

महाराष्ट्र शासनाचे नावा विषयक चारणे अर्थाच्या करण्याच्या दृष्टी दि. १ मे १९६६ पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कामकाजास मराठी राजभाषा अधिनियम लागू करण्यात आला आहे. अधिनियम म्हटला की, त्याच्या काटेकोर पालनाची जबाबदारी सर्व संबधितांवर येऊन पडते. महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी याचे आपल्या कामव्ययीन व्यवहारास मराठी राजभाषेचाच वापर करावा अशी शासनाचीच नव्हे तर जनतेचीसुद्धा अपेक्षा आहे, आणि ती रास्त आहे. ही अपेक्षा फलद्रुप व्हावी म्हणून शासनाने प्रथम या भाषिक परिवर्तनामागील विविध अडचणी जाणून घेतल्या आणि त्या दूर करण्यासाठी भाषा संचालनालयाव्दारा अनेक विधायक

प्रशिक्षण हे प्रत्येक एक योजना होय.

शासनास लागू झालेल्या या जाणून घेणे आणि याचे वाचणे यासाठी माहिती देण्यास नाराज होऊन त्यांनी त्यांच्या पात्र

पाडण्यासाठी अमराठीभाषी कर्मचा-यांना मराठी राजभाषेची टेवण, तिची वैशिष्ट्ये यांचे प्राथमिक ज्ञान करून देणे महत्वाचे आहे. प्रारंभीच्या अवस्थेत तरी ही जबाब

या शाखाच्या चार भागात या प्रणिमाचे वाचणे केलेल्या तीन भागात हे प्रमाणे जस्ताना ज्ञान अडचणी प्रत्येकात या त्यांचे प्रकाश अभ्यास करून अमराठी भाषिकांना पुस्तकात असेल असेल पुस्तक

“राजभाषा परिचय” या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

अमराठी भाषिकांना मराठीचा परिचय करून घेणे हा विषय तसा नवीन नाही. इंग्रजी अमदानीत इंग्रज अधिका-यांनी, जनतेशी संपर्क साधता येईल इतपत स्थानिक बोलीचे ज्ञान इतदेशीय पंडितांकडून करून घेतल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. परंतु आता मराठीच्या एवढ्या जुजबी ज्ञानाने कार्यभाग साधणार नाही. सामान्य व्यवहारास आवश्यक इतकी मराठीची घरबसल्या तोंडओळख करून देणारी पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत असे नाही. परंतु त्या पुस्तकाचे उद्दिष्ट अगदीच मर्यादित आहे. सर्वस्पर्शी

शासनव्यवहारासाठी लागणा या भाषेची गरज भागविण्यास ती पुस्तके तोकडी पडतात असा अनुभव आहे. याचे कारण हे की आजची मराठीची कदावलेली कक्षा त्या पुस्तककव्याच्या कल्पनेत नव्हती. मराठीचे प्राथमिक ज्ञान सामान्य व्यवहार निभावून देऊ शकेल, परंतु शासनव्यवहाराला ते पुरेसे होणार नाही. शासनव्यवहाराची विशिष्ट लेखनप्रणाली, तांत्रिक परिभाषा, पत्रव्यवहाराचे ठराविक नमुने, इत्यादी बाबी विचारात घेऊनच मराठीच्या प्रशिक्षणाची दिशा ठरवावी लागते.

अमराठी भाषिकांस मराठी शिकवणे, हे सकृदशंनी सुलभ भासले तरी प्रत्यक्षात ती एक मोठीच समस्या असल्याचे अनुभवास आले आहे. शाळकरी मराठीभाषी मुलांना शिकवणे आणि मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांचा अभ्यास झालेल्या पौढ अमराठी भाषिकांना शिकवणे यात महदेतर आहे. अनुभव असतो आहे की, अमराठीभाषी पौढांना आपापल्या भाषांच्या व्याकरणाची अगावे सम्यक् ज्ञान असते; आणि मराठी भाषा शिकत असतांना तिची स्वभाषशी व अन्य भाषाशी तुलना करण्याकडे त्यांचा कल असतो. नेहमी कानावर पडणा या बातभाषेचाही त्यांच्या मनावर नकळत परिणाम होत असतो. अशा प्रकारच्या या तालनिक अभ्यासातून

निरनिराळ्या शंका उपस्थित होत जातात. निदेशकाला त्या शंकांचे समाधानकारक निरासन करणे भाग असते. अशा वेळी मराठीची प्रकृती, तिचे व्याकरण, वाक्प्रचार यांबाबत एरवी न जाणवणारी गुंतागुंत अधिकच जाणवू लागते. ही गुंतागुंत सोडवण्यास तसेच अमराठी भाषिकांच्या अध्ययन-अभ्यासनाच्या इतर समस्या सोडवण्यासाठी परतून पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल असे वाटते.

“राजभाषा परिचय” हे पुस्तक वरवर जरी वाळले तरी त्याच्या रचनेचा भरभक्कम पाया गेली तीन वर्षे. प्रशिक्षण वर्गात मिळालेल्या अनुभवातूनच घातला गेला आहे. हे स्पष्ट होईल. या पुस्तकाची प्राथमिक आखणी भूतपूत भाषा उपसंचालक आ. ना. के. उपासनी व श्री. श. कृ. साहोनी यांनी केलेली होती. पण नंतर त्या दोघांची शिक्षण विभागात उच्च पदावर नियुक्ती झाल्यामुळे हे पुस्तक पूर्ण होऊ शकले नाही. या पुस्तकाच्या सध्याच्या रचनेचे बहुतांश भ्रम श्री. वे. सं. गलतगडकर, भाषा उपसंचालक, यानाच आहे. श्री.

# राजभाषा परिचय

## प्रकाशने मिळण्याचे ठिकाण

१. संचालक, शासन मुद्रण व लेखनसामग्री संचालनालय, चर्नी रोड, मुंबई ४०० ००४  
(दूरध्वनी क्र. ०२२-२३६३२६९३)
२. व्यवस्थापक, शासकीय फोटोझिको मुद्रणालय व ग्रंथागार, जी.पी.ओ.नजीक, पुणे ४११ ००१  
(दूरध्वनी क्र. ०२०-२६१२५८०८)
३. व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार,  
सिव्हिल लाईन्स, नागपूर ४४० ००१  
(दूरध्वनी क्र. ०७१२-२५६२६१५)
४. सहाय्यक संचालक, शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार रेल्वे स्टेशनजवळ, पैठण रोड, औरंगाबाद  
४३१ ००१  
(दूरध्वनी क्र. ०२४०-२३३१४६८)
५. व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर ४१६ ००३.  
(दूरध्वनी क्र. ०२३१-२६५०४०२)

# राजभाषा परिचय



भाषा संचालनालय  
महाराष्ट्र शासन

अनुक्रमणिका

१९६८

पहिली आवृत्ती

दुसरी आवृत्ती १९८२

पुनर्मुद्रण १९८८

पुनर्मुद्रण २००९

**प्रकाशक :**

भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, भाषा संचालनालय,  
नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई- ४०० ०३२.

**मुद्रक :**

व्यवस्थापक,  
शासकीय मुद्रणालय,  
वाई - ४१२ ८०३.

**मराठी भाषा प्रशिक्षण सल्लागार मंडळ**

**अध्यक्ष**

डॉ. वा. ना. पंडित

**सदस्य**

डॉ. श्री. म. पिंगे

प्रा. चंद्रकुमार डांगे

श्री. ल. नी. छापेकर

श्री. म. वि. अकोलकर

श्री. अ. कृ. मुजुमदार

श्री. वृ. प्रभाकर

श्री. शिवरामकृष्णन्

डॉ. ना. के. उपासनी

**सदस्य - सचिव**

श्री. वे. से. गजेंद्रगडकर

# राजभाषा परिचय

## अनुक्रमणिका

प्रास्ताविक .....	८
भाग १.....	१२
वर्णमाला - परिचय व अंकलेखन .....	१२
मूलाक्षर परिचय .....	१३
उच्चारवैशिष्ट्ये (Peculiarities of Pronunciation).....	१५
जोडाक्षरे (Conjunct Consonants).....	१७
अंकलेखन व संख्यामांडणी .....	१९
संख्यामांडणी (अंकी व अक्षरी) .....	२१
भाग २.....	२६
वाचन पाठ .....	२६
भाग ३.....	३४
संभाषण पाठ .....	३४
भाग ४.....	७७
व्याकरण पाठ .....	७७
वर्तमानकाळ (Present Tense).....	७९
नामविचार (Nouns).....	८५
लिंगपरिवर्तन (Change of Gender).....	९८
वचन-विचार (Number).....	१००
विभक्तिकविचार (१) .....	११०
विभक्तिविचार (२) .....	१२५
सर्वनामविचार (Pronouns).....	१३४
विशेषणविचार (Adjective) .....	१५०
भूतकाळ-भाग १-अकर्मक क्रियापदे .....	१६४
भूतकाळ-भाग २-सकर्मक क्रियापदे .....	१७०
भविष्यकाळ (Future Tense).....	१७६
काळबदल (Transformation of Tenses) .....	१८१

क्रियाविशेषण अव्यये (Adverbs) .....	१८४
शब्दयोगी अव्यये (Post-Positions) .....	१८७
उभयान्वयी अव्यये (Conjunctions) .....	१९०
केवलप्रयोगी अथवा उद्गारवाचक अव्यये .....	१९३
वर्तमानकाळ व त्याचे प्रकार .....	१९५
भूतकाळ व त्याचे प्रकार .....	२०२
भविष्यकाळ व त्याचे प्रकार .....	२१०
नकारार्थी वाक्ये (वर्तमानकाळ).....	२१५
नकारार्थी वाक्ये (भूतकाळ).....	२२०
नकारार्थी वाक्ये (भविष्यकाळ).....	२२५
प्रश्नार्थक वाक्ये (१) .....	२२९
प्रश्नार्थक वाक्ये (२) .....	२३२
आज्ञार्थ .....	२३५
विध्यर्थ .....	२३९
संकेतार्थ (१).....	२४५
संकेतार्थ (२).....	२४८
प्रयोग.....	२५१
धातुसाधित विशेषणे .....	२५७
धातुसाधित नामे व तुमन्त अव्यये .....	२६३
प्रयोजक क्रियापदे .....	२६७
शब्दसिध्दी (भाग १).....	२७०
शब्दसिध्दी (भाग २).....	२७४
शब्दसिध्दी (भाग ३).....	२७८
काही इंग्रजी क्रियापदे .....	२८४
काही इंग्रजी क्रियापदे-चालू .....	२८९
-It ने सुरू होणारी सुलभ इंग्रजी वाक्यरचना .....	२९३
जाणे (क्रियापद) (सर्व काळी, सर्व अर्थी, इ.).....	२९६



काही वाक्य रचना .....	२९८
शब्दसमूहाऐवजी एक शब्द .....	३०६
भाग ५.....	३१०
सूक्ष्म अभ्यासाकरिता पाठ .....	३१०
अधिक वाचनासाठी पाठ.....	३११
भाग ६.....	३४८
शासन-व्यवहारविषयक शब्दावली .....	३४८
भाग ७.....	३९५
प्रशासनिक शब्दकोश व वाक्यांचा अनुवाद .....	३९५
शासकीय शब्दावली .....	३९७
काही वाक्यांचा अनुवाद .....	४१५
काही शासकीय वाक्यांचा अनुवाद .....	४२२
भाग ८ .....	४४०
परिशिष्ट .....	४४०

## प्रास्ताविक

महाराष्ट्र शासनाचे भाषाविषयक धोरण कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने दि. १ मे, १९६६ पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कामकाजास मराठी राजभाषा अधिनियम लागू करण्यात आला आहे. अधिनियम म्हटला की, त्याच्या काटेकोर पालनाची जबाबदारी सर्व संबंधितांवर येऊन पडते. महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यापुढे आपल्या कार्यालयीन व्यवहारात मराठी राजभाषेचाच वापर करावा अशी शासनाचीच नव्हे तर जनतेचीसुद्धा अपेक्षा आहे, आणि ती रास्त आहे. ही अपेक्षा फलद्रुप व्हावी म्हणून शासनाने प्रथम या भाषिक परिवर्तनामागील विविध अडचणी जाणून घेतल्या आणि त्या दूर करण्यासाठी भाषा संचालनालयाद्वारा अनेक विधायक योजना कार्यान्वित केल्या. अमराठी भाषिकांचे मराठी प्रशिक्षण ही त्यापैकीच एक योजना होय.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील मराठी न जाणणाऱ्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे प्रमाण दुर्लक्षित येण्यासारखे नाही. मराठीकरणाचा प्रयोग सुरळीतपणे व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमराठीभाषी कर्मचाऱ्यांना मराठी राजभाषेची ठेवण, तिची वैशिष्ट्ये यांचे प्राथमिक ज्ञान करून देणे महत्त्वाचे आहे. प्रारंभीच्या अवस्थेत तरी ही जबाबदारी आपलीच आहे असे शासनाने मानले; आणि त्या दृष्टीने या राज्याच्या चारही विभागात मराठी प्रशिक्षणाचे वर्ग सुरू केले. गेल्या तीन वर्षात हे प्रशिक्षण देत असताना ज्या अडचणी प्रत्ययास आल्या त्यांचा बारकाईने अभ्यास करून अमराठी भाषिकांना उपयुक्त होईल अशा रीतीने प्रस्तुत “राजभाषा परिचय” या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

अमराठी भाषिकांना मराठीचा परिचय करून घेणे हा विषय तसा नवीन नाही. इंग्रजी अमदानीत इंग्रज अधिकाऱ्यांनी, जनतेशी संपर्क साधता येईल इतपत स्थानिक बोलीचे ज्ञान एतद्देशीय पंडितांकडून करून घेतल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. परंतु आता मराठीच्या एवढ्या जुजबी ज्ञानाने कार्यभाग साधणार नाही. सामान्य व्यवहारास आवश्यक इतकी मराठीची घरबसल्या तोंड ओळखकरून देणारी पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत असे नाही. परंतु त्या पुस्तकांचे उद्दिष्ट अगदीच मर्यादित आहे. सर्वस्पर्शी शासनव्यवहारासाठी लागणाऱ्या भाषेची गरज भागविण्यास ती पुस्तके तोकडी पडतात असा अनुभव आहे. याचे कारण हे की, आजची मराठीची रुंदावलेली कक्षा त्या पुस्तककर्त्यांच्या कल्पनेत नव्हती. मराठीचे प्राथमिक ज्ञान सामान्य व्यवहार निभावून नेऊ शकेल, परंतु शासनव्यवहाराला ते पुरेसे होणार नाही. शासनव्यवहाराची विशिष्ट लेखनप्रणाली, तांत्रिक परिभाषा, पत्रव्यवहाराचे ठराविक नमुने, इत्यादी बाबी विचारात घेऊनच मराठीच्या प्रशिक्षणाची दिशा ठरवावी लागते.

अमराठी भाषिकांस मराठी शिकवणे, हे सकृतदर्शनी सुलभ भासले तरी प्रत्यक्षात ती एक मोठीच समस्या असल्याचे अनुभवास आले आहे. शाळकरी मराठीभाषी मुलांना शिकवणे आणि मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांचा अभ्यास झालेल्या प्रौढ अमराठी भाषिकांना शिकवणे यात महदंतर आहे. अनुभव असा आहे की, अमराठीभाषी प्रौढांना आपापल्या भाषांच्या व्याकरणादी अंगाचे सम्यक ज्ञान असते; आणि मराठी भाषा शिकत असताना तिची स्वभाषेशी व अन्य भाषांशी तुलना करण्याकडे त्यांचा कल असतो. नेहमी कानावर पडणाऱ्या बोलभाषेचाही त्यांच्या मनावर नकळत परिणाम होत असतो. अशा प्रकारच्या या तौलनिक अभ्यासातून निरनिराळ्या शंका उपस्थित होत जातात. निदेशकाला त्या शंकांचे समाधानकारक निरसन करणे भाग असते. अशा वेळी, मराठीची प्रकृती, तिचे व्याकरण, वाक्यप्रचार यांबाबत एरवी न जाणवणारी

गुंतागुंत अधिकच जाणवू लागते. ही गुंतागुंत सोडवण्यास तसेच अमराठी भाषिकांच्या अध्ययन-अध्यापनाच्या इतर समस्या सोडवण्यासही प्रस्तुत पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल असे वाटते.

“राजभाषा परिचय” हे पुस्तक वरवर जरी चाळले तरी त्याच्या रचनेचा भरभक्कम पाया गेली तीन वर्षे प्रशिक्षण वर्गात मिळालेल्या अनुभवातूनच घातला गेला आहे हे स्पष्ट होईल. या पुस्तकाची प्राथमिक आखणी भूतपूर्व भाषा उपसंचालक डॉ. ना. के. उपासनी व श्री. शं. कृ. सोहोनी यांनी केलेली होती, पण नंतर त्या दोघांची शिक्षण विभागात उच्च पदावर नियुक्ती झाल्यामुळे हे पुस्तक पूर्ण होऊ शकले नाही. या पुस्तकाच्या सध्याच्या रचनेचे बहुतांश श्रेय श्री. वे. से. गजेंद्रगडकर, भाषा उपसंचालक, यांनाच आहे. श्री. गजेंद्रगडकर हे एक उत्तम शिक्षक आहेत. शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची बैठक या पुस्तकास लाभलेली आहे. शिक्षणशास्त्राच्या ठरीव सिध्दांतापेक्षा त्यांना या विषयाबाबत असलेले व्यावहारिक ज्ञान या पुस्तकाच्या रचनेस अधिक उपकारक ठरले आहे. मराठी प्रशिक्षण मंडळाच्या मान्यवर सदस्यांनी देखील वेळोवेळी आपले बहुमोल मार्गदर्शन देऊन या पुस्तकाच्या मौलिकतेत भर घालण्यास मदत केली आहे. प्रस्तुत पुस्तक प्रसिध्द करून शासनाच्या मराठीकरणाच्या उपक्रमात सहकार्य दिल्याबद्दल मंडळाचे सर्व सदस्य व विशेषतः श्री. गजेंद्रगडकर यांचे शासन हार्दिक आभार मानते.

मुंबई  
दिनांक १५ नोव्हेंबर, १९६६.

द्वा. रा. प्रधान,  
मुख्य सचिव,  
महाराष्ट्र शासन.

## भाग १

### वर्णमाला - परिचय व अंकलेखन

१. मुळाक्षर परिचय
२. उच्चारवैशिष्ट्ये
३. जोडाक्षरे
४. अंकलेखन व संख्यामांडणी

## मूलाक्षर परिचय

## देवनागरी मुलाक्षरे (DEVANAGARI ALPHABETS)

## स्वर (Vowels)

ũ	â	î	ē	ōo	ōo	r	ě	ă	ī	ō	ō	ou	ũm	ũh
अ	आ	इ	ई	उ	ऊ	ऋ	ए	अँ	ऐ	ओ	औ	औ	अं	अः

## व्यंजने (Consonants)

कण्ठ्य वर्ण (Gutturals)	k	kh	g	gh	ng
तालव्य वर्ण (Palatals)	ç	chh	j	jh	ञ (1)
मूधन्य वर्ण (Cerebrals)	t̪	t̪h	d̪	d̪h	ण (2)
दन्त्य वर्ण (Dentals)	t	th	d	dh	न (3)
ओष्ठ्य वर्ण (Labials)	p	ph	b	bh	म
अंतःस्थ वर्ण (Semi-vowels)	y	r	l	w	
उष्म वर्ण (Sibilants)	sh	ṣh	s	h	
	!	ksh	dny		
	ळ	क्ष	ज्ञ		

The correct pronunciation of letters marked at (1), (2), (3), (4) and (5) will be as follows : (1) ङ in वाङ्मय, (2) ञ as in वाञ्छा, (3) ण as in पाणी, (4) त् as in तलवार, (5) ध as in धन.

By adding the twelve vowels except ऋ to each of the consonants, twelve different sound are produced as under :

- |  |   |
|--|---|
| (1) k + ũ = ka (Cult)<br>क+अ=क(कर, कमल)            | (2) k + â = ka (Car)<br>क+आ=का(कागद, काका)    |
| (3) k + i = ki (Kit)<br>क+इ=कि(किरण, किनारा)       | (4) K + ē = kee (key)<br>क + ई=की(कीटक, कीड)  |
| (5) K + ōo = ku (Cushion)<br>क + उ=कु(कुमार, कुशल) | (6) k + ōo = koo (Cool)<br>क + ऊ=कू(कूट, कूप) |
| (7) K + ě = ke (Case)                              | (8) K + ă = ka (Catholic)                     |

	क् + ए=के(केर, केस)		क् + अँ=कँ(कॅरेट)
(9)	K + i = kai (Kaisar)	(10)	K + ō = koa (Coat)
	क् + ऐ=कै(कैरी, कैची)		क् + ओ=को(कोट, कोर)
(11)	K + ǝ = ko (Comrade)	(12)	k + ou = kau (Council)
	क् + आँ=काँ(कॉन्वेंट, कॉकटेल)		क् + औ=कौ(कौतुक, कौल)
(13)	k + ūm = kam (Company)	(14)	K + ūh = kah
	क् + अं=कं(कंप, कंबर)		क् + अः=कः(कःपदार्थ, कःचित-कश्चित)

Thus, we get क, का, कि, की, कु, कू, के, कैं, कै, को, कॉ, कौ, कं कः. Similarly each consonant can produce its twelve sounds as above. These twelve sounds of every consonant are known as a series of twelve letters or a बाराखडी (Barakhadi) of the same consonant.

The vowel ऋ (r) is present in the following words : ऋषि, ऋतु, ऋण, कृपा, कृति, पृथ्वी, पृष्ठ.

## उच्चारवैशिष्ट्ये (Peculiarities of Pronunciation)

A few of the consonants offer some difficulties in the course of their pronunciations. The mode of their pronunciation is indicated below :

(1) Consonant ङ्—This consonant does not occur in Marathi as an independent consonant. It occurs in the word वाङ्मय (literature). In some of the words it optionally takes the place of a nasal, e.g., अंक (Number) written as अंक or अङ्क. Other examples of this kind are (1) पतंग (Kite) written as पतङ्ग or पतंङ्ग, (2) अंग (Body) written as अङ्ग or अङ्ग and (3) रंग (Colour) written as रङ्ग or रङ्ग.

(2) Consonant ञ्.—This consonant also does not occur as an independent consonant in Marathi. It occurs in the words वाञ्छा (Desire), काञ्चन (Gold) and पञ्जर (Cage) written optionally also as, वांछा, कांचन and पंजर, respectively.

(3) Consonant च्.—This has two different sounds : (1) The first च् is peculiar to the Marathi language and has no corresponding sound in English. The words चल, चाल, चमचा, तुमचा, चळवळ clearly indicate the first type. (2) The second च् (Ch as in chin, chalk, church, much) is indicated in the words चार, चतुर, चाळीस.

(4) Consonant छ्.—This has only one sound (as in chh). It is indicated in the words छटा, छाती, छाया, छकडा.

(5) Consonant ज्.—This has two different sound: (1) ज् (as in boys, cows, dogs) is indicated in the words जमा, जहाज, वजन, जनावर. (2) ज् (as in jug, jar, judge, jasmine, joke) is indicated in the words जग, जय, जन्म, जलद, जीव.

(6) Consonant झ्.—This has also two sounds: (1) झ् (as in czar, zone, zoo) is indicated in the words झगा, झरा, झाड, झोप. (2) झ् (as in zest, zebra, zinc) occurs in झकास and झीज.

(7) Consonants श्, ष्, स्.—These are all sibilants. They belong to different classes of consonants. (1) श् is a palatal sound and belongs to the palatal group च्, छ्, ज्, झ्. It occurs in the words शहाणा, शहामृग, शेवट, शिक्षा, शोक, शक्ति, शपथ, शरीर, शहर, शिखर. (2) ष् is a cerebral sound and belongs to the group of the cerebrals ट्, ठ्, ड्, ढ्. It occurs in the words भाषा, षट्कोण, विषाद, विषम, गोष्ठ. (3) स् is a dental sound and belongs to the group of the dentals त्, थ्, द्, ध्. It occurs in the words सरकार, सचिव, सादर, सकस, सदर, संमती, सहकार, सेवा, सही.

(8) Consonant ळ्.—This has no corresponding sound in English. It never occurs at the beginning of a word in Marathi. Its correct use can only be pointed out in the words मंडळ, सरळ, जवळ, दळणवळण, काळ, वेळ, सोळा, दुष्काळ, शाळा.



## जोडाक्षरे (Conjunct Consonants)

A consonant may combine with one or more consonants and produce a conjunct consonant. The conjunct is called a जोडाक्षर in Marathi. In the course of the combination the initial consonant (except क्, छ्, ट्, ठ्, ड्, ढ्, फ्, र्, ल्, ह्, ळ्) loses its perpendicular (दंड) and the second or the last consonant retains its full form, e.g., स् + त = स्त (as in अस्त). Here the initial consonant स् drops its perpendicular and the second consonant त retains its full form. Take, e. g., the combination स् + त् + या = स्त्या (as in कुस्त्या). Here the first and the second consonants lose their perpendicular and the last consonant या retains its complete form.

The following illustrations will indicate the nature and the variety of combination (optional forms of the words have also been given):

(1) A combinations of the same consonants, e.g., (a) न् + न = न्न as in अन्न; (b) ट् + ट = ट्ट or ट्ट as in हट्ट or हट्ट; (c) च् + च = च्च as in उच्च. Other examples of this type are सञ्जन, नक्कल, पत्ता, टप्पा, वित्त, हिम्मत, सत्ता, खिन्न.

(2) A combination of different consonants, e. g., (a) क् + त = क्त or क्त as in उक्त or उक्त; (b) ग् + नि = नि or ग्नि as in अग्नि or अग्नि; (c) त् + न = त्न as in यत्न; (d) क् + व = क्व or क्व as in क्वचित or क्वचित. Other clear examples of this type are कष्ट, अभ्यास, सामान्य, गद्य, स्वस्थ, म्हणून, त्यांना, विस्तव, ज्वर, पाठ्य, शक्य, सप्ताह, पद्म or पद्म, पथ्य, स्वभाव, व्याकरण, धनाढ्य, माध्यम, उष्ण, स्नान, वाणिज्य, प्रसिद्ध, मुख्य, न्याय, पस्तीस, दुग्ध, लिफ्ट, सत्य, रुग्णालय, वैकल्पिक, नैमित्तिक, स्वच्छ, तथ्य, स्थापना.

(3) Combinations of consonants with र्.—These are of four types : (a) When र् forms the first member of the combination it is written as on the top of the following consonant, e. g., र् + य = र्य as in सूर्य; र् + म = र्म as on कर्मचारी; र् + ता = र्ता as in कर्ता. Other examples of this type are कार्य, वार्ता, अर्थ, पूर्व, चर्चा, वर्ष, सौंदर्य, तर्क, सर्व.

(b) When र् forms the last member of a combination, it is changed to a slanting stroke to be give at the, the foot of letter preceding or the preceding consonant is written without the perpendicular and र् added to it e. g. म् + र = म्र or म्र as in नम्र or नम्र; क् + र = क्र or क्र as in शुक्रवार or शुक्रवार; प् + र = प्र or प्र as in प्रकार or प्रकार. Other examples of this type are शुभ्र or शुभ्र, फेब्रुवारी or फेब्रुवारी, एप्रिल or एप्रिल, ताम्रपट or ताम्रपट, रात्र or रात्र, अग्र or अग्र, शीघ्र or शीघ्र, व्रण or व्रण, ध्रुव or ध्रुव.

Note.—श् + र = श्र or श्र as in श्रम or श्रम (श् optionally assumes श्र in combination with a consonant.)

(c) The final र in combination with cerebrals ट्, ट्, ड्, ढ् assumes two strokes, e. g., ट्+र=ट्र as in राष्ट्र, महाराष्ट्र, ड्रील, ड्रम, ड्रामा.

(d) र् assumes a peculiar form in the case of words दुसऱ्या, तिसऱ्या, पांढऱ्या, गोऱ्या, अधिकाऱ्याला. Here the original words are दुसरा, तिसरा, पांढरा, गोरा and अधिकारी, respectively; while converting these into सामान्यरूप s or oblique forms, the final आ or ई in these words changes to या. Such combinations of र् and या only are written as च्या, when र् assumes a short horizontal line. There are some original words which contain such combinations, e. g., कऱ्हाड, वऱ्हाड, बिऱ्हाड, गुऱ्हाळ, चऱ्हाट.

(4) Combinations of more than two consonants: There are very few words in Marathi, in which more than two consonants combine at a time, e. g., ष्+ट्+य = ष्ट्य as in ओष्ट्या. Other examples of this type are कुस्त्या, उच्छ्वास, सामर्थ्य, ऊर्ध्व, मत्स्यालय, मर्त्य, विन्ध्य, निन्द्य, कण्ठ्य, दन्त्य, पार्श्वभूमी.

(5) Two or more combinations of consonants (जोडाक्षरे) in the same word: There are words in Marathi which contain two or more combinations of consonants at a time, in the same word. The following are the illustrations:

स्वर्ग, स्वस्थ, श्रेष्ठ, ग्रस्त, त्रस्त, प्रश्न, विद्यार्थी, सहाद्री, उत्कर्ष, निष्कर्ष, प्रपत्र, व्यत्यय, स्थापत्य, वास्तव्य, वात्सल्य, दुर्भाग्य.

## अंकलेखन व संख्यामांडणी

## अंकलेखन

1	23	45	67	89
एक	तेवीस	पंचेचाळीस	सदुसष्ट	एकोणनव्वद
१	२३	४५	६७	८९
2	24	46	68	90
दोन	चोवीस	शेहेचाळीस	अडुसष्ट	नव्वद
२	२४	४६	६८	९०
3	25	47	69	91
तीन	पंचवीस	सत्तेचाळीस	एकोणसत्तर	एक्याण्णव
३	२५	४७	६९	९१
4	26	48	70	92
चार	सव्वीस	अठ्ठेचाळीस	सत्तर	ब्याण्णव
४	२६	४८	७०	९२
5	27	49	71	93
पाच	सत्तावीस	एकोणपन्नास	एकाहत्तर	त्र्याण्णव
५	२७	४९	७१	९३
6	28	50	72	94
सहा	अठ्ठावीस	पन्नास	बाहत्तर	चौऱ्याण्णव
६	२८	५०	७२	९४
7	29	51	73	95
सात	एकोणतीस	एकावन्न	त्र्याहत्तर	पंचाण्णव
७	२९	५१	७३	९५
8	30	52	74	96
आठ	तीस	बावन्न	चौऱ्याहत्तर	शहाण्णव
८	३०	५२	७४	९६
9	31	53	75	97
नऊ	एकतीस	त्रेपन्न	पंच्याहत्तर	सत्याण्णव
९	३१	५३	७५	९७
10	32	54	76	98
दहा	बत्तीस	चौपन्न	शहात्तर	अठ्ठ्याण्णव
१०	३२	५४	७६	९८

11	33	55	77	99
अकरा	तेहतीस	पंचावन्न	सत्याहत्तर	नव्याण्णव
११	३३	५५	७७	९९
12	34	56	78	100
बारा	चौतीस	छपन्न	अट्ठ्याहत्तर	शंभर
१२	३४	५६	७८	१००
13	35	57	79	101
तेरा	पस्तीस	सत्तावन्न	एकोणऐंशी	एकशे एक
१३	३५	५७	७९	१०१
14	36	58	80	102
चौदा	छत्तीस	अठ्ठावन्न	ऐंशी	एकशे दोन
१४	३६	५८	८०	१०२
15	37	59	81	103
पंधरा	सदतीस	एकोणसाठ	एक्याऐंशी	एकशे तीन
१५	३७	५९	८१	१०३
16	38	60	82	104
सोळा	अडतीस	साठ	ब्याऐंशी	एकशे चार
१६	३८	६०	८२	१०४
17	39	61	83	105
सतरा	एकोणचाळीस	एकसष्ट	त्र्याऐंशी	एकशे पाच
१७	३९	६१	८३	१०५
18	40	62	84	106
अठरा	चाळीस	बासष्ट	चौन्याऐंशी	एकशे सहा
१८	४०	६२	८४	१०६
19	41	63	85	107
एकोणीस	एकेचाळीस	त्रेसष्ट	पंचाऐंशी	एकशे सात
१९	४१	६३	८५	१०७
20	42	64	86	108
वीस	बेचाळीस	चौसष्ट	शहाऐंशी	एकशे आठ
२०	४२	६४	८६	१०८
21	43	65	87	109
एकवीस	त्रेचाळीस	पासष्ट	सत्त्याऐंशी	एकशे नऊ
२१	४३	६५	८७	१०९
22	44	66	88	110

बावीस	चव्वेचाळीस	सहासष्ट	अठ्ठ्याऐंशी	एकशे दहा
२२	४४	६६	८८	११०

### संख्यामांडणी (अंकी व अक्षरी)

अंकी (in figures)		अक्षरी (in words)
१४७	...	एकशे सत्तेचाळीस
147	...	One hundred and forty-seven
२९३	...	दोनशे त्र्याण्णव
293	...	Two hundred and ninety-three
७१२	...	सातशे बारा
712	...	Seven hundred and ninety-three
१००१	...	एक हजार एक
1001	...	One thousand and one
१५४५	...	एक हजार पाचशे पंचेचाळीस अथवा पंधराशे पंचेचाळीस
1545	...	One thousand five hundred and forty-five
		Or
		Fifteen hundred and forty-five
५४३२१	...	चौपन्न हजार तीनशे एकवीस
54321	...	Fifty-four thousand three hundred and twenty-one
अंकी (in figures)		अक्षरी (in words)
इ. स. १९६६ सालात	...	इसवी सन एकोणीसशे सहासष्ट सालात
In the year 1966 A.D.	...	In the year nineteen hundred and sixtysix A.D.
७५ पक्षी	...	पंचाहत्तर पक्षी
75 birds	...	Seventy-five birds
२४० सभासद/सदस्य	...	दोनशे चाळीस सभासद/सदस्य
240 members	...	Two hundred and forty members

३ रा पक्षी	...	तिसरा पक्षी
3rd bird	...	The third bird
५ वा मुलगा	...	पाचवा मुलगा
5th boy	...	Fifth boy
७ वा रस्ता	...	सातवा रस्ता
7th Road	...	The seventh road
२३ वी मुलगी	...	तेविसावी मुलगी
23rd girl	...	Twenty-third girl
११ व्या उमेदवाराने	...	अकराव्या उमेदवाराने
by the 11th candidate	...	By the eleventh candidate
११ व्या उमेदवाराला	...	अकराव्या उमेदवाराला
to the 11th candidate		
११व्या उमेदवारापासून	...	अकराव्या उमेदवारापासून
from the 11th candidate		
११ व्या उमेदवाराचा	...	अकराव्या उमेदवाराचा
of the 11th candidate		
७ व्या रस्त्याने	...	सातव्या रस्त्याने
by the 7th road		
७ व्या रस्त्याला	...	सातव्या रस्त्याला
to the 7th road		
७ व्या रस्त्यापासून	...	सातव्या रस्त्यापासून
form the 7th road		
७ व्या रस्त्याचा	...	सातव्या रस्त्याचा
of the 7th road		
७ व्या रस्त्यावर	...	सातव्या रस्त्यावर

on the 7th road

## अपूर्णांक (Fractions)

अंकी (in figures)

अक्षरी (in words)

$$\frac{1}{3}$$

.. एक तृतीयांश

$$\frac{1}{2}$$

.. एक द्वितीयांश (अर्धा)

$$\frac{1}{4}$$

.. एक चतुर्थांश (पाव)

$$\frac{3}{8}$$

.. तीन चतुर्थांश (पाऊण)

$$\frac{2}{3}$$

.. दोन तृतीयांश

$$\frac{4}{5}$$

.. चार पंचमांश

$$\frac{5}{6}$$

.. पाच षष्ठांश

$$\frac{6}{7}$$

.. सहा सप्तमांश

$$\frac{7}{8}$$

.. सात अष्टमांश

$$\frac{8}{9}$$

.. आठ नवमांश

$$\frac{9}{10}$$

.. नऊ दशांश

### पूर्णांकयुक्त अपूर्णांक (Fractions with integers)

अंकी (in figures)

अक्षरी (in words)

३	$\frac{३}{४}$	..	तीन पूर्णांक तीन चतुर्थांश किंवा पावणेचार	
५	$\frac{७}{८}$	..	पाच पूर्णांक सात अष्टमांश.	
१७	$\frac{१}{२}$	..	सतरा पूर्णांक एक द्वितीयांश किंवा साडेसतरा	
२	$\frac{३}{४}$	..	दोन पूर्णांक तीन चतुर्थांश किंवा पावणेतीन	
५	$\frac{१}{४}$	..	पाच पूर्णांक एक चतुर्थांश किंवा सव्वापाच	
२	$\frac{१}{२}$	..	दोन पूर्णांक एक द्वितीयांश किंवा अडीच	
७	$\frac{१}{४}$	..	सात पूर्णांक एक चतुर्थांश किंवा सव्वासात	
$४+३=७$		..	चार अधिक तीन बरोबर सात किंवा चारात तीन मिळविले तर सात होतात.	बेरीज (Addition)
$९-६=३$		..	नऊ उणे सहा बरोबर तीन किंवा नवातून सहा उणे केल्यास तीन उरतात.	वजाबाकी (Subtraction)
$५ \times ४=२०$		..	पाच चोक वीस किंवा पाच गुणिले चार बरोबर वीस.	गुणाकार (Multiplication)
$३० \div ६=५$		..	तीस भागिले सहा बरोबर पाच किंवा तिसास सहाने भागिल्यास पाच येतात.	भागाकार (Division)

विरामचिन्हे (Punctuation marks)

.	पूर्णविराम (Full stop)	“ ”	अवतरणचिन्हे (Inverted commas)
,	स्वल्पविराम (Comma)	?	प्रश्नचिन्ह (Sign of interrogation)
;	अर्धविराम (Semi-colon)	!	उद्गारवाचकचिन्ह (Sign of exclamation)
:	द्विबिंदुचिन्ह (Colon)	:—	द्विबिंदू व जोडरेघ (Colon and dash)
		=	बरोबर



/	(equal to) तिरपी रेघ
—	(oblique) जोडरेघ (Dash)

भाग २  
वाचन पाठ

**वाचन पाठ शब्द व वाक्ये**  
पाठ १ (अ, क, च, ट, त, प)

**शब्द.**--(१) घर, चढ, जग, ढग, दर, नख, नळ, फळ, यश, वर.

(२) कडक, कमल, गवत, जवळ, दगड, परत, पकड, पसर, शपथ, शहर.

(३) अननस, अपयश, कसरत, गडबड, गणपत, चटकन, दणकट, बडबड, लवकर, हरकत.

**वाक्ये.**--(१) अहमद, कप भर. (२) कमल, घर सजव. (३) गणपत, मदत कर. (४) छगन, चटकन वर चढ. (५) नरहर, गवत पसर. (६) बबन, शहर बघ. (७) भरत, वजन कर. (८) भरत, कसरत कर. (९) रतन, वजन कर. (१०) हसन, अननस धर.

**पाठ २ (आ, का, गा, दा, पा, बा, रा.)**

**शब्द.**--(१) आशा, काका, काय, झाड, नफा, पाय, फार, बघा, साफ, हात.

(२) आमचा, आरसा, आळस, कापड, गायक, नारळ, पातळ, सागर.

(३) अपघात, अपमान, अपराध, आडनाव, महाराज, वसाहत, समाधान.

(४) काटकसर, नाटककार, करारनामा.

**वाक्ये.**--(१) आमचा बाग बघा. (२) आशा, काम कर. (३) काका आरसा आणतात. (४) झाडावरचा नारळ काढा. (५) पावसाळा आला, झाड लावा. (६) दादा, साखर आणा. (७) नकाशात भारत दाखवा. (८) मामा, चार वाजता या. (९) भावाचा मान राखा. (१०) राम, हात साफ कर.

**पाठ ३ (इ, कि, चि, नि, दि, हि)**

**शब्द.**--(१) इजा, किडा, खिसा, दिन, दिवा, दिशा, निळा, लिहा, शिरा, हिरा.

(२) इतर, इलाज, इशारा, कविता, किरण, गणित, दिवस, विमान, विशेष, सचिव, लिपिक.

(३) अतिशय, अधिकार, अभिमान, अभिनव, नियमित, परिचय, परिचित, परिणाम, सविनय, शनिवार.

**वाक्ये.**--(१) अजित, आळस टाक. (२) अधिक बचत करा. (३) आठ दिशा दाखवा. (४) काका, कविता रचा. (५) दादा, कथा लिहा. (६) बाळाला गणित शिकवा. (७) लिपिक कागद काढतात. (८) विमल, दिवा लाव. (९) विमलचा वाढदिवस साजरा करा. (१०) सरल, गणित कर.

**पाठ ४ (ई, की, जी, री, सी)**

**शब्द.**--(१) आई, खादी, गाडी, टीका, ठीक, पाटी, पीक, मीठ, सही, साडी.

(२) आळशी, उशीर, कमाई, कानडी, खिडकी, जमीन, माहिती, वाईट, विहीर, हिरवी.

(३) आगगाडी, कवाईत, तपशील, टीकाकार, अमरावती, आरामशीर, जबाबदारी.

**वाक्ये.**--(१) आई घरी आली. (२) खादी वापरा. (३) ताई आज लिहिणार नाही. (४) दादा, साडी आणा. (५) दारावर पाटी लावा. (६) दिवाळी आली. (७) वही उघडा. (८) नदीला पाणी नाही. (९) मागील फाईल पाठवा. (१०) सहीसाठी नीट जागा ठेवा.

#### पाठ ५ (उ, कु, तु, नु, पु.)

**शब्द.**--(१) गुण, चुका, जुना, तुझा, पुडी, पुरा, सुख.

(२) उजवा, उधार, उपाय, गुलाब, नमुना, मसुदा, मुलगा, रुमाल, सुचवा, सुतार.

(३) अनुभव, अनुवाद, आपुलकी, उजळणी, उपकार, कुरकुर, गुरुवार, नुकसान, सुविचार.

**वाक्ये.**--(१) अनुवादक अनुवाद करतात. (२) आज उजळणी करा. (३) गुरुजी मराठी शिकवतात. (४) दुकानदार, दुकान उघडा. (५) दुकानावरची पाटी साफ करा. (६) फार उशीर झाला. (७) मी रुमाल धुतला आहे. (८) या घरी खुशाल राहा. (९) वडील गुरुवारी उपास करतात. (१०) वैद्य भावावर उपचार करतात.

#### पाठ ६ (ऊ, कू, घू, पू, रू)

**शब्द.**--(१) चूक, तूट, दूध, दूर, पूल, फूल, मूल, रूप, लिहू, शूर.

(२) अजून, उठून, कुरूप, जरूर, जोडून, पाऊस, पासून, येऊन, सांगून, सूचना.

(३) अनुकूल, वागणूक, करमणूक, निवडणूक, फसवणूक, मिरवणूक.

**वाक्ये.**--(१) आज निवडणूक आहे. (२) काल फार पाऊस पडला. (३) जून महिना सुरू झाला. (४) दुधात पाणी मिसळू नका. (५) मी नाटक बघावयास जाऊ काय? (६) मी माडीवर बसून पाहू काय? (७) वहीत एक चूक मिळाली. (८) वाकून पाहू नका. (९) वारा वाहू लागला. (१०) ही पहा मिरवणूक.

#### पाठ ७ (ए, के, डे, बे, हे)

**शब्द.**--(१) केस, खेळ, गाणे, तेल, घडे, देव, शेत, सेवा, पेटी, बरे.

(२) आदेश, उजेड, खेळते, चेहरा, जेवते, फिरते, बसते, बेरीज, वेतन, शेजारी.

(३) आगपेटी, उपदेश, जानेवारी, जेवायला, भेटायला, शिकवते, उपदेशक.

**वाक्ये.**--(१) आई कपडे शिवते. (२) आईने तेल मागितले. (३) आज एक जानेवारी आहे. (४) इकडे ये, पेढे घे. (५) करावे तसे भरावे. (६) तुमची बेरीज चुकली. (७) ते जेवायला आले. (८) बागेत फुले आहेत. (९) मला गाणे येते. (१०) मुले धडे वाचतात.

### पाठ ८ (ऐ, कै, गै, दै, मै)

**शब्द.**--(१) ऐक, ऐट, कैदी, कैरी, गैर, चैन, दैव, पैसा, बैस, बैल.  
(२) ऐपत, ऐहिक, दैनिक, बैठक, वैशाख, सैनिक, मैफल.  
(३) ऐटबाज, ऐसपैस, ऐतिहासिक, गैरवापर, गैरसमज.

**वाक्ये.**--(१) आकाशवाणीवर गाणे ऐका. (२) ऐपत नसेल तर ऐट करू नका. (३) कागदाचा गैरवापर करू नका. (४) कैरी तुरट लागते. (५) चैन करू नका. (६) बैठकीवर बसा व दैनिक वाचा. (७) भैरवी हा एक राग आहे. (८) गायनाची मैफल छान झाली. (९) सैनिकांची कामगिरी फार मोठी असते. (१०) ही इमारत ऐसपैस आहे.

### पाठ ९ (ओ, को, तो, पो, रो, लो)

**शब्द.**--(१) ओढा, कोढे, चोर, जोडा, टोपी. दोर, धोबी, पोट, मोर, शोभा.  
(२) अशोक, ओळख, कसोटी, कोणता, झोपडी, पोपट, पोषाख, बसतो, लिहितो, वाचतो.  
(३) आगबोट, ओढाताण, कमावतो, कळवतो, पाठवतो, पोटभर, बोटभर, वापरतो, ओळखतात, बोलावतात.

**वाक्ये.**--(१) अशोक टोपी वापरतो. (२) आगबोट येत आहे. (३) काही लोक झोपडीत राहातात. (४) चोर पैसे चोरतो. (५) देव माणसाची कसोटी पाहतो. (६) धोबी कपडे धुतो. (७) पोपट पेरू खातो. (८) पोलीस चोराला पकडतात. (९) वडील मुलाला बोलावतात. (१०) वाणी सामान पाठवतो.

### पाठ १० (औ, चौ, कौ, मौ, गौ)

**शब्द.**--(१) औट, कौल, चौक, चौदा, डौल, दौरा, पौष, फौज, मौज, हौस.  
(२) औषध, गौरव, चौकार, चौरस, यौवन, डौलदार, फौजदार.  
(३) औपचारिक औषधालय.

**वाक्ये.**-- (१) औषधालयात औषध मिळते. (२) काल गावाचा गौरव झाला. (३) खेळाडूने चौकार मारला. (४) घरावर कौले आहेत. (५) देवळात चौघडा वाजतो. (६) पौष महिना आला. (७) फौजदार कोठे आहेत? (८) महापौर आले. (९) हा चौकोन आहे. (१०) हे औषध कडू आहे.

### पाठ ११ (अं, गं, मं, रं, सं)

**शब्द.**--(१) अंग, खांदा, गांधी, चेंडूसंथ, थंड, दंड, धंदा, मंद, शिंपी.

(२) अनंत, आनंद, चांदोबा, जयंत, जांभळा, तांबडा, नारिंगी, पतंग, पांढरा, सुंदर.  
(३) आनंददायक, डिसेंबर, नागपंचमी, पांडुरंग, भांडखोर, लपंडाव, विसंगत, सफरचंद, सुसंगत.

**वाक्ये.**--(१) अंगण साफ ठेवा. (२) काही लोक कापडाचा धंदा करतात. (३) गांधीजी पंचा वापरीत होते. (४) घंटा झाली रांगेत उभे राहा. (५) तांबडा नारिंगी व जांभळा हे रंग आहेत. (६) माथेरानची हवा थंड आहे. (७) मुलगा पतंग उडवतो. (८) मुले चेंडूकरता भांडण करतात. (९) वसंता, इकडे ये. (१०) शिंपी कपडे शिवतो.

### पाठ १२ (क्र, प्र, स्त, भ्य, ष्ट)

**शब्द.**-- (१) अन्न, अल्प, क्रम, कार्य, गप्पा, चित्र, नम्र, पुण्य, रस्ता, वित्त, सूर्य.  
(२) अभ्यास, कर्तव्य, चरित्र, निर्णय, पुष्कळ, प्रतिज्ञा, प्रस्ताव, प्रस्तुत, वऱ्हाड, व्यवस्था.  
(३) अधीक्षक, उपस्थिती, चिकित्सक, दुग्धालय, न्यायालय, पूर्वग्रह, व्यवसाय, सरस्वती, स्वयंपूर्ण, कालमर्यादा, ग्रामसेवक, पदग्रहण, राजपत्रित, वेळापत्रक, संग्रहालय.

**वाक्ये.**--(१) आगगाड्या वेळापत्रकाप्रमाणे धावतात. (२) आम्हाला पुष्कळ मित्र आहेत. (३) खूप अभ्यास करा. (४) थोडी विश्रांती घ्या. (५) चिकित्सक रोग्यावर उपचार करतात. (६) वर्गात उपस्थिती फार कमी आहे. (७) व्यायाम करा व दूध प्या. (८) स्वयंपूर्ण प्रस्ताव प्रस्तुत करा. (९) हा रस्ता पुण्यास जातो. (१०) हे मुख्य वाक्य आहे.

### पाठ १३ (विसर्ग --कः, तः, मः, यः, शः)

**शब्द.**--(१) दुःख, प्रायः, स्वतः.  
(२) क्रमशः, वस्तुतः.  
(३) अक्षरशः, इतःपर, कःपदार्थ, निःसंशय, अंतःकरण.

**वाक्ये.**--(१) आरोगी निःसंशय खोटे बोलतो. (२) इतःपर मला भेटू नका. (३) जग सुखदुःखाने भरले आहे. (४) तो स्वतः बाजारात जातो. (५) थोर लोक धनाला कःपदार्थ समजतात. (६) प्रत्येक माणसाला अंतःकरण असतेच. (७) प्रायः साप वाटेस जात नाही. (८) रानात जनावरे इतस्ततः फिरतात. (९) ही कादंबरी क्रमशः प्रसिध्द झाली आहे. (१०) ही हकीगत अक्षरशः खरी आहे.

### पाठ १४ (वाचनार्थ शब्द)

अतिक्रमण	Encroachment	उदाहरणार्थ	For example
अधिक्रमण	Supersession	उपजीविका	Livelihood
अधिनियम	Act	उपरिनिर्दिष्ट	Referred to above
अधिवेशन	Session	उप संचालक	Deputy Director

अनौपचारिक	Unofficial	उपस्थितीपट	Muster roll
अनुदानसंहिता	Grant-in-aid-Code	उपासमार	Starvation
अपरिचित	Unacquainted	उमेदवार	Candidate
अपरिहार्य	Inevitable	औद्योगीकरण	Industrialisation
अफरातफर	Misappropriation	औपचारिक	Formal
अब्रूनुकसान	Defamation	कार्यकारिणी	Executive
अभिकथनपत्र	Statement of allegations	कार्यपद्धती	Procedure
अभ्यासक्रम	Syllabus	कार्यक्षमता	Efficiency
अभूतपूर्व	Unprecedented	कार्यालयीन	Official
अंमलबजावणी	Execution, Enforcement	कुलसचिव	Registrar
अर्थसंकल्प	Budget	गौरवास्पद	Commendable
अल्पबचत	Small saving	ग्रामविकास	Rural Development
अल्पमुदत	Short-term	ग्रामसेवक	Gram Sevak
अवमूल्यन	Devaluation	घटनाबाह्य	Unconstitutional
अवलोकन	Perusal	चलनवाढ	Inflation
अंशकालिक	Part-time	जनगणना	Census
असमर्थता	Inability	जबाबदारी	Responsibility
आकडेवारी	Statistics	जन्मशताब्दि	Centenary
आकाशवाणी	Radio	जिल्हाधिकारी	Collector
आचारसंहिता	Cod of Conduct	तपासनीस	Checker
आंतरराज्यीय	Inter-State	तुलनात्मक	Comparative
आदेशभंग	Breach of order	दंडाधिकारी	Magistrate
आधारसामग्री	Data	दळणवळण	Communication
आश्चर्यकारक	Surprising	दक्षतारोध	Efficiency bar
उत्तरदायित्व	Responsibility	दिनदर्शिका	Calendar
उत्तरपत्रिका	Answer book	दुकानदार	Shop-keeper
नागरिकशास्त्र	Civics	नकाराधिकार	Veto
नियमावली	Rules	मागणीपत्र	Indent
निवासस्थान	Residence	मार्गदर्शिका	Guide book
नियतकालिक	Periodical	मुख्याध्यापक	Head master
निवृत्तिवेतन	Pension	मुद्रणालय	Printing Press
नुकसानभरपाई	Compensation	योजनाबद्ध	Planned

न्यायालय	Court	राज्यकारभार प्रशासन	Administration
परिपत्रक	Circular	राजकारण	Politics
परिरक्षण	Maintenance	राजपत्रिक	Gazetted
परिसंवाद	Symposium	राजभवन	Government House
परिवहन	Transport	लेखापरिक्षक	Auditor
पर्यवेक्षक	Supervisor	वनमहोत्सव	Vanmahotsava
परिभाषिक	Technical	वर्गीकरण	Classification
पुनरावृत्ति	Repetition	वर्तमानपत्र	News paper
पुनर्चना	Reconstruction	वसतिगृह	Hostel
पूर्णकालिक	Full-time	वारंवारता	Frequency
पूर्वग्रहदूषित	Prejudiced	विकेंद्रीकरण	Decentrallisation
प्रगतिशील	Progressive	विचाराधीन	Underconsideration
प्रतिनियुक्ति	Deputation	विधानपरिषद	LegislativeCouncil
प्रतिस्वाक्षरी	Counter singnature	विधानसभा	LegislativeAssembly
प्रतिज्ञा	Pledge	विभागप्रमुख	Head ofDepartment
प्रथमोपचार	First-aid	विवरणपत्र	Statement
प्रमाणपत्र	Certificate	विश्वविद्यालय/विद्यापीठ	University
प्रवेशपत्रिका	Admission card	वेतनवाढ	increment
प्रश्नपत्रिका	Question paper	वेळापत्रक	Timetable
प्रसिद्धि-पत्रक	Press-note	व्यवस्थापक	Manager
भविष्यकाळ	Future tense	शब्दसंग्रह	Vocabulary
भांडारपाल	Store-Keeper	शल्यचिकित्सक	Surgeon
मदतनीस	Helper	सेवायोजन	Employment
महानगरपालिका	MunicipalCorporation	स्थायीकरण	Confirmation
महालेखापाल	AccountantGeneral	स्मरणपत्र	Reminder
शासननिर्णय	GovernmentResolution	स्नेहसंमेलन	SocialGathering
शिधावाटप	Rationing	हस्तलिखित	Manuscript
समाजकार्य	Social work	हस्तांतरण लेख	Transfer deed
समादेशक	Commandant		
सर्वसाधारण	General		
साहित्यसंमेलन	LiteraryConference		





भाग ३  
संभाषण पाठ

**संभाषण पाठ**  
(Conversation Lessons)

- |                               |                          |
|-------------------------------|--------------------------|
| १. माझे संपूर्ण नाव           | ११. वेळ                  |
| २. त्याचे/त्यांचे संपूर्ण नाव | १२. प्रशिक्षण वर्ग       |
| ३. राहण्याचे ठिकाण व पत्ता    | १३. माझे शेजारी          |
| ४. माझे कुटुंब                | १४. विद्यालय             |
| ५. माझे घर                    | १५. महिने (मराठी)        |
| ६. माझे कार्यालय              | १६. नातलग                |
| ७. दैनिक कार्यक्रम            | १७. रुग्णालय             |
| ८. रविवारचा कार्यक्रम         | १८. ग्रंथालय             |
| ९. किती?                      | १९. महाराष्ट्र राज्य     |
| १०. सात वार                   | २०. काही प्रश्न व उत्तरे |

### माझे संपूर्ण नाव (MY FULL NAME)

- |   |  |
|---|--|
| 1. What is your full name?<br>My full name is GeorgePhillips Rebello. | १. आपले संपूर्ण नाव काय आहे?<br>माझे संपूर्ण नाव जॉर्ज फिलिप्स रिबेलो आहे. |
| 2. What is your name?<br>My name is George                            | २. आपले नाव काय आहे?<br>माझे नाव जॉर्ज आहे.                                |
| 3. What is your father's name?<br>My father's name is Phillips.       | ३. आपल्या वडिलांचे नाव काय आहे?<br>माझ्या वडिलांचे नाव फिलिप्स आहे.        |
| 4. What is your surname?<br>My surname is Rebello.                    | ४. आपले आडनाव काय आहे?<br>माझे आडनाव रिबेलो आहे.                           |

### आपले (तुमचे) संपूर्ण नाव (YOUR FULL NAME)

- |   |  |
|---|--|
| 1. What is my full name?<br>Your full name is Vasant<br>Seetaram Desai. | १. माझे संपूर्ण नाव काय आहे?<br>आपले संपूर्ण नाव वसंत<br>सीतारामदेसाई आहे. |
| 2. What is my name?<br>Your name is Vasant.                             | २. माझे नाव काय आहे?<br>आपले नाव वसंत आहे.                                 |
| 3. What is my father's name?<br>Your father's name is<br>Seetaram.      | ३. माझ्या वडिलांचे नाव काय आहे?<br>आपल्या वडिलांचे नाव<br>सीतारामआहे.      |
| 4. What is my surname?<br>Your surname is Desai.                        | ४. माझे आडनाव काय आहे?<br>आपले आडनाव देसाई आहे.                            |

---

[Note.--तुमचे, तुमच्या are also used in places of आपले, आपल्या. The former are the forms of तुम्ही (you) and the latter are the forms of आपण (you) आपण is used to show respect. The word 'your' can also be translated by तुझे, तुझ्या if the person referred to is to be addressed in the singular.]

### त्याचे/त्यांचे संपूर्ण नाव (HIS FULL NAME)

- |   |  |
|---|--|
| 1. What is his full name?<br>His full name is Anant | १. त्याचे (त्यांचे) संपूर्ण नाव कायआहे?<br>त्याचे (त्यांचे) संपूर्ण नाव अनंत |
|---|--|

- |  |  |
|--|--|
| Vaman Kulkarni.  | वामन कुलकर्णी आहे.   |
| 2. What is his name?<br>His name is Anant.                   | २. त्याचे (त्यांचे) नाव काय आहे?<br>त्याचे (त्यांचे) नाव अनंत आहे.                           |
| 3. What is His father's name?<br>His father's name is Vaman. | ३. त्याच्या (त्यांच्या) वडिलांचे नाव काय आहे?<br>त्याच्या (त्यांच्या) वडिलांचे नाव वामन आहे. |
| 4. What is his surname?<br>His surname is Kulkarni.          | ४. त्याचे (त्यांचे) आडनाव काय आहे?<br>त्याचे (त्यांचे) आडनाव कुलकर्णी आहे.                   |

[Note.--The words त्यांचे, त्यांच्या are the plural forms of त्याचे, त्याच्या. They also convey respect.]

### तिचे/त्यांचे संपूर्ण नाव (HER FULL NAME)

- |   |   |
|---|---|
| 1. What is her full name?<br>Her full name is Savitri<br>Parashram Gaglani. | १. तिचे (त्यांचे) संपूर्ण नाव काय आहे?<br>तिचे (त्यांचे) संपूर्ण नाव सावित्री परशराम<br>गगलानी आहे. |
| 2. What is her name?<br>Her name is Savitri.                                | २. तिचे (त्यांचे) नाव काय आहे?<br>तिचे (त्यांचे) नाव सावित्री आहे.                                  |
| 3. What is her father's name?<br>Her father's name is Parashram.            | ३. तिच्या (त्यांच्या) वडिलांचे नाव काय आहे?<br>तिच्या (त्यांच्या) वडिलांचे नाव परशराम आहे.          |
| 4. What is her surname?<br>Her surname is Gaglani.                          | ४. तिचे (त्यांचे) आडनाव काय आहे?<br>तिचे (त्यांचे) आडनाव गगलानी आहे.                                |

[Note.--The words त्यांचे, त्यांच्या are also the plural forms of तिचे and तिच्या; they are used to show respect and are also used when the words convey a plural sense. It may be noted that the nouns मित्राचे (friend's), नोकराचे (servant's) etc., can be substituted for त्याचे, त्याच्या. The sentences will then read as follows: मित्राचे नाव काय आहे? मित्राच्या वडिलांचे नाव काय आहे? Similarly, the nouns मैत्रिणीचे (female friend's), मुलीचे etc., can be substituted for तिचे, तिच्या. The sentences, after substitution, will read as under:--

- |                            |                                       |
|----------------------------|---------------------------------------|
| १. मैत्रिणीचे नाव काय आहे? | २. मैत्रिणीच्या वडिलांचे नाव काय आहे? |
|----------------------------|---------------------------------------|

### राहण्याचे ठिकाण व पत्ता (PLACE OF RESIDENCE AND ADDRESS)

- |   |   |
|---|---|
| 1. Where do you stay?<br>I stay at Andheri,   | १. आपण (तुम्ही) कोठे राहता?<br>मी अंधेरीला राहतो.   |
| 2. Where does your friend stay?<br><br>My friend stays at Poona.  | २. आपला (तुमचा) मित्र कोठे राहतो?<br>किंवा<br>आपले (तुमचे) मित्र कोठे राहतात?<br>किंवा<br>आपली (तुमची) मैत्रीण कोठे राहते?<br>माझा मित्र पुण्याला राहतो.<br>किंवा<br>माझे मित्र पुण्याला राहतात.<br>किंवा<br>माझी मैत्रीण पुण्याला राहते. |
| 3. Where do your relatives stay?<br><br>My relatives stay at sholapur.  | ३. आपले (तुमचे) नातलग<br>कोठे राहतात?<br>माझे नातलग सोलापूरला राहतात.   |
| 4. Where do your parents stay?<br><br>My parents stay at Nagpur.  | ४. आपले (तुमचे) आईवडील<br>कोठे राहतात?<br>माझे आईवडील नागपूरला राहतात.  |
| 5. Write your friend's address?<br>George Phillips Rebello,<br>Janaki Nivas, Second Floor.<br>227, Tilak Road, Poona 2. | ५. आपल्या (तुमच्या) मित्राचा पत्ता लिहा?<br>जॉर्ज फिलिप्स रिबेलो,<br>जानकी निवास, दुसरा मजला,<br>227 टिळक पथ, पुणे 2.   |
| 6. Write your address.<br>Vasant Seetaram Desai,<br>Azad Nagar, 4/27, Andheri<br>(West), Bombay 54.                     | ६. आपला (तुमचा) पत्ता लिहा.<br>वसंत सीताराम देसाई, आझाद नगर,<br>४/२७, अंधेरी (पश्चिम),<br>मुंबई ५४.   |

7. Write your father's address?

Seetaram Vinayak Desai,  
Shivneri, 123, Abhyankar  
Nagar, Nagpur.

७. आपल्या (तुमच्या) वडिलांचा  
पत्तालिहा.

सीताराम विनायक देसाई,  
शिवनेरी, १२३ अभ्यंकरनगर,  
नागपूर.

### माझे कुटुंब (MY FAMILY)

- |   |  |
|---|--|
| 1. Are you married or unmarried?<br>I am married.   | १. आपण (तुम्ही) विवाहित आहात की अविवाहित आहात?<br>मी विवाहित आहे.  |
| 2. How many persons(members) are there in your family?<br>There are five persons(members) in my family.   | २. आपल्या (तुमच्या) कुटुंबात कितीमाणसे आहेत?<br>माझ्या कुटुंबात पाच माणसे आहेत.  |
| 3. Who are they?<br>Myself, my wife, my daughter and my two sons.   | ३. कोण कोण आहेत? ते कोण आहेत?<br>मी स्वतः, माझी पत्नी, माझी मुलगी व माझे दोन मुलगे.  |
| 4. Who is the head of the family?<br>I am the head of the family.   | ४. कुटुंब प्रमुख कोण आहे?<br>मी कुटुंब प्रमुख आहे?   |
| 5. How old are you?<br>I am forty-eight years old.  | ५. आपले (तुमचे) वय किती आहे?<br>माझे वय अठ्ठावीस आहे.  |
| 6. How old are the other Members of the family?<br>My wife is forty-two years old.<br>My daughter is twenty years old.<br>The elder son is twelve years old.<br>The younger son is eight years old. | ६. कुटुंबातील इतर व्यक्तींची वये काय आहेत?<br>माझ्या पत्नीचे वय बेचाळीस आहे.<br>माझ्या मुलीचे वय वीस आहे.<br>मोठ्या मुलाचे वय बारा आहे.<br>धाकट्या मुलाचे वय आठ आहे. |
| 7. Is there any servant in your house?<br>No, there is no servant in my house.  | ७. आपल्या घरी नोकर (घरगडी) आहे काय?<br>नाही, माझ्या घरी नोकर (घरगडी) नाही.   |
| 8. Then, who attends to the domestic work?<br>My wife attends to the domestic work.<br>Sometimes I help her.  | ८. तर मग घरकाम कोण करते?<br>माझी पत्नी घरकाम करते.<br>कधीकधी मी तिला मदत करतो.   |
| 9. What do your children do?<br>My daughter goes to a college.<br>The elder son goes to a secondary school and the younger one goes to a primary school.  | ९. आपली (तुमची) मुले काय करतात?<br>माझी मुलगी महाविद्यालयात जाते.<br>मोठा मुलगा माध्यमिक विद्यालयात जातो आणि धाकटा मुलगा प्राथमिक विद्यालयात जातो.                   |
| 10. Where do you work?<br>I work in Mantralaya.   | १०. आपण (तुम्ही) कोठे काम करता?<br>मी मंत्रालयात नोकरी करतो.   |
| 11. What is your designation?<br>I am a superintendent.   | ११. आपले (तुमचे) पदनाम काय आहे?<br>मी अधीक्षक आहे.   |
| 12. What is your basic pay?   | १२. आपले (तुमचे) मूळ वेतन [आपला  |



- My basic pay is Rs. 380.
13. Do you get any allowances?  
Yes, I get the dearness allowance, the local compensatory allowance and the house rent allowance.
14. What is your approximate monthly expenditure?  
My approximate monthly expenditure is Rs. 500.
15. How much amount do you contribute to the General Provident Fund per month?  
I contribute Rs. 50 per month to the General Provident Fund.
- (तुमचा) मूळ पगार] किती आहे?  
माझे मूळ वेतन (माझा मूळ पगार) ३८० रुपये आहे.
१३. आपल्याला (तुम्हांला) काही भत्ते मिळतात काय?  
होय, मला महागाई भत्ता, स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता मिळतो.
१४. आपला (तुमचा) मासिक खर्च अदमासे किती आहे?  
माझा मासिक खर्च अदमासे ५०० (पाचशे) रुपये आहे.
१५. आपण (तुम्ही) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीत किती रक्कम दर महिना भरता?  
सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीत मी दरमहा ५० रुपये (पन्नास रुपये) भरतो.

## माझे घर (MY HOUSE)

- |   |  |
|---|--|
| 1. Is this your house?<br>Yes, this is my house?  | १. हे आपले (तुमचे) घर आहे काय?<br>होय, हे माझे घर आहे.   |
| 2. Is this a rented house or your own?<br><br>This is a rented house.   | २. हे भाड्याचे घर आहे की आपले<br>(तुमचे) स्वतःचे घर आहे?<br>हे भाड्याचे घर आहे.  |
| 3. How many rooms are there?<br>There are two rooms.  | ३. (घराला) किती खोल्या आहेत?<br>(घराला) दोन खोल्या आहेत.   |
| 4. Is there an independent bathroom?<br><br>No, there is no independent bathroom.   | ४. (घराला) स्वतंत्र स्नानगृह आहे<br>काय?<br>नाही, घराला स्वतंत्र स्नानगृह नाही.  |
| 5. What is the area of each room?<br>The area of each room is 120 square feet.  | ५. प्रत्येक खोलीचे क्षेत्रफळ किती आहे?<br>प्रत्येक खोलीचे क्षेत्रफळ १२० चौरस<br>फूट आहे.   |
| 6. Is the house airy and spacious?<br>Yes, the house is airy, but not spacious.   | ६. घर हवेशीर आणि ऐसपैस आहे काय?<br>होय, घर हवेशीर आहे, पण ऐसपैस<br>नाही.   |
| 7. How far is the market from your house?<br><br>The market is very near from my house.   | ७. आपल्या (तुमच्या) घरापासून बाजार<br>किती लांब आहे?<br>माझ्या घरापासून बाजार अगदी जवळ<br>आहे.   |
| 8. How far is the post office from your house?<br><br>The post office is at a distance of ten<br>minutes' Walk from my house.                     | ८. आपल्या (तुमच्या) घरापासून<br>डाकघर/टपाल कचेरी किती दूर<br>आहे?<br>माझ्या घरापासून डाकघर/टपाल<br>कचेरी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.                                      |
| 9. How much time do you require to go to the<br>office from your house?<br><br>I require an hour to go to (to reach) the<br>office from my house. | ९. आपल्या (तुमच्या) घरापासून<br>कार्यालयात जाण्यास (पोचण्यास)<br>आपणास (तुम्हाला) किती वेळ<br>लागतो?<br>माझ्या घरापासून कार्यालयात जाण्यास<br>(पोचण्यास) मला एक तास लागतो. |
| 10. How long is the ration shop from your<br>house?   | १०. आपल्या (तुमच्या) घरापासून<br>शिधावाटप दुकान किती दूर आहे?  |

The ration shop is quite near to my house.	शिधावाटप दुकान माझ्या घरापासून अगदी जवळ आहे.
<p>11. How long have you been staying in this house?</p> <p>I have been staying in this house since the last twenty years.</p>	<p>११. या घरात आपण (तुम्ही) किती वर्षांपासून राहात आहात?</p> <p>या घरात मी गेल्या वीस वर्षांपासून राहात आहे.</p>
<p>12. On which floor do you stay?</p> <p>I stay on the first floor.</p>	<p>१२. आपण (तुम्ही) कितव्या मजल्या वर राहाता?</p> <p>मी पहिल्या मजल्यावर राहातो.</p>
<p>13. Is there a telephone in your house?</p> <p>No, there is no telephone in my house.</p>	<p>१३. आपल्या (तुमच्या) घरी दूरध्वनी आहे काय?</p> <p>नाही, माझ्या घरी दूरध्वनी नाही.</p>

### माझे कार्यालय (MY OFFICE)

1. What is the Marathi word for 'office'?  
'कार्यालय' is the word for 'office' in Marathi.
2. What is an office?  
An office is a place for transacting business.
3. When do you attend the office?  
I attend the office at ten O'clock in the morning.
4. Where is your office?  
My office is in Usmanpura/the Fort area.
5. What are the office hours?  
The office hours are from 10 a.m. to 5 p.m.
6. On which days the office is closed?  
The office is closed on Sundays, second and fourth Saturdays of every month and on public holidays.
7. When do you have lunch break for?  
We have lunch break from 1.30 p.m. to 2.00 p.m.
8. Are these timings followed everywhere?  
No, at all the district places, the office timings are from 10.30 a.m. to 5.30 p.m. and the lunch time is from 2.00 p.m. to 2.30 p.m.
9. How much casual leave do you have in a year?  
We have fifteen days' casual leave in a year.
10. How do you recon the year for casual leave?  
We recon the year from 1<sup>st</sup> January to
१. 'ऑफिस' ला मराठीत कोणता शब्द आहे?  
'ऑफिस'ला "कार्यालय" हा मराठी शब्द आहे.
२. कार्यालय म्हणजे काय?  
कार्यालय म्हणजे कामकाज करण्याचे ठिकाण.
३. तुम्ही (आपण) कार्यालयात केव्हा उपस्थित राहता.  
मी सकाळी दहा वाजता कार्यालयात उपस्थित राहतो.
४. आपले (तुमचे) कार्यालय कोठे आहे?  
माझे कार्यालय उस्मानपुऱ्यात/फोर्ट विभागात आहे.
५. कार्यालयाची वेळ कोणती आहे?  
कार्यालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ आहे.
६. कार्यालय कोणकोणत्या दिवशी बंद असते?  
रविवारी, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी कार्यालय बंद असते.
७. दुपारच्या जेवण्याकरिता तुम्हाला मध्यंतर केव्हा असते?  
दुपारच्या जेवणाकरिता आम्हांला दुपारी १.३० ते २ मध्यंतर असते.
८. सगळीकडे याच वेळा असतातकाय (पाळल्या जातात काय)?  
नाही, सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी कार्यालयाची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असते आणि दुपारच्या जेवणाची वेळ २ ते २.३० असते.
९. तुम्हाला एका वर्षात किती नैमित्तिक रजा असतात?  
आम्हाला एका वर्षात पंधरा दिवस नैमित्तिक रजा असतात.
१०. नैमित्तिक रजेसाठी वर्ष कसे मोजतात (धरतात)?  
नैमित्तिक रजेसाठी एक जानेवारी ते एकतीस

- 31st December for casual leave.
11. How many public holidays are there in a year?  
The number of such holidays is not fixed.
12. Do you have any other holidays in the year?  
We have four optional holidays in a year.
13. Cite a few types of Official letters.  
(1) Application, (2) Government letter, (3) D.O. letter, (4) Reminder and (5) Confidential letter.
- डिसेंबर असे वर्ष आम्ही मोजतो (धरतो).  
वर्षात सार्वजनिक सुट्या किती असतात?  
अशा सुट्यांची संख्या ठरलेली नसते.
११. तुम्हाला वर्षात आणखी कोणत्या सुट्या असतात?  
वर्षात आम्हास चार दिवस वैकल्पिक सुट्या असतात.
१२. कार्यालयीन पत्रांचे काही प्रकार सांगा?  
(१) आवेदनपत्र, (२) शासकीय पत्र, (३) अर्धशासकीय पत्र, (४) स्मरणपत्र आणि (५) गोपनीय पत्र.
- १३.

### दैनिक कार्यक्रम (DAILY ROUTINE)

- |  |  |
|--|--|
| 1. What is your morning routine?                         | १. आपला/तुमचा सकाळचा कार्यक्रम काय असतो?   |
| (a) I get up in the morning at six O'clock.              | (अ) मी सकाळी सहा वाजता उठतो/उठते.  |
| (b) Then I wash my face and change the clothes.          | (ब) नंतर मी तोंड धुतो/धुते व कपडे बदलतो/बदलते.   |
| (c) Then I take tea and go out for a walk.               | (क) नंतर मी चहा घेतो/घेते व बाहेर फिरावयास जातो/जाते.                                      |
| (d) I return home at eight O'clock and read newspapers.  | (ड) मी आठ वाजता घरी परत येतो/येते व वर्तमान वाचतो/वाचते.                                   |
| (e) Then I take my bath and meals.                       | (इ) नंतर मी स्नान करतो/करते व भोजन करतो/करते.  |
| (f) Then I again change my clothes and leave for office. | (फ) नंतर मी पुन्हा कपडे बदलतो/बदलते व कार्यालयात जाण्यास निघतो/निघते.                      |
| (g) I reach office at 10 O'clock.                        | (ग) मी कार्यालयात दहा वाजता पोचतो/पोचते.   |
| 2. What is your office routine?                          | २. आपला/तुमचा कार्यालयातील कार्यक्रम काय असतो?   |
| (a) I sign the muster roll.                              | (अ) मी उपस्थितिपटावर सही करतो/करते.  |
| (b) Then I take my seat.                                 | (ब) मग मी जागेवर बसतो/बसते.  |
| (c) I read cases, put up notes and prepare drafts.       | (क) मी प्रकरणे वाचतो/वाचते, टिप्पण्या पुस्तुत करतो/करते व (पत्रांचे) मसुदे तयार करतो/करते. |
| (d) I sent the cases to the superintendent.              | (ड) मी ती प्रकरणे अधीक्षकांकडे पाठवितो/पाठविते.  |
| (e) In the afternoon I have my lunch.                    | (इ) दुपारी मी जेवण घेतो/घेते.  |
| (f) Till five O'clock, I attend to my work.              | (फ) पाच वाजेपर्यंत मी माझे काम करतो/करते.  |
| (g) Then I go home.                                      | (ग) नंतर मी घरी जातो/जाते.   |
| 3. What is your evening routine?                         | ३. आपला/तुमचा सायंकाळचा कार्यक्रम काय असतो?  |
| (a) I return home at six O'clock in the evening.         | (अ) मी सायंकाळी सहा वाजता घरी परत येतो/येते.   |
| (b) Then I change my clothes and take a wash.            | (ब) नंतर मी कपडे बदलतो/बदलते व हातपाय धुतो/धुते.   |
| (c) Then I take tea or coffee.                           | (क) नंतर मी चहा किंवा कॉफी घेतो/घेते.  |
| (d) I take my meal at eight O'clock.                     | (ड) आठ वाजता मी जेवतो/जेवते.   |

- (e) At nine O'clock I listen to the news on radio
- (f) Sometimes I read a novel or a magazine.
- (g) I go to bed at ten O'clock.

- (इ) नऊ वाजता मी आकाशवाणीवरील बातम्या ऐकतो/ऐकते.
- (फ) कधीकधी मी एखादी कांदबरी किंवा मासिक वाचतो/वाचते.
- (ग) दहा वाजता मी झोपतो/झोपते.

### रविवारचा कार्यक्रम (ROUTINE ON SUNDAYS)

- |   |   |
|---|---|
| 1. When do you get up on Sunday?<br><br>On Sundays also, I get up at six O'clock.   | १. आपण/तुम्ही रविवारी किती वाजता उठता?<br><br>रविवारीही मी सकाळी सहा वाजता उठतो/उठते.   |
| 2. What do you do thereafter?<br>I take tea, read newspaper and go to the market.   | २. नंतर आपण/तुम्ही काय करता?<br>नंतर मी चहा पितो/पिते, वर्तमानपत्र वाचतो/वाचते व बाजारात जातो/जाते.   |
| 3. What do you purchase in the market?<br>I purchase vegetables.  | ३. आपण/तुम्ही बाजारात काय विकत घेता?<br>मी भाजी विकत घेतो/घेते.   |
| 4. Which are the vegetables you get in the market?<br>We get brinjals, ladies' fingers, potatoes onions, pumpkins, beans, cucumbers and carrots.        | ४. बाजारात आपणास/तुम्हांस कोण कोणत्या भाज्या मिळतात?<br>आम्हास वांगी, भेंड्या, बटाटे, कांदे, भोपळे, घेवडा (फरसबी), काकड्या व गाजरे मिळतात.                |
| 5. What else do you get in the market?<br><br>We get chillies, coriander, ginger, lemons and coconuts also.   | ५. बाजारात आपणांस/तुम्हांस आणखी काय मिळते?<br>आम्हास मिरच्या, कोथिंबीर, आले, लिंबे व नारळ देखील मिळतात.   |
| 6. Which are the fruits available in the market at present?<br>At present, mangoes, papayas, oranges, guavas, chikkus, grapes and apples are available. | ६. बाजारात हल्ली कोणती फळे मिळतात?<br>हल्ली आंबे, पोपया, संत्री, पेरू, चिकू, द्राक्षे व सफरचंद मिळतात.  |
| 7. What is your programme in the afternoon?<br>I take rest. Sometimes, I go to a movie with my wife and children. At times, we all go for marketing.    | ७. दुपारी तुमचा काय कार्यक्रम असतो?<br>(दुपारी) मी विश्रांती घेतो. कधीकधी पत्नीला व मुलांना घेऊन सिनेमाला जातो. एखाद्या वेळा आम्ही सर्वजण खरेदीसाठी जातो. |
| 8. Is there any changes in the meals on Sundays?<br>Yes, there is.  | ८. आपल्या/तुमच्या रविवारच्या जेवणात काही बदल असतो काय?<br>होय, असतो.  |
| 9. Do you have any visitors on Sundays?<br><br>Friends, relatives and sometimes   | ९. रविवारी तुमच्याकडे कोणी भेटायला येतात का?<br>मित्र, नातलग आणि कधीकधी माझ्या  |



colleagues from my office visit us on  
Sundays.

कार्यालयातील सहकारी आमच्याकडे  
रविवारी (भेटायला) येतात.

## किती?(HOW MANY? HOW MUCH?)

- |   |  |
|---|--|
| 1. How many brothers have you?<br>I have two brothers.                                      | १. <b>आपल्याला/तुम्हाला</b> किती भाऊ आहेत?<br>मला दोन भाऊ आहेत.                                      |
| 2. How many sisters have you?<br>I have three sisters.                                      | २. <b>आपल्याला/तुम्हाला</b> किती बहिणी आहेत?<br>मला तीन बहिणी आहेत.                                  |
| 3. How many posts are advertised?<br>Five posts are advertised.                             | ३. किती पदांसाठी जाहिराती दिली आहे?<br>पाच पदांसाठी जाहिरात आहे.                                     |
| 4. How many books have you?<br><br>I have ten books.  | ४. <b>आपल्याजवळ/तुमच्याजवळ</b> किती पुस्तके आहेत?<br>माझ्याजवळ दहा पुस्तके आहेत.                     |
| 5. How many cupboards are there in your house?<br><br>There are two cupboards in my house.  | ५. <b>आपल्या/तुमच्या</b> घरी किती कपाटे आहेत?<br>माझ्या घरी दोन कपाटे आहेत.                          |
| 6. How many windows are there in the picture?<br><br>There are four windows in the picture. | ६. चित्रात किती खिडक्या आहेत?<br>चित्रात चार खिडक्या आहेत.   |
| 7. How many doors do you see on the stage?<br><br>I see only two doors.                     | ७. रंगमंचावर <b>आपल्याला/तुम्हाला</b> किती दरवाजे दिसतात?<br>मला फक्त दोन दरवाजे दिसतात.             |
| 8. How many Visitors have you on Sunday?<br><br>I have a number of visitors on Sundays.     | ८. रविवारी <b>आपल्याला/तुम्हाला</b> भेटायला किती लोक येतात?<br>रविवारी मला भेटायला पुष्कळ लोक येतात. |
| 9. How much rent do you pay per month?<br><br>I pay Rs. forty per month as rent.            | ९. <b>आपण/तुम्ही</b> दरमहा किती भाडे देता?<br>मी दरमहा चाळीस रुपये भाडे देतो.                        |
| 10. How much house rent allowance do you get per month?                                     | १०. <b>आपल्याला/तुम्हाला</b> दरमहा घरभाडे भत्ता किती मिळतो?  |

	I get Rs. twenty as the house rent allowance per month.		मला दरमहा वीस रुपये घरभाडे भत्ता मिळतो.
11.	How much amount do you pay to the grocer? I pay Rs. eighty-five to the grocer.	११.	<b>आपण/तुम्ही</b> वाण्याला किती रक्कम देता? (तुमचे वाण्याचे बिल किती असते?) मी वाण्याला पंचाऐंशी रुपये देतो. (माझे वाण्याचे बिल पंचाऐंशी रुपये असते.)
12.	How much is your doctor's bill? It all depends on the illness in the family.	१२.	<b>आपण/तुम्ही</b> डॉक्टरांना किती रक्कम देता? (तुमचे डॉक्टरचे बिल किती असते?) ते कुटुंबातील आजारपणावर अवलंबून असते.
13.	How much amount do you send to your parents every month? I send Rs. forty per month to my parents	१३.	<b>आपण/तुम्ही</b> आई-वडिलांना दरमहा किती पैसे पाठविता? मी माझ्या आई-वडिलांना दरमहा चाळीस रुपये पाठवितो.
14.	How much amount is to your credit in the General provident Fund? The amount to my credit is Rs. 3,500.	१४.	सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीत <b>आपली/तुमची</b> किती रक्कम जमा आहे? माझ्या नावे साडेतीन हजार रुपये जमा आहेत.
15.	How much are you insured for? I am insured for Rs. 3,000.	१५.	<b>आपण/तुम्ही</b> किती रकमेचा विमा उतरवला आहे? मी तीन हजार रुपयांचा विमा उतरवला आहे.
16.	How much time do you devote to reading? I read for half an hour every day.	१६.	<b>आपण/तुम्ही</b> वाचनासाठी किती वेळ देता? मी रोज अर्धा तास वाचन करतो.

### सात वार (THE SEVEN DAYS OF A WEEK)

- |   |   |
|---|---|
| 1. What day is today?<br>Today is Tuesday.  | १. आज कोणता वार आहे?<br>आज मंगळवार आहे.   |
| 2. What was the day yesterday?<br>Yesterday was Monday.   | २. काल कोणता वार होता?<br>काल सोमवार होता.  |
| 3. What will be the day tomorrow?<br>Tommarrow, will be Wednesday.  | ३. उद्या कोणता वार असेल?<br>उद्या बुधवार असेल.  |
| 4. How many days make a week?<br>Seven days make a week?  | ४. किती दिवसांचा आठवडा येतो?<br>सात दिवसांचा आठवडा येतो?  |
| 5. Which is the first day of the week?<br>Monday is the first day of the week.<br>Some treat Sunday as the first day of the week.                   | ५. आठवड्याचा पहिला दिवस कोणता आहे?<br>सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे. काही रविवार हा आठवड्याचा पहिला दिवस मानतात.             |
| 6. What is the day after Wednesday?<br>What is the day after saturday?<br>Day after Wednesday is Thursday. Day after Saturday is Sunday.            | ६. बुधवारनंतर कोणता वार असतो?<br>शनिवारनंतर कोणता वार असतो?<br>बुधवारनंतरचा दिवस गुरुवार असतो. शनिवारनंतरचा दिवस रविवार असतो.     |
| 7. What is the day before Saturday?<br><br>Day before Saturday is Friday.   | ७. शनिवारच्या पूर्वी/अगोदर कोणता वार असतो?<br><br>शनिवारच्या पूर्वीचा/अगोदरचा दिवस शुक्रवार असतो.                                 |
| 8. On which day is the office closed?<br>The office is closed on Sunday.  | ८. कोणत्या दिवशी कार्यालय बंद असते?<br>कार्यालय रविवारी बंद असते.   |
| 9. Which important days do we celebrate every year?<br><br>We celebrate (1) The Children's Day, (2) The Independence day, and (3) The Republic Day. | ९. आपण दरवर्षी कोणते महत्त्वाचे दिवस/दिन साजरे करतो?<br><br>आपण (१) बालदिन, (२) स्वातंत्र्य दिन व (३) प्रजासत्ताक दिन साजरे करतो. |
| 10. Do you know any other word for  | १०. 'आठवडा' या अर्थी दुसरा शब्द तुम्हास   |

‘आठवडा’?

Yes, ‘सप्ताह’ is another word for ‘आठवडा’.

माहीत आहे काय?

होय, ‘सप्ताह’ हा आठवडा या अर्थी दुसरा शब्द आहे.

11. Which weeks (सप्ताह) do we celebrate?

We celebrate (1) The Courtsey Week,  
(2) The National Week and  
(3) The Prohibition Week.

११. आपण कोणते सप्ताह साजरे करतो?

आपण (१) सौजन्य सप्ताह,  
(२) राष्ट्रीय सप्ताह व  
(३) नशाबंदी सप्ताह साजरे करतो.

(A day दिवस; on a day दिवशी; on which day? कोणत्या दिवशी?)

## वेळ (TIME)

- |   |  |
|---|--|
| 1. What time it is?<br>It is half past four.  | १. किती वाजले आहेत?<br>साडेचार वाजले आहेत.   |
| 2. At what time do you get up every day?<br>I get up at six O'clock every day.                                      | २. आपण/तुम्ही रोज किती वाजता (कोणत्या वेळेस) उठता?<br>मी रोज सहा वाजता उठतो.   |
| 3. When do you leave for the office?<br>I leave for the office at five minutes to ten in the morning.               | ३. कार्यालयात जाण्यास आपण/तुम्ही किती वाजता निघता?<br>मी कार्यालयात जाण्यास सकाळी दहाला पाच मिनिटे कमी असताना/पाच मिनिटे असताना निघतो. |
| 4. When do you return home in the evening?<br>I return home at a quarter past six in the evening.                   | ४. आपण/तुम्ही सायंकाळी केव्हा/किती वाजता घरी परत येता?<br>मी सायंकाळी सव्वासहा वाजता घरी परत येतो.                                     |
| 5. At what time do the children return home from the school?<br>Children return home quarter to six in the evening. | ५. मुले शाळेतून किती वाजता घरी परत येतात?<br>मुले सायंकाळी पावणे सहा वाजता घरी परत येतात.  |
| 6. At what time does the rationing shop open?<br>The rationing shop opens exactly at half past eight.               | ६. शिधावाटप दुकान किती वाजता उघडते?<br>शिधावाटप दुकान ठीक साडेआठ वाजता उघडते.  |
| 7. When does the Deccan Queen leave Bombay?<br>The Deccan Queen leaves Bombay at ten minutes past five.             | ७. डेक्कन क्वीन मुंबईहून केव्हा सुटते?<br>डेक्कन क्वीन मुंबईहून पाच वाजून दहा मिनिटांनी सुटते.   |
| 8. When does it reach Poona?<br>It reaches Poona at twenty minutes  | ८. ती पुण्यास केव्हा पोचते?<br>ती पुण्यास आठ वाजून वीस मिनिटांनी   |

	past eight.		पोचते.
9.	When does the last local (train) reach Borivli?	९.	शेवटची लोकल (गाडी) बोरिवलीस केव्हा पोचते?
	The last local reaches Borivli at quarter to one.		शेवटची लोकल बोरिवलीस पाऊण वाजता पोचते.
10.	When do you get the Mumbai papers at Nagpur?	१०.	मुंबईची वर्तमानपत्रे तुम्हाला नागपूरला केव्हा मिळतात?
	We get Mumbai papers between quarter past one and half past two.		मुंबईची वर्तमानपत्रे आम्हाला सव्या ते अडीच्या दरम्यान मिळतात.
11.	When does the Flying Ranee leave Mumbai Central?	११.	फ्लाइंग राणी मुंबई सेंट्रलहून केव्हा सुटते?
	The Flying Ranee leaves Mumbai Central exactly at 5-30 p.m.		फ्लाइंग राणी मुंबई सेंट्रलहून सायंकाळी ठीक साडेपाच वाजता सुटते.
12.	When does it reach Surat?	१२.	ती सुरतेस केव्हा पोचते?
	It reaches Surat at 10 p.m.		ती सुरतेस रात्री १० वाजता पोचते.
13.	When does it start from Surat towards Mumbai?	१३.	ती सुरतहून मुंबईकडे येण्यास केव्हा निघते?
	It starts from Surat at 5-25 a.m.		ती सुरतहून पहाटे पाच पंचवीसला निघते.
14.	When does it reach Mumbai Central?	१४.	ती मुंबई सेंट्रलला केव्हा पोचते?
	It reaches Mumbai Central at 10-10 a.m.		ती मुंबई सेंट्रलला सकाळी १०-१० ला पोचते.

## प्रशिक्षण वर्ग (TRAINING CLASS)

- |   |  |
|---|--|
| 1. Which class is this?<br>This is the Marathi Language Training Class.   | १. हा कोणता वर्ग आहे?<br>हा मराठी भाषा प्रशिक्षण वर्ग आहे.   |
| 2. Who attend this class?<br>Officers attend this class.  | २. या वर्गात कोण कोण येतात?<br>या वर्गात अधिकारी येतात.  |
| 3. Which officers attend this class?<br>Officers who do not know Marathi attend this class.<br>OR<br>Officers whose mothertongue is not Marathi attend this class.  | ३. कोणकेणते अधिकारी या वर्गात येतात?<br>ज्यांना मराठी येत नाही असे अधिकारी या वर्गात येतात.<br>किंवा<br>ज्यांची मातृभाषा मराठी नाही असे अधिकारी या वर्गात येतात.   |
| 4. Are there separate classes for<br>Gazetted and Non-Gazetted Officers?<br><br>Yes, there are separate classes for<br>Gazetted and Non-gazetted Officers.  | ४. राजपत्रित व अराजपत्रित<br>अधिकाऱ्यांकरिता वेगवेगळे वर्ग आहेत<br>काय?<br>होय, राजपत्रित व अराजपत्रित<br>अधिकाऱ्यांकरिता वेगवेगळे वर्ग आहेत.  |
| 5. How many trainees are there in the<br>class for non-gazetted officers?<br>There are twenty-seven trainees in the<br>class.   | ५. अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या वर्गात किती<br>प्रशिक्षार्थी आहेत?<br>वर्गात सत्तावीस प्रशिक्षार्थी आहेत.   |
| 6. Give designations of some of them.<br>Superintendents, senior clerks, junior<br>clerks and typists.  | ६. त्यांच्यापैकी काहींची पदनामे सांगा.<br>अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक<br>आणि टंकलेखक.  |
| 7. Who is the Teacher/Instructor?<br>Shri. Desai is the Teacher/Instructor.   | ७. शिक्षक/निदेशक कोण आहेत?<br>श्री. देसाई शिक्षक/निदेशक आहेत.  |
| 8. What are the trainees required to do in<br>the class?<br>The trainees have to answer the<br>questions; take down notes in<br>Marathi; narrate stories; and describe<br>an object or an incident; sometimes<br>they also ask questions and<br>difficulties. | ८. वर्गात प्रशिक्षार्थ्यांना काय करावे लागते?<br>प्रशिक्षार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे द्यावी<br>लागतात; मराठीतून लिहून घ्यावे<br>लागते, गोष्टी सांगाव्या लागतात आणि<br>एखाद्या वस्तूचे अगर प्रसंगाचे वर्णन<br>करावे लागते; कधीकधी ते प्रश्न व<br>शंकादेखील विचारतात. |
| 9. Do the trainees attend the class   | ९. प्रशिक्षार्थी वर्गात नियमितपणे व  |



	regularly and punctually?		वक्तशीरपणे उपस्थित राहतात काय?
	Usually they attend the class regularly and punctually.		बहुधा ते नियमितपणे व वक्तशीरपणे वर्गात उपस्थित राहतात.
10.	What is the duration of the class?	१०.	वर्गाची मुदत किती असते?
	The duration of the class is one year.		वर्गाची मुदत एक वर्ष असते.
11.	Are there examinations?	११.	या वर्गांना परीक्षा असतात काय?
	Yes, there are monthly examinations.		होय, मासिक परीक्षा असतात.
12.	Are these classes conducted by Government?	१२.	हे वर्ग शासनाकडून चालविले जातात काय?
	These classes are conducted by the Directorate of Languages on behalf of Government.		हे वर्ग शासनाच्या वतीने भाषा संचालनालयाकडून चालविले जातात.

## माझे शेजारी (MY NEIGHBOUR)

- |  |  |
|--|--|
| 1. Who is your neighbour?<br>Shri Deshpande is my neighbor.  | १. आपले/तुमचे शेजारी कोण आहेत?<br>श्री. देशपांडे हे माझे शेजारी आहेत.  |
| 2. How old is he?<br>He is forty-eight years old.  | २. त्यांचे वय काय आहे?<br>त्यांचे वय अठ्ठ्यालीस आहे.   |
| 3. Where does he work?<br>He works in a factory.   | ३. ते कोठे काम करतात?<br>ते एका कारखान्यात काम करतात.  |
| 4. How many members are there in his family?<br>There are four members in his family; himself his wife, his son and his daughter.                          | ४. त्यांच्या कुटुंबात किती माणसे आहेत?<br>त्यांच्या कुटुंबात चार माणसे आहेत; ते स्वतः, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा व त्यांची मुलगी.                                   |
| 5. Does his wife work anywhere?<br>No, she is a social worker.   | ५. त्यांच्या पत्नी कोठे काम करतात काय?<br>नाही, त्या समाजकार्य करतात/त्या समाजकार्यकर्त्या आहेत.   |
| 6. Do you have cordial relations with your neighbour?<br>Yes. Our relations are cordial.   | ६. आपले/तुमचे शेजाऱ्याशी संबंध सलोख्याचे आहेत का?<br>होय. आमचे संबंध सलोख्याचे आहेत.   |
| 7. Does he have a telephone with him?<br>Yes, he has a telephone.  | ७. त्यांच्याकडे दूरध्वनी/फोन आहे काय?<br>होय, त्यांच्याकडे दूरध्वनी/फोन आहे.   |
| 8. Have you anything special to say about them?<br>Yes, Shri Deshpande is Painstaking and efficient, Smt. Deshapande is unassuming, modest and hospitable. | ८. आपण/तुम्ही त्यांच्याविषयी विशेष काही सांगू शकाल काय?<br>होय, श्री. देशपांडे हे दीर्घोद्योगी व कार्यक्षम आहेत. श्रीमती देशपांडे या निगर्वी, सालस आणि अतिथ्यशील आहेत. |
| 9. Do they have any hobbies?<br>Shri Deshpande has a hobby of collecting rare coins while Smt. Deshpande is interested in classical music.                 | ९. त्यांना काही छंद आहेत का?<br>श्री. देशपांडे यांना दुर्मिळ नाणी जमविण्याचा छंद आहे, तर श्रीमती देशपांडे यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे.                            |

## विद्यालय (A SCHOOL)

- |   |   |
|---|---|
| <p>1. How many schools are there in your town?<br/>There are three schools in our town.</p> <p>2. Mention and describe the Main types of schools.<br/>(1) Pre-primary Schools. Pupils in the age group of 3 to 5 get admission into the pre-primary schools.<br/>(2) Primary School. Pupils in the age group of 5 to 11 get admission into the primary schools.<br/>(3) Secondary School. Pupils who pass the examination of the fourth standard or the seventh standard of a primary school are admitted to the secondary school.</p> <p>3. What are the courses open to students passing the secondary school certificate examination?<br/>For higher education, there are Colleges and Polytechnics. Students choosing the degree course go to the colleges. For the post-degree courses, they go to the University. Students choosing the technical course secure admission either in a Polytechnic or in an Engineering College.</p> <p>4. Mention the Universities in Maharashtra along with the cities in which they are situated.--<br/>(1) The Bombay University, Bombay.<br/>(2) Shrimati Nathibai Damodar Thackersey Women's</p> | <p>१. आपल्या/तुमच्या शहरात किती शाळा आहेत?<br/>आमच्या शहरात तीन शाळा आहेत.</p> <p>२. विद्यालयाचे मुख्य प्रकार सांगा.<br/>(१) पूर्व-प्राथमिक विद्यालय, ३ ते ५ या वयोगटातील मुलांना पूर्व-प्राथमिक विद्यालयात प्रवेश मिळतो.<br/>(२) प्राथमिक विद्यालय, ५ ते ११ या वयोगटातील मुलांना प्राथमिक विद्यालयात प्रवेश मिळतो.<br/>(३) माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विद्यालयाच्या चौथ्या इयत्तेच्या किंवा सातव्या इयत्तेच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळतो.</p> <p>३. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत?<br/>उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये व तंत्रनिकेतने आहेत. पदवी अभ्यासक्रम निवडणारे विद्यार्थी महाविद्यालयात जातात; पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ते विद्यापीठात जातात. तंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रम निवडणारे विद्यार्थी तंत्रनिकेतनात किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवितात.</p> <p>४. महाराष्ट्रातील विद्यापीठे व ती कोणकोणत्या शहरात आहेत ते सांगा. -<br/>(१) मुंबई विद्यापीठ, मुंबई.<br/>(२) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ,</p> |
|---|---|

	University, Bombay.		मुंबई.
(3)	The Poona University, Poona.	(३)	पुणे विद्यापीठ, पुणे.
(4)	The Shivaji University, Kolhapur.	(४)	शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
(5)	The Marathwada University, Aurangabad.	(५)	मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
(6)	The Nagpur University, Nagpur.	(६)	नागपूर विद्यापीठ, नागपूर.
5.	Upto what level is education compulsory and free? Education is compulsory and free upto the secondary level.	५.	कोणत्या स्तरापर्यंत शिक्षण सक्तीचे व मोफत आहे? माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण सक्तीचे व मोफत आहे.
6.	Do the secondary schools get financial assistance from Government? Yes, Govt. sanctions grant-in-aid to these schools.	६.	माध्यमिक विद्यालयांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळते का? होय, शासन या विद्यालयांना सहाय्यक अनुदान मंजूर करते.
7.	Who Prescribes the syllabus for the secondary education? The Board of secondary Education prescribes this syllabus for the secondary education.	७.	माध्यमिक शिक्षणाचा पाठ्यक्रम कोण ठरवते/विहित करते? हा पाठ्यक्रम माध्यमिक शिक्षण मंडळ ठरवते/विहित करते.
8.	Mention the designation of some of the educational officers-- (1) The Director of Education. (2) The Chairman, Board of Secondary Education. (3) The Deputy Director of Education. (4) The Vocational Guidance officer. (5) The Parishad Education Officer. (6) The Educational Inspector.	८.	काही शिक्षणाधिकाऱ्यांची पदनामे सांगा-- (१) शिक्षण संचालक. (२) अध्यक्ष, माध्यमिक शिक्षण मंडळ. (३) शिक्षण उपसंचालक. (४) व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी. (५) परिषद शिक्षणाधिकारी. (६) शिक्षण निरीक्षक.

## महिने (मराठी) [MONTHS (Marathi) ]

- |  |   |
|--|---|
| 1. Which is the current month?<br>It is Jyeshtha.  | १. चालू महिना कोणता आहे?<br>हा ज्येष्ठ महिना आहे.   |
| 2. Give names of the two months immediately preceding and following this month.<br>Preceding: Chaitra, Vaishakh.<br>Following : Aashadh, Shravan.                      | २. या महिन्याला लागून असलेले अगोदरचे व नंतरचे दोन महिने सांगा.<br>अगोदरचे : चैत्र, वैशाख.<br>नंतरचे : आषाढ, श्रावण.             |
| 3. In how many parts a Marathi month is divided?<br>Every month has two parts. (1) (First fortnight) Shuklapaksha (2) (Second fortnight) Krishnapaksha or Vadyapaksha. | ३. मराठी महिन्याचे भाग सांगा.<br>प्रत्येक महिन्याचे दोन भाग असतात.<br>(१) शुक्लपक्ष, (२) कृष्णपक्ष (वद्यपक्ष).                  |
| 4. Which is the concluding day of Shuklapaksha?<br>Pournima (full-moon day) is the concluding day of shuklapaksha.   | ४. शुक्लपक्षाचा शेवटचा दिवस कोणता?<br>पौर्णिमा शुक्लपक्षाचा शेवटचा दिवस असतो.   |
| 5. Which is the Last day of the Marathi month?<br>It is Amavasya.  | ५. मराठी महिन्याचा शेवटचा दिवस कोणता?<br>अमावस्या.  |
| 6. How a day is referred to in a Marathi month?<br>A day is referred to as 'Tithi' in a Marathi month.   | ६. मराठी महिन्यात दिवसाला काय म्हणतात?<br>मराठी महिन्यात दिवसाला 'तिथी' म्हणतात.  |
| 7. Mention the names of the Marathi months.<br>Chaitra, Vaishakh, Jyeshtha, Aashadha, Shravan, Bhadrapad, Ashvin, Kartik, Margsheers, Pausha, Magh, Phalguna           | ७. मराठी महिन्याची नावे सांगा.<br>चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. |
| 8. What is the Marathi New year day?<br>Gudhi Padwa is the Marathi New Year day.   | ८. मराठी नववर्ष दिन कोणता?<br>गुढीपाडवा हा मराठी नववर्ष दिन होय.  |

## माझे नातलग (MY RELATIVES)

- |  |  |
|--|--|
| <p>1. How many brothers and sisters have you?<br/>I have two brothers and three sisters.</p> <p>2. What is father's brother called?<br/>Father's brother is called uncle.</p> <p>3. How many brothers has your mother?<br/>My mother has two brothers.</p> <p>4. Who is an aunt?<br/>Father's sister is called aunt.<br/>Mother's sister is also called aunt.</p> <p>5. Who is called grandfather?<br/>Father's father is called grandfather.<br/>Mother's father is also called grandfather.</p> <p>6. Who is (1) a brother-in-law and (2) a sister-in-law.<br/>Wife's brother or sister's husband is called brother-in-law.<br/>Wife's sister is called sister-in-law.</p> <p>7. What minimum relations do you find in a joint family?<br/>(1) Sister-brother, (2) Husband-wife, (3) Father-son, (4) Mother-daughter, (5) Father-mother, (6) Mother-in-law, daughter-in-law, (7) Uncle-nephew, uncle-niece, (8) Grandfather-Grand-son, Grandmother-Grand-daughter (9) Brother-brother's Wife (10) Father-in-</p> | <p>१. तुम्हाला किता भावंडे आहेत?<br/>(भावंडे--भाऊ आणि बहिणी)<br/>मला दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत.</p> <p>२. वडिलांच्या बंधूना (भावाला) काय म्हणतात?<br/>वडिलांच्या बंधूना (भावाला) काका (चुलता) म्हणतात.</p> <p>३. तुमच्या आईला किती बंधू (भाऊ) आहेत? तुम्हाला किती मामा आहेत?<br/>माझ्या आईला दोन बंधू (भाऊ) आहेत.—मला दोन मामा आहेत.</p> <p>४. आत्या/मावशी कोणाला म्हणतात?<br/>वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणतात.<br/>आईच्या बहिणीला मावशी म्हणतात.</p> <p>५. आजोबा कोणास म्हणतात?<br/>वडिलांच्या वडिलांना आजोबा म्हणतात.<br/>आईच्या वडिलांना देखील आजोबा म्हणतात.</p> <p>६. (१)मेहुणा व (२) मेहुणी म्हणजे कोण?<br/>बायकोच्या भावाला किंवा बहिणीच्या यजमानाला (पतीला) मेहुणा म्हणतात.<br/>बायकोच्या बहिणीला मेहुणी म्हणतात.</p> <p>७. एकत्र कुटुंबात तुम्हाला कमीत कमी कोणती नाती अढळतात?<br/>(१)बहीण-भाऊ, (२) पती-पत्नी, नवरा-बायको, (३) बाप-लेक, पिता-पुत्र, वडील आणि मुलगा, (४) माय-लेक, (५) आई-वडील, माय-बाप, (६) सासू-सून, (७) चुलता-पुतण्या, मामा-भाचा, (८) आजोबा-नातू, आजी-नात (९) भाऊ-भावजय, भाऊ-वहिनी, (१०) सासरा-जावई.</p> |
|--|--|

law-Son-in-law.

## रुग्णालय (A HOSPITAL)

- |   |  |
|---|--|
| 1. What is a hospital?<br>A hospital is a place where patients are treated.   | १. रुग्णालय म्हणजे काय?<br>रुग्णालय म्हणजे रोग्यांवर उपचार करण्याचे ठिकाण.   |
| 2. Are there hospitals in your city?<br><br>Yes, there are three hospitals in our city.   | २. आपल्या/तुमच्या शहरात रुग्णालये आहेत काय?<br><br>होय, आमच्या शहरात तीन रुग्णालये आहेत.   |
| 3. Are they private or public?<br>Two of them are public hospitals and only one is a private hospital.  | ३. ती खाजगी आहेत की सार्वजनिक आहेत?<br>त्यापैकी दोन सार्वजनिक रुग्णालये आहेत आणि फक्त एक खाजगी रुग्णालय आहे.   |
| 4. Is the private hospital open for all?<br><br>Anyone can get admission into a private hospital. The charges for operation and indoor treatment in a private hospital are very high; therefore, many people generally do not go to a private hospital. | ४. खाजगी रुग्णालयात सर्वांना प्रवेश मिळतो काय?<br><br>खाजगी रुग्णालयात कोणासही प्रवेश मिळू शकतो. खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियेचा व तेथील औषधोपचाराचा खर्च फार येतो; म्हणून लोक बहुधा खाजगी रुग्णालयात जात नाहीत. |
| 5. Who get admitted into a private hospital?<br>People who can afford to pay high fees get themselves admitted into the private hospital.   | ५. खाजगी रुग्णालयात कोण दाखल होतात?<br>ज्यांना भारी फी देण्याची ऐपत आहे असेच लोक खाजगी रुग्णालयात दाखल होतात.  |
| 6. Who get admitted into a Government hospital?<br>Anybody can be admitted here.  | ६. शासकीय रुग्णालयात कोण दाखल होऊ शकतो?<br>येथे कोणीही दाखल होऊ शकतो.  |
| 7. What are the formalities for getting admitted into a Government hospital?<br>The patient has to register his name and then a case paper is given to him. On showing the casepaper to the doctor on duty, the latter examines the                     | ७. शासकीय रुग्णालयात दाखल होण्यासाठी काय काय करावे लागते?<br>रोग्याला आपले नाव नोंदवावे लागते; व नंतर त्याला एक रुग्णपत्रिका देण्यात येते.<br>रुग्णपत्रिका कर्तव्यस्थ चिकित्सकांना                               |



patient. The doctor admits the patient into the hospital - -	दाखविल्यावर ते रोग्याला तपासतात.
(1) If the illness is of a serious nature, (2) If the patient needs to be operated upon or, (3) If the patient is to be admitted to the hospital for urgent treatment.	(१) आजार गंभीर स्वरूपाचा असेल, (२) रोग्यावर शस्त्रक्रिया करणे जरूर असेल किंवा (३) जर रोग्याला तातडीच्या उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करावयाचे असेल तर चिकित्सक त्यास रुग्णालयात दाखल करून घेतात.
8. Which are the main departments of a Government hospital? A Government hospital has two main departments. (1) Our-patient Department, (2) In-patient Department,	८. शासकीय रुग्णालयाचे प्रमुख विभाग कोणते? शासकीय रुग्णालयाचे दोन विभाग असतात. (१) बाह्य रुग्ण विभाग, (२) आंतर रुग्ण विभाग.
9. Are there besides these, any sub-divisions in a hospital? Yes, there are.	९. याशिवाय रुग्णालयात काही उपविभाग असतात काय? होय, असतात.
10. Which are they? (1) The male ward. (2) The female ward, (3) The children's ward.	१०. ते कोणते? (१) पुरुष वार्ड, (२) स्त्री वार्ड, (३) बाल वार्ड.
11. Who treats the patients in a Government hospital? If it is a matter of an ordinary treatment, then the concerned doctor treats the patient. If it is a matter of a specific treatment or if the patient needs an operation, then experts or surgeons treat the patient.	११. शासकीय रुग्णालयात रोग्यांवर उपचार कोण करतात? जर सर्वसाधारण उपचाराची बाब असेल तर संबंधित डॉक्टर उपचार करतात. जर विशिष्ट उपचाराची बाब असेल किंवा रोग्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल तर तज्ञ डॉक्टर किंवा शल्य चिकित्सक रोग्यावर उपचार करतात.
12. Do all the Surgeons receive any Salary? Some of them are paid salaries, but the honorary surgeons receive honorarium.	१२. सर्व शल्यचिकित्सकांना वेतन मिळते काय? काहींना वेतन दिले जाते. मात्र मानसेवी शल्यचिकित्सकांना मानधन मिळते.
13. Who assists the Surgeon? Nurses assist the Surgeon.	१३. शल्यचिकित्सकांना कोण मदत करतात? शल्यचिकित्सकांना परिचारिका मदत

14. Who is a nurse?  
A nurse is a lady trained in the Science of nursing (taking care of a patient).
15. What are her main duties?  
Her main duties are - -  
(1) Nursing the patients,  
(2) assisting the surgeon, and  
(3) completing all preliminaries of an operation.
16. Please give some of the designations of some of the officers working in a Hospital—  
(1) A Gynaecologist.  
(2) A Paediatrician.  
(3) A skin disease specialist.  
(4) A cardiologist.  
(5) An ophthalmist.  
(6) An Ear-Nose-Throat specialist.  
(7) A Dentist.
17. Are patients suffering from Cancer and T. B. admitted into general hospitals?  
  
No; there are separate hospitals for them.
18. What are the fees charged in a Government hospital for an X-ray examination?  
  
Nominal fees are charged in Government hospitals for X-ray examination.
१४. परिचारिका म्हणजे कोण?  
परिचारिका म्हणजे शुश्रूषा शास्त्राचे प्रशिक्षण घेतलेली स्त्री (शुश्रूषा रोग्याची काळजी घेणे).
१५. तिची मुख्य कर्तव्ये कोणती?  
(१) रोग्यांची शुश्रूषा करणे,  
(२) शल्यचिकित्सकांना मदत करणे, आणि  
(३) शस्त्रक्रियेची पूर्वतयारी करणे ही तिची मुख्य कर्तव्ये आहेत.
१६. रुग्णालयात काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची पदनामे सांगा —  
(१) स्त्रीरोग विशेषज्ञ.  
(२) बालरोग विशेषज्ञ.  
(३) त्वचारोग विशेषज्ञ.  
(४) हृदयरोग चिकित्सक.  
(५) नेत्रवैद्य.  
(६) कान-नाक-घसा विशेषज्ञ.  
(७) दंतवैद्य
१७. कर्करोग व क्षयरोग झालेल्या रोग्यांना सर्वसाधारण रुग्णालयात प्रवेश मिळतो काय?  
  
नाही; त्यांच्याकरिता वेगळी रुग्णालये असतात.
१८. शासकीय रुग्णालयात 'क्ष-किरण' तपासणीकरिता काय आकार द्यावा लागतो?  
  
शासकीय रुग्णालयात 'क्ष-किरण' तपासणीकरिता नाममात्र फी आकारली जाते.

### ग्रंथालय (LIBRARY)

- |   |  |
|---|--|
| 1. Is there a library in your village?<br>Yes, there is a library in our village.   | १. तुमच्या गावात ग्रंथालय आहे काय?<br>होय, आमच्या गावात ग्रंथालय आहे.  |
| 2. What is a library?<br>A library is a public place where books, newspapers and magazines are available for reading.   | २. ग्रंथालय म्हणजे काय?<br>ग्रंथालय म्हणजे पुस्तके, वर्तमानपत्रे व मासिके वाचावयास मिळण्याचे सार्वजनिक ठिकाण.  |
| 3. What are the types of newspapers?<br>A Daily, a Weekly and a Fortnightly are the types of newspapers.  | ३. वर्तमानपत्रांचे प्रकार कोणते?<br>दैनिक, साप्ताहिक व पाक्षिक हे वर्तमानपत्रांचे प्रकार आहेत.   |
| 4. What is a daily newspaper?<br>State the names of some of the daily newspapers.<br>A Daily newspaper is a newspaper published every day. Names of daily newspapers:-<br>Ajantha, Kesari, Gavkari, Tarun Bharat, Navashakti, Marathawada, Maharashtra Times, Lokasatta, etc. | ४. दैनिक वर्तमानपत्र म्हणजे काय?<br>काही दैनिक वर्तमानपत्रांची नावे सांगा.<br>दैनिक वर्तमानपत्र म्हणजे रोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र/वृत्तपत्र. दैनिक वर्तमानपत्रांची नावे:<br><br>अजंठा, केसरी, गावकरी, तरुण भारत, नवशक्ती, मराठवाडा, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, वगैरे. |
| 5. What is a weekly? State the names of some of the weekly newspapers.<br>A weekly is a publication published every week.<br>Names of weeklies:-<br>Sadhana, Manohar, Swarajya, etc.  | ५. साप्ताहिक म्हणजे काय? काही साप्ताहिकांची नावे सांगा.<br>दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे प्रकाशन म्हणजे साप्ताहिक.<br>साप्ताहिक वर्तमानपत्रांची नावे:-<br>साधना, मनोहर, स्वराज्य, इत्यादी.  |
| 6. What is a magazine?<br>State the names of some of the magazines.<br>A magazine is a periodical which is published every month. Names of magazines:- Abhiruchi, Amrit, Kirloskar, Manohar, Mohini, Vasant, Stree, Hauns, etc.   | ६. मासिक म्हणजे काय? काही मासिकांची नावे सांगा.<br>मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक, मासिकांची नावे:- अभिरुची, अमृत, किलोस्कर, मनोहर, मोहिनी, वसंत, स्त्री, हंस, इत्यादी.   |
| 7. What is the equivalent word for 'library'?   | ७. 'ग्रंथालय' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?   |

- A 'reading room' is an equivalent word for 'library'
8. Are there any rules for being enrolled as a member of the library?  
Yes, there are rules for being enrolled as a member. Every library has its own rules.
9. What are the other activities of a library?  
(1) lectures by renowned authors, (2) discussion on recent publications, (3) symposium on a literary subject, and (4) other cultural activities.
10. How does a library meet its expenditure?  
A library meets its expenditure from the subscription from members, donations from public and grants-in-aid from Government.
- ‘वाचनालय’ हा ग्रंथालयाचा समानार्थी शब्द आहे.
८. ग्रंथालयाचा सभासद होण्याकरिता काही नियम असतात काय?  
होय, सभासद होण्याकरिता नियम असतात. प्रत्येक ग्रंथालयाचे स्वतंत्र नियम असतात.
९. ग्रंथालयाचे इतर कोणते कार्यक्रम असतात?  
(१)नामवंत ग्रंथाकारांची व्याख्याने, (२) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकावर चर्चा, (३) वाङ्मयीन विषयावर परिसंवाद, आणि (४) इतर सांस्कृतिक कार्यक्रम
१०. ग्रंथालय आपला खर्च कसा भागवते?  
ग्रंथालय आपला खर्च सभासदांच्या वर्गणीतून, लोकांनी दिलेल्या देणग्यांतून व शासनाच्या सहायक अनुदानातून भागवते.

### महाराष्ट्र राज्य (THE MAHARASHTRA STATE)

- |   |   |
|---|---|
| 1. When was the Maharashtra State formed?<br>The Maharashtra State was formed on the first of May Nineteen Hundred and Sixty (1-5-1960)   | १. महाराष्ट्र राज्य केव्हा स्थापन झाले?<br>महाराष्ट्र राज्य १ मे एकोणीसशे साठ (१-५-१९६०) रोजी स्थापन झाले.  |
| 2. Who inaugurated the Maharashtra State?<br>The Late Pandit Jawaharlal Nehru inaugurated the Maharashtra State.  | २. महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन कोणी केले?<br>स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन केले.   |
| 3. State the divisions of the Maharashtra State?<br>The Maharashtra State has six divisions:--<br>(1) Konkan,<br>(2) Nasik,<br>(3) Pune<br>(4) Aurangabad,<br>(5) Amaravati and (6) Nagpur. | ३. महाराष्ट्र राज्याचे विभाग सांगा?<br>महाराष्ट्र राज्याचे सहा विभाग आहेत. --<br>(१)कोकण,<br>(२) नासिक,<br>(३) पुणे,<br>(४) औरंगाबाद,<br>(५) अमरावती व (६) नागपूर |
| 4. What is the total number of districts in the Maharashtra State?<br>The total number districts in the Maharashtra State is 30.  | ४. महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे?<br>महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची एकूण संख्या ३० आहे.   |
| 5. What is the population of the Maharashtra State?<br>It is 6.27 crores according to the census.   | ५. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे?<br>जनगणनेप्रमाणे ती ६.२७ कोटी इतकी आहे.  |
| 6. How many cities, tahasils and villages are there in the Maharashtra State?<br>There are 289 cities, 303 tahasils and 35,778 villages in the Maharashtra State.                           | ६. महाराष्ट्र राज्यात शहरे, तहसिली व खेडी किती आहेत?<br>महाराष्ट्र राज्यात २८९ शहरे, ३०३ तहसिली आणि ३५,७७८ खेडी आहेत.   |
| 7. What is the percentage of literacy in Maharashtra?<br>The percentage of literacy in  | ७. महाराष्ट्रातील साक्षरतेची टक्केवारी किती आहे?<br>महाराष्ट्रातील साक्षरतेची टक्केवारी ३९  |

- Maharashtra is 39.
8. Which is the capital of Maharashtra?  
Mumbai is the capital of the Maharashtra State.
9. State some of the special features of the Mumbai City?  
Mumbai is a cosmopolitan city. People of various races, religions and professions live here in harmony. This is a principal commercial centre. It is connected with all the prominent cities in the world from here. There are many textile mills in this city. There are many worthseeing places here. Some of them are as follows:- (1) The Aarey Milk Colony; (2) the Victoria Gardens; (3) the Aquarium; (4) the Museum; (5) the Gateway of India; and (6) the Kamala Nehru Park..
10. Mention some of the hillstations in Maharashtra?  
(1) Matheran (Raigad District).  
(2) Pachgani and Mahabaleshwar (Satara District).  
(3) Bahandardara (Ahmednagar District).  
(4) Panhala (Kolhapur District).  
(5) Chikhaldara (Amravati District).  
(6) Khandala, Lonavala (Poona District).  
(7) Toranmal (Dhulia District).
11. State some of the forts in Maharashtra?  
Pratapgarh, Raigarh, Sinhagarh, Panhalgarh, Daulatabad and Gawilgarh are some of the forts in Maharashtra.
- आहे./महाराष्ट्रातील साक्षरतेची प्रमाण ३९ टक्के आहे.
८. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?  
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे.
९. मुंबई शहराची काही वैशिष्ट्ये सांगा?  
मुंबई हे बहुरंगी शहर आहे. येथे विविध वंशाचे, धर्माचे आणि व्यवसायाचे लोक सलोख्याने राहतात.  
हे एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे./ही क प्रमुख व्यापारी पेठ आहे. जगातील सर्व प्रमुख शहरांशी येथून तेजोडलेले आहे.  
या शहरात कापडाच्या पुष्कळ गिरण्या आहेत.  
येथे पुष्कळ प्रेक्षणीय स्थळे आहेत.  
त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत:-  
(१)आरे दुग्ध वसाहत; (२) राणीचा बाग; (३) मत्स्यालय; (४) वस्तु संग्रहालय, (५) भारताचे प्रवेशद्वार; व (६) कमला नेहरू उद्यान.
१०. महाराष्ट्रातील काही थंड हवेची ठिकाणे सांगा?  
(१) माथेरान (रायगड जिल्हा).  
(२) पाचगणी आणि महाबलेश्वर (सातारा जिल्हा).  
(३) भंडारदरा (अहमदनगर जिल्हा)  
(४) पन्हाळा (कोल्हापूर जिल्हा).  
(५) चिखलदरा (अमरावती जिल्हा).  
(६) खंडाळा, लोणावळा (पुणे जिल्हा).  
(७) तोरणमाळ (धुळे जिल्हा).
११. महाराष्ट्रातील काही किल्ले (गड) सांगा?  
प्रतापगड, रायगड, सिंहगड, पन्हाळगड, दौलताबाद आणि गाविलगड हे महाराष्ट्रातील काही किल्ले आहेत.



## काही प्रश्न व उत्तरे

(उत्तरे कंसातील शब्द योजून पूर्ण वाक्यात सांगा)

## कोण?

- |      |                             |                           |
|------|-----------------------------|---------------------------|
| (१)  | पूर्वेकडे सकाळी कोण उगवतो?  | (सूर्य)                   |
| (२)  | रात्री प्रकाश कोण देतो?     | (चंद्र).                  |
| (३)  | भविष्य कोण सांगतो?          | (ज्योतिषी)                |
| (४)  | सोन्याचे दागिने कोण घडवितो? | (सोनार)                   |
| (५)  | कपडे कोण धुतो?              | (गडी, नोकर, मी स्वतः)     |
| (६)  | घराला शोभा कोण देते?        | (मूल, फुल)                |
| (७)  | ताजी बातमी कोण देते?        | (वर्तमानपत्र)             |
| (८)  | फळे कोण विकतो?              | (फळवाला)                  |
| (९)  | कपडे कोण शिवतो?             | (शिंपी)                   |
| (१०) | मडकी कोण करतो?              | (कुंभार)                  |
| (११) | लाकडी सामान कोण बनवितो?     | (सुतार)                   |
| (१२) | मासे कोण पकडतो?             | (कोळी)                    |
| (१३) | औषध कोण देतात?              | (वैद्य, डॉक्टर, चिकित्सक) |
| (१४) | वेतन-बिले कोण तयार करतात?   | (लेखापाल)                 |
| (१५) | राज्याचे प्रमुख कोण असतात?  | (राज्यपाल)                |

## काय?

- |     |                              |  |
|-----|------------------------------|--|
| (१) | तुम्ही सकाळी काय खाता?       | (पाव, रोटी, चपाती, बिस्कटे, फळे)         |
| (२) | वाणी आपल्याला काय विकतो?     | (साखर, धान्य, डाळ, नारळ, तेल, तूप, लोणी) |
| (३) | डॉक्टर रोग्यास काय देतात?    | (औषध, गोळ्या, पुड्या, सल्ला)             |
| (४) | निदेशक तुम्हास काय विचारतात? | (प्रश्न, माहिती, गृहपाठ)                 |
| (५) | आई मुलास काय देते?           | (खाऊ, फळे)                               |
| (६) | माळी तुम्हास काय देतो?       | (फुले, फळे, पाने, गजरा, वेणी, हार,       |



	पुष्पगुच्छ)
(७) दुग्धालयात काय मिळते?	(दूध, दही, ताक लस्सी, पीयूष, पेढे, बर्फी, हलवा, खवा)
(८) तुम्ही रात्री आकाशात काय पाहता?	(चंद्र, तारे, चांदण्या, नक्षत्रे)
(९) कोळी समुद्रात काय पकडतो?	(मासे, मासळी)
(१०) मुंबईत प्रवासी काय पाहतो?	(मंत्रालय, मत्स्यालय, आरे दुग्ध वसाहत, कमला नेहरू उद्यान, भारताचे प्रवेशद्वार)
(११) भिकारी काय मागतात?	(अन्न, भाकरी, कपडे, धान्य)
(१२) मुले शाळेत काय करतात?	(अभ्यास, प्रयोग, लेखन, व्यायाम, सुतारकाम)
कोणास?	कोणाला?
(१) कार्यालयात तुम्ही कोणाला बोलाविता?	(चपराश्याला, अधीक्षकांना, लिपिकाला, टंकलेखकाला, टंकलेखिकेला, लघुलेखकाला, लघुलेखिकेला)
(२) धनादेश कोणास दिला?	(अधिकाऱ्यास)
(३) शिक्षक कोणास शिक्षा करतात?	(विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांस, विद्यार्थ्याला)
(४) वडिलांची संपत्ती कोणास मिळते?	(मुलास, मुलीस मुलांस, वारसास, मुला-मुलींना)
(५) पोलीस कोणास पकडतात?	(चोरास, गुंडास, मवाल्यास, दंगा करणाऱ्यास, नियम मोडणाऱ्यास)
(६) वडील कोणाला शिकवतात?	(मुलाला, मुलीला)
(७) आपण कोणास नमस्कार करतो?	(आईस, वडिलांस, गुरुजींस)
(८) रोखपालाच्या जागी कोणास नेमतात?	(अनुभवी, कार्यक्षम व विश्वासू व्यक्तीस)
(९) जगात कीर्ति कोणास मिळते?	(शास्त्रज्ञास, साहित्यिकास, विद्वानास, विदुषीस, कवीस, कवयित्रीस, इतिहासकारास, नाटककारास, कादंबरीकारास, गणिततज्ञास, डॉक्टरास, चिकित्सकास, संशोधकास, देशभक्तास, समाजकार्यकर्त्यास)
(१०) निदेशक कोणाला प्रश्न विचारतात?	(प्रशिक्षार्थ्याला, शिष्याला, विद्यार्थ्याला)

कोणी?

- |      |                     |  |
|------|---------------------|--|
| (१)  | आदेश कोणी काढले?    | (संचालकांनी, उपसचिवांनी)   |
| (२)  | चहा कोणी केला?      | (पत्नीने, आईने)  |
| (३)  | कपडे कोणी शिवले?    | (शिंप्याने)  |
| (४)  | चित्र कोणी काढले?   | (चित्रकाराने)  |
| (५)  | मसुदा कोणी लिहिला?  | (अधीक्षकाने)   |
| (६)  | अभ्यास कोणी केला?   | (विद्यार्थ्याने-विद्यार्थ्यांनी, मुलाने-मुलांनी, मुलीने-मुलींनी) |
| (७)  | दूध कोण आणले?       | (गड्याने, नोकराने)   |
| (८)  | औषध कोणी दिले?      | (वैद्याने, डॉक्टरने)   |
| (९)  | चोरास कोणी पकडले?   | (शिपायाने-शिपायांनी)   |
| (१०) | खुर्ची कोणी बनविली? | (सुताराने)   |
|      | कशामुळे?            | कशाने?   |

- |      |                                     |   |
|------|-------------------------------------|---|
| (१)  | तुम्ही कशाने लिहिता?                | (पेन्सिलीन, पेनने, टाकाने)                  |
| (२)  | मुले कशाने खेळतात?                  | (चेंडूने)                                   |
| (३)  | तुम्ही कपडे कशाने धुता?             | (साबणाने)                                   |
| (४)  | तो कशाने बरा झाला?                  | (औषधोपचाराने, विश्रांतीने)                  |
| (५)  | तुम्ही सायंकाळी कशाने/कसे घरी जाता? | (गाडीने, बसने, दुचाकीने)                    |
| (६)  | तुम्ही अंग कशाने पुसता?             | (टॉवेलने)                                   |
| (७)  | घरात शोभा कशामुळे येते?             | (बागेमुळे, फुलांमुळे, मुलांमुळे)            |
| (८)  | तुम्हास कशामुळे घाम येतो?           | (व्यायामामुळे, परिश्रमामुळे)                |
| (९)  | शक्ती कशामुळे येते?                 | (व्यायामामुळे, पौष्टिक अन्नामुळे, दुधामुळे) |
| (१०) | यश कशामुळे मिळते?                   | (दीघोर्घोगामुळे, अभ्यासामुळे)               |

कोणाकरिता? कशाकरिता?(साठी)

- |     |                        |             |
|-----|------------------------|-------------|
| (१) | फुलदाणी कशाकरिता असेत? | (शोभेकरिता) |
| (२) | पंखा कशाकरिता असतो?    | (हवेकरिता)  |

अनुक्रमणिका

(३) छत्री कशाकरिता असते?	(पावसाकरिता, सावलीकरिता)
(४) दवाखाना कशासाठी असतो?	(औषधासाठी, रोग्याकरिता)
(५) ग्रंथालय कोणासाठी असते?	(वाचकांसाठी)
(६) विमान कोणाकरिता असते?	(उत्तरुंकरिता)
(७) कायदा कशाकरिता असतो?	(सुव्यवस्थेसाठी)
कोणापासून? कशापासून? कोणापेक्षा? कोठून?	
(१) पेढा कशापासून तयार करतात?	(दुधापासून, खव्यापासून)
(२) सुटी कधीपासून लागते?	(मे महिन्यापासून, सोमवारपासून)
(३) कापड कशापासून तयार होते?	(कापसापासून)
(४) तेल कशापासून मिळते?	(खोबऱ्यापासून, शेंगदाण्यापासून)
(५) फुल कोठून पडते?	(झाडावरून, वेलीवरून)
(६) तुम्ही रोज कुठून येता?	(दादरहून, कल्याणहून)
(७) ती केव्हापासून आजारी आहे?	(दोन महिन्यापासून)
(८) रामा कोणपेक्षा उंच आहे?	(गोविंदापेक्षा, बहिणीपेक्षा)
(९) अत्तर कशापासून मिळते?	(फुलांपासून)
(१०) प्रकाश कोणापासून मिळतो?	(सूर्यापासून, दिव्यापासून, कंदिलापासून)
कशाचा-ची-चे?	कोणाचा-ची-चे?
(१) कस्तुरबा कोणाच्या पत्नी?	(महात्मा गांधीच्या)
(२) बिरबल कोणाचा प्रधान?	(अकबर बादशहाचा)
(३) पंडित जवाहरलाल नेहरू कोणाचे पुत्र?	(पंडित मोतीलाल नेहरूंचे)
(४) हे कोणाचे पुस्तक आहे?	(त्याचे, माझे, तुमचे, हिचे, त्याचे, आपले, तुझे)
(५) ही कोणाची सही आहे?	(आयुक्ताची, अधीक्षकाची, लेखापालाची)
(६) हा कोणाचा आदेश आहे?	(वित्त मंत्र्यांचा, मुख्य सचिवांचा)
(७) हे कोणाचे घर आहे?	(तुमचे, माझे, सावकाराचे, मालकाचे, श्रीमंत गृहस्थाचे)
(८) हे पत्र कोणाचे आहे?	(सचिवांचे, संचालकांचे, कक्ष अधिकाऱ्याचे)

(९) हे कशाचे कापड आहे?	(रेशमाचे, नायलॉनचे, मलमलीचे)
(१०) ही पेटी कशाची केली आहे?	(लाकडाची, लोखंडाची, पत्र्याची)
(११) हा कशाचा हार आहे?	(फुलांचा, मोत्यांचा, मण्यांचा)
कशात? कोठे?	
(१) कोळी मासे कोठे पकडतो?	(समुद्रात, नदीत)
(२) मजूर कोठे काम करतात?	(गिरणीत, कारखान्यात)
(३) विद्यार्थी कोठे शिकतात?	(शाळेत, विद्यालयात, महाविद्यालयात)
(४) राज्यपाल कोठे राहतात?	(राजभवनात)
(५) कैद्यांना कोठे ठेवतात?	(तुरुंगात, कोठडीत)
(६) मुले कोठे खेळतात?	(मैदानात, मोकळ्या जागेत)
(७) औषध कोठे मिळते?	(रुग्णालयात, औषधालयात, दवाखान्यात)
(८) तुम्ही कोठे जाता?	(बाजारात, कार्यालयात, दुकानात)
(९) पैसे कशात ठेवतात?	(खिशात, पाकिटात, पेटीत)
(१०) वाणी सामान कशात बांधतो?	(कागदात, कागदाच्या पुड्यात)

ભાગ ૪  
વ્યાકરણ પાઠ

## व्याकरण पाठ

१. वर्तमान काळ	२२. नकारार्थी वाक्ये (भू. काळ)
२. नामविचार	२३. नकारार्थी वाक्य (भ. काळ)
३. लिंगविचार	२४. प्रश्नार्थक वाक्ये (१)
४. लिंगपरिवर्तन	२५. प्रश्नार्थक वाक्ये (२)
५. वचनविचार	२६. आज्ञार्थ
६. विभक्तिविचार (१)	२७. विध्यर्थ
७. विभक्तिविचार (२)	२८. संकेतार्थ (१)
८. सर्वनामविचार	२९. संकेतार्थ (२)
९. विशेषणविचार	३०. प्रयोग
१०. भूतकाळ (१)	३१. धातुसाधित विशेषणे
११. भूतकाळ (२)	३२. धातुसधित नामे व तुमन्त अन्वये
१२. भविष्यकाळ	३३. प्रयोजक क्रियापदे
१३. काळबदल	३४. शब्दसिद्धी (१)
१४. क्रियाविशेषण अव्यये	३५. शब्दसिद्धी (२)
१५. शब्दयोगी अव्यये	३६. शब्दसिद्धी (३)
१६. उभयान्वयी अव्यये	३७. काही इंग्रजी क्रियापदे
१७. केवलप्रयोगी अव्यये	३८. काही इंग्रजी क्रियापदे-चालू
१८. वर्तमानकाळ व त्याचे प्रकार	३९. 'It' ने सुरू होणारी वाक्यरचना
१९. भूतकाळ व त्याचे प्रकार	४०. 'जाणे' क्रियापद
२०. भविष्यकाळ व त्याचे प्रकार	४१. काही वाक्यरचना
२१. नकारार्थी वाक्ये (व. काळ)	४२. शब्दसमूहाऐवजी एक शब्द

### वर्तमानकाल (Present Tense)

A verb that refers to the present time is said to be in the present tense, *e.g.*, नोकर घरी जातो. (A servant goes home); मुलगा व्यायाम करतो (A boy takes exercise).

Now read the following sentences (खालील वाक्ये वाचा):—

मी सकाळी दूध <b>पितो</b> .	माझे वडील चहा <b>पितात</b> .	माझी आई कॉफी <b>पिते</b> .
माझी बहीण कोको <b>पिते</b> .	माझा भाऊ दूध <b>पितो</b> .	माझे अनेक मित्र चहा <b>पितात</b> .
तू सकाळी काय <b>पितोस</b> ?	मी सकाळी दूध <b>पितो</b> .	तुम्ही सकाळी काय <b>पिता</b> ?
आम्ही सकाळी चहा <b>पितो</b> .		

(1) There are three genders in Marathi: Masculine (पुल्लिंग), Feminine (स्त्रीलिंग) and Neuter (नपुसकलिंग). There are also three persons as in English; the first person (प्रथम पुरुष), the second person (द्वितीय पुरुष) and the third person (तृतीय पुरुष).

(2) The words in the bold type in the sentences above are the present tense forms of the verb (क्रियापद) पिणे (to drink).

(3) Every verb (क्रियापद) has a root (धातू); the root of the verb is usually arrived at by dropping the final 'णे' in the verb., *e.g.*, खाणे (to eat) is a verb, 'खा' is the root. Similarly धावणे is the verb, धाव is the root.

We now classify the verbs in the above sentences according to the persons, genders and numbers they govern.

### वर्तमानकाल (Verb खाणे, Root खा)

एकवचन (Singular)	अनेकवचन (Plural)	
प्रथम पुरुष	मी खातो (M.)	आम्ही खातो
(First Person)	मी खाते (F.)	} आपण खातो. (M., F.)
	(I eat)	
		(We eat)
द्वितीय पुरुष	तू खातोस (M.)	तुम्ही खाता
(Second Person)	तू खातेस (F.)	} आपण खाता (M., F.)
	(You eat)	
		(You eat)

**एकवचन (Singular)**

तृतीय पुरुष

(Third Person)

तो खातो (M.)

(He eats)

(भाऊ, मित्र)

ती खाते (F.)

(She eats)

(बहिण)

ते खाते (N.)

(मूल)

(It eats)

**अनेकवचन (Plural)**

ते खातात (M.)

(भाऊ, मित्र)

त्या खातात (F.)

(बहिणी)

}

They eat.

ती खातात (N.)

(मुले)

Similarly, the root जा Will yield the following forms:—

**एकवचन**

प्रथम पुरुष

मी जातो (M.)

मी जाते (F.)

(I go)

}

**अनेकवचन**

आम्ही जातो

आपण जातो. (M., F.)

(We go)

द्वितीय पुरुष

तू जातोस (M.)

तू जातेस (F.)

(You go)

}

तुम्ही जाता

आपण जाता (M., F.)

(You go)

तृतीय पुरुष

तो जातो (M.)

(He goes)

ती जाते (F.)

(She goes)

ते जाते (N.)

ते जातात (M.)

त्या जातात (F.)

}

They go.

ती जातात (N.)



(It goes)

The verb असणे (to be) gives the following forms in the Present Tense:—

	एकवचन	अनेकवचन	
प्रथम पुरुष	मी आहे (M., F.) (I am)	आम्ही आहोत आपण आहोत (M., F) (We are)	
द्वितीय पुरुष	तू आहेस (M., F.) (you are)	तुम्ही आहात आपण आहात (M., F) (You are)	
तृतीय पुरुष	तो आहे (M.) (He is)	ते आहेत (M.)	
	ती आहे (F.) (She is)	त्या आहेत (F.)	} They are.
	ते आहे (N.) (It is)	ती आहेत (N.)	

The root अस (to be) also yields optional forms, *e.g.*, असतो, असतात, etc. The root हो (to become) yields होतो. etc.

Unlike English, Marathi follows the S O V (Subject, Object, Verb) pattern; that is, in a Marathi sentence, the subject with its enlargements comes first and the verb comes at the end of a sentence. The other parts of speech generally come in between the subject and the verb. *e.g.*, मुलगा आंबा खातो (The boy eats a mango); हुषार मुलगा फार अभ्यास करतो (A clever boy studies hard); अधीक्षक लिपिकावर फार रागावतात (The superintendent gets very angry with the clerk).

Verbs are of two types: (1) Intransitive (अकर्मक) and (2) Transitive (सकर्मक). The former do not govern a direct object while the latter do. The verb धावतात in the sentence मुले मैदानात धावतात (Boys run on the ground) is an example of the first type; the verb टाकतो in the sentence नोकर पत्र टाकतो (A servant posts a letter) is an example of the second type. In Marathi, the articles 'a', 'an', 'the' are generally not translated, as Marathi does not have articles.

Some verbs and their roots are given below:—

अकर्मक (Intransitive)	सकर्मक (Transitive)
१. जाणे (जा) to go	१. खाणे (खा) to eat
२. येणे (ये) to come	२. पिणे (पि) to drink
३. धावणे (धाव) to run	३. लिहणे (लिहि) to write
४. पडणे (पड) to fall	४. वाचणे (वाच) to read
५. थांबणे (थांब) to stop	५. देणे (दे) to give
६. निजणे (निज) to sleep	६. घेणे (घे) to take
७. बसणे (बस) to sit	७. गाणे (गा) to sing
८. उठणे (उठ) to get up	८. आणणे (आण) to bring
९. रागावणे (रागाव) to be angry	९. फेकणे (फेक) to throw
१०. रडणे (रड) to weep, to cry	१०. धुणे (धु) to wash
११. हसणे (हस) to smile, to laugh	११. ऐकणे (ऐक) to listen
१२. राहणे (राहा) to live, to stay	१२. करणे (कर) to do
१३. लढणे (लढ) to fight	१३. शिकणे (शिक) to learn
१४. उडणे (उड) to fly	१४. शिकवणे (शिकव) to teach
१५. चालणे (चाल) to walk	१५. विकणे (विक) to sell
१६. निघणे (निघ) to start	१६. दाखवणे (दाखव) to show
१७. भांडणे (भांड) to quarrel	१७. पकडणे (पकड) to catch
१८. असणे (अस) to be	१८. सांगणे (सांग) to tell

### अभ्यास १-

Translate the following sentences into English (खालील वाक्यांचा इंग्रजीत अनुवाद करा):-

- |                  |                           |
|------------------|---------------------------|
| १. आम्ही येतो.   | ८. मुलगा आंबा खातो.       |
| २. ती बसते.      | ९. मूल दूध पिते.          |
| ३. ते रागावतात.  | १०. मुलगी पुस्तक वाचते.   |
| ४. तुम्ही धावता. | ११. अधिकारी मराठी शिकतात. |
| ५. मी पडतो       | १२. अधीक्षक फाईल आणतात.   |
| ६. तू भांडतोस.   | १३. आम्ही पाणी आणतो.      |
| ७. तो हसतो.      | १४. तुम्ही अधिकारी आहात.  |
|                  | १५. त्या गाणे गातात.      |

### अभ्यास २-

Translate into Marathi (मराठीत अनुवाद करा):-

- |                              |                                    |
|------------------------------|------------------------------------|
| 1. She sings.                | 9. She reads an essay.             |
| 2. The servant sleeps.       | 10. The player catches a ball.     |
| 3. A bird flies.             | 11. The grocer sells suger.        |
| 4. The child cries.          | 12. The teacher shows a picture.   |
| 5. You write a letter.       | 13. He is a student.               |
| 6. We see a drama.           | 14. You are a gentleman.           |
| 7. Father brings vegetables. | 15. The clerk writes a letter.     |
| 8. She is a typist.          | 16. The grandfather tells a story. |

[New words (नवीन शब्द): A servant--नोकर (M.); a bird पक्षी (M.); a child--मूल (N.); a drama--नाटक (N.), a teacher--शिक्षक, गुरुजी, अध्यापक (M.), player--खेळाडू (M.); a student--विद्यार्थी (M.), a letter--पत्र (N.); a gentleman--सभ्य गृहस्थ (M.); a clerk--लिपिक (M.); typist--टंकलेखिका (F.); a grandfather--आजोबा (M.); an essay--निबंध (M.); a story--गोष्ट (F.); an officer--अधिकारी (M.)]

### अभ्यास ३-

Use the present tense of the roots given in the brackets to complete the following sentences (खालील वाक्ये पूर्ण करण्याकरिता कंसात दिलेल्या धातूंची वर्तमानकाळी रूपे योजा):-

अनुक्रमणिका

१.	आम्ही प्रश्न	(विचार)	६.	मुले बाकावर	(बस)
२.	तू चित्रपट	(पाहा)	७.	मी कार्यालयात	(जा)
३.	स्त्रिया कपडे	(धू)	८.	वडील कधी कधी	(रागाव)
४.	तो दादरला	(राहा)	९.	आई खारू	(आण)
५.	तुम्ही उत्तरे	(दे)	१०.	तू विद्यार्थी	(अस)

#### अभ्यास ४-

Complete the following sentences (खालील वाक्ये पूर्ण करा):--

१.	-----	-----	वाचतो.	६.	-----	-----	फेकता.
२.	-----	-----	राहतो.	७.	-----	-----	जाते.
३.	-----	-----	लिहितात.	८.	-----	-----	आहोत.
४.	-----	-----	धुता.	९.	-----	-----	होतो.
५.	-----	-----	उडतात.	१०.	-----	-----	शिकवतात.

[New words (नवीन शब्द): प्रश्न (M.)--A question; चित्रपट (M.); A film, A picture; स्त्री (F.)--A lady; स्त्रिया--ladies (Plural of स्त्री); उत्तर (N.)-- An answer; बाक (M.)--A bench; कार्यालय (N.)-- An office; कधी कधी Sometimes.]

## नामविचार (Nouns)

A Noun is a word used as the name of a person, place or a thing, e.g., राम, मुंबई, पुस्तक.

Now read the following paragraph and note the words in the bold type (खालील परिच्छेद वाचा व ठळक शब्दांकडे लक्ष द्या):—

मुंबईत महात्मा गांधी मार्ग आहे. तेथे सुखनिवास नावाची इमारत आहे. या इमारतीत एक कुटुंब राहाते. या कुटुंबात चार माणसे आहेत. आई, वडील व दोन मुले. वडिलांचे नाव जीवनजी, आईचे नाव सावित्री, मुलाचे नाव शंकर व मुलीचे नाव हेमा. आई लवकर उठते व काम करते. ती घराची स्वच्छता ठेवते. वडील लवकर उठतात, तोंड धुतात व बागेतील फुले गोळा करतात. सर्वजण क्रमाने स्नान करतात. वडील देवाची पूजा करतात, आई स्वयंपाक करते, मुले अभ्यास करतात. नंतर सर्वजण जेवण करतात. वडील न्यायालयात काम करतात. मुले विद्यालयात जातात. आई महिलामंडळात जाते. कुटुंबातील वातावरण फार चांगले आहे. या कुटुंबात आनंद, सौजन्य व प्रेम हे गुण दिसून येतात.

मार्ग (M.) A road; इमारत (F.) A building; कुटुंब (N.) A family; लवकर Early; घर (N.) A house; स्वच्छता (F.); Cleanliness; स्वयंपाक (M.) Cooking; क्रम (M.); An order; अभ्यास (M.) Study; न्यायालय (N.) A Court; विद्यालय (N.) A school; महिलामंडळ (N.) A ladies' club; वातावरण (N.); Atmospher; आनंद (M.) Joy; सौजन्य (N.) Courtsey; प्रेम (N.) Affection/love.

The words in the bold type in the passage above are nouns (नामे), In Marathi, there are three kinds of nouns (and not five as in English): (1) Proper Noun (विशेष नाम), (२) Common Noun (सामान्य नाम), (3) Abstract Noun (भाववाचक नाम), (All Material Nouns and Collective Nouns are classed as Common nouns). The nouns in the bold type in the above passage are classified below:—

### Proper Noun

(विशेष नाम)

मुंबई, महात्मा गांधी,  
सुखनिवास, जीवनजी  
सावित्री, शंकर, हेमा.

### Common Noun

(सामान्य नाम)

मार्ग इमारत, कुटुंब, माणुस, आई, वडील,  
मूल, नाव, मुलगा, मुलगी, काम, घर,  
तोंड, बाग, फुल, क्रम, स्नान, देव, पूजा,  
स्वयंपाक, अभ्यास, जेवण, न्यायालय,  
विद्यालय, महिला मंडळ.

### Abstract Noun

(भाववाचक नाम)

स्वच्छता, वातावरण,  
आनंद, सौजन्य, प्रेम.

1. A proper Noun is the name of a particular person or place (mountain, river, sea, road, book, building, city, etc.), e.g., राम, हिमालय, गोदावरी, अंटलांटिक, जनपथ, गीतांजली, ताजमहाल, नागपूर.
2. A Common Noun is a name common to every one of a class of objects, e.g., नदी, पेटी,

टोपी, देवालय, रस्ता, फळा, मित्र, घर, दिवस.

3. An Abstract Noun is the name of a property or of a quality either in an individual or in an object, e.g., नम्रता (Modesty), शौर्य (Bravery), प्रामाणिकपणा (Honesty), सौंदर्य (Beauty), समाधान (Satisfaction). It is easy to distinguish between proper and common nouns. Abstract nouns (भाववाचक नामे) in Marathi are derived in two ways— (1) by the addition of the Sanskrit terminations य, त्व, ता to some of the nouns and adjectives, e.g., क्रूर (cruel) + य = क्रौर्य (Cruelty); मित्र+त्व = मित्रत्व (Friendship); कटु (bitter) + ता = कटुता (Bitterness); (2) By the addition of Marathi terminations to nouns and adjectives पण, पणा, ई, की, गिरी, e.g., देव+पण = देवपण (Godliness); चांगला+पणा = चांगुलपणा (Goodness); मालक+ई = मालकी (Ownership); आपला+की = आपुलकी (Affinity); गुलाम (a slave) + गिरी = गुलामगिरी (Slavery); गुलाम (a slave) + गिरी = गुलामगिरी (Slavery); सावध (Cautious) + गिरी = सावधगिरी (Cautiousness).

(१) Proper nouns are sometimes used as Common nouns, e.g.,

(1) तो आधुनिक कर्ण आहे (कर्ण--name of Pandava's brother; a noble person). (२) आमच्या वर्गात एक कुंभकर्ण आहे (कुंभकर्ण--Name of Ravana's brother, a person who always sleeps).

(२) Common nouns are sometimes used as proper nouns, e.g., जीवन हे मुलाचे नाव आहे (जीवन--life; water; name of a person).

(३) Sometimes an adjective is used as a noun, e.g., (१) आंधळ्याला पैसा द्या (आंधळा-- blind, a blind person). (२) शहाण्याला शब्दाचा मार (शहाणा-Wise, a wise man).

(४) Sometimes an indeclinable (अव्यय) is used as a noun, e.g. त्याची वाहवा (indeclinable) झाली (He was praised).

### अभ्यास १-

Classify the following nouns under the three types of nouns proper, common and abstract:--

भाषा, हात, पाय, वाणी, जून, द्वेष (hatred), परीक्षा, हर्ष (delight), आश्चर्य (surprise), जवाहरलाल, नारळ, (A cocoanut), औरंगाबाद, नदी, भूक, (hunger), सुतार, सोमवार, प्रेम, तापी, वाईटपणा, सोलापूर, अनुमती (consent), संगम (confluence), तारुण्य (youth).

### अभ्यास २-

Add to each of the following groups three more nouns of the same kind [illustration: आंबा, पेरू, संत्रे, चिकू, सफरचंद (an apple)]:--

१. सायकल, टांगा, -----, -----, -----,

२. नेमणूक, बढती,	-----,	-----,	-----,
३. टेबल, खुर्ची	-----,	-----,	-----,
४. सूचना, आदेश,	-----,	-----,	-----,
५. लिपिक, अधीक्षक,	-----,	-----,	-----,
६. सुख, दुःख,	-----,	-----,	-----,
७. गाय, घोडा,	-----,	-----,	-----,
८. गुलाब, मोगरा,	-----,	-----,	-----,

### अभ्यास ३-

Choose the opposites of the following nouns from the list of nouns given at the end:--

१. जन्म, २. मित्र, ३. रात्र, ४. निंदा, ५. नफा, ६. सुख,  
७. हिंसा, ८. सज्जन, ९. न्याय, १०. प्रकाश.

(दुःख, दुर्जन, अन्याय, मरण, शत्रू, अंधार, अहिंसा, तोटा, स्तुति, दिवस).

### अभ्यास ४-

Fill in the gaps with suitable nouns given at the end:--

१. ----- कपडे शिवतो. २. कवि-----रचतो. ३. नाटककार-----लिहितो.  
४. मुले----- उडवता. ५. पक्षी-----बांधतात. ६. पत्नी-----करते.  
७. कोळी-----पकडतो. ८. अधीक्षक-----तपासतात. ९. -----टंकलेखन करतात.  
१०. आम्ही-----वाचतो. ११. सूर्य-----देतो. १२. शेतकरी-----नांगरतो.

(ploughs)

[टंकलेखक (A typist), स्वयंपाक, घरटे, कादंबरी, टिप्पणी, शेत, प्रकाश, पतंग, शिंपी, नाटक, मासे, कविता.]

### अभ्यास ५

Translate the following sentences into Marathi (Illustration: Mumbai is a city—मुंबई हे शहर आहे):—

(1) Poona is a city. (2) Metro is a theatre. (3) Matheran is a hill-station. (4) Tea is a drink. (5) 'Hamlet' is a play. (6) Kabaddi is a game. (7) A parrot is a bird. (8) Rose is a flower. (9) Gold is a metal. (10) Wisdom is an abstract noun.

[*New words*: Poona—पुणे; a city—शहर (N.); a theatre—चित्रपटगृह (N.); a hill-station—थंड हवेचे ठिकाण (N.); a parrot—पोपट (M.); gold—सोने (N.); a metal—धातू (M.); a drink—पेय (N.); a play—नाटक (N.) a game खेळ (M.)]

## अभ्यास ६

Translate the following sentences into Marathi:—

(1) We offer co-operation. (2) A soldier displays bravery. (3) An officer holds an enquiry. (4) The boy reads an advertisement. (5) An examiner examines an answer-book. (6) The Superintendent reads the draft. (7) The Servant shuts the door. (8) The farmer sows seeds. (9) A student performs an experiment. (10) A boy commits a mistake.

[*New words*: co-operation—सहकार्य (N.); to display—दाखविणे; bravery—शौर्य (N.); an enquiry—चौकशी (F.); an advertisement—जाहिरात (F.); to examine—तपासणे; an answer-book—उत्तरपत्रिका (F.); a draft—मसुदा (M.); to shut—बंद करणे; to sow—पेरणे; a seed—बी (N.); an experiment—प्रयोग (M.); a mistake—चूक (F.).]



## लिंगविचार (Genders)

In the last chapter, we studied different kinds of nouns. Every noun has a gender (लिंग), a number (वचन) and a case (विभक्ती). In this chapter, it is proposed to consider genders in Marathi. It may be stated that genders of nouns in Marathi are generally determined more by practice and usage than by specific rules. In the absence of precise rules, the best way to learn genders is by practice alone.

Notice, *e.g.*, the three nouns फळा (a black-board), खुर्ची (a chair) and टेबल (a table). All the three articles are made of wood and yet the three nouns have three different genders Masculine, Feminine and Neuter, respectively. Hence, it is proposed to give mere indications, by way of guidance only. They may help the learner to recognize the genders of Marathi nouns.

Now read the following paragraph:—

पुणे येथे **टिळकपथ** आहे. तेथे एक माध्यमिक **विद्यालय** आहे. मुले विद्यालयात शिकतात. विद्यालयाची **इमारत** भव्य आहे. **सकाळ दुपार** दोन वेळा वर्ग भरतात. **शिपाई** घंटा देतो. मुले **प्रार्थना** म्हणतात. शिक्षक वर्गात जातात. येथे **शिक्षिका** नाहीत. **संस्कृत, शास्त्र, इतिहास, गणित, भाषा** वगैरे विषय येथे शिकवतात. विद्यार्थी **वह्या व पुस्तके** आणतात. **सोमवार ते शुक्रवार** पूर्ण **वेळ शाळा** चालते. मे **महिना** म्हणजे मुलांचा **आनंद**.

We shall now classify the nouns in bold type in this passage, under the three different genders:

### Masculine Nouns

(पुल्लिंगी नामे)

टिळकपथ, वर्ग,  
शिपाई, शिक्षक, इतिहास,  
विषय, विद्यार्थी, सोमवार,  
शुक्रवार, मे, महिना, आनंद.

### Feminine Nouns

(स्त्रीलिंगी नामे)

इमारत, सकाळ, दुपार,  
घंटा, प्रार्थना, शिक्षिका,  
भाषा, वही, वेळ, शाळा.

### Neuter Nouns

(नपुसकलिंगी नामे)

पुणे, विद्यालय, मूल, संस्कृत,  
शास्त्र, गणित, पुस्तक,

The above classification does not reveal any general rules for fixing the genders of nouns. We can at the most say that शिक्षक, विद्यार्थी, and शिपाई are nouns denoting the male kind; hence, they are in the masculine gender; the word शिक्षिका is a noun denoting the female kind and is, therefore, in the feminine gender. It is, therefore, proposed to give a few hints that may help the reader to decide the gender of Marathi nouns. The following may prove useful:—

## Nouns (नामे)

Masculine gender

(पुल्लिंगी)

(1) Nouns denoting the male kind, *e.g.*—

वडील, अध्यापक,  
विद्यार्थी, मुलगा, पक्षी, कवी,  
हत्ती, नट, धोबी, शेजारी.

(2) Marathi nouns ending in आ, *e.g.*,—

आंबा, खांद्या, घसा, वारा, रस्ता,  
कांदा, पैसा, दिवा, भक्ता, महिना,  
देखावा, आरसा, किनारा,  
रुपया, फायदा, पुतळा,  
पुरावा, पडदा, नमुना,  
मसुदा, खुलासा,  
पुरवठा, आराखडा,  
राजीनामा, गोषवारा,  
ठावठिकाणा (whereabouts),  
कायदा, वायदा, घोडा, तबेला,  
गोठा, हिवाळा, पावसाळा,  
उन्हाळा.

(3) Nouns ending in ई,  
*e.g.*,—

मणी (bead), मोती (pearl).

Feminine gender

(स्त्रीलिंगी)

Nouns denoting the female kind, *e.g.*—

आई, अध्यापिका,  
विद्यार्थिनी, मुलगी, पक्षीण,  
कवयित्री, हत्तीण, नटी,  
धोबीण, शेजारीण.

(a) Sanskrit nouns ending in आ, *e.g.*,—

कथा, सभा, विद्या, भाषा, भार्या,  
प्रजा, पूजा, यात्रा, निंदा, वार्ता,  
शोभा, शंका, आशा, सेवा, चिंता,  
गुहा, हिंसा, सत्ता, श्रद्धा (faith),  
संस्था, परीक्षा, सूचना,  
प्रतिभा (inspiration),  
प्रार्थना, प्रशंसा, वेदना,  
भावना, मर्यादा, योजना,  
रचना, यंत्रणा (machinery),  
व्यवस्था, मान्यता,  
सुधारणा, अनुकंपा  
(compassion), गुणवत्ता  
(merit), अनुक्रमणिका,  
दक्षता, कार्यक्षमता.

(b) Nouns derived From  
Urdu, Hindi etc. and ending  
in आ, *e.g.*,—

इजा, मुभा, जमा, पागा, रजा,  
सजा, जागा, मजा, थट्टा, पर्वा.

Neuter gender

(नपुंसकलिंगी)

Nouns denoting either, *e.g.*—  
मूल, भावंड, मांजर, गाढव.

पाणी, लोणी, मोती, दही.

भाजी, मती, बुद्धी, रीती,  
भीती, भक्ती, दृष्टी, सृष्टी, शक्ती,  
प्रीती, टेकडी, लेखणी, काकडी,  
भाकरी, माहिती, मजुरी,  
ओहोटी, भरती, फिरती,  
वाटणी, चौकशी, समिती, विनंती,  
खरेदी, प्रगती,  
तपासणी, विसंगती, सरासरी,  
सहमती (concurrence),  
वस्तुस्थिती,  
कार्यवाही, जबाबदारी,  
हातचलाखी.

(4) Nouns ending in ऊ,  
*e.g.*,—

लाडू, पेखू, काजू, खडू, बांबू,  
खाऊ, झाडू, उताखू, अश्रू, शत्रू.

(5) Large and powerful  
inanimate objects, *e.g.*,—

डोंगर, समुद्र, पर्वत, सुर्य, ढग,  
मेघ.

(6)

बाजू, वाळू, वस्तू,

रडू, हसू, लिंबू, गळू.

..

..

..

Words denoting offsprings,  
*e.g.*,

पोर, वासखू, पिछू, कोकखू.

(7) (a) Names of the days of  
a week, *e.g.*—

रविवार, सोमवार, शनिवार.

(b) Names of months, *e.g.*—

चैत्र, वैशाख, मे, जून.

(c) Names of mountains,  
*e.g.*—

हिमालय, सह्याद्री.

(a) Names of rivers, *e.g.*—

गंगा, यमुना, गोदावरी.

(b) Names of the Hindu  
calendar days, *e.g.*

प्रतिपदा, द्वितीया, दशमी.

(c) Names of Languages  
*e.g.*

गुजराती, हिन्दी.

(d) Names of directions,  
*e.g.*

पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण.

(e) Names of parts of the

(a) Names of metal *e.g.*—

सोने, रुपये, पितळ, लोखंड.

[Exception चांदी (F.)  
(Silver.)]

..

..

..

..

..

..

day, *e.g.*

सकाळ, दुपार, संध्याकाळ.

(8)

...

All nouns ending in ए, *e.g.*

केळे, संत्रे, तळे, मडके, गाणे,  
बसणे, देणे, घेणे. Nouns

ending in अन and अण, *e.g.*,

...

...

वाचन (reading), लेखन,  
गायन, पचन, पालन, भोजन,  
स्थान, दान, साधन, भवन,  
वदन, (a face), भांडण, स्मरण,  
अनुकरण, (Imitation),  
अध्ययन (learning), अध्यापन  
अध्यापन (teaching),  
स्पष्टीकरण (clarification),  
विश्लेषण (analysis),  
वर्गीकरण (Classification),  
संवितरण (disbursement),  
समाधान (satisfaction).

[Exception - चढण, उतरण,  
शिवण (all F.)].

(10)

Names of cities ending in ई,  
*e.g.*,—

Names of cities, *e.g.*—

मुंबई, दिल्ली, झांशी, अमरावती,  
परभणी.

पुणे, नगर, सोलापूर, नागपूर,  
उस्मानाबाद, नाशिक.

(11) Abstract nouns ending  
in पणा and वा, *e.g.*,  
चांगुलपणा, वाईटपणा,  
गारवा, ओलावा.

Abstract nouns ending in ता,  
ई, की, गिरी, *e.g.* धन्यता, कटुता,  
गरिबी, लुच्चेगिरी, फुशारकी,  
मालकी, फसवेगिरी.

Abstract nouns ending in पण,  
त्व and य, *e.g.*, देवपण, मृदुत्व,  
दातृत्व, स्वास्थ्य, शौर्य, सत्य.

These indications may help the learner to fix up the genders of nouns when they are not used in a sentence. The genders of nouns can be determined by the inflections of adjectives, pronouns. Verbs and adverbs which relate to the nouns when the latter are used in a sentence, *e.g.*, (1) हा रुमाल (M.) आहे. In this sentence the demonstrative pronoun हा indicates the gender of रुमाल viz., Masculine. (2) मुलाने हे मोठे पुस्तक चांगले वाचले. Indicates the gender of पुस्तक viz., Neuter can be determined by हे the demonstrative pronoun, by मोठे the adjective, by चांगले the adverb and by वाचले the verb.

The chart given above may help the reader to fix up the genders of nouns ending in different vowels. There is, however, a large number of nouns in Marathi, that end in 'अ'; These baffle us while fixing their gender, e.g., परदेश, वास, जाहिरात, तूट, मौज, यंत्र मिरवणूक (a procession). The following chart may help the reader at this stage. The hints offered in the chart do not have the finality of a rule. because every hint may have exceptions.

### Nouns— ending in 'अ'—अकारान्त नामे

Masculine Nouns (पुल्लिंगी नामे)	Feminine Nouns (स्त्रील्लिंगी नामे)	Neuter Nouns (नपुसकल्लिंगी)
(1) Nouns ending in देश, e.g.,— स्वदेश, परदेश, आदेश, संदेश, प्रदेश, उपदेश, निदेश, निर्देश.	(1) Nouns ending in त, e.g.,— जाहिरात, भित, इमारत, वसाहत, वरात, हरकत, रीत, तफावत, जात, यातायात, वात, समजूत, मुदत, बचत, मिळकत, दुखापत, किंमत. [Exceptions— दात, हात, भात—all Masculine,]	(1) Nouns ending in त्र, e.g.,— पत्र, क्षेत्र, सूत्र, यंत्र, तंत्र, चित्र, सत्रस्तोत्र, गात्र, चरित्र, शास्त्र, शस्त्र. [Exception - मंत्र(M.) पुत्र (M.) मित्र(M.) छात्र (M.)]
(2) Nouns ending in चार, e.g.,— विचार, आचार, संचार, उपचार, प्रचार, सदाचार, उच्चार, सुविचार, कुविचार, पाहुणचार, दुराचार.	(2) Nouns ending in थ, e.g.,— शपथ, लाथ, साथ, नथ [Exception— रथ, पथ]	(2) Nouns ending in अंतर, e.g.,— देशान्तर, वैषान्तर, पाठान्तर, भाषान्तर, रूपांतर, धर्मांतर, वस्त्रान्तर.
(3) Nouns ending in कार, e.g.,— आकार, विकार, प्रकार, अधिकार, अलंकार, होकार, नकार, उपकार, प्रतिकार, अहंकार, अपकार, धिक्कार, चीत्कार फूत्कार, सत्कार, प्राधिकार, सहकार, चौकार, षट्कार, चमत्कार, नमस्कार, [Exception— सरकार (N.)]	(3) Nouns ending in न, e.g.,— चैन, मन, तहान, तान. [Exception- कान (M.) मन(N.) रान (N.) वजन(N.) नुकसान (N.)]	(3) Nouns ending in आलय, e.g.,— कार्यालय, देवालय, भोजनालय, दुग्धालय, रुग्णालय, छात्रालय, मस्त्यालय, विद्यालय, ग्रंथालय, पुस्तकालय, मुख्यालय, मुद्रणालय, चिकित्सालय, सचिवालय
(4) Nouns ending in हार, e.g.,— आहार, उपाहार, प्रहार,	(4) Nouns ending in ट, e.g.,— वीट, तीट, खाट, लूट,	(4) Nouns ending in घर, e.g.,— आरामघर, मोटारघर,

विहार,संहार, परिहार,  
अपहारउद्धार (उत्+हार  
=Uplift).

(5)Nouns ending in योग,  
e.g.,— सुयोग,प्रयोग, संयोग,  
वियोग,उपयोग,  
विनियोग,योगायोग.

(6)Nouns ending in वाद,  
e.g.,— संवाद,  
अपवाद, अनुवाद,  
युक्तिवाद, विवाद,  
प्रतिवाद.

(7) Nouns ending in ताप,  
e.g., — संताप,  
अनुताप, मनस्ताप,  
हिवताप, पश्चात्ताप.

(8) Nouns ending in मान,  
e.g.,— सन्मान,  
अभिमान, अवमान,  
अपमान.

(9) Nouns ending in पाल,  
e.g.,— रोखपाल,  
ग्रंथपाल, राज्यपाल,  
द्वारपाल, लेखापाल,  
भांडारपाल, कोषपाल.

(10) Nouns ending in धर्म,  
e.g.,—  
राजधर्म, पुत्रधर्म, अधर्म,कुलधर्म.

लाट, भेट,मोट, खोट, तूट,  
अट,फूट, पहाट.  
[Exceptions— थाट (M.) कट  
(M.) पाट (M.) बोट (N.)]

(5)Nouns ending in ड,  
e.g.,— आवड,निवड, सवड,  
परवड,लागवड,  
गडबड,लुडबुड, (dabbling),  
खोड, मोड, जोड.  
[Exceptions— जोड(M.) खोड  
(N.)]

(6)Nouns ending in ज,  
e.g.,— लाज, चीज,मौज, वीज,  
बाज, समज.  
[Exception-जहाज(N.) अर्ज  
(M.) समाज(M.) साज (M.)]

(7) Nouns ending in णूक,  
e.g.,— वर्तणूक,  
वागणूक, अडवणूक,  
नेमणूक, करमणूक,  
छळणूक, फसवणूक,  
निवडणूक (Election).

(8) Nouns ending in आवळ,  
e.g.,—  
लिहिणावळ, खाणावळ,  
दळणावळ, जेवणावळ,  
शिवणावळ.

....

....

सामानघर,स्वयंपाकघर,  
माजघर.

(5)Nouns ending in य, and  
त्य, e.g.,— कार्य, कृत्य, सत्य,  
नृत्य,साध्य खाद्य पेय, वय.  
[Exceptions— न्याय(M.) पाय  
(M.) जय(M.) गय (F.)]

(6)Nouns ending in गृह,  
e.g.,—  
स्वयंपाकगृह, स्नानगृह,  
उपहारगृह, भोजनगृह,  
शीतगृह, प्रेक्षागृह,  
नाट्यगृह, सिनेमागृह.

.....

....

....

....

(11) Nouns ending in आरोप, <i>e.g.</i> ,— दोषारोप, मिथ्यारोप, समारोप.	....	....
(12) Nouns ending in आर, <i>e.g.</i> ,— कुंभार, सुतार, चांभार, लोहार, सोनार, आजार. [please refer to category (1) in the previous chart]	....	....
(13) Nouns ending in आव, <i>e.g.</i> ,— प्रस्ताव, अभाव, ठराव, उठाव, पाडाव, मज्जाव, शिरकाव, टिकाव, फैलाव.	....	....
(14) Nouns ending in स, <i>e.g.</i> ,— प्रवास, अभ्यास, विलास, विकास, पाऊस, समास, सहवास, अदमास, त्रास, श्वास, रस, दास, मास, वास.	....	....
(15) Nouns ending in ग, <i>e.g.</i> ,— खग, तुरंग, विहंग, नग, राग, त्याग, मार्ग, डाग, भाग. [Exception — आग(F.)]	....	....
(16) Nouns ending in अक, <i>e.g.</i> ,— सेवक, गायक, लेखक, प्रेक्षक, चालक, वाहक, संचालक. [These can be included in category (1) of The previous chart]	....	....
(17) Nouns ending in धार, <i>e.g.</i> ,— अंधार, आधार, निर्धार.	....	....

It has to be stated that the nouns in the chart referred to above are primarily अकार ending nouns. It is only for the sake of simplicity and convenience of memorization that they have been shown as ending in चार, कार, णूक, त्र, etc.

Some Sanskrit nouns have been taken over in Marathi, without any change either in their structure or in their gender] *e.g.*, गुण यत्न, क्रम, द्वेष, (all masculine); भार्या, पत्नी, नदी, (all feminine); धन वन, शरीर, नगर, नाटक, दैव (all neuter).

Besides the nouns referred to above, there are many other nouns (ending in अ) in Marathi for which no rules of classification can be laid down. Some of these are listed below:--

Masculine (पु.)	Feminine (स्त्री)	Neuter (न.)
मुक्काम, हंगाम, घाम, आवाज, अंदाज, करार, दोर, जोर, कागद, विस्तार, नळ, नांगर, पाट, घाट, घोट, रुमाल.	शिकार, चिंच, सवय, ठेव, नांव, जमीन, विहीर, तक्रार, फिर्याद, चूक, तार, कंबर, पाठ, अडचण, मोटार	पोट, तिकीट, नुकसान, पाकीट, झाड, सरबत, सरकार, शहर गाव, (M. & N.) काळीज, मनगट, नाक, तोंड, कपाट, दार, कुलूप, नशीब.

Some nouns have more than one gender, *e.g.*, --

(१) वेळ (M., F.)-

(१) ही येण्याची वेळ (F.) आहे काय?

(२) या कामाला फार वेळ (M.) लागला.

(२) तार (M., F.).

(३) तंबाखू (M., F.).

The demonstrative pronouns (१) हा, तो, (२) ही, ती, (३) हे, ते are generally used to indicate the genders of nouns, *e.g.*, हा रुमाल, तो रुमाल, (M.) ही विहीर, ती विहीर (F.) हे घर, ते घर (N.).

## अभ्यास १

Recognise the genders of the following nouns:—

उंदीर, पगडी, मित्र, डोके, पहाट, डोंगर, वृक्ष, विवाह, खेडे, शेजारी, लेखिका, महागाई, योजना, मजला, नाटक, काठी, देव, गाडी, द्वेष, लग्न, बोट, काका, तापी, उत्तर.

## अभ्यास २

Use the appropriate demonstrative pronouns हा, ही, हे in the case of Nos. (1) to (10) and तो, ती, ते, in the case of Nos. (11) to (20) with the nouns given below:—



(१) आजार, (२) शिक्षण, (३) नदी, (४) पंखा, (५) बडबड, (६) वासरू, (७) गिन्हाईक, (८) विंचू, (९) दाढी, (१०) प्रकृती, (११) पाऊस, (१२) दौत, (१३) लोखंड, (१४) शौर्य, (१५) प्रसंग, (१६) अडचण, (१७) पोपट, (१८) सहल, (१९) व्यवस्था, (२०) पुरावा.

### अभ्यास ३

Recognise the genders of the nouns printed in bold type:—

(१) ही **निवडणूक** आहे. (२) हे **वाचनालय** आहे. (३) एवढे **शहाणपण** पुरे आहे. (४) कोणाची **निंदा** करू नका. (५) पुस्तकाचा **अभ्यास** करा. (६) तो **मालक** आहे. (७) राम **सीतेशी** बोलला. (८) **मंत्री** **झाड** लावतात. (९) उसापासून **साखर** तयार होते. (१०) ही **सायकल** घेऊन जा.

### अभ्यास ४

Fill in the gaps by suitable nouns in sentences (1) to (10) and by suitable demonstrative pronouns (तो, ती, ते) in sentences (11) to (20):—

(१) ही माझी ----- आहे. (२) त्याचे ----- फार मोठे आहे. (३) हा ----- फार चांगला आहे. (४) शहराची ----- वाईट आहे. (५) तो ----- फार विद्वान आहे. (६) माळी म्हणजे फुले विकणारा----- (७) गायिका म्हणजे उत्तम गाणे म्हणणारी ----- (८) ----- व ----- हे धातू आहेत. (९) विद्यार्थी म्हणजे अभ्यास करणारा ----- (१०) भोजनालय म्हणजे भोजन मिळण्याचे ----- (११) ----- बाग फार चांगली आहे. (१२) ----- कोळीण आहे. (१३) ----- मूल आनंदी आहे (१४) ----- प्रदेश सुपीक आहे. (१५) ----- फार मोठा त्याग (Sacrifice) आहे. (१६) ----- वागणूक चमत्कारिक आहे. (१७) ----- भिंत मजबूत आहे. (१८) ----- कानडी भाषा आहे. (१९) ----- अनुवाद फार चांगला आहे. (२०) ----- पहिले सत्र आहे.

### अभ्यास ५

Translate the following sentences into Marathi:—

(1) (a) This is a girl; (b) that is a boy; (c) that is a machine. (2) That is a headache. (3) That is news. (4) This is a pair of scissors. (5) That is a difficulty. (6) The word 'Marathi' is a noun in the feminine gender. (7) 'Player' is a noun in the masculine gender. (8) 'Bravery' is noun in the neuter gender. (9) This is a procession; this is not recreation. (10) 'Cruelty' is an abstract noun.

[New words: A headache—डोकेदुखी (F.); News बातमी (F.); a pair of scissors कात्री (F.); Bravery शौर्य (N.); a procession मिरवणूक (F.); a recreation करमणूक (F.); cruelty क्रौर्य (N.); a problem समस्या (F.); a difficulty अडचण (F.).]

## लिंगपरिवर्तन (Change of Gender)

लिंगपरिवर्तन means changing the gender of a noun. This change is generally possible in the case of nouns denoting the masculine gender and nouns denoting the feminine gender. Thus, the change in gender from masculine to feminine or vice versa is limited to a few nouns only, *e.g.*, आज्ञा (grand-father) M—आज्ञी (grand-mother) F.; राजा (a king) M.—राणी (a queen) F.

When a noun is used in a sentence, the change in the gender of that noun affects all the words relating to the said noun, *e.g.*,

- (1) the sentence हा मुलगा घरी जातो will change to ही मुलगी घरी जाते and
- (2) the sentence हा गाणारा पुरुष आंधळा आहे. Will change ही गाणारी स्त्री आंधळी आहे.

The following four rules will help the learner to effect such a change:

- (1) Some masculine nouns ending in अ and all nouns ending in आ change their final अ or आ to ई, when they undergo such a change, *e.g.*, देव-देवी, कुत्रा-कुत्री.  
Other examples of this type :— तरुण-तरुणी; आज्ञा-आज्ञी; मुलगा-मुलगी; कुमार-कुमारी; चुलता-चुलती; बकरा-बकरी; दास-दासी; काका-काकी; मेंढा-मेंढी.
- (2) Some masculine nouns ending in अ and ई take the suffix ईण when so changed, *e.g.*, उंट-उंटीण, माळी-माळीण.  
Other examples of this type :— सुतार-सुतारीण; हत्ती-हत्तीण; कुंभार-कुंभारीण; सोनार-सोनारीण; सिंह-सिंहीण; मालक-मालकीण; शिंपी-शिंपीण; शेजारी- शेजारीण; तेली-तेलीण.  
[Exception : गवळी-गवळण]
- (3) Some masculine nouns ending in अ change to आ in the course of conversion and their penultimate अ is changed to इ in the process, *e.g.*, लेखक (M.); लेखिका (F.).  
Other examples of this type :— गायक-गायिका; शिक्षक-शिक्षिका; नायक-नायिका; अध्यापक-अध्यापिका; बालक-बालिका;
- (4) The feminine forms of the following nouns are irregular. *e.g.*, पुरुष-स्त्री; राजा-राणी; विधुर-विधवा.  
Other examples of this type :— वडील-आई; भाऊ-बहीण; नवरा-बायको; मित्र-मैत्रीण; पिता-माता; पती-पत्नी; पुत्र-कन्या; बोकड-शेळी; सासरा-सासू; वर-वधू; मोर-लांडोर; विद्वान-विदुषी; दीर-जाऊ; कवी-कवयित्री.

## अभ्यास १

Change the genders of the nouns in the bold type in the following sentences and re-write them after making consequential changes wherever necessary:—

(१) भारतात अनेक **विद्वान** आहेत. (२) मुंबईत खूप **लेखक** आहेत. (३) त्याचा **आजा** म्हातारा आहे. (४) या गृहस्थाचा **सासरा** काल वारला. (५) मी **भावाला** विचारले, “तू कोठे जातोस?”. (६) ती **स्त्री** म्हणाली, “मी घरी जाते”. (७) ही **स्त्री** **विधवा** आहे. (८) **गवळी** रोज सकाळी घरी येतो. (९) **कोळी** मासे पकडतो. (१०) ही **कवयित्री** आहे.

## अभ्यास २

Give a single Marathi word for every group of words mentioned below:—

(१) कपडे शिवणारा पुरुष, (२) अध्यापन करणारी स्त्री (३) पदवी परीक्षेपर्यंत शिक्षण देणारे विद्यालय, (४) लेखन करणारी स्त्री, (५) घरातील मुख्य स्त्री, (६) उत्तम नाचणारी स्त्री, (७) भविष्य सांगणारा पुरुष, (८) दूध मिळण्याचे ठिकाण, (९) कादंबरीतील मुख्य स्त्री पात्र, (१०) मुलाची पत्नी, (११) आईची बहीण, (१२) नवऱ्याची बहीण, (१३) नवऱ्याचा भाऊ, (१४) आईची आई, (१५) अध्ययन करणारा मुलगा, (१६) समाजकार्य करणारा पुरुष.

(Answers : दीर, दुग्धालय, गृहिणी, नायिका, मावशी, समाजकार्यकर्ता, शिंपी, महाविद्यालय, अध्यापिका, नणंद, आजी, विद्यार्थी, सून, नर्तकी, लेखिका, ज्योतिषी.)

## वचन-विचार (Number)

In Marathi, the plural of nouns is formed in different ways in different genders. We first take up masculine nouns ending in different vowels.

<i>Masculine Nouns</i>	<i>Examples</i>
(1) ending in अ—	पाठ, निर्णय, हात, पाय, आदेश, कान, नियम, केस, कप, नारळ, झाप,
(2) ending in आ—	महिना, फळा, मसुदा, रस्ता, राजा, मुलगा, आंबा, बटाटा, हप्ता, डोळा.
(3) ending in ई—	कवि, भिकारी, पक्षी, प्रवासी, गवळी, हत्ती, धोबी, कोळी, पुढारी, मुनी.
(4) ending in ऊ—	चेंडू, भाऊ, खाऊ, लाडू, हेतू, पेरू, गहू, मृत्यू, साडू, काजू,
(5) ending in ओ—	धनको (a creditor), ऋणको (a debtor).

Rule (नियम).— all masculine nouns, except those ending in आ, do not change in the plural. Nouns ending in आ change their final vowel आ to ए, *e.g.*, आंबा—आंबे; रस्ता—रस्ते; पैसा—पैसे; रुपया—रुपये.

It naturally follows that all other masculine nouns do not undergo any change, *e.g.*, पाठ (sing.)—पाठ (pl.). There is, however, one exception to the above rule. The masculine nouns काका, मामा, दादा, आजोबा, अण्णा are honorific words and are not changed in the plural though they end in आ. The plural of काका remains as काका only. Illustrations of each type mentioned above are given in the same order:—

<i>Singular</i>	<i>Plural</i>
हा (This), तो (that).	हे (these), ते (those)
(१) हा एक हात आहे.	मला दोन हात आहेत.
(२) मी आंबा खातो.	मी आंबे खातो.
(३) हा माझा काका आहे.	हे माझे काका आहेत.
(४) झाडावर एक पक्षी आहे.	झाडावर खूप पक्षी आहेत.
(५) तो लाडू आहे.	ते लाडू आहेत.
(६) हा धनको आहे.	हे धनको आहेत.

Note.— (१) Some masculine nouns are always in the plural number *e.g.*, हाल, कष्ट.

(2) Some masculine nouns, *e.g.*, भात and abstract nouns ending in पणा, and वा, *e.g.*, चांगुलपणा, वाईटपणा, गारवा, ओलावा are always used in the singular number.

### अभ्यास १

Change the number of the nouns in the bold type in the following sentences and re-write them:—

(१) वर्गात **फळा** आहे. (२) **कुत्रा** पळाला. (३) **भिकारी** भीक मागतो. (४) हा **बटाटा** काप. (५) नेपाळचा **राजा** आला. (६) **कवी** कविता करतो. (७) **हत्ती** जलद धावतो. (८) **शेतकरी** शेतात जातो. (९) **कावळा** पक्षी आहे. (१०) हा माझा **भाऊ** आहे. (११) तो **ढग** आहे. (१२) मुलगा **चेंडू** पकडतो.

### अभ्यास २

Fill in the blank in the following sentences with nouns in the masculine gender, singular or plural, as the case may be:—

(१) गाईला चार-----असतात. (२)-----काव काव करतात. (३)-----बिळात राहतो. (४)-----हा पशू आहे. (५) पिकलेले-----गोड असतात. (६)-----दूध घालतो. (७) कालिदास हा-----होता. (८) वर्षात बावन्न-----असतात. (९) लिपिक-----प्रस्तुत करतात. (१०) प्रत्येकाला दोन-----असतात.

### अभ्यास ३

Translate the following sentences into Marathi:—

(1) Leaders work hard, (2) She buys ornaments, (3) My maternal uncle eats mangoes, (4) our guests drink tea, (5) I bring three balls, (6) he is my uncle, (7) Weavers weave cloth,. (8) You read lessons, (9) Those are Government Resolutions, (10) There are twelve months in a year.

[New words: A leader—पुढारी (M.); to buy—खरेदी करणे; an ornament—दागिना (M.); maternal uncle—मामा (M.); a guest—पाहुणा (M.); a weaver—विणकर (M.); a Government Resolution—शासन निर्णय (M.); in a year—वर्षात.]

### **Feminine Nouns Examples**

(१) (a) ending in अ— अट, आग, तक्रार, सोय, जाहिरात, सहल, आठवण, मोटार, समजूत, भिंत, विहीर, बहीण.

- (b) ending in अ— तारीख, खारीक, बेरीज.
- (c) ending in अ— गरज, जखम, शपथ, काच, वाट, चिंच, चूक, वीज, भूक, बंदूक, सून, करमणूक.
- (२) ending in आ— शाळा, शाखा, विद्या, शिक्षा, भाषा, कविता, सूचना, महिला, धारणा (Presumption), जनगणना (Census).
- (३) (a) ending in ई— नदी, पेटी, राणी, काकडी, खुर्ची, बाई, बादली, भाजी, सुई, आकृती, आवृत्ती, युवती.
- (b) ending in ई— दासी, कृती, नीती, भीती, शक्ती, भक्ती, नारी, सती, साध्वी.
- (४) ending in ऊ— वस्तू, बाजू, धेनू, वधू, वाळू.
- (५) ending in ओ— बायको.

Different categories of feminine nouns have different rules for changing them from singular to the plural. We now take up the rules in the same serial order of the feminine nouns, mentioned above.

*Rule 1 (a).*—Feminine nouns under this group change their final अ to ई in the plural, *e.g.*, अटी, आगी, तक्रारी, सोयी, जाहिराती, सहली, भिंती.

Some nouns such as विहीर, समजूत (understanding), बहीण, जमीन shorten their penultimate long vowels *e.g.*, विहीर-विहिरी, समजूत-समजुती, बहीण-बहिणी, जमीन-जमिनी. There are some exceptions; म्हैस (sing.). Changes to म्हशी (pl.). मोलकरीण (sing.) changes to मोलकरणी (pl.); कोळीण (sing.) changes to कोळणी (pl.).

*Use in sentences—*

<i>Singular</i>	<i>Plural</i>
(१) मी तक्रार करतो.	(१) मी तक्रारी करतो.
(२) तो जाहिरात वाचतो.	(२) तो जाहिराती वाचतो.
(३) येथे एक विहीर आहे.	(३) येथे तीन विहिरी आहेत.

*Rule 1 (b).*—Feminine nouns in this class change their final अ to आ in the plural and in the process the penultimate ई is changed to अ, *e.g.*, तारीख (sing.)—तारखा (pl.), बेरीज (sing.)—बेरजा (pl.), खारीक (sing.)—खारका (pl.).

There are very few nouns in this class.

*Use in sentences—*

Singular	Plural
(१) पत्रावर <b>तारीख</b> घाला.	(१) पत्रांवर <b>तारखा</b> घाला.
(२) <b>बेरीज</b> करा.	(२) <b>बेरजा</b> करा.
(३) <b>खारीक</b> खा.	(३) <b>खारका</b> खा.

*Rule 1 (C).*— Feminine nouns in this class change their final अ to आ and in the process the Penultimate ई or ऊ (if any) becomes short, e.g., गरज-गरजा, शपथ-शपथा, काच-काचा, वाट-वाटा, चिंच-चिंचा, but चूक-चुका, वीज-विजा, भूक-भुका, सून-सुना.

*Use in sentences—*

Singular	Plural
(१) मी <b>शपथ</b> घेतो.	(१) मी <b>शपथा</b> घेतो.
(२) मुलगा <b>चिंच</b> खातो.	(२) मुलगा <b>चिंचा</b> खातो.
(३) येथे <b>बंदुक</b> आहे	(३) येथे <b>बंदुका</b> आहेत.
(४) सून घरी येते. (The daughter-in-law comes home)	(४) <b>सूना</b> घरी येतात. (Daughters in-law come home).

*Rule 2.*— Feminine nouns ending in आ e.g., भाषा (a language) do not change their form in the plural, e.g., भाषा (sing.)—भाषा (pl.), कविता (sing.)—कविता (pl.).

*Use in sentences—*

Singular	Plural
(१) मुंबईत एक <b>शाळा</b> आहे.	(१) मुंबईत अनेक <b>शाळा</b> आहेत.
(२) विद्यार्थी <b>कविता</b> वाचतो.	(२) विद्यार्थी दोन <b>कविता</b> वाचतात.
(३) ही <b>सूचना</b> आहे.	(३) ह्या (या) <b>सूचना</b> आहेत.

*Rule 3 (a).*— Feminine nouns in this class change their final ई to या, e.g., नदी (sing.)—नद्या (pl.), पेटी (sing.)—पेट्या (pl.), पोपई (sing.)—पोपया (pl.), exception: स्त्री (sing.)—स्त्रिया (pl.), बी (sing.)—बिया (pl.).

*Use in sentences—*

Singular	Plural
(१) गोदावरी ही <b>नदी</b> आहे.	(१) कृष्णा व गोदावरी ह्या (या) <b>नद्या</b> आहेत.
(२) तू <b>पोपई</b> खातोस.	(२) तू <b>पोपया</b> खातोस.
(३) ती <b>काकडी</b> खाते.	(३) ती <b>काकड्या</b> खाते.

(४) येथे एक **स्त्री** आहे.

(४) येथे **स्त्रीया** आहेत.

*Rule 3(b)*—Feminine nouns under this category do not undergo any change in the plural *e.g.*, दासी (sing.) remains दासी in the plural; दृष्टी (sing.)—दृष्टी (pl.).

*Use in sentences—*

Singular	Plural
(१) <b>दासी</b> काम करते.	(१) <b>दासी</b> काम करतात.
(२) ही <b>कृति</b> उत्तम आहे.	(२) या <b>कृति</b> उत्तम आहेत.

*Rule 4.*—Feminine nouns under this group do not undergo any change in the plural, *e.g.*, वस्तू (sing.)—वस्तू (pl.).

*Use in sentences—*

Singular	Plural
मी एक वस्तू आणतो.	मी अनेक वस्तू आणतो.
१) ही एक बाजू आहे.	१) ह्या चार बाजू आहेत.
२)	२)

Please note the following feminine nouns coming under this category—(1) वाळू (sand) is always used in the singular, (2) The word ऊ (a louse) changes to उवा (lice) in the plural; the nouns सासू (mother-in-law) and जाऊ (sister-in-law) change their final ऊ to वा, सासू (sing.)—सास्वां (pl.), जाऊ (sing.)—जावा (pl.).

*Rule 5*—There is only one noun in this class, *viz.* बायको. It changes to बायका in the plural.

## अभ्यास १

Change the numbers of nouns in bold type in the following sentences and re-write them:—

(१) मुलगी <b>सूई</b> आणते.	(२) बाजारात <b>मिरची</b> नाही.
(३) तो <b>युक्ती</b> लढवतो.	(४) बाजारातून दोन <b>वस्तू</b> आणा.
(५) मुलांना <b>भूक</b> लागते.	(६) आकाशात <b>वीज</b> चमकते.
(७) तिला दोन <b>जावा</b> आहेत.	(८) ते <b>जाहिराती</b> वाचतात.



(९) भिंत मजबूत आहे.

(१०) येथे काचा आहेत.

### अभ्यास २

Fill in the gaps in the following sentences by using nouns in the feminine gender (singular or plural), as the case may be:—

- |                                     |                                 |
|-------------------------------------|---------------------------------|
| (१) गुजराती व बंगाली या ----- आहेत. | (२) ----- गवत खातात.            |
| (३) ----- दुकानात जातात.            | (४) मला तीन ----- आहेत.         |
| (५) ही काळ्या शईची ----- आहे.       | (६) ----- घ्या आणि गोळ्या मारा. |
| (७) गावकरी ----- खणतात.             | (८) मुली ----- खातात.           |
| (९) हल्ली ----- नोकरी करतात.        | (१०) पाच अधिक तीन ही ----- आहे. |

### अभ्यास ३

Translate the following sentences into Marathi:—

- (1) My mother-in-law is not at home, (2) The villagers dig three wells during the year, (3) A servant buys needles, (4) There are lightnings in the sky, (5) People read an advertisement, (6) These are the requirements (needs), (7) He changes the dates, (8) Chillies are generally hot, (9) He learns new methods, (10) I take up the suggestion.

[New words: At home—घरी, घरात; during the year—वर्षात; a lightning—वीज (F.); a need गरज (F.); generally—बहुधा; new—नवीन; to take up—स्वीकारणे.]

Neuter Nouns	Examples
(१) (a) ending in अ—	घर, पत्र, मन, पान, चित्र, झाड, काम, दार, फळ, वाक्य, वेतन, पुस्तक, कपाट, नाटक, मासिक, मंडळ, मैदान, भांडार, सरकार, देवालय, कार्यालय, सचिवालय.
(b) ending in अ—	फूल, मूल, कूळ, बीळ, दूध.
(२) ending in ई—	लोणी, पाणी, दही, मोती.
(३) ending in ऊ—	पाखरू, लिंबू, वासरू.
(४) ending in ए—	गाणे, तळे, मडके, केळे, भांडे, डोके, घरटे, देणे, घेणे, खेडे, (सोने, रुपये; तांबे, शिसे are not used in the plural.)

*Rule 1 (a)*—All neuter nouns coming under this category change their final अ to ए, *e.g.*, घर (sing.)—घरे (pl.), फळ (sing.)—फळे (pl.), but देऊळ (sing.)—देवळे (pl.)

*Use in sentences—*

Singular	Plural
(१) भाऊ <b>नाटक</b> पाहतो.	(१) भाऊ <b>नाटके</b> पाहतो.
(२) हे <b>कपाट</b> आहे.	(२) ही <b>कपाटे</b> आहेत.
(३) आम्ही <b>मासिक</b> वाचतो.	(३) आम्ही <b>मासिके</b> वाचतो.

*Rule 1 (b)*—All neuter nouns coming under this category change their final अ to ए and their penultimate long vowels become short in the process, *e.g.*, फूल (sing.)—फुले (pl.), बीळ (a hole-sing.)—बिळे (pl.).

*Use in sentences—*

Singular	Plural
(१) मूल <b>दूध</b> पिते.	(१) मुले <b>दूध</b> पितात.
(२) मुलीला <b>फूल</b> आवडते.	(२) मुलीला <b>फुले</b> आवडतात.

*Rule 2*—In this category the nouns लोणी, पाणी, दही, are not used in the plural: the only noun मोती change to मोत्ये optionally, *e.g.*, मोती (sing.)—मोती or मोत्ये (pl.).

*Use in sentences—*

Singular	Plural
(१) उन्हाळ्यात आपण फार <b>पाणी</b> पितो.	...
(२) हल्ली <b>लोणी</b> फार महाग आहे.	...

*Rule 3*—Neuter nouns ending in ऊ change their final ऊ to ए in the plural, *e.g.*, लिंबू (a lemon)—लिंबे (lemons).

*Use in sentences—*

Singular	Plural
(१) <b>पाखरू</b> आकाशात उडते.	(१) <b>पाखरे</b> आकाशात उडतात.
(२) <b>लिंबू</b> महाग आहे.	(२) <b>लिंबे</b> महाग आहेत.

*Rule 4*—Neuter nouns ending in ए change their final ए to ई in the plural, *e.g.*, गाणे (sing.)—गाणी (pl.); खेडे (sing.)—खेडी (pl.).

Names of metals such as सोने (gold), तांबे (copper), शिसे (lead) are never used in the plural.

Use in sentences—

Singular	Plural
(१) हे एक <b>घरटे</b> आहे.	(१) ही अनेक <b>घरटी</b> आहेत.
(२) मला <b>गाणे</b> आवडते.	(२) मला <b>गाणी</b> आवडतात.
(३) सोने फार <b>महाग</b> आहे.	(३) Same as in singular.

### अभ्यास १

Change the numbers of nouns in bold type in the following sentences and re-write them with the necessary changes:—

- (१) हे **घर** आहे, (२) ती **पत्र** लिहिते, (३) लोक रोज **वर्तमानपत्र** वाचतात.  
(४) हे **फूल** सुंदर आहे, (५) मुलगी **गाणे** म्हणते, (६) **केळी** गोड आहेत,  
(७) मुलगा **भांडण** करतो, (८) **पुस्तक** वाचा, (९) मुले **दंगा** करतात,  
(१०) झाडावर **घरटी** आहेत.

### अभ्यास २

Fill in the blanks in the following sentences by using neuter nouns. singular or plural, as the case may be:—

(१) झाडांची ..... हिरवी असतात, (२) ..... म्हणजे भोजन मिळण्याचे ठिकाण, (३) पुणे हे ऐतिहासिक ..... आहे, (४) ..... म्हणजे कामकाज करण्याचे ठिकाण, (५) शासन या अर्थी '.....' वापरतात, (६) गवई ..... म्हणतो, (७) 'मुलगा अभ्यास करतो' हे ..... आहे.

### अभ्यास ३

Translate the following sentences into Marathi:—

(1) Coolies bring cupboards, (2) There are many villages in India, (3) Boys read newspapers and magazines, (4) Lemons are good for health, (5) Girls like flowers, (6) An

Artist draws pictures, (7) Students solve examples, (8) These are villages, (9) 'A bird flies in the sky' is a sentence, (10) We eat plantains, apples and oranges.

[*New words:* A coolie—हमाल (M.); In India—भारतात; for health—आरोग्याकरिता;  
Good—हितकारक, चांगली; an artist—कलाकार (M.); to solve—सोडविणे; an example—  
उदाहरण (N.); an apple—सफरचंद (N.); an orange—संत्रे; (N).]

## SUMMARY

### Numbers

#### वचने

#### EXamples

	Singular	Plural
<i>Nouns (Masculine genders)-</i>	(एकवचन)	(अनेकवचन)
(1) Nouns ending in अ do not change.	पाठ, नोकर, शिक्षक, लिपिक	No change,
(2) Nouns ending in आ change to ए.	रस्ता, आंबा, घोडा, पैसा	रस्ते, आंबे, घोडे, पैसे,
(3) Nouns ending in ई do not change.	कोळी, धोबी, वाणी, हत्ती, कवी.	No change.
(4) Nouns ending in ऊ do not change.	खड्डू, भाऊ, शत्रू	No change.
(5) Nouns ending in ओ do not change.	(ऋणको) (debtor), धनको (creditor).	No change.
(Abstract nouns ending in पणा, वा, e.g. शहाणपणा, ओलावा are not used in the plural.)		

#### *Nouns (Feminine genders)-*

(1) (a) Some nouns ending in अ change to ई.	आग, तक्रार, जाहिरात, भिंत, बहीण, विहीर.	आगी, तक्रारी, जाहिराती, भिंती, बहिणी, विहिरी.
(b) Some nouns ending in अ change to आ.	तारीख, खारीक, बेरीज.	तारखा, खारका, बेरजा.
(c) Other nouns ending in अ change to आ.	गरज, काच, भूक, ब्रीज, बंदुक.	गरजा, काचा, भुका, विजा, बंदुका.
(2) Nouns ending in आ do not change.	शाळा, सभा, भाषा, विद्या.	No change.
(3) Nouns ending in ई change to	टोपी, नदी, खुर्ची, वही, स्त्री.	टोप्या, नद्या, खुर्च्या, वह्या,

या.

स्त्रिया.

[Exception--The plural of मुलगी is मुली.]

- (4) Nouns ending in ऊ do not change. वस्तू, बाजू.

No change.

- (5) Nouns ending in ओ change to आ. बायको

बायका

*Nouns (Neuter genders)-*

(एकवचन)

(अनेकवचन)

- (1) Nouns ending in अ change to ए. पत्र, घर, फूल, मूल, फळ.

पत्रे, घरे, फुले, मुले, फळे.

- (2) Nouns ending in ई are not used in the plural. पाणी, लोणी, दही.

[Exception—अस्थी always used in the plural. मोती changes to मोत्ये.]

- (3) Nouns ending in ऊ change to ए. लिंबू, पाखरू, वासरू.

लिंबे, पाखरे, वासरे.

- (4) Nouns ending in ए change to ई. गाणे, डोके, घरटे, देणे, मडके, खेडे.

गाणी, डोकी, घरटी, देणी, मडकी, खेडी.

[Names of metals सोने (gold), पितळ (brass), तांबे (copper) etc. are not used in the plural.]

## विभक्तिकविचार (१)

## Cases (I)

By 'case' is meant the inflected form of a noun. This form of a noun indicates its relation with the other words in a sentence, *e.g.*, **राजाच्या मुलाने प्रधानाच्या मुलीशी लग्न केले** (The king's son married the minister's daughter). In this sentence, the inflected form '**राजाच्या**' of the noun '**राजा**' indicates its relation with the noun. '**मुलाने**' the inflected form '**प्रधानाच्या**' of the noun '**प्रधान**' indicates its relation with the noun '**मुलीशी**'; the inflected form '**मुलाने**' of the noun '**मुलगा**' indicates its relation with the noun '**मुलीशी**'; and the inflected forms '**मुलाने**' and '**मुलीशी**' indicate their relation with the verb लग्न केले.

The inflections in bold type in the above sentence are called case endings (प्रत्यय) and there are eight principal relations expressed by these case endings. These eight principal relations are known as कारक in Marathi. Hence, there are eight cases (विभक्ती) in Marathi, (1) Nominative (प्रथमा), (2) Accusative or objective (द्वितीया), (3) Instrumental (तृतीया), (4) Dative (चतुर्थी), (5) Ablative (पंचमी), (6) Possessive or genitive (षष्ठी), (7) Locative (सप्तमी), (8) Vocative (संबोधन).

Now read the following sentences:-

## आंबा (पु.)

Singular (एकवचन)	Plural (अनेकवचन)
1. <b>हा आंबा</b> आहे. (This is a mango.)	<b>हे आंबे</b> आहेत (These are mangoes.)
2. <b>मी आंबा</b> खातो. (I eat a mango.)	<b>मी आंबे</b> खातो. (I eat mangoes.)
3. <b>आंब्याने</b> शक्ती येते. (A mango gives strength.)	<b>आंब्यांनी</b> शक्ती येते. (Mangoes give strength.)
4. <b>आंब्याला</b> मधुर वास असतो. (A mango smells sweet.)	<b>आंब्यांना</b> मधुर वास असतो. (Mangoes smell sweet.)
5. <b>आंब्याहून</b> पेरू लहान असतो. (A guava is smaller than a mango.)	<b>आंब्याहून</b> पेरू लहान असतात. (Guavas are smaller than mangoes.)
6. <b>आंब्याचा</b> रंग आकर्षक असतो.	<b>आंब्यांचा</b> रंग आकर्षक असतो..

- (The colour of mango is pleasing.) (The colour of mangoes is pleasing.)
7. **आंब्यात** जीवनसत्वे असतात. **आंब्यांत** जीवनसत्वे असतात.
- (A mango contains vitamins.) (Mangoes contain vitamins.)
8. **हे आंब्या**, तू खरोखर गोड आहेस. **हे आंब्यांनो**, तुम्ही खरोखर गोड आहात.
- (O mango you are really) sweet.) (O Mangoes, you are really sweet.)

In these sentences, you will find the use of the inflected form of the noun **आंबा**(M.) In all these forms, the original noun is **आंबा**. While arriving at these forms, the noun **आंबा** has undergone a change from **आंबा** to **आंब्या**. Hence, the following will be the proper analysis of the inflected words such as **आंब्याला**, **आंब्याचा** etc.

The original noun	The changed form	Case endings	The noun with case endings
(मूळ नाम)	(सामान्यरूप)	(प्रत्यय)	
(1)	(2)	(3)	(4)
आंबा	आंब्या	स or ला	आंब्यास, आंब्याला,
		or चा	आंब्याचा
	आंब्या	स or ना	आंब्यास, आंब्यांना,
		or चा	आंब्यांचा.

If we delete the case endings in bold type from the forms given above, what remains is the form **आंब्या**. It will thus be seen that the original **आंबा** (M.) has undergone a change to **आंब्या**. While taking on the case ending or a case termination (प्रत्यय).

**The form, a noun assumes before it takes on the case ending is known in Marathi as a सामान्यरूप (oblique form).**

Other masculine nouns that undergo similar changes before they take up case endings are कावळा, घोडा, कुत्रा, रस्ता, Their सामान्यरूपs are कावळ्या, घोड्या, कुत्र्या, रस्त्या, respectively. The nouns आरसा (M.) पैसा (M.), ससा (M.), उसा (M.), घसा (a throat) and खुलासा (M.) have आरशा, सशा, उशा, घशा and खुलाशा as their सामान्यरूपs, respectively.

Now read the following sentences:--

Singular (एकवचन)

ही नदी आहे.

(This is a river).

मी नदी पाहतो.

(I see a river)

नदीने गावाला पाणी दिले आहे.

(The river has provided  
water to the town).

नदीला कालवे असतात.

(A river has canals).

नदीहून समुद्र मोठा असतो.

(The sea is bigger than a river)

नदीचा प्रवाह जोरदार असतो.

(The current of a river is  
forceful.)

नदीत मासे असतात.

(There is fish in the river).

हे नदी, तू आम्हाला जीवन देतेस,

(O River, you are our very life)

Plural (अनेकवचन)

ह्या (या) नद्या आहेत.

(These are rivers).

मी नद्या पाहतो.

(I see rivers)

नद्यांनी गावांना पाणी दिले आहे.

(Rivers have provided  
water to the towns.)

नद्यांना कालवे असतात.

(Rivers have canals).

नद्याहून समुद्र मोठे असतात.

(Seas are bigger than rivers)

नद्यांचे प्रवाह जोरदार असतात.

(The currents of rivers are  
forceful.)

नद्यांत मासे असतात

(There is fish in rivers).

हे नद्यांनो, तुम्ही आम्हाला जीवन देता.

(O Rivers, you are our very life)

In all these sentences, you will find the use of the inflected form of the noun नदी (F.) In all these forms the original noun is नदी. Before arriving at the inflected forms the original noun नदी has not undergone any change in the singular, but has undergone a change in the plural. it will thus be seen that the noun नदी (F.) has two सामान्यरूप (oblique forms). नदी in the singular and नद्या in the plural. The analysis of the Inflected forms of the noun नदी will be as follows:--

Changed				
Number	Original noun	forms	Case	The noun
		(Oblique form)	endings	case
(वचन)	(मूळ नाम)	(सामान्यरूप)	(प्रत्यय)	ending
(1)	(2)	(3)	(4)	(5)
Singular				



(एकवचन)	नदी	नदी	स, ने, त	नदीस, नदीने, नदीत.
Plural				
(अनेकवचन)	नद्या	नद्या	स, नी, त	नद्यांस, नद्यांनी, नद्यात.

Thus the addition of the case endings in column (4) to the change form in column (3) yields the forms नदीस, नदीला, नदीचा in the singular and नद्यांस, नद्यांना, नद्यांचा in the plural (The last letter of the सामान्यरूप takes a dot or an अनुस्वार in the plural. The अनुस्वार indicates that the form is in the plural number.)

Other feminine nouns that undergo changes similar to those of नदी when case endings are added, are पाटी, सुरी, काठी, छत्री, टोपी, लढाई, लेखणी (all feminine). etc. Their सामान्यरूप in the singular is the same, i.e. the original noun, but in the plural, these nouns yield पाट्या, सुन्या, काठ्या; छत्र्या, टोप्या, लढाया, and लेखण्या as सामान्यरूपस respectively. We can also say that the सामान्यरूपस of the noun नदी.

Now read the following sentences:—

### फूल (N.)

Singular(एकवचन)	Plural (अनेकवचन)
1. हे फूल आहे (This is a flower.)	ही फुले आहेत. (These are flowers.)
2. मी फूल तोडतो/तोडते. (I pluck a flower).	मी फुले तोडतो/तोडते. (I pluck flowers)
3. फुलाने घराला शोभा येते. (A flower brings grace to the house.)	फुलांनी घराला शोभा येते. (Flowers bring grace to the house).
4. फुलाला पाकळ्या असतात. (A flower has petals.)	फुलांना पाकळ्या असतात. (Flowers have petals.)
5. फुलापासून सुवास मिळतो. (We get fragrance from a flower.)	फुलांपासून सुवास मिळतो. (We get fragrance from flowers.)
6. फुलाचा रंग नैसर्गिक असतो. (The colour of a flower is	फुलांचे रंग नैसर्गिक असत. (The colours of flowers are

natural.)	natural.)
7. फुलात मध असतो. (There is honey in a flower.)	फुलांत मध असतो. (There is honey in floweres.)
8. हे फुला, तू सर्वाना आनंद देतोस. (O flower, you delight all).	हे फुलांनो, तुम्ही सर्वाना आनंद देता. (O flowers, you delight all)

In these sentences you will find all the inflected forms of the noun फूल (N.) In all these forms the original noun is फूल, but before arriving at the inflected forms फुलाला, फुलांचा, etc. the noun फूल has undergone a change from फूल to फुला. Thus, the सामान्यरूप of the noun फूल is फुला i.e. the original noun has undergone two changes (1) The final अ is lengthened and (2) The penultimate long vowel is shortened.

The analysis of the inflected forms of the noun फूल (N.) will be as follows:—

<i>The original noun</i>	<i>The changed form</i> ( <i>Oblique form</i> )	<i>Case endings</i>	<i>The noun with case endings</i>
(मूळ नाम)	(सामान्यरूप)	(प्रत्यय)	
(1)	(2)	(3)	(4)
फूल	फुला	स, ने, चा	फुलास, फुलाने, फुलाचा.
	फुला	स, नी, चा	फुलांस, फुलांनी, फुलांचा

Other nouns that undergo similar changes while taking case endings are मूल, मूळ, कूळ, दूध, बीळ. Their सामान्यरूपा are मुला, मुळा, कुळा, दुधा, बिळा respectively.

We now give below a table showing the cases, the case endings in the singular and the plural and their meanings:—

<i>Case</i>	<i>Case endings</i> ( <i>Singular</i> )	<i>Case endings</i> ( <i>Plural</i> )	<i>Meaning of the Case</i>
(विभक्ती)	(एकवचनी प्रत्यय)	(अनेकवचनी प्रत्यय)	
1. प्रथमा	...	...	Subject is always
(Nominative).			used in the nominative

			case.
2. द्वितीया (Accusative or Objective).	1 [The accusative has two form, viz., (1) without the case ending called the अप्रत्ययी कर्म e.g., लिपिक टिप्पणी लिहितो, अधिकारी चौकशी करतात. In these sentences the objects टिप्पणी and चौकशी are instances of अप्रत्ययी कर्म, i.e., object without case endings (2) with case endings called the सप्रत्ययी कर्म. e.g., सचिव अधीक्षकांना बोलावतात, दुर्जन सज्जनांना फसवतात, मी त्याला बोललो.](अप्रत्ययीकर्म)  (No case ending)  (lifeless objects).	1. (Lifeless Object)	(कर्म) Object.
	2. स, ला, (to) (living beings)	2. स, ला, ना, (living beings)	The object is in the accusative case.
3. तृतीया  (Instrumental),	....ने, शी  (by, with, against)	....नी, शी  (by, with, against)	(कर्ता) Subject (In the past tense and in the potential mood) (कारण) instrument.
4. चतुर्थी  (Dative).	.....स, ला (to, for)	....स, ला, ना,	संप्रदान  (to, for, for the sake of). (The individual to whom something is to be conveyed; the subject 'I' in "I have four brothers", the subject 'I' in "I want a mango" or in "I like a mango" "or in "I know Marathi."
5. पंचमी (Ablative)	ऊन, हून (from, than)	ऊन, हून	अपादान (Ablation, eparation).

6. षष्ठी (Genetive)	चा, ची, चे, चे, च्या, ची	} of, 's	चा, ची, चे, चे, च्या, ची	संबंध (Relation).
7. सप्तमी (Locative)	ई, त (in, into).	ई, त		अधिकरण (place, time).
8. संबोधन (Vocative)	The oblique form (सामान्यरूप)	नो (to be added to the सामान्यरूप in the plural	आवाहन (Invocation, address).	

We now give below the inflected forms of representative nouns in each gender:-

### (१) कवी (A poet) (M.)

सामान्यरूप--कवी

(एकवचन) Singular		(अनेकवचन) Plural
प्रथमा	कवी (A poet)	... कवी (Poets).
द्वितीया	कवीस, कवीला (to a poet)	... कवींस, कवींला, कवींना (to poets).
तृतीया	कवीने, कवीशी (by or with a poet).	... कवींनी, कवींशी (by or with poets).
चतुर्थी	कवीस, कवीला (to a poet)	... कवींस, कवींला, कवींना (to poets).
पंचमी	कवीहून (From or than a Poet).	... कवींहून (from or than poets).
षष्ठी	कवीचा, कवीची, कवीचे A poet's of a poet).	... कवींचा, कवींची, कवींचे (poets', of poets).
सप्तमी	कवीत (In a poet)	... कवींत (in poets).
संबोधन	(हे) कवी (O poet) (sometimes कवे).	... हे कवींनो (O poets).

The other masculine nouns ending in ई that give similar forms as those of कवी are हत्ती, पती, मुनी, ऋषी, etc. Masculine nouns ending in ई, e.g., धोबी, कोळी, शिंपी have धोब्या, कोळ्या and शिंप्या as सामान्यरूप, respectively

### (२) गाडी (A carriage) (F.)

(सामान्यरूप--गाडी in the singular; गाड्या in the plural)

प्रथमा	गाडी (A carriage)	... गाड्या (carriages).
द्वितीया	गाडीस, गाडीला	... गाड्यांस, गाड्यांला, गाड्यांना

	(To a carriage)		(To carriages).
तृतीया	गाडीने (by a carriage)	...	गाड्यांनी (by carriages)
	गाडीशी (with a carriage)		गाड्यांशी (with carriages).
चतुर्थी	गाडीस, गाडीला	...	गाड्यांस, गाड्यांला, गाड्यांना
	(To a carriage)		(To carriages).
पंचमी	गाडीहून (than a carriage)	...	गाड्यांहून (than carriages).
षष्ठी	गाडीचा, गाडीची, गाडीचे	...	गाड्यांचा, गाड्यांची, गाड्यांचे
	(of a carriage)		(of carriages).
सप्तमी	गाडीत (in a carriage)	...	गाड्यांत (in carriages).
संबोधन	हे गाडी (O carriage)	...	हे गाड्यांनो (O carriages).

The other feminine nouns ending in ई that give similar forms as those of गाडी are नदी, पाटी, पेटी, खुर्ची, चौकशी, पोपई, etc. Feminine nouns ending in ई such as पत्नी, दासी do not undergo any change either in the singular or in the plural in the सामान्यरूपस.

### (३) घर (A house) (N.)

सामान्यरूप--घरा

	एकवचन (Singular)		अनेकवचन (Plural)
प्रथमा	घर (A house)	...	घरे (houses).
द्वितीया	घर (house)	...	घरे (houses).
तृतीया	घराने (by a house), घराशी (with a house)	...	घरांनी (by houses), घरांशी (with houses).
चतुर्थी	घरास, घराला (to a house)	...	घरांस, घरांला, घरांना (to houses).
पंचमी	घराहून, घरून (from a house)	...	घरांहून (from houses).
षष्ठी	घराचा, घराची, घराचे (of a house)	...	घरांचा, घरांची, घरांचे (of houses).
सप्तमी	घरात, घरी (in a house)	...	घरांत, घरी (in houses).
संबोधन	हे घरा (O house)	...	हे घरांनो (O houses).

Other neuter nouns ending in अ that give similar forms as those of घर are फळ, दार, शेत, पत्र, मन, पान, भांडण.

All the case-ending (प्रत्ययs) referred to above are as a matter-of fact post-positions. Besides the case-endings (now referred to as post-positions), there are many post-positions

in Marathi which serve the purpose of case-endings. These post-positions like case-ending are suffixed to the सामान्यरूप of a noun.

- e.g., १. झाड (original noun) .. झाडा (सामान्यरूप)--झाडाखाली (under the tree).
२. मुलगा (the original noun) .. मुला (सामान्यरूप)--मुलाकडे (at the boy).
३. खुर्ची (the original noun) .. खुर्ची (सामान्यरूप)--खुर्चीवर (on the chair).

We give below the illustrations of some of the post-positions that serve the purpose of case-endings:—

**प्रथमा,द्वितीया** -- No post-positions.

**तृतीया--** १. मुळ (owing to); २ बरोबर, सह (with); ३. कडून (by); ४. द्वारा (on behalf of, through); ५. प्रमाणे, सारखा (like).

- e.g., १. मुळे--काही कारणामुळे आज मी बाहेर जाऊ शकत नाही.  
(I cannot go out to-day., for some reason)
२. बरोबर, सह--वडील मुलाबरोबर/मुलासह बाजारात जातात.  
(The father goes to the market with his son).
३. कडून--नोकराकडून काम केले जाते.  
(The work is done by the servant).
४. द्वारा--मी पत्रद्वारा माहिती मिळवतो.  
(I obtain the information through correspondence).
५. प्रमाणे, सारखा--हा मुलगा वेड्याप्रमाणे/वेड्यासारखा बोलतो.  
(This boy speaks like an idiot).

**चतुर्थी--** १. करिता, साठी (for); २. कडे (at); ३. ऐवजी (in place of); ४. अर्थी (in place of).

- e.g., १. करिता, साठी--कृपया भोजनाकरिता/भोजनासाठी घरी या.  
(Please come home for meals).
२. कडे--कवी ढगांकडे पाहतो.

(The Poet looks at the clouds).

३. ऐवजी--चहाऐवजी काहीही चालेल.  
(Anything in place of tea will do).

४. अर्थी--दिवस याअर्थी शब्द सांगा.  
(Give a word in place of (or for) 'दिवस').

**पंचमी--** १. पेक्षा (than), २. पासून (from); ३. वाचून, खेरीज, शिवाय (Except, without),  
४. नंतर (after).

- e.g.,* १. पेक्षा—रामापेक्षा गोविंदा उंच आहे.  
(Govinda is taller than Rama).  
२. पासून--पुणे मुंबईपासून १९२ किलोमीटर आहे.  
(Poona is 192 kilometres from Mumbai).  
३. वाचून--कारणावाचून कार्य नाही.  
(There is no effect without a cause).  
४. नंतर--लढाईनंतर शांतता येते.  
(There is peace after war).

**षष्ठी--** विषयी, संबंधी (about, regarding, concerning).

- e.g.,* संबंधी/विषयी--रामायणासंबंधी/रामायणाविषयी आम्हाला सर्व माहिती सांगा.  
(Tell us all about/concerning the Ramayana).

**सप्तमी--** १. मध्ये (in, into); २. खाली (under); ३. पलीकडे (beyond);  
४. पैकी (out of), ५. बाहेर (out, outside), ६. समोर (in front),  
७. भोवती (around).

- e.g.,* १. मध्ये--आज गावामध्ये व्याख्यान आहे.  
(There is a lecture in the town to-day).  
२. खाली--झाडाखाली सावली आहे.  
(There is shade under the tree).  
३. पलीकडे--घरापलीकडे ओढा आहे.  
(There is a brook beyond the house).

४. पैकी--वकिलांपैकी एक उठून म्हणाले.  
(One of the pleaders got up and said).
५. बाहेर--मुलगा खिडकीबाहेर पाहतो.  
(The boy looks out of the window).
६. समोर--भक्त देवालासमोर थांबतात.  
(Devotees stop in front of a temple).
७. भोवती--शाळेभोवती बाग आहे.  
(There is a garden around the school).

Some of the post-positions are added to the oblique form of a genitive of a noun  
e.g., शुक्रवारच्या अगोदर (before Friday); मुलांच्या बरोबर (with boys); माझ्यानंतर (after me).

We now take up genderwise nouns and consider their सामान्यरूपस (oblique forms).

### पुर्लिगी नामे (Masculine Nouns)

- |                         |  |
|-------------------------|--|
| (1) Nouns ending in अ-- | (१)खांब, (२) पर्वत, (३) देव, (४) दास, (५)सोनार, (६) लिपिक, (७) पुरुष.  |
| सामान्यरूपस--           | १.खांबा, २. पर्वता, ३. देवा, ४. दासा, ५.सोनारा, ६. लिपिका, ७. पुरुषा.  |
| Generalization.--       | All masculine nouns ending in अ change their final अ to आ, in their सामान्यरूपस.   |
| Exception.--            | पाऊस changes to पावसा.   |
| (2) Nouns ending in आ-- | (१)आंबा, (२)कुत्रा, (३)रस्ता, (४)दिवा, (५).वारा, (६)घसा, (७)पैसा. (८)पुरावा, (९)फायदा, (१०)उन्हाळा.                      |
| सामान्यरूपस--           | १.आंब्या, २.कुत्र्या, ३.रस्त्या, ४.दिव्या, ५.वाच्या, ६.घशा, ७.पैशा, ८.पुराव्या, ९.फायद्या, १०.उन्हाळ्या.                 |
| Generalization.--       | All masculine nouns ending in आ change their final आ to या in their सामान्यरूपस.   |
| Exceptions.--           | The following masculine nouns ending in आ do not change in the सामान्यरूपस :-- राजा, नाना, दादा, काका, आजोबा, मामा, चहा. |



(3) Nouns ending in ई--	(१)तेली, (२)धोबी, (३)वाणी, (४)कोळी, (५)जावई.
सामान्यरूपs--	१.तेल्या, २.धोब्या, ३.वाण्या, ४.कोळ्या, ५.जावया.
Generalization.--	The final ई of the masculine nouns ending in ई takes या in the सामान्यरूपs.
Exceptions.--	कवी, हत्ती, मुनी, ऋषी.
(4) Nouns ending in ऊ--	(१)साबू, (२)खाऊ, (३)खेळाडू, (४)शत्रू, (५)पशू.
सामान्यरूपs--	१.साबू, २.खाऊ, ३.खेळाडू, ४.शत्रू, ५.पशू.
Generalization.--	Masculine nouns ending in ऊ do not change in the सामान्यरूपs.
Exception.--	भाऊ changes to भावा.

## अभ्यास १

Translate the following into English:--

(१) रस्त्यावर, (२) पुराव्यात, (३) उन्हाळ्यात, (४) आजोबांना, (५) शत्रूचा पराभव, (६) पशूंची सभा, (७) आंब्याची चव, (८) वाण्याचे दुकान, (९) पर्वतापासून, (१०) खेळाडूत, (११) स्वर्गात, (१२) नायकाचे आदेश, (१३) खेळाडूंचा पोषाख, (१४) भारतात, (१५) शत्रूपासून, (१६) दगडांनी.

## अभ्यास २

Translate the following into Marathi:--

(1) A Dhobi's house. (2) a grocer's daughter. (3) from the tree. (4) with a pen-knife. (5) with hands and feet, (6) on the mountain. (7) under the throat. (8) by the goldsmith, (9) A packet of sweets, (10) to players, (11) than an elephant, (12) a lion's cub, (13) on Saturday, (14) in March, (15) the leader of the elephants.

[New words: A taste--चव (F.); a packet-- पुडा (M.); evidence-- पुरावा (M.); a cub--छावा; a leader--नायक]

## स्त्रीलिंगी नामे (Feminine Nouns)

(1) Nouns ending in अ--	(१)भित, (२)ओळख, (३)भेट, (४) बहिण, (५)जमीन.
सामान्यरूपs--	१.भिंती, २.ओळखी, ३.भेटी, ४.बहिणी, ५.जमिनी.

Generalization.--	Feminine nouns ending in अ change their final अ to इ and in the process their penultimate Vowel, if any, becomes short.
Exceptions.--	(१) लाट, (२)वाट, (३)वीट, (४)म्हैस, (५)जखम, (६)गरज (७)चूक (८)वीज.
सामान्यरूपs--	(१) लाटे in the singular लाटा (in the plural) (२) वाटे " वाटा " (३) विटे " विटा " (४) म्हशी " म्हशी "
(2) Nouns ending in आ--	(१) भाषा, (२)विद्या, (३)कविता.
सामान्यरूपs--	१. भाषे (singular), भाषा, (plural); २. विद्ये (singular),विद्या (plural); 3. कविते (singular), कविता (plural).
Generalization.--	Feminine nouns ending in आ change their final आ to ए in the singular and retain their original form in the plural.
(3) Nouns ending in ई--	(१) नदी (२) खुर्ची, (३) टोपी, (४) लढाई, (५) लेखनी (६) युक्ती.
सामान्यरूपs--	१. नदी (singular), नद्या (plural); २. खुर्ची (singular) खुर्च्या (plural); ३.टोपी (singular), टोप्या (plural). (४) लढाई (singular), लढाया (plural); (५) लेखणी (singular), लेखण्या (plural) (६) युक्ती (singular), युक्त्या (plural)
Generalization.--	Feminine nouns ending in ई retain the original base in the singular and change their final ई to या in the plural in the सामान्यरूप.
Exception.--	The following feminine nouns ending in ई are not used generally in the plural and hence their सामान्यरूप in the plural is not arrived at. As these are mostly used in the singular, the original word remains the same as the सामान्यरूप in the singular, e.g., कोबी, माती, डोकेदुखी, मजुरी, मती, प्रीती, बुध्दी, सृष्टी, सिध्दी (used in singular and in the plural).
(4) Nouns ending in ऊ--	(१)बाजू, (२)वधू, (३)वाळू, (४)सासू,
सामान्यरूपs--	१.बाजू, २.वधू, ३.वाळू (only used in the singular) ४. सासू (singular), ५. सास्वा (plural).
Generalization.--	Feminine nouns ending in ऊ do not change in the सामान्यरूप.
Exception.--	सासू--सास्वा.
(5) Nouns ending in औ--	(१)बायको.
सामान्यरूप--	बायको (singular), बायका (plural).

## अभ्यास १

Translate the following into English :--

(१) बायकोचा भाऊ, (२) खुर्चीची बाजू, (३) युक्त्या, (४) कवितेची भाषा, (५) सासूपासून, (६) वाळूत, (७) वधूकडून, (८) समुद्राच्या लाटा, (९) जमिनीला, (१०) इमारतीजवळ, (११) बहिणीत.

## अभ्यास २

Translate the following into Marathi :--

(1) From the walls, (2) in the battle, (3) on account of the cap, (4) in the meeting, (5) the beauty of the earth, (6) a seat of learning, (7) sister's husband, (8) the sarees of women, (9) daily wages, (10) from the poem, (11) stories and advertisements. (12) daughters and sisters.

[New words : A wave-- लाट (F.); beauty--सौंदर्य (N.); a seat of learning-- विद्येचे माहेरघर; respect-- मान (M); daily-- रोजची, दैनिक.]

### नपुंसकलिंगी नामे(Neuter Nouns)

- |                         |  |
|-------------------------|--|
| (1) Nouns ending in अ-- | (१) घर, (२) शेत, (३) पत्र, (४) मांजर, (५) फूल (६) मूल, (७) दूध.  |
| सामान्यरूपs--           | १. घरा, २. शेता, ३. पत्रा, ४. मांजरा, ५. फुला, ६. मुला, ७. दुधा.   |
| Generalization.--       | Neuter nouns ending in अ change their final अ to आ at time of their सामान्यरूपs and in the process shorten their penultimate vowel if it is long.<br>-- (१) देऊळ, सामान्यरूप--देवळा. |
| (2) Nouns ending in ई-- | (१) पाणी, (२) लोणी.  |
| सामान्यरूपs--           | (१) पाण्या, (२) लोण्या.  |
| Nouns ending in ए--     | (१) केळे, (२) डोके, (३) तळे, (४) गाणे, (५) देणे.   |
| सामान्यरूपs--           | १. केळ्या, २. डोक्या, ३. तळ्या, ४. गाण्या, ५. देण्या.  |
| Generalization.--       | Neuter nouns ending in ई or ए change their final vowels to या.   |
| (3) Nouns ending in ऊ-- | (१) वासरू, (२) कोकरू, (३) लिंबू.   |
| सामान्यरूपs--           | (१) वासरा (२) कोकरा, (३) लिंबा.  |
| Generalization.--       | Neuter nouns ending in ऊ change their final ऊ to आ, at the time of their सामान्यरूपs.  |

Exceptions.--

(१) हसू, रडू, गळू, आसू.

The first two do not undergo any change either in the singular or in the plural of the सामान्यरूप. In the case of the last two, viz. गळू and आसू, सामान्यरूपs. Are गळू and आसू in the singular, and गळवा and आसवा viz. in the plural.

### अभ्यास १

Translate the following words into English :--

(१) पत्रात, (२) दुधापासून, (३) गाणी, (४) देण्यापेक्षा, (५) वासराजवळ, (६) लिंबांचा, (७) देवळात, (८) पाण्याने, (९) लोण्यापासून, (१०) डोक्यावर, (११) केळ्यांऐवजी, (१२) मांजराप्रमाणे.

### अभ्यास २

Translate the following words into Marathi :--

(1) Dues, (2) in the lake, (3) beyond the house, (4) out of the house, (5) in place of milk, (6) like a cat, (7) from the field, (8) except the calf, (9) to drink, (10) from writing, (11) through a letter. (12) along with the son.

## विभक्तिविचार (२)

### Cases (II)

In this chapter, we propose to discuss the different cases, their meanings and illustrations.

#### प्रथमा विभक्ती (The Nominative case) --

1. The nominative denotes the subject. The subject is generally in the nominative case. *e.g.*, सचिव आदेश काढतात (The Secretary issues orders). In this example the noun सचिव, which is the subject, is in the nominative case.

2. The complement also takes the nominative case as in अधीक्षक अवर सचिव होतात. (The Superintendent becomes an Under Secretary.) In this example अधीक्षक is in the nominative case and अवर सचिव also is in the same case because it is the complement.

#### द्वितीय विभक्ती (The Accusative or the objective case).--

1. The Accusative case is like the nominative uninflected and expresses *the direct object* of the verb, *e.g.*, मुलगा दूध पितो, गुरुजी मराठी शिकवतात. In these sentences the nouns दूध and मराठी are direct objects and are the uninflected forms of the nouns. If the object is inanimate, no case endings are added.

2. When a person or a living being is the object, the noun takes on the case endings (स, ला in the singular and स, ला, ना in the plural) *e.g.*, अधीक्षक लिपिकांना बोलावतात, दुर्जन सज्जनाला फसवतो. Here the nouns लिपिकांना and सज्जनाला are in the accusative case and the nouns have taken on the case endings ना and ला.

3. In the case of irrational animals, the case endings are optionally used (*i.e.*, sometimes used and sometimes not) *e.g.*, नोकर घोडा आणतो, नोकर घोड्याला आणतो.

#### तृतीया विभक्ती (The Instrumental case).--

1. The endings of this case are ने and शी in the singular and नी and शी in the plural. (1) This case denotes the instrument (साधन) by which the action is performed, *e.g.*, लोक हातांनी काम करतात, मुलगा चाकूने पेन्सिल तासतो. Here the nouns हातांनी and चाकूने are instruments.

2. The instrumental case denotes the subject or the agent of the verb in the past tense and the potential mood, *e.g.*, ईश्वराने or देवाने पृथ्वी निर्माण केली, मुलांनी दंगा केला, विद्यार्थ्यांनी

अभ्यास करावा. In these sentences the nouns ईश्वराने, देवाने, मुलांनी and विद्यार्थ्यांनी are the subjects of the respective verbs.

(3) The instrumental case also denotes the sense “with” e.g.,

(१) भाऊ बहिणीशी/बहिणीबरोबर भांडतो (The brother quarrels with the sister, (2) पाहुणे सहकुटुंब सहपरिवार समारंभास येतात (The guests attend the function with their family); (३) मुलगी बाहुलीशी खेळते (The girl plays with a doll).

(4) It also denotes ‘cause’ and ‘manner’. (१) उपासमारीमुळे त्याने धावत्या गाडीपुढे उडी टाकली (Owing to starvation, he jumped before a running train); लोक प्रधानमंत्र्याचे प्रेमाने स्वागत करतात (People welcome the Prime Minister with affection).

(5) It also denotes the sense ‘after’ or ‘than’ when time is implied, e.g., तू दोन दिवसांनी मला भेट (see me after two days); माझा भाऊ तीन वर्षांनी मोठा आहे (My brother is older by three years).

(6) It sometimes combines with nouns, verbs and adjectives to imply a physical handicap, e.g., हा मुलगा कानांनी बहिरा आहे, डोळ्यांनी आंधळा आहे, पण शरीराने निरोगी आहे (This boy is short of hearing, blind in both the eyes but healthy in body).

**चतुर्थी विभक्ती** (The Dative case). - -

1.The case endings are स, ला, ना, (in the singular) and स, ला, ना (in the plural) meaning of the case is संप्रदान and it signifies giving (संप्रदान).It expresses the idea of a recipient. (1)The dative object is usually the indirect object e.g., (१) शिक्षक विद्यार्थ्यांना इतिहास शिकवतात. (The teacher teaches the pupils, history or the teacher teaches history to the pupils); भिकाऱ्याने आम्हाला पैसे मागितले (The beggar asked for money from us or asked us for money).

(2) It is used in the possessive sense, e.g., पक्ष्यांना पंख असतात (Birds have wings); गाईला शेपूट असते (A cow has a tail).

(3) It is used as a subject of certain verbs, e.g., आवडणे, पाहिजे, येणे, माहीत असणे, वाटणे, दिसणे. e.g., मुलांना दूध आवडते (Children like milk); मला आंबा पाहिजे. (I want a mango); त्याला इंग्रजी येते-- माहित आहे. (He knows English); रोग्याला गुण येतो (A patient feels better); लोकांना सापाची भीती वाटते (People are afraid of snakes); मला सूर्य दिसतो (I see the Sun).

(4) It denotes destination, *e.g.*, ही गाडी **पुण्याला** जाणार आहे (This train will leave for Pune); हे गृहस्थ **अंधेरीला** राहतात (This gentleman stays at Andheri).

(5) It is also used to denote the cost of articles, *e.g.*, साखर तीन **रुपयाला** एक किलो मिळते (Sugar is available at three rupees a kilo).

(6) The dative expresses definiteness where specification is called for *e.g.*, ऐकायला गोड (Pleasant to hear); खाण्यास (चवीस) कडू (Bitter in taste).

(7) The dative expresses comparison, *e.g.*, आकाशाला **जसा** सूर्य आहे **तसा** तू पृथ्वीला राजा आहेस (As is the Sun to the sky so are you, a king to the earth).

### पंचमी विभक्ती (The Ablative case). --

The case-endings for ablative are ऊन, हून in both the singular and plural, (1) The ablative expresses the relation of ablation (separation), *i.e.*, of carrying away or taking away (अपादान) *e.g.*, तो **औरंगाबादहून** पुढच्या आठवड्यात परत येईल (He will return from Aurangabad next week); (2) The ablative expresses comparison *e.g.*, **मुंबईहून** -- **मुंबईपेक्षा** पुणे चांगले (Pune is better than Mumbai); (3) पासून is generally used in place of हून *e.g.*, **दूधापासून** दही होते (Curds is formed from milk); तो **कुटुंबापासून** वेगळा राहतो (He stays aloof from the family).

### षष्ठी विभक्ती (The Genitive case). --

The case endings are चा, ची, चे (in the singular) and चे, च्या, ची in the plural, (1) The genitive case is used to express the relation of origin or possession, existing between objects or persons. अधीक्षकांचा मुलगा पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाला (The Superintendent's son passed the degree examination). Here the relation between अधीक्षक and मुलगा is expressed by the case-ending चा, (2) The genitive case is adjectival in character, it qualifies the noun by which it is governed *e.g.*,

माझा मुलगा.

माझी मुलगी.

माझे घर.

माझे मुलगे.

माझ्या मुली.

माझी घरे.

(3) It also expresses the material and contents *e.g.*, जोंधळ्याची भाकरी, गव्हाची पोळी, खव्याची वडी, दुधाचे भांडे, तेलाची बरणी. (4) It sometimes expresses the object *e.g.*, आम्ही राज्यपालांचे आभार मानतो (We thank the Governor); वडील मुलाचे अभिनंदन करतात (The father congratulates the son); तो माझा अपमान करतो (He insults me.)

## सप्तमी विभक्ती (The Locative case). --

The Locative case is used to express the relation of place, destination, location or position e.g., तू घरी बस. The post-positions आत and मध्ये are used for the locative case e.g., मुंबईमध्ये जोराची वृष्टी झाली (There were heavy rains in Mumbai). The case endings of the locative case are त and ई. The former is appended to the सामान्यरूप of a noun (e.g., घर-घरात), while the latter is added to the nouns ending in अ; and that too to the nominative form the noun and not the सामान्यरूप e.g., घर-घरी, सकाळ-सकाळी, कान-कानी.

## संबोधन (The Vocative case), --

The Vocative case is used in addressing persons e.g., मुलांनो, अभ्यास करा. लोकहो, माझे म्हणणे ऐका.

Note.—The exercises given below are arranged according to the order of the genders of nouns, Masculine, Feminine and Neuter, In all these exercises, suitable forms of a noun given at the beginning of an exercise, are to be used for filling in the gaps. The actual forms to be used are given at the end of each exercise. The learner has only to select the forms from the list.

## पुल्लिंगी नामे

### अभ्यास १

- देव.— (१).....स्वर्गात राहतात. (२)आम्ही ..... पूजा करतो.  
(३).....पृथ्वी निर्माण केली. (४)लोक.....नमस्कार करतात.  
(५).....आपण फार दूर आहोत. (६)हे ....., वेळेवर पाऊस पडू दे.  
(७).....मुर्ती फार प्रेक्षणीय असते/आहे. (८)..... देवत्व असते.  
(उत्तरे : देवांना, देवांनो, देवाची, देवात, देवाने, देव, देवापासून).
- देश.— (१) भारत हा एक मोठा ..... आहे. (२) पृथ्वीवर पुष्कळ ..... आहेत. (३) या .....  
भारत वर्ष म्हणतात. (४) हल्ली आपल्या ..... अन्नधान्याची गरज आहे. (५) या  
..... कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. (६) या..... लोकवस्ती खूप आहे. (७)  
या ..... क्षेत्रफळ मोठे आहे. (८) आपल्या ..... चौदा मुख्य भाषा आहेत.  
(उत्तरे : देशाची, देशाला, देशात, देशाचा, देशास, देश).
- कुत्रा.— (१)..... हा इमानी प्राणी आहे. (२)काही लोक ..... पाळतात. (३).....  
भाकरी खाल्ली. (४)..... चार पाय असतात. (५)..... शेंपूट नेहमी वाकडे  
असते. (६)वाईट ..... सावध रहा. (७)काही ..... शाकाहारी  
असतात. (८)..... चांगले गुण असतात.  
(उत्तरे : कुत्र्याला, कुत्र्यात, कुत्रे, कुत्र्याचे, कुत्री, कुत्रा, कुत्र्याने, कुत्र्यापासून)



- राजा.— (१) भारतात ..... होते. (२) ..... कर बसविला. (३)..... अनेक चांगले गुण असतात. (४) ..... प्रजेला सुख मिळते. (५) ..... चार मुले आहेत. (६) राजपुत्र म्हणजे ..... मुलगा. (७) राजवाडा म्हणजे ..... राहण्याचे ठिकाण. (८) ..... हे..... याचे अनेकवचन आहे.
- (उत्तरे : राजा, राजाला, राजाचे, राजाने, राजात, राजे, राजापासून, राजाचा).
- धोबी.— (१) नोकर ..... बोलावतो. (२) ..... दर शनिवारी घरी येतो. (३) ..... कपडे आणले. (४) ..... पैसे देऊ नका. (५) ..... कुटुंब फार मोठे आहे. (६) या..... दुसरा चांगला धोबी नाही. (७) ..... मुलगा लहान आहे. (८) ..... मुलगी विद्यालयात जाते.
- (उत्तरे : धोब्याचा, धोब्याला, धोबी, धोब्यांसारखा, धोब्याने, धोब्याला, धोब्याची, धोब्याचे)
- कवी.— (१) ..... कविता करतात. (२) संपादक ..... मोबदला देतात. (३) रवींद्रनाथ टागोर हे उत्तम ..... होते. (४) आज ..... संमेलन आहे. (५) संमेलनात ..... कविता म्हटल्या. (६) काही ..... राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. (७) ..... फार विचार करावा लागतो. (८) ..... हे सप्तमीचे अनेकवचन आहे.
- (उत्तरे : कवींना, कवींचे, कवींत, कवी, कवींचे, कवींनी).
- खेळाडू.— (१) क्रिकेट संघात अकरा ..... असतात. (२) संघातील सर्व ..... पोषाख सारखा असतो. (३) ..... चेहरा दुसरा असतो. (४) लोक चांगल्या ..... शबासकी देतात. (५) ..... शंभर धावा काढल्या. (६) सर्व ..... फार मोठी कामगिरी केली. (७) ..... वैशिष्ट्य म्हणजे खिलाडूवृत्ती (sportsmanship) (८) ..... वर्तन आदर्श असते.
- (उत्तरे : खेळाडूचा, खेळाडूला, खेळाडूचे, खेळाडूंचा, खेळाडू, खेळाडूला, खेळाडूने, खेळाडूंनी).

## अभ्यास २

Translate into Marathi :—

(1)The secretary calls the Deputy Secretary. (2) There are seven players in a Kabaddi team. (3) Kings live in palaces. (4) A dog bites a boy. (5) The officer has two sons. (6) Children are more innocent than men. (7) The bridegroom wants ornaments and money. (8) How many pupils are there in this class? (9) People wear warm clothes in winter. (10) Lions are stronger than horses. (11) The merchant cuts a mango with a pen-knife. (12) The son quarrels with his father. (13) My brother wants a house. (14) Our neighbour is a good man; his son is a good cricket player. (15) The Sun shines and the clouds disappear.

[New words : A kabaddi team—हुतूतू संघ (M); a palace—राजवाडा (M.); innocent—निष्पाप; a bridegroom—नवरामुलगा, वर (M.); warm—गरम; a merchant—व्यापारी (M.); a neighbour—शेजारी (M.); to disappear—नाहीसे होणे; better than—पेक्षा, बरे.]

Page 134

## स्त्रीलिंगी नामे

### अभ्यास १

१. भिंत. — (१) गवंडी ..... बांधतात. (२) ही ..... मजबुत आहे. (३) ..... प्रकाश अडला. (४) ..... रंग दिला आहे, ..... ओली आहे. (५) खोलीला चार ..... असतात. (६) ..... पोकळी (a hollow) आहे. (७) पडक्या ..... दूर राहा. (८) ..... बांधकाम चालू आहे.

(उत्तरे : भिंतीला, भिंतीचे, भिंतीत, भिंतीपासून, भिंतीला, भिंत, भिंती, भिंतीने).

२. बहीण. — (१) ही माझी ..... आहे. (२) मला तीन ..... आहेत. (३) भाऊ ..... बोलावतो. (४) भावाने ..... साडी आणली. (५) ..... भावाला नमस्कार केला. (६) आईच्या ..... मावशी म्हणतात. (७) ..... घर पुण्याला आहे. (८) ..... काही दोष नाहीत.

(उत्तरे : बहिणीत, बहिणीने, बहिणीला, बहिणी, बहीण, बहिणीचे).

३. कविता. — (१) कवी ..... लिहितात. (२) ..... लोकांना आनंद होतो. (३) काही ..... चार ओळींच्या असतात. (४) ..... गोडी असते. (५) ..... हे मुलीचे नाव असते. (६) ..... अर्थ फार खोल असतो. (७) मला ..... आवडतात. (८) ..... शीर्षक चांगले आहे.

(उत्तरे : कविता, कवितेचे, कवितेत, कवितेचा, कवितेपासून).

४. आगगाडी. — (१) स्टेशनात दोन ..... आहेत. (२) पंजाब मेल ही जलद धावणारी ..... आहे. (३) आम्ही ..... प्रवास करतो. (४) लोक ..... बसतात. (५) हल्ली ..... फार गर्दी असते. (६) ..... आठ ते दहा डबे, असतात. (७) धावत्या ..... लांब उभे राहा. (८) प्रत्येक ..... चालक, वाहक व रक्षक, असतात.

(उत्तरे : आगगाडीत, आगगाडीला, आगगाडीपासून, आगगाड्या, आगगाडी, आगगाडीतून, आगगाड्यांना)

५. बायको. — (१) हल्ली ..... बाजारात जातात. (२) काल माझ्या ..... नवीन साडी आणली. (३) मी ..... पैसे देतो. (४) ..... भाऊ नोकरी करतो. (५) सर्व ..... घर स्वच्छ ठेवतात. (६) आपण ..... पुष्कळ गोष्टी शिकतो. (७) ..... आई म्हणजे माझी सासू. (८) ..... कधी कधी राग येतो.

(उत्तरे : बायकोची, बायकोला, बायका, बायकोपासून, बायकोने, बायकोचा)

अभ्यास २—Translate the following sentences into Marathi :—

(1) Boys and girls read stories and advertisements. (2) My house is to the north of your building. (3) People take rest on holidays. (4) 'A lady becomes the Prime Minister', this is the news to-day. (5) Men learn so many things from women. (6) Mother's sister is called an aunt. (7) People in Mumbai speak many languages. (8) men always respect ladies in the trains and in buses. (9) There are many cows in the city but there is only one she-elephant. (10) The brother now speaks with his sister. (11) Mother gets angry with her daughter. (12) The husband's mother or the wife's mother is called mother-in-law.

[New words : to the north—उत्तरेस; on holidays—सुटीच्या दिवशी, सुटीत; nobler—जास्त उदार; an aunt—मावशी; to respect—मान देणे; mother-in-law—सासू(M.); is called—म्हणतात.]

### नपुंसकलिंगी नामे

#### अभ्यास १

**१.घर.**—(१) मुंबईत पुष्कळ ..... आहेत. (२) हल्ली ..... खर्च फार येतो. (३) ..... स्टेशन फार लांब आहे. (४) ..... एक चित्रपटगृह आहे. (५) लोक चांगल्या ..... राहतात. (६) ..... भिंती मजबूत आहेत. (७) ..... चार खोल्या आहेत. (८) उद्या ..... या.

(उत्तरे : घरी, घराला, घरात, घराच्या, घरे, घरापासून, घरासमोर).

**२.पाणी.**—(१)समुद्राचे ..... खारट असते. (२) नदीच्या ..... लोक कपडे धुतात. (३) तेल ..... तरंगते. (४) आपण ..... हात धुतो. (५) आज ..... वास येत आहे. (६) दूषित (contaminated) ..... रोग पसरतात. (७) जड वस्तू ..... बुडतात. (८) पुष्कळ लोक थंड ..... स्नान करतात.

(उत्तरे : पाण्यात, पाण्याने, पाण्यापासून, पाण्याला, पाणी, पाण्यावर, पाण्यामुळे).

**३.गाणे.**— (१) ..... सर्वांना आवडतात. (२) ..... आनंद मिळतो. (३) मी कधी कधी ..... म्हणतो. (४) आज ..... जलसा (a concert) आहे. (५) उद्या श्री. भोसले यांच्या ..... बैठक आहे. (६) हल्ली चित्रपटात पुष्कळ ..... असतात. (७) गंधर्वाच्या ..... लोक वेडे होत होते. (८) शास्त्रीय ..... फार थोडे लोक जातात.

(उत्तरे : गाण्याला, गाण्याचा, गाणे, गाणी, गाण्याने, गाण्यापासून, गाण्याची).

**४. लिंबू.**— (१)सर्व लोकांना ..... आवडते. (२) ..... आंबट असतात. (३) ..... खूप रस असतो. (४) लोक ..... सरबत पितात. (५) ..... अनेक जाती आहेत. (६) ..... झाड लहान असते. (७) लोक जेवणात ..... वापरतात. (८) ..... रंग पिवळा किंवा हिरवा असतो.

(उत्तरे : लिंबाचे, लिंबाच्या, लिंबाचा, लिंबात, लिंबे,लिंबू).

**अभ्यास २**—Translate into Marathi : —

(1) Every child likes milk. (2) There is a musical concert today. (3) We do not drink sea-water. (4) People drink well-water. (5) We use lemons in meals. (6) The gardener gives flowers. (7) We bring butter from the shop. (8) There are vitamins in milk and in butter. (9) The servant brings the calf. (10) The farmer cuts the crop in the field. (11) A block of wood floats on water. (12) The foundation of the house is firm.

[New words : Every child—प्रत्येक मुलाला, (मुलगा); well-water—विहिरीचे पाणी; A block of wood—लाकडाचा ठोकळा; a foundation—पाया].

**Miscellaneous Exercises. —**

Fill in the gaps with the forms of nouns as indicated in the brackets:

**अभ्यास—(अ)** (१) तो (मन Gen.) मोकळा आहे. (२) वहीत पाच (चुक Nom.) आहेत. (३) (उन्हाळा Loc.) खूप आंबे मिळतात. (४) नोकर (शेजारी Instr.) भांडतो. (५) वडील (मुलगा Acc.) बोलावतात. (६) (मूल Voc.) सुटीत गृहपाठ करा. (७) (बुधवार Loc.) आम्हाला सुटी आहे. (८) सोने (चांदी Abl.) महाग असते. (९) या (गोष्ट Nom.) जुन्या आहेत. (१०) (मूल Dat.) (पुस्तक Acc.Pl.) पाहिजेत.

(ब) Fill in the gaps with the suitable forms of nouns indicated in the brackets:

हल्ली (वस्तू) (किंमत) वाढल्या आहेत. (२) कर्मचारी (सायंकाळ) (घर) येतो. (३) राज्यपाल (नागपूर) (मुंबई) येतात. (४) माझ्या (हात) सुंदर (फूल) आहेत (५) या (मसुदा) खूप (चूक) आहेत. (६) हे (स्नान) पाणी आहे. (७) (गाय) चार (पाय) व दोन (शिंंगे) असतात. (८) गरीब (झोपडी) राहतात, श्रीमंत (बंगला) राहतात. (९) (फूल) अत्तर मिळते. (१०) (व्यायाम) शक्ती येते.

Pair the following to form significant sentences:—

A	B
१. दशरथाला	मध मिळतो.
२. मुंबई	म्हणजे कुत्र्याचे ओरडणे.
३. महाविद्यालयात	सावध रहा.
४. दुग्धालयात	म्हणजे राजाची मुलगी.
५. वडिलांनी	सुंदर बाग आहे.
६. चोरापासून	चार मुलगे होते.

७.	भुंकणे	ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
८.	राजकन्या	पदवीपर्यंत शिक्षण मिळते.
९.	फुलांपासून	उत्तम दूध मिळते.
१०.	घरासमोर	मुलाचे अभिनंदन केले.

## सर्वनामविचार (Pronouns)

A pronouns is a word that stands for or takes the place of a noun. It may refer to the noun mentioned before it or after it.

Now read the following passage and note the words in bold type:—

मी कार्यालयात गेलो व शिपायाला विचारले, “**माझ्याकडे कोणी** आले होते काय?”

तो म्हणाला, “साहेब, आपण तर आताच आलात, अजून **कोणी** आले नाही ; पण काल जे गृहस्थ आले होते, तेच आज येणार आहेत. **ही त्यांची** चिठ्ठी”.

मी म्हणालो, “**ते** जर १ ते १-३० च्या दरम्यान आले तर **तू त्यांना** आत सोडू नकोस”.

“ठिक आहे”, असे तो म्हणाला.

The words in bold type in the above passage are pronouns, e.g. मी, तू, तो, जे, माझ्याकडे, ही, कोण, etc.

There are six kinds of pronouns, viz. : (1) The Personal (पुरुषवाचक), (2) The Demonstrative (दर्शक), (3) The Relative (संबंधी), (4) The Interrogative (प्रश्नार्थक), (5) The Indefinite (अनिश्चित सामान्य) and (6) The Reflexive or the personal indefinite (आत्मवाचक or सामान्य पुरुषवाचक).

All the pronouns with exception of the first and the second person pronouns (मी and तू, respectively) are regularly declined. The Masculine pronouns हा (this) तो (that) are changed to ही and ती in the feminine and to हे and ते in the neuter. All the pronouns have a gender, a number and a case, they have no forms in the vocative case,

We now take up the various kinds of pronouns in order.

(1) The Personal pronouns (पुरुषवाचक सर्वनामे). — These are used for names of persons and represent three persons. The speaker is the first person (प्रथम पुरुष); the person spoken to is the second person (द्वितीय पुरुष) and the person spoken of is third person (तृतीय पुरुष). The forms of the personal pronouns are as follows :—

	(Singular) (एकवचन)	(Plural) (अनेकवचन)
1st person	मी (M. F. N.) (I)	आम्ही (आपण) (M.F.N.) (We)
2nd person	तू (M. F. N.) (Thou, you)	तुम्ही (आपण) (M.F.N.) (You)
3rd person	तो, ती, ते (M. F. N.) (He, She, It)	ते (M.), त्या (F.), ती (N.) (They) (M. F. N.)

It will be seen that the first and the second person pronouns are used in all the genders. The third person pronouns are also used as Demonstrative pronouns—

e.g., ते फूल (That flower), ते लोक (Those people). The inflected forms of the personal pronouns मी, तू, तो, ती and ते are given below:—

#### मी (I) (The first person pronoun.)

	Singular (एकवचन)	Plural (अनेकवचन)
Nom.	मी (I)	आम्ही (We)
Acc.	मला (to me)	आम्हांला, आम्हास (to us)
Instr.	मी (by me), माझ्याशी (with me).	आम्ही (by us), आमच्याशी, आम्हांशी (with us).
Dative	मला (to me)	आम्हांला, आम्हास (to us)
Abl.	माझ्याहून (than me)	आम्हांहून (than us)
Gen.	माझा, झी, झे (my mine)	आमचा, आमची, आमचे (our,ours)
Loc.	माझ्यात (in me)	आम्हांत, आमच्यात (in us)

	तू (Thou-You) (The second person pronoun.)	तुम्ही (You)
Nom.	तू (you, thou)	तुम्ही (You)
Acc.	तुला (to thee, to you)	तुम्हास, तुम्हांला, (to you)
Instr.	तू? (by you), तुझ्याशी (with you).	तुम्ही (by us) तुम्हांशी (with you).
Dative	तुला (to thee, to you)	तुम्हांला, तुम्हास (to you)
Abl.	तुझ्याहून (than you)	तुम्हांहून, तुमच्याहून (then, you)
Gen.	तुझा, तुझी, तुझे (your)	तुमचा, तुमची, तुमचे (your,yours)
Loc.	तुझ्यात (in you)	तुम्हांत, तुमच्यात (in you)

तो (He-M.) (The third person pronouns.)

Nom.	तो (he)	ते (they)
Acc.	त्यास, त्याला (to him)	त्यास, त्यांना (to them)
Instr.	त्याने (by him), त्याच्याशी (with him).	त्यांनी (by them) त्यांच्याशी (with them).
Dative	त्यास, त्याला (to him)	त्यांस त्यांना (to them).
Abl.	त्याहून, त्याच्याहून (than him)	त्यांहून, त्यांच्याहून (than, them).
Gen.	त्याचा, त्याची, त्याचे (his)	त्यांचा, त्यांची, त्यांचे (their, theirs).
Loc.	त्यात, त्याच्यात (in him)	त्यांत त्यांच्यात (in them)
	ती (She-F.) (Third person pronoun)	
	Singular (एकवचन)	Plural (अनेकवचन)
Nom.	ती (she)	त्या (they)
Acc.	ती, तीस, तीला (to her)	त्या, त्यांस, त्यांना (to them)
Instr.	तिने (by her), तिच्याशी (with her.)	त्यांनी (by them) त्यांच्याशी (with them).
Dative	तीस, तिला (to her)	त्यांस, त्यांना (to them).
Abl.	तिच्याहून (than her)	त्यांहून, त्यांच्याहून (then, them).
Gen.	तिचा, तिची, तिचे (her)	त्याचा, त्यांची, त्यांचे (their, theirs).
Loc.	तीत, तिच्यात (in her)	त्यांत, त्यांच्यात (in them)
	ते (It-N.) (Third person pronoun.)	
Nom.	ते (it)	ती (they)
Acc.	त्यास, त्याला (to him)	त्यांस, त्याला, त्यांना (to them)
Instr.	त्याने (by it), तिच्याशी	त्यांनी (by them), त्यांशी त्यांच्याशी (with them).
Dative	त्यास, त्याला (to it)	त्यांस, त्याला, त्यांना (to them).
Abl.	त्याहून (from it, than it)	त्यांहून, त्यांच्याहून (from them, than them).
Gen.	त्याचा, त्याची, त्याचे (its)	त्यांचा, त्यांची, त्यांचे (their, theirs).
Loc.	त्यात (in it)	त्यांत (in them)

As already stated, the post-positions take the place of case endings. We give below the forms of the personal pronouns where some post-positions take the place of case ending :—

#### The first person pronoun

Singular (एकवचन)

मी-माझा

Plural (अनेकवचन)

आम्ही-आमचा



Instr.	माझ्याकडून (by me)	आमच्याकडून (by us)
	माझ्यामुळे (because of me)	आमच्यामुळे (because of us)
	माझ्याबरोबर (with me)	आमच्याबरोबर (with us)
	माझ्याप्रमाणे (like me)	आमच्याप्रमाणे (like us)
Dative	माझ्याकरिता (for me)	आमच्याकरिता (for us)
	माझ्यासाठी (for me)	आमच्यासाठी (for us)
	माझ्याकडे (at me)	आमच्याकडे (at us)
	माझ्याऐवजी (in my place)	आमच्याऐवजी (in our place)
Abl.	माझ्यापेक्षा (than me)	आमच्यापेक्षा (tham us)
	माझ्यापासून (from me)	आमच्यापासून (from us)
	माझ्यानंतर (after me)	आमच्यानंतर (after us)
	माझ्याखेरीज	आमच्याखेरीज
	माझ्यावाचून } (except me)	आमच्यावाचून } (except us)
	माझ्याशिवाय	आमच्याशिवाय
Gen.	माझ्यासंबंधी (concerning me)	आमच्यासंबंधी (concerning us)
	माझ्याविषयी (about me)	आमच्याविषयी (about us)
Loc.	माझ्यामध्ये (in me)	आमच्यामध्ये (in us)
	माझ्यासमोर (in my presence)	आमच्यासमोर (in our presence)
	माझ्याभोवती (around me)	आमच्याभोवती (around us)

The forms of the second person pronouns can similarly be arrived at, *e.g.*,—

तुझ्याकडून (by you)	तुमच्याकडून (by you)
तुझ्यामुळे (because of you)	तुमच्यामुळे (because of you)

As regards the third person pronouns तो, ती, ते the forms तो and ते (N.) after the use of the post-positions are the same for Masculine and Neuter—

त्याच्याकडून (by him) (by it)	त्यांच्याकडून (by them)
त्याच्यापासून (from him)	त्यांच्यापासून (from them)(from it.)

As regards the personal pronouns ती (She) the forms after the suffixing of post-positions would be as under—

Singular (एकवचन)	Plural (अनेकवचन)
तिच्याकडून (by her)	त्यांच्याकडून (by them)

तिच्यासमोर (in her presence)

त्याच्यासमोर (in their presence)

तिच्याभोवती (around her)

त्यांच्याभोवती (around them)

*Use of the Personal pronouns :* (1) The first person मी and आम्ही. — (a) The first person sing. is used when the speaker speaks of himself, e.g., मी पत्र लिहितो, मी जेवणार नाही. (b) The editors of newspapers habitually use the first person plural, e.g., आम्हास असे समजते. (We understand thus) (We are informed); आम्ही असे ऐकतो (we hear thus), (c) A person placed/stationed in a high position may use the first person plural when speaking of himself, e.g., आमचे असे मत आहे की, (I am of opinion that). (d) When we want to express displeasure at the conduct we sometimes speak in the first person plural, e.g., आम्ही नाही तुमच्याशी बोलत (I won't speak with you).

(2) The second person तू, तुम्ही—(a) The second person singular तू is used to address children, inferiors, subordinates, intimate relations, criminals, etc. It is used to address God too, e.g., मुला तू गप्प रहा. (O boy, be quiet) (b) When we address a person we use the second person plural तुम्ही, e.g., तुमचा मला आशीर्वाद असावा. (Let me have your blessings). Person of all other positions may be addressed in the plural e.g., तुमचे वडील मोठे विद्वान होत. (Your father was a highly learned person). (c) आपण is sometimes substituted for तुम्ही, to show more respect towards a person, e.g., It is an honorific use, आपण चहा घेता का? (Do you take tea?) आपण When used in the nominative, stands for 'You and I', e.g., आपण पत्र लिहू या (Let us write a letter).

(3) The third person तो, ती, ते (all singular) ते, त्या, ती (all plural). — The third person plural is used when we speak respectfully of a person, present or absent, e.g., ते फार चांगले गृहस्थ आहेत (He is a thorough gentleman).

*The Demonstrative pronouns (दर्शक सर्वनामे).* — There are two main demonstrative pronouns—(१) हा—this refers to the object that is very near to the speaker. (२) तो—refers to the object at a distance from the speaker. The pronouns हा and तो change to ही and ती in the feminine and to हे and ते in the neuter. Thus we get.

(१) हा मुलगा आहे.	(२) ही मुलगी आहे.	(३) हे घर आहे.
(१) तो मुलगा आहे.	(२) ती मुलगी आहे.	(३) ते घर आहे.
The third demonstrative pronoun is	(१) असा मुलगा	(२) अशी मुलगी (३) असे घर
असा (such), e.g.	(१) असला मुलगा	(२) असली मुलगी (३) असले घर

The forms of the pronouns तो, ती, ते have already been given above. In the case of pronouns हा, ही, हे the सामान्य रूप is ह्या and या in the masculine so that we get the following forms :

	Singular (एकवचन)	Plural (अनेकवचन)
Nom.	हा (this)	हे (this)
Acc.	ह्यास, ह्याला, यास, याला (to this)	ह्यांस, ह्यांला, ह्यांना, यांस, यांना (to these),
Instr.	ह्याने, याने (by this) ह्याच्याशी, याच्याशी (with this)	ह्यांनी, यांनी (by these), ह्यांच्याशी, यांच्याशी (with these),
Dative	Singular (एकवचन) ह्यास, ह्याला, यास, याला (to this)	Plural (अनेकवचन) ह्यांस, ह्यांला, ह्यांना, यांस, यांना. (to these)
Abl.	ह्याहून, ह्याच्याहून, याहून याच्याहून (than this)	ह्यांहून, ह्यांच्याहून, यांहून, यांच्याहून (than, these)
Gen.	ह्याचा, ह्याची, ह्याचे, याचा, याची, याचे (of this)	ह्यांचा, ह्यांची, ह्यांचे, यांचा यांची, यांचे (of these)
Loc.	ह्यात, ह्याच्यात, यात, याच्यात (in this)	ह्यांत, ह्यांच्यात, यांत, यांच्यात, (in these)

It will be seen that या is also used for ह्या. In the case of ही the nominative sing. is ही and the plural is ह्या and या (ही मुलगी-ह्या मुली). In all the other cases the सामान्यरूप is ही in the singular and ह्या and या in the plural, *e.g.*, Dative sing. हिला, Dative plu. ह्यांना, यांना; Abl., sing. हिच्याहून, Abl. Plural ह्यांच्याहून, यांच्याहून; Loc. sing. हिच्यात, Loc. plu. ह्यांत, ह्यांच्यात. In the case of हे (neuter) the forms are the same as those of तो (M) except for the nom. In the nominative case the forms are हे (हे घर) (sing.) and ही (ही घरे) (plu).

(३) हा is often used in apposition to the subject, *e.g.* पुणे हे शहर आहे (Poona is a city); उस्मानपुरा हा औरंगाबाद शहराचा एक भाग आहे (Usmanpura is a part of the city of Aurangabad).

The third demonstrative pronoun असा is adjectival in character. When used as a pronoun, it yields the following forms :—

	Masculine		Feminine	
	Singular	Plural	Singular	Plural
Nom.	असा, असला (such)	असे, असले (such)	अशी, असली	अशा असल्या

Acc.	अशास, अशाला, असल्याला.	अशांला, अशांना, असल्यांना.	अशीस, अशीला, असलीस, असलीला	As in Masculine.
Instr.	अशाने, असल्याने.	अशांनी, असल्यांनी	अशीने, असलीने	
Dative	अशास, अशाला, असल्याला.	अशांस, अशांला, असल्यांना.	अशीस, असीला असलीस,	As in Masculine.
Abl.	अशाहून, असल्याहून	अशांहून, असल्यांहून	अशीहून,	
Gen.	अशाचा-ची-चे असल्याचा-ची-चे	अशांचा-ची-चे असल्यांचा-ची-चे,	असलीला, असलीहून अशीचा-ची-चे असलीचा-ची-चे.	
Loc.	अशात, असल्यात	अशांत, असल्यांत	अशीत, असलीत	

In the neuter gender only the nominative forms differ from those in the masculine. They are असे (sign.), असले (sing.) and अशी, असली in the plural. The rest of the forms are those as in the masculine.

Uses of the Demonstrative pronouns. — (1) The pronoun हा refers to the thing (i) that is present (ii) that is mentioned or (iii) that is just about to be mentioned, e.g., त्यांनी जेव्हा हे पाहिले (When they saw this), हे ध्यानात ठेवा की (Bear in mind that). (2) The pronouns तो and हे refer to persons or things previously mentioned, e.g., वडिलांनी जेव्हा ते ऐकले (When father heard this). (3) Sometimes these pronouns in the masculine and feminine forms are used independently and stand by themselves. In this case they refer to a person or to a human being only, e.g., हा काय करतो आहे? [What is this (boy/man) doing?] ही कोण आहे? [Who is this (girl)?]. (4) The demonstrative pronoun असा express kind, e.g., असा हा मुलगा (This kind of boy!). (5) असा is also used in apposition when the verb has more than one subject. e.g., —

माझा मित्र व त्याची बायको असे दोघे माझ्या घरी आले (Two persons, my friend and his wife, came to my house).

The Relative pronouns (संबंधी सर्वनामे). — The relative pronoun has a relational force and always refers to some other word in the sentence, e.g., — जी इमारत सुंदर दिसते ती चांगली असेलच असे नाही (A building that looks beautiful is not necessarily good).

The following are the relative pronouns :—

जो (Masc.), जी (Fem.), जे (Neuter) all in the singular;

जे (Masc.), ज्या (Fem.), जी (Neuter) all in the plural.

(१) जो मनुष्य प्रामाणिक असतो तो सर्वाना आवडतो (One who is honest is liked by all).

अनुक्रमणिका

- जी माणसे प्रामाणिक असतात ती सर्वांना आवडतात (Honest persons are liked by all).
- (२) जी जाहिरात मी वाचली ची चांगली नव्हती (The advertisement I read, was not good).  
ज्या जाहिराती मी वाचल्या त्या चांगल्या नव्हत्या (The advertisement I read, were not good).
- (३) जे शहर नदीकाठी असते ते समृद्ध असते (A city on the bank of a rivers is prosperous).  
जी शहरे नदीकाठी असतात ती समृद्ध असतात (Cities on the banks of a rivers are prosperous).

Form these examples it will be seen that a demonstrative pronoun follows relative pronoun जो-ती, जी-ती, जे-ते (Singular); जे-ते, ज्या-त्या, जी-ती (Plural).

The relative pronouns जो, जी, जे yield forms as those of तो, ती, ते e.g.,

	Singular		Plural
(१)	जो	जे	जे जी
(२)	ज्यास, ज्याला	ज्यांस, ज्यांना	} Masc. } Neuter
(३)	ज्याचा, ज्याचीज्याचे	ज्यांचा, ज्यांची, ज्यांचे	rest like जो
(१)	जी	ज्या	
(२)	जीस, जीला	ज्यांस, ज्याला ज्यांना	} Feminine
(३)	जिचा, जिचीजिचे	ज्यांचा, ज्यांची, ज्यांचे	

Sometimes the relative pronoun is optionally omitted, e.g., आम्ही सांगतो ते ऐका (Listen to what we say).

In some sentences the relative pronoun is repeated for the sake of emphasis, e.g., जे आम्ही सांगितले ते ते तुम्ही विसरलात (You forgot whatever we told you).

*The Interrogative pronouns* (प्रश्नार्थक सर्वनामे): These are used to form question, e.g. —

कोण आले आहे? (Who has come?) कोणता मुलगा पहिला आला? (which boy stood first?) The following are the Interrogative pronouns :

(1) कोण (who?), (2) कोणता or कोणाचा (which? what one?), (3) कोणी (any one? by whom?), (4) काय (what?), (5) किती, किती एक (how many?).

The inflected forms of these are given below :—

कोण (who)?						
Singular			Plural			
Nom.	कोण (who)		कोण (who)			
Acc.	कोण (who), कोणास (to whom)		कोण (who) कोणांस, कोणाला (to whom)			
Instr.	कोणी (by whom)		कोणी (by whom)			
Dative	कोणास, कोणाला (to whom)		कोणांस, कोणांला (to whom)			
Abl.	कोणाहून, (than whom)		कोणांहून (than whom)			
Gen.	कोणाचा, कोणाची, कोणाचे (whose)		कोणांचे, कोणांच्या, कोणांची (whose)			
Loc.	कोणात (in whom) कोणता (which one)?		कोणांत (in whom)			
	Masculine		Feminine		Neuter	
	Sing.	Plu.	Sing.	Plu.	Sing.	Plu.
Nom.	कोणता	कोणते	कोणती	कोणत्या	कोणते	कोणती
Acc.	”	”	”	”	”	”
Instr.	कोणत्याने	कोणत्यांनी	कोणतीने	कोणत्यांनी	कोणत्याने	कोणत्यांनी
Dative	कोणत्याला	कोणत्यांला कोणत्यांना	कोणतीला	कोणत्यांना कोणत्यांला	कोणत्यास कोणत्याला	कोणत्यांस कोणत्यांला कोणत्यांना
Abl.	कोणत्याहून	कोणत्यांहून	कोणतीहून	कोणत्यांहून	कोणत्याहून	कोणत्यांहून
Gen.	कोणत्याचा -ची-चे.	कोणत्यांचा -ची-चे.	कोणतीचा -ची-चे.	कोणत्यांचा -ची-चे.	कोणत्याचा -ची-चे.	कोणत्यांचा -ची-चे.
Loc.	कोणत्यात	कोणत्यांत	कोणतीत	कोणत्यांत	कोणत्यात	कोणत्यांत
	किती (How many)?			काय (What)?		
	Singular		Plural		Singular	
Nom.	किती	किती			काय	काय

Acc.	कितीस, कितीला	कितींस, कितींना	काय, कशास कशाला.	काय, कशांस, कशांला.
Instr.	कितीने	कितींनी	कशाने, कशाशी	कशांनी, कशांशी
Dative	कितीस, कितीला	कितींस, कितींना	कशास, कशाला	कशांस, कशांला
Abl.	कितीहून	कितींहून	कशाहून	कशांहून
Gen.	कितीचा-ची-चे	कितींचा-ची-चे	कशाचा-ची-चे	कशांचा-ची-चे
Loc.	कितीत	कितींत	कशात	कशांत

(१) The Interrogative कोण refers to persons and things, *e.g.*, तुझे वडील कोण आहेत? (What is your father?) When the subject is not known कोण is used in the neuter, *e.g.*, कोण बोलावते? (Who calls?), (२) कोणता or कोणाचा is used when there is an inquiry of choice, *e.g.*, या गोष्टींपैकी तुला कोणती गोष्ट आवडली? (Which of these stories did you like?), (३) काय is used in relation to things, *e.g.*, त्यांना काय पाहीजे? (What do they want?) काय sometimes stands for the relative pronoun जे *e.g.*, तो काय म्हणेल ते आण (Get him whatever he asks for). It is also used as a particle of interrogative, *e.g.*, आज चांदणे पडेल काय? (Will there be moon-light to-day?)

The indefinite pronouns (अनिश्चित सर्वनामे)—The example of these pronouns are : (१) कोण (someone), (२) कोणी (any one), (३) काय (any thing), (४) कोणता (any one), (५) कैक (many a one), (६) कित्येक (several), (७) काही (some, anything), (८) सर्व, सगळा (all), (९) परस्पर (mutual.)

*Examples :* (१) ही चौकशी कोणाकडेही सोपवा (Entrust this enquiry to any one); (२) येथे कोणी आले होते काय? (Had any one come here?); (३) मला काय वाटेल ते सांगा (Tell me whatever you like); (४) मी कोणता निवडावा? (Which one should I select? (५) मी कैक पाहिले आहेत (I have seen many a people); (६) कित्येक ठार झाले (Several were killed), (७) मला काही खावयास द्या (Give me something to eat); (८) सर्व स्नान करतात (All take their bath), (९) त्यांचे परस्परांवर प्रेम आहे (They love each other).

*The Reflexive Pronouns* (आत्मवाचक सर्वनामे).—The pronoun आपण is an example of this type. This is used for all personal pronouns (Sing. and Plural). It can then be translated as I or myself, we or ourselves you or yourselves, he or himself, etc., *e.g.*, मी आपणास पाहिले (I saw you) The adverbial form स्वतः (One self) is sometimes used for आपण. The forms of आपण and स्वतः are as follows:—

#### आपण

Nom. आपण one-self, yourself,

Acc.	आपल्याला, आपणांस, आपणाला (to oneself, to yourself)
Instr.	आपण (Yourself)
Dat.	आपणांस, आपणांला, आपल्याला (To oneself/yourself)
Abl.	आपणांहून, आपल्याहून (Than oneself/yourself)
Gen.	आपला, आपली, आपले (of oneself/yourself)
Loc.	आपल्यांत, आपणांत (in oneself/yourself)
स्वतः	
Nom.	स्वतः (oneself)
Acc.	स्वतःस, स्वतःला (to oneself)
Instr.	स्वतः (by oneself)
Dative	स्वतःस, स्वतःला (to oneself)
Abl.	स्वतःहून (than one's/ownself)
Gen.	स्वतःचा-ची-चे (of oneself)
Loc.	स्वतःत (in oneself)

‘आपण’ can come in place of ‘आम्ही’ or ‘तुम्ही’, e.g.—

(१) आपण खेळावयास तयार आहोत (I am or we are prepared to play).

(२) आपण सांगा की काम झाले (You just say and the work is done). आपण is the honorific use, alternative to आम्ही (we) or तुम्ही (you). It also means ‘yourself’ but does not have the English sense which is far from honorific.

Now read the following tables :—

Musculine (पुल्लिंग)							
माझा				माझे			
मुलगा				मुलगे			
{	आमचा	}	}	{	आमचे	}	}
	आपला				आपले		
१. हा	तुझा	नोकर	आहे.	२. हे	तुझे	नोकर	आहेत.
	तुमचा				तुमचे		



त्याचा				त्याचे			
तिचा	रुमाल			तिचे	रुमाल		
त्यांचा				त्यांचे			
Feminine (स्त्रिलिंगी)							
माझी				माझ्या			
	मुलगी				मुली		
आमची				आमच्या			
आपली				आपल्या			
१. ही	{ तुझी }	इमारत	} आहे.	२. ह्या	{ तुझ्या }	इमारती	} आहेत.
	तुमची				तुमच्या		
	त्याची				त्याच्या		
	तिची	खुर्ची			तिच्या	खुर्च्या	
	त्यांची				त्यांच्या		
Neuter (नपुंसकलिंगी)							
माझे				माझी			
	घर				घरे		
आमचे				आमची			
आपले				आपली			
१. हे	तुझे	गाणे	आहे.	२. ही	तुझी	गाणी	आहेत.
	तुमचे				तुमची		
	त्याचे				त्याची		
	तिचे	लिंबू			तिची	लिंबे	
	त्यांचे				त्यांची		

### Masculine (पुल्लिंग)

१.	माझ्या	..	मुलाने	..	}	अभ्यास केला.
	आमच्या	..	मुलांनी	..		
	आपल्या	..	मुलाला	..	}	बक्षीस मिळाले.
	तुझ्या	..	मुलांना	..		
	तुमच्या	..	मुलाचा	..	}	पहिला क्रमांक आला.
	आपल्या	..	मुलांचा	..		
	त्याच्या	..	मुलाची	..		
	तिच्या	..		..	}	प्रगती चांगली आहे.
	त्यांच्या	..	मुलांची	..		
	माझ्या	..				
	आमच्या	..	मुलात	..		
	तुझ्या	..		..	}	दोष नाहीत.
	तुमच्या	..	मुलांत			

### Feminine (स्त्रिलिंगी)

२.	माझ्या	..	इमारतीला	..	}	फार खर्च आला.	
	आमच्या	..	इमारतींना	..			
	आपल्या	..	इमारतीने	..	}	थोडी जागा व्यापली.	
	तुझ्या	..	इमारतींनी	..			
	तुमच्या	..	इमारतीपासून	..	}	स्टेशन जवळ आहे.	
	आपल्या	..	इमारतीपासून	..			
	त्याच्या	..	}	इमारतीचा	..	}	पाया (Foundation) भक्कम आहे.
	तिच्या	..			..		
	त्यांच्या	..	इमारतींचा	..			
		..	इमारतींत	..	}	खूप हवा येते.	
	तुझ्या	..	इमारतींत	..			

### Neuter (नपुंसकलिंग)

३.	माझ्या	..	घराला	..	}	कमी खर्च आला.
	आमच्या	..	घरांना	..		
	आपल्या	..	घरामुळे	..	}	लोकांचा फायदा झाला.
	तुझ्या	..	घरांमुळे	..		

तुमच्या	..		घरापासून	..	}	बाजार लांब आहे.	
आपल्या	..		घरांपासून	..			
त्याच्या	..	}		घराचा	..	}	दर्शनी भाग आकर्षक आहे.
तिच्या	..				घराची		
त्यांच्या	..		घरांचा	..	}	गच्ची प्रशस्त आहे.	
			घराची	..			
			घरांची	..			
			घरात	..	}	पुष्कळ माणसे आहेत.	
			घरांत	..			

With the help of these tables we can construct sentences as follows:—

*Masculine.*—(१) हा माझा मुलगा आहे. (२) हे माझे मुलगे आहेत. (३) माझ्या मुलाने अभ्यास केला. (४) माझ्या मुलांनी अभ्यास केला. (५) माझ्या मुलाची प्रगती चांगली आहे. (६) माझ्या मुलांची प्रगती चांगली आहे.

*Feminine.*—(१) ही माझी इमारत आहे. (२) ह्या माझ्या इमारती आहेत. (३) माझ्या इमारतीला फार खर्च आला. (४) माझ्या इमारतींना फार खर्च आला. (५) माझ्या इमारतीत खूप हवा येते. (६) माझ्या इमारतीत खूप हवा येते.

*Neuter.*—(१) हे माझे घर आहे. (२) ही माझी घरे आहेत. (३) माझ्या घरापासून बाजार लांब आहे. (४) माझ्या घरांपासून बाजार लांब आहे. (५) माझ्या घरात पुष्कळ माणसे आहेत. (६) माझ्या घरांत पुष्कळ माणसे आहेत.

All other genitive forms such as त्याच्या, तुमच्या, तिच्या can be substituted for **माझ्या** and similar sentences can be constructed.

From these examples we can arrive at some important conclusions.

1. The moment a noun (in any gender) is inflected the preceding pronoun in the genitive changes its final vowel to या *e.g.*,—

- (१) माझा मुलगा (M.)—माझ्या मुलाला/मुलाने/मुलात.
- (२) तुझी खुर्ची.(F.)—तुझ्या खुर्चीला/खुर्चीपासून/खुर्चीत.
- (३) तिचे घर (N.)—तिच्या घराला/घरापासून/घरात.

2. The rule holds good for nouns in both the numbers e.g.,—

- (१) माझे नोकर (M.)—माझ्या नोकरांना/नोकरांनी/नोकरांचा.  
(२) त्याच्या इमारती—त्याच्या इमारतींना/इमारतींपासून/इमारतींत  
(३) आपली गाणी—आपल्या गाण्यांनी/गाण्यांपासून/गाण्यांत.

3. However, before feminine nouns in the plural only, the preceding pronoun in the genitive changes its final vowel to या e.g.,—

माझी मुलगी —माझ्या मुली.  
त्याची पिशवी—त्याच्या पिशव्या.

**अभ्यास १—** (a) State the Marathi equivalents of the following:—

1. His well; in his well; from his well.
2. These girls; by these girls; from my girls.
3. His letter; in his letter; in my letter.
4. Your songs; by yours songs; of your songs.
5. Her saries; for her saries; of her saries.
6. My question; to my question; in my question.
7. His information; for his information; in my information.
8. Their garden; in their garden; from their garden.

(b) (1) In their pictures. (2) By which train. (3) Their note books. (4) Whose daughter. (5) to whom? (6) We ourselves. (7) The colour of her saries. (8) of what. (9) Than your son. (10) To such a person.

Fill in the gaps with suitable pronouns given at the end of every group:—

- (१) हा-----रस्ता आहे. ही-----पत्नी आहे. हे ----- जेवण आहे. (माझी, माझे, माझ्या, माझा)  
(२) -----रुमाल रेशमी आहे.----- रुमालाचा आकार चौरस आहे.-----  
रुमालाची किंमत एक रुपया आहे. (त्याच्या, त्याचा, त्याचे, त्याची).  
(३) हे ----- पुस्तक आहे.----- पुस्तकाचा विषय चांगला आहे. -----  
पुस्तकाला पंचवीस रुपये पडले. (तिची, तिचे, तिच्या, तिचा).  
(४) हे ----- चित्र आहे. ही ----- चित्रे आहेत.----- चित्राला फार मागणी आहे.  
----- चित्रात काय आहे.? (तुझा, तुझी, तुझे, तुझ्या).  
(५) हा ----- गाव आहे.----- गावात नदी आहे. लोक ----- गावाला भेट

देतात. ----- गावातील सर्व लोक साक्षर आहेत. ----- गावासारखा दुसरा गाव नाही. (आपल्या, आपली, आपला, आपले).

**अभ्यास**— Rewrite the following sentences using suitable forms of pronouns given in the brackets :

*An illustration.*-- (हे) आणि (ते) ओळख कुठली? (ह्यांची) आणि (त्यांची) ओळख कुठली? (१) (तू) (आपण) काम करा. (२) तुम्ही (कोण) गाडीने आलात? (३) मुलाने (मी) निरोप सांगितला. (४) (तू) रात्री काय खाता? (५) (ही) मुली कन्याशाळेत जातात. (६) (तू) शहाणे आहात. (मी) वेडे आहोत. (७) हा (कोण) मुलगा? (८) (मी) (तू) आशीर्वाद पाहिजेत. (९) चाराला (किती) भागले म्हणजे दोन येतील? (१०) (तू) आई देवळात भेटेल.

**अभ्यास**— Translate the following sentences into Marathi :--

(1) Whose fault is this? (2) They give us money and books. (3) This is his own house. (4) What vegetables do you want? (5) This is our information; according to our information, your neighbour is a gentleman. (6) There is no ventilation in these houses. (7) My son gives me a message (8) His wife knows singing. (9) The Welfare of the State is in the hands of our people. (10) The teacher asks you question 'what are your answers?'

[*New words* : A fault—अपराध (M.). दोष; According to—प्रमाणे; A neighbour—शेजारी (M.); Ventilation—हवा; A message— संदेश (M.).]

The Welfare of the State—राज्याचे कल्याण.

## विशेषणविचार (Adjective)

An adjective is a word used with a noun to add something to its meaning, *e.g.*, लहान मुलगा, आळशी नोकर, It thus limits the signification of the noun it qualifies.

Now note the adjectives, in the bold type, in the following paragraph :—

औरंगाबाद येथे एक **गरीब** पण **लहान** कुटुंब होते. यशवंतराव हे. या कुटुंबातील **प्रमुख** गृहस्थ होते. त्यांची पत्नी **प्रेमळ** व **कष्टाळू** होती. स्वतः ते अतिशय **हुशार** व **उद्योगी** होते. त्यांना **तीन** मुले होती. **तिन्ही** मुले **प्रामाणिक**, **आज्ञाधारक** व **अभ्यासू** होती. **मोठा** मुलगा विश्वविद्यालयात शिकत होता. **दुसरा** माध्यमिक विद्यालयात शिकत होता. धाकटा प्राथमिक विद्यालयात शिकत होता. **मोठ्या** मुलाला शिष्यवृत्ती मिळाली व तो उच्च शिक्षणाकरिता परदेशात गेला. कुटुंबातील सर्व माणसे **निस्वार्थी** होती. असे **चांगले** कुटुंब फार क्वचितच दिसते.

[*New words* : शिष्यवृत्ती (F.)—Scholarship; निस्वार्थी (Adj.)—Selfless; क्वचित (Adverb)—rarely.]

The words in bold type in the above paragraph are adjectives :

(1) The words **गरीब** (poor), **लहान** (Small), **हुशार** (clever), **उदार** (noble), **आज्ञाधारक** (obedient), **मोठा** (eldest), **धाकटा** (youngest), are words showing the quality of the nouns they qualify, *e.g.*, **गरीब** कुटुंब (a poor family). Hence, these are called adjectives of quality. (गुण विशेषणे).

(2) The words **एक**, **तीन**, **तिन्ही**, **दुसरा**, **सर्व** are words showing quantity. Hence, these are called adjectives of quantity (संख्याविशेषणे)

(3) The words **हे**, **असे** are derived from pronouns; hence, they are called adjectives derived from pronouns (सार्वनामिक विशेषणे).

We thus get three types of adjectives.

### Adjectives (विशेषणे)

Showing quality (गुणविशेषणे)	Showing quantity (संख्याविशेषणे)	Derived from pronouns (सार्वनामिक विशेषणे)
१	२	३

१. सुखी-दुःखी (Happy-Miserable)	१. Cardinals सात-आठ, (संख्यावाचक) शंभर	१. आम्हा-तुम्हा
२. जड-हलका (Heavy-Light)	२. Ordinals पहिला, पाचवा, (क्रमवाचक) दहावा	२. ह्या-त्या
३. गोड—कडू (Sweet-Bitter)	३. Multiplicative दुप्पट, पाचपट (आवृत्तिवाचक) दसपट	३. असला-तसला
४. शूर—भित्रा (Brave-Coward)	४. Fractional सव्वा, दीड, (अपूर्णांकवाचक) अडीच	४. जितका-तितका
५. ताजा—शिळा (Fresh-Stale)	५. Indefinite थोडा, काही, (अनिश्चित) फार	
६. चांगला—वाईट (Good-Bad)		

Besides these three main types of adjectives, there is one more variety called the धातुसाधित विशेषण (धातुसाधित—derived from or accomplished from roots). These are formed by suffixing. (१) णारा-री-रे, (२) ता-ती-ते and (३) ला-ली-ले to the verbs. The first two denote the present tense and the last the past tense. Examples of each kind are given below :—

- (१) णारा-री-रे—फिरणारा पंखा (a moving fan); फिरणारी खुर्ची (a revolving chair); फिरणारे यंत्र (a moving machine).
- (२) ता-ती-ते—फिरता टांगा (a moving tanga); फिरती गाडी (a mobile van); फिरते विमान (a flying aeroplane.)
- (३) ला-ली-ले—रंगवलेला पडदा (a painted curtain); रंगवलेली भिंत (a painted wall); रंगवलेले घर (a painted house).

(1) *Adjectives of quality*—As a rule an adjective takes the gender, number and the case of the noun it qualifies. Out of the list of adjectives given under (1) in the chart above, only adjective ending in **आ** are inflected, *e.g.*,—

(१) चांगला मुलगा (a good boy);	चांगली मुलगी (a good girl);	चांगले मूल (a good child).
चांगले मुलगे (good boys);	चांगल्या मुली (good girls);	चांगली मूले (good children).
(२) काळा रंग	काळी साडी	काळे मांजर

(a black colour);	(black sari);	(black cats).
काळे रंग	काळ्या साड्या	काळी मांजरे
(black colours);	(black saries);	(black cats).
(३) असा मुलगा	अशी मुलगी	असे मूल
(such a boy);	(such a girl);	(such child).
असे मुलगे	अशा मुली	अशी मुले
(such boys);	(such girls);	(such children).

Please note the change in category No. ३. Here the final letter **सा** changes to **शी** before the feminine singular (अशी मुलगी), to **शी** before the feminine plural (अशा मुली) and to **शी** before the neuter plural (अशी मुले). The adjectives कसा, तसा undergo similar changes.

No adjective of quality except those ending in **आ** changes its form before any noun, Whether inflected or uninflected, e.g.,—

(a) हुशार मुलगा (M.);	हुशार मुलगी (F.);	हुशार मांजर (N.).
(b) हुशार मुलाला (M.);	हुशार मुलीला (F.);	हुशार मांजराला (N.).
(c) हुशार मुलाने (M.);	हुशार मुलीने (F.);	हुशार मांजराने (N.).

Adjective ending in **आ** (e.g. चांगला-ली-ले) change their final **आ** to **या** before any inflected form of a noun, irrespective of its gender, e.g.,—

मोठा, बरा, काळा, पांढरा will change to मोठ्या, बऱ्या, काळ्या, पांढऱ्या before any inflected form of a noun, irrespective of its gender, e.g.,—

१. मोठ्या मुलाला (M.);	मोठ्या मुलीला (F.);	मोठ्या घराला (N.)
२. काळ्या ढगाला (M.);	काळ्या पिशवीला (F.);	काळ्या चित्राला (N.)
३. पांढऱ्या कागदावर (M);	पांढऱ्या साडीवर (F.);	पांढऱ्या फुलावर (N.)

We give below some adjectives. It is not necessary to learn the lists by heart.

*Group (1).*—Adjectives ending in **आ**—उघडा open; बरा fair; काळा black; पांढरा White नवा new; जुना old; गोरा white; हसरा smiling; रडका weeping; वाकडा crooked; ताजा fresh; शिळा



stale; मोटा big; हलका light; चांगला good; निळा blue; हिरवा green; शहाणा wise; पडका dilapidated; फाटका torn; बोलका talkative; कुजका rotten.

As stated earlier, these are adjectives that end in **आ**; there final vowel **आ** changes according to the gender and the number of the nouns they govern, e.g., जुना वाडा (sing.), जुने वाडे (pl. M); जुनी पिशवी (sing.); जुन्या पिशव्या (pl.F.); जुने घर (sing.) जुनी घरे (pl. N.) and to या before any of the inflected forms of a noun, e.g., जुन्या वाड्यात, जुन्या पिशवीतून, जुन्या घरापासून.

*Group (2).—Adjectives formed from nouns :—*

दिन (a day),	दैनिक (daily);	समाज (a society), सामाजिक (social).
मास (a month),	मासिक (monthly);	सप्ताह (a week), साप्ताहिक (Weekly).
वर्ष (a year),	वार्षिक (a annual);	शिक्षण (education), शैक्षणिक (educational).
यंत्र (a machine),	यांत्रिक (mechanical);	जगत (the Word), जागतीक (Wordly).
खर्च (expense),	खर्चिक (extravagant);	उद्योग (industry), औद्योगिक (industrial).
तंत्र (a technique),	तांत्रिक (technical);	
धर्म (a religion),	धार्मिक (religious);	संस्कृती (culture), सांस्कृतिक (cultural).
पक्ष (a fortnight),	पाक्षिक (fortnightly);	प्रसंग (an occasion), प्रासंगिक (occasional).
नीती (morality),	नैतिक (moral);	स्वभाव (nature) स्वाभाविक (natural).
अर्थ (finance),	आर्थिक (financial);	शरीर (a body), शारिरीक (bodily).
काल (time),	कालिक (timely);	कल्पना (imagination), काल्पनिक (imaginary).
भाषा (a language),	भाषिक (linguistic);	अनुभव (experience), अनुभविक (experienced).
लोक (a world),	लौकिक (wordly);	प्रगती (progress), (प्रागतिक) (progressive).
शब्द (a word),	शाब्दिक (wordy, verbal);	इतिहास (history), ऐतिहासिक (historical).
प्रशासन (administration),	प्रशासनिक (administrative);	अलंकार (an ornament), अलंकारिक (ornamental).
मूळ (origin),	मौलिक (original);	परंपरा (a tradition), पारंपारिक (traditional).
बुद्धी (intellect),	बौद्धिक (intellectual);	उपचार (a formality), औपचारिक (formal).
तर्क (logic),	तार्किक (logical);	प्रयोग

(experimental), प्रायोगिक(experimental).

भूगोल (geography), भौगोलिक geographical);

Group (3).—

लोभ (greed),	लोभी (greedy);	इमान (faith), इमानी (faithfull).
ज्ञान (knowledge),	ज्ञानी (learned);	दगड (a stone), दगडी (stony).
दुःख(greed),	दुःखी (greedy);	तक्रार (a complaint), तक्रारी (grudging).
स्वार्थ (selfishness),	स्वार्थी (selfish);	
दोष (greed),	दोषी (greedy);	व्यवहार (practice), व्यवहारी (practical).
गुण (a merit),	गुणी (merited);	पावसाळा (the monsoon), पावसाळी (monsoon, adj.)
हिवाळा (the winter),	हिवाळी (winter, adj.);	अपराध (a crime), अपराधी (criminal).
न्याय (justice,)	न्यायी (just);	पराक्रम (bravery) पराक्रमी (brave).
कपट (deceit),	कपटी (deceitful);	अनुभव (experience), अनुभवी(experienced).
औषध (a medicine),	औषधी (medicinal);	समाधान (satisfaction), समाधानी (satisfied)
आनंद (happiness),	आनंदी (happy)	उपयोग (use), उपयोगी (useful).
संशय (a suspicion),	संशयी (suspicious);	परोपकार (an obligation), परोपकारी(obliging).
विचार (a thought),	विचारी (a thoughtful);	सदाचार (good conduct), सदाचारी (wellbehaved).
विजय (a victory),	विजयी (victorious);	आळस (laziness), आळशी (lazy).
उन्हाळा (the summer),	उन्हाळी (Summer adj.).	

The list can be expanded with the help of names of cities-इंदूर-इंदुरी; नागपूर-नागपुरी-; सातारा-सातारी; पुणे-पुणेरी; कोल्हापूर-कोल्हापुरी; बेळगाव-बेळगावी.

Group (4)—

जात (a caste),	जातीय (communal);	शाळा (a school), शालेय (pertaining to school).
राष्ट्र (a nation)	राष्ट्रीय (national);	विभाग (a division), विभागीय(divisional).
स्वर्ग (heaven)	स्वर्गीय (heavenly);	वैद्यक (a Medicine), वैद्यकीय(medical).
भारत (India),	भारतीय (Indian);	

अनुक्रमणिका

शास्त्र (a science)      शास्त्रीय (scientific).

Group (5)—Miscellaneous :—

- (a) बल(strength)-बलवान(strong); भाग्य(luck)-भाग्यवान (lucky) धन(wealth)-धनवान (wealthy); गुण (a merit)-गुणवान (meritorious); ज्ञान (knowledge)-ज्ञानवान (learned).
- (b) बुद्धी (intellect)-बुद्धिमान (intelligent); कीर्ती (fame)-कीर्तीमान (famous); शक्ती (Strength power)-शक्तीमान (powerful, strong); श्री (goddess of wealth)- श्रीमान (wealthy).
- (c) अभ्यास (study)-अभ्यासू (studious); काम (work)-कामसू (assiduous); विश्वास (faith)-विश्वासू (faithful); गरज (a need)-गरजू (needy).
- (d) कष्ट (pains, labour)-कष्टाळू (painstaking); लाज (shyness)-लाजाळू (shy); कृपा (a favour)- कृपाळू (kind); दया (sympathy)-दयाळू (merciful).
- (e) देवालय (a temple)-देवालयीन (pertaining to a temple); ग्रंथालय (a library)-ग्रंथालयीन (pertaining to a library); दुग्धालय (a dairy)-दुग्धालयीन (pertaining to dairy); कार्यालय (an office-कार्यालयीन (official).
- (f) मल (dirt)-मलकट (dirty); रोग (a disease)-रोगट (diseased); राग (anger)- रागीट (hot-tempered); पोर (a child)-पोरकट (childish); पाणी (water)-पाणचट(waterish).
- (g) पूर्व (the east)-पौर्वात्य (eastern); पश्चिम (the west)-पश्चिमात्य (western); दक्षिण (the south)- दक्षिणात्य (western); दक्षिण (the south)-दक्षिणात्य (southern).
- (h) व्यवस्था (arrangement)-व्यवस्थित (arranged); चित्र (a picture)-चित्रित (pictured); प्रकाश (light)-प्रकाशित (lighted); लज्जा (shame)-लज्जित (a shamed); नियम (a rule)-नियमित (regulated).
- (i) वक्त (time)-वक्तशीर (punctual); प्रमाण (proportion)-प्रमाणशीर (proportionate).
- (j) दंगा (a riot)-दंगेखोर (ritous); चेष्टा (joke)-चेष्टेखोर (jocular); मिजास (fastidiousness)-मिजासखोर (fastidious).
- (k) गर्व (pride)-गर्विष्ठ (proud); प्रेम (love, affection)-प्रेमळ (loving, affectionate); पूजा (a worship)-पूज्य, पूजनीय (deserving worship); वाचन (reading)-वाचनीय (readable).

Group (6).—Antonyms (परस्परविरोधी जोड्या) :-

- |   |   |
|---|---|
| 1. हुशार (clever) : मूढ़ (dunce, dull), मंद (dull). | 18. शुद्ध (pure) : अशुद्ध (impure).     |
| 2. काळा (black) पांढरा (white).                     | 19. स्थिर (steady) : अस्थिर (unsteady). |

3. आद्य } (first) } (last).  
पहिलाप्रथम } शेवटचाअन्तिम }
4. पातळ (thin) : घट्ट, दाट (thick).
5. सम (even) : विषम (odd).
6. वरिष्ठ (senior) : कनिष्ठ (junior).
7. साक्षर (literate) : निरक्षर (illiterate).
8. उंच (tall) : टेँगू (short).
9. रुंद (broad) : अरुंद (narrow).
10. लहान (small, young) : मोठा (big, elder).
11. अशक्त, दुर्बल (weak) : सशक्त (strong).
12. श्रीमंत (rich) : गरीब (poor).
13. उष्ण (hot) : थंड, शीत (cold).
14. सुखरूप, सुंदर (beautiful) : कुखरूप (ugly).
15. अबोल (reserved) : बोलका (talkative).
16. बंद (closed) : उघडा (open).
20. दूरचा (distant) : जवळचा (near).
21. खोल (deep) : उथळ (shallow).
22. गर्विष्ठ (proud) : नम्र (humble, modest).
23. सुपीक (fertile) : नापीक (barren).
24. प्रधान (principal) : गौण (secondary).
25. विजयी (victorious) : पराजित (defeated).
26. उद्योगी (industrious) : आळशी (lazy).
27. कमी (less) : जास्त (more).
28. म्हातारा (old) : तरुण (young).  
जुना (old) : नवा (new).
29. सरळ (straight) : वाकडा (crooked).
30. सद्गुणी (virtuous) : दुर्गुणी (vicious).
31. सदोष (faulty) : निर्दोष (faultless).
32. लांब (long) : आखूड, तोकडा (short).
33. प्राचीन (ancient) old : अर्वाचीन (modern).
34. सनातनी (ancient, old conservation) : आधुनिक (modern).

17. स्वावलंबी (self-dependent) : परावलंबी (dependent on others).

The adjectives, चांगला (M.), चांगली (F.), चांगले (N.), and वाईट (M.F.N.) are used in a very broad sense in Marathi. The different shades of meanings they convey are brought out in the following examples :—

### *Masculine (पुल्लिंगी)*

(१) हा मुलगा **चांगला** आहे—हुशार, (clever), तरतरीत (smart), आज्ञाधारक (obedient), अभ्यासू (studious), प्रामाणिक (honest), सुस्वभावी (good-natured.)

(२) हा रुमाल **चांगला** आहे—स्वच्छ (clean), तलम (superfine), आकर्षक (attractive).

(३) हा देखावा **चांगला** आहे—रमणीय (pleasing), रम्य सुंदर (beautiful), आल्हादकारक, आल्हाददायक (delightful).

(४) हा घोडा **चांगला** आहे—देखणा (handsome), चपळ (active), मजबूत (strong), धष्टपुष्ट (well-built, well-nourished).

(५) हा रोखपाल (cashier) **चांगला** आहे—अनुभवी (experienced), प्रामाणिक (honest), कार्यक्षम (efficient).

### *Feminine (स्त्रिलिंगी)*

(१) ही मुलगी **चांगली** आहे—कष्टाळू (hard-working), कामसू (assiduous), आज्ञाधारक (obedient).

(२) ही जागा **चांगली** आहे—हवेशीर (airy, well ventilated), ऐसपैस (spacious).

(३) ही सुरी **चांगली** आहे—तीक्ष्ण, धारदार (sharp).

(४) ही भाजी **चांगली** आहे—ताजी (fresh), हिरवीगार (all-green), जीवनसत्त्वयुक्त (containing vitamins).

(५) ही आमटी (curry) **चांगली** आहे—रुचकर (tasty), पाचक (digestive), पौष्टिक (nourishing).

### Neuter (नपुंसकलिंगी)

(१) हे उत्तर **चांगले** आहे—योग्य (fit, fitting), समर्पक (befitting), मुद्देसूद (to the point), अर्थपूर्ण (full of meaning), तर्कशुद्ध (logical), सयुक्तिक (appropriate).

(२) हे चांदणे **चांगले** आहे—मनोहर (pleasing, charming), (please see in 'देखावा चांगला आहे').

(३) हे औषध **चांगले** आहे—गुणकारक, गुणकारी, परिणामकारक (effective), रोगनिवारक (remover of the disease), रोगप्रतिबंधक (preventive).

(४) हे दूध **चांगले** आहे—पौष्टिक (nourishing), ताजे (fresh), निर्जंतुक (pasteurized), रुचकर (tasty), निर्भेळ (unadulterated).

(५) हे पाणी **चांगले** आहे—थंड, गार (cold), स्वच्छ (clean), निर्जंतुक (free from bacteria). पाचक (digestive), रुचकर (tasty).

### Masculine (पुल्लिंगी)

(१) तो नोकर **वाईट** आहे—उर्मट, उध्दट (arrogant), मग्रूर (rude), उन्मत्त (rampant), दुर्गुणी, व्यसनी (vicious, addicted), अप्रामाणिक (dishonest), बडबड्या (talkative).

(२) तो कपडा **वाईट** आहे—मळकट (dirty), खरबरीत (rough), जीर्ण (old), फाटका (torn).

(३) तो मुलगा **वाईट** आहे—व्रात्य, चेष्टेखोर (mischievous), लबाड, धूर्त (cunning, shrewd), दुष्ट, दुराचारी (wicked, ill-behaved).

(४) तो घोडा **वाईट** आहे—लुकडा, अशक्त (weakling), निरुपयोगी (useless), रोगट (unhealthy).

(५) तो माणूस **वाईट** आहे—स्वार्थी (selfish), कपटी, विश्वासघातकी (treacherous), अविश्वासू (faithless, untrustworthy).

### Femineine (स्त्रिलिंगी)

(१) ती कादंबरी **वाईट** आहे—अश्लील (indecent), कंटाळवाणी (boring).

(२) ती म्हेस **वाईट** आहे—मारकी, हडकुळी (weakling), भाकड (dry).

(३) ती हवा **वाईट** आहे—रोगट (unhealthy), अपायकारक (harmful), दमट (damp), अत्युष्ण (too hot).

(४) ती इमारत **वाईट** आहे—कोंदट (congested), जुनाट (very old).

(५) ती प्रगती **वाईट** आहे—असमाधानकारक (unsatisfactory), अपूर्ण (incomplete).

### *Neuter* (नपुंसकलिंगी)

(१) ते नाणे **वाईट** आहे—बनावट (counterfeit), खोटे (false), बद्द (not giving the usual ring).

(२) ते दूध **वाईट** आहे—नासके (spoilt), बेचव (tasteless).

(३) ते फूल **वाईट** आहे—सुकलेले, कोमजलेले (faded), अपायकारक (harmful),

(४) ते पाणी **वाईट** आहे—गढूळ (muddy), अपायकारक (harmful), जड (heavy).

(५) ते घर **वाईट** आहे—कोंदट (congested), जुनाट (very old), पडके (dilapidated).

Sometimes an adjective is declined like a noun. In that case it has inflected forms like those of a noun. All adjectives ending in **अ** are declined like masculine nouns ending in **अ**, e.g., **वाईट** (bad).

	Singular	Plural
Nom.	वाईट	वाईट
Acc.	वाइटास, वाइटाला	वाइटांस, वाइटांला, वाइटांना
Instr.	वाइटान, वाइटाशी	वाइटांनी, वाइटांशी
Dative	वाइटास, वाइटाला	वाइटांस, वाइटांला, वाइटांना,
Abl.	वाइटाहून	वाइटांहून,
Gen.	वाइटाचा-ची-चे	वाइटांचा-वाइटांची-वाइटांचे
Loc.	वाइटात	वाइटांत

Adjectives ending in **आ** are declined like घोडा (M.) when they are used in the masculine gender, like नदी (F.) when they are used in the feminine gender and like गाणे (N.) when they are in the neuter gender. Examples of this type are—

(१) चांगल्याची संगत धरा. (Associate with the good or Befriend the good)

(२) वाईटांची संगत धरू नका. (Do not associate with the bad or shun the bad).

(2) *Adjectives showing quantity* (संख्यावाचक विशेषणे). - Out of these the cardinals and ordinals can be inflected when they are used as substantives. They then yield the same forms as other adjectives, mentioned above, e.g. —

- |                       |   |  |
|-----------------------|---|--|
| Examples of cardinals | } | (१) आठांत तीन मिळवा (Add three to eight).                                    |
|                       |   | (२) पंधरातून पाच उणे करा (Subtract five from fifteen).                       |
|                       |   | (३) पाचला तीनाने गुणा (Multiply five by three).                              |
|                       |   | (४) सोळाला चारने भागा (Divide sixteen by four).                              |
| Examples of cardinals | } | (१) दुसऱ्यांपासून खूप शिकण्यासारखे आहे (There is much to learn from others). |
|                       |   | (२) पाचव्याला सातवीत प्रवेश द्या (Admit the fifth to the seventh standard).  |
|                       |   | (३) तिसऱ्याने काम केले (the third did the work).                             |

The सार्वनामिक विशेषणs have been dealt with in the previous chapter. As regards the धातुसाधित विशेषणs, they are inflected like other adjectives ending in आ.

*Uses of adjectives:—*

- (1) When an adjective qualifies two or more nouns, it agrees with the nearest, e.g. मला चांगले विद्यार्थी व विद्यार्थिनी आवडतात (I like good students). (2) When the subject denotes inanimate objects, the predicative adjective, (i.e. the adjective qualifying the predicate) agrees with the last, e.g. त्याचा कोट व टोपी मोठी होती (His coat and cap were big). (3) Sometimes two or more adjectives qualify a single noun., e.g. हे एक जुने आणि उंच झाड आहे. (This is an old and tall trees). (4) The adjective may be used as the object of a transitive verb, e.g. आपण दुसऱ्याचे वाईट चिंतू नये (We should never think ill of others). (5) When there is a comparison between two objects, the adjective is placed after the ablative case (पंचमी) of the noun with which another is compared e.g. पाणी तेलापेक्षा जड असते. (Water is heavier than oil). (6) There are no suffixes in Marathi for comparative and the superlative as there are in Sanskrit. The sentence in the superlative degree could be as follows e.g. (i) तो वर्गातील सर्व मुलांत हुशार आहे (He is the cleverest boy in the class); (ii) धातूंत सोने सर्वात महाग आहे. (Gold is the costliest of all the metals). The following sentence in the comparative degree may be stated thus, e.g. (i) चालण्यापेक्षा धावणे बरे (Running is better than walking); (ii) भारतापेक्षा अमेरिका जास्त श्रीमंत आहे. (America is richer than India).



### अभ्यास १—

Translate the following into Marathi:—

(1) A white handkerchief. (2) A black cap. (3) Good replies. (4) A happy family. (5) An obedient girl. (6) An odd number. (7) Indecent novels. (8) The fifth house. (9) The eleventh house. (10) The seventeenth road. (11) Talkative boys. (12) Smiling faces. (13) The first child, the second daughter, the last child. (14) Indian atmosphere. (15) A violent riot. (16) A fatal blow. (17) A scientific reason. (18) A cultural programme.

[New words:—A riot- दंगल (F.); Violent-हिंसक; fatal-प्राणांतिक; a blow-प्रहार (M.), cultural-सांस्कृतिक].

### अभ्यास २—

Rearrange the words in each group so that they make correct sentence:—

(१) कोणत्याही, नाहीत, द्राक्षे, माणसाला, आंबट, आवडत. (२) फार, असतात, चांगले, महाग, आंबे, व, गोड. (३) आहे, हा, शुक्र, तारा, तेजस्वी. (४) जागतिक, शास्त्रीजींनी, कीर्ती, मिळविली. (५) गर्विष्ठ, होता, हा, अहंकारी, पुरुष, हिटलर, (६) हिंसक, रस्त्यावर, दंगल, सतराव्या, झाली, एका, (७) आहे, आई, प्रेमळ, माझी, फार. (८) तिसऱ्या, आहे, मुख्य, मजल्यावर, कार्यालय. (९) शेवटचा, आहे, आठवड्याचा, रविवार, हा, दिवस. (१०) बक्षीस, पन्नास, मिळाले, मुलीला, पहिल्या, रुपयांचे.

### अभ्यास ३—

Prefix suitable adjectives to the nouns mentioned below:—

(१) ..... गांधी. (२) ..... टिळक. (३) ..... वल्लभभाई पटेल. (४) ..... विनोबाजी. (५) ..... कर्वे. (६) ..... भाऊराव पाटील. (७) ..... रामदास. (८) ..... रमाबाई. (९) ..... नेहरू. (१०) ..... आगरकर. (११) ..... बाबू गेनू.

(Solutions):—महर्षि, हुतात्मा (Martyr), पंडित, संत, कर्मवीर, समाजसुधारक, पंडिता, महात्मा, सरदार, आचार्य, लोकमान्य.

### अभ्यास ४—

Fill in the gaps in the following sentences with suitable adjectives given at the end:—

- (१) ..... घरात माणसे राहतात; ..... घरात माणसे राहात नाहीत.  
 (२) ..... भाजी पौष्टिक असते; ..... भाजी वाईट असते.  
 (३) तो नोकर ..... आहे; ..... नोकरास नोकरीवर ठेवत नाहीत.  
 (४) तो पुस्तक ..... आहे; लोक ..... पुस्तक वाचत नाहीत.  
 (५) माथेरानची हवा ..... आहे; नागपूरची हवा ..... आहे.  
 (६) एक, तीन, पाच हे ..... आकडे आहेत; दोन, चार, सहा हे ..... आकडे आहेत.  
 (७) दुपार हा दिवसाचा ..... भाग आहे; संध्याकाळ हा दिवसाचा ..... आहे.  
 (८) सिंह हा प्राणी ..... आहे; गाय हे ..... जनावर आहे.  
 (९) आरे कॉलनीचे दूध ..... असते; इतर दूध ..... असते.  
 (१०) चहा हे ..... पेय आहे; लस्सी हे ..... पेय आहे.

(शेवटचा, अश्लील, सम, थंड, बेचव, मधला, वाचनीय, प्रामाणिक, रानटी, ताजी, कोंदट, शिळी, अप्रामाणिक, हवेशीर, विषम, चवदार, पाळीव, उष्ण).

#### अभ्यास ५—

Write suitable nouns against each adjective, (Write at least three nouns against each):—

- (१) दैनिक ..... (२) वार्षिक ..... (३) शासकीय ..... (४) मुख्य .....  
 (५) यशस्वी ..... (६) कैलासवासी ..... (७) शैक्षणिक ..... (८) ऐतिहासिक .....  
 (९) वाचनीय ..... (१०) सांस्कृतिक ..... (११) तेजस्वी ..... (१२) प्रामाणिक  
 .....

#### अभ्यास ६—

Fill in the gaps with suitable cardinals and ordinals:—

- (१) गुरुवार हा आठवड्याचा ..... दिवस आहे. (२) मे हा वर्षाचा ..... महिना आहे. (३) कार्यालयाची वेळ ..... ते ..... आहे. (४) नोव्हेंबरच्या ..... तारखेस आपण बालदिन साजरा करतो. (५) माझे वय ..... वर्षे आहे. (६) दर ..... तारखेस पगार मिळतो. (७) आमचे कार्यालय ..... मजल्यावर आहे. (८) डिसेंबरच्या ..... तारखेस नाताळ सुरू होतो. (९) आईवडिलांचे सर्वात ..... मुलावर जास्त प्रेम असते. (१०) माघ हा वर्षाचा ..... महिना आहे.

#### अभ्यास ७—

Give the Marathi rendering of the following:—

(1) On the third road. (2) By the tenth boy. (3) To a blind beggar. (4) Of such girls. (5) To wise men. (6) With the short stick. (7) In the deep well. (8) From the white cow. (9) In the appropriate answer. (10) In an old book. (11) By the straight road. (12) For correct answers. (13) Fifty years ago. (14) For every student. (15) Than clever women.

#### अभ्यास ८—

Translate the following into Marathi:—

(1) He breaks the world record. (2) She is successful at the annual examination. (3) The servant is dishonest and arrogant. (4) The house is airy and spacious. (5) The boy is healthy, meek and self-reliant. (6) This is a pleasant news; hence all like it. (7) This is the first and the last chance. (8) October is the tenth month in a year. (9) Candidate at S. N. 22 stands first. (10) This is an auspicious moment. (11) Bad boys hide their faults. (12) This is an industrial area. (13) Thirty per cent of the people in India are literate. (14) Dry fruits are tasty. (15) He purchases a sharp penknife from the market. (16) There are many selfish men in the world; the selfless ones are few. (17) There are three colleges, eight secondary schools and fifteen primary schools in this city.

[*New words:* A world record- जागतिक उच्चांक; Meek--नम्र; a chance-संधी (F.); S. N. 22--बाविसाव्या क्रमांकाचा; Sharp--तीक्ष्ण; Selfish--स्वार्थी; Selfless--निस्वार्थी.]

भूतकाळ-भाग १—अकर्मक क्रियापदे  
(Past Tense—Part I—Intransitive Verbs)

The past tense is used to express the notion that an act has taken place in time already spent or passed, e.g., वडिलांनी मला गोष्ट सांगितली, (Father told me a story); वसंत मुंबईस गेला (Vasant went to Mumbai).

Now, read the following paragraph and note the verbs in the bold type:—

एकदम जोराचा पाऊस **आला**. मी जवळच्या इमारतीकडे **धावलो**. माझ्याबरोबर माझे मित्र **होते**, तेही **धावले**. इमारतीच्या खाली गर्दी **होती**, म्हणून आम्ही दुसऱ्या इमारतीकडे **धावलो**. इतक्यात माझा एक मित्र **आला**. तोही पावसात **भिजला**. थोड्या वेळाने पाऊस **थांबला**. मी घरी **गेलो**. माझे सर्व मित्र घरी **गेले**. माझा मुलगा शाळेतून **आला**, मुलगी शाळेतून परत **आली**.

The verbs in the bold type in the above paragraph are in the past tense, e.g., **आला** is the past tense of **येणे**; **होते** is the past tense of **असणे**; **गेले** is the past tense of **जाणे**, and so on.

The forms of verbs in the past tense are almost the same in the case of transitive (सकर्मक) and intransitive (अकर्मक) verbs. In the case of intransitive (अकर्मक-without the object) verbs, the verbs agree in number and in gender with the subject, e.g., **मुलगा धावला** (The boy ran); **घड्याळ बंद पडले** (The watch stopped); **मुलगी घरी आली** (The girl came home).

In all these cases the verbs धावला, पडले and आली agree with the subject **मुलगा**, **घड्याळ** and **मुलगी**, respectively, in respect of number, gender and case.

As against this, transitive verbs when used in the past tense agree with the object; and the subject takes up the instrumental case (तृतीया विभक्ती), e.g., **नोकराने रुमाल आणला**, **मुलीने भाजी आणली**, **लिपिकाने पत्र आणले**. The object in this case is uninflected (i.e., having no case ending).

In all these sentences, the verb आणणे is transitive and in the past tense. Therefore, it agrees with the respective objects **रुमाल** (M.), **भाजी** (F.) and **पत्र** (N.), which are uninflected forms of the original nouns.

We first take up intransitive verbs in the past tense. All the forms of the verbs बसणे in the past tense are given below:—

### बसणे (to sit)

	<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person	मी बसलो (I sat) (M.)	आम्ही बसलो आपण बसलो
(प्रथमपुरुष)	मी बसले (I sat) (F.)	(We sat) (M. and F.) तुम्ही बसला/बसलात
Second Person	तू बसलास (You sat) (M.)	आपण बसला/बसलात (You sat) (M. and F.)
(द्वितीयपुरुष)	तू बसलीस (You sat) (F.)	
Third person	1. तो बसला (He sat) (M.)	ते बसले (M.)
(तृतीयपुरुष)	2. ती बसली (She sat) (F.)	त्या बसल्या (F.) } (They sat)
	3. ते बसले (It sat) (N.)	ती बसली (N.)

The following substantives may be substituted in place of तो (Sing.) and ते (Plu.)--both Masculine:—

1. Singular—मुलगा, पुरुष, नोकर, कवी, धोबी, मित्र—बसला
  2. Plural—मुलगे, पुरुष, नोकर, कवी, धोबी, मित्र—बसले
- } (All Masculine)

The following substantives may be substituted in place of ती (Sing.) and त्या (Plu.)—both Feminine:—

1. Singular—मुलगी, स्त्री, बहिण, कवयित्री, धोबीण, मैत्रीण—बसली
  2. Plural—मुली, स्त्रिया, बहिणी, कवयित्री, धोबिणी, मैत्रीणी—बसल्या
- } (All Feminine)

The following substantives may be substituted in place of ते (Sing.) and ती (Plu.)—both Neuter:—

1. Singular—मूल, मांजर, गाढव—बसले
  2. Plural—मुले, मांजरे, गाढवे—बसली
- } (All Neuter)

In addition to the verbs listed in the Chapter on the present tense, we give below some additional verbs:—

- |                                       |                                      |
|---------------------------------------|--------------------------------------|
| 1. हालणे (to move).                   | 13. ऋणी असणे (to be obliged).        |
| 2. माहित असणे (to know).              | 14. चमकणे (to shine, to flash).      |
| 3. नापास होणे (to fail).              | 15. गरजणे (to thunder).              |
| 4. बरे होणे (to recoverFrom illness). | 16. मरणे (to die).                   |
| 5. भिजणे (to be wet).                 | 17. रुजू होणे (to join duty).        |
| 6. जळणे (to burn).                    | 18. परत रुजू होणे (to resume duty).  |
| 7. दमणे (to be tired).                | 19. हाती असणे (to rest with).        |
| 8. चढणे (to climb).                   | 20. भूक लागणे (to be hungry).        |
| 9. पोहोचणे (to reach).                | 21. तहान लागणे (to be thirsty).      |
| 10. उगवणे (to rise).                  | 22. पाऊस पडणे (to rain).             |
| 11. मावळणे (to set).                  | 23. आश्चर्य वाटणे (to be surprised). |
| 12. खोकणे (to cough).                 | 24. ओकणे (to vomit).                 |

(1) The following intransitive verbs assume irregular forms in the past tense:—

(१) पळ—पळालो. (२) निघ—निघालो. (३) जा—गेलो. (४) ये—आलो. (५) मर—मेलो. (६) हो—झालो. (७) उड—उडाला. (८) राह—राहिलो.

(2) The following verbs, though transitive, yield forms on the lines of the intransitive verbs, *i.e.*, they agree with the subject and not with the object as per rule mentioned above *e.g.*,:—

(१) पिणे—प्या—प्यालो. (२) भिणे—भ्या—भ्यालो. (३) म्हणणे—म्हणा—म्हणालो. (४) विसरणे—विसरलो. (५) शिकणे—शिकलो. (६) जेवणे—जेवलो. (७) बोलणे—बोललो. (८) मिळणे—मिळलो. (९) गळणे—गळालो. (१०) चावणे—चावलो.

Example of the first four verbs in (२) above are given below:—

(M.)	(F.)	(N.)
(१) मुलगा चहा प्याला,	मुलगा कॉफी प्याला,	मुलगा दूध प्याला.
(M.)	(F.)	(N.)
(२) मुलगी वाघाला भ्याली,	मुलगी वाघिणीला भ्याली,	मुलगी डुकराला भ्याली.
(M.)	(F.)	(N.)
(३) वडील श्लोक म्हणाले,	वडील गीता म्हणाले,	वडील सूत्र म्हणाले.
(M.)	(F.)	(N.)
(४) लिपिक आदेश विसरला,	लिपिक टिप्पणी विसरला,	लिपिक पत्र विसरला.

In all these sentences the verb though transitive, agrees with the subject and not with the object.

The forms of the verb होणे (to become) in the past tense are given below :—

	<i>Singular</i>		<i>Plural</i>	
Firstperson	मी झालो	(M.)	आम्ही झालो	(M.F.)
	मी झाले	}	आपण झालो	}
	(I became)		(We became)	
Secondperson	तू झालास	(M.)	तुम्ही झाला/झालात	
	तू झालीस	(F.)	आपण झाला/झालात	}
	(You became)		(You became)	(M.F.)
Thirdperson	तो झाला	(M.)	ते झाले	(M.)
	(He became)			
	ती झाली	(F.)	त्या झाल्या	(F.)
	(She became)	}		}
	ते झाले	(N.)	ती झाली	(N.)
	(It became)			(They became)

The forms of the verb असणे (to be) in the past tense are given below :—

*Singular* *Plural*

First person	मी होतो (M.)	आम्ही होतो		
	मी होते (F.)	} आपण होतो	}	(M.F.)
	(I was)	(We were)		
Second person	तू होतास (M.)	तुम्ही होता/होतात		
	तू होतीस (F.)	} आपण होता/होतात	}	(M.F.)
	(You were)	(You were)		
Third person	तो होता (M.)	ते होते (M.)		
	(He was)			
	ती होती (F.)	त्या होत्या (F.)		
	(She was)	} (They were)	}	
	ते होते (N.)	ती होती (N.)		
	(It was)			

### अभ्यास १—

Fill in the gaps with the past tense forms of verbs shown at the end of each of the following sentences:—

(१) मी सकाळी सहा वाजता (उठणे). (२) काल आम्ही घरी (बसणे). (३) तू पावसात (भिजणे). (४) तुम्ही मुंबईत खूप (फिरणे). (५) तो लिपिकावर फार (रागावणे). (६) ते फार (भांडणे). (७) ती मुलगी झाडावर (चढणे). (८) स्त्रिया महिला मंडळात (जाणे). (९) माझ्या पायाला उंदीर (चावणे). (१०) आम्ही खूप (खेळणे) व (दमणे). (११) रमेश माझ्या घरी (येणे). (१२) पत्नी मला (म्हणणे). (१३) मी घरात (जाणे). (१४) जेवण तयार (होणे) काय? (१५) आमच्यावर खूप संकटे (येणे).

### अभ्यास २—

Give the corresponding past tense forms of the following present tense forms:—

आहेत, भांडतोस, पळतो, पडतात, घाबरतात, भटकते, मरतेस, पिते, थुंकता, फिरतो.

### अभ्यास ३—

Translate the following sentences into Marathi:—



(1) We went home at 5 o'clock yesterday. (2) The son quarrelled with his father. (3) The officer came to the office and was angry with the peon. (4) He drank tea in the morning. (5) She walked in the rain. (6) My daughter said, "A rat bit my foot". (7) My friends played cards in my house. (8) People ran to the nearest building. (9) Children started from the school and reached their home in time. (10) We were afraid of darkness. (11) Five men, three women and two children died in the fire. (12) My friend came to me in the morning. (13) People were angry with the authorities. (14) The whole nation was surprised. (15) It rained heavily yesterday morning.

[*New words:* in the rain—पावसात; cards—पत्ते; was surprised—आश्चर्यचकित झाले; with the authorities—अधिकाऱ्यांवर; it rained—पाऊस पडला].

भूतकाळ-भाग २—सकर्मक क्रियापदे  
(*Past Tense—Part II—Transitive Verbs*)

In this Part the forms of transitive verbs in the past tense will be dealt with. Now read the following sets of sentences:—

<i>Present Tense</i>	<i>Past Tense</i>
१. लिपिक मसुदा (M.) लिहितो.	१. लिपिकाने मसुदा (M.) लिहिला.
२. लिपिक मसुदे (M.) लिहितो.	२. लिपिकाने मसुदे (M.) लिहिले.
३. लिपिक मसुदा (M.) लिहितात.	३. लिपिकांनी मसुदा (M.) लिहिला.
४. लिपिक मसुदे (M.) लिहितात.	४. लिपिकांनी मसुदे (M.) लिहिले.

In these sentences the object मसुदा is in the masculine gender; in the past tense the verbs लिहिला, etc., agree with the number, gender and the case of the object, viz., मसुदा, e.g., मसुदे लिहिले, मसुदा लिहिला. The subject लिपिक is changed to the instrumental case लिपिकाने or लिपिकांनी according to number in the original sentence.

Now read the following sentences:—

१. मुलगी भाजी(F.) आणते.	१. मुलीने भाजी (F.) आणली.
२. मुलगी भाज्या(F.) आणते.	२. मुलीने भाज्या(F.) आणल्या.
३. मुली भाजी(F.) आणतात.	३. मुलींनी भाजी(F.) आणली.
४. मुली भाज्या(F.) आणतात.	४. मुलींनी भाज्या(F.) आणल्या.

In these sentences the object भाजी is in the feminine gender. The verbs आणली, आणल्या in the past tense, etc., agree with the objects भाजी and भाज्या respectively. The subjects मुलगी, मुली are changed to their respective instrumentals, viz., मुलीने, मुलींनी.

Now read the following sentences:—

१. नोकर पत्र (N.) टाकतो.	१. नोकराने पत्रे (N.) टाकले.
२. नोकर पत्रे (N.) टाकतो.	२. नोकराने पत्रे (N.) टाकली.
३. नोकर पत्र (N.) टाकतात.	३. नोकरांनी पत्र (N.) टाकले.
४. नोकर पत्रे (N.) टाकतात.	४. नोकरांनी पत्रे (N.) टाकली.

In these sentences the object पत्र is in the neuter gender. The verbs टाकले, टाकली in the past tense, etc., agree with the objects पत्र and पत्रे respectively. The subjects नोकर (sing.) and नोकर (Pl.) are changed to their instrumental forms नोकराने and नोकरांनी respectively.

We give below some additional transitive verbs:—

- |  |                                       |
|--|---------------------------------------|
| (१) मुक्त करणे (to discharge, to relieve). | (१) कृपा करणे (to favour).            |
| (३) तक्रार करणे (to complain).             | (४) त्रास देणे (to trouble).          |
| (५) तयार करणे (to prepare).                | (६) दूर करणे (to redress).            |
| (७) निलंबित ठेवणे (to suspend).            | (८) आग्रह धरणे (to insist on).        |
| (९) प्रतिज्ञा करणे (to pledge).            | (१०) निश्चय करणे (to resolve).        |
| (११) मेळ घालणे (to reconcile).             | (१२) नजरेस आणणे (to bring to notice). |

We can, with the help of these data, arrive at some generalizations. In the case of a transitive verb used in the past tense: (1) the verb agrees with the object in gender and in number, (2) the subject is changed to its instrumental case, (case endings ने and नी) singular number or plural number, as the case may be.

This generalization holds good when the object is un-inflected (अप्रत्ययी कर्म). But if the object is used in its inflected form, *i.e.*, when it is used with a case-ending (सप्रत्ययी कर्म) the verb in the past tense is used in the *third person singular* and in the *neuter gender*, irrespective of the number (singular or plural) of the subject and of the object, *e.g.*,:—

<i>Present</i>	<i>Past</i>
१. दुर्जन सज्जनाला फसवतो.	१. दुर्जनाने सज्जनाला फसवले.
२. दुर्जन सज्जनांना फसवतो.	२. दुर्जनाने सज्जनांना फसवले.
३. दुर्जन सज्जनाला फसवतात.	३. दुर्जनांनी सज्जनाला फसवले.
४. दुर्जन सज्जनांना फसवतात.	४. दुर्जनांनी सज्जनांना फसवले.

Some additional sentences of this kind are given below :—

<i>Present</i>	<i>Past</i>
१. वडील मुलाला बोलावतात.	१. वडिलांनी मुलाला बोलावले.

- |                          |                             |
|--------------------------|-----------------------------|
| २. शिपाई चोराला पकडतो.   | २. शिपायाने चोराला पकडले.   |
| ३. शिपाई चोराला पकडतात.  | ३. शिपायांनी चोराला पकडले.  |
| ४. शिपाई चोरांना पकडतात. | ४. शिपायांनी चोरांना पकडले. |

The following transitive verbs assume irregular forms in the past tense, *e.g.* :—

(१) घेणे-घेतला. (२) धुणे-धुतला. (३) देणे-दिला. (४) म्हणणे-म्हटला. (५) खाणे-खाल्ला. (६) बघणे-बघितला. (७) मागणे-मागितला. (८) सांगणे-सांगितला. (९) करणे-केला. (१०) पाहणे-पाहिला. (११) वाहणे-वाहिला. (१२) गाणे-गायला. (१३) इच्छिणे (wish)-इच्छिला.

This rule of changing the subject to its instrumental case is not applicable to the personal pronouns मी, आम्ही, तू, तुम्ही. These retain the same form in the instrumental case (The old instrumental forms म्या for मी and त्वा for तू are very rarely used), *e.g.* :—

<i>Present</i>	<i>Past</i>
१. मी आंबा खातो/खाते.	१. मी आंबा खाल्ला/मी आंबे खाल्ले.
२. आम्ही काम/कामे करता.	२. आम्ही काम केले/आम्ही कामे केली.
३. तू पत्र/पत्रे लिहितोस.	३. तू पत्र लिहिलेस/तू पत्रे लिहिलीस.
४. तुम्ही बातमी/बातम्या सांगतात.	४. तुम्ही बातमी सांगितली/सांगितलीत. तुम्ही बातम्या सांगितल्या/सांगितल्यात.

The rule of changing the subject to the instrumental case is also not applicable in the case of transitive verbs आवडणे, वाटणे :—

<i>Present</i>	<i>Past</i>
१. मला आंबा आवडतो; मला आंबे आवडतात.	१. मला आंबा आवडला; मला आंबे आवडले.
२. मला असे वाटते.	२. मला असे वाटले.
३. तुला भीती वाटते.	३. तुला भीती वाटली.

The following sentences will give an idea as to how sentences are converted from the present tense to the past *vice versa* :—

*Present*

*Past*

१. राजा युध्द करतो.
२. राजा युध्दे करतो.
३. राजे युध्द करतात.
४. राजे युध्दे करतात.

१. राजाने युध्द केले.
२. राजाने युध्दे केली.
३. राजांनी युध्द केले.
४. राजांनी युध्दे केली.

### Additional Sentences

#### Present

१. मुलगा दात घासतो-मूल दात घासते.
२. मुले दात घासतात.
३. भिकारी पेटी वाजवतो.
४. भिकारी पेटी वाजवतात.
५. लिपिक टिप्पणी लिहितात.
६. लिपिक टिप्पणी लिहितो.
७. आम्ही चित्रपट पाहतो.
८. तुम्ही कपडे धुता.
९. तो काम करतो.
१०. ती निरोप सांगते.

#### Past

१. मुलाने दात घासले.
२. मुलांनी दात घासले.
३. भिकाऱ्याने पेटी वाजवली.
४. भिकाऱ्यांनी पेटी वाजवली.
५. लिपिकांनी टिप्पणी लिहिली.
६. लिपिकाने टिप्पणी लिहिली.
७. आम्ही चित्रपट पाहिले.
८. तुम्ही कपडे धुतले.
९. त्याने काम केले.
१०. तिने निरोप सांगितला.

### अभ्यास १—

Construct sentences (as many as you can) with the help of the words given in brackets, using the verb in the past tense:—

(१) (भिकारी) (भीक) (माग). (२) (सचिव) (काम) (सांग). (३) (तो) (स्थळ) (पाह). (४) (वडील) (कपडे) (बदल). (५) (ती) (रजा) (घे). (६) (अधिकारी) (चर्चा) (कर). (७) (ते) (बातमी) (ऐक). (८) (लोक) (टाळी) (वाजव). (९) (अधीक्षक) (हाक) (मार). (१०) (सचिव) (मसुदा) (तपास).

### अभ्यास २—

Fill in the gap in the following sentences by means of suitable nouns given at the end:—

(१) गाढवाने—मारली. (२) गाढवांनी—मारल्या. (३) निदेशकांनी—दाखवली. (४) निदेशकांनी—दाखवल्या. (५) मी—विकत घेतला. (६) मी—विकत घेतले. (७) तिने—विकली. (८) तिने—विकल्या. (९)

सचिवांनी-विचारला. (१०) सचिवांनी-विचारले. (११) तू-केलास. (१२) तू-केलेस. (१३) तुम्ही-काढले. (१४) तुम्ही-काढलीत. (१५) नाटककारांनी-लिहिले. (१६) नाटककारांनी-लिहिली.

(Answers: नाटके, प्रश्न, गृहपाठ, भाज्या, लाथा, वही, घोडे, नाटक, भाजी, लाथ, घोडा, चित्र, वह्या, चित्रे.)

### अभ्यास ३-

Complete the following sentences by using suitable subjects and objects:—

(१) ..... बांधले. (२) ..... प्याला. (३) ..... पकडले. (४) ..... दिले. (५) ..... आणलेस. (६) ..... घेतलीत. (७) ..... शिवले. (८) ..... केली. (९) ..... बोलावले. (१०) ..... मारले.

### अभ्यास ४-

Translate the following sentences into Marathi:—

(1) The cat killed a mouse; cats killed mice. (2) He wrote a letter and posted it. (3) She brought books and vegetables. (4) The teacher asked a few questions. (5) First, I ate the apple and then drank the milk. (6) He shut the door and opened the window. (7) The Chief Minister made a statement in the Assembly. (8) The merchant sold sugar in the blackmarket. (9) We did our work and the superintendent examined it. (10) The students saw the Ajanta Caves. (11) I gave my wife fifty rupees and she bought a new saree. (12) The novelist wrote two novels and published them.

[New words: a mouse-उंदीर (M.); to post-पोस्टाच्या पेटीत टाकणे; an apple-सफरचंद (N.); a statement-निवेदन (N.); in the blackmarket-काळ्याबाजारात; students-विद्यार्थी; to publish-प्रसिध्द करणे.]

### अभ्यास ५-

Rewrite the following passages using the verbs in the past tense:—

खालील उताऱ्यातील क्रियापदांची भूतकाळी रूपे वापरून उतारे पुन्हा लिहा:—

(१) रमेश माझा मित्र आहे. तो माझ्या घरी येतो. मी दार उघडतो व त्याला काही प्रश्न विचारतो. तो कार्यालयातून घरी येतो, कपडे बदलतो, हातपाय धुतो, फराळ करतो, चहा पितो व वर्तमानपत्र वाचतो. त्याची पत्नी कापडाच्या दुकानात जाते व सुंदर पातळ पाहते.

(२) कुंभार-मडकी करतो. सुतार खुर्ची बनवतो. धोबी कपडे धुतो. कोळी मासे पकडतो. चिकित्सक औषध देतो. गाय दूध देते. वाणी साखर विकतो.

(३) एक कोल्हा आहे. त्याला भूक लागते. तो अरण्यात जातो. खूप फिरतो. बऱ्याच वेळाने तो एक द्राक्षाचा वेल पाहतो. एक उडी मारतो. पुष्कळ उड्या मारतो. निराश होतो. परत जातो.

(४) एक गृहस्थ आहे. तो मुंबईला येतो. मित्राकडे उतरतो. दोघे प्रेक्षणीय स्थळे पाहावयास निघतात. मंत्रालयापाशी येतात. मंत्रालयातील भव्य इमारत पाहतात.

### भविष्यकाल (Future Tense)

The future tense is used to express the sense of futurity. It is used of an act that has still to take place, e.g., **उद्या पाऊस पडेल** (It will rain tomorrow); मी उद्या आपल्याला भेटेन (I shall see you tomorrow); लोक प्रार्थना करतील (People will pray).

Now read the following paragraph:—

गुरुजी म्हणाले, “जरा वेळाने आकाशात ढग **जमतील**, काळोख **होईल**, जोराचा पाऊस **पडेल**. आपण सर्व वर्गातच **बसू**. तुम्ही बाहेर कसे **जाल**? मी तुम्हाला गोष्टी **सांगेन**; नंतर तुम्ही प्रत्येकजण एकेक गोष्ट **सांगाल** काय?” राम म्हणाला, “गुरुजी, मी एक गोष्ट **सांगेन**. माझे मित्र पण एक एक गोष्ट **सांगतील**”. “ठीक आहे”, गुरुजी म्हणाले, “पाऊस थांबेपर्यंत आपण वर्गातच **बसू**; तोपर्यंत गोष्टी **सांगू**”.

The verbs in the bold type in the above passages are in the future tense, e.g., **बसू** (from बसणे); **होईल** (from होणे); **पडेल** (from पडणे); **जाल** (from जाणे) etc.

Before the regular forms of verbs are given, it should be noted that there are types of conjugated forms in the future tense.

(1) For intransitive verbs not included in category (3) below, e.g., बसणे, धावणे, निजणे, नाचणे, उठणे, पडणे, रडणे, हसणे, भांडणे, रागावणे etc.

(2) For Transitive verbs not included in category (3) below, e.g., फेकणे, करणे, आणणे, पाठवणे, लिहिणे, विकणे, दाखवणे, पाहणे, टाळणे (to avoid), फसवणे, लपवणे (to hide) etc.

(3) As for the verbs ending in आ, ई, ऊ, ए and ओ (both transitive and intransitive) i.e., ending in vowels, they yield forms similar to those in category (2) above, Verbs of this type are given below:—

जा (जाणे) (Int.)		धु (धुणे) (Tr.)	ending in उ
खा (खाणे) (Tr.)	} ending in आ	ये (येणे) (Int.)	
गा (गाणे) (Tr.)		दे (देणे) (Tr.)	} ending in ए
पि (पिणे) (Tr.)	} ending in इ	घे (घेणे) (Tr.)	
भि (भिणे) (Tr.)		हो (होणे) (Int.)	ending in ओ

First we take up the forms of verbs in category (1) i.e., intransitive verbs.



### Future Tense (भविष्यकाल) बसणे

	<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person	मी बसेन (M.F.) (I shall sit)	आम्ही/आपण बसू (M.F.) (We shall sit)
Second person	तू बसशील (M.F.) (You will sit)	तुम्ही/आपण बसाल (M.F.) (You will sit)
Third person	तो बसेल (M.F.) (He will sit) ती बसेल (F.) (She will sit.) ते बसेल (N.) (It will sit.)	ते बसतील (M.) (They will sit) त्या बसतील (F.) (They will sit) ती बसतील (N.) (They will sit)

Verbs mentioned in this category will yield similar forms e.g., मी धावेन (I shall run); तो धावेल (He will run); मी भांडेन (I shall quarrel); तो भांडेल (He will quarrel).

Now we take up category (2): Transitive verbs (सकर्मक क्रियापदे)

### Future Tense (भविष्यकाल) वाचणे

	<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person (प्रथम पुरुष)	मी वाचीन (M.F.) (I shall read.)	आम्ही/आपण वाचू (M.F.) (We shall read)
Second person (द्वितीय पुरुष)	तू वाचशील (M.F.) (You will read)	तुम्ही/आपण वाचाल (M.F.) (You will read)
Third person (तृतीय पुरुष)	तो वाचील (M.) (He will read) ती वाचील (F.) (She will read) ते वाचील (N.) (It will read)	ते वाचतील (M.) (They will read) त्या वाचतील (F.) (They will read) ती वाचतील (N.) (They will read)

Verbs mentioned in this category will yield forms on the lines mentioned above, *e.g.*, मी आणीन (I shall bring); तो आणील (He will bring); मी करीन (I shall do); तो करील (He will do).

Verbs mentioned in the third category, *i.e.*, जाणे, खाणे etc. yield forms like those in the second category *e.g.*, मी जाईन, आम्ही जाऊ. There is, however, one change in the second person plural in respect of verbs ending in इ, उ, ए and ओ; such forms are given below:—

पी-प्याल (You will drink)	दे-द्याल (You will give)
भि-भ्याल (You will be afraid)	घे-घ्याल (You will take)
धु-धुवाल (You will wash)	हो-व्हाल (You will become)
ये-याल (You will come)	गा-गाल (You will sing)

We give below the forms of पी (पिणे) and धु (धुणे) in the future tense.

### धुणे (to wash)

	<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person	मी धुईन (I shall wash).	आम्ही/आपण धुऊ (We shall wash).
Second person	तू धुशील (You will wash.)	तुम्ही/आपण धुवाल (You will wash).
Third person	तो/ती/ते धुवील (He/She/It will wash). (M.F.N.)	ते/त्या/ती धुतील (They will wash). (M.F.N.)

### पिणे (to drink)

First person	मी पिईन (M.F.) (I shall drink).	आम्ही/आपण पिऊ (M.F.) (We shall drink).
Second person	तू पिशील (M.F.) (You will drink).	तुम्ही/आपण प्याल (M.F.) (You will drink).
Third person	तो/ती/ते पिईल (He/She/It will drink). (M.F.N.)	ते/त्या/ती पितील (They will drink). (M.F.N.)

The verbs सांगणे (to tell) and the verb मागणे (to ask for)—both transitive—yield both the forms in the first person and in the third person sing., *e.g.*, सांगेन-सांगीन, सांगेल-सांगील, मागेन-मागीन, मागेल-मागील. The verbs थुंकणे (to spit), जेवणे (to dine), नेसणे (to wear), चुकणे (to miss), समजणे (to understand), स्मरणे (to remember), शिकणे (to learn), विसरणे (to forget) yield forms like the intransitive verb बसणे.

(1) We use the future tense wherever we employ the words 'should' and 'would' in English *e.g.*, (१) त्याला कोण हसेल? (Who would laugh at him?). (२) तू जाशील अशी आमची खात्री होती. (We were certain that you would go); तू जाणार अशी आमची खात्री होती. (We were certain that you will go).

(2) It is used in the first clause of the conditional sentence *e.g.*, आंधळ्याला मदत कराल किंवा पैसे द्याल तर फार बरे होईल (It would be better if you would help the blind).

(3) We sometimes use the future tense where we use the present tense in English *e.g.*, तुला आवडेल/वाटेल तसे कर (Do as you like or as you please).

(4) The future tense is used to express the possibility as is expressed by the auxiliary verb 'may' *e.g.*, मला कोणीतरी भेटेल/दिसेल (Someone may meet me).

## अभ्यास १

Fill in the gaps in the following sentences by using the future tense of the verbs given in brackets:—

(१) तुम्ही इकडे लक्ष (दे) काय? (२) परवा परीक्षा (संप). (३) तो उद्या नागपूरला (जा) व भावाकडे (उतर). (४) उद्या या वेळेस आम्ही घरीच (अस). (५) भिकाऱ्याला पाहून मी सुखी कसा (हो)? (६) गरिबाला औषध (दे) तर बरे (हो). (७) तुम्ही परवानगी (दे) तर मी (ये). (८) जर तो (ये) तर सामान घेऊन (जा). (९) अन्न नसेल तर लोक काय (कर)? (१०) व्यापारी नुकसान का (सोस)? (११) तुम्ही (सांग) तसे ते (वाग). (१२) मी गेलो तर (जा). (१३) तुम्ही (बस) तर मी (बस).

## अभ्यास २

Change the verbs in the following sentences in the future tense and effect consequential changes:—

(१) म्हास लाथ मारते. (२) शिंप्याने कपडे शिवले. (३) तुम्ही काय खात? (४) ही गोष्ट तुम्हाला माहीत होईल. (५) मी आंबा खाल्ला. (६) रात्र झाली; आता आपण झोपतो. (७) आम्ही पत्र लिहिले. (८) पक्षी आकाशात उडाले. (९) कोळ्यांनी मासे पकडले. (१०) तिने प्रश्न विचारले. (११) आम्ही रात्री अभ्यास

करतो. (१२) आम्ही संध्याकाळी सहा वाजता घरी येतो, हातपाय धुतो, कपडे बदलतो, चहा पितो व वर्तमानपत्र वाचतो (१३) ते सकाळी उठले व खोलीतच बसले. (१४) तू म्हणतोस तसे मी करतो. (१५) हुशार मुले परीक्षेत उत्तीर्ण होतात व शिष्यवृत्ती मिळवितात.

### अभ्यास ३

Construct suitable sentences, using the following verbs:—

(१) लिहू, (२) जातील, (३) बिघडेल, (४) देईल, (५) येतील, (६) भांडाल, (७) सांगेन, (८) होशील, (९) असेल, (१०) आणाल, (११) करतील, (१२) व्हाल.

### अभ्यास ४

Translate the following sentences into Marathi:—

(1) I shall start tomorrow. (2) We shall miss the train. (3) He will be fifteen next Monday. (4) The clouds will gather in the sky. (5) She will pity the beggar. (6) The merchant will bear the loss. (7) The tailors in Bombay will go on strike. (8) The fishermen will catch the fish and will bring them home. (9) Will you attend to my question? (10) They will be Ministers after the next election. (11) Will you please give me five rupees? (12) What will people do if every commodity is costly? (13) We shall write a letter and post it today. (14) The teacher will tell a story and you will listen to it. (15) The servants will carry the furniture from the first floor to the second floor.

[New words: to start-निघणे, We shall miss the train.—आमची गाडी चुकेल; next-येत्या; to pity-दया करणे; loss-नुकसान (N.), हानी (F.); on strike-संपावर; a commodity-वस्तू; costly-महाग; to bear-सोसणे].

### काळबदल (Transformation of Tenses)

In this chapter, it is proposed to illustrate the transformation of verbs from one tense to another. All the rules in this respect have already been dealt with in previous chapters.

The following two rules deserve a special mention:—

(1) In the case of transitive verbs, the verb in the past tense agrees with the object and the subject is changed to its instrumental case. (2) In the case of the future tense, attention is invited to the conjugation of transitive and intransitive verbs and also to the second person plural of some roots ending in आ, इ, उ, ए, ओ (जा, पि, धु, घे, हो etc.).

We give below three lists A, B and C. The list 'A' contains sentences having intransitive verbs (अकर्मक क्रियापदे). The list 'B' contains sentences having transitive verbs (सकर्मक क्रियापदे) and the list 'C' contains exceptional verbs (अपवादात्मक क्रियापदे).

List 'A'		
भूतकाळ <i>Past Tense</i>	वर्तमानकाळ <i>Present Tense</i>	भविष्यकाळ <i>Future Tense</i>
१. मी माझ्या मित्रावररागावलो. (I got angry with my friend).	१. मी माझ्या मित्रावररागावतो. (I get angry with my friend).	१. मी माझ्या मित्रावररागावेन. (I shall get angry with my friend).
२. आम्ही/आपणकार्यालयात गेलो. (We went to the office).	२. आम्ही/आपणकार्यालयात जातो. (we go to the Office).	२. आम्ही/आपणकार्यालयात जाऊ. (We shall go to the office).
३. तू हसलास. (You smiled).	३. तू हसतोस. (You smile).	३. तू हसशील. (You will smile).
४. तू रडलीस. (You cried).	४. तू रडतेस. (You cry).	४. तू रडशील. (You will cry).
५. तुम्ही/आपण पडला/पडलात. (You fell).	५. तुम्ही/आपण पडता. (You fall).	५. तुम्ही/आपण पडाल. (You will fall).
६. तो झाडावर चढला.	६. तो झाडावर चढतो.	६. तो झाडावर चढेल.

(He climbed a tree).	(He climbs a tree).	(He will climb a tree).
७. ती नाचली. (She danced).	७. ती नाचते. (She dances).	७. ती नाचेल. (She will dance).
८. पक्षी उडाले. (Birds flew).	८. पक्षी उडतात. (Birds fly).	८. पक्षी उडतील. (Birds will fly).
९. काल शुक्रवार होता. (Yesterday was Friday).	९. आज शनिवार आहे. (Today is saturday).	९. उद्या रविवार असेल. (Tomorrow will be Sunday).

### List 'B'

भूतकाळ <i>Past Tense</i>	वर्तमानकाळ <i>Present Tense</i>	भविष्यकाळ <i>Future Tense</i>
१. मी आंबा खाल्ला (I ate mango).	१. मी आंबा खातो. (I eat a mango).	१. मी आंबा खाईन. (I shall eat a mango).
२. आम्ही/आपण भाज्या आणल्या. (We brought vegetables).	२. आम्ही/आपण भाज्या आणतो. (We bring vegetables).	२. आम्ही/आपण भाज्या आणू. (We shall bring vegetables).
३. तू काय केलेस? (What did you do?).	३. तू काय करतोस (What do you do?).	३. तू काय करशील? (What will you do?).
४. तुम्ही/आपण चेंडूफेकला/फेकलात. (You threw a ball).	४. तुम्ही/आपण चेंडूफेकता. (You throw a ball).	४. तुम्ही/आपण चेंडूफेकाल. (You will throw a ball).
५. त्याने कादंबरी वाचली. (He reads a novel).	५. तो कादंबरी वाचतो. (He reads a novel).	५. तो कादंबरी वाचील. (He will read a novel).
६. तिने पत्र लिहिली. (She wrote letters).	६. ती पत्रे लिहिते. (She writes letters).	६. ती पत्रे लिहिल. (She will write letters).
७. लोकांनी स्वागत केले. (People welcomed).	७. लोक स्वागत करतात. (People welcome).	७. लोक स्वागत करतील. (People will welcome).
८. गुरुजींनी गोष्टी सांगितल्या. (The teacher told stories).	८. गुरुजी गोष्टी सांगतात. (The teacher tells Stories).	८. गुरुजी गोष्टी सांगतील. (The teacher will tell stories).
९. धोब्याने कपडे धुतले. (The washerman	९. धोबी कपडे धुतो. (The washerman.	९. धोबी कपडे धुईल. (The washerman

washed clothes).

washes clothes).

will wash clothes).

**List 'C'**

भूतकाळ

वर्तमानकाळ

भविष्यकाळ

*Past Tense*

*Present Tense*

*Future Tense*

- |   |  |   |
|---|--|---|
| १. मुले दूध प्याली.<br>(Children drankmilk).          | १. मुले दूध पितात.<br>(Chidren drinkmilk).               | १. मुले दूध पितील.<br>(Children will<br>drinkmilk).           |
| २. वडिलांनी मुलालाबोलावले.<br>(Father called theson). | २. वडील<br>मुलालाबोलावतात.<br>(Father calles<br>theson). | २. वडील मुलालाबोलावतील.<br>(Father will call<br>theson).      |
| ३. लोक भांडण विसरले<br>(People forgot the quarrel).   | ३. लोक भांडण विसरतात.<br>(People forget<br>thequarrel).  | ३. लोक भांडण विसरतील.<br>(People will forget the<br>quarrel). |

**अभ्यास १—**

Re-write the following sentences in the remaining two tenses:—

(१) आम्ही पेढे खाल्ले. (२) ती पुस्तके वाचते. (३) आज पाऊस पडतो. (४) तुम्ही केव्हा हजर झालात? (५) गाडी आली. (६) तुम्ही कोणता उद्योग कराता? (७) आम्ही श्रीमंत होऊ. (८) मुलींनी सामना जिंकला. (९) संपादक लेख लिहितात. (१०) कर्मचारी संप करतील. (११) तुम्ही का रागावलात? (१२) तुमच्या कुटुंबात किती माणसे आहेत? (१३) ती कोठे राहते? (१४) तुम्ही पुस्तक दिले. (१५) लोक गावाला जातात.

**अभ्यास २**

Complete the following sentences by using suitable forms of verbs given in the brackets:—

(१) मी उद्या कपडे (धुणे). (२) मुले आता मैदानात (खेळणे). (३) मी काल कपडे (आणणे). (४) काल आकाश निरभ्र (असणे). (५) उद्या थंडी (पडणे). (६) दोन दिवसांपूर्वी मी येथे (येणे) व प्रेक्षणीय स्थळ (पहाणे). (७) परवा माझे पाकीट (हरवणे), म्हणून वडील मला(रागावणे). (८) काल भाजी महाग (होणे), पण दूध स्वस्त (होणे). (९) हल्ली माझा पगार २०० रुपये (असणे); गेल्या महिन्यात तेवढाच (होणे); पुढील महिन्यात तेवढाच (राहणे). (१०) आम्ही उद्या पुण्याला (जाणे) व दोन दिवस (राहणे).

### क्रियाविशेषण अव्यये (Adverbs)

An adverb is a word which modifies the meaning of a verb, an adjective or another adverb *e.g.*, (१) घोडा जलद धावतो. (२) हा आंबा फार गोड आहे. (३) तो अगदी स्पष्टपणे वाचतो. in sentences No. 1, the adverb जलद modifies the verb धावतो; in sentences No. 2, the adverb फार modifies the adjective गोड; in sentence No. 3, the adjective अगदी modifies the adverb स्पष्टपणे (clearly).

Now read the following paragraph:—

आज येथे काम नाही. उद्या इकडे या. तोपर्यंत आसपास लक्ष द्या. नेहमी चोहोकडे पाहा. उगीच वेळ दवडू नका. तुम्हांस खचित काम मिळेल. प्रतिदिन काहीतरी काम करा. आजकाल परिस्थिती फार चमत्कारिक आहे. क्षणोक्षणी काय होईल ते सांगता येत नाही. माणसाने आमरण विद्या संपादन करावी. दैवशात काहीही होऊ शकेल. शास्त्रदृष्ट्या हे तुम्हास खरे वाटणार नाही. पण यथाशक्ती प्रयत्न करणे तुमच्या हाती आहे.

[*New words*: तोपर्यंत (till then); आसपास (nearby, in the neighbourhood); खचित (certainly); प्रतिदिन (every day); क्षणोक्षणी (every moment); आमरण (till death); दैवशात (fortunately); शास्त्रदृष्ट्या (scientifically); यथाशक्ती (according to strength); आजकाल (now-a-days)].

The words in the bold type in the above paragraph are adverbs. Adverbs are not generally inflected or declined; hence they are also called indeclinables (अव्यये). They are also called adverbial prepositions (क्रियाविशेषण अव्यये).

The adverbial prepositions are of five kinds :—

(1) *Adverbs of place* (स्थलवाचक क्रियाविशेषणे).—These are of two kinds:

(a) स्थितीदर्शक (denoting a place or a spot), *e.g.*, येथे (here); तेथे (there); जेथेतेथे, सर्वत्र (everywhere); जवळ, समीप (near); पुढे, समोर (before, in the presence of, in front of); खाली (below); मध्ये (within); मागे (behind); पलीकडे (beyond); सभोवती (around).

(b) गतिदर्शक (denoting motion to a place or from a place), *e.g.*, इकडून (hence); तिकडून (thence); इकडे (here), तिकडे (there).

(2) *Adverbs of time* (कालवाचक क्रियाविशेषणे).—These are of three kinds:—



(a) कालदर्शक (denoting a period or point of time), e.g., आज, उद्या, काल, परवा (two days ago or two days hence); तेरवा (three days ago or three days hence); मग, नंतर (afterwards); सांप्रत (at present); झटकन (instantly); अकस्मात, एकाएकी (suddenly); तत्काळ, तत्क्षणी (immediately); एकदम (at once); शेवटी (at last).

(b) सातत्यदर्शक (denoting continuance of time), e.g., नेहमी, नित्य, सर्वदा, सदा (often), सतत (continually); रोज, रोजरोज, रोजच्या रोज, प्रतिदिन (daily), दिवसेंदिवस (day after day).

(c) आवृत्तिदर्शक (denoting repetition), e.g., वारंवार (often); रोजरोज (every day); पुनः (again and again); वेळोवेळी (off and on); क्षणोक्षणी (every moment).

(3) *Adverbs of quantity* (परिमाणवाचक क्रियाविशेषणे) (denoting quantity or measurer). e.g., अत्यंत, अगदी (quite, entirely); किंचित (little), निदान (at least); पुष्कळ (very much); पुरे (enough); काही (some, somewhat); अधिक (more); कमी (less).

(4) *Adverbs of manners* (रीतिवाचक क्रियाविशेषणे) (denoting manners); e.g., असे तसे (so); व्यर्थ (in vain); फुकट (free of charge, gratis), अकस्मात, अचानक (suddenly); निरर्थक (to no purpose); जसे (as); कसे (how); उगाच, उगीच, उगीचच (merely, for no reason); कदाचित (perhaps); एकत्र (together).

(5) *Adverbs of interrogation* (प्रश्नार्थक क्रियाविशेषणे), e.g., केव्हा (when); कोठे (where); कशाला (why); कोणीकडे (where).

The following adverbs can be included in the above categories (1-4) according to the context they may be used in, e. g., होय (Yes); खचित (certainly); निःसंशय (undoubtedly); खरोखर (really); मोठ्याने (loudly); अनवाणी (bare-footed):—

(1) Sometimes pronouns are used adverbially, e. g., तो दहा मैल चालला. (He walked ten miles); तू रात्रीचा कोठे होतास? (Where were you at night?)

(2) Sometimes pronouns are used adverbially. e. g., मुलगा आपल्या आपण घरी आला. (The boy came home of his own accord.)

(3) Adjectives also are adverbially used, e.g., त्याने चांगले वाचले नाही. (He did not read well).

(4) Participles are also sometimes adverbially used, e.g., तो जाणूनबुजून गैरहजर राहिला. (He deliberately remained absent.)

## अभ्यास १

Fill in the gaps by using suitable adverbs given at the end:—

(१) तो अहवाल ..... गोपनीय आहे. (२) माझा त्याने ..... अपमान केला. (३) ..... आंबे खूप आले. (४) सिंह ..... मेला नव्हता. (५) मी ..... सांगितले तरी तो ऐकत नाही. (६) वडिलांनी ..... पूजा केली. (७) रामदास ..... ब्रम्हचारी होते. (८) तो ..... निष्काळजी आहे. (९) ती मुंबईहून ..... आली. (१०) तो पुस्तक ..... वाचतो. (११) ..... जागतिक परिस्थिती फार स्फोटक आहे. (१२) पाहुणे ..... जेवले.

(Answers:- आमरण, आजकाल, यथास्थित, यथाशास्त्र, केव्हा, जाणूनबुजून, यंदा, खरोखर, अगदी, वारंवार, आजन्म, कसे.)

## अभ्यास २

Give Marathi equivalents for the following:—

(1) Every day. (2) Now-a-days. (3) From the birth. (4) Till death. (5) In the meanwhile. (6) Very loudly. (7) Every moment (8) By now. (9) Really speaking. (10) Fortunately. (11) In front of. (12) Repeatedly.

## अभ्यास ३

Translate the following sentences into Marathi:—

(1) In the meanwhile my friend came to my help. (2) We all are students till death. (3) These boy rarely studied. (4) He deliberately avoided the examination. (5) The serpent was not really dead. (6) Now-a-days there is a scarcity of sugar. (7) The servant attends to all things round about (8) He is a very important person. (9) The swing moves to and fro. (10) My mother, all of a sudden, left the house. (11) How did you go to Nagpur? By rail or by road? (12) How did you solve the puzzle? (13) When did you pass the degree examination? (14) He wrote as he pleased. (15) We never trust a liar.

[New words: In meanwhile इतक्यात; till death आमरण; rarely क्वचित; to avoid टाळणे; dead मेलेला; a scarcity टंचाई; a V.I.P. अति महत्त्वाची व्यक्ती; all of a sudden एकाएकी; a puzzle कोडे (N.); a degree examination पदवी परीक्षा (F.); to trust विश्वास ठेवणे; a liar खोटे बोलणारा (Adj.)].

### शब्दयोगी अव्यये (Post-Positions)

A post-position is a word which shows the relation of a noun or a pronoun to some other word in the sentence, e.g., तो खुर्चीवर बसला (He sat in the chair), काही लोक जेवणानंतर सुपारी खातात (Some people eat a betel-nut after meals); आपल्या भावाबरोबर खेळावयास जा (Go to play with your brother).

Now read the following passage:—

महात्माजींची प्रतिमा टेबलावर आहे. तिच्याकडे पाहा. महात्माजींच्यामुळे आपण स्वतंत्र झालो. त्यांच्या शिकवणीप्रमाणे आज आपल्याला वागले पाहिजे. त्यांच्याकडून आपण पुष्कळ गोष्टी शिकलो. त्यांच्यासारखा लोकप्रिय नेता जगात झाला नाही. गांधीजींच्या बरोबर काम करताना आनंद वाटत असे. त्यांच्याखेरीज दुसरा कोणीही भारत स्वतंत्र करू शकला नाही. भारतावर त्यांचे अफाट प्रेम होते. शेवटपर्यंत ते देशाच्या हितासाठी झटले.

The words in the bold type above are post-positions.

Post-positions are of various kinds, depending on the relations they signify;

(1) Denoting time (कालदर्शक)-आत (in, before); पुढे, नंतर (after); आधी, अगोदर, पूर्वी (before); पर्यंत (until), e.g., संध्याकाळपर्यंत घरी ये. (Come home till evening).

(2) Denoting place (स्थलदर्शक)-आत (in); मध्ये (in between); बाहेर (out); पाशी, समीप, जवळ (near); समक्ष, पुढे, समोर (before, in the presence); मागे (behind); खाली (under); वर (on); अलीकडे (on this side); पलीकडे (beyond), e.g., माझ्याजवळ कोणी येऊ नका (Let no one come near me).

(3) Denoting motion to or from a place (गतिदर्शक)-आतून (from within); खालून (from below); मधून (from the middle); वरून (from above); पर्यंत (till); कडे (at towards); पासून (from), e.g., पुलावरून जा (Go over the bridge).

(4) Denoting instrumentality (करणवाचक)- कडून, द्वारा, हातून, हाती (by or through), e.g., त्याच्या हाती निरोप पाठवा (Send a message through him).

(5) Denoting ability (योग्यतादर्शक)- सम, समान, सारखा (like); जोगा, जोगता (suitable); e.g., महात्मा गांधीसारखा पुढारी होणार नाही (There will be no leader like Mahatma Gandhi).

(6) Denoting contradiction (विरोधवाचक)- विरुद्ध, उलटे (against), *e.g.*, नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट करू नका (Do not do anything against the rules).

(7) Denoting co-existence (साहचर्यवाचक)- बरोबर, सह, सकट, संगे, सहित (with), *e.g.*, तो पत्नीसह गावाला गेला (He went to the village with his wife).

(8) Pure post-positions (शुद्ध शब्दयोगी अव्यये)- च, मात्र, देखील, पण, फक्त, *e.g.*, फक्त दोन रुपये द्या (Give only two rupees).

(9) Miscellaneous (संकीर्ण)- साठी (for); विषयी (about); भोवती (around); पुरता (sufficient); खेरीज, शिवाय, वाचून (without, except); पैकी (out of).

Sufficient illustrations of the post-positions have been given in the Chapter on cases.

(1) The post-position serves the same purpose as the case ending. The noun to which it is joined assumes its सामान्यरूप (oblique form) before the post-position, *e.g.*, पर्वतावर, इमारतीजवळ, घरापासून.

(2) Sometimes the noun, in question, may not assume the सामान्यरूप. Words denoting time come under this category, *e.g.*, दुपारपर्यंत, सकाळपर्यंत.

(3) Nouns and pronouns to which post-positions are joined either take the सामान्यरूप or the सामान्यरूप s of its genitive form, *e.g.*, रामाजवळ or रामाच्याजवळ, त्याकरिता, or त्याच्याकरिता, त्यापासून or त्याच्यापासून.

## अभ्यास १

Fill in the gaps in the following sentences with suitable post-positions given at the end:—

(१) घरा ..... बाग असणे चांगले. (२) सीते ..... राम वनात गेला. (३) बंगाली बाबू कलकत्त्या ..... रहात होता. (४) घोड्या ..... तबेला असतो. (५) आणि ..... कधी कधी 'ब' वापरतात. (६) नियमां ..... चालावे. (७) बाबू गेनू ..... दुसरा कोणी हुतात्मा झाला नाही. (८) इमारतीच्या ..... ओढा आहे. (९) माझ्या ..... ही गोष्ट सांग. (१०) त्याच्या ..... हे कोणीही काम करणार नाही. (११) मुले वर्ष ..... अभ्यास करतात. (१२) या चित्रपटास ..... प्रौढांना प्रवेश मिळेल. (१३) तापा ..... तोंड कडू झाले आहे.

(Answers: साठी, शिवाय, फक्त, मध्ये, भोवती, मुळे, जवळ, समक्ष, खेरीज, भर, ऐवजी, सह, प्रमाण.)

## अभ्यास २

Give the Marathi renderings of the following:—

(1) With children. (2) Like Pandit Nehru. (3) Before Tuesday. (4) For the country. (5) In the interest of the public. (6) Opposite to this house. (7) Regarding a friend. (8) After the arrival. (9) In your presence. (10) Near the office. (11) Against rules. (12) All the year round. (13) Owing to illness. (14) On behalf of my friend. (15) Through his son. (16) In place of sugar. (17) Except rice. (18) Different from that. (19) But for him. (20) As for me.

## अभ्यास ३

Translate the following sentences into Marathi:—

- (1) He went to the theatre, alongwith his wife.
- (2) We reached the station before the arrival of the train.
- (3) The grocer gave salt instead of sugar.
- (4) They sent a message through their servant.
- (5) There is a river near my house.
- (6) We are six, including myself.
- (7) He told everything in my presence.
- (8) People acted against their will.
- (9) Virtue is the opposite of vice.
- (10) The child fell from the third floor.
- (11) The officer transferred the clerk in the public interest.
- (12) Poona, too, is a big city.
- (13) But for my friend, all attended the marriage function.
- (14) My son studied all the year round.
- (15) Owing to the sudden death of the popular leader, all people became sad.

[New words: A Theatre-सिनेमागृह, चित्रपटगृह, नाट्यगृह (N.); arrival-आगमन (N.); a message -संदेश (M.); a will - इच्छा (F.); मृत्युपत्र (N.); against their will- आपल्या इच्छेविरुद्ध; opposite of -च्या विरुद्ध; च्या उलट; from the third floor - तिसऱ्या मजल्यावरून; public interest - जनहित (N.); owing to the sudden death - अचानक मृत्यूमुळे.].

## उभयान्वयी अव्यये (Conjunctions)

A conjunction is a word which joins together sentences and sometimes words, *e.g.*, राम वनवासात गेला व भरत अयोध्येत आला (Ram went to the forest and Bharat came to Ayodhya). They generally make sentences more compact, *e.g.*, श्री. हजारे व श्री. नायडू उत्तम खेळाडू आहेत (Shri Hazzare and Shri Naidu are the best players). This sentence is a short way of saying : श्री. हजारे उत्तम खेळाडू आहेत व श्री. नायडू उत्तम खेळाडू आहेत Sometimes the conjunction joins words only, *e.g.*, राम व लक्ष्मण हे भाऊ होते (Rama and Laxman were brothers).

The conjunctions are classified thus—

(1) Copulative Conjunctions (समुच्चय बोधक). - These unite sentences in form as well as in meaning. Examples: आणि, आणखी, व (and); ही देखील, पण (also); म्हणजे (That is). सफरचंद व डाळिंब ही फळे होत (An apple and a pomegranate are fruits).

(2) Disjunctive (विकल्प बोधक).— These join sentences together, but disconnect their meaning. Examples: वा, किंवा, अथवा, अगर (or). तू आलास अथवा तुझा भाऊ आला तरी चालेल (It will do if you or your brother comes).

(3) Adversative (न्यूनाधिक्य बोधक)— These connect sentences, but express the contrariety of senses. Examples: पण, परंतु, किंतु (but); यद्यपि, जरी (though); तरी, तथापि (still). तानाजी पडला पण सूर्याजी घाबरला नाही (Tanaji fell but Suryaji was not afraid).

(4) Causative or effective (करणदर्शक and परिणामदर्शक)- These state a reason or a purpose. Example: कारण, कारण की (because, in order that); म्हणून (therefore); यास्तव, याकरिता (therefore); आता (now, in the present circumstances). त्याने खूप अभ्यास केला म्हणून तो परीक्षेत उत्तीर्ण झाला. (He was successful at the examination because he studied hard).

(5) Conditioned (संकेतदर्शक).— This expresses a condition or a supposition. Example: जर (if) with the connective तर (then); जरी-तरी (although-still); नाहीतर (otherwise); म्हणजे (then); की (then). जर चांगले काम करशील तर पदोन्नती मिळेल (If you work well you will get promotion).

(6) Showing features (स्वरूपदर्शक). - These express the features. Examples: म्हणजे (means, that is to say); म्हणून (as). विद्यालय म्हणजे विद्या मिळण्याचे ठिकाण (A school is a place of learning).

(7) Objective (उद्देशदर्शक).— These denote the object or the intention. Examples :  
म्हणून, सबब (therefore). मला हे गणित सुटत नाही, म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे (I cannot solve this example, therefore (that is why) I have come to you).

#### अभ्यास १—

Pair the following parts (stated under A and B) suitably:—

A	B
(१) मंत्रालय म्हणजे	म्हणून तो मरण पावला.
(२) तुम्ही बसने जा	शंभर पैसे.
(३) अधीक्षक व लिपिक	पण काही उपयोग झाला नाही.
(४) माझी पत्नी येईल	माझी नोकरी गेली तरी हरकत नाही.
(५) तो फार आजारी आहे.	शासन निर्णय निघण्याचे ठिकाण.
(६) त्याच्या पोटात विष गेले	हे कर्मचारी आहेत
(७) जर तिला भूक लागली	अथवा माझा मुलगा येईल.
(८) रामशास्त्री म्हणाले	तर तिने थोडे खावे.
(९) एक रुपया म्हणजे	अथवा गाडीने जा.
(१०) मुलाने खूप अभ्यास केला	तेव्हा त्याला रुग्णालयात न्या.

#### अभ्यास २—

Fill in the gaps in the following sentences by means of suitable conjunctions given at the end:—

- (१) ती म्हणाली ..... मला हे पुस्तक फार आवडले.
- (२) नोकरी पहावी .....मी मुंबईस आलो आहे.
- (३) ..... तू नीट वागशील .....लोक तुला चांगला म्हणतील.
- (४) टंकलेखक .....टंकलेखिका चालेल.
- (५) अधीक्षकांनी मला सूचना दिल्या .....ते सचिवाकडे गेले.
- (६) मला सिनेमाला जावेसे वाटते .....मजजवळ पैसे नाहीत.
- (७) तुम्ही निघालात..... मी निघालो.
- (८) दुग्धालय ..... दूध मिळण्याचे ठिकाण.
- (९) तुकाराम सन्त होते, रामदास ..... सन्त होते.
- (१०) औषध घेतले ..... मी बरा झालो.

(Answers: पण, अथवा, म्हणून, म्हणजे, की, जर-तर, आणि.)

### अभ्यास ३—

Translate the following sentences into Marathi: (१) I like to go to Bombay, but I have no money. (२) The postman knocked at the door and gave these letters. (३) A dispensary is a place to get medicine. (४) You either write something or read something. (५) The patient succumbed to his injuries because the doctor did not arrive in time. (६) Typhoid and Cancer are bad diseases. (७) Neither you nor your brother came. (८) We drink milk because it is nutritious. (९) She studied hard but failed. (१०) The office requires either a typist or a steno-typist.

[*New words:* To knock at the door—दर ठोटावणे; A dispensary—औषधालय (N.); Typhoid—विषमज्वर (M.); Cancer—कर्करोग (M.); Nutritious—पौष्टिक (Adj.); Steno-typist—लघुटंकलेखक (M.).]



## केवलप्रयोगी अथवा उद्गारवाचक अव्यये

### (Interjections)

An interjection is a word that expresses a sudden emotion of the mind, e.g., शाबास! सैनिकांनी खरोखर फार चांगले काम केले. (Bravo! The soldiers have done a fine job indeed). These words have no grammatical relation with the sentence. They are the sudden expressions of powerful feelings. Please read the following paragraph:—

**अबब!** केवढी गर्दी ही, **ओहो!** केवढी आग लागली. **अरेरे!** आत किती माणसे असावीत? **शाबास!** तो पहा एक धीट पुरुष वर गेला. **वाहवा!** त्याने पहा एका लहान मुलाला वाचविले, **आई ग!** ती कोणाची हाक ऐकू येत आहे. **बापरे!** ती स्त्री हंबरडा फोडत आहे. **ओहो!** त्याने तिलाही वाचवले. **अरेरे!** पहिला संबंध मजला तर खाली आला. **ठीक!** ते पहा अग्निशामक दल आले. **शाबास!** दलातील सर्व अधिकाऱ्यांनी पराकष्टा केली. **वाहवा! भले शाबास!** त्यांनी सर्वांचे प्राण वाचविले.

The words in the bold type in the above passage are interjections. They express the sudden emotions of the mind such as joy, grief, admiration, etc. Naturally interjections can be classified according to the emotions they express:—

(1) Expressing joy (हर्षद्योतक).—ओहो, आहा, वा-वा, वाहवा, अरे वा (Oh). वा! शास्त्रीजींनी फार मोठी कामगिरी केली.

(2) Expressing grief or sorrow (शोकद्योतक).—हाय रे, आई ग, अरेरे, देवा रे, हरहर, रामराम. अरेरे! माटुंग्याला केवढा अपघात झाला.

(3) Expressing surprise (आश्चर्यद्योतक).—अहा, अबब, अरे, बापरे, ओहोहो, अरेच्या. अरे बापरे! केवढी मोठी आग लागली.

(4) Expressing appreciation or approbation (प्रशंसाद्योतक).—ठीक, वाहवा, भले, शाबास, धन्य. वाहवा! पतोडीने शतक काढले.

(5) Expressing consent (अनुमतिद्योतक).—ठीक, बरे, होय, हं, ठीक! उद्या याच वेळेस या.

(6) Expressing disagreement or contradiction (विरोधद्योतक).—छट, अहं, उहूं, छे, छे. छे, छे! मी असले काम कधीच करणार नाही.

(7) Expressing contempt (तिरस्कारद्योतक).—छट, हट, छे, भलतेच, थू. भलतेच! मी असे कधी बोललो नाही.

(8) Expressing acceptance (स्वीकारद्योतक).—ठीक, हं, हां होय, बरे. होय, उद्या नक्की भेटेन.

(9) Expressing address (संबोधनद्योतक).—अग, अरे, ए, हे, अगो. अरे! हे बघ, उद्या एक लिटर जास्त दूध आण हं.

Besides these there, is one more type of interjections, not included in the list mentioned above. These are words which are not necessary to make up the sense of a sentences, but are sometimes used to fill a gap or are used for grace.

These are called पादपूरणार्थक interjections, e.g. आपला, बरीक, म्हणे, की रे. (१) अहो! महागाईभक्ता म्हणे वाढला. (२) मी आपला म्हणालो, “देईन शंभर रुपये.”

#### अभ्यास १—

Fill in the gaps in the following sentences with suitable interjections selected from the list cited above:—

(१) .....! मी असे वाईट काम कधीच करणार नाही. (२) .....! तू परीक्षेत चांगले यश मिळविलेस. (३) .....! काय ही महागाई. (४) .....! तुम्ही म्हणता ते मला पटत नाही. (५) .....! हे पाहा, उद्या मंडळी चहाला येणार आहेत.

#### अभ्यास २—

Translate the following sentences into Marathi:—

(1) Well, what is your opinion? (2) What a beautiful natural scenery! (3) Yes! we will go to Poona, the day after. (4) O! no, I shall never undertake such an unpleasant task. (5) Bravo! you are really a good girl. (6) Alas! my friend is no more. (7) Hallo! what are you writing? (8) Ah! was he here? (9) Hush! please do not make a noise. (10) What a terrible accident! (11) How beautiful! (12) What superb acting! (13) How very nice of him!

[New Word's An opinion—मत (N.); natural scenery—निसर्गदृश्य (N.) or निसर्ग देखावा (M.); the day after—परवा; to undertake—पत्करणे, घेणे, स्वीकारणे; to be no more—हयात नसणे].

## वर्तमानकाळ व त्याचे प्रकार (The Present Tense and its varieties)

In this chapter it is proposed to deal with the varieties of the present tense in Marathi. There are four ways in which the present Tense is used. (1) The simple present or the present indefinite (साधा वर्तमानकाळ) as expressed in (a) नोकर काम करतो, (b) वडील मुलावर रागावतात (The father gets angry with the son.) This use has been dealt with in the first chapter. (२) The present continuous (अपूर्ण वर्तमानकाळ) as expressed in (a) मुलगा खेळत आहे (The boy is playing), (b) धोबी कपडे धूत आहे. (The washerman is washing clothes). (३) The present perfect (पूर्ण वर्तमानकाळ) as expressed in (a) आम्ही पत्र लिहिले आहे. (We have written a letter), (b) नोकराने भाजी आणली आहे (The servant has brought vegetables). (4) The habitual present (रीती वर्तमानकाळ) as expressed in (a) मासे समुद्रात राहत असतात. (The fish live in the sea)., (b) आम्ही रोज व्यायाम करीत असतो (We take exercise every day.)

We now take up these varieties in their order.

(1) *Simple Present* (साधा वर्तमानकाळ): This has already been dealt with in the first chapter.

(2) *The Present Continuous* (अपूर्ण वर्तमानकाळ): This represents an action as going on at the time of speaking; it thus denotes an incomplete action. It is also known as present progressive. From the two examples given above viz (१) मुलगा खेळत आहे, and (२) धोबी कपडे धूत आहे. We can easily distinguish this from the simple present. The simple present contains a simple verb as in नोकर काम करतो, वडील रागावतात; whereas in the present continuous you will find compound verbs such as खेळत आहे, धूत आहे. In such compound verbs e.g., खेळत आहे the first verb is the principal verb (खेळणे) and the second is an auxiliary verb (असणे). The compound verb is formed by dropping णे of the verb, e.g., खेळणे—णे=खेळ and then by adding त to the root, e.g., खेळ+त = खेळत; and then by adding the appropriate forms of the verb असणे (आहे, आहोत, आहेस) etc. the auxiliary verb and not the principal agrees with the subject.

We give below the complete forms of the verb बसणे.

### बसणे (to sit)

<i>Singular</i>	<i>Plural</i>
1st person—मी बसत आहे (M.F.) (I am sitting).	आम्ही/आपण आहोत (M.F.) (we are sitting).

2nd person—तू बसत आहेस (M.F.)  
(Thou are sitting).

3rd person—तो/ती/ती बसत आहे  
(M.F.N)  
(He/She/It is sitting).

तुम्ही/आपण बसत आहात (M.F)  
(You are sitting).

ते/त्या/ती बसत आहेत  
(M.F.N).  
(They are sitting).

It will be seen that the above forms are common to all genders Intransitive verbs धावणे, चालणे, रडणे, हसणे, रागावणे, भांडणे yield similar forms as those mentioned above *e.g.*, मी धावत आहे. आम्ही चालत आहोत; तू रडत आहेस, ते भांडत आहेत.

Some verbs such as करणे, ठेवणे, आणणे, पाठवणे, दाखवणे, ढकलणे, विसरणे, ठरवणे, काढणे, जिंकणे, ऐकणे and mostly transitive verbs except बोलणे, म्हणणे, सांगणे, चालणे, बघणे optionally take ई before त, *e.g.*, आणत, आणित, करत, करीत; ढकलत, ढकलीत; etc. Transitive verbs ending in आ, ई, ऊ, ए do take त only, *e.g.*, गात, पित, धूत, घेत, देत.

A few examples of sentences containing the verb in the present continuous are given below:—

१. मी कपडे धूत आहे. (I am washing clothes).
२. आम्ही फुले तोडीत/तोडत आहोत. (We are plucking flowers).
३. तू गाणे म्हणत आहेस. (You are singing a song).
४. तुम्ही भांडत आहात. (You are quarrelling).
५. तो चित्र काढत/काढीत आहे. (He is drawing a picture).
६. ती केस विंचरते आहे. (She is combing (her) hair).
७. ते रांगत आहे. (It is crawling).
८. ते भाषण ऐकत आहेत. (They are listening to a talk).
९. त्या चित्रपटगृहात जात आहेत. (They are going to the theatre).
१०. ती खेळत आहेत. (They are playing).

#### अभ्यास १—

Convert the verbs in the following sentences in the present continuous and re-write them:—

(१) मुलगा अभ्यास करतो. (२) वडील कार्यालयात जातात. (३) पत्नी साडी आणते. (४) लोक टाळ्या वाजवतात. (५) मी फुलांचा वास घेतो. (६) आम्ही आकाशवाणीवर बातमी ऐकतो. (७) तुम्ही चहा पिता. (८) स्त्रिया तांदूळ निवडतात. (९) तू आभार मानतोस. (१०) मूल हसते.

## अभ्यास २—

Translate the following sentences into Marathi:—

(1) A potter is talking to his son. (2) I am Writing a letter to my father. (3) We are going for a walk. (4) People are looking at the chief guest. (5) She is making a garland. (6) Fishermen are catching fish. (7) My sister are going to Nagpur. (8) The train is leaving. (9) You are still sleeping. (10) You are leaving this house.

(3) *The Present-prefect Tense* (पूर्ण वर्तमानकाळ): The present perfect denotes an action that has just been completed. (१) त्याने उदाहरण **सोडवले आहे**. (He has solved the example.) (२) तुम्ही आंबे **खाल्ले आहेत**. (You have eaten mangoes). (३) मूल शाळेत **गेले आहे**. (The child has gone to school). (४) मी पत्रे **लिहिली आहेत**. (I have written letters). (५) तू घरी **बसला आहेस**. (You have sat at home). (६) लोकांनी राष्ट्रपतींचे स्वागत **केले आहे**. (People have welcomed the President.)

The verbs in the bold type in the above sentences are in the present perfect tense.

From all these examples it will be seen that the present perfect is formed by adding auxiliary verbs such as—आहे, आहेत, etc., to the main verb in the Past Tense.

Like the present continuous, the present perfect has also a compound verb, such as—खाल्ले आहेत, बसले आहेत, लिहिले आहेत. In all these verbs the first mentioned खाल्ले, बसले, लिहिले are the principal verbs in the Past Tense, the next mentioned आहेत, आहेस are the auxiliary verbs and they are the forms of the verb असणे. All rules applicable for converting a verb into the Past Tense are applicable here, e.g., (1) Changing the subject to the instrumental case. (2) The transitive verb (with some exceptions) agreeing with the object. (3) Intransitive verbs and some transitive verbs agreeing with the subject.

We give below some sentences containing the verb in the present perfect:—

- (१) अधीक्षकांनी मसुदा तपासला आहे. (The Superintendent has examined the draft).
- (२) आम्ही दुःख विसरलो आहोत. (We have forgotten the sorrow).
- (३) कर्मचारी आज उशिरा आले आहेत. (The staff has come late today).
- (४) तिने चहा केला आहे. (She has prepared tea).
- (५) नुकताच खूप पाऊस पडला आहे. (It has just rained heavily).
- (६) माळ्याने झाडांना पाणी घातले आहे. (The gardener has watered the trees).
- (७) चालकाने गाडी चालू केली आहे. (The driver has started the train).
- (८) त्यांनी अभ्यास केला आहे. (They have studied).

(९) त्यांनी इमारती पाहिल्या आहेत. (They have seen the buildings).

(१०) कारखानदाराने यंत्रे आणली आहेत. (The factory owner has brought the machines)

### अभ्यास १—

Convert the verbs in the following sentences into the present perfect tense and re-write them:—

(१) आम्ही चहा पितो. (२) मुले धावतात. (३) नोकर झोपतो. (४) मी कपडे धुते. (५) सचिव रागावतात. (६) मूल उड्या मारते. (७) आम्हाला हसू येते. (८) भाऊ भाजी आणतो. (९) डेक्कन व्हीन साडे दहा वाजता येते. (१०) चिकित्सक औषधे देतात.

### अभ्यास २—

Translate into Marathi:—

(1) The bus has stopped on the way. (2) I have seen the Secretary. (3) He has secured the first prize. (4) My son has purchased a dozen note-books. (5) The clerk has entered all the letters in the register. (6) The editor has published a false news. (7) The son has kept the father in the dark. (8) She has married an I.A.S. officer. (9) Children have changed their clothes. (10) Essayists have written beautiful essays.

[New words:— On the way रस्त्यावर, मार्गावर; to enter—नोंद (F.) करणे; a register—नोंदवही; an editor—संपादक; in the dark—अंधारात; an I.A.S. officer—आय. ए. एस. अधिकारी-भारत प्रशासन सेवा अधिकारी (भारत प्रशासन सेवेतील अधिकारी); an essayist—निबंधकार.

(4) *The present Habitual Tense* (रीती वर्तमानकाल): The present Habitual Tense expresses the habitual condition or occupation of the agent.

(१) तो नेहमी खरे बोलत असतो. (He always speaks the truth).

(२) दीर्घोद्योगामुळे यश मिळत असते. (We get success owing to constant pre-occupation/Preseverence bring success).

(३) एक शिंपी कपडे शिवत असतो आणि दुसरा मापे घेत असतो. (One of the tailors sews the clothes and the other takes measurements).

(४) शिक्षक गोष्टी सांगत असतात आणि आम्ही त्या ऐकत असतो (The teacher tells stories and we listen to them).

The verbs in the bold type in the above sentences are in the habitual present tense. Although their translation is similar to that of the verbs in the present tense, still there is a difference between the two *e.g.*,

मी चहा घेतो (I drink tea) (Present Tense). मी चहा घेत असतो (I am in the habit of drinking tea or I am used to drink tea I am accustomed to drink tea or I usually drink tea). Thus in the case of घेत असतो the tense denotes the habitual condition or occupation of the agent.

The verb in the bold type in the above examples indicate that these are also compound verbs. The principal verbs are the same as those in the present continuous and the auxiliary verb is असणे and its regular forms in the present tense, *e.g.*, जात असतो, येत असतात, भांडत असतोस, करीत असतात, आणत असतो.

The forms of a verb (जाणे) in the habitual present tense are given below:—

### रीती वर्तमानकाळ (Habitual present)

जाणे (to go)

	<i>Singular</i>	<i>Plural</i>
(प्रथम पुरुष)	मी जात असतो (M.)	आम्ही जात असतो/आपण जात असता
First person	मी जात असते (F.)	(M. F.)
	(I usually go.)	(We usually go)
(द्वितीय पुरुष)	तू जात असतोस (M.)	तुम्ही जात असता/आपण जात असता
Second person	तू जात असतेस (F.)	(M. F.)
	(you usually go.)	(You usually go)
(तृतीय पुरुष)	तो जात असतो (M.)	ते जात असतात (M.)
Third person	(He usually goes)	(They usually go)
	ती जात असते (F.)	त्या जात असतात (F.)
	(She usually goes.)	(They usually go)
	ते जात असते (N.)	ती जात असतात (N.)

(It usually goes.)

(They usually go)

### अभ्यास १—

Convert all the Marathi sentences in the proceeding अभ्यास १ into the habitual present tense:—

### अभ्यास २—

Translate into Marathi:—

(1) She always comes late to the office. (2) Buses generally stop at this place. (3) He usually plays at cards on Sundays. (4) The Indian Team usually fails in the first innings. (5) It usually rains in the month of July. (6) Clever boys and girls always study at home. (7) The Punjab Mail usually arrives at the right time. (8) Farmers generally work in the fields all the year round. (9) The lions live in the jungle. (10) You regularly pray in the morning.

[New words :— Generally— साधारणतः; to fail—अपयशी होणे ; regularly — नियमितपणे]

A table showing a few sentences written in all forms of the present tense is given below:—

A table showing a few sentences written in all forms of the present tense is given below:—

<i>Present Tense</i>	<i>Continuous Present</i>	<i>Present perfect</i>	<i>Habitual Present</i>
१. मी रागावतो.	मी रागावत आहे.	मी रागावलो आहे.	मी रागावत असतो.
२. तू भांडतोस.	तू भांडत आहेस.	तू भांडला आहेस.	तू भांडत असतोस.
३. तुम्ही पडता.	तुम्ही पडत आहात.	तुम्ही पडला आहात.	तुम्ही पडत असता.
४. ती कपडे धुते.	ती कपडे धूत आहे.	तिने कपडे धुतले आहेत.	ती कपडे धूत असते.
५. लिपिक पत्रे लिहितो.	लिपिक पत्रे लिहित आहेत.	लिपिकांनी पत्रे लिहिली आहेत.	लिपिक पत्रे लिहित असतात.
६. पत्नी भाजी चिरते.	पत्नी भाजी चिरत आहे.	पत्नीने भाजी चिरली आहे.	पत्नी भाजी चिरत असते.
७. मुले तक्रारी करीत आहेत.	मुले तक्रारी करीत आहेत.	मुलांनी तक्रारी केल्या आहेत.	मुले तक्रारी करीत असतात.
८. आम्ही	आम्ही प्रार्थना म्हणत	आम्ही प्रार्थना म्हटली	आम्ही प्रार्थना



प्रार्थनाम्हणतो.

आहोत.

आहे.

म्हणतअसतो.

### अभ्यास १—

State the kinds of present tense in the following sentences:—

(१) तू पत्र लिहित आहेस. (२) मी काम सांगितले आहे. (३) रस्त्यात गाडी थांबली आहे. (४) आता पाऊस पडत आहे. (५) शंकर नेहमी पत्ते खेळत असतो. (६) पत्नीने स्वयंपाक केला आहे. (७) धन्याने नोकराला हाक मारली आहे. (८) सीता सकाळी गृहपाठ करते. (९) फुलपाखरे झाडांवर उडत आहेत. (१०) धोबी कपडे धूत असतात. (११) अधीक्षक मसूदा तपासतात. (१२) आम्ही सहल काढतो. (१३) दर उन्हाळ्यात ती आजारी पडत असते. (१४) हॉकीच्या सामान्यात भारताचा विजय झाला आहे. (१५) लिपिक नेहमी रजा मागत असतात.

### अभ्यास २—

Transform the sentences given above in the remaining kinds of the present tense.

## भूतकाळ व त्याचे प्रकार (The Past Tense and its kinds)

The Past tense, like the present one, is of four kinds.

(१) The simple past tense *e.g.*, मुलगा शाळेत गेला (The boy went to school); तिने फुले तोडली (She plucked flowers). (२) Continuous past tense (अपूर्ण भूतकाळ) *e.g.* मुलगा शाळेत जात होता (The boy was going to school); ती फुले तोडत होती (She was plucking flower). (३) Past perfect tense (पूर्ण भूतकाळ) *e.g.*, मुलगा शाळेत गेला होता (The boy had gone to school); तिने फुले तोडली होती (She had plucked flowers). (४) The Habitual past tense (रीती भूतकाळ) *e.g.*, मुलगा शाळेत जात असे (The boy used to go to school); ती फुले तोडत असे (She used to pluck flowers). Out of the varieties referred to above the first one (The simple past tense) has been previously dealt with. We take up the remaining in their respective order.

(1) *The continuous past tense*(अपूर्ण भूतकाळ). The past continuous represents an action as going on at some point in the past time. जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा तो पत्ते खेळत होता (when I saw him he was playing at cards). The method of arriving at the forms in this variety is the same as that in the continuous present except for the auxiliary verb, *e.g.*, धावणे, करणे; dropणे and add त, we get the roots, धाव, कर; add त to the roots धावत, करत; now add the forms of the verb असणे in the past tense, *e.g.*, होतो, होतास, etc. We thus get the forms जात होतो (was going), जात होता (were going), जात होती (were going), The past continuous tense can be said to refer to a past action begun and in progress but not finished *e.g.* अधिकारी चौकशी करत होते (The officer was inquiring).

The forms of वाचणे in the past continuous tense are given below:—

	Singular	Plural
First person—	मी वाचत होतो (M.) मी वाचत होते (F.) (I was reading)	आम्ही वाचत होतो. आपण वाचत होतो (M.F.) (We were reading).
Second Person—	तू वाचत होतास (M.) तू वाचत होतीस (F.) (You were reading)	तुम्ही वाचत होता/होतात, आपण वाचत होता/होतात (M.F.) (You were reading).
Third person—	तो वाचत होता (M.)	ते वाचत होते. (M.)

(He was reading).	(They were reading).
ती वाचत होती (F.)	त्या वाचत होत्या (F.)
(She was reading)	(They were reading).
ते वाचत होते (N.)	ती वाचत होती (N.)
(It was reading)	(They were reading).

The rule regarding the addition of इ as was discussed before under the present continuous, holds good in this case also *e.g.* काढत-काढीत, आणत-आणीत, but बोलत-म्हणत only.

A few sentences containing verbs in the past continuous tense are given below:—

- |  |   |
|--|---|
| १. मी भटकत होतो (I was wandering).                   | ६. ती चित्र/चित्रे काढत/काढीत होती<br>(She was drawing a picture/pictures). |
| २. आम्ही जात होतो (We were going).                   | ७. ते (न.) दूध पीत होते (It was drinking milk).                             |
| ३. तू पत्र पाठवीत होतास (You were Sending a letter). | ८. लोक भाषण ऐकत होते. (people were listening to the speech).                |
| ४. तुम्ही भांडत होता (You were quarrelling).         | ९. त्या साड्या घेत होत्या (They Were purchasing saris).                     |
| ५. तो फळ/फळे खात होता (He was eating fruit/fruits).  | १०. ती धावत होती (They were running).                                       |

### अभ्यास १—

Convert the verbs in the sentences into the past continuous and re-write:—

(१) तो गावाला गेला. (२) ती नवऱ्यावर रागावली. (३) अधिकाऱ्यांनी चौकशी केली. (४) सचिवांनी मला बोलावले. (५) टंकलेखकांनी संप केला. (६) तुम्ही का भांडलात? (७) तू काय केलेस? (८) आम्ही चहा प्यालो. (९) मी उशिरा आलो. (१०) एक मनुष्य गाडीखाली सापडला.

### अभ्यास २

Translate the following sentences into Marathi:—

- (1) We were travelling in a plane. (2) The workers were going on strike. (3) The

Officers were advising them. (4) The child was drinking milk and smiling. (5) All the people were congratulating the teacher as he got an award. (6) He was shaving in the morning (7) The Psychologist was testing the intelligence of a student. (8) She was solving examples in Algebra. (9) You were performing an experiment in the laboratory. (10) We were taking exercise in the morning.

[New words: On a strike—संपावर; to advise—उपदेश करणे; award—पारितोषिक (N.) or पुरस्कार (M.); A Psychologist—मानसशास्त्रज्ञ; intelligence—बुद्धी (F.); to solve—सोडवणे; an example—उदाहरण (N.); in Algebra- बीजगणितातील.]

(2) *The Past perfect tense or the plural perfect tense (पूर्ण भूतकाळ).* - The past perfect denotes an action completed at some point in the past time, before another action was commenced e.g., आम्ही बाहेर आलो तेव्हा पाऊस थांबला होता. (The rain had stopped when we came out) अधिकार्यांनी या विषयावर चर्चा केली होती. (The Officer had discussed this matter).

The verbs in the above sentences are in the past perfect tense. Such verbs are arrived at by joining the appropriate forms of असणे in the past tense (e.g. होता, होते, होती). Take any verb in the past tense say तो गेला (He went) and use it with the forms of auxiliary verb असणे in the past tense (होता). Thus we get तो गेला होता (He had gone). Take another sentence त्याने चर्चा केली (He discussed) in the past tense; use this with the necessary forms of the verb असणे in the past tense (होती); we then get the sentence त्याने चर्चा केली होती (He had discussed). All rules regarding the conversion of a verb in the past tense discussed previously, hold good in this case also.

This tense is also used when an action takes place, at some specified period in past and does not continue at that at present time, e.g.,

मी काल पुण्याला गेलो होतो (I had gone to Poona yesterday).

We give below the forms of verbs in the past perfect tense. First we take up an intransitive verb say. जाणे (to go), then we take up the transitive verb say, लिहिणे (to write).

Past perfect tense (पूर्ण भूतकाळ)

जाणे (to go—intransitive)

	Singular	Plural
First person—	मी गेलो होतो (M.)	आम्ही गेलो होतो. आपण गेलो होतो
	मी गेले होते (F.)	} (M. F.)
	(I had gone)	(We had gone)

अनुक्रमणिका

Second person—	तू गेला होतास (M.)	}	तुम्ही गेला होता/होतात,
	तू गेली होतीस (F.)		आपण गेला होता/होतात
	(You had gone)		(You had gone) (M.F.).
Third person—	तो गेला होता (M.)		ते गेले होते. (M.)
	(He had gone)		(They had gone).
	ती गेली होती (M.)		त्या गेल्या होत्या (F.)
	(She had gone).		(They had gone).
	ते गेले होते (N.)		ती गेली होती (N.)
	(It had gone)		(They had gone).

(N. B.—In all these forms the verb agrees with the subject.)

Past perfect tense (पूर्ण भूतकाळ)  
लिहिणे (to write—transitive)

	Singular		Plural
First person—			
(१) मी	मसुदा (M.) लिहिला होता	आम्ही/आपण	मसुदा लिहिला होता
	मसुदे लिहिले होते		मसुदे लिहिले होते
	(I had written a draft/drafts).		(We had written a draft/drafts).
(२) मी	टिप्पणी (F.) लिहिली होती	आम्ही/आपण	टिप्पणी लिहिली होती
	टिप्पण्या लिहिल्या होत्या		टिप्पण्या लिहिल्या होत्या
	(I had written a note/notes).		(We had written a note/notes).
(३) मी	पत्र (N.) लिहिले होते	आम्ही/आपण	पत्र लिहिले होते
	पत्रे लिहिली होती		पत्रे लिहिली होती
	(I had written a letter/letters).		(We had written a letter/letters).
Second person—			
(१) तू	मसुदा लिहिला होतास	तुम्ही/आपण	मसुदा लिहिला होता/होतात
	मसुदे लिहिले होतेस		मसुदे लिहिले होते/होतेत
	(You had written a draft/drafts)		(You had written a draft/drafts).
(२) तू	टिप्पणी लिहिली होतीस	तुम्ही/आपण	टिप्पणी लिहिली होती/होतीत
	टिप्पण्या लिहिल्या होत्या		टिप्पण्या लिहिल्या होत्या/होत्यात
	(You had written a note/notes).		(You had written a note/notes).

(३) तू	पत्र लिहिले होतेस पत्रे लिहिली होतीस	तुम्ही/आपण	पत्र लिहिले होते पत्रे लिहिली होती
	(You had written a letter/letters).		(You had written a letter/letters).
Third person—			
(१) त्याने/तिने	मसुदा लिहिला होता मसुदे लिहिले होते (M. N.) (F.)	त्यांनी	मसुदा लिहिला होता मसुदे लिहिले होते (M. N.) (F.)
	(He/She had written a draft/drafts).		(They had written a draft/drafts).
(२) त्याने/तिने	टिप्पणी लिहिली होती टिप्पण्या लिहिल्या होत्या (M. N.) (F.)	त्यांनी	टिप्पणी लिहिली होती टिप्पण्या लिहिल्या होत्या (M. N. F.)
	(He/She had written a note/notes).		(They had written a note/notes).
(३) त्याने/तिने	पत्र लिहिले होते पत्रे लिहिली होती (M. N.) (F.)	त्यांनी	पत्र लिहिले होते पत्रे लिहिली होती (M. N. F.)
	(He/She had written a letter/letters).		(They had written a letter/letters).

In all these forms the verbs लिहिला होती, लिहिले होते etc., agree with the objects मसुदा (M.), टिप्पणी (F.) and पत्र (N.) in gender and in number; as for the subject the inflected forms of the subject in the instrumental (तृतीया विभक्ती) are used e.g., त्याने, त्यांनी, त्यांना.

### अभ्यास १—

Covert the verbs in the following sentences in the past perfect tense and re-write:—

(१) रामा शाळेत गेला. (२) त्याने चष्मा लावला. (३) आम्ही दूध प्यालो. (४) तुम्ही पाणी आणले. (५) सभा संपली. (६) श्रीमंतांनी इमारती बांधल्या. (७) शिपायांनी चोर पकडले. (८) विद्यार्थ्यांनी सहली काढल्या. (९) तू अभ्यास केलास. (१०) तुम्ही काय केलेत?

### अभ्यास २—

Translate into Marathi:—

(1) The Secretary had issued specific instructions. (2) I had gone to Nagpur during the last month. (3) Pupils had come to school yesterday. (4) My friends had given a ring last

year. (5) The Superintendent had put up a revised draft. (6) The Ministers had discussed this point in their last meeting. (7) They had caught the thief then and there. (8) The lazy boy had forgotten his bag of books in the school. (9) Last year we had gone to Nasik. (10) Two year before I and my family travelled in the first class.

[*New words.* — A revised draft: सुधारलेला मसुदा; Then and there-तेथल्या तेथे; Two years before- दोन वर्षांपूर्वी.]

(3) *The Habitual past Tense (रीती भूतकाळ).* — This tense expresses that a certain action was habitual or usually performed in the time past *e.g.* :

(१) आम्ही रोज फिरावयास जात असू (We used to go out for a walk daily).

(२) अधिकारी वेळेवर जेवण करीत असत (The Officer used to take meals in time).

(३) तू नेहमी खेळत असत (You always used to play).

The formation of verb in the habitual past is almost the same as that of the habitual present, only the auxiliary verb असणे is to be used in the past tense *e.g.* असे, असू, असत, etc.

The forms of असणे in the habitual past are given below:—

	<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person—	मी असे (M. F.)	आम्ही/आपण असू (M. F.)
Second person—	तू असस (M. F.)	तुम्ही/आपण असा (M. F.)
Third person—	तो असे (M.)	ते असत (M.)
	ती असे (F.)	त्या असत (F.)
	ते असे (N.)	ती असत (N.)

Now add त् to any root and you will get the form मी लिहित असे (I used to write), आम्ही गात असू (We used to sing).

We give below the forms of सांगणे (to tell) in the habitual past:—

*Habitual past tense (रीती भूतकाळ)*

<i>Singular</i>	<i>Plural</i>
सांगणे-(to tell)	

First person—	मी सांगत असे (M.F.) (I used to tell).	आम्ही/आपण सांगत असू (M.F.) (We used to tell).
Second person—	तू सांगत असस (M.F.) (You used to tell).	तुम्ही/आपण सांगत असा (M.F.) (You used to tell).
Third person—	तो सांगत असे (M.) (He used to tell). ती सांगत असे (F.) (She used to tell). ते सांगत असे (N.) (It used to tell).	ते सांगत असत (F.) (They used to tell). त्या सांगत असत (F.) (They used to tell). ती सांगत असत (N.) (They used to tell).

The above pattern is the same for all verbs, transitive and intransitive.

A table of sentences showing verbs in the varieties of the past tense are given below:—

<i>Past tense</i>	<i>Continuous past</i>	<i>Past perfect</i>	<i>Habitual past</i>
मी गेलो	मी जात होतो	मी गेलो होतो	मी जात असे
आम्ही झोपलो	आम्ही झोपत होतो	आम्ही झोपलो होतो	आम्ही झोपत असू
तू पत्र लिहिलेस	तू पत्र लिहित होतास	तू पत्र लिहिली होतीस	तू पत्र लिहित असस
तुम्ही भांडलात	तुम्ही भांडत होता	तुम्ही भांडला होता	तुम्ही भांडत असा
तो रागावला	तो रागावत होता	तुम्ही रागावला होता	तो रागावत असे
तिने स्वयंपाक केला	ती स्वयंपाक करत होती	तिने स्वयंपाक केला होता	ती स्वयंपाक करत असे
मूल दूध प्याले	मूल दूध पीत होते	मूल दूध प्याले होते	मूल दूध पीत असे
लोकांनी तक्रार केली	लोक तक्रार करीत होते	लोकांनी तक्रार केली होती	लोक तक्रार करीत असत
मुलांनी प्रार्थना म्हटली	मुले प्रार्थना म्हणत होती	मुलांनी प्रार्थना म्हटली होती	मुले प्रार्थना म्हणत असत
त्याला यश मिळाले	त्याला यश मिळत होते	त्याला यश मिळाले होते	त्याला यश मिळत असे

## अभ्यास १

Convert the verbs in the previous अभ्यास १ into the habitual past tense and the past perfect.



## अभ्यास २

Translate the following sentences into Marathi:—

(1) He used to play during his school days. (2) We used to drink milk. (3) In ancient times people used to worship the God of rains. (4) European soldiers used to harass the Indian people. (5) Mahatma Gandhi used to stay in a hut. (6) Before the advent of railways, people used to walk a long distance. (7) The rich used to wear costly dresses. (8) The poor person used to sell cloth and thus used to earn his livelihood. (9) The L.I.C. agents used to earn a lot. (10) In old days people used to keep their promises.

[*New words:* Childhood-लहानपण (N.); ancient time-प्राचीन काळ; The God of rains-वरुण; to harass- छळ करणे, त्रास देणे; costly-किंमती, मौल्यवान; an agent-दलाल; to keep one's promise-आपले वचन पाळणे.]

## भविष्यकाळ व त्याचे प्रकार

### (The Future Tense and its kinds)

The future tense has only three varieties: (1) The simple future tense (साधा भविष्यकाळ) *e.g.* मी पुण्याला जाईन (I shall go to Poona;), तो गाणे म्हणेल. (He will sing a song). (2) The future continuous (अपूर्ण भविष्यकाळ) *e.g.* उद्या या वेळेस तो प्रवास करीत असेल (By this time he will be travelling tomorrow). कार्यवाह उद्या या वेळेस अध्यक्षाना हार घालत असतील (The Secretary will be garlanding the President this time, tomorrow). (3) The future perfect (पूर्ण भविष्यकाळ) *e.g.* मी उद्यापर्यंत गृहपाठ लिहिला असेन (I shall have written the home work by tomorrow) तुमच्यापूर्वी माझा भाऊ तेथे गेला असेल (My brother will have gone there before you).

The simple future tense has already been dealt with.

We now take up the remaining two kinds.

(1) *The future continuous अपूर्ण भविष्यकाळ*—This represents an action as going on at some point in future time *e.g.* मी उद्या मासिक वाचत असेन (I shall be reading the magazine tomorrow).

The future continuous is like the present continuous, but with forms of असणे in the future tense (असेन, असू, असशील, असाल, असेल, असतील). The future continuous can also be translated by *should and would* in English *e.g.* take the above sentence. It will be translated as I should would be reading the magazine tomorrow.

We given below the forms of the लिहिणे in the अपूर्ण भविष्यकाळ:-

### *The future continuous tense (अपूर्ण भविष्यकाळ)*

लिहिणे—(to write)

	<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person—	मी लिहित असेन (I shall be writing).	आम्ही/आपण लिहित असू (We shall be writing).
Second person—	तू लिहित असशील (You will be writing)	तुम्ही/आपण लिहित असाल (You will be writing).
Third person—	तो/ती/ते लिहित असेल (He/she/it will be writing),	ते/त्या/ती लिहित असतील. (They will be writing.)

The verb राहणे is sometime substituted in the above forms to signify the same meaning. The sentences then will be मी लिहित राहीन; आम्ही लिहित राहू; तू लिहित राहशील; तो लिहित राहील. The above forms hold good for all the genders.

### अभ्यास १

Convert the following verbs in the following sentences in the future continuous and re-write:—

(१) परवा परीक्षा संपेल. (२) मी घरी जाईन. (३) तो काय करील? (४) ती तोंड धुईल. (५) नोकर संप करतील. (६) विद्यार्थी सामन्यात भाग घेतील. (७) शिक्षक प्रश्न विचारतील. (८) तुम्ही गरिबाला औषध द्याल. (९) ते मला म्हणतील. (१०) आम्ही सामान घेऊन जाऊ.

### अभ्यास २

Translate the following sentences in to Marathi:—

(1) You will be knowing this city. (2) The musician will be singing on the radio tomorrow. (3) The Minister will be making a public speech. (4) My wife will be preparing sweet dishes. (5) The shop-keepers would be getting a lot of profit. (6) The tailor will be keeping my coat ready. (7) The mountaineers will be climbing the peak. (8) We shall be seeing a picture. (9) I shall be waiting for you (10) What you will be doing tomorrow at 3 p.m.?

(2) *The future perfect tense (पूर्ण भविष्यकाळ)*— This denotes action that will be completed at some point in future time e.g., मी तेथे गेलो असेन (I shall have gone there); त्यांनी काम केले असेल (They will have done the work). From these examples, we can conclude that the future perfect is the past tense with the forms of असणे in the future tense (असेल, असेन). All the rules concerning the conversion of a verb in the past tense hold good in this case. The future perfect also expresses contingency or probability e.g. तो गेला असेल (He might have gone).

The Forms of असणे in the future are sometimes added to the past participle of the principal verb. The past participles are formed by adding लेला-लेली-लेले to the original roots of verbs, as they undergo changes in the past tense e.g. जा-गे-गेलेला-ली-ले, झा-झालेला-ली-ले, मर-मे-मेलेला-ली-ले; म्हण-म्हट-म्हटलेला-ली-ले, नीज-निज-निजलेला-ली-ले. Examples—(१) तो कार्यालयात गेलेला असेल (He will have gone to office); (२) ती चहा प्यालेली असेल (She will have drunk tea). (३) नोकराने भाजी आणलेली असेल (The servant would have brought the vegetables). (४) लोकांनी तक्रारी केलेल्या असतील (People will have complained).

The forms of two verbs जा (Intransitive) and खाणे (Transitive) in the future perfect are given below:—

*The future perfect tense (पूर्ण भविष्यकाल)*

जा (to go-intransitive)

	<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person-	मी गेलो असेन (M.) मी गेली असेन (F.) (I shall have gone).	आम्ही गेलो असू (M.F.) आपण गेलो असू (We shall have gone).
Second person-	तू गेला असशील (M.) तू गेली असशील (F.) (You will have gone).	तुम्ही गेला असाल (M.F.) आपण गेला असाल (You will have gone).
Third person-	तो गेला असेल (M.) (He will have gone). ती गेली असेल (F.) (She will have gone). ते गेले असेल (N.) (It will have gone).	ते गेले असतील (M.) (They will have gone). त्या गेल्या असतील (F.) (They will have gone). ती गेली असेल (N.) (They will have gone).

In all these forms the verbs agree with the subjects in number and in gender. As already said the principal verbs in the forms mentioned above, can be substituted by the past participles of the verb—जा-गेलेला (M.); गेलेली (F.); गेलेले (N.) etc. We may thus have the forms मी गेलेला असेन, मी गेलेली असेन.

We now take up to verb खाणे

खाणे (to eat-transitive)

<i>Singular</i>	<i>Plural</i>
१. मी आंबा खाल्ला असेल. (I shall have eaten a mango)	१. आम्ही आंबा खाल्ला असेल. (We shall have eaten a mango).
१. मी आंबे खाल्ले असतील. (I shall have eaten a mangoes).	१. आम्ही आंबा खाल्ले असतील. (We shall have eaten a mangoes).
२. मी पोपई खाल्ली असेल. (I shall have eaten a popaya).	२. आम्ही पोपई खाल्ली असेल. (We shall have eaten a popayas).

२. मी पोपया खाल्ल्या असतील.  
(I shall have eaten a popayas).  
३. मी केळे खाल्ले असेल.  
(I shall have eaten a banana).  
३. मी केळी खाल्ली असतील.  
(I shall have eaten a plantians).

२. आम्ही पोपया खाल्ल्या असतील.  
(We shall have eaten a popayas).  
३. आम्ही केळे खाल्ले असेल.  
(We shall have eaten a banana).  
३. आम्ही केळी खाल्ली असतील.  
(We shall have eaten a plantians).

The future perfect forms of the transitive verb खाणे along with the subject in the first person have been given above. The forms will be the same for the second person (singular, plural) and the third person (sing., pl.). There will however be one change in the third person pronouns तो, ती, ते. They will change to त्याने (sing.), त्यांनी (plural) तिने (sing.) त्यांनी (pl.), त्याने (sing.), त्यांनी (pl.), respectively. As for the Second person pronoun तू, the verb optionally remains in the simple future tense e.g., तू आंबा खाल्ला असशील or तू आंबा खाल्ला असेल.

The above forms खाल्ला असेल, खाल्ले असतील can also be substituted by खाल्लेला असेल, खाल्लेले असतील, etc.

A few sentence showing verbs in all the varieties of the future tense are given below:—

<i>Future tense</i>	<i>Future continuous</i>	<i>Future perfect</i>
१. अंधार पडेल.	१. अंधार पडत असेल.	१. अंधार पडला/पडलेला असेल
२. गुरुजी शिकवतील.	२. गुरुजी शिकवत असतील	२. गुरुजींनी शिकवले/शिकवलेले असेल.
३. तू पाणी पिशील.	३. तू पाणी पीत असशील.	३. तू पाणी प्याला असशील.
४. तुम्ही धावाल	४. तुम्ही धावत असाल.	४. तुम्ही धावला असाल.
५. मला वाटेल.	५. मला वाटत असेल.	५. मला वाटले असेल.
६. मी सण साजरा करीन.	६. मी सण साजरा करीत असेन.	६. मी सण साजरा केला/केलेला असेल.
७. आम्ही पुण्यात राहू.	७. आम्ही पुण्यात राहात असू.	७. आम्ही पुण्यात राहिलो असू.
८. स्त्रिया भेटतील.	८. स्त्रिया भेटत असतील	८. स्त्रिया भेटल्या असतील.
९. मूल चालेल.	९. मूल चालत असेल.	९. मूल चालले असेल.

(N.B.—The forms of the Habitual Future Tense are those of the continuous future tense. Most grammarians do not recognise this as a separate variety).

## अभ्यास १

Convert the verbs in the sentence given in अभ्यास १ of the future continuous tense in the remaining varieties of the future tense.

## अभ्यास २

Translate into Marathi:—

(1) I Shall have got up by six o'clock tomorrow. (2) The clerk will have written a letter by now. (3) You will have drunk tea by this time tomorrow. (4) The officer will have gone to the office. (5) The tailor will have kept the shirts ready by tomorrow. (6) The servant will have finished his work by now. (7) All will have left the place of the meeting. (8) The recreational programme will have started by now. (9) She will have completed her rest. (10) The superintendent will have examined the revised draft.

[*New words*: The place of the meeting—सभेचे ठिकाण; The recreational programme—मनोरंजक कार्यक्रम; a revised draft—सुधारलेला मसुदा.]

## नकारार्थी वाक्ये (वर्तमानकाळ)

### [Negative Sentence (Present Tense)]

Sentences so far dealt with have been affirmative in character e.g.

(१) मुलगा अभ्यास करतो (A boy studies).

(२) पाऊस पडतो/पडला (It rains/rained).

They can be converted into negative sentences as follows:—

(१) मुलगा अभ्यास करत नाही.

(२) पाऊस पडत नाही/पडला नाही.

In this section it is proposed to give rules for converting affirmative sentences into negative. We start with the Present tense.

#### 1. Present Tense

The verb असणे (to be) has three distinct forms in the Present tense :—

(१) आहे,

(२) होय,

(३) असतो.

Variety (1).— We give below the forms of असणे along with its negative forms in the Present tense:—

(१) असणे (to be—Aff.) नसणे (Neg.)

	<i>Singular</i>		<i>Plural</i>	
	Affirmative	Negative	Affirmative	Negative
1st person—	मी आहे (I am)	मी नाही (I am not)	आम्ही/आपण आहोत. (We are)	आम्ही/आपण नाही. (We are not)
2nd person—	तू आहेस (Thou are)	तू नाहीस (Thou are not)	तुम्ही/आपण आहात. (You are)	तुम्ही/आपण नाही. (You are not)
Third person—	तो ती } आहे ते	तो ती } नाही ते	ते त्या } आहेत ती	ते त्या } नाहीत ती
	(He/She/It is)	(He/She/It is not).	(They are)	(They are not).

Variety (2)—असणे (Aff.) नसणे (Neg.)

	Singular		Plural	
	Affirmative	Negative	Affirmative	Negative
First person	मी असतो (M.)	मी नसतो (M.)	आम्ही/आपण	आम्ही/आपण
	मी असते (F.)	मी नसते (F.)	असतो (M.F.)	नसतो (M.F.)
Second person	तू असतोस (M.)	तू नसतोस (M.)	तुम्ही/आपण	तुम्ही/आपण
	तू असतेस (F.)	तू नसतेस (F.)	असता (M.F.)	नसता (M.F.)
Third person	तो असतो (M.)	तो नसतो (M.)	ते	ते
	ती असते (F.)	ती नसते (F.)	त्या } असतात	त्या } नसतात
	ते असते (N.)	ते नसते (N.)	ती	ती

Variety(3) असणे—(to be)

	Singular		Plural	
	Affirmative	Negative	Affirmative	Negative
First person	मी होय	मी नव्हे	आम्ही/आपणहोय	आम्ही/आपणनव्हेत
Second person	तू होय	तू नव्हेस	तुम्ही/आपणहोय	तुम्ही/आपणनव्हेत
Third person	तो	तो	ते	ते
	ती } होय	त्या } नव्हे	त्या } होत	त्या } नव्हेत
	ते	ती	ती	ती

(N.B.—The meanings are the same as in (1) above.)

*The present tense and the Present continuous. (वर्तमानकाळ व अपूर्ण वर्तमानकाळ).—*

The negative forms of verbs in the two varieties of the present tense are similar. They are formed by adding त to the roots (जा+त=जात; बस+त=बसत; ये+त=येत;) and by adding the negative forms of असणे (1st variety as required by the different subjects in the sentences) e.g. मी जात नाही (I do not go); आम्ही बसत नाही (We do not sit); तू येत नाहीस (You do not come); ते-त्या-ती खेळत नाहीत (They do not play). As the forms are common to both the Varieties of the Present tense, these sentences can also be translated as 'I am not going', 'We are not sitting', 'You are not coming' and 'They are not playing'; respectively, Intransitive (अकर्मक) verbs optionally take ई before त e.g. मी ठेवत/ठेवीत आहे/नाही; तू करत/करीत आहेस/नाहीस; ती वाचत/वाचीत आहे/नाही.



*The Present Perfect tense (पूर्ण वर्तमानकाळ)*— This is arrived at by adding the negative forms of असणे (1st variety) as required by the nouns or pronouns in sentences containing verbs in the Present perfect tense e.g.,—

<i>Affirmative</i>	<i>Negative</i>
१. मी गेलो/गेले आहे	मी गेलो/गेले नाही. (I have not gone).
२. तू बसला/बसली आहेस	तू बसला/बसली नाहीस (You have not sat).
३. तुम्ही धावला आहात	तुम्ही धावला नाहीत (You have not run).
४. नोकराने भाजी आणली आहे	नोकराने भाजी आणली नाही (The servant has not brought the vegetables).
५. मुलांनी वह्या ठेवल्या आहेत	मुलांनी वह्या ठेवल्या नाहीत (Boys have not put down the books).
६. लिपिकाने पत्र लिहिले आहे	लिपिकाने पत्र लिहिले नाही (The clerk has not written a letter).
७. तिने आंबे खाल्ले आहेत	तिने आंबे खाल्ले नाहीत (She has not eaten mangoes).
८. तू चोराला पकडले आहेस	तू चोराला पकडले नाहीस (You have not caught the thief).
९. आईने त्याला क्षमा केली आहे	आईने त्याला क्षमा केली नाही (The mother has not pardoned him).
१०. आम्ही पैसे उधळले (घालवले) आहेत	आम्ही पैसे उधळले (घालवले) नाहीत (We have not squandered money).

*The Habitual Present tense (रीती वर्तमानकाळ)*—The negative forms of verbs in the habitual present are formed by adding तें to the roots and by adding the forms of नसणे (variety 2) as required by the personal pronouns or nouns e.g. मी जात नसतो, मी जात नसते (I do not usually go); मुलगा वाचत नसतो (The boy does not usually read or is not in the habit of reading); आम्ही भांडत नसतो (We do not usually quarrel).

The ordinary rendering of these sentences in English would be ‘I do not go’. ‘The boy does not read’ and ‘We do not quarrel’. The reader may, thus think that the ordinary present tense and the habitual present tense are alike. It is only to distinguish the latter from the former that we use the word ‘usually’, which distinguish the habitual present tense from the ordinary present tense.

We now give below the use of some verbs in the negative in all the varieties of the present:—

<i>Present</i>	<i>Present Continuous</i>	<i>Habitual Present</i>	<i>Present Perfect</i>
१.तो लिहित नाही. (He does not write).	१.तो लिहित नाही. (He is not writing).	१.तो लिहित नसतो. (He does not usually write).	१.त्याने लिहिले नाही. (He has not written).
२.मूल हसत नाही. (The child does not smile).	२.मूल हसत नाही. (The child is not smiling).	२.मूल हसत नसते. (The child does not usually smile).	१. मूल हसले नाही. (The child has not smiled).
३.तू थांबत नाहीस. (You do not stop).	३.तू थांबत नाहीस. (You are not stopping).	३.तू थांबत नसतोस. (You do not usually stop).	३. तू थांबला नाहीस. (You have not stopped).
४.ते धावत नाहीत. (They do not run).	४.ते धावत नाहीत. (They are not running).	४.ते धावत नसतात. (They do not usually run).	४.ते धावले नाहीत. (They have not run).

The third variety of असणे in the negative is seen in the following sentences e.g. तो मी नव्हे (It is not); तसे नव्हे. (It is not so); त्याने केले ते योग्य नव्हे (What he did is not proper); तू तो नव्हेस (It is not you).

### अभ्यास १—

Give the negative forms of the following :—

(१) अभ्यास करतेस. (२) खेळत असतात. (३) आणली आहे. (४) बसता. (५) लक्ष देतो. (६) लक्ष दिले आहे. (७) लक्ष देत असतोस. (८) होते. (९) होत नाही. (१०) झाले आहे. (११) होत असते. (१२) राहतात. (१३) राहत आहेत. (१४) राहिले आहेत (१५) राहात असतात.

### अभ्यास २—

(1) The husband and the wife do not usually quarrel. (2) Nobody trusts a liar. (3) I usually do not go to my friend's house in the morning. (4) The servant has not brought the vegetables today. (5) She has not done her home-work. (6) It generally rains in the rainy season and sometimes in winter also. (7) He is always in need of money. (8) My father does not stay in the old house. (9) My sister does not get a job. (10) There are no mosquitoes in Poona; People, therefore, do not use mosquito curtains.

[*New words*: A lair—खोटे बोलणारा; a mosquito—डास; (M); a mosquito curtain—मच्छरदाणी (F).]

**नकारार्थी वाक्ये (भूतकाल)**  
**[Negative Sentence (Past Tense)]**

We give below the forms of असणे in the past tense along with its negative forms in the past tense.

		असणे—(to be)		TABLE-1	
		<i>Singular</i>		<i>Plural</i>	
		Affirmative	Negative	Affirmative	Negative
First Person	मी होतो (Me.)	मी नव्हतो (M.)	आम्ही/आपण	आम्ही/आपण	
	मी होते(F.)	मी नव्हते (F.)	होतो (M.)	नव्हतो (M.F.)	
	(I was)	(I was not)	(We were)	(We were not)	
Second person	तू होतास (M.)	तू नव्हतास (M.)	तुम्ही/आपण	तुम्ही/आपण	
			होता/होतात	नव्हतात	
			(M.F.)	(M.F.)	
Third Person	तू होतीस (F.)	तू नव्हतीस (F.)	(You were)	(You were not).	
	(You were)	(You were not).			
	तो होता (M.)	तो नव्हता (M.)	ते होते (M.)	ते नव्हते (M.)	
	(He was).	(He was not).	(They were).	(They were Not).	
	ती होती (F.)	ती नव्हती (F.)	त्या होत्या (F.)	त्या नव्हत्या (F.)	
	(She was).	(She was not).	(They were).	(They were not).	
	ते होते (N.)	ते नव्हते (N.)	ती होती (N.)	ती नव्हती (N.)	
	(It was).	(It was not).	(They were).	(They were not).	

		असणे—(to be)		TABLE-2	
		(मी असे—Affirmative)		(मी नसे—Negative)	
		<i>Singular</i>		<i>Plural</i>	
		Affirmative	Negative	Affirmative	Negative
First person	मी असे	मी नसे (F.)	आम्ही/आपणअसू	आम्ही/आपणनसू	

	(I usually was)	(I usually was not)	(We usually were)	(We usually were not).
Second person	तू असस (You usually were).	तू नसस (You usually were not).	तुम्ही/आपण असा (You usually were).	तुम्ही आपण नसा (You usually were not).
Third person	तो-ती-ते-असे (He/She/It usually was).	तो-ती-ते-नसे (He/She/It usually was not).	ते-त्या-ती असत (They usually were).	ते-त्या-ती-असत (They usually were not).

(मी असे can also be translated as 'I used to')

(1) *Simple past Tense (भूतकाळ)*.—The negative forms of Verbs in this variety of the past tense can be easily arrived at. Take the verb in the simple past tense, say गेलो, गेलास, गेली, गेल्या, add to these the forms, of the negative auxiliary verb 'नसणे' in the present tense as required by subject e.g. मी गेलो नाही (I do not go), तू गेला नाहीस (You did not go), ती गेली नाही (she did not go), ते गेले नाहीत (They did not go).

In the case transitive verbs in the past tense, the verb agrees with the object and the negative forms of असणे (नाही, नाहीत, नाहीस) agree with object e.g. —

#### Affirmative

मी आंबा खाल्ला  
मी आंबे खाल्ले  
नोकराने काम केले  
नोकराने कामे केली  
लिपिकांनी टिप्पणी लिहिली  
लिपिकांनी टिप्पणी लिहिल्या  
तू प्रयोग केलास

#### Negative

मी आंबा खाल्ला नाही.  
मी आंबे खाल्ले नाहीत.  
नोकराने काम केले नाही.  
नोकराने कामे केली नाहीत.  
लिपिकांनी टिप्पणी लिहिली नाही.  
लिपिकांनी टिप्पणी लिहिल्या नाहीत.  
तू प्रयोग केला नाहीत.

Note—

खाल्ला	ate	खाल्ला नाही	did not eat.
खाल्ले	ate	खाल्ले नाहीत	did not eat.
केले	did	केले नाही	did not do.
केली	did	केली नाहीत	did not do.

लिहिली	wrote	लिहिली नाही	did not write.
लिहिल्या	wrote	लिहिल्या नाहीत	did not write.

2) *Past Imperfect or Continuous Past tense* (अपूर्ण भूतकाळ- The negative verbs can be arrived at by substituting of forms *होतो, होतास, होती, होते* etc. (sentences like *मी जात होतो, तू जात होतास, ती जात होती, ते जात होते*). by *नव्हतो, नव्हतास, नव्हती* and *नव्हते*, respectively. The sense of the sentences after using these forms will be as follows :—

<i>Affirmative</i>	<i>Negative</i>
१. मी जात होतो (I was going)	१. मी जात नव्हतो (I was not going)
२. तू खात होतास (You were eating)	२. तू खात नव्हतास (You were not eating)
३. ती धावत होती (She was running)	३. ती धावत नव्हती (She was not running)
४. ते पीत होते (They were drinking)	४. ते पीत नव्हते (They were not drinking)
५. त्या बोलत होत्या (They were talking)	५. त्या बोलत नव्हत्या (They were not talking)
६. ते मूल आकाशाकडे पाहात होते (The child was looking at the sky)	६. ते मूल आकाशाकडे पाहात नव्हते (The child was not looking at the sky).

(3) *The Past perfect tense* (पूर्ण भूतकाळ)-For obtaining the negative forms of verbs, substitute the forms *होतो, होता, होते, होती* etc. in sentence containing the verbs in past perfect tense by their corresponding negative forms given in the table I above e.g.—

मी गेलो होतो (I had gone); मी गेलो नव्हतो (I had not gone). The rule regarding the agreement of intransitive verbs with subject and the agreement of transitive verbs with object holds good in this case e.g.

<i>Affirmative</i>	<i>Negative</i>
१. तो बसला होता (He had sat)	१. तो बसला नव्हता (He had not sat)
२. तुम्ही भांडला होता.	२. तुम्ही भांडला नव्हता

(You had quarellled)	(You had not quarellled)
३. मूल दूध प्याले होते (The child had drunk milk)	३. मूल दूध प्याले नव्हते (The child had not drunk milk)
४. तिने गृहपाठ केला होता (She had done the home work)	४. तिने गृहपाठ केला नव्हता (She had not done the home work)
५. अधिकारी वेळेवर आले होते (The officer had come in time)	५. अधिकारी वेळेवर आले नव्हते (The officer had not come in time)
६. आम्ही चुका केल्या होत्या (We had made mistakes)	६. आम्ही चुका केल्या नव्हत्या (We had not made mistakes)
७. नोकराने पत्रे टाकली होती (The servant had posted the letters)	७. नोकराने पत्रे टाकली नव्हती (The servant had not posted the letters)
८. वडिलांनी याची चर्चा केली होती (The Father had discussed this)	८. वडिलांनी याची चर्चा केली नव्हती (The Father had not discussed this).

(4) *The Habitual Past Tense (रीति भूतकाळ)* -For obtaining the negative forms of verbs in the Habitual Past Tense, substitute the negative forms of असणे in the past tense (given in table 2 above) in place of the positive forms of असणे in the habitual past tense e.g. —

मी जात असे (I used to go); मी जात नसे (I never used to go),

Some examples of this type are given below:—

<i>Affirmative</i>	<i>Negative</i>
१. आम्ही खेळत असू (We used to play)	१. आम्ही खेळत नसू (We never used to play), (We did not play).
२. तू उपदेश करीत असस (You used to advise)	२. तू उपदेश करीत नसस (You did not advise), (You never advised),
३. तुम्ही/आपण फिरावयास जात असा (You used to go for a walk)	३. तुम्ही/आपण फिरावयास जात नसा (You did not go for a walk), (You never used to go for a walk).
४. तो लिहीत असे (He used to write)	४. तो लिहीत नसे (He did not write),

(He never used to write).

५. ते खात असत

(They used to eat)

५. ते खात नसत

(They did not eat),

(They never used to eat).

### अभ्यास १—

Give the negative forms of the following:—

(१) धूत असत. (२) बोलत होते. (३) (राग) येत होता. (४) (राग) येत असे. (५) (राग) आला. (६) मिळवीत होती. (७) बोलावले. (८) खाल्ली होती. (९) (उपदेश) केला. (१०) (उपदेश) करत होता. (११) (उपदेश) केला होता. (१२) (उपदेश) करत असे. (१३) बसतात. (१४) बसत होता. (१५) बसला होता. (१६) बसत असा. (१७) सांगितले. (१८) सांगत होते. (१९) सांगितले होते. (२०) सांगत असत.

Translate into Marathi :—

(1) The ground was not prepared. (2) There was no match, (3) The players did not turn up, (4) He was not poor; still he did not live in a bungalow (5) The student did not do their home-work, (6) The editor had not published the news. (7) The Officer did not sanction the leave. (8) The clerk had not brought the fitness certificate. (9) The Secretary did not discuss the matter with the Deputy Secretary. (10) She could not go to the market as she had no money.



**नकारार्थी वाक्ये (भविष्यकाल)**  
**[Negative Sentence (Future Tense)]**

The forms of असणे (to be) in the future tense along with its negative forms are given are below :—

असणे (to be)				
(असेन—affirmative)			(नसेन—negative)	
<i>Singular</i>			<i>Plural</i>	
	Affirmative	Negative	Affirmative	Negative
First person	मी असेन (I shall be)	मी नसेन (I shall not be)	आम्ही/आपण असू (We shall be)	आम्ही/आपण नसू (We shall not be)
Second Person	तू असशील (Your will be)	तू नसशील (You will not be)	तुम्ही/आपण असाल (You will be)	तुम्ही/आपण नसाल (You will not be)
Third person	तो असेल (He will be)	तो नसेल (She will not be)	ते	ते
	ती असेल (She will be)	ती नसेल (She will not be)	त्या } असतील (They will be)	त्या } (नसतील) (They will not be)
	ते असेल (It will be)	ते नसेल (It will not be)	ती	ती

*Simple Future Tense* (साधा भविष्यकाल). ---The two negative sentences in the Simple Future Tense can be formed by adding णार to the root (e.g., बस+णार= बसणार; जा+णार= जाणार; वाच+णार= वाचणार) and then by adding the negative form of असणे in the Present Tense as required by the subject, e.g. बसणार नाही, जाणार नाही, वाचणार नाही.

We give below more examples of both the kinds :—

<i>Affirmative</i>		<i>Negative</i>	
१.	शिक्षक शिकवतील (The teacher will teach)	१.	शिक्षक शिकवणार नाहीत (The teacher will not teach).
२.	तुम्ही/आपण याल (You will come)	२.	तुम्ही/आपण येणार नाही (You will not come)
३.	आम्ही/आपण खेळू (You will play)	३.	आम्ही/आपण खेळणार नाही (You will not play)
४.	तू पाहशील (You may/will see)	४.	तू पाहणार नाहीस (You may/will not see).

*Future Continuous (अपूर्ण भविष्यकाळ).*—The negative sentences in the future continuous can be formed by replacing the forms of असणे (in the future tense), by the forms of नसणे (in the future tense), given at the beginning of this section, e.g. मी जात असेन (I shall be going); मी जात नसेन (I shall not be going).

The following additional sentences will clarify the point :—

<i>Affirmative</i>		<i>Negative</i>	
१.	तो प्रवास करीत असेल (He will be travelling)	१.	तो प्रवास करीत नसेल (He will not be travelling)
२.	पाऊस पडत असेल (It will be raining)	२.	पाऊस पडत नसेल (It will not be raining)
३.	तू खेळत असशील (You will be playing)	३.	तू खेळत नसशील (You will not be playing)
४.	तुम्ही धावत असाल (You will be running)	४.	तुम्ही धावत नसाल (You will not be running)
५.	ते काम करत असतील (They will be doing the work)	५.	ते काम करत नसतील (They will not be doing the work)
६.	मुले भांडत असतील (Children will be quarrelling).	६.	मुले भांडत नसतील (Children will not be quarrelling).

*Future Perfect (पूर्ण भविष्यकाळ).*—The negative sentences in the future perfect can be formed by replacing the forms of असणे (in the future tense), by the forms of नसणे (in the future tense), given at the beginning of this section, e.g. मी गेलो असेन (I shall have gone); मी

गेलो नसेन (I shall not have gone). The following sentences will illustrate the grammatical point:—

<i>Affirmative</i>	<i>Negative</i>
(१) तो गेला-गेलेला असेल (He will have gone)	(१) तो गेला-गेलेला नसेल (He will not have gone)
(२) ती पोचली असेल (She will have reached)	(२) ती पोचली नसेल (She will have not reached)
(३) त्याने पैसे दिले असतील (He will have given money)	(३) त्याने पैसे दिले नसतील (He will not have given money)
(४) तू पत्र लिहिले असशील (You will have written a letter)	(४) तू पत्र लिहिले नसशील (You will not written a letter)
(५) नोकराने काम केले असेल (The servant will have done the work)	(५) नोकराने काम केले नसेल (The servant will not have done the work)

Some Verbs in the negative in all the varieties of the future tense are given:—

<i>Simple Future</i>	<i>Future Continuous</i>	<i>Future Perfect</i>
(१) सूर्य उगवणार नाही (The Sun will not rise)	(१) सूर्य उगवत नसेल (The Sun will not be rising)	(१) सूर्य उगवला नसेल (The Sun will not have risen)
(२) तू झोपणार नाहीस (You will not sleep)	(२) तू झोपत नसशील (You will not be sleeping)	(२) तू झोपला नसशील (You will not have slept)
(३) ती घेणार नाही (She will not take)	(३) ती घेत नसेल (She will not be taking)	(३) तिने घेतले नसेल (She will not have taken)
(४) मुलगा आंबे खाणार नाही (The boy will not eat mangoes)	(४) मुलगा आंबे खात नसेल (The boy will not be eating mangoes)	(४) मुलाने आंबे खाल्ले नसतील (The boy will not have eaten mangoes).

## अभ्यास १

Give the negative forms of the following verbs:—

अनुक्रमणिका

(१) खणले असतील, (२) बसला असाल, (३) जाऊ, (४) याल, (५) पडले असेल, (६) पाहात असाल, (७) करत असतील, (८) खाल्ले असतील, (९) पडाल, (१०) जमाल, (११) जमत असाल, (१२) जमला असाल, (१३) पाहातील, (१४) पाहात असतील, (१५) पाहिला असतील.

## अभ्यास २

Translate into Marathi:—

(1) My brother will not return from Bombay, (2) He will not be Staying in Bombay, (3) He will not have stayed in Bombay, (4) The procession will not start at 3 p.m., (5) The procession will not be starting at 3 p.m., (6) The procession will not have started by 3 p.m., (7) You will not finish the work, (8) You will not be finishing the work, (9) You will not have finished the work, (10) The Superintendent will not complete the work, (11) She will not be completing the work, (12) She will not have completed the work.

## प्रश्नार्थक वाक्ये (१)

### [Interrogative Sentence (I)]

Interrogative sentences are formed with the help of interrogative Pronouns and interrogative and interrogative adverbs. The interrogative pronouns are who (कोण), what (काय) and which (कोणता-ती-ते), how many (किती). The interrogative adverbs are when (केव्हा), where (कोठे), why (का) and how (कसा, कशी, कसे). All of these play an important part in asking questions. We deal with these in their order.

(१) 'Who' (कोण) is used of persons only, *e.g.* who came (कोण आले?) who says so? (असे कोण म्हणते?) who is the officer here? (येथे अधिकारी कोण आहेत?), In all these questions we expect the answer to be the name of a person. (२) When the agent is unknown, कोण (who) is used with the verb, in the neuter gender and singular number, *e.g.* कोण बोलते? (who speaks?) कोण बोलावते? (who calls?) कोण टंकलेखन करते? (who types?) (३) As in indefinite pronoun कोण (who) means 'some one' *e.g.* खाली कोण आले आहे (Some one has come downstairs). In this sense, there may not be a question, but in the sentence खाली कोण आले आहे? (who has come downstairs?), there is a question and there is a stress on the word कोण. The pronoun कोण is changed to कोणी in the instrumental case both in the singular and in the plural, *e.g.* चहा कोणी केला? (who prepared tea?) दूध कोणी आणले? (Who brought milk?) चित्र कोणी काढले? (Who drew the picture?). The answers in Marathi, to all these questions will have the subjects in the instrumental case, either in singular or in plural, as the case may be.

The interrogative form कोण (who) has different forms in different cases. Naturally, there will be so many questions in Marathi which could be formed with the help of each one of these forms. We take them in their order.

कोणास, कोणाला (to whom?). The plural forms of these will be कोणास, कोणाला. These forms are the same for the accusative as well as for dative. In the accusative case these occur as objects *e.g.*, पोलीस शिपाई कोणास कोणाला पकडतात? [Who(m) do the police constables arrest?] वडील कोणाला शिकवतात? [Who (m) does the father teach?] लोक कोणास मानतात? [Who(m) do people honour?]. In the dative case these forms occur as indirect objects, *e.g.*, तुम्ही कोणाला/कोणास पैसे देता? [Who(m) do you give money to?].

कोणासाठी, कोणाकरिता (for whom) are also the forms of these pronouns in the dative case. *e.g.* ही जागा कोणाकरिता/कोणासाठी आहे? (For whom is the place reserved?) धर्मशाळा कोणाकरिता/कोणासाठी आहे? (For whom is this rest-house meant?) स्वागतकार कोणाकरिता

आहेत? (For whom is the receptionist meant?) (The interrogative pronoun कोणापासून (from whom) indicates a source, e.g. प्रकाश कोणापासून मिळतो? (From whom we get light?) त्रास कोणापासून होतो? (Whom do we get trouble from? who causes trouble?))

The pronouns कोणापेक्षा, कोणाहून (than whom?) indicate a comparison, e.g. राम कोणापेक्षा उंच आहे? (than whom is Ram taller?)

The forms कोणाचा (M), कोणाची (F), कोणाचे (N) (all meaning whose) indicate the idea of possession and denote that the nouns following these are in masculine, feminine and neuter gender, respectively. हो कोणाचा मुलगा आहे? ही कोणाची मुलगी आहे? हे कोणाचे घर आहे? (Whose son/daughter/house is this?) हे कोणाचे मुलगे आहेत? ह्या कोणाच्या मुली आहेत? ही कोणाची घरे आहेत? (Whose sons/daughters/houses are these?)

The form कोणात (in whom) is found questions like—दोष कोणात नसतो? (Who is free from fault?) कोणात दोष नसतात? (Who is free from faults?) In these questions the form कोणात can be taken to mean कोणत्या माणसात (In which man).

(२) काय in the sense of 'what' is used in the nominative in the accusative, e.g. हे काय आहे? (What is this?) तुम्हाला काय पाहिजे? (What do you want?) त्याचा हेतू काय? (What is his object?) The pronoun काय (what) has different forms in all the cases. (३) कशास, कशाला (Why, what for?) तुम्ही कशाकरिता आलात? (What have you come for?) हे सर्व कशासाठी/कशाबद्दल? (What is all this for?) (४) कशाहून? (Than what?) पृथ्वी कशाहून मोठी आहे? (What is the earth greater than?) (५) कशाचा, कशाची, कशाचे (of what?) फळा कशाचा केला आहे? (What is the black-board made of?) खुर्ची कशाची बनवली आहे? (What is the chair made of?) कपाट कशाचे केले आहे? (What is the cupboard made of?) (६) (कशात?) (In what?) has to be taken to mean in what place or a vessel or an object, e.g., दूध कशात ठेवले आहे? (Which vessel is the milk in?) कशाने, कशाशी mean 'with what' denote an instrument e.g., तुम्ही कशाने खेळता? (What do you play with?) तुम्ही पांव कशाशी खाल? (What will you eat bread with?) (७) काय (what) has different meanings when used in different position in a sentence, e.g. (a) At the end of a sentence काय calls for an answer either in the affirmative or in the negative, e.g., तू अभ्यास केलास काय? (Have you studied? Have you read your lesson) ते चहा प्याले काय? (Did they drink tea?) (b) Before the verb the pronoun काय asks for information or details, e.g., तुम्ही काय खाल्ले? (What did you eat?) तो काय खेळला? (What game he played?) (c) At the beginning of a sentence काय (what) also denotes a surprise, e.g., काय तुम्ही आलात? (What, you have come?) (८) It is used as a particle of interrogation, e.g., काय आज पाऊस पडेल? (Will it rain today?) The word 'what' in English sentences 'what are you?', and 'what is your father?' is an exception to the general meaning of what, v/z, काय. These sentences if literally translated as in English sentences refer to the profession.

(३) (कोणता) (M), (कोणती) (F), (कोणते) (N) (which). These pronouns are used of persons as well as of things. They imply a selection *i.e.*, तुमचा मित्र कोणता आहे [which (of these) is your friend?] तुमची पेटी कोणती आहे? (Which is your box?) तुझे घर कोणते आहे? (Which is your house? The plural forms of कोणता-ती-ते which कोणते-त्या-ती, *e.g.*, कोणते मित्र? (Which friends?) कोणत्या पेटी? (Which boxes) कोणती घरे? (Which houses?)

(४) किती, केवढा-केवढी-केवढे (How much; How many?) These pronouns denote the number and the quantity required, *e.g.*, तुम्ही किती पैसे देऊ शकाल? (How much money can you spare?) तुम्हाला किती भाऊ आहेत? (How many brothers have you?) The pronouns केवढा, (M), केवढी (F), केवढे (N) (All meaning how much) are generally answered by एवढा (M), एवढी (F) and (ळ) (All meaning 'this much') or by तेवढा (M), तेवढी (F) and तेवढे (N) (All meaning 'that much') in the answer implied by the question *e.g.*, तुम्हाला केवढा तुकडा पाहिजे? (How long a piece do you want?) Answer; तुम्हाला केवढा/तेवढा तुकडा पाहिजे (I want this much/that much piece). The adjective कितवा (what) is formed from किती and denotes rank, *e.g.*, त्याचा कितवा क्रमांक आहे? त्याने कितवे बक्षीस मिळविले? हा त्याचा कितवा उच्चांक आहे? The answers to these questions denote the rank say 'fifth' or 'seventh' or 'second' etc.

## अभ्यास १

Fill in the gaps with suitable interrogative pronouns given at the end :—

(१) तुमचे नाव ..... ? (२) तुमचे पदनाम ..... ? (३) चहा ..... केला? (४) मला ..... हाक मारली? (५) तुम्ही ..... नमस्कार करता? (६) ही ..... वही आहे? (७) ह्या ..... वह्या आहेत? (८) ..... मुलाने अभ्यास केला? (९) ..... मुलांनी अभ्यास केला? (१०) रुमाल ..... विणला आहे? (११) आज आपण कार्यालयात येणार नाही ..... ? (१२) घरात ..... आनंद मिळतो? (१३) तुमच्या मुली ..... ? (१४) हा सर्व त्रास ..... ? (१५) तुम्ही ..... चर्चा करता? (१६) ते ..... रागावतात? (१७) मंत्र्यांनी ..... अभिनंदन केले? (१८) आई ..... काळजी करते? (१९) अधिकाऱ्यांनी ..... क्षमा केली? (२०) ..... नैमित्तिक रजा मंजूर झाली? (२१) तुम्ही ..... पाते (blade) वापरता? (२२) आज तुम्ही नाटकाला जाणार ..... ? (२३) झाडावर ..... चढले? (२४) वडिलांनी ..... बोलावले? (२५) ..... वर्तमानपत्र चांगले आहे?

(काय, कोणास, कोणाला, कोणते, कोणी, कोणावर, कोणाचे, कोणाची, कोणत्या, कोणापासून, कोणाकरिता, कोणाच्या, कोण.)

## प्रश्नार्थक वाक्ये (२) [Interrogative Sentence (II)]

In this chapter it is proposed to deal with interrogative adverbs (१) When? (केव्हा?), (२) Where? (कोठे?), (३) Why? (का?) and (४) How? (कसा, कशी, कसे?). When adverbs are used in asking questions, they are called interrogative adverbs.

(१) केव्हा (*when*)—This is an adverb of time *e.g.*, (१) आपण केव्हा आलात? (When did you come?) (२) तुम्ही स्मरणपत्र केव्हा पाठवले? (When did you send a reminder? Also, शिवाजीचा जन्म केव्हा झाला? (When was Shivaji born?)

The post-positions करिता and साठी when joined to केव्हा refer to the period of time. हे औषध केव्हाकरिता आहे? (At what time of the day/when is the medicine to be taken?) ही भाजी केव्हासाठी आणली आहे? (For what part of the day are the vegetables brought?)

The word केव्हापासून also denotes the period of time *e.g.*, तो केव्हापासून उभा आहे? (How long has he been standing?) The words केव्हाचा, केव्हाची, केव्हाचे are also used to denote the period of time and are used in different genders according to the nouns they govern, *e.g.*, तो केव्हाचा आला आहे, ती केव्हाची अभ्यास करत आहे, ते मूल केव्हाचे रडत आहे. The words केव्हाचा, केव्हाची and केव्हाचे are to be translated as 'Since a long time'. The sentences cited above are mere statements and not questions. (These can be turned into questions, *e.g.* तू केव्हाचा अभ्यास करत आहेस?) (How long have you been studying).

The interrogative adverb कधी is substituted for केव्हा. It also refers to time. The interrogative adverb कधी also yields forms like कधीकरिता, कधीपासून, कधीचा, कधीची, कधीचे.

(२) कोठे (*where*)—This is an adverb of place, *e.g.*, कार्यालय कोठे आहे? (Where is the office?) आज अधिकारी कोठे जाणार आहेत? (Where is the officer going today?)

The adjective कोठला (M), कोठली (F), कोठले (N) and कोठचा (M), कोठची (F), कोठचे (N) are formed the interrogative adverb (कोठे) and are used in different genders according to the nouns they govern—

हा कोठला/कोठचा मुलगा आहे?	(What place is the boy from?)
ही कोठली/कोठची मुलगी आहे?	(What place is the girl from?)
हे कोठले/कोठचे पत्र आहे?	(What place is the letter from?)



The adverb कोठपासून, कोठून refer to the time, *e.g.*, तुमचा पगार कोठपासून/कोठून काढला? [From what time (date) is your pay drawn?] The adverb कोठपर्यंत refers to the limit, *e.g.*, तुम्ही कोठपर्यंत जाणार? (How far do you mean to go?)

(३) का (*why*)—This is an adverb of reason. It means ‘why’, ‘wherefore’, ‘for that reason’ and the answer implies the reason of the action expressed in the verb *e.g.*,—

तुम्हास का उशीर झाला? (Why are you late?) The words प्रयोजन or कारण काय? are sometime substituted for का, *e.g.*, तुम्हास उशीर होण्याचे प्रयोजन/कारण काय? The adverb कशाकरिता, कशासाठी, कशाला, कशास are also substituted for का, *e.g.*, येथे कशाकरिता आलात? (Why have you come here?)

The interrogative adverb का occurring in the body of the sentence means ‘why’ but when used at the end of a sentence it turns the sentences into a question.

आपण येणार का? (Will you come?) तुम्ही टिप्पणी लिहिलीत का? (Did you write the note?)

(४) कसा, कशी, कसे (*how*)—In what manner? These are interrogative adverbs but when used in sentence, they modify the verbs, *e.g.*, घोडेस्वार कसा दिसतो? (How does a rider look?)

In sentences like? (१) तो कसा वाचतो? (२) ती कशी वाचते? (३) मूल कसे पिते? The adverbs do modify the verbs and at the same time denote the gender of the subject.

The adverb कसा in the above sentences agrees with the subject and in the following sentences agrees with the object *e.g.*,

तो मसुदा कसा लिहितो? तो चिठ्ठी कशी लिहितो? तो पत्र कसे लिहितो?

When both the subject and the object are inflected, the adverb is put in the neuter singular, *e.g.*

पोलिसाने/शिपायाने चोराला कसे पकडावे? (How should the police constable catch the thief?) It is also used in the neuter gender when the subject of the interrogative verb is inflected, *e.g.*

मुलाने कसे चलावे? स्त्रियांनी कसे बोलावे? त्यांनी कसे हसावे?

The adverbs कसला, कसली, कसले are also forms of कसा, कशी, कसे. These can be translated as what kind/sort of? of what nature? What sort of? What kind of? These should be treated as adjectives ending in आ, e.g., हा कसला मुलगा आहे? ही कसली मुलगी आहे? हे कसले घर आहे? कसल्या मुलाला तुम्ही आश्रय दिलात? तुम्ही कसल्या घरात राहता?

The adverb कसा being a declinable adverb yields forms in all the cases e.g., (१) कशाने, कशाशी, कशाबरोबर (All instrumental); (२) कशासाठी, कशाकरिता, कशास, कशाला (All datives); (३) कशापासून, कशाहून (All ablative); (४) कशाचा, कशाची, कशाचे (All genitives); (५) कशात, कशावरून (All locative).

## अभ्यास १

Fill in the gaps with suitable interrogative adverbs given at the end :—

(१) आज तुम्ही कार्यालयात ..... काम केले? (२) अधीक्षक लवकर ..... गेले? (३) टिप्पणी ..... लिहावी? (४) ..... आज तुम्ही रजा घेतलीत? (५) विद्यार्थ्यांनी वर्गात ..... वागावे? (६) तुम्ही सचिवांना भेटलात ..... ? (७) तुमचे काम ..... आले? (८) हे औषध ..... घ्यावयाचे आहे? (९) महात्मा गांधीचा जन्म ..... झाला? (१०) तू ..... स्वस्थ बसला आहेस?

(Answers.—कसे, कोठवर, का, कोठे, कशी, का, कशाला.)

## आज्ञार्थ

### (The Imperative Mood)

So far we have used verbs in all the tense, either to make a statement or to ask a question. A verb may be used to express a command also *e.g.*, कोपऱ्यात उभा राहा (Stand in the corner); घरी जा (Go home). It may be used to express a condition, *e.g.*, पाऊस पडत असेल तर येऊ नका (Do not come if it rains). It may be used to express a duty, *e.g.*, प्रत्येकाने नियमाप्रमाणे वागावे (one should behave according to rules). These different modes or manners in which a verb may be used to express an action are called moods. There are three moods in Marathi :—

(1) The imperative Mood (आज्ञार्थ), (2) The Potential Mood (विध्यर्थ), (3) The Conditional Mood (संकेतार्थ). In this chapter we propose to deal with the Imperative Mood.

The Imperative Mood can strictly be used in the second person, *e.g.*, (१) खाली बस (sing.) (Sit down); खाली बसा (plural); (sit down); (२) पुस्त दे (give book) (sing.); पुस्तक द्या (give book) (plural); (३) पाणी पी (drink water) (sing.); पाणी प्या (drink water) (plural). But in the first and in the third persons the sense of the verb is expressed by the use of the auxiliary verbs in English, *viz.*, may let, *e.g.*, मी येऊ काय? (May I come?); लोक सुखी असोत (May the people be happy); तो जावो (Let him go).

We give below the forms of three different verbs : बसणे (to sit), घेणे (to take) and लिहिणे (to write), in the imperative mood :—

### Imperative Mood (आज्ञार्थ)

#### बसणे (to sit)

	<i>Singular</i>	<i>plural</i>
First person—	मी बसू? (May I sit down?)	आम्ही/आपण बसू? (May we sit down?)
Second person—	तू बस/बैस (You sit down).	तुम्ही/आपण बसा (You sit down).
Third person—	तो बसो (M.) ती बसो (F.) ते बसो (N.) (Let him/her/it/sit/down).	ते बसोत त्या बसोत ती बसोत (Let them sit down).

घेणे (to take)

	Singular	Plural
First person—	मी घेऊ? (May I take?)	आम्ही/आपण घेऊ? (May we take?)
Second person—	तू घे (You take).	तुम्ही/आपण घ्या (You take).
Third Person—	तो घेवो (M.) ती घेवो (F.) ते घेवो (N.) (Let him/her/it/take).	ते घेवोत त्या घेवोत ती घेवोत (Let them take).

लिहिणे (to write)

	Singular	Plural
First person—	मी लिहू? (May I write?)	आम्ही/आपण लिहू? (May we write?)
Second person—	तू लिही (You write).	तुम्ही/आपण लिहा (You write).
Third Person—	तो लिहो (M.) ती लिहो (F.) ते लिहो (N.) (Let him/her/it/write).	ते लिहोत त्या लिहोत ती लिहोत (Let them write).

It will be seen from the examples above that the forms of verbs are the same in all the genders. The root of the verb is the imperative second person singular *e.g.*, खा, जा, बस, घे, ऐक, दाखव. The imperative second person plural is arrived at by adding आ to the root, *e.g.*, बस+आ= बसा, दाखव + आ = दाखवा, ऐक +आ =ऐका.

The imperative second plural of the following verbs should be noted : (१) घेणे-घ्या, (२) देणे-द्या, (३) पिणे-प्या, (४) होणे-व्हा, (५) धुणे-धुवा, (६) राहणे-राहा, (७) पाहणे-पाहा, (८) येणे-या, (९) लिहिणे-लिहा.

The subject of the verb in the second person is generally omitted, *e.g.*, जा, बैस, ये.

Uses of the forms of Imperative Mood. The personal forms of verbs in the imperative mood have different meanings :—

(1) First person (प्रथम पुरुष).—The first person is used for making an appeal or to ask for permission or to obtain consent, *e.g.*, मी येऊ काय? (May I come?) It also expresses its model sense, *e.g.*, चला सिनेमाला जाऊ (Come on, let us go to a picture).

(2) Second person (द्वितीय पुरुष).—In the second person it expresses a command or an advice, *e.g.*, चालता हो (Get away); कार्यालयात वेळेवर या (Come to the office in time.) It also expresses a prayer or a request, *e.g.*, गरीबाला मदत करा (Help the poor); पूरग्रस्तांना मदत द्या (Give help to the flood-affected people). It sometimes expresses a resistant request *e.g.*, लोकहो आळस सोडा (O people, give up idleness).

(3) Third persons (तृतीय पुरुष).—In the third person, the imperative is used to bless (आशिर्वाद देणे) or to curse (शाप देणे), *e.g.*, तो लवकर परत येवो? (May he soon return); तो शंभर वर्षे जगो (May he live for hundred years); शत्रूचा पराभव होवो (May the enemy be defeated/vanquished).

The negative imperative form is made up by adding नको (singular) and नका (plural). These are joined to the infinitive of a verb. The infinitive of a verb is formed by adding ऊ to the verb, *e.g.*, जा + ऊ = जाऊ, कर + ऊ = करू, बस + ऊ = बसू, ये + ऊ = येऊ, *e.g.*, येऊ नको (Do not come-Sing.); येऊ नका (Do not come-plural). Sometimes नकोस is also used for नको in the second person singular, *e.g.*, तू येऊ नकोस. In the first person (Plural) only 'नको' is used.

In the third person, the negative form is arrived at by adding, न, *e.g.*, तो येवो (Let him come), तो न येवो (Let him not come).

## अभ्यास १

Rewrite the following sentences by using the verbs in the second imperative mood :—

(१) तू निघण्याची तयारी (करणे). (२) तुम्ही बाजारातून भाजी (आणणे). (३) रोज काहीतरी उद्योग (करणे). (४) सर्वाना सुख (मिळणे). (५) मी तुमच्याबरोबर (ये) काय? (६) तो आजारातून बरा (होणे). (७) आपले खेळाडू चांगले (खेळणे), (८) आम्ही आज सिनेमा (पाहणे) काय? (९) तुम्हा हा आंबा (घेणे) आणि (कापणे). (१०) ते लवकर (उठणे) आणि फिरावयास (जाणे).

## अभ्यास २

Translate the following sentences into Marathi :—

(1) Do not shout and make a noise. (2) Tell the story, very slowly. (3) May God keep you happy. (4) Do not sit here and create an obstacle. (5) Do not drink contaminated water.

(6) Do not apply for this post as you are overage. (7) Open you books at page 45. (8) Go to the market and bring tea, sugar and vegetables. (9) May he come in and have a cup of tea? (10) Come, let us go upstairs and play cards. (11) Please put up a self-contained note and submit the other papers. (12) Submit the file for perusal. (13) Strive your best to keep up efficiency in the office. (14) Please comply in time. (15) Discuss the matter personally. (16) Issue specific instructions and call for the explanation in case delay.

[*New Words* : A noise—आवाज, गोंधळ (M); To create an obstacle—अडथळा निर्माण करणे; contaminated—दूषित; upstairs—माडीवर; a self-contained note—स्वयंपूर्ण टिप्पणी (F); to put up—प्रस्तुत करणे; submit the file—फाईल सादर करणे; for perusal—अवलोकनार्थ; to strive one's best—आटोकाट प्रयत्न करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे; efficiency—कार्यक्षमता (F); to comply with—अनुपालन करणे; due date—ठराविक (or नियत) तारीख (F); specific—नक्की, विशिष्ट, ठराविक; in case of delay—विलंब झाल्यास].

## विध्यर्थ

### (The Potential Mood)

The potential mood (विध्यर्थ) sometimes called the subjunctive mood, expresses duty, e.g., त्याने जावे (He should go). कर्मचाऱ्यांनी वेळेवर यावे (The staff should come in time); नोकराने भाजी आणावी (The servant should bring vegetables). In all these examples the verbs जावे, यावे and आणावी are in the potential mood and express the sense of duty.

We give below forms of some of the verbs in the potential mood. There is a difference between the forms of intransitive (अकर्मक) and transitive (सकर्मक) verbs. First we take up the intransitive verb say जाणे :—

#### Potential Mood (विध्यर्थ)

##### जाणे (go to—intransitive)

		<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person	...	मी जावे (I should go; I ought to go)	आम्ही/आपण जावे (We should go; we ought to go).
Second person	...	तू जावे/स (You should go; you ought to go).	तुम्ही/आपण जावे (You should go; you ought to go).
Third Person	...	त्याने जावे (M.) (He should go; he ought to go). तिने जावे (F.) (She should go; she ought to go).	त्यांनी जावे (M.) (They should or ought to go). त्यांनी जावे (They should or ought to go).
		त्याने जावे (N.) (it should go or it ought to go).	त्यांनी जावे (N.) (They should or ought to go).

The forms of verb असणे (intransitive) are given below :—

##### असणे (to be)

*Singular*

*Plural*

First person	...	मी असावे (I should be there)	आम्ही/आपण असावे (We should be there).
Second person	...	तू असावे/असावेस (You should be there).	तुम्ही/आपण असावे (You should be there).
Third Person	...	त्याने असावे, तिने असावे, त्याने असावे (He/She/It should be there).	त्यांनी असावे (M.) (They should be there).

The verb असणे (to be) is also used in the potential mood as follows:—

		<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person	...	मी असावा (M) मी असावी (F) (I should be or I might be)	आम्ही/आपण असावे (M and F) (We should or might be) (They should be there).
Second person	...	तू असावास (M) तू असावीस (F) (You should be or you might be).	तुम्ही/आपण असावेत (M and F) (You should or might be)
Third Person	...	तो असावा (M) ती असावी (F) ते असावे (N) (They should be or they might be there).	ते असावे-असावेत (M.) त्या असाव्या-असाव्यात (F) ती असावी-असावीत (N) (They should or might be).

In these forms the verb expresses several meanings, e.g., तो असावा (He may be; he can be; he might be; he could be; he should be; he would be). The auxiliary verbs in English e.g., may be, might be, etc., can be expressed in Marathi by the use of the verb in the potential mood. The verbs जाणे and असणे referred to above are intransitive verbs. The forms of the transitive verb खाणे (to eat) are given below. In the case of transitive verbs, the forms agree with the object in number and in gender, e.g., मी चहा प्यावा (I'd better take tea) (I should drink tea); तू कॉफी प्यावीस (You'd better/You should drink coffee); त्याने दूध प्यावे (He should drink milk); मी मसुदा लिहावा (I'd better/I should write a draft); तू टिप्पणी लिहावीस (You'd better/You should write a note); त्याने पत्र लिहावे (He'd better write a letter).



Potential Mood विध्यर्थ  
खाणे (To eat—Transitive)

			<i>Singular</i>	<i>Plural</i>
First person	...	(१)	मी आंबा खावा मी आंबे खावे/त	आम्ही/आपण आंबा खावा आम्ही/आपण आंबे खावे/त
		(२)	मी भाजी खावी मी भाज्या खाज्या/त	(२) आम्ही/आपण भाजी खावी आम्ही/आपण भाज्या खाव्या/त
		(३)	मी फळ खावे मी फळे खावी/त	(३) आम्ही/आपण फळ खावे आम्ही/आपण फळे खावी/त
Second person	...	(१)	तू आंबा खावास तू आंबे खावेस	(१) तुम्ही/आपण आंबा खावा तुम्ही/आपण आंबे खावे/त
		(२)	मी भाजी खावीस तू भाज्या खाव्यास	(२) तुम्ही/आपण भाजी खावी तुम्ही/आपण भाज्या खाव्या/त
		(३)	तू फळ खावेस तू फळे खावीस	(३) तुम्ही/आपण फळ खावे तुम्ही/आपण फळे खावी/त
Third Person	...	(१)	त्याने आंबा खावा त्याने आंबे खावे/त	(१) त्यांनी आंबा खावा तुम्ही/आपण आंबे खावे/त
		(२)	त्याने भाजी खावी त्याने भाज्या खाव्या/त	(२) त्यांनी भाजी खावी त्यांनी भाज्या खाव्या/त
		(३)	त्याने फळ खावे त्याने फळे खावी/त	(३) त्यांनी फळ खावे त्यांनी फळे खावी/त

The subjects तिने (sing.), त्यांनी (plural) and त्याने (sing.), त्यांनी (plural) can be added in the third person feminine and neuter, respectively.

(1) The potential mood expresses the sense of obligation, *e.g.*, त्याने क्षमा मागावी (He should be pardon). (2) It sometimes denotes fitness, ability or authority, *e.g.*, विद्वानांनीच चर्चा करावी (The learned alone should discuss). (3) It expresses, surprise, *e.g.*, या प्रसंगी आम्ही काय बोलावे? (What should we speak on this occasion?). (4) Sometimes it expresses the sense of 'must', *e.g.*, मग त्याने काय उपाशी राहावे? (Must he then starve?). (5) It expresses a wish, *e.g.*, देश संकटातून पार पडावा (The country should tide over the calamity). (6) It denotes the sense of the phrase 'it to' *e.g.*, आता यावरून काय बोध घ्यावा? (What lesson, now are we to take from this?). (7) It expresses a possibility, *e.g.*, लवकर पाऊस पडावा (It might, soon, rain). (8) As already stated it expresses a sense of duty and obligation. The potential mood

expresses this sense, e.g., आपण भिकाऱ्यास मदत करावी. (We should help the poor). त्याने उद्या देवळात जावे (He should go to the temple tomorrow).

The verb होणे (to become) has exceptional forms in the potential mood. They are illustrated below :—

*Potential Mood*

Verb—होणे—to become

*Singular*

*Plural*

First person—

मी मोठा अधिकारी व्हावा

आम्ही/आपण मोठे अधिकारी व्हावे

(I should become a big officer)

(We should become big officers)

मी हुशार मुलगी व्हावी

आम्ही/आपण हुशार मुली व्हाव्या/व्हाव्यात

(I should become a clever girl)

(We should become clever girls)

Second person

तू मोठा अधिकारी व्हावास

आम्ही/आपण मोठे अधिकारी व्हावे/व्हावेत

(You should become a big officer)

(You should become big officers)

तू हुशार मुलगी व्हावीस

तुम्ही/आपण हुशार मुली व्हाव्या/व्हाव्यात

(You should become a clever girl)

(You should become clever girls)

Third Person

तो मोठा अधिकारी व्हावा

ते मोठे अधिकारी व्हावे/व्हावेत

(He should become a big officer)

(They should become big officers)

ती हुशार मुलगी व्हावी

त्या हुशार मुली व्हाव्या/व्हाव्यात

(She should become a clever girl)

(They should become clever girls)

ते हुशार मूल व्हावे

ती हुशार मुले व्हावी/व्हावीत

(It should become a clever child)

(They should become clever childrens)

The sentence मी मोठा can be translated as I may/might/could/would or should become a big officer.

The potential व्हावे of the verb होणे (to become) is sometimes used for पाहिजे. it then assumes the forms हवा, हवेत, हवास, हवी, हव्या, etc., e.g., मला आंबा हवा or पाहिजे (I want a mango); मला आंबे हवेत or पाहिजे (I want mangoes); मला तू हवास (I want you); मला ती हवी (I want her); मला तुम्ही हवेत (I want you); मला काम हवे (I want work); मला पोपई हवी (I want a popaya); The pronouns मला can be substituted by त्याला, तुला, तिला, त्यांना etc.

The negative forms of the verbs in the potential mood are formed in three ways. : (1) By prefixing न to the verb in the Potential mood, e.g., तू काम करावेस अगर न करावेस (ambiguous-you may/should or you may/should not do the work); त्यांनी यावे अगर न यावे (they might or might not come); त्याने रजा घ्यावी अथवा न घ्यावी (He may take leave or he may not). (2) By taking the infinitive of the verb (Infinitives are formed by adding ऊ to the root), e.g., ये-येऊ, बस-बसू, कर-करू and adding नये, e.g., मी जाऊ नये (I should not go); त्याला क्षमा करू नये; (He should not be pardoned); आपण आशा सोडू नये (We should not give up hope); तू चाकराला बोलू नयेस (You should not scold the servant). (3) By adding कामा नये. By adding this the root takes the termination ता e.g., तू येता कामा नयेस (You must not come); त्याने घरात शिरता कामा नये (He must not enter the house); मी आशा सोडता कामा नये (I must not give up hope). The last three are the examples of the last kind. These express the prohibitive sense. Of these three, the second one is often used to negative the subjective mood. We give below some illustrations of the positive and negative sentence in the potential mood.

	Positive	Negative
(अ)	१. मी आंबा खावा.	१. मी आंबा खाऊ नये.
	२. तुम्ही पुण्याला जावे.	२. तुम्ही पुण्याला जाऊ नये.
	३. त्याने व्यायाम करावा.	३. त्याने व्यायाम करू नये.
	४. तुला काय म्हणावे?	४. तुला काय म्हणू नये.
	५. तुम्ही असे म्हणावे.	५. तुम्ही असे म्हणू नये.
	६. आपण उपाशी राहावे.	६. आपण उपाशी राहू नये.
	७. याचा असा अर्थ असावा.	७. याचा असा अर्थ नसावा.
	८. नोकराने यावे.	८. नोकराने येऊ नये.
(ब)	१. मुलाने पावसात खेळावे.	१. मुलाने पावसात खेळता कामा नये.
	२. अधीक्षकांनी लिपिकावर रागवावे.	२. अधीक्षकांनी लिपिकावर रागावता कामा नये.
	३. मुलांनी धूम्रपान करावे.	३. मुलांनी धूम्रपान करता कामा नये.

## अभ्यास १

Use the forms, in the potential mood, of the roots given in the brackets in the following sentences and re-write them:—

(१) तुम्ही सुखी (अस). (२) सर्वानी रोज व्यायाम (कर) व फिरावयास (जा.) (३) त्यांनी सामना (जिक). (४) कुंभारांनीच मडकी (कर). (५) नेहमी डाव्या बाजूने (चाल). (६) तू चोरापासून सावध (राहा). (७) यावर तुम्ही काय उत्तर (दे) (८) तिने भाजी (आण). (९) मुलांनीच पतंक (उडव). (१०) कार्यालयीन परिपत्रक (काढा).

## अभ्यास २

Translate into Marathi:—

(1) We should abide by the rules. (2) Young boys and girls should study hard. (3) You should give a suitable reply to this letter. (4) Beware of the dog; the visitor should first ring the bell. (5) Everyone should keep to the left of the road. (6) We should respect the elders. (7) People should tender the exact fare in the bus. (8) She should stay with her husband. (9) Leaders should visit villages and contact the people. (10) You should come tomorrow and enquire.

[New words : To abide by—पालन करणे; suitable—योग्य; To tender—देणे; To contact—संपर्क साधणे.]

## संकेतार्थ (१)

### [The Conditional Mood (I)]

The conditional mood expresses a condition or a supposition contrary to fact, *e.g.*,  
(१) जर मी त्याला भेटलो असतो तर मी त्याला मदत केली असती (Had I seen him, I would have helped him). (२) जर मुलाने अभ्यास केला असता तर तो परीक्षेत उत्तीर्ण झाला असता (Had the boy studied, he would have passed in the examination). (३) जर अधीक्षक सचिवांना भेटले असते तर गैरसमज दूर झाला असता (Had the Superintendent seen the Secretary, the misunderstanding would have been cleared).

The verbs in the bold type in the above examples are said to be in the conditional mood. All the conditional clauses in the above sentences are introduced by 'जर' (if); there was examples where जर is omitted, *e.g.*, अभ्यास केला असता तर तो उत्तीर्ण झाला सता. The presence of जर (if) is however necessary for initiating the main clause.

From these examples it will seen that a verb in the conditional mood is formed by adding the conditional forms of the auxiliary verb (give below) to the forms of the past tense of the verb *e.g.*, भेटलो असतो, अभ्यास केला असता, वाढवला असता.

We give below the conditional forms of the verb असणे (to be):—

### असणे (Conditional Mood)

	<i>Singular</i>	<i>plural</i>
First person	मी असतो (M.) मी असते (F.)	आम्ही/आपण असतो (M.F.)
Second person	तू असतास (M.) तू असतीस (F.)	तुम्ही/आपण असता (M.F.) (You sit down).
Third person	तो असता (M.) ती असती (F.) ते असते (N.)	ते असते (M.) त्या असत्या (F.) ती असती (N.)

The meaning of मी असतो would be (1) If I were there, and (2) Had I been there. Combining these forms with the past tense of any verb say जा (गे) we get the following forms **मी गेलो असतो, आम्ही गेलो असतो**, etc., which would be translated as 'Had we gone', 'Had we gone' or 'If I had gone', etc.

Some more illustrations of different verbs in the conditional mood are given below.

(१) तो घरी बसला असता तर चोरी झाली नसती.

Had he remained at home the theft would not have taken place.

(२) मुलाने पत्र लिहिले असते तर फार बरे झाले असते.

Had the son written a letter, it would have been all right.

(३) अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक चौकशी केली असती तर सत्य बाहेर आले असते.

Had the officer carefully enquired into matter, truth would have been out.

(४) जर सर्व लोक लिहावयास व वाचावयास शिकले असते तर भारताची साक्षरता वाढली असती.

Had all the people learnt to read and to write, literacy in India would have gone up.

There are in Marathi sentences such as (१) जर पाणी असते तर तो अंघोळ करता (Had there been water, he would have taken a bath). (२) तो आज येता तर तुमची भेट होती (If he had come to day, you could have seen him). The verbs in these sentences can be expanded as जर पाणी आले असते तर त्याने अंघोळ केली असती for असते and (१) तो आज आला असता for तो येता.

Examples of the conditional mood in all the Tenses are given below :-

(१) तो रोज काही तरी लिहित असता तर एव्हाना मोठा लेखक झाला असता. (If he had been writing or had he been writing something everyday, he would have become a great writer by now. (२) तो नियमितपणे कार्यालयात जात सता तर फार बरे झाले असते (If he had been going to the office regularly, it would have been well). (३) तुम्ही जर रोज व्यायाम करीत असता तर आजारी पडला नसता. (Had you been taking exercise every day, you would not have been ill).

In all these examples the verb in the conditional mood is formed by adding the conditional forms of the auxiliary verb असणे to the present participle of the verb, e.g. लिहीत असता; जात असता; करीत असता.

In the future tense, verbs in the conditional mood are formed by adding the conditional forms of असणे to the future participle in असणार e.g. तो जाणार असता, आम्ही लिहीणार असतो, ते जेवणार असते, तुम्ही झोपणार असता, मुली खेळणार असत्या; तो जाणार असता तर बरे झाले असते (If would have been well, if he were going or if he had been going), is an examples of the verb in the conditional mood, in the future tense.

To convert these sentences into negative, substitute the conditional forms नसणे of in place of the conditional forms of असणे etc.

- (१) त्यानी वेळेवर मदत केली नसती तर आम्ही वाचलो नसतो.
- (२) पाऊस वेळेवर पडला नसता तर सर्वांचे हाल झाले असते.
- (३) वक्ते वेळेवर न येते (आले नसते) तर लोक निघून गेले असते.

### अभ्यास—

Translate into Marathi:-

(1) Had you kept to the left, the accident would not have occurred. (2) Had the typist been punctual, he would not have received any memo. (3) Had the editor not published the news, people would have risen against him, (4) Had there been no offices, people would have remained at home. (5) Had you entered business, you would have become richer. (5) Had the tenant not opened the window, no fresh air would have come in. (7) If there was no rationing of foodgrains, it would have been difficult for the people to procure foodgrains. (8) Had the Government not controlled the prices of foodgrains, people would have had to pay exorbitant prices in the black market. (9) Had there been no clerks in the office, who would have prepared the notes? (10) Had the labourers in the mill gone on strike, there would have been no production.

[New words : To the left—डाव्या बाजूने; to occur—घडणे; a memo—ज्ञाप (M.); to rise against—विरुद्ध उठणे, बंड करणे; a tenant—भाडेकरी (M.); rationing—शिधावाटप (N.); To procure—मिळवणे; in the black market—काळ्या बाजारात; production—उत्पादन (N.).]

## संकेतार्थ (२)

### [The Conditional Mood (II)]

This chapter it is proposed to discuss the dubitative forms in the conditional mood. The dubitative forms express a doubt of some kind *e.g.* (१) मी राजा असतो (झालो) तर सर्वाना सुखी करीन (If I become the king, I shall make all happy). (२) त्याला गरज असली तर तो मला भेटेल (If he is in need, he will see me). (३) हवा चांगली असली तर आम्ही फिरावयास जाऊ (If the weather is fine, we may go for a walk). (४) जर कर्मचाऱ्यांचे संबंध सलोख्याचे असले तर कामे लवकर होतील (If the relations among the staff members are cordial, the disposal would be quick).

In all these sentences the forms असलो, असली and असले are the simple dubitative forms of असणे. We can also conclude from the above examples, that the dubitative forms of the conditional mood are used only in the conditional clause and not in the main clause.

The simple dubitative forms of the verb असणे are given below :-

	(असणे)to be	
	<i>Singular</i>	<i>plural</i>
First person	मी असलो (M.) मी असले (F.)	आम्ही/आपण असलो (M.F.)
Second person	तू असलास (M.) तू असलीस (F.)	तुम्ही/आपण असला (M.F.) तुम्ही/आपण असलात
Third person	तो असला (M.) ती असली (F.) ते असले (N.)	ते असले (M.) त्या असल्या (F.) ती असली (N.)

The sentence मी असलो can be translated as 'should I be' or 'If I be', *e.g.* मी त्याच्या घरी असलो तर मला भेट (should I be his house/If I happen to be at his house, then meet me.)

The dubitative forms are possible in all the sentences.

The present dubitative is the participle in with त the forms असलो, असलास, असला etc. *e.g.* जात असला, लिहित असलो, खात असले, (टाळ्या) वाजवत असले.

(१) तो मुंबईस जात असला, तर त्याला औषध आणावयास सांग.



(If he is going should he be going to Bombay, ask him to bring the medicine.)

(२) जर जोराचा पाऊस पडत असला तर घरीच राहा.

(Should it be raining heavily, remain indoors) These are the illustrations of the present dubitative.

The past dubitative is the past tense with असलो, असलास, असला, etc. e.g. गेला असला, लिहिले असले, खाल्ले असले, (टाळ्या) वाजवल्या असल्या.

(१) तो मुंबईला गेला असला तर मला सांग. (If he has/In case he has/Should he have gone Bombay, then tell me).

(२) तिने निबंध लिहिला असला तर तपासून द्या. (If she has/If she has written an essay, then correct it).

(३) त्याला विषबाधा झाली असेल तर त्याला ताबडतोब रुग्णालयात न्या. (If he is affected by poison take him immediately to the hospital).

These are the illustrations of the past dubitative.

The future dubitative is the future participle in असणार with etc. e.g. जाणार असला, लिहिणार असलो, खाणार असले.

(१) तो मुंबईला जाणार असला तर मला सांगा. (If he is going to Bombay, then tell me.)

(२) जर जोराचा पाऊस पडणार असला, तर छत्री न्या. (If it is going to rain heavily, take the umbrella).

(३) ते फळे खाणार असले तर बाजारात जा. (If they are going to eat fruits then should go to the market.) These are the illustrations of the future dubitative.

To arrive at the negative forms, substitute the forms of the auxiliary verb नसणे in place of असणे, e.g. मी नसलो, तो नसला, तो जात नसला, तो गेला नसला, तो जाणार नसला.

The following sentence will clarify—

(१) मी घरी नसलो तर येऊ नका. (२) कर्मचार वेळेवर येत नसले तर कार्यालयीन परिपत्रक काढा. (३) घरात साखर नसली तर चहा मिळणार नाही. (४) तो जाणार नसला तर मी जाईन.

## अभ्यास—

Translate into Marathi :—

(1) If you have no invitation, do not attend the function. (2) If the confidential reports for the last three years are satisfactory, he will be promoted; if not, his junior will get a promotion. (3) If the younger generation is strong and healthy, the nation will prosper. (4) If the books happen to be illustrated, then buy a few for the children. (5) If the medicines are expensive, do not waste them. (6) If the coolies get no work, they will starve. (7) If there are no clouds there will be no rain; and if there is no rain, there will be a famine. (8) If you have no money, do not purchase expensive things. (9) If the officers do not treat the subordinate staff courteously, they might lodge a protest.

[*New words* : A function-समारंभ (M.); a promotion-पदोन्नती (F.); a junior-कनिष्ठ कर्मचारी; the younger generation-तरुण पिढी (F.); to prosper-संपन्न होणे; illustrated-सचित्र; to starve-उपाशी राहाणे; a famine-दुष्काळ (M.); to treat-वागविणे; to subordinate staff-हाताखालील लोक; lodge a protest-निषेध नोंदणे/तक्रार करणे].

## प्रयोग

### [The Voice]

The use of voice in Marathi is quite distinct from that in English, whereas in English the voice is determined by whether the action is performed by or upon the subject. In Marathi the voice is determined by, whether the verb agrees in number and gender with the subject of the object, *e.g.* the sentence मी आंबा खाल्ला is the Passive voice, (कर्मणि प्रयोग) though the sentence 'I eat a mango' in English is in the Active voice.

How a single sentence can be transformed into passive voice, in all the varieties of the three tenses, the present, the past and the future, is shown below:—

#### *The Present Tense (वर्तमानकाळ)*

	<i>Active</i>	<i>Passive</i>
Present Tense (वर्तमानकाळ)	१. अधिकारी रजा मंजूर करतात.  (The Officer sanctions the leave)	१. अधिकाऱ्यांकडून रजा मंजूर केली जाते/करण्यात येते.  (Leave is sanctioned by the Officer)
Present continuous (अपूर्ण वर्तमानकाळ)	२. अधिकारी रजा मंजूर करीत आहेत.  (The Officer is sanctioning the leave)	२. अधिकाऱ्यांकडून रजा मंजूर केली जात आहे/करण्यात येत आहे.  (Leave is being sanctioned by the Officer)
Present perfect (पूर्ण वर्तमानकाळ)	३. अधिकाऱ्यांनी रजा मंजूर केली आहे.  (The Officer sanctioned the leave)	३. अधिकाऱ्यांकडून रजा मंजूर केली गेली आहे/करण्यात आली आहे.  (Leave has been sanctioned by the Officer)

#### *The Past Tense (भूतकाळ)*

The Past Tense (भूतकाळ)	१. अधिकाऱ्यांनी रजा मंजूर केली.  (The Officer sanctioned the leave)	१. अधिकाऱ्यांकडून रजा मंजूर केली गेली/करण्यात आली.  (Leave was sanctioned by the Officer)
Past Continuous (अपूर्ण भूतकाळ)	२. अधिकारी रजा मंजूर करीत होते.  (The Officer was	२. अधिकाऱ्यांकडून रजा मंजूर केली जात होती/करण्यात येत होती.  (Leave is being sanctioned by

Past perfect (पूर्ण भूतकाळ)	३. अधिकार्यांनी रजा मंजूर केली होती.  (The Officer had sanctioned the leave)	३. अधिकार्यांकडून रजा मंजूर केली गेली होती/करण्यात आली होती.  (Leave had been sanctioned by the Officer)
Habitual Past (रिति भूतकाळ)	४. अधिकारी रजा मंजूर करत असत.  (The Officer usually used to sanction the leave)	४. अधिकार्यांकडून रजा मंजूर केली जात असे/करण्यात येत असे.  (Leave was usually sanctioned by the Officer)

### *The Future Tense (भविष्यकाळ)*

The Simple Future Tense (भविष्यकाळ)	१. अधिकारी रजा मंजूर करतील.  (The Officer will sanction the leave)	१. अधिकार्यांकडून रजा मंजूर केली जाईल/करण्यात येईल.  (Leave will be sanctioned by the Officer)
Future Continuous (अपूर्ण भूतकाळ)	२. अधिकारी रजा मंजूर करत असतील.  (The Officer will be sanctioning the leave)	२. अधिकार्यांकडून रजा मंजूर केली जात असेल/करण्यात येत असेल.  (Leave will be sanctioned by the Officer)
Future perfect (पूर्ण भूतकाळ)	३. अधिकार्यांनी रजा मंजूर केली असेल.  (The Officer will have sanctioned the leave)	३. अधिकार्यांकडून रजा मंजूर केली गेली असेल/करण्यात आली असेल.  (Leave will have been sanctioned by the Officer)

Although, an attempt has been made above the transfer a single sentence from the active voice into the passive voice, in all the varieties of tenses, it has to be said without any reservation that voice in the Marathi Language owes great deal to the Sanskrit language. The Sanskrit language recognizes three voices :

(1) कर्तरी (Active), (2) कर्मणी (Passive) (3) भावे (Impersonal construction). The Marathi Language follows this classification. The classification is based on the agreement or on the disagreement of the verb with the nouns to which it is related. The agreement or disagreement is indicated by the inflection which the verb assumes in conjugation. The noun with which the verb agrees may be either its subject or its object. Sometimes it may agree

neither with the subject nor with the object, but may be neutral, *i.e.* indifferent to both. Hence the three types of the voices mentioned above.

(1) **कर्तरी प्रयोग** (*The Active or the subjective construction*).—In this construction the verb agrees with the subject in gender and in number of the latter, *e.g.* रामा घरी जातो (Rama goes home); तू आंबा खातोस (You eat a mango).

(2) **कर्मणी प्रयोग** (*The passive or the objective construction*).—In this construction the verb agrees with the object, *e.g.* (1) नोकराने भाजी आणली (The servant brought vegetables), (2) तिने काम केले. (She did the work), (3) त्यांनी गोष्टी सांगितल्या (They told stories), (4) विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा (Pupils should study). In the four Marathi sentences cited above, the verbs agree with the objects. The English rendering of these sentences would be strictly thus : (1) Vegetables were brought by the servants, (2) Work was done by her, (3) Stories were told by them, and (4) though this is not good English study should be done by the pupils, respectively.

So far as the Marathi Language is concerned the definition of the passive voice given above holds good. The verbs agree with the gender and the number of object. Some sentences in Marathi such as मला आंबा पाहिजे (I want mango), (2) मला आंबे पाहिजेत (I want mangoes), (3) मला ती भाषा येते (I know that language), (4) मला भाषा येतात (I know languages), (5) त्याला ते उदाहरण आवडते (He likes that example), (6) त्याला उदाहरणे आवडतात (He likes examples) display this principle. Hence these Marathi sentences cited above are said to be in the passive construction since the verbs agree with the objects in Marathi although this is not the case in their rendering in the English Language.

(2) **भावे प्रयोग** (*Impersonal Construction*).—In this construction the verb agrees neither with the subject nor with the object, but is always in the third person, singular number, neuter gender. It is on this account that this construction is possible in respect of transitive and some intransitive verbs, *e.g.* सचिवांनी अधीक्षकास बोलावले (The Secretary sent for the Superintendent); दुर्जनांनी सज्जनाला फसविले (The wicked deceived the good); त्याने पत्नीस बोलावले (He called the wife); त्याला घरी जावते (He can/is able to go home). In all these sentences the verbs do not agree either with the subject or with the object, but are in the third person, singular number and neuter gender, irrespective of the gender, number and the person of the subject or of the object.

We give below additional examples to illustrate the three voices :—

(अ) **कर्तरी प्रयोग** (*Active voice*)—

१. ती घरी जाते.
२. मुलगा अभ्यास करतो.
३. गुरुजी विद्यार्थ्यांस शिकवितात.
४. भाऊ पुण्याहून आणतील.
५. वडील कापड आणतील.
६. तू आज घरी लवकर ये.
७. आई काल आजारी होती.
८. मांजर पळाले.
९. झाडावरून फळे खाली पडली.
१०. अधीक्षक मसुदा तपासतात.

In all these sentences, the verbs agree with the gender, the number and the person of the subject.

(ब) कर्मणी प्रयोग (Passive voice) —

मला आंबा आवडतो.	मला आंबे आवडतात.
आईला पोपई आवडते.	आईला पोपया आवडतात.
मला केळ आवडते.	मला केळी आवडतात.
रोखपालाने वेतन वाटले.	रोखपालाकडून वेतन वाटले गेले.
त्याला पत्र लिहवते.	त्याला पत्रे लिहवतात.
भावाने आंबा खाल्ला.	भावाने आंबे खाल्ले.
सर्वांनी रोज खेळ खेळावेत.	सर्वांनी रोज खेळ खेळावेत.
नोकराने भाजी आणली.	नोकराने भाज्या आणाव्यात.
आईने पुस्तक वाचले.	आईने पुस्तके वाचली.
आम्हाला गुजराथी भाषा येते.	आम्हाला गुजराथी व मराठी भाषा येतात.

In all these sentences, the verbs agree with the object in gender and in number. It should be seen from these examples that the subject in these sentences is never in the nominative case as that in the active voice. It is either in the instrumental case (तृतीया

विभक्ती—नोकराने, सर्वांनी), or in the dative case (चतुर्थी) विभक्ती—आम्हांला, त्याला, आईला) So far as the Marathi Language is concerned, all sentence having transitive verbs either in the past tense (भूतकाळ) or in the potential mood (विध्यर्थ) are generally in the passive voice.

(क) भावे प्रयोग (Impersonal construction) —

१. वडिलांनी मुलाला बोलावले.
२. वरिष्ठांनी कनिष्ठांस शिकवावे.
३. त्याला घरी जावते.
४. तुम्ही आता निघावे.
५. रामाने रावणास मारले.
६. त्याने मला हरवले.
७. मला मुंबईस जावयाचे आहे.
८. अर्ध्या घटकेत उजाडेल.

In all these sentences, the verbs do not agree either with the subject or with the object, but are in third person, singular number and neuter gender, irrespective of gender and number either of the subject or object. The last sentence is peculiar to the Marathi language.

#### अभ्यास १—

State the voice in the following sentences and translate the sentences into English :—

१. मी रोज वेळेवर कार्यालयात जातो.
२. सभापतींनी सभासदास बाहेर पाठवले.
३. सर्वांना सृष्टीसौंदर्य आवडते.
४. चिकित्सकांनी रोग्यास तपासले.
५. दुकानदाराने सर्ववस्तू पाठवल्या.
६. मला वाईट वाटते.
७. आईने मुलांना बरोबर नेले.
८. विद्यार्थ्यांनी रोज व्यायाम करावा.
९. आम्ही पोपटाला पिंजऱ्यात कोंडले.
१०. आम्हाला चित्र दिसते.
११. मला नागपूरास जावयाचे आहे.
१२. मी उद्या कार्यालयात येणार नाही.
१३. शिपायाकडून चोर पकडला जातो.
१४. त्याला चांगली जागा मिळाली.
१५. त्याने अमेरिकेस जावे.
१६. आठ वाजले.

## अभ्यास २—

Translate the following sentences into Marathi :—

(1) The son loved the mother. (2) Your brother wrote a letter. (3) We saw dark clouds in the sky. (4) Necessary orders will be issued. (5) Vijaya Marchant scored a century. (6) He has broken the record in high jump. (7) The thief has been arrested. (8) A letter has just been posted. (9) The letter will be returned. (10) The Government resolution in question should be sent to all the subordinate offices. (11) The country has been conquered. (12) Let the order be given. (13) My pocket has been picked. (14) The prince was welcome by the people. (15) A present has been promised. (16) Not a word was spoken on the occasion. (17) A very fine picture was drawn. (18) A ticket will be issued. (19) Notices will be issued. (20) By whom were you taught Marathi? Marathi was taught by an eminent scholar.

[New words :To love--प्रेम करणे; Will be issued--काढले जातील; a century--शतक; N, शंभर धावा; (F.); a record--उच्चांक विक्रम (M.); has been arrested--(चोर) पकडण्यात आला होता or (चोरास) पकडण्यात आले आहे; will be written--लिहिले जाईल; is concerned--संबंधित; G.R.--शासन निर्णय; (M.), should be sent--पाठवला जावा; A subordinate office--अधीनस्थ कार्यालय; has just been posed--नुकतेच टाकण्यात आले आहे; has been conquered--जिंकण्यात आला आहे; Let the order be given--आदेश दिला जाऊ दे; has been picked--कापला गेला आहे; has been promised--वचन दिले गेले आहे; has been drawn--काढले गेले आहे; will be issued--दिली जातील, काढली जातील.]



## धातुसाधित विशेषणे

### [The Participles]

A participle is that form of a verb which partakes of the nature both of a verb and of an adjective. We may also say that it is partly a verb and partly an adjective, *e.g.* तो बसत आहे (He is sitting); तो बसत होता (He was sitting); तो बसलेला असेल (He would be sitting); The forms in the bold type in the above sentences are participles formed from the root बस (to sit).

Participles are known as कृदन्त s in Marathi. Just as in English, we have in Marathi the present participle (वर्तमान कृदन्त), the past participle (भुत कृदन्त) and the future participle (भविष्य कृदन्त). There is one more participle in Marathi called the pluperfect participle. We illustrate these in their order.

#### (1) THE PRESENT PARTICIPLES (वर्तमान कृदन्ते)

Consider the following sentences :—

- (१) मुलगा अभ्यास करीत आहे (The boy is studying).
- (२) तो जाताना म्हणाला (He said while going).
- (३) मुलगी खेळत असताना पडली (The girl fell while playing).
- (४) नोकर काम करत असताना गात होता (The servant was singing while working).
- (५) मी धावता धावता पडलो (I fell while running).
- (६) नोकराने न कळविता नोकरी सोडली (The servant left the job without intimating).

The verbal forms in the bold type in the above sentences are examples of the present participle. In English, all these participles end in 'ing' but in Marathi they are formed by the addition of (१) ता (२) ता. (३) ताना to the roots (जा, बस, खेळ, रड, हस etc.). The suffix to be used depends on the meaning to be conveyed.

(1) त.—Add this suffix to the root and you get the participle ending त, in *e.g.* जा + त = जात, बसत, खेळ + त = खेळत All these are generally translated into English by adding 'ing' to the verb *e.g.* जात (going), बसत (sitting), खेळत (playing). All transitive roots (except the Monosyllabic ones like खा, गा, पी, भी, धू, दे, घे), optionally take ई before त *e.g.* वाच + त = वाचत, but वाच + ई + त = वाचीत. Thus we get करत—करीत, फेकत—फेकीत, आणत—आणीत. The roots खेळ, पहा, म्हण, शीक and विसर however do not take ई They will therefore give the forms खेळत, पाहात, म्हणत, शिकत, विसरत etc. Sometimes we come across such sentences as मी धावत धावत घरी आलो (I came home running) where the present participle धावत is repeated. It denotes the continuance of action. This present participle ending in त is used in

the imperfect or continuous tenses and in the habitual tense, examples of which are given below :—

(१) लिपिक लिहित आहे (The clerk is writing); (२) लिपिक लिहित होता (The clerk was writing); (३) लिपिक लिहित असेल (The clerk will be writing); are the examples in the present continuous Past continuous and the Future continuous tenses, respectively. (१) तो गात असतो (२) तो गात असेल, and (३) तो गात असेल are the examples of the habitual present, the habitual past and habitual future tenses.

(2) ता. —The suffix ता is added to roots to form present participle. *e.g.* खेळता, बुडता, वहाता. However, these are used as adjectives and hence govern the nouns they follow *e.g.* वाहत ओढा (a running brook) (M.), वाहती गंगा (A flowing river) (F.), वाहाते पाणी (Running water) (N.), The Participles वाहता, वाहती, वाहते like other adjectives ending in आ (चांगला, बरा, पांढरा) change their final vowels to या, the moment the nouns following them take up the case terminations or the post-positions, *e.g.* वाहत्या ओढ्यात, वाहत्या ओढ्यापासून, वाहत्या गंगेत, वाहत्या पाण्यात.

(3) ता, ताना —These are added to the roots of the verb, *e.g.* जाता-जाताना, खेळता-खेळताना, मरता-मरताना, लिहिता-लिहिताना. The participles ending in ता are generally reduplicated *e.g.* मरता, मरता, खेळता खेळता, धावता धावता, येता येता. These are illustrated below.

- (१) माणूस मरता मरता वाचला.
- (२) मुलगी खेळता खेळता पडली.
- (३) मुलाने धावता धावता आपटी खाल्ली.
- (४) कार्यालयातून येता येता शिपाई दुकानात गेला.

Some times च is added to this participle when it means 'as soon as' *e.g.* (१) अधिकाऱ्यांना पाहताच मी भ्याला (As soon as I saw the officer, I got frightened; (२) पुस्तक वाचताच मी ते टाकून दिले (I threw away the book the moment I read it).

The suffix ताना is also added to the roots *e.g.* जाताना, येताना, देताना, घेताना. These can be translated as 'while going', 'while coming', 'while giving' and 'while taking' respectively. This suffix ताना expresses the duration of the action expressed by the principle verb, *e.g.* रस्त्याने जाताना मी मोठी गर्दी पाहिली (While going by the road I saw a big crowd). We can also form these participles with the help of the auxiliary or auxiliary verb असणे (to be), *e.g.* खेळत-खेळत असता or खेळत असताना, वाचत-वाचत असता or वाचत असताना, लिहित असता or लिहित असताना. These can be translated as 'While playing', 'while reading', and 'while writing', respectively. They are adverbial phrases.

Besides these there are in Marathi, present participles ending in णारा, णारी, णारे. These suffixes are also added to the roots, e.g. जाणारा (M.), जाणारी (F.), जाणारे (N.), all meaning 'going' खेळणारा (M.), खेळणारी (F.), खेळणारे (N.), all meaning playing, these participles are to be treated like adjective ending in आ.

We will now give some sentences containing the present participles :—

- |   |    |   |
|---|----|---|
| (१) तो शाळेत जाणारा मुलगा आहे                             | .. | He is school-going boy.   |
| (२) हसणारी मुले पाहून मला आनंद झाला                       | .. | I was delighted to see the smiling children.  |
| (३) कार्यालयातून येताना शिपायाने काही वस्तू खरेदी केल्या. | .. | While returning from the office, the peon purchased of some articles.                           |
| (४) अधिकाऱ्यांशी बोलत असताना अधीक्षक नम्र असतात.          | .. | While talking to the officer the Superintendent is Courteous.                                   |
| (५) ते दृश्य पाहताच मी भ्यालो                             | .. | I was frightened as soon as I saw the sight.<br>(The moment I saw the sight, I got frightened). |
| (६) शिपाई धावत धावत माझ्याकडे आला                         | .. | The peon came running to me.  |
| (७) वाहते पाणी शुद्ध असते                                 | .. | Running water is pure.  |
| (८) उगवत्या सूर्याची शोभा पाहण्यासारखी असते.              | .. | The splendor of the rising Sun is worth seeing.   |

#### अभ्यास १—

Give Marathi equivalents for :—

- (1) While taking meals. (2) Without letting (somebody) know. (3) While hearing. (4) While coming to India. (5) Without eating and drinking (6) A Cine-goer. (7) While examining the answer books. (8) A smiling face. (9) On seeking the setting Sun. (10) On retiring from service. (11) On getting down from the running train. (12) While taking exercise.

#### अभ्यास २—

Translate into Marathi:—

- (1) One should see the rising and the setting Sun. (2) On going to the office, I found a visitor waiting. (3) Do you move your hands and feet when you are swimming? (4) The

peon left the office without informing anyone. (5) Some officers come to the office without taking their meals in the morning. (6) There boys and two girls came running to me. (7) The newspaper boys shout loudly when we are asleep. (8) I come across many people solving puzzles. (9) Many boys usually fly kites in the month of January. (10) Do not disturb any reader while he is reading.

[New word : The setting Sun--मावळता सूर्य (M.); Come across-आढळणे; A visitor--अभ्यागत; The newspaper boys--वर्तमानपत्र विकणारी मुले; A puzzle--काडे (N.); A smoker--धुम्रपान करणारा.]

## (2) PAST PARTICIPLES (भूतकालवाचक धातुसाधिते)

The past participles imply a past action and assume ला or लेला, e.g. बसलेला, गेलेला, केलेला. These are used as adjectives ending in आ and undergo all the changes which such adjectives generally undergo.

There are two types of past participles also called भूत कृदन्त. They are active and passive. गेलेला (gone), मेलेला (dead) are the examples of the past active participles, while केलेला, लिहिलेला, उघडलेला are examples of the past passive participles.

Examples. (१) तयार केलेला मसुदा (a prepared draft); (२) लिहिलेली टिप्पणी (a note written); (३) टाकलेले पत्र (a letter posted); (४) बेघर झालेले लोक (People rendered homeless); (५) मेलेले जनावर (a dead animal); (६) सांगितलेला निरोप (a message conveyed); (७) अर्धवट केलेले काम (a piece of work partially executed); (८) पकडलेले लोक (People arrested); (९) मी पाहिलेला अपघात (an accident seen by me); (१०) काल विकत घेतलेली साडी (The sari purchased yesterday); (११) गेले वर्षे (the year past); (१२) गेल्या वर्षी (During the past year);

The position of participles will depend on context.

### अभ्यास—

Translate into Marathi :—

(1) It is unhealthy to let rates at home as they are a hazard to health. (2) This is the best book I have read. (3) The plantains purchased by you yesterday were found to be raw. (4) The arrested persons have been released on bail (5) The answers examined by me were ordinary. (6) As per message received this morning, I have to leave the head-quarters. (7) These are the offices visited by the committee so far. (8) The report published yesterday, is

not correct. (9) The visitor that came to see the officer was very inquisitive. (10) This is a school recognized by the Government.

[New words : Unhealthy--आरोग्यविघातक; To turn out—निघणे; bail—जामीन (M.); as per message received—मिळालेल्या निरोपानुसार; published—प्रसिध्द केलेला; recognized—मान्यता दिलेली; inquisitive—चौकस]

### (3) FUTURE AND PLUPERFECT PARTICIPLES (भविष्यकालवाचक धातुसाधिते)

Future participles express the intention or the desire of the person to do an act expressed by the verb. They take the terminations णार and णार which are added to the roots, e.g. जाणार, जाणारी. The participle णार (as already stated under the present participles) is to be treated like an adjective ending in आ. We thus get जाणार, जाणारी, जाणारे (All meaning going). Although these are common in the present and the future participles the reader can determine there meaning from the context.

Sometimes the suffix ता is also to denote this participle, e.g. येता आठवडा (the coming week); येत्या सोमवारी (on coming Monday)

*Pluperfect Participles.*—There are some कृदन्त s. (participles) which end in ऊन and known as ऊन कृदन्त s. These are formed by adding the suffix ऊन to the root, e.g. जाऊन (having gone or after having gone); पिऊन (having drunk or after having drunk); खेळून (having played or after having played). These are called pluperfect participles and denote an action that takes place before the one expressed in the main verb, e.g. (1) काम संपवून तुम्ही घरी जावे (you should go home after finishing the work); (2) दिवसभर खेळून मुले फार दमली आहेत. (Having played all the day, the boys are tired); (3) अधिकाऱ्यांना भेटून मी परत आली (After seeing the Officer, I returned).

(a) The participle in ऊन connects those clauses which otherwise would be joined by the connective आणि व पण etc., e.g. (१) तो आला व म्हणाला—तो येऊन म्हणाला. (२) शिक्षकांच्या पुढे जाईन व माफी मागेन—शिक्षकांच्या पुढे जाऊन माफी मागेन. (३) त्याला कॉलरा झाला पण तो जगला—त्याला कॉलरा होऊनही तो जगला. (४) तू मला मारणार? मग तुला काय मिळणार—मला मारून तुला काय मिळणार?

(b) Sometimes the suffix ऊन has the force of 'though' e.g. तो विद्वान असून उपयोग नाही (Though he is learned, he is of no use); (2) तो निर्व्यसनी असून कसा आजारी पडला? (How did he fall ill, which he has no vices?)

(c) The suffix ऊन is used to make up some compound verbs, e.g. करून टाक (Finish it off); ते फेकून दे (throw it away); निघून जा (get you gone); दोरे कापून टाक (cut off the rope); शिवून घ्या (get it sewn); टाकून द्या (throw it away); पिरून टाक (drink off); वाट चालून जा (walk up the way); मारून टाक (finish him off); लिहून ठेवा (note it down); हाकून द्या (drive away).

(d) It sometimes expresses the sense of force, e.g. हे तर मी जाणून आहे (I know this fully well).

The above sentences express the literal meaning of the pluperfect participles. In practice, however, the pluperfect participles or ऊन कृदन्त s denote various senses :—

- |                                      |   |
|--------------------------------------|---|
| (१) तो शहाणा असून वेड्यासारखा वागतो. | Though wise, he behaves like a mad man.           |
| (२) अपघात होऊन तीन महिने झाले.       | It is three months since the accident took place. |
| (३) न्यायाधीश खाली पाहून म्हणाले.    | The judge looked down and said.                   |
| (४) उभे राहून उत्तर द्या.            | Stand up and answer.                              |
| (५) पत्र वाचून मला आनंद झाला.        | I was happy to read the letter.                   |

#### अभ्यास—

Translate into Marathi:—

(1) The office will remain closed next Monday; (2) No one can foretell the coming events; (3) These are pupils walking in a row; (4) There will be a bumper crop in the coming year; (5) The children came and went; (6) Though he is a poet he writes novels too; (7) What will the boy get by teasing the frogs? (8) It is three months since he met me; (9) I saw the film and returned; (10) the teacher heard the pupil's reply and was sorry.

[New words : Bumper crop-भरघोस पीक; To tease-त्रास देणे, चिडवणे.].

## धातुसाधित नामे व तुमन्त अव्यये

### (The Gerund, the infinitive and the supine verbs)

*The Gerund.*—This is a verbal noun in the neuter gender and is derived from the verbal root, by the addition of the suffix णे e.g. बसणे, खेळणे, करणे, झोपणे, खाणे. These are all cases declined as neuter nouns ending in ए. In English such nouns end in 'ing'. These have the force of nouns from verbs though they are formed from verbs.

Now examine the following sentences :—

- |   |   |
|---|---|
| (१) पोहणे हा चांगला व्यायाम आहे.                  | (Swimming is a good exercise.)                              |
| (२) मला पोहणे आवडते.                              | (I like swimming.)  |
| (३) पोहण्याने चांगला व्यायाम मिळतो.               | (Swimming gives a good exercise.)                           |
| (४) पोहण्याकरिता आवश्यक त्या सोयी असल्या पाहिजेत. | (Necessary facilities for swimming should be provided for.) |
| (५) पोहण्यापासून खूप फायदे होतात.                 | (Swimming has several advantages.)                          |
| (६) मला पोहण्याचा छंद आहे.                        | (Swimming is my hobby.)                                     |
| (७) तिला पोहण्याची कला माहीत आहे.                 | (She knows the art of swimming.)                            |
| (८) पोहण्याचे तंत्र फार सोपे आहे.                 | (The technique of swimming is very easy.)                   |
| (९) पोहण्यात आनंद आहे.                            | (There is delight in swimming.)                             |

Verbal nouns yield forms in all the cases except in the vocative. The gerund takes its object when it is formed from a transitive verb e.g. मला आंबे खाणे आवडते (I like eating mangoes); तिला स्वच्छता ठेवणे आवडते (She like to observe cleanliness); मुलाने प्रगती दाखविणे इष्ट आहे (It is desirable for the boy to show progress).

It is sometimes used to show the imperative and then is supposed to be a more courteous form of request, command etc. e.g. आपले काम करीत राहाणे (Do your work; nothing like doing one's work); नेहमी पत्र लिहीत जाणे (Always write letters); कार्यालयीन आदेश पाळणे (Observe or abide by the office-orders).

With the verb असणे the use of the verbal noun expresses a necessity or obligation, e.g. तुम्ही मला शंभर रुपये देणे आहे (You owe me a hundred rupees).

The use of some verbal nouns and their equivalents in English is illustrated below :—

(१)	काम करण्याची सवय.	(The habit of doing work.)
(२)	त्रास देण्याचा प्रकार.	(The way of giving trouble.)
(३)	परीक्षा उत्तीर्ण होण्याची वेळ.	(The time of passing the examination.)
(४)	सूड घेण्याचा मार्ग.	(The way of taking a revenge.)
(५)	गोष्टी सांगण्याचा छंद.	(The hobby of telling stories.)
(६)	मोठ्याने बोलण्याची सवय.	(The habit of speaking loudly.)
(७)	लढण्याने झालेली हानी.	(The loss from fighting.)
(८)	दुसऱ्याला उपदेश करणे.	(To advise others.)
(९)	कृतज्ञता व्यक्त करणे.	(To express gratitude)
(१०)	मनोरंजन करण्याकरिता म्हटलेले गाणे.	(A song sung to entertain.)

*The infinitive.*—The infinitive like the gerund is also a verbal noun formed by the additional of णे to the root of the verb. Thus we get बसणे, करणे, जाणे. These yield forms like all the neuter nouns ending in ए. In English we translate these by “to sit”, “to go”, respectively. The following English sentences will illustrate their use :—

- (1) They always find fault with others-ते नेहमी दोष शोधतात (काढतात)  
 (2) They always try to find fault with others-ते नेहमी दुसऱ्याचा दोष शोधण्याचा (काढण्याचा) प्रयत्न करतात.

In the second sentence ‘to find’ is a gerund and शोधण्याचा is the genitive form of the infinitive. A few more examples are given below :—

(१)	चुकणे हा मनुष्यधर्म आहे.	(To err is human.)
(२)	मुलांना खेळणे आवडते.	(Children like to play.)
(३)	आईवडिलांना मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.	(To respect one’s parents is everyone’s duty.)

The word ‘to’ is frequently used in English with the infinitive, but may not be an essential part of the word, e.g. I make him run (मी त्याला धावावयास लावतो); He will not let you go (तो तुला जाऊ देणार नाही).

*The supine.*—The supine is a case or are cases of the infinitive mood. These are the dative and the genitive of the infinitives. The dative form expresses the idea of purpose. These are formed by adding आवयास, आवयाला, आयास, आयला to the root of the verb, e.g. जावयास, जावयाला, जायास, जायला (from जा); करावयास, करावयाला, करायास, करायाला (from कर).



The postpositions करिता (for) and साठी (for) are also substituted for आवयास, आवयाला, but the suffixes करिता and साठी are joined to the verbs and not to the roots. In the process the final ए of the verb changes to या. e.g. —

बसणे + साठी = बसण्यासाठी;	बसणे + करिता = बसण्याकरिता;
जाणे + साठी = जाण्यासाठी;	जाणे + करिता = जाण्याकरिता;
लिहिणे + साठी = लिहिण्यासाठी;	लिहिणे + करिता = लिहिण्याकरिता;

The sentences containing dative supines are given below :—

- |  |   |
|--|---|
| (१) मुलाने<br>लिहिण्यासाठी/लिहिण्याकरिता/लिहावयास/लिहावयाला<br>वही आणली. | (The boy brought a note-book for<br>writing.)           |
| (२) तो काम करू इच्छितो/काम करावयास इच्छितो.                              | (He wishes to do the work.)                             |
| (३) वडिलांनी आपल्या मुलाला शाळेत जावयास सांगितले.                        | (The father asked his son to go to<br>school.)          |
| (४) आईने आपल्या मुलीला प्रार्थना म्हणावयास शिकविले.                      | (The mother taught her daughter<br>to sing the prayer.) |
| (५) अधीक्षक सचिवांना भेटावयास गेले.                                      | (The Superintendent went to see<br>the Secretary.)      |
| (६) आम्ही मंत्रालय पाहण्यास गेला.  | (We went to see the Mantralaya.)                        |
| (७) हे फळ खाण्यास/खायला गोड आहे.   | (This fruit is sweet to eat.)                           |
| (८) तो बक्षीस घेण्यासाठी/घेण्याकरिता/घ्यावयास/घ्यायला<br>येथे आला आहे.   | (He has come here to receive the<br>prize.)             |

The genitive supines are formed as given below :-जावयाचा, जावयाची, जावयाचे, or जायचा, जायची, जायचे (from जाणे to go); करावयाचा, करावयाची, करावयाचे or करायचा, करायची, करायचे (from करणे to do). The use of the suffixes depends on the gender of the noun the genitive supine governs e.g. चहा करावयाचा आहे; कॉफी करावयाची आहे; दूध आणावयाचे आहे.

The following examples will illustrate the uses of genitive supine :—

- |                                   |  |
|-----------------------------------|--|
| (१) यश मिळविण्याची ही साधने आहेत. | (These are the instruments to achieve<br>success.) |
|-----------------------------------|--|

(२) ही पुस्तके अजून वाचावयाची आहेत.	(These books are still to be read.)
(३) मला जावयाचे आहे.	(I have to go.)
(४) तिला पत्र लिहावयाचे आहे.	(She has to write a letter.)
(५) लिपिकांना अधीक्षकांशी काही बोलावयाचे आहे.	(The clerk has something to talk to the Superintendent.)
(६) तुला परवानगी मिळावयाची नाही.	(You won't get permission to go.)
(७) शत्रूला एक इंचभर देखील जागा मिळावयाची नाही.	(The enemy shall not get an inch of space.)

### अभ्यास—

Translate the following sentences into Marathi :—

(1) The officer tries to improve the efficiency of the office. (2) The senior assistant tries to put up a self-contained proposal. (3) No officer should tell a lie to save his skin. (4) They have to issue remainders every Saturday. (5) As an exercise, swimming is better than walking. (6) Fools rush in where angels fear to tread. (7) Early to bed and early to rise makes man healthy, wealthy and wise. (8) It is still half an hour for the train to arrive. (9) Are you not tired of waiting? (10) He is to speak the truth, no good for this part.

[New words : Efficiency—कार्यक्षमता (F); to save one's skin कातडी बचावण्याकरिता; स्वतःची बाजू राखण्याकरिता; an angel—देवदूत (M); to tell you the truth—खरे बोलावयाचे म्हणजे; as an exercise—व्यायाम म्हणून.]

## प्रयोजक क्रियापदे

### (The causal Verb)

The Causal verb is derived by suffixing अव to the root of the Marathi verb, *e.g.* कर (To do)—करव (Cause it to be done); झोप (Sleep)—झोपव (cause to sleep); उठ (get up) उठव (wake up).

In the case of monosyllabic roots (roots with the syllable दे, घे, पी, खा, जा, गा,—‘व’ is added to the roots. We get जा (go)—जाणवणे (To cause or make to go); दे (give)—देववणे (To cause or make to give).

All causal verbs are transitive and give forms like any other transitive verbs, *e.g.*,

मी बसवतो, आम्हा बसवतो	(Present tense)
मी बसवले, आम्ही बसवले	(Past tense)
मी बसवीन, आम्ही बसवू	(Future tense)
त्यांना बसव, त्यांना बसवा	(Imperative mood)
तू बसवावेस, तुम्ही बसवावे	(Potential Mood)

Now read the following sentences—

- (१) मुलगा बसतो (the son sits); वडील मुलाला बसवतात (The father makes the son sit).
- (२) नोकर मुलाला मारतो (The servant beats his son); नोकर दुसऱ्याकडून मुलाला मारवतो (He gets his son thrashed by others).
- (३) भिंत पडते (The wall gives way or collapses); तो मजूराकडून भिंत पाडवतो (He gets the wall demolished by the labourers).
- (४) मुलगी निजते (The girl sleeps); आई मुलीला निजवते (The mother lulls the girl to sleep).

(1) When the intransitive verbs are used as causal *e.g.* उडणे-उडवणे, हसणे-हसवणे, नाचणे-नाचवणे, दमणे-दमवणे, थांबणे-थांबवणे, the original subject becomes the object of the causal form, *e.g.* मुलगी थांबते—मैत्रीण मुलीला थांबवते.

(2) When the intransitive verbs are used as causal the original subject becomes the instrumental or the indirect object (agent) of the causal verb, *e.g.* विद्यार्थी पुस्तक वाचतो-गुरूजी

વિદ્યાર્થીકડૂન પુસ્તક વાચૂન ઘેતાત. વિદ્યાર્થીને પુસ્તક વાચલે—ગુરુજીની વિદ્યાર્થીકડૂન પુસ્તક વાચૂન ઘેતલે.

We give below some sets of verbs in their original form and in their causal forms :—

- |                                |                     |                        |
|--------------------------------|---------------------|------------------------|
| (૧) પડળે—પાડળે.                | (૨) મરળે—મારળે.     | (૩) ફિરળે—ફિરવળે.      |
| (૪) નિજળે—નિજવળે.              | (૫) દમળે—દમવળે.     | (૬) ચુકળે—ચુકવળે.      |
| (૭) ભિજળે—ભિજવળે.              | (૮) મ્હળળે—મ્હળવળે. | (૯) પિળે—પાજળે, પિવળે. |
| (૧૦) સોડળે—સોડવળે.             | (૧૧) કરળે—કરવળે.    | (૧૨) સમજળે—સમજાવળે.    |
| (૧૩) વાગળે—વાગવળે.             | (૧૪) જાળે—જાણવળે.   | (૧૫) ધવળે—ધાવળે.       |
| (૧૬) વાચળે—વાચવળે, વાચૂન ઘેળે. |                     |                        |

Compound verbs consisting of the dative supine and the forms of the verb લાવળે in any tense also bring out the sense of the causal verb, e.g. જાવયાસ લાવળે (To make one go), અભ્યાસ કરાવયાસ લાવળે (To make one study), ઉડાવયાસ લાવળે (To make one fly), આણાવયાસ લાવળે (To make one bring). We give below sentences containing the use of such compound verbs, which bring out the sense of the causal verbs. —

Ordinary sentences	Causal forms
(૧) તો શાઢેત જાતો.	... વડીલ ત્યાલા શાઢેત જાવયાસ લાવતાત.
(૨) મૂલ દૂધ પ્યાલે.	... (આઈને મુલાલા દૂધ પ્યાવયાસ લાવલે (or પાજલે).
(૩) નોકર ભાજી આળેલ.	... (માલક) નોકરાલા ભાજી આણાવયાસ લાવતીલ (નોકરાકડૂન ભાજી આણવતીલ).
(૪) મી પત્ર લિહિન.	... ભાઠ મલા પત્ર લિહાવયાસ લાવતીલ (માઙ્યાકડૂન પત્ર લિહવિલે જાઈલ).
(૫) અધિકારી ચૌકશી કરતીલ.	... (શાસન) ચૌકશી કરાવયાસ લાવેલ.

The dative supine in the above sentences, viz., જાવયાસ, પ્યાવયાસ, રડાવયાસ may be substituted by the other dative supine forms જાવયાલા-જાયલા, પ્યાવયાલા--પ્યાયલા, રડાવયાલા-રડાયલા etc. Sometimes such sentence express the force behind the action. e.g. સૈનિકાંની શત્રૂલા શરણ યાવયાસ લાવલે (The soldiers forces the enemy to surrender).

### અભ્યાસ—

From the two lists of sentences (A) and (B) give below, join the ordinary sentences with their corresponding sentences in the causal :—

(A)(१) काम संपते. (२) त्यांना ज्ञान मिळाले. (३) धान्य पिकले. (४) बातमी पसरते. (५) मूल वाचते. (६) तो शिकतो. (७) पाटी फुटते. (८) ती चहा पिते. (९) राजपुत्र रडतो. (१०) सर्व हसतात.

(B)(१) गुरूजी त्याला शिकवतात. (२) आई तिला चहा पाजते. (३) मुलगा पाटी फोडतो. (४) जादूगार सर्वाना हसवतो. (५) नोकर मुलाला वाचावयास लावतो. (६) त्यांनी दुसऱ्याकडून ज्ञान मिळवले. (७) कोणीतरी राजपुत्राला रडवले. (८) नोकरांनी काम संपवले. (९) शेतकऱ्यांनी धान्य पिकवले. (१०) संपादक बातम्या पसरवतात.

## शब्दसिध्दी (भाग १)

### [Word formation (Part I)]

Every language has its own lexicon, Marathi is not an exception to this general statement. The words आंबा, खांदा, वाडा, देखावा, मेळावा are pure Marathi words. However, as days passed by words from other languages also crept into the Marathi language, *e.g.* the word स्टेशन (from English); the word रजा (from Hindustani); the word तूप (ghee) (from the South Indian language).

This however is not the object of this chapter. We only want to show how the Marathi lexicon has been enriched by the addition of words from other languages. In this respect Marathi owes a great deal, to Sanskrit.

We will first show a number of Sanskrit words taken over into Marathi, without any alterations. Such words are called तत्सम words. (The list is not exhaustive).

<i>Masculine</i>		<i>Feminine</i>		<i>Neuter</i>	
चरण	(foot)	तिथी	(a Hindu calendar day)	चक्र	(a wheel)
अग्नी	(fire)	पत्नी	(wife)	वचन	(a promise)
आत्मा	(soul)	वाणी	(speech)	सुख	(happiness)
कवि	(a poet)	इच्छा	(a desire)	पत्र	(a letter)
ईश्वर	(God)	अवस्था	(a condition)	काव्य	(poetry)
वृक्ष	(a tree)	जननी	(mother)	कारण	(a reason)
मेघ	(a cloud)	विद्या	(learning)	सूत्र	(a formula)
शब्द	(a word)	कला	(an art)	अन्न	(food)
अलंकार	(an ornament)	प्रार्थना	(a prayer)	कार्य	(effect)
		वार्ता	(news)		

The words cited above are originally Sanskrit words and have crept into the Marathi language in their original form, *i.e.*, without undergoing any change in their contents, meaning and gender. Such words are called तत्सम words.

There are also other words that have crept into Marathi. However, these words have undergone a slight change in their structure and form, but not in their meaning and gender.

Such words are called तद्भव words (arising or emanating or derived form) e.g. (words from Sanskrit are given first).

<i>Masculine</i>	<i>Feminine</i>	<i>Neuter</i>
दंत दात (a tooth)	सूची-सुई (a needle)	दुग्ध-दूध (milk)
स्तंभ-खांब (a post)	ग्रंथी-गाठ (a knot)	तक्र-ताक (butter milk)
घर्म-घाम (perspiration)	भिन्नी-भित्त (a wall)	क्षेत्र-शेत (a field)
भ्रातृ-भाऊ (a brother)	महिषी-म्हैस (a buffalo)	तैल-तेल (oil)
ओष्ठ-ओठ (a lip)	भगिनी-बहीण (sister)	दधि-दही (curds)
कुंभकार-कुंभार (a potter)	हरिद्रा-हळद (turmeric)	देवालय-देऊळ (a temple).

Apart from the तत्सम and तद्भव words, a number of words are formed by the employment of prefixes (उपसर्ग) and suffixes (प्रत्यय). The prefixes are put before the nouns. We first deal with words formed by the employment of prefixes. The prefix may have a meaning of its own; but when it is joined to a word, there is a change in the meaning of the original word, e.g., वाद (argument); अनुवाग (translation). There are so many prefixes in English, e.g., bed—a bed; in—income; out—outcome.

1. Prefixes अ and अन्—अ is used before words beginning with a consonant and अन् before words beginning with vowel, e.g., Prefix (अ); (1) न्याय (justice)—अन्याय (injustice). (2) पूर्ण (complete)—अपूर्ण (incomplete). (3) स्थिर (steady)—अस्थिर (unsteady). (4) ज्ञान—(knowledge)—अज्ञान (ignorance). (5) व्यवस्था—(management)—अव्यवस्था (mismanagement.) (6) चल (movable)—अचल (immovable).

(1) Prefix (अन्) : अंत (end)—अनंत (endless); (2) अपेक्षित (expected)—अनपेक्षित (unexpected) ; (3) आदर (respect)—अनादर (disrespect); (4) इष्ट (desirable)—अनिष्ट (undesirable); (5) एक (one)—अनेक (many); (6) उपस्थिती (attendance)—अनुपस्थिती (non-attendance, absence).

2. Prefix अति (beyond, much).—(1) अतिशहाणा (otherwise). (2) अतिस्नेह, अतिपरिचय (over-intimacy). (3) अतिक्रमण (transgression, violation) (4) अतिरिक्त (surplus, additional). (5) अतिशयोक्ति (exaggeration).

3. Prefix—अधि (over).—(1) अधिकार (an authority) (2) अधिसूचना (a notification). (3) अधिकृत (authorised). (4) अधिकारी (an officer). (5) अधिनियम (an act). (6) अधिग्रहण (requisition).

4. Prefix अनु (after).—अनुभव (an experience) (2) (grant). (3) अनुदान (favourable). (4) अनुवाद (a translation) (5) अनुस्वार (a nasal). (6) अनुमोदक (a support) (7) अनुग्रह (a favour) (8) अनुमान (an inference). (9) अनुकरण (imitation) (10) अनुसार (according to).

5. Prefix अप (badly off).—(1) अपमान (insult). (2) अपराध (a crime). (3) अपवाद (an exception) (4) अपयश (a defeat) (5) अपशब्द (an abuse). (6) अपकीर्ति (a defamation). (7) अपशकुन (a bad omen).

6. Prefix अभि (toward).—(1) अभिप्राय (remarks) (2) अभिवंदन (congratulations) (3) अभिमान (pride) (4) अभिवादन (salutation). (5) अभिनय (acting) (6) अभ्यागत (a visitor).

7. Prefix अव (down).—(1) अवकृपा (a displeasure). (2) अवस्था (condition). (3) अवतार (an incarnation) (4) अवशेष (remains) (5) अवसान (an end) (6) अवतरण (a quotation).

8. Prefix आ (near, from).—(1) आकार (a size, a shape). (2) आगमन (arrival) (3) आहार (a diet). (4) आनंद (a joy). (5) आदेश (an order). (6) आरंभ (a beginning). (7) आचार (conduct) (8) आधार (a support) (9) आजन्म from birth. (10) आजीव (lifelong).

9. Prefix उत् (up).—(1) उत्तीर्ण (successful). (2) उत्तम, उत्कृष्ट (excellent). (3) उद्योग-उत्+योग (industry). (4) उत्कर्ष (prosperity). (5) उत्पादन (production). (6) उत्सव (a festival). (7) उद्घाटन (inauguration). (8) उद्दिष्ट (an aim). (9) उद्गार (an utterance).

10. Prefix उप (next, below, near)—(1) उपकार (an obligation). (2) उपवर (marriageable). (3) उपदिशा (a sub-direction). (4) उपचार (a treatment). (5) उपसचिव (a Deputy Secretary). (6) उपदेश (an advice). (7) उपनयन (a thread ceremony). (8) उपमंत्री (a Deputy Minister). (9) उपलब्ध (available). (10) उपमा (a comparison, a simile).

## अभ्यास १—

Fill in the gaps in the following sentences with the words given at the end :—

(१) तो परीक्षेत.....झाला. (२) सर्वानी मुख्यामंत्र्यांचे.....केले. (३) आग्नेय व नेत्रहत्य या.....आहेत. (४) या प्रकरणावर तुमचा.....पाठवा. (५) “काही” या शब्दावरील.....काढून टाकले आहेत. (६) पूज्य विनोबाजी.....ब्रम्हचारी आहेत. (७) रेल्वे अधिकाऱ्यांनी एक.....गाडी सोडली. (८) शासन शाळांना.....देते. (९) .....करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे (१०) विद्यार्थी म्हणजे.....करणारा मुलगा. (११) कार्यालयात पुष्कळ.....येतात. (१२) .....कमी करा म्हणजे वजन कमी होईल.



Ans.—अपराध, आहार, अभ्यागत, उत्तीर्ण, आजन्म, अनुदान, अध्ययन, अभिनंदन, अतिरिक्त, उपदिशा, अभिप्राय, अनुस्वार).

### अभ्यास २—

Translate the following sentences into Marathi :—

(1) Every recognized school gets a grant-in-aid from the Government. (2) Schools have vacations in May; hence the railway authorities run additional trains. (3) This is a supersession and not an aggression. (4) Every visitor congratulated the Chief Minister on his attaining the age of 54, on his 54th birth-day. (5) Familiarity breeds contempt. (6) This, I tell you, from my experience. (7) Half the members were in favour of the proposal (8) The doctor connived at the patients conditions. (9) The Vice-President now in Bombay expressed his opinion on gherao. (10) There is mismanagement in the factory and therefore the production has gone down.

[New words : Recognised—शासनमान्य, सरकारमान्य; vacation—सुटी (F.) he was 54—त्यांना चोपन्नावे वर्ष लागले; a proposal—प्रस्ताव (M.)—to connive at—कडे दुर्लक्ष करणे; has gone down—कमी झाले आहे; To breed—निर्माण करणे; contempt—अवज्ञा (F.).]

### अभ्यास ३—

With the help of words listed in Nos. 1—10 above, write the opposites of the following words:—

(१) निकृष्ट. (२) अनुत्तीर्ण. (३) प्रतिकूल. (४) कृपा. (५) अपकर्ष (६) अपकार (७) सन्मान (८) अन्त (९) अनवस्था (१०) प्रयाण.

## शब्दसिध्दी (भाग २)

### [Word formation (Part II)]

In this chapter we propose to give additional prefixes and the words formed with their help.

1. The Prefix कु (bad)—(1) कुसंगती (bad company); (2) कुविचार (a bad thought); (3) कुकर्म (a bad deed).

2. Prefixes दुर्, दुस् (bad; difficult)—दुर्बोध (1) (difficult to understand); (2) दुर्गुण (a vice, a bad quality); (3) दुराचार (an evil practice, bad conduct); (4) दुर्जन (a wicked person); (5) दुर्व्यसनी (vicious); (6) दुर्दैव (ill-luck). (7) दुर्लक्ष (connivance); (8) दुर्लभ (difficult to obtain).

3. Prefix नि (into, downward)—(1) नियम (a rule); (2) निकृष्ट (an inferior); (3) नियंत्रण (control); (4) निदर्शन (a demonstration, notice); (5) नियुक्ती (an appointment); (6) निवेदन (a statement); (7) निमग्न (absorbed in); (8) निविदा (a tender); (9) निदेश (a direction, a hint); (10) निमंत्रित (an invitee, the invited); (11) नियत (fixed, periodical); (12) निलंबन (suspension); (13) निवृत्ति (withdrawal); (14) निष्ठा (faith, allegiance); (15) निनावी (anonymous).

4. Prefixes निस्. निर्. निः (without)—(1) निरर्थक (invain, void); (2) निरीक्षक (an inspector); (3) निर्भय (fearless, without fear); (4) निष्कारण (without reason); (5) निराशा (disappointment); (6) निष्कलंक (without a stigma); (7) निरपराधी (an innocent person) (8) निर्दोष (free from faults); (9) निराकार (formless, shapeless); (10) निःसंदेह (by all means); (11) निर्णय (decision); (12) निर्देश (a reference); (13) निर्वासित (a displaced person); (14) निर्वाह (subsistence, maintenance); (15) निर्धार (a determination); (16) निर्गम (issue).

5. Prefix परा (back, away)—(1) पराभव, पराजय (a defeat); (2) पराक्रम (bravery); (3) परावर्तन (a reflection); (4) पराकाष्ठा (doing one's best).

6. Prefix परि (round)—(1) परिचय (an acquaintance, an introduction); (2) परिणाम (a result); (3) परित्याग (giving up); (4) परिश्रम (a lot of exertion); (5) परिपूर्ण (quite, complete); (6) परिमाण (a quantity, a measure); (7) परिपूर्ति (fulfillment); (8) परिपत्रक (a circular); (9) परिरक्षण (maintenance); (10) परिवहन (transport); (11) परिविक्षा (probation); (12) परिव्यय (a cost); (13) परिषद (a council, a conference); (14) परिस्थिती (circumstances, a situation); (15) पर्यवेक्षक (a supervisor); (16) पर्याय (an option, an alternative).

7. Prefix प्र(before)—(1) प्रयोग (an experiment); (2) प्रकरण (a chapter, a case); (3) प्रगती (progress); (4) प्रभाव (an impression, influence); (5) प्रचार (a propaganda); (6) प्रकार (a variety); (7) प्रदर्शन (an exhibition); (8) प्रदक्षिणा (going around); (9) प्रभू (master); (10) प्रकाशन (a release, a publication); (11) प्रगत (advanced); (12) प्रपत्र (a pro forma); (13) प्रमाण (a proportion); (14) प्रमाण (an authority); (15) प्रयोजन (a purpose, a reason); (16) प्रलंबित (pending); (17) प्रवास (travelling, journey); प्रवासी (a traveler); (18) प्रवेश (admission); (19) प्रशासन (administration); (20) प्रशिक्षण (training); (21) प्रस्तुत (relevant); (22) प्रस्ताव (a proposal).

8. Prefix प्रति(back, again, towards)—(1) प्रतिबिंब(a reflection); (2) प्रतिक्षण (every moment); (3) प्रतिदिन (everyday); (4) प्रतिनियुक्ती (deputation); (5) प्रतिक्रिया (a reaction); (6) प्रतिनिधी (a representative); (7) प्रतिकार (resistance); (8) प्रतिकूल (adverse); (9) प्रतिबंध (prevention); (10) प्रतिवेदन (a report); (11) प्रतिष्ठा (dignity, status, prestige); (12) प्रतीक्षाधीन (awaited, in await).

9. Prefix वि (apart, particular)—(1) विसंगती (a discrepancy, inconsistency); (2) विज्ञान (science); (3) विशेष (particular); (4) विचार (a thought); (5) विधवा (a widow); (6) विकार (change, passion); (7) विधान (a statement); (8) वियोग (separation); (9) विश्वास (faith); (10) विक्री (sale); (11) विख्यात (famous); (12) वितरण (distribution); (13) विदेश (a foreign land); (14) विद्वेष (malice); (15) विधायक (constructive); (16) विभाग (a department); (17) विभाजन (partition); (18) विलीन (merged); (19) विवरण (a return, exposition); (20) विश्लेषण (analysis); (21) विस्तृत (extensive); (22) विहित (prescribed).

10. Prefix सम् (together, with)—(1) संगम (a confluence); (2) संगीत (music); (3) संतोष (satisfaction); (4) संरक्षण (defence); (5) संचार (movement); (6) संसार (worldly existence); (7) संबंध (a relation, a connection); (8) संकलन (compilation); (9) संकल्पित (proposed); (10) संकीर्ण (miscellaneous); (11) संकेत (a convention); (12) संकुचित (narrow); (13) संघटना (organization); (14) संदर्भ (a reference); (15) संपादक (an editor); (16) संपूर्ण (complete); (17) संधी (an opportunity); (18) संभाव्य (probable); (19) संमती (a consent); (20) समाधान (satisfaction); (21) समाप्ती (completion, termination); (22) समास (a compound); (23) समारंभ (a ceremony); (24) समारोप (summing up).

11. Prefix सु (well, good)—(1) सुविचार (a good thought); (2) सुवार्ता (good news); (3) सुदैव (good luck); (4) सुपुत्र (a good son); (5) सुकन्या (a good daughter); (6) सुभाषित (a good saying); (7) सुरक्षा (security); (8) सुव्यवस्था (order); (9) सुस्थिति (prosperity, good condition); (10) सुधारणा (an improvement); (11) स्वागत (सु+आगत) (reception); (12) सुरक्षित (well-preserved, well-maintained); (13) सुशिक्षित (well-educated); (14) सुविद्य (well learned); (15) सुशोभित (well-decorated); (16) सुलभ (easily accessible, available); (17)

सुवाच्य (easily readable); (18) सुस्वरूप (good-looking); (19) सुगम, सुबोध (easily understandable); (20) सुस्वभावी (possessed of a good nature, good natured).

12. Some additional prefixes—(1) कु (bad) as in कुविचार, कुकर्म, (2) पुनर् (again) as in पुनर्जन्म, पुनर्विवाह, पुनर्विचार (3) सत् (good) as in सज्जन, सदाचार, (4) सह as in सहकुटुंब, (5) स्वयं as in स्वयंस्पष्ट, स्वयंपूर्ण, Urdu.

Prefixes.—(1) कम (deficient) as in कमजोर (2) गैर (wrong) as in गैरसमज, गैरहजर (3) दर (each) as in दरमहा, दररोज (4) बे (without) as in बेमुदत (*sine die*), (5) बिन (without) as in बिनचूक, बिनशर्त.

13. There are Marathi, words having more than one prefix, e.g.—

(1) प्रतिनियुक्ती (deputation), (2) अत्युत्कृष्ट (excellent) (3) उपसंचालक (Deputy Director), (4) संप्रदान (giving away), (5) प्रत्यावर्तन (repatriation), (6) प्रतिस्वाक्षरी (countersignature), (7) विनियोजन (appropriation), (8) समाविष्ट (included), (9) विनिमय (exchange); (10) विनियम (a regulation).

#### अभ्यास १—

Fill in the gaps in the following sentences with the help of the words given at the end :—

(१) शिक्षण.....विद्यालयास भेट देतात, (२) चतुर्थी विभक्तीचा अर्थ.....आहे, (३) पुढील पंधरा तारखेपर्यंत हे प्रकरण.....ठेवावे, (४) चंद्राचे.....पाण्यात पडले आहे, (५) प्रयोग शाळेत विद्यार्थी.....करतात, (६) जास्त पगार मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांनी.....केले, (७)..... म्हणजे वस्तू दाखविण्याचे ठिकाण, (८) अर्जावर सही नाही, म्हणून हा अर्ज.....आहे. (९) मुख्य मंत्र्याच्या हस्ते पुस्तकाचे.....झाले, (१०) तुमच्या कामात.....दिसून येत नाही, (११) जेथे क्रिया असते तेथे.....असतेच, (१२) .....प्रत्येक बाबती निराश असतो.

(Ans.—प्रकाशन, प्रतिक्रिया, निदर्शन, निनावी, निराशावादी, संप्रदान, निरीक्षक, प्रयोग, प्रतीक्षाधीन, सुधारणा, प्रतिबिंब, पदार्थसंग्रहालय).

#### अभ्यास २—

Write the opposites of :—(१) सुसंगती, (२) संयोग, (३) सदाचार, (४) सज्जन, (५) आशावादी, (६) साकार, (७) आगमन, (८) कुरूप, (९) अधोगती, (१०) विस्तृत.

(Ans.—प्रगती, निराकार, प्रयाण, दुराचार, वियोग, निराशावादी, दुर्जन, सुस्वरूप, संकुचित, विसंगती).

### अभ्यास ३—

Translate into Marathi :—

(1) This is an anonymous application, not a pseudonymous one; (2) The Educational Inspector visited the institution and expressed deep satisfaction at the progress made by the Institution; (3) The officer on deputation is repatriated to the parent department; (4) There is a lot of difference between an optimist and a pessimist; (5) India has made tremendous industrial progress; (6) India is not behind in the field of science; (7) There appears to be a discrepancy between the two proposals; (8) People offered a hearty welcome to the President; (9) As per instructions of the higher authorities, the clerk kept the proposal in await, (10) The Defence Minister made a statement in the Parliament.

[*New words* : Pseudonymous-टोपणनावी; Educational Inspector-शिक्षण निरीक्षक, to express-व्यक्त करणे, satisfaction-समाधान(N.); on deputation-प्रतिनियुक्तीवर असलेले; to repatriate- प्रत्यावर्तित करणे; parent dept-मूळ विभाग; an optimist-आशावादी (M.); hearty-हार्दिक, As per instructions-सूचनांनुसार; the Parliament-लोकसभा; a pessimist-निराशावादी; tremendous-खूप; a field-क्षेत्र; a discrepancy-विसंगती (F).]

## शब्दसिध्दी (भाग ३)

### [Word formation (Part III)]

In this chapter we propose to deal with some of the suffixes and compound words.

Suffixes.—

1. The suffixes (1) ता (2) त्व and (3) य when joined to nouns, form abstract nouns. These have already been dealt with. (1) कटू + ता = कटूता (bitterness); मित्र + त्व = मित्रत्व, घनता, दृढता, (hardness, firmness, density); निर्दयता (cruelty); (2) मित्रत्व, गुरुत्व, मनुष्यत्व, स्त्रीत्व, (3) दार्ढ्य (density); कार्य (work).

2. The suffixes पणा and पण also form abstract nouns, *e.g.*, वाईटपणा or वाईटपण (badness); शहाणपणा or शहाणपण (wisdom).

3. The suffixes (1) आई, (2) ई, (3) गिरी also form abstract nouns, *e.g.*, (1) भलाई, सच्चाई (honesty); (2) गरिबी (poverty); लांबी, गोडी, रुंदी; (3) गुलामगिरी, लुच्चेगिरी, सावधगिरी.

4. The suffix इक when joined to nouns forms adjectives, *e.g.*, मास-मासिक, दिन-दैनिक, वर्ष-वार्षिक, The suffix इत forms adjectives, such as व्यवस्था-व्यवस्थित; लज्जा (shame)-लज्जित (ashamed).

5. Suffixes वान and मान when joined to nouns form adjectives. (Originally वान् and मान्), *e.g.*, श्री (wealth)-श्रीमान (wealthy); धन-धनवान, बल-बलवान, गुण-गुणवान, ज्ञान-ज्ञानवान.

6. Suffix कर *e.g.*, सुखकर, दुःखकर, हितकर, दुष्कर.

7. Suffix कार when joined to nouns denotes agents, *e.g.*, पत्रकार, चित्रकार, कलाकार, टिकाकार, ग्रंथकार, चर्मकार, नाटककार, इतिहासकार, निबंधकार.

8. Suffix स्थ, *e.g.*, गृहस्थ, देशस्थ-कर्तव्यस्थ, (on duty); मार्गस्थ, पांथस्थ (a traveler).

9. Suffix दार *e.g.*, कारखानदार, दुकानदार, सुभेदार, मामलेदार, हवालदार, जमादार.

Some of the words are suffixed to nouns such words do the work of ordinary suffixes. Examples have been given below:—

(१) अन्तर—देशान्तर, वेशान्तर, धर्मांतर, भाषांतर, पाठांतर, नगरांतर, अर्थांतर.

- (२) अध्यक्ष—राष्ट्राध्यक्ष, सभाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष.
- (३) आस्पद—शंकास्पद, दोषास्पद, हास्यास्पद, लज्जास्पद.
- (४) कालीन—वर्तमानकालीन, भूतकालीन, भविष्यकालीन, समकालीन.
- (५) पती—राष्ट्रपती, उद्योगपती, सभापती.
- (६) हीन—विद्याहीन, ज्ञानहीन, गृहहीन, धनहीन, बुद्धिहीन.
- (७) ज्ञ—शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, संस्कृतज्ञ, गणितज्ञ.

We now deal with the compound words.

The Sanskrit language is full of these and compounds have added to the beauty of the language, *e.g.*, लोकनाथ (The lord of the world); जितेंद्रिय (One who has a control over his sense organs); पित्तनाशक (curing biles); ईश्वरपारायण (devoted to God).

Compound words are different from संधी s. No doubt, both are combinations, but of different types. A compound is a combination of words; a संधी is a combination either of two vowels or of two consonants or of a विसर्ग and a vowel or a consonant. Some examples of संधी have been given below :—

- (1) सूर्य+उदय =सूर्योदय (sunrise); (2) गज+इंद्र = गजेंद्र (The lord of the elephants);
- (3) परम+ईश्वर=परमेश्वर (The great lord); (4) प्रति+एक= प्रत्येक (everyone); (5) काही+असा= काहीसा (somewhat); (6) षट्+रिपू= षड्रिपू (six enemies); (7) जगत्+नाथ=जगन्नाथ (The lord of the worlds); (8) वाक्+मय=वाङ्मय (literature); (9) सत्+जन= सज्जन(a good man); (10) निः+फल= निष्फल (fruitless); (11) दुः+आचार=दुराचार (a bad conduct) (12) निः+धन=निर्धन (Poor, without, wealth).

We first take up some simple compounds and show the way they are dissolved :—

- (१) घरभाडे (House rent)—घराचे भाडे; (२) गुणावगुण—गुण व अवगुण (merits and demerits); (३) प्रमाणपत्र (a certificate)—प्रमाण असे पत्र; (४) वाटचाल —वाटेतील चाल (transit); (५) सचिवालय (Secretariate)—सचिवांचे आलय; (६) राज्यपाल (The Governor)—राज्याचे पालन करणारे; (७) मुद्रणाधिकार(copyright)—मुद्रणाचा अधिकार; (८) मागणीपत्र (an indent)—मागणीचे पत्र; (९) प्रथमोपचार (first aid)—प्रथम असा उपचार; (१०) पूर्ववृत्त (previous history)—पूर्वीचे वृत्त; (११) पत्रव्यवहार (correspondence)—पत्रद्वारा-व्यवहार; (१२) निवृत्तिवेतन (pension)—निवृत्तीनंतरचे वेतन; (१३) सप्ताहान्त (week end)—सप्ताहाचा अन्त; (१४) शपथपत्र (an affidavit)—शपथपूर्वक दिलेले पत्र; (१५) वृत्तपत्र (a newspaper)—वृत्त देणारे पत्र; (१६) लाचखाऊ (corrupt)—लाच खाणारा-रे; (१७) भाषांतर (translation)—दुसरी भाषा; (१८) भिन्नमत (different opinion, a minute of dissent)—भिन्न असे मत,भिन्न आहे मत जीत (अशी टिप्पणी); (१९) प्रवासभत्ता (travelling allowance)—प्रवासासाठी/करिता भत्ता; (२०) आधारसामग्री (data)—आधाराकरिता सामग्री; (२१)

दोषारोप (a charge)—दोषांचा आरोप; (२२) विश्वासघात (breach of trust)—विश्वासाचा घात; (२३) गैरवर्तणूक (misconduct)—गैर अशी वर्तणूक; (२४) द्विपाद (a biped)—दोन पाय असलेला; (२५) लंबकर्ण (a donkey)—लंब असा कर्ण(longeared)— लंब आहेत कर्ण ज्याचे (a donkey); (२६) विद्याभ्यास (learning)—विद्याचा अभ्यास.

We give below some more compounds with their meanings :

- |      |              |   |
|------|--------------|---|
| (१)  | दानशूर       | (liberal in giving, eminently liberal).           |
| (२)  | रणशूर        | (brave on the battlefield).                       |
| (३)  | धनहर         | (a thief, a remover of wealth).                   |
| (४)  | सुखकर्ता     | (a bringer of happiness).                         |
| (५)  | सूक्ष्मदर्शी | (one who sees minutely).                          |
| (६)  | ज्ञानपारायण  | (devoted to knowledge).                           |
| (७)  | कृतघ्न       | (ungrateful on who forgets the good done to him). |
| (८)  | धनाढ्य       | (immensely rich).                                 |
| (९)  | सुखावह       | (bringing pleasure).                              |
| (१०) | विद्यार्थी   | (one who seeks learning).                         |
| (११) | पराधीन       | (dependent).                                      |
| (१२) | घरोघरी       | (in every house).                                 |
| (१३) | पैसानपैसा    | (every pice/pie).                                 |
| (१४) | पांढरासफेद   | (extremely white).                                |
| (१५) | वाकडातिकडा   | (crooked).  |
| (१६) | टीकाटिप्पणी  | (comments).                                       |

We now give below some of the compounds formed with one common member as a prefix in each of the groups :—

(१) चौ—चौरस (a square); चौकोन (rectangle); चौपाई (an Indian cot); चौकार (a boundary) चौरंगी (quadrangular).



(२) जीवन—जीवनशिक्षण (basic education); जीवनमरण (life and death); जीवनमान (standard of living); जीवनावश्यक (essential for living); जीवनोपयोगी (useful for living); जीवनसाथी (a life-partner); जीवनदाता (a giver of life).

(३) धर्म—धर्मातील (secular); धर्मादाय (charity); धर्मार्थ (in charity); धर्मवेडा (a religious fanatic); धर्मयुद्ध (a religious war); धर्मयुग (a religious age); धर्मबाह्य (outside the purview of religion).

(४) बाल—बालवाङ्मय (children's literature); बालवीर (a scout); बालोद्यान (children's park); बालवर्ग (the infant class); बालमित्र (boyhood friend).

(५) महा (महान)—महाराष्ट्र, महारोग (leprosy); महाभारत, महाकाव्य (the great epic); महाशय (a noble person); महावस्त्र (an expensive piece of cloth) महावीर (a great warrior).

(६) मुख्य—मुख्यालय (Headquarters); मुख्याध्यापक (the Head teacher);

(७) यथा—यथाक्रम (According to the order); यथाविधि, यथाशास्त्र (According to scripture); यथामति (According to one's lights or understanding); यथाप्रस्तावित (As proposed).

(८) रक्त—रक्तदाब (blood pressure); रक्तपेढी (a bloodbank); रक्तपात (a bloodshed); रक्तवाहिनी (blood vein).

(९) राजा (राजन्)—राजकुमार, राजपुत्र (a prince); राजवाडा (a palace); राजभवन (the Government House); राजकारण (politics); राजकन्या (a princess); राजमाता (The mother-queen); राजदरबार (a royal court).

(१०) वन—वनभोजन (lit, a meal in a garden or a forest, a picnic); वनविहार (sport in the forest); वनमहोत्सव (a festival of the tress/forest); वनवास (a forced stay in the forest, exile); वनराज (the king of the forest); वनसंरक्षक (a forest guard); वनाधिकारी (a forest officer).

(११) वस्तु—वस्तुभांडार (a store); वस्तुसंग्रहालय (a museum); वस्तुनिष्ठा (objective); वस्तुस्थिती; (matter of fact).

(१२) विद्या—विद्यार्थी (a student); विद्यापीठ (a university); विद्यालय (a school); विद्याधन (wealth in the form of learning).

(१३) सम—समकालीन (contemporary); समवयस्क (of the same age); समतोल (balanced); समांतर (parallel); समभुज (equilateral); समकोन (equiangular).

(१४) सह—सहवास (staying together); सहकुटुंब (with family) सहकार (co-operation); सहशिक्षण (co-education); सहप्रवासी (co-traveler).

(१५) हस्त—हस्तकौशल्य (dexterity); हस्तरेषा (lines on a palm); हस्तांतरण (transfer); हस्तसामुद्रिक (palmistry).

### अभ्यास १—

Fill in the gaps with appropriate words given at the end :—

(१) पंडित नेहरू व सरदार पटेल.....होते. (२) .....म्हणजे पदव्युत्तर शिक्षण मिळण्याचे ठिकाण. (३) प्रत्येकाने संरक्षण निधीस.....मदत करावी. (४).....म्हणजे राज्यपालांचे राहण्याचे ठिकाण. (५) मला तीन दिवस.....सोडण्याची परवानगी द्यावी. (६) परीक्षेचे दोन प्रकार आहेत-१. व्यक्तिनिष्ठ, २..... (७) लढाईत खूप.....होतो. (८) हल्ली प्रत्येक रुग्णालयात.....असावी. (९) शासकीय पत्राच्या सुरुवातीस.....असे लिहितात. (१०) भारतापुढे पुष्कळ.....उभ्या आहेत.

(Ans.—समस्या, रक्तपात, महोदय, मुख्यालय, वस्तुनिष्ठ, राजभवन, यथाशक्ति, रक्तपेढी, समवयस्क, विद्यापीठ).

### अभ्यास २—

Give one word for the following :—

(1) Pertaining to the same period, (2) A figure with four equal sides, (3) Essential for life, (4) An expert in Mathematics, (5) Having the same distance throughout. (6) Literature for children, (7) Matter of fact, (8) The head of a nation, (9) Along with the family, (10) As proposed, (11) Immensely rich, (12) On duty.

### अभ्यास ३—

Translate into Marathi:—

(1) On this point all the scientists differ. (2) This is a problem, pertaining to the future. (3) The minister inaugurated the tree planting festival at 8 a.m. (4) The subjective type of examinations are ridiculous. (5) The rich people spend a lot over religious ceremonies. (6) In a secular state, every man has a right to worship, his own way. (7) palaces are centres of politics. (8) Every office should have a co-operative store of its own. (9) Hospital authorities call you for donating blood. (10) Food problem is the most important problem before India.

[*New words* : A point मुद्दा (M.); a scientist-शास्त्रज्ञ; a problem—समस्या (F.); pertaining to the future-भविष्यकालीन; to inaugurate-उद्घाटन करणे; subjective-व्यक्तिनिष्ठ; ridiculous-हास्यास्पद; a religious ceremony-धार्मिक समारंभ; secular-धर्मातील, निधर्मी; politics-राजकारण (N.); a co-operative store-सहकारी वस्तु भांडार.]

## काही इंग्रजी क्रियापदे

### [Some English verbs]

There are in English many verbs which when translated or rendered into Marathi affect the construction of Marathi sentences. English is by no means deficient in such verbs.

Read the following English sentences :—

- (1) The sages subsist on roots and fruits.
- (2) The Mogal Emperor was fond of architecture.
- (3) Bhima was more than a match for the giant.
- (4) We are afraid of serpents.
- (5) People like mangoes.
- (6) He has three brothers.

In most of these sentences. You will find that verbs, adjectives and nouns are followed by particular prepositions. Now note the rendering of these very sentences into Marathi.

- (१) ऋषी कंदमुळांवर व फळांवर राहातात.
- (२) मोगल बादशहाला शिल्पकाम आवडत होते.
- (३) भीम राक्षसाला पुरूष उरला.
- (४) आम्ही सापाला भित्तो.
- (५) लोकांना आंबे आवडतात.
- (६) त्याला तीन भाऊ आहेत.

You will thus find that the use of corresponding verbs in Marathi sentences affect the construction of sentences. Take e.g., sentence No. 5, “People like mangoes” (लोकांना आंबे आवडतात). The original subject ‘People’ in the English sentence is changed to लोकांना (Dat. Plu. of लोक); and the verb ‘like’ in the English sentence which agrees with the subject ‘People’ in the English sentence agrees with the object ‘आंबे’ in the Marathi sentence.

Consider the last sentence ‘He has three brothers’ (त्याला तीन भाऊ आहेत). The subject ‘He’ in the English sentences is changed to त्याला in Marathi and the verb ‘has’ which agrees with the subject in the English sentences agrees with भाऊ (brother) in the Marathi sentence.

We will, therefore, deal with such verbs in this chapter and illustrate their use in Marathi. The list of verbs given here is not exhaustive.

1. To want (पाहिजे).—(1) My brother wants money (माझ्या भावाला पैसे पाहिजेत). (2) She wanted a sari (तिला साडी पाहिजे होती) (3) The child may want milk (मुलाला दूध पाहिजे असेल). (4) Pupils may be wanting more marks (विद्यार्थ्यांना अधिक गुण पाहिजे असतील).

The verb 'पाहिजे' conveys the sense 'it is wanted' e.g. मला एक रुमाल पाहिजे can be translated as 'I want a handkerchief'. The forms हेवे, हवा, हवेत, हवी, etc. of the verb होणे (to become) are optionally used for पाहिजे, e.g. मला रुमाल पाहिजे or हवा; मला रुमाल पाहिजेत or हवेत, मला वही हवी, मला वहा हव्यात.

The verb पाहिजे is joined to the past tense of the principal verb. It then denotes the necessity of doing the action expressed by the principal verb, e.g. मला गेले पाहिजे (I must go), मला धावले पाहिजे (I must run), तिला आले पाहिजे (She must come.)

If however the principal verb is transitive, the form of the past tense of the principal verb agrees with the object e.g. तुला आंबा (M.) खाल्ला पाहिजे; तुला भाजी (F.) खाल्ली पाहिजे; तुला केळे (N.) खाल्ले पाहिजे; तुम्हाला नकाशा उघडला पाहिजे, तुम्हाला वही उघडली पाहिजे; तुम्हाला वहा उघडल्या पाहिजेत; तुम्हाला कपाट उघडले पाहिजे.

It may be observed that a person for whom or by whom something is wanted is put in the dative case.

2. To have (जवळ असणे, पाशी असणे).—This is an auxiliary verb. When it is used as a principal verb, it expresses a meaning of its own, viz., that possession, e.g., (1) I have two hands (मला दोन हात आहेत) (2) I have two books (माझ्याजवळ दोन पुस्तके आहेत).

The meaning of the verb 'have' is different in the two sentences. sentence No. 1 expresses a natural possession, whereas sentence No. 2 expresses an acquired possession.

It is also used as a principal verb in the sentence. I have to go (मला जावयाचे आहे); We have the study (आम्हाला अभ्यास करावयाचा आहे).

The verb have in these sentences expresses necessity or compulsion, e.g. त्यांना जावेच लागेल (They will have to go).

As an auxiliary verb it helps to form the perfect tense, *e.g.*, (1) I have taken meals (मी जेवण केले आहे), (2) He has written a book (त्याने पुस्तक लिहिले आहे), (3) They have done a lot of work (त्यांनी खूप काम केले आहे).

The past tense of 'have', *viz.*, 'had' is to be translated by the forms of असणे in the tense, *viz.*, होता, होती, होते etc. The future of 'have' 'shall have' or 'will have' is to be translated by the forms of असणे in the future tense, *e.g.*, (Past tense) : (1) I had some money (माझ्याजवळ काही पैसे होते). (2) I had gone to Bombay (मी मुंबईला गेलो होतो/गेले होते). (3) He had written a letter (त्याने पत्र लिहिले होते). (Future tense) : He may be having fifty rupees (त्याच्याजवळ पन्नास रुपये असतील).

3. Can (शकणे) (To be able). This is joined to the infinitive of the principal verb (or is added to the praricipal ending in ऊ of the principal verb), *e.g.*, (1) he can go (तो जाऊ शकतो). (2) They can write ते लिहू शकतात). The verb 'शकणे' yield forms in all the tenses, just as any other intransitive verb; but whatever be its forms in any tense, the verb शकणे is never used alone. It is used only with the infinitive of the principal verb. We give below the forms of the verb 'खाऊ शकणे' in all the tenses.

#### Present tense (खाऊ शकणे)

	<i>Singular</i>		<i>Plural</i>
First person	मी खाऊ शकतो शकते	(F.) (M.)	आम्ही/आपण खाऊ शकतो (M.F.)
Second person	तू खाऊ शकतोस शकतेस	(M.) (F.)	आम्ही/आपण खाऊ शकता (M.F.)
Third person	तो खाऊ शकतो ती खाऊ शकते ते खाऊ शकते	(M.) (F.) (N.)	ते खाऊ शकतात (N.) त्या खाऊ शकतात (F.) ती खाऊ शकतात (N.)

The verb शकणे will give the forms मी खाऊ शकलो (M.), मी खाऊ शकले (F.), आम्ही खाऊ शकलो. etc., in the past tense; it will give the forms मी खाऊ शकेन, आम्ही खाऊ शकू, तू खाऊ शकशील, etc., in the future tense.

The verb येणे is also substituted for शकणे. The verb येणे ordinarily means to come, but when it substitutes शकणे it has the same meaning as that of the latter (to be able, can). It is joined to the present participle in ता (जाता येते can go). This compound verb is construed with the dative of the agent, *e.g.*, I can go (मला जाता येते); we can write, (आम्हांला लिहिता येते); He is able to walk (त्याला चालता येते).

The verb येणे may also be joined to the infinitive mood, *e.g.*, ऐकू येते (is possible to hear). There is a difference between जाता येते and ऐकू येते. The construction जाता येते has an active force while ऐकू येते has a passive force. ऐकू येते means, 'it is capable of being heard' or 'is audible'.

The forms of येणे in the past and the future tenses when intransitively used are the same as those of येणे (to come). *e.g.*,

मला खाता येते	(I can eat).
मला खाता आले	(I could eat/I was able to eat).
मला खाता येईल	(It may be possible for me to eat).

when येणे is transitively used, it agrees with the object, *e.g.*, मला भाषा येते (Sing.); मला भाषा येतात (Plural); मला भाषा आली (Sing.); मला भाषा आल्या (Plural).

The verb येणे also means 'to get', *e.g.*, मला निरोप येतो (I get a message); मला चिठ्ठी येते (I get a note); मला पत्र येते (I get a letter). The past tense of the verbs in these three sentences will be आला, आली and आले, respective. The plural forms of the verbs in the above sentences will be मला निरोप आले, मला चिठ्ठ्या आल्या and मला पत्रे आली, respectively.

The sentences माणसाला धैर्य आले (The man got courage or the man became bold) and माणसाला दया आली (The man got sympathy or was affected with pity) illustrate another use of the verb येणे.

4. To know (माहित असणे, येणे).—The verb 'to know' in the sentence—  
I know a language—is to be translated as माहीत आहे/येते etc., *e.g.*,

I know language	...	मला भाषा माहीत आहे/मला भाषा येते.
I know languages	...	मला भाषा माहीत आहे/मला भाषा येतात.

In the case of newspaper or a book we only say मला वर्तमानपत्र माहीत आहे or पुस्तक माहीत आहे (I know the newspaper or the book). The sentence 'I know a friend' or 'The friend is known to me' can be translated as (1) मला मित्र माहीत आहे. (2) मी मित्राला ओळखतो.

5. To have to (लागणे).—लागणे is auxiliary verb. It is added to the potential forms of the principal verb. It indicates compulsion or obligation and the person so compelled or obliged is put in the dative case, *e.g.*,

(१)	लिपिकाला जावे लागते	..	(The clerk has to go).
(२)	लिपिकाला जावे लागले	..	(The clerk had to go).
(३)	लिपिकाला जावे लागेल	..	(The clerk will have to go).
(४)	नोकराला काम करावे लागते	..	(The servant has to work).
(५)	नोकराला काम करावे लागले	..	(The servant had to work).
(६)	नोकराला काम करावे लागेल	..	(The servant will have to work).
(७)	मुलाला औषध घ्यावे लागते	..	(The boy has to take medicine).
(८)	मुलाला औषध घ्यावे लागले	..	(The boy had to take medicine).
(९)	मुलाला औषध घ्यावे लागेल	..	(The boy will have to take medicine).
(१०)	त्याला वही उघडावी लागेल	..	(He will have to open a note-book).

It is also added to the participle ending in ऊ or to the infinitive of the principal verb, e.g., मूल चालू लागले (The child began to walk); तो जाऊ लागतो (He starts to go); तो वाचायला or वाचावयास लागला (He began to read); ते अभ्यास करावयास लागले (They began to study).

### अभ्यास—

Translate into Marathi :—

(1) You will have to collect money for the Koyna Relief Fund; (2) Many officers were not able to attend the test match; (3) Workers can claim compensation from their employees; (4) We must be quite methodical in our work; (5) People can live without food for some days but not without water for long; (6) The staff shall not break the official rules; (7) If they do, we shall have to take drastic disciplinary action; (8) Every clerk can put up a self-contained proposal; (9) You must send the file to the Finance Department for their concurrence; (10) I know several languages but I can use one at a time.

[New words; a fund—निधी (M.); a test match-कसोटी सामना; (M.); compensation-नुकसानभरपाई; to claim-मागणे; an employer-मालक (M.); methodical-पद्धतशीर; without water-पाण्याशिवाय; a drastic disciplinary action-शिस्तीची अतिकडक कारवाई; a self-contained proposal-स्वयंपूर्ण प्रस्ताव; F. D.-वित्त विभाग; concurrence-सहमती; (F.)



## काही इंग्रजी क्रियापदे—चालू

[Some English verbs(*contd.*)]

1. To be afraid of (भिणे, भीती वाटणे).—Study the use of the verbs भिणे and भीती वाटणे in the following sentences :—

- (१) तो वाघाला भितो or त्याला वाघाची भीती वाटते. (He is afraid of tiger).  
 (२) तो वाघाला भ्याला or त्याला वाघाची भीती वाटली. (He will be afraid of the tiger).  
 (३) तो वाघाला भिईल or त्याला वाघाची भीती वाटेल. (He will be afraid of the tiger).

It will be seen that in the case of भिणे, the object, we are afraid of, is put in the dative case, *e.g.*, मुलगा झुरळाला भितो The boy is afraid of cocroaches). In the case of भीती वाटणे the person, referred to as being afraid of, is in the dative case and the object we are afraid of is in the genitive feminine because it qualifies the feminine noun भीती. The verb भिणे and पिणे although transitive yield forms in the past tense like intransitive verbs.

2. To be angry with (वर रागावणे, चा राग येणे).—The English sentence 'The officer is angry with the clerk' is translated as अधिकारी लिपिकावर रागावतात or अधिकारी लिपिकाला रागावतात or अधिकाऱ्यांना लिपिकाचा राग येतो. In the case of रागावणे, the person with whom someone is angry is put in the locative or in the dative case (लिपिकावर, लिपिकाला) In the case of the verb राग येणे, the person with whom someone is angry, is put in the genitive case (लिपिकाचा).

3. To desire (इच्छिणे, इच्छा करणे).—This is an auxiliary verb. The verb इच्छिणे is added to the participle ending in ऊ of the principal verb, *e.g.*,

- अधीक्षक घरी जाऊ इच्छितात ... (The Superintendent desires/wishes to go home).  
 आरोपी हे सांगू इच्छितो ... (The accused desires to say this). The verb इच्छा करणे (to desire) governs the genitive of the object desired, *e.g.*,—  
 मी यशाची इच्छा करतो ... (I desire success).  
 पुढारी सत्काराची इच्छा करतात ... (The leader desires for a reception).

4. (1) To hate (द्वेष करणे); (2) To resolve (निश्चय करणे); (3) To insult (अपमान करणे); (4) To specify (उल्लेख करणे).

All the verbs given above govern the genitive of the person or of the object in question. As the nouns द्वेष, निश्चय, अपमान and उल्लेख are in the masculine gender, the genitive masculine (either singular or plural) only, of the person or of the object in question is to be used. We can thus say—

(1) The person to be hated—genitive singular—शत्रूचा द्वेष, मित्राचा द्वेष.

(2) The thing to be resolved—genitive singular (or plural)—अभ्यासाचा निश्चय, सेवा करण्याचा निश्चय, चहा न पिण्याचा निश्चय.

(3) The person to be insulted—genitive singular (or plural)—महापौरांचा अपमान, राष्ट्रध्वजाचा अपमान.

(4) The thing to be specified—कामगिरीचा उल्लेख, भांडणाचा उल्लेख.

Example :—

(१)	तो शेजाऱ्याचा द्वेष करतो	...	(He hates his neighbour)
(२)	शेजारी त्याचा द्वेष करतो	...	(The neighbour hates him)
(३)	मुलाने अभ्यास करण्याचा निश्चय केला	...	(The boy resolved to study)
(४)	कोणीही राष्ट्रध्वजाचा अपमान करू नये		(None should insult the national flag)
(५)	तुम्ही त्या स्त्रीचा का अपमान केलात?	...	(Why did you insult the lady)?
(६)	चांगल्या घटनेचा नेहमी उल्लेख करा	...	(Always mention the good event)
(७)	मुलाच्या दोषाचा उल्लेख करू नका	...	(Do not mention the fault of a child)
(८)	पुढारी खादी वापरण्याचा निश्चय करतात	...	[The leaders resolve to wear khadi (Khaddar)]

5. The following verbs take the genitive feminine ची (Sing.) or च्या (Plural) as the case may be e.g.,

- |     |  |
|-----|--|
| (1) | To take care—(काळजी घेणे) करणे—मुलांची काळजी, प्रकृतीची काळजी.       |
| (2) | To praise—(स्तुती करणे) शौर्याची स्तुती; भारताची स्तुती.             |
| (3) | To censure—(निंदा करणे) दुसऱ्याची निंदा; सरकाराची निंदा.             |
| (4) | To register— } (नोंद घेणे) (नोंद करणे).—पत्राची नोंद, उत्तराची नोंद. |

अनुक्रमणिका

To take cognisance—

- (5) To forgive—(क्षमा करणे)—अपराधाची क्षमा.
- (6) To hunt—(शिकार करणे)—वाघाची शिकार, सिंहाची शिकार.

6. The following verbs take the genitive neuter (चे) *e.g.*,—

- (1) To receive—  
To welcome— } (स्वागत करणे) राष्ट्राध्यक्षांचे स्वागत, अधिकाऱ्यांचे स्वागत
- (2) To congratulate—(अभिनंदन करणे) मुलाचे अभिनंदन, सैनिकांचे अभिनंदन.
- (3) To appreciate (रसग्रहण करणे) } कवितेचे रसग्रहण, मुलीचे कौतुक.  
(कौतुक करणे)
- (4) To protect—(रक्षण करणे) देशाचे रक्षण, इमारतीचे रक्षण.

7. The following verbs govern the instrumental (शी, बरोबर) *e.g.*—

- (1) To compare—(तुलना करणे) भारताची युरोपशी—युरोपबरोबर तुलना.
- (2) To discuss—(चर्चा करणे) अधिकाऱ्यांशी—अधिकाऱ्यांबरोबर चर्चा.
- (3) To quarrel—(भांडणे) मी नोकराशी—नोकराबरोबर भांडतो.

8. The following verbs govern the locative (वर) *e.g.*—

- (1) To criticise—(टीका करणे) मंत्र्यांवर टीका, चित्रपटावर टीका.
- (2) To love—(प्रेम करणे) मुलावर प्रेम, देशावर प्रेम.
- (3) To favour—(कृपा करणे) अपंगावर कृपा, गरिबावर कृपा.
- (4) To oblige—(उपकार करणे) अनाथावर उपकार, सज्जनावर उपकार.
- (5) To pity—(दया दाखवणे) गरिबावर दया, भिकाऱ्यावर दया.

## अभ्यास

Translate into Marathi :—

(1) Now-a-days we tend to criticise every body. (2) it is always in our interest to discuss the problems either with our elders or with our superiors. (3) If you want to criticise any thing, be a constructive critic. (4) Mother loves her son as the cow loves her calf. (5) If you oblige any person, he will definitely oblige you. (6) Why do you compare Mumbai with

Calcutta? (7) It is always good to praise a good man. (8) The Government appreciated the bravery of the soldiers. (9) The Minister congratulated the villagers. (10) He insulted the Superintendent because the latter hated him.

## ‘It’ ने सुरु होणारी सुलभ इंग्रजी वाक्यरचना

### [Some Simple English Structures (patterns) beginning with ‘It’]

The third person pronoun ‘it’ is many times used at the beginning of English sentences. It is used as a provisional subject before the verb ‘to be’ when the real subject follows, *e.g.*,—

It is easy to criticise (टीका करणे सोपे आहे).

It is certain that you are wrong (तुझी चूक आहे, हे निश्चित आहे) (तू चुकला आहेस हे निश्चित).

It is used to emphasise the noun or the pronoun following *e.g.*,—

(1) It was he who picked up the quarrel (त्यानेच भांडण उकरून काढले).

(2) It was at Delhi that the agreement was signed (दिल्लीतच करारावर सद्दा झाल्या).

It is also used as an indefinite nominative of an impersonal verb, *e.g.*—

It rains (पाऊस पडतो); it thunders (गडगडाट होतो).

It is used in speaking of the weather or of the time. *e.g.*,—

It is fine weather (सुंदर हवा पडली आहे).

It is summer (उन्हाळा चालू आहे, हा उन्हाळा आहे).

It is three o’clock (तीन वाजले आहेत).

From all the examples referred to above, it will be noticed that the pronoun ‘it’ is not translated into Marathi, if it begins a sentence. We give below some of the sentences beginning with ‘it’ and their renderings into Marathi—

English	Marathi
(1) It is very hot to-day ... ..	(१) आज फार उकडते.
(2) It was cold yesterday ... ..	(२) काल थंडी पडली होती.
(3) It is raining heavily ... ..	(३) जोराने पाऊस पडत आहे.
(4) It is pleasant now ... ..	(४) (हवा वातावरण) सुखद/प्रसन्न आहे.

(5)	It is morning	...	...	(५)	सकाळ झाली/आहे (सकाळ होते).
(6)	It is mid-night	...	...	(६)	मध्यरात्र झाली.
(7)	It is a quarter past two	...	...	(७)	सव्वा दोन वाजले आहेत.
(8)	It is a half past four	...	...	(८)	साडे चार वाजले आहेत.
(9)	It is dark	...	...	(९)	अंधार पडला आहे.
(10)	It is very bad	...	...	(१०)	(हे) फार वाईट आहे.
(11)	It is very kind of you	...	...	(११)	आपण फार दयाळू आहात.
(12)	It is really surprising	...	...	(१२)	(हे) खरोखर आश्चर्यकारक आहे.
(13)	It means	...	...	(१३)	याचा अर्थ असा.
(14)	It is implied	...	...	(१४)	हे अभिप्रेत आहे.
(15)	It is evident that	...	...	(१५)	हे स्पष्ट आहे.
(16)	It is submitted that	...	...	(१६)	सादर निवेदन आहे की
(17)	It has been proposed	...	...	(१७)	असे प्रस्तावित केले आहे.
(18)	It has been brought to the notice	...	...	(१८)	असे नजरेस आणून दिले आहे.
(19)	It is presumed that	...	...	(१९)	असे गृहीत धरण्यात येत आहे की/असे धरून चालण्यात येत आहे की.
(20)	It is not feasible	...	...	(२०)	शक्य व्यवहार्य नाही.
(21)	It will be appreciated	...	...	(२१)	फार बरे होईल.

## अभ्यास

Translate the following sentences into Marathi :—

(1) When it rains, I open my umbrella. (2) It is evident that you have committed a gross negligence. (3) It is presumed that you will attend the office tomorrow. (4) It will be appreciated if you go and receive the V.I.P. personally. (5) It has been decided to condone the deficiency in attendance. (6) As it is raining heavily and as the traffic is dislocated, I regret, I will not be able to attend the office to-day. (7) It is three quarters past five and you are still not ready. (8) It is really surprising that people are so ignorant of the Five-Year Plan. (9) It has been brought to the notice of the Government that the Government staff does not abide by the rules. (10) It is not feasible to sanction the optional holiday to all the members of the staff on the same day.

[*New words* : To commit a gross negligence-अत्यंत हयगय करणे; V.I.P. -अति महत्त्वाची व्यक्ती; (F.); To condone-क्षमापित करणे; The traffic is dislocated-रहदारी विस्कळीत झाली आहे; To abide by-पालन करणे; An optional holiday-वैकल्पिक सुट्टी.]

### जाणे (क्रियापद) (सर्व काळी, सर्व अर्थी, इ.)

[Sentences containing the verb जाणे (Intr.) in all tenses, moods etc.]

1. The servant goes home (Present tense). नोकर घरी जातो.
2. The servant is going home (Cont. present). नोकर घरी जात आहे.
3. The servant has gone home (Present perfect). नोकर घरी गेला आहे.
4. The servant usually goes home (Habitual present) नोकर घरी जात असतो.
5. The servant went home (Past tense). नोकर घरी गेला.
6. The servant was going home (Cont. past) नोकर घरी जात होता.
7. The servant had gone home (Past perfect) नोकर घरी गेला होता.
8. The servant used to go home (Habitual past) नोकर घरी जात असे.
9. The servant will go home (Future tense) नोकर घरी जाईल.
10. The servant will be going home (Future imperfect) नोकर घरी जात असेल.
11. The servant will have gone home (Future perfect) नोकर घरी गेला असेल/गेलेला असेल.
12. Let the servant go home } Imperative { नोकराला घरी जाऊ दे.
13. May the servant go home } Mood { नोकर घरी जावो.
14. The servant should go home नोकराने घरी जावे  
(Potential mood)
15. The servant shall have to go home नोकरास } Different degrees of obligation.  
घरी जावेच लागेल }
16. The servant must go home नोकराने घरी गेलेच  
पाहिजे.
17. The servant can go home नोकर घरी जाऊ शकतो or नोकराला घरी जावते.
18. The servant (was able to) could go home नोकर घरी जाऊ शकला.
19. The servant will be able to go home नोकर घरी जाऊ शकेल.
20. The servant could have gone home नोकर घरी जाऊ शकला असता.



21. The servant would have gone home नोकर घरी गेला असता.
22. The servant has to go home नोकराला घरी जावयाचे आहे.
23. The servant had to go home नोकराला घरी जावयाचे होते (obligation).
24. The servant will have to go home नोकराला घरी जावे लागेल (obligation).
25. Had the servant gone home जर नोकर घरी गेला असता.
26. If the servant goes home जर नोकर घरी गेला/जाईल.
27. He will make the servant go home तो नोकरास घरी जावयास भाग पाडेल.
28. The servant is compelled to go home नोकरावर घरी जाण्याची सक्ती केली आहे.
29. The servant wants to go home नोकराला घरी जावयास हवे/घरी जाणे आहे/घरी जावयाचे आहे.
30. The servant wanted to go home नोकराला घरी जावयाचे होते.
31. The servant must have gone home नोकर घरी गेला असलाच पाहिजे.
32. The servant had better go home नोकराने घरी जावे हे बरे.
33. Make the servant go home नोकराला घरी जावयास लावा.
34. Allow the servant to go home नोकराला घरी जावयास परवानगी द्या.

## काही वाक्य रचना

### [Some Sentence-constructions]

In this Chapter it is proposed to illustrate certain Complex and Compound sentences. Traditionally, a Simple sentence is one that has only one finite verb *e.g.*, (१) रामा सकाळी अभ्यास करतो (Rama studies in the morning); (२) कार्यालयीन काम संपवल्यावर कर्मचारी घरी जातात (The staff goes home after finishing the office work); (३) सैनिक प्राणपणाने लढले (The soldiers fought to the bitter end); All these sentences contain only one finite verb in each, *viz.*, करतो, जातात, लढले. Therefore, these are called Simple sentences (केवल वाक्य).

A Compound sentence is one which is made up of two or more co-ordinate clauses, *e.g.*, (१) चांदणी रात्र होती आणि आम्ही गप्पा मारल्या (It was a moon-lit night and we chatted away); (२) रात्र झाली, खूप पाऊस पडला आणि आम्ही सर्व भिजलो (Night came on, it rained heavily and we were all wet). In these sentences there are co-ordinate clauses connected by the conjunction 'and' such sentences are called Compound sentences (संयुक्त वाक्य).

A Complex sentence (मिश्र वाक्य) is one that contains one main clause (मुख्य वाक्य) and one or more subordinate clauses (गौण वाक्य), *e.g.*, (१) जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा त्यांनी विश्रांती घेतली (They rested when it was evening); (२) तो यशस्वी होणार हे निश्चित आहे (That he will succeed is certain); (३) जो जरूरीच्या वेळेस तुम्हांला मदत करतो तो खरा मित्र होय (A friend in need is a friend indeed); (४) जे जे चकाकते ते सर्व सोने नव्हे (All that glitters is not gold). In all these sentences there is one main clause and one subordinate clause.

It is not possible to exhaust the list of such sentences. We, therefore, propose to give examples of some.—

1. **जेव्हा—तेव्हा** (When-then).—These two adverbs bring in a complex sentence containing an adverb clause of time, *e.g.*,

(१) जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मी छत्री उघडतो (I open the umbrella when it rains); (२) जेव्हा लिपिक काम चुकवितात तेव्हा अधीक्षक रागावतात (When the clerk shirks work, the superintendent gets angry); (३) जेव्हा मांजर दूर असते तेव्हा उंदीर खेळतात (When the cat is away the mice play). The sequence of time and tense has to be observed in the principal and subordinate clauses. (Generally there is the same tense in both the clauses; in some cases, however, the context may require one tense in the principal clause and another in the subordinate clause. We give below examples of each type :—

(१) जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा  
(when the sun rises).  
(Present tense).

(२) जेव्हा आंधार पडतो तेव्हा  
(when it gets dark).  
(Present tense).

(३) जेव्हा आम्ही प्रथम मुंबईला गेलो तेव्हा  
(when we first went to Bombay)  
(Past tense).

(४) जेव्हा पुढील वर्षी सामना होईल तेव्हा  
(when there will be a tournament  
next year) (Future tense).

(१) शेतकरी शेतावर जातात.

(२) पक्षी आकाशात उडतात.

(३) सकाळच्या शाळेची मुले शाळेत जातात.

(४) काही लोक फिरायला जातात.

(५) आम्ही घराची दारे व खिडक्या उघडतो.

(१) शेतकरी घरी परत येतात.

(२) मुले प्रार्थना म्हणतात.

(३) पक्षी घरट्याकडे परत येतात.

(४) दुकानदार दुकान बंद करण्याचा विचार करतात.

(५) रस्त्यातले दिवे लागतात.

(१) आम्हाला फार आश्चर्य वाटले.

(२) आम्ही घाबरून गेलो.

(३) काय करावे कळनासे झाले.

(४) एका नातलगाकडे उतरलो.

(५) ट्रामगाड्या फिरत होत्या.

(१) आम्ही नक्की विजय मिळवू.

(२) आम्ही खेळातील दोष दूर करू.

(३) उत्तम खेळ दाखवू.

(४) सगळ्यांकडून वाहवा मिळवू.

(५) आम्ही निश्चित ढाल जिंकू.

‘When’ it sometimes translated by केव्हा as in the following sentences गाडी केव्हा येणार आहे हे आम्हास माहीत नाही. (We do not know when the train would arrive). Sometimes जेव्हा (When) is omitted and the sentence yields the same sense e.g., सूर्य उगवतो तेव्हा शेतकरी शेतावर जातात. The word ‘Whenever’ is translated into Marathi by ‘जेव्हा जेव्हा’ and is only followed by तेव्हा तेव्हा, e.g., जेव्हा जेव्हा मी बाजारात जातो, तेव्हा तेव्हा तेथे खूप गर्दी असते (Whenever I go to the market, there is a big crowd); जेव्हा जेव्हा मी मंत्रालयात गेलो तेव्हा तेव्हा स्वागतकारांनी मला मार्गदर्शन केले (Whenever I went to the Mantralaya, the receptionist guided me).

2. **जर-तर** (if—then).—Adverb clauses of condition contain the conjunction जर-तर. They are illustrated below :—

(१) जर तू अभ्यास केला नाहीस तर  
(If you do not study).

.. (१) गुरुजी रागावतील.

(२) तुझी प्रगती होणार नाही.

(३) तुला परीक्षेत यश मिळणार नाही.

(४) तुझे आईवडील नाराज होतील.

(५) तुझे मित्र पुढच्या वर्गात जातील व तू मागे राहाशील.

(२) जर कर्मचाऱ्यांनी मध्यंतर जास्त वेळ घेतले तर  
(If the staff take a longer interval).

.. (१) शिस्तभंग होईल.

(२) नियमांचे उल्लंघन होईल.

(३) वरिष्ठ अधिकारी रागावतील.

(४) काम वेळेवर होणार नाही.

(५) लोक टीका करतील.

(३) जर पुरेसा पाऊस पडेल तर  
(If it rains enough).

.. (१) दुष्काळ पडणार नाही.

- (२) पाण्याची टंचाई भासणार नाही.
- (३) शेतकऱ्यांना आनंद होईल.
- (४) भरपूर पीक येईल.
- (५) धान्याचे भाव वाढणार नाहीत.

**३. ज्याप्रमाणे—त्याप्रमाणे.**—These indicate manner and can be rendered with the help of 'as' adverb clause of manner contain these :—

- (१) ज्याप्रमाणे बोलावे त्याप्रमाणे कृती करावी.  
(One should act as one speaks)
- (२) ज्याप्रमाणे बी असते त्याप्रमाणे फळ निपजते.
- (३) ज्याप्रमाणे देश असतो त्याप्रमाणे वेष असावा.
- (४) ज्याप्रमाणे तो बोलला त्याप्रमाणे घडले.
- (५) तुला ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे तू वाग.

These very adverbs lead us to जसा—तसा (M.), जशी—तशी (F.) and जसे—तसे (N.)  
e.g.,—

- (१) जसा देश तसा वेष.
- (२) जसा राजा तशी प्रजा.
- (३) (जसे) करावे तसे भरावे.
- (४) जशी इच्छा तसे फळ.
- (५) जशी खाण तशी माती.

**४. जरी—तरी** (although/though/even—if/then).—Adverb clauses of supposition or concessions, contain these conjunctions, e.g., (१) जरी मी गरीब आहे. तरी मी प्रामाणिक आहे. (Though I am poor I am honest); (२) आकाश कोसळले तरी न्याय मिळालाच पाहिजे (Justice must be done even if the heavens fall). Other examples are given below :—

जरी मी ताबडतोब निघालो तरी  
(Although I started immediately).

- (१) आईची व माझी भेट झाली नाही.
- (२) औषधे घ्यावयास विसरलो नाही.
- (३) जाताना अधिकाऱ्यांची परवानगी काढली.
- (४) मला स्टेशनवर पोचावयास उशीर झाला.
- (५) मी सर्व सूचना लक्षात घेतल्या.

5. **जेथे-तेथे** (where—there) introduce Adverb clause of place, *e.g.*,

(१) जेथे तू राहाशील तेथे मी राहीन. (I shall stay where you will stay);

(२) जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे (Where there's a will there's a way)

Other examples are given below :—

(१) जेथे गाव असते तेथे विहीर असते.

(२) जेथे सभा असते तेथे अध्यक्ष असतो.

(३) जेथे धूर असतो तेथे अग्नी असतो.

(४) जेथे राजा असतो तेथे प्रधान (मंत्री) असतो.

(५) जेथे मंदीर असते तेथे प्रार्थना असते.

These words जेथे-तेथे can be used as a matching pair जेथे जेथे (wherever), तेथे तेथे (then and there); जेथे-तेथे (everywhere) and तेथल्या तेथे (then and there).

6. **तोच** (the moment, on sooner than/as soon as).—The conjunction तोच introduces an Adverb clause of time, *e.g.*, (१) तो वर्गात शिरला नाही तोच घड्याळात दहाचे ठोके पडले (The moment he entered the class, the clock struck ten); (२) मंत्री व्यासपीठावर आले नाहीत तोच सर्वांनी टाळ्या वाजविल्या (The moment (or as soon as) the Minister appeared on the dais people clapped). These sentences can also be translated into English as : (1) No sooner did he enter the class, than the clock struck ten. (2) No sooner did the Minister appears on the dais than the people clapped.

Other examples containing the use of तोच are given below :—

(१) शिकान्याने बंदुकीचा आवाज केला नाही तोच पक्षी उडून गेले.

(२) मी घरात शिरलो नाही तोच पत्नीने माझे स्वागत केले.

(३) सहा वाजले नाहीत तोच नळाचे पाणी बंद झाले.

(४) प्रार्थना संपली नाही तोच विद्यार्थी वर्गात गेले.

(५) त्याने तो भयंकर अपघात पाहिला नाही तोच त्याला मुर्च्छा आली.

7. **असल्यामुळे, असल्याने** (owing to, as).—मुळे and असल्याने are generally used for converting two simple sentences into one simple, sentence or for converting two simple sentences into one complex sentence *e.g.*, मला ताप आला आहे (I am suffering from fever); मी आज कार्यालयात येऊ शकत नाही (I cannot attend the office to-day). These two sentences can be combined as मला ताप आल्यामुळे/असल्याने मी आज कार्यालयात येऊ शकत नाही.

(As I am suffering from fever, I cannot attend the office today). Other examples of this type are given below :—

- (१) मी गरम चहा प्यायलो; मला बरे वाटले.  
[(मी) गरम चहा प्यायल्यामुळे मला बरे वाटले.]
- (२) आज सकाळपासून पाऊस पडत आहे; मला उशीर होईल.  
(आज सकाळपासून पाऊस पडत असल्यामुळे/असल्याने मला उशीर होईल).
- (३) पत्नी कालपासून आजारी आहे; मी कार्यालयात येऊ शकत नाही.  
(पत्नी कालपासून आजारी असल्यामुळे मी कार्यालयात येऊ शकत नाही).
- (४) गाडी उशिरा येणार आहे; मी घरी परत आलो.  
(गाडी उशिरा येणार असल्यामुळे मी घरी परत आलो).
- (५) आज फार थंडी पडली आहे; मी लोकरीचे कपडे घातले आहेत.  
[आज फार थंडी पडली असल्यामुळे (पडल्याने) मी लोकरीचे कपडे घातले आहेत].

**8.कारण** (because, since)—कारण (because, for since) indicates reason and denotes the closest causal connection. There are three rendering in English of the word कारण (1) Because-this denotes the closest causal connection; (2) For-this denotes the weakest and (3) since-this comes between the two examples, *e.g.*, यंदा मिठाई फार महाग आहे कारण साखर मिळत नाही (The confectionary is expensive at present because sugar is not available); तो परीक्षेत उत्तीर्ण होईल कारण तो हुषार आहे (He will pass in the examination for he is clever). Other examples are given below :—

- (१) आपण दूध पितो कारण त्यामुळे शक्ती येते.
- (२) यंदा महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नाही, कारण खूप पाऊस पडला आहे.
- (३) रात्री झाडाखाली झोपू नये कारण झाडे कर्बद्धि-प्राणिल वायू (Carbondioxide) सोडतात.
- (४) सचिव रागावले कारण विधानसभा प्रश्नाचे उत्तर वेळेवर गेले नाही.
- (५) आम्ही मराठी शिकतो कारण ती राजभाषा आहे.

The word 'since' is also translated into Marathi by ज्याअर्थी and expects the word त्याअर्थी (therefore) to complete the sence of the sentence, *e.g.*, ज्याअर्थी तू वेळेवर आला नाहीस त्याअर्थी तुला चहा मिळणार नाही. (Since you did not come in time, you shall not get tea).

**9.इतका-की** (so that).—Adverb clauses of result or consequence are introduced by इतका-की (M.) or इतकी-की (F.) or इतके-की (N.) *e.g.*, (१) तो इतका चांगला मनुष्य आहे की सर्व लोक त्याला मान देतात (He is so good that he is respected by all), (२) हे झाड इतके उंच आहे की मी त्यावर चढू शकत नाही (The tree is so high that I cannot climb it). Some times the adverb 'too' is substituted for 'so that' However, the Marathi rendering of the sentences remains the same. Other examples of this type are given below :—

- (१) काम इतके आहे की एकटा मनुष्य ते करू शकणार नाही.

- (२) तो इतका अननुभवी आहे की त्याला अधीक्षकाच्या पदावर नेमणे शक्य नाही.  
 (३) शहर इतके लांब आहे की कोणीही पायी जाऊ शकणार नाही.  
 (४) साखर इतकी महाग झाली आहे की सामान्य मनुष्य घेणार नाही.  
 (५) नोकर इतका मंद आहे की वेळेवर कोणतेच काम होणार नाही.

**10. म्हणजे** (means, that is).—This is a copulative conjunction, *e.g.*, कार्यालय म्हणजे कामकाज करण्याचे ठिकाण (An office is (or means) a place for transacting business). Other examples illustrating the use of म्हणजे are as follows :—

- (१) दुग्धालय म्हणजे दूध मिळण्याचे ठिकाण.  
 (२) मामा म्हणजे आईचा भाऊ.  
 (३) चारात आठ मिळविले म्हणजे बारा होतात.  
 (४) एक रुपया म्हणजे शंभर पैसे.  
 (५) गाडी थांबली म्हणजे आम्ही खाली उतरतो.

#### अभ्यास १—

Pair the following suitably to make good sentences—

- |                                      |   |   |
|--------------------------------------|---|---|
| १. जर तू लवकर उठशील                  | : | ते कोणीही वाचू नये.                     |
| २. मी जेव्हा जेव्हा तुमच्या घरी जातो | : | म्हणून गुरुजी रागावले.                  |
| ३. कोळी म्हणजे                       | : | तर सर्व लेखे बरोबर पाहिजेत.             |
| ४. जे जे मी तुला सांगितले            | : | तेव्हा तेव्हा तुमच्या घराला कुलूप असते. |
| ५. आज फार पाऊस पडला असल्याने         | : | गुरुजी वर्गात आले.                      |
| ६. मुलांनी गृहपाठ आणला नाही          | : | त्याअर्थी तुम्हास ताकीद मिळालीच पाहिजे. |
| ७. घंटा झाली नाही तोच                | : | मासे पकडणारा पुरुष.                     |
| ८. पुस्तक इतके अश्लील आहे की         | : | ते ते तू लक्षात ठेव.                    |
| ९. ज्याअर्थी तुम्ही नियमभंग केला आहे | : | तर तुला सूर्यदर्शन घडेल.                |
| १०. जर अचानक तपासणी झाली             | : | आम्ही कोठेही बाहेर जाणार नाही.          |

#### अभ्यास २—

Complete the following sentences so that they read well:—

१. मी ॲस्प्रीची गोळी घेतल्यामुळे .....  
 २. जेव्हा घरी अडचण असते .....  
 ३. तुमचे अक्षर इतके वाईट आहे .....  
 ४. त्यांना पदोन्नती मिळाली नाही .....



५. आळस म्हणजे .....

### अभ्यास ३—

Complete the following sentences by supplying their former halves:—

- १.....तेव्हा मला आईची आठवण होते.
- २.....म्हणून लोकांना आश्चर्य वाटले.
- ३.....त्याअर्थी तू उद्यापासून कामावर येऊ नकोस.
- ४.....तरी मला कमी गुण मिळाले.
- ५.....कारण महागाई भत्ता वाढला आहे.

### अभ्यास ४—

Translate the following sentences into Marathi:—

- (1) If someone deceives you once, it is his fault.  
If he deceives you the second time it is your fault.
- (2) As soon as I reached home, it started raining.
- (3) Since you have not passed in the annual examination, you will not get free-studentship this year.
- (4) As the confidential reports of the officer are not favourable, he cannot get promotion.
- (5) An idle brain is satan's workshop.
- (6) The audience was pleased because the speaker arrived in time.
- (7) No sooner did my friend enter the train than it started.
- (8) As there is an unforeseen difficulty in the house, I shall not be able to attend the office to-day.
- (9) Had you apologized, I would not have issued any warning.
- (10) His hand-writing is too illegible for me to read.

[New words :To deceive— फसविणे; Free-studentship-पूर्ण फी-माफी, नादारी; Confidential report-गोपनीय अहवाल; A brain-मेंदू (N.); डोके (N.); Satan-सैतान; Unforeseen-अनपेक्षित; Had you apologized-जर तुम्ही/आपण क्षमा मागितली असती; Illegible-वाचण्यास कठीण.]

## शब्दसमूहाऐवजी एक शब्द

### (One word for a group of words)

Marathi is rich in single or compound words which occasionally require their simple paraphrase or which when used by themselves add to the beauty and brevity of the language, e.g., **ही गोष्ट पूर्वी केव्हाही घडलेली नाही** (This incident has never happened before). The words in bold type in the above sentence can be substituted by the word 'अभूतपूर्व' (unprecedented). The sentence then will be **ही गोष्ट अभूतपूर्व आहे**. The former negative sentence is transformed into affirmative without any change in meaning.

Read the sentence **महात्मा गांधी व सरदार पटेल एकाच वेळी हयात होते** (Mahatma Gandhi and Sardar Patel were living at the same time). The words in bold type in the above sentence can be substituted by the word 'समकालीन' (Contemporaries) and the sentence after the substitution of the word समकालीन will read as **महात्मा गांधी व सरदार पटेल समकालीन होते**. (Mahatma Gandhi and Sardar Patel were contemporaries).

The substitution of a single or a compound word for a group of words does not always affect the grammatical construction of the sentence. In some cases, however, the substitution affects the grammatical construction of the original sentence. Read for examples the sentence **त्या दोघा मित्रांचे वय सारखे आहे** (The two friends are of the same age). The word 'समवयस्क' (of the same age) can be substituted in this sentence. The substitution of the single word समवयस्क, however, affects the grammatical construction of the sentence. The sentence in the new form will be 'ते दोघे मित्र समवयस्क आहेत.'

We, therefore, set out below two lists 'A' and 'B', the former showing a substitution which does not affect the grammatical construction of the sentence and the latter showing the substitution which affects the construction of the sentence.

### 'A'

- |  |                           |
|--|---------------------------|
| १. हे पंधरा दिवसातून एकदा प्रसिध्द होणारे वर्तमानपत्र आहे. | १. हे पाक्षिक आहे.        |
| २. ते स्वतःची स्तुती करतात.                                | २. ते आत्मस्तुती करतात.   |
| ३. हा मुलगा रोगापासून मुक्त आहे.                           | ३. हा मुलगा रोगमुक्त आहे. |
| ४. हे रोज प्रसिध्द होणारे वर्तमानपत्र आहे.                 | ४. हे दैनिक आहे.          |

- |   |                                  |
|---|----------------------------------|
| ५. ही दिवस व तारखा दर्शविणारी पुस्तिका आहे. | ५. ही दिनदर्शिका आहे.            |
| ६. ही रोग्याची शुश्रूषा करणारी स्त्री आहे.  | ६. ही परिचारिका आहे.             |
| ७. हा पुरुष अत्यंत कठोर हृदयाचा आहे.        | ७. हा पुरुष पाषाणहृदयी आहे.      |
| ८. ही गुप्त बातम्या काढणारी व्यक्ती आहे.    | ८. हा हेर आहे.                   |
| ९. तो देशासाठी प्राणार्पण करणारा पुरुष आहे. | ९. तो हुतात्मा आहे.              |
| १०. सिंह हा चार पाय असलेला प्राणी आहे.      | १०. सिंह हा चतुष्पाद प्राणी आहे. |

‘B’

- |  |                                    |
|--|------------------------------------|
| १. काही लोक आपल्यावर केलेले उपकार स्मरत नाहीत.   | १. काही लोक कृतघ्न असतात.          |
| २. या स्त्रीला लिहिता-वाचता येत नाही             | २. ही स्त्री निरक्षर आहे.          |
| ३. तो स्वतःची कामे स्वतः करतो                    | ३. तो स्वावलंबी आहे.               |
| ४. त्याच्याजवळ कल्पना करण्याचे खूप सामर्थ्य आहे. | ४. तो अत्यंत कल्पक आहे.            |
| ५. य गृहस्थाची पत्नी वारली आहे.                  | ५. हा गृहस्थ विधुर आहे.            |
| ६. आमचे शिक्षक देव आहे असे मानतात.               | ६. आमचे शिक्षक आस्तिक आहेत.        |
| ७. ही निराश्रित मुलांना आश्रय देणारी संस्था आहे. | ७. हा अनाथबालकाश्रम आहे.           |
| ८. या देयकात दोष नाहीत.                          | ८. हे देयक निर्दोष आहे.            |
| ९. महात्मा गांधीची अहिंसेवर पूर्ण निष्ठा होती.   | ९. महात्मा गांधी अहिंसानिष्ठ होते. |
| १०. या वृध्दाला कशाचीही इच्छा नाही.              | १०. हा वृध्द निरिच्छ आहे.          |

[New words : पाक्षिक—a fortnightly; दिनदर्शिका—a calendar; परिचारिका—a nurse; पाषाणहृदयी—hard-hearted (Lit. stony hearted); हेर—a spy; चतुष्पाद—a quadruped; कृतघ्न—ungrateful; निरक्षर—illiterate; स्वावलंबी—self-reliant; self-dependent; विधुर—a widower; आस्तिक—a theist; अनाथबालकाश्रम—an orphanage; निर्दोष—free from fault; निस्पृह—selfless, free from selfish desire.]

We give below some single words for groups of words. The group of words is mentioned against single words :—

- |          |    |                                   |
|----------|----|-----------------------------------|
| १. विधवा | .. | १. जिचा पती वारला आहे अशी स्त्री. |
|----------|----|-----------------------------------|

२.	देशभक्त	..	२.	देशावर भक्ती करणारा.
३.	नामशेष	..	३.	फक्त नावाला शिल्लक राहिलेला.
४.	अद्वितीय	..	४.	ज्याच्यासारख्या दुसरा कोणीच नाही असा.
५.	क्षणभंगुर	..	५.	थोडा वेळ टिकणारे.
६.	कृतज्ञ	..	६.	केलेला उपकार जाणणारा.
७.	सहोदर	..	७.	एकाच आईच्या पोटी जन्मास आलेले.
८.	परंपरागत	..	८.	पूर्वापार चालत आलेली.
९.	सिंहावलोकन	..	९.	झालेल्या गोष्टींचे निरीक्षण.
१०.	स्मारक	..	१०.	आठवण करून देणारी वस्तू.
११.	अवर्णनीय	..	११.	वर्णन करण्यास अशक्य.
१२.	चौक	..	१२.	चार रस्ते मिळतात ती जागा.
१३.	धर्मांतर	..	१३.	दुसऱ्या धर्मात प्रवेश.
१४.	वक्ता	..	१४.	भाषण करण्याची कला अवगत असलेला.
१५.	शेजारधर्म	..	१५.	शेजाऱ्यांशी योग्य पध्दतीने वागण्याची तऱ्हा.
१६.	निरुद्योगी	..	१६.	काहीही उद्योगधंदा न करणारा.
१७.	महाविद्यालय	..	१७.	पदवीपर्यंत शिक्षण मिळण्याचे ठिकाण.
१८.	आबालवृद्ध	..	१८.	लहानांपासून वृद्धांपर्यंत.
१९.	स्वयंसेवक	..	१९.	स्वखुषीने सेवा करणारा.
२०.	बहुश्रुत	..	२०.	ज्याने पुष्कळ ऐकलेले आहे असा.
२१.	निर्वासित	..	२१.	घरादारास मुकलेला.
२२.	स्वार्थी	..	२२.	आपल्यापुरते पाहणारा.
२३.	निराधार	..	२३.	कोणाचाही आधार नसलेला.
२४.	कल्पवृक्ष	..	२४.	इच्छिलेली वस्तू देणारा वृक्ष.
२५.	चिरंतन	..	२५.	दीर्घ काळ टिकणारी.
२६.	सनातनी	..	२६.	जुन्या धर्मरूढीप्रमाणे/परंपरेप्रमाणे वागणारा.

२७. मनोवेधक .. २७. मन खेचून घेणारा.  
२८. दानशूर .. २८. दान देण्यास तयार असलेला.  
२९. विचारमग्न .. २९. विचार करण्यात गढलेला.  
३०. शांतिदूत .. ३०. शांतीचा संदेश पोचविणारा.

#### अभ्यास १—

Give Marathi equivalents for the following :—

(1) A displaced person; (2) Unparalleled; (3) A messenger of peace; (4) Grateful; (5) Selfless; (6) A diary; (7) Transparent; (8) Illiterate; (9) Without any occupation; (10) Orthodox; (11) A square; (12) A review; (13) A theist; (14) Everlasting; (15) A volunteer.

#### अभ्यास २—

Give in Marathi one word for the following groups of words :—

(1) A desire-yielding tree; (2) A hard-hearted person; (3) One who can read and write; (4) One who depends on others; (5) Born of the same mother; (6) One who sees for oneself; (7) Of the same age; (8) A place where two rivers meet; (9) The father of the nation; (10) A person who guides others; (11) A flood-affected person; (12) A hostel for students; (13) A person who receives everyone; (14) That which perishes in a moment; (15) Living by hard labour.

#### अभ्यास ३—

Express in a simple sentence what the following do, so as to bring out the clear meaning of the word. [e.g., कल्पवृक्ष (a desire yielding tree)—इच्छित वस्तू देणारा वृक्ष ]

१. परिचारिका, २. स्वयंसेवक, ३. शांतिदूत, ४. वक्ता, ५. कृतज्ञ, ६. आस्तिक, ७. परावलंबी, ८. देशभक्त, ९. हेर, १०. कवयित्री.

भाग ५  
सूक्ष्म अभ्यासाकरिता पाठ

## अधिक वाचनासाठी पाठ

- |                                      |                             |
|--------------------------------------|-----------------------------|
| १. माझे घर                           | ११. शास्त्रीजींच्या जीवनछटा |
| २. माझे कार्यालय                     | १२. भारताचे वाचस्पती        |
| ३. मुंबई शहर                         | १३. राष्ट्रपित्याचे निर्वाण |
| ४. मंत्रालय                          | १४. भारतीय परंपरा           |
| ५. कृषियोजनाविषयक अर्ज               | १५. विनंती अर्ज             |
| ६. विनोबाजींचे महात्मा गांधींना पत्र | १६. विशाल भारत              |
| ७. अर्जित रजेचा अर्ज                 | १७. कार्यालयीन परिपत्रक     |
| ८. साप                               | १८. अर्ज, टिप्पणी व उत्तर   |
| ९. जन्मतारीख बदलण्यासाठी अर्ज        | १९. कार्यक्षम राज्यकारभार   |
| १०. महंमदाचा उपदेश                   |                             |

### माझे घर

हे माझे घर आहे. माझी जागा तीन खोल्यांची आहे. ती स्टेशनपासून फार दूर नाही. तीन वर्षांपूर्वी मी ही जागा भाड्याने घेतली. त्यापूर्वी मी माझ्या भावाकडे राहात होतो. पण भावाची जागा फारच लहान होती.

घरापासून कार्यालयात जाण्यास एक तास लागतो. माझे काही मित्र बसने कार्यालयात जातात व काही सायकलवरून जातात. मी संध्याकाळी सात वाजता घरी पोचतो. सुटीच्या दिवशी नातलग व मित्रमंडळी माझ्या घरी येतात.

माझ्या घराजवळ एक सार्वजनिक बाग आहे. आम्ही तेथे कधीकधी फिरावयास जातो. बागेत क्रीडांगणाचीही सोय आहे. तेथे खेळण्याची खूप साधने आहेत. घरापासून बाजार दूर नाही. तेथे सर्व वस्तू माफक दराने मिळतात. मुलांसाठी जवळच शाळा (विद्यालय) आहे. मोठ्या मुलांमुलींकरिता महाविद्यालयसुद्धा जवळच आहे. माझे घर खूप हवेशीर आहे.

माझे घर गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत आहे. ही वसाहत फार स्वच्छ आहे. गृहनिर्माण मंडळाने ठिकठिकाणी घरे बांधली आहेत. माझे काही मित्रदेखील गृहनिर्माण मंडळाच्या जागेत राहतात. दिवसेंदिवस शहरातील वस्ती वाढत आहे. त्यामुळे घरांची टंचाई फार आहे. गृहनिर्माण मंडळ ही टंचाई दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

### अभ्यास

१. तुम्ही राहात असलेल्या घराचे ८-१० वाक्यांत वर्णन करा.
२. कार्यालय = कार्य + आलय.  
याचप्रमाणे प्रतीक्षालय, मंत्रालय, विद्यालय, हिमालय या शब्दांची फोड करून लिहा.
३. 'टंचाई', 'हवेशीर', 'माफक', 'सार्वजनिक' या शब्दांचा आपल्या वाक्यांत उपयोग करा.
४. खालील शब्दांची लिंगे ओळखा व वचने बदला :-  
घर, जागा, वसाहत, भाडे, स्टेशन, मंडळ, बाग, प्रयत्न, साधन, महाविद्यालय, शाळा, क्रीडांगण, बाजार, दर, वस्तू, कार्यालय, तास, मित्र, भाऊ, दिवस, खोली.
५. या पाठात आलेली पाच नामे व पाच विशेषणे सांगा.



### माझे कार्यालय

हे माझे कार्यालय आहे. मी कार्यालयात सकाळी दहा वाजता येतो. मध्यंतरी भोजनाकरिता अर्धा तास सुटी मिळते. सायंकाळी पाच किंवा साडेपाच वाजता मी घरी जातो. तातडीचे काम असेल तर कधी कधी कार्यालयात अधिक वेळ थांबतो व ते काम पूर्ण करून घरी जातो. आवश्यक असेल तेव्हा मी नैमित्तिक रजा घेतो.

मी कृषि विभागात वरिष्ठ लिपिक आहे. मी आस्थापना शाखेत काम करतो. रोज सुमारे दहा प्रकरणे मी निकालात काढतो. माझ्याकडे आलेल्या प्रकरणांवर मी टिप्पणी लिहितो. नंतर मी ती प्रकरणे अधीक्षकांमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवितो. वरिष्ठ अधिकारी त्यावर आदेश देतात. नंतर मी पत्राचा मसुदा तयार करून तो मान्यतेसाठी पाठवितो. मसुदा मान्य झाल्यावर त्याची स्वच्छ प्रत तयार करतो. अधिकाऱ्यांची त्यावर सही झाली की ते पत्र रवाना करण्याची व्यवस्था करतो.

बहुधा रजा, बदल्या, नेमणुका, बढत्या, यासंबंधीची प्रकरणे माझ्याकडे असतात. कामाची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक असते. कधीकधी वेळेवर उत्तरे आली नाहीत तर स्मरणपत्रे पाठविण्याचेही काम मी करतो. इतके करूनही उत्तर आले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना अर्ध-शासकीय पत्रे पाठवितो. कार्यालयात अनेक शाखा आहेत व त्यांच्याकडे वेगवेगळी कामे आहेत. आम्ही सर्व खेळीमेळीने काम करतो.

लेखा शाखेकडे वेतन बिले, प्रवास भत्त्याची बिले व इतर देयके तयार करण्याची कामे असतात. नोंदणी शाखेत येणाऱ्या व जाणाऱ्या पत्रांची नोंद ठेवली जाते. माझ्या कार्यालयात हे काम दोन लिपिक सांभाळतात. टंकलेखन शाखेत दोन मराठी व दोन इंग्रजी टंकलेखन यंत्रे आहेत. कार्यालयात एक दूरध्वनी आहे. त्याचा उपयोग फक्त शासकीय कामाकरताच केला जातो.

### अभ्यास

१. तुमच्या कार्यालयाचे ८-१० वाक्यांत वर्णन करा.
२. तातडी, तात्काळ, गोपनीय, अर्ध-शासकीय, नैमित्तिक या शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
३. तुम्हांस माहीत असलेल्या कोणत्याही पाच विभागांची व पाच शाखांची नावे लिहा (पदनाम कोशांची मदत घ्या).
४. खालील शब्दांची लिंगे ओळखा व वचने बदला :-  
भोजन, रजा, आस्थापना, प्रकरण, निकाल, टिप्पणी, मसुदा, प्रारूप, मान्यता, विल्हेवाट, रजा, बदली, नेमणूक, बढती, देयक.
५. खालील शब्दांचे मराठी पर्याय द्या :-  
Casual Leave, Establishment Branch, Enquiry, Disposal, Demi-Official, Bills, Registry, Promotions, Transfer, Reminder, Draft, Approval, Increment, Deputy Secretary.

### मुंबई शहर

मुंबई हे भारतातील एक सुंदर व मोठे शहर आहे. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. येथील वस्ती सुमारे पन्नास लाख आहे. अनेक जातींचे, पंथांचे व धर्माचे लोक सुखाने राहतात.

मुंबईत आरे दुग्ध वसाहत, जुहू, मलबार टेकडी, भारताचे प्रवेशद्वार, राणीचा बाग, वास्तुसंग्रहालय इत्यादी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मोठमोठ्या इमारती आहेत. लोकांची ने-आण करण्याकरिता स्थानिक आगगाड्या सतत धावत असतात. याशिवाय बसगाड्या, खाजगी व भाड्याच्या मोटारी यांची वाहतूक रात्रंदिवस चालू असते. येथील मंत्रालयाची इमारत फारच भव्य आहे. राज्यपाल, मंत्री, सचिव वगैरे अधिकारी या शहरातच राहातात.

मुंबईचे हवामान सम आहे. पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. हिवाळ्यात विशेष थंडी नसते. उन्हाळा फार कडक नसतो. सर्व ऋतूंमध्ये निरनिराळ्या प्रकारची फळे येथे मिळतात. येथे दुधाचा व भाजीपाल्याचा पुरवठा बाहेरून होतो.

येथे निरनिराळ्या प्रकारची महाविद्यालये आहेत. काही महाविद्यालयांत संशोधनकार्य चालू असते. रुग्णालयेही मुंबई शहरात खूप आहेत. बऱ्याचशा रुग्णालयांत गरीब लोकांवर मोफत औषधोपचार केले जातात. येथील मत्स्यालय पाहण्यासारखे आहे. ते पाहण्याकरिता दर रविवारी गर्दी लोटते.

येथील काही इमारतींना दहा मजले आहेत. अशा इमारतींत वर जाण्याकरिता व खाली येण्याकरिता लिफ्ट असते. चौपाटीवर व मलबार टेकडीवर फिरावयास जाण्यास चांगली जागा आहे. निरनिराळ्या धर्माच्या लोकांकरिता येथे देवालये व प्रार्थना-मंदिरे आहेत. परदेशातील लोक हे शहर पाहण्याकरिता येत असतात.

### अभ्यास

१. तुम्ही राहात असलेल्या शहराचे वर्णन करा.
२. रुग्ण + आलय, मत्स्य + आलय, कार्य + आलय, संग्रह + आलय, हे शब्द जुळवून लिहा.
३. प्रेक्षणीय, स्थानिक, खाजगी, भव्य, सम, कडक, मोफत या शब्दांचा आपल्या वाक्यांत उपयोग करा.
४. खालील शब्दांची लिंगे ओळखा व वचने बदला :-  
शहर, राज्य, राजधानी, वस्ती, जात, जमात, धर्म, स्थळ, इमारत, आगगाडी, वाहतूक, राज्यपाल, मंत्री, सचिव, अधिकारी, हवामान, दूध, भाजीपाला, संशोधन, फळे, औषधोपचार, गर्दी, देवालय, मंदिर, परदेश, कार्यालय.
५. खालील शब्दांचे मराठी पर्याय द्या :-  
Capital, Population, Creed Museum, Transport, Magnificent, Supply, Research work, Aquarium, Governor, College, Colony.

### मंत्रालय

हे मंत्रालय आहे. येथून शासकीय आदेश निघतात. म्हणून मंत्रालयाला शासकीय आदेश निघण्याचे ठिकाण असेही म्हणता येईल.

ही मंत्रालयाची इमारत पहा. ही भव्य व प्रेक्षणीय आहे. ती हवेशीर आहे. इमारत सहा मजली आहे. प्रत्येक मजल्यावर जाण्याकरता जिना आहे किंवा लिफ्टची सोय आहे. लिफ्ट विजेवर चालते. मंत्रालयात एकूण चौदा लिफ्ट आहेत.

हा मंत्रालयाचा तळमजला आहे. तळमजल्यावर चौकशी केंद्र आहे येथे नवख्या माणसास आवश्यक ती माहिती मिळते. माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी म्हणतात. चौकशी केंद्राशेजारी ग्रंथालय आहे. ग्रंथपाल हे तेथील अधिकारी आहेत. ग्रंथालयात वर्तमानपत्रे, दैनिके, मासिके व पुस्तके मिळतात. जवळच प्रसिध्दी विभाग आहे.

मंत्रालयाचे दोन भाग आहेत. एक मुख्य इमारत व दुसरे विस्तारगृह. विस्तारगृहाच्या तळमजल्यावर डाकघर आहे. मुख्य इमारत व विस्तारगृह यांमध्ये मोकळी जागा आहे. तेथे फार चांगला वारा येतो. जवळच मोठी हिरवळ आहे. शेजारी छोटी पण सुंदर बाग आहे. माळी बागेकडे व हिरवळीकडे लक्ष देतात.

तळमजला व पहिला मजला यामध्ये एक पोटमजला आहे. येथे उपाहारगृह आहे. उपाहारगृहात स्वस्त दराने भोजन मिळते. तळमजल्यावर, पाचव्या मजल्यावर व सहाव्या मजल्यावर सभागृहे आहेत. प्रत्येक मजल्यावर निरनिराळी कार्यालये आहेत. निरनिराळ्या मजल्यावर मंत्री, राज्यमंत्री व उपमंत्री बसतात. त्यांची कार्यालये तेथे आहेत. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री व इतर मंत्री बसतात. त्यांची कार्यालये तेथे आहेत. प्रत्येक मंत्र्याच्या मदतीला स्वीय सहाय्यक आहेत. सर्वात वरच्या मजल्यावर राष्ट्रध्वज फडकत असतो.

मंत्रालयाच्या बाहेर आकाशवाणी केंद्राची इमारत आहे. जवळच आमदार निवास आहे. बरोबर विरुद्ध दिशेला मंत्रालयाचे क्रीडागृह आहे. मंत्रालय चर्चगेट स्टेशनपासून दहा मिनीटांच्या अंतरावर आहे. मुंबईतील बहुतेक भागांतून येथे बसगाड्या येतात.

मंत्रालयात सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, नियोजन विभाग, शिक्षण व सेवायोजन विभाग, समाजकल्याण व क्रीडा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महसूल व वन विभाग कृषि व सहकार विभाग, पाटबंधारे विभाग, माहिती व जनसंपर्क, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, विधी व न्याय विभाग, महसूल व वन विभाग, नगरविकास व आरोग्य विभाग, विधानकार्य विभाग, गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग आणि फलोत्पादन व सामाजिक वनीकरण विभाग आहेत.

मंत्रालय हे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आहे. ते राज्याचे मुख्यालय आहे.

## अभ्यास

१. खालील शब्दांचे अर्थ संपूर्ण वाक्यात लिहा :—  
कार्यालय, भोजनालय, विद्यालय, मुख्यालय व ग्रंथालय.
२. तुम्हांस मंत्रालयाची इमारत आवडते काय?  
कारणे सांगा.
३. खालील अधिकाऱ्यांची प्रत्येकी एका वाक्यात कामे सांगा :—  
चौकशी अधिकारी, प्रसिध्दी अधिकारी, ग्रंथपाल, अधीक्षक, टंकलेखक.
४. खालील शब्दांची लिंगे ओळखा व वचने बदला :—  
काम, आदेश, ठिकाण, इमारत, जिना, योजना, वीज, केंद्र, माहिती, ग्रंथपाल, भाग, वारा, बाग,  
हिरवळ, मजला, राष्ट्रध्वज, मिनिट, उद्योग.
५. खाली दिलेल्या जोड्या जमवा व वाक्ये पुन्हा लिहा :—

(१) मंत्रालय इमारत	स्वस्त दराने भोजन मिळते.
(२) चौकशी अधिकारी	हे राज्याचे मुख्य कार्यालय आहे.
(३) ग्रंथालयात	बागेकडे लक्ष देतात.
(४) विस्तारगृहाच्या	भव्य व हवेशीर आहे.
(५) माळी	नवख्या माणसाला माहिती देतात.
(६) उपहारगृहात	राष्ट्रध्वज फडकत असतो.
(७) सहाय्या मजल्यावर	दैनिके, साप्ताहिके व मासिके मिळतात.
(८) मंत्रालय	तळमजल्यावर डाकघर आहे.
(९) शेवटच्या मजल्यावर	आकाशवाणी केंद्राची इमारत आहे.
(१०) मंत्रालयाच्या बाहेर	मंत्री बसतात.

## कृषियोजनाविषयक अर्ज

दुसरी गल्ली,  
पोस्टाजवळ,  
जामनेर, जिल्हा जळगाव.  
तारीख १५ ऑक्टोबर, १९८५

सचिव,  
कृषि व सहकार विभाग,  
मंत्रालय, मुंबई.

महोदय,

आम्ही असे ऐकतो की, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकरिता निरनिराळ्या योजना सुरू केल्या आहेत. बी-बयाणे व खते सवलतीच्या दराने पुरवणे, तगाईवाटप, पाण्याच्या पंपाकरिता कर्जे वगैरे योजनांची तपशीलवार माहिती आम्हास पुरवावी. येथील कृषि विभागाकडे चौकशी केली असता सविस्तर माहिती मिळू शकली नाही. तरी आपण स्वतः यात लक्ष घालून माहिती पुरवावी अशी विनंती आहे.

माझी एकूण सात एकर जमीन आहे व तीत एक विहीर आहे. मोटेने पाणी काढून पीक काढणे त्रासाचे व खर्चाचे आहे. पाण्याचा पंप बसविला तर सोय होऊन पीक चांगले निघेल. अन्नधान्याचे अधिक उत्पादन हे शासनाचे धोरण असल्याने या योजनेस आपला सक्रिय पाठिंबा मिळेल अशी आशा आहे.

आपला,  
सर्जेराव रामराव कदम

कृषि व सहकार विभाग  
“अ” शाखा

सादर

श्री. सर्जेराव कदम, जामनेर, यांचे दिनांक १५ ऑक्टोबर, १९८५ चे आवेदनपत्र कृपया पाहावे.

सदर आवेदनपत्रान्वये श्री. कदम यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांची सविस्तर माहिती मागविली आहे. श्री. कदम यांना विशेषतः पाण्याच्या पंपासाठी तगाई कर्ज मिळविण्यासाठी काय करावे यासंबंधीची माहिती पाहिजे आहे.

संदर्भित पत्राच्या पहिल्या परिच्छेदात नमूद केलेल्या योजनांची सविस्तर माहिती “महाराष्ट्र कृषि योजना व सवलती” या पुस्तिकेत ग्रंथित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विहिरीसाठी तगाई कशी मागावी याबाबतची माहिती या विभागाच्या परिपत्रक क्रमांक एजीआर १०६४-सी, दिनांक २० एप्रिल, १९६४, मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. सबब, उपरोक्त पुस्तिका व परिपत्रक यांची प्रत्येकी एक प्रत श्री. कदम यांना पाठविल्यास पुरेसे होईल असे वाटते. याव्यतिरिक्त काही अडचणी उद्भवल्यास त्यासंबंधीचा खुलासा श्री. कदम यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळवावा असे त्यांना कळविण्यास हरकत नसावी.

श्री. कदम यांनी संदर्भित आवेदनपत्रान्वये, स्थानिक अधिकाऱ्यांकडून योग्य वेळी माहिती मिळत नाही अशी तक्रार केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना श्री. कदम यांना आवश्यक ती माहिती पुरविण्याचे आदेश देण्यात यावेत व तसे आदेश दिल्याचे श्री. कदम यांच्या निदर्शनास आणावे असे वाटते.

वरील विचार मान्य झाल्यास खालील प्रारूपास कृपया अनुमोदन मिळावे.

लिपिक,

अधीक्षक

अवर सचिव.

### अर्जाचे उत्तर

क्र. त. ४३५-५३५,  
कृषि व सहकार विभाग,  
मंत्रालय, मुंबई-३२  
दिनांक २५ ऑक्टोबर, १९८५

श्री. स. रा. कदम,  
दुसरी गल्ली पोस्टाजवळ,  
जामनेर.

**विषय :** शेती योजनांची माहिती.

**संदर्भ :** आपले दिनांक १५ ऑक्टोबर, १९८५ चे पत्र.

महोदय,

आपले वरील तारखेचे पत्र मिळाले. महाराष्ट्र सरकारने शेती सुधारण्याकरिता अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यांची तपशीलवार माहिती सोबत जोडलेल्या परिपत्रकावरून पुस्तिकेवरून मिळेल. जिल्हा पातळीवर या योजना जिल्हा परिषदेकडून राबविल्या जातात. परिषदेच्या कृषि विभागांच्या अधिकाऱ्यांना आपणास जरूर लागेल ती माहिती पुरवावी असा आदेश विभागीय महसूल आयुक्त

अनुक्रमणिका

यांच्यामार्फत देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संचालक, कृषि विभाग, पुणे, यांसही लिहिण्यात येत आहे. यासंबंधी पुन्हा काही अडचणी निर्माण झाल्यास आपण कृषि संचालक, पुणे १, यांस लिहावे. कळावे.

आपला,

सही

अवर सचिव, कृषि व सहकार विभाग.

### अभ्यास

१. महाराष्ट्र शासनाने जनहिताकरिता तयार केलेल्या कोणत्याही पाच योजना सांगा. त्यापैकी एका योजनेवर पाच ते सहा ओळी माहिती लिहा.

२. श्री. कदम यांच्या तक्रारीस अनुसरून आवश्यक ती माहिती पुरवण्याबाबत संबंधित कृषि अधिकाऱ्याला द्यावयाचा आदेश तयार करा.

३. पुणे, महाबलेश्वर, नाशिक, औरंगाबाद यापैकी एका ठिकाणी तुमचे वरिष्ठ अधिकारी दौरा काढू इच्छितात. तेथील कार्यकारी अभियंत्यास विश्रामगृहात जागा राखून ठेवण्याबद्दल पत्र लिहा. वरील पत्रावर टिप्पणी लिहा व उत्तर तयार करा.

## विनोबाजींचे महात्मा गांधींना पत्र

परमपूज्य बापूजीस,

वर्षापूर्वी प्रकृती सुधारण्यासाठी मी आश्रमातून बाहेर पडलो. वर्ष होत आले, पण माझा काही ठावठिकाणा नाही. आश्रम सोडून मी निघून गेलो की काय अशी कोणाला शंका येईल. दोष माझ्यावरच येईल. कारण पत्र न लिहिण्याची माला खोड आहे.

मी दहा वर्षांचा होतो तेव्हा प्रतिज्ञा केली, “ब्रम्हचर्यव्रताचे पालन करीन व देशसेवा करीन.” माध्यमिक विद्यालयात असताना मला गीतेचे वेड लागले. वडिलांच्या आग्रहाखातर दुसरी भाषा म्हणून फ्रेंच घेतले. तरीपण माझे गीतेवरचे प्रेम कमी झाले नाही. घरच्या घरी मी संस्कृतचा अभ्यास सुरू केला. वेदान्त व तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्याचा निश्चय होता.

माझा दुसरा उद्देश होता प्रकृती सुधारणे. प्रकृती सुधारण्यासाठी प्रथम मी रोज दहाबारा मैल फिरणे सुरू केले. त्यानंतर सहा ते आठ शेर धान्य दळण्यास सुरूवात केली. आता तीनशे सूर्यनमस्कार व फिरणे हा माझा व्यायाम आहे. यामुळे माझी प्रकृती चांगली आहे.

आता आहारासंबंधी. पहिले सहा महिने मीठ खाल्ले. नंतर ते सोडून दिले. मसाले वगैरे बिलकूल खाल्ले नाहीत. आजन्म मीठमसाले न खाण्याचा निश्चय केला. दूध सुरू केले. एक महिना केळी, दूध व लिंब यांवर काढला.

आता कार्य काय केले? सहा विद्यार्थ्यांना कोठल्याही प्रकारचा मोबदला न घेता अर्थासह सर्व गीता शिकविली. मला जरी उत्तम हिंदी येत नसले तरी विद्यार्थ्यांसाठी हिंदी वर्तमानपत्रे वाचण्याचा उपक्रम चालू केला. रायगड, सिंहगड, तोरणा वगैरे ऐतिहासिक स्थळांची चारशे मैल पायी सफर केली. सर्व प्रसिध्द किल्ले पाहिले. वाईत विद्यार्थीमंडळ स्थापन केले. एक वाचनालय सुरू केले व मदतीसाठी दळणाऱ्यांचा वर्ग सुरू केला. त्यात मी आणि इतर विद्यार्थी दळत असू. दळणाचे पैसे वाचनालयाला देत असू.

आता आचरणाबद्दल थोडे लिहितो. अपरिग्रह (दानाचा स्वीकार न करणे), लाकडाची थाळी व वाटी, आश्रमातला लोटा, खादीचे धोतर, घोंगडी एवढे साहित्य जवळ आहे. बंडी, कोट, टोपी वगैरे न वापरण्याचे व्रत घेतले आहे. यामुळे शरीरावरही धोतरच पांघरतो. कपडा हातमागावरचाच वापरतो.

अधिक काय लिहू? जेव्हा स्वप्ने पडतात तेव्हा एकच विचार मनात येतो. देव माझ्याकडून काही सेवा घेईल का?

आपण स्वतः पत्र लिहावे असा विनोबाचा—आपणास पितृतुल्य समजणाऱ्या या आपल्या पुत्राचा—आग्रह आहे.



—विनोबाचे प्रणाम.

### अभ्यास

१. विनोबांनी कोणते कार्य केले?
२. विनोबांजींचे आचरण कसे दिसते?
३. या धड्यातील सामासिक शब्द (Compound words) सांगा. उदा. हात-माग.
४. प्रतिज्ञा करणे, वेड लागणे, निश्चय करणे, मोबदला घेणे, सुरू करणे, व्रत घेणे यांचा वाक्यात उपयोग करा.

## अर्जित रचेचा अर्ज, टिप्पणी व ज्ञापन

दि. २९ जुलै, १९८४

भाषा संचालक,  
महाराष्ट्र राज्य,  
भाषा संचालनालय,  
मुंबई.

महोदय,

शीतज्वरामुळे आजारी असल्यामुळे मी सोमवार, दिनांक २६ पासून कार्यालयात उपस्थित राहू शकलो नाही. वैद्यकीय सल्ल्यानुसार अजूनही विश्रांतीची आवश्यकता असल्यामुळे दिनांक २६ जुलै, १९८४ पासून ३१ जुलै, १९८४ पर्यंत सहा दिवसांची अर्जित रजा मला कृपया मंजूर करावी. कामावर रुजू होताना मी आवश्यक ते वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करीन.

आपला,

सही

वरिष्ठ लिपिक.

क्र. १९९७.

श्री. ...., वरिष्ठ लिपिक, यांचे दिनांक २९ जुलै, १९८४ चे आवेदनपत्र कृपया पहावे. श्री. ...., हे शीतज्वरामुळे आजारी असून दिनांक २६ जुलै, १९८४ पासून ३१ जुलै, १९८४ पर्यंत सहा दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे. कार्यालयात रुजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात येईल असे त्यांनी कळविले आहे. श्री. ...., यांच्या खाती दिनांक २५ जुलै, १९८४ पर्यंत किती दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. याची माहिती लेखा शाखेकडून मागविण्यात यावी.

सही

श्री. ...., यांच्या सेवा पुस्तकाप्रमाणे दिनांक २५ जुलै, १९८४ पर्यंत त्यांच्या खाती ६१ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे.

सही

अधीक्षक (आ.)

लेखा शाखेच्या वरील टीपेस अनुसरून पुन्हा सादर

अनुक्रमणिका

श्री. ...., वरिष्ठ लिपिक, यांना दिनांक २६ जुलै, १९८४ पासून ३१ जुलै १९८४ पर्यंत सहा दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यास हरकत नसावी. तसेच, दिनांक १ ऑगस्ट, १९८४ ची रविवारची सुटीही रजेस जोडून घेण्याची त्यांना परवानगी देण्यास हरकत नसावी.

ज्ञापनाच्या स्वच्छ प्रती अनुमोदनार्थ प्रस्तुत.

सही

### ज्ञापन

श्री. ...., वरिष्ठ लिपिक, यांना दिनांक २६ जुलै, १९८४ पासून ३१ जुलै १९८४ पर्यंत सहा दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे व दिनांक १ ऑगस्ट, १९८४ ची रविवारची सुटी रजेस जोडून घेण्याची परवानगी देण्यात येत आहे.

सही

भाषा उपसंचालक,

भाषा संचालनालय,

प्रत माहितीकरिता—

१. श्री. ...., वरिष्ठ लिपिक
२. अधीक्षक, लेखा शाखा.
३. प्रशिक्षण शाखा.
४. निवड फाईल.

— — — —

भाषा संचालक,  
महाराष्ट्र राज्य,  
भाषा संचालनालय,  
मुंबई.

२ ऑगस्ट, १९८४

महोदय,

दिनांक २९ जुलै, १९८४ च्या माझ्या अर्जास अनुसरून मी सोबत स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर करीत असून मला कार्यालयात रुजू होण्याची कृपया अनुमती मिळावी.

अनुक्रमणिका

आपला,  
सही

क्र. २०२९.

श्री. ...., वरिष्ठ लिपिक, यांचा २ ऑगस्ट, १९८४ चा अर्ज अवलोकनार्थ प्रस्तुत. त्यांनी अर्जासोबत स्वास्थ्य प्रमाणपत्र पाठविले आहे. श्री., यांच्या ६ दिवसांच्या अर्जित रजेच्या मंजूरीचे आदेश पाठविण्यात आले आहेत. तरी प्रस्तुत अर्ज फाईल करण्यास हरकत नसावी.

सही

भाषा उपसंचालक,

**अभ्यास**

योग्य कारणासाठी दीर्घ मुदतीच्या रजेकरिता आवेदनपत्र सादर करा. तसेच, त्यावर कार्यालयीन टिप्पणी लिहून ज्ञापन मान्यतेकरिता प्रस्तुत करा.

अनुक्रमणिका

### साप

लोक सापाला फार भितात. परंतु तो किती स्वच्छ, किती सुंदर असतो! यत्किंचितही घाण त्याला खपत नाही. घाणेरडी माणसे किती तरी आढळतात. परंतु घाणेरडा सर्प कोणी पाहिला आहे काय? एकांतात राहणारा जणू ऋषीच. निर्मल, सतेज, मनोहर हारासारखा हा साप, त्याला का भ्यायचे? आपल्या पूर्वजांनी तर त्याची पूजा करावयास सांगितले आहे. काय काय हिंदुधर्मात खुळे, असे तुम्ही म्हणाल. परंतु नागपूजा करावयास सांगितली आहे खरी. लहानपणी मी आईला गंधाचा नाग काढून द्यायचा. मी आईला म्हणे, “बाजारात चांगले चित्र मिळते.” आई म्हणे “ते रद्दी, ते नको. मुलाच्या हातचे ते चांगले.” मग ती त्या नागाची पूजा करावयाची. काय आहे हा पागलपणा? परंतु विचार करा. तो सर्प श्रावण महिन्यात अतिथी म्हणून आपल्या घरी येत असतो. त्याचे बिचाऱ्याचे घर पावसाळी पाण्याने सारे भरून गेलेले असते. मग काय करील तो? दूर एकांतात राहणारा तो ऋषी. तुम्हास उगीच फार त्रास होऊ नये म्हणून वळवणीत लाकडात पडून राहतो. कमीत कमी जागा तो व्यापतो. परंतु आपण दंडा घेऊन धावतो. संकटात सापडल्यामुळे अतिथी घरी आला तर त्याला काय करायचे? सेंट फ्रान्सिसची गोष्ट सांगतात की, जंगलात साप दिसला म्हणजे तो प्रेमाने म्हणायचा, “ये भाऊ, ये.” ते साप त्याच्या मांडीवर खेळत, अंगावर रुळत. हे खोटे नका समजू प्रेमामध्ये ही शक्ती आहे. साप म्हणजे विषारी आहे, आणि माणूस काय कमी विषारी आहे? साप चावला तरी क्वचित चावतो, तो मुद्दाम चावत नाही. शेकडा ९० तर निर्विषच असतात. तो तुमच्या शेतीचे रक्षण करतो. शेतीचा नाश करणारे असंख्य किडे, जंतू यांवर तो जगतो. असा हा उपकारी शुध्द तेजस्वी एकांतप्रिय सर्प म्हणजे भगवंताचे रूप आहे.

गीता प्रवचने,  
(आचार्य विनोबा भावे)

### अभ्यास

१. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :—
  - (१) सापास मारू नये असे विनोबा का लिहितात?
  - (२) “असा हा सर्प भगवंताचे रूप आहे.” असा म्हणजे कसा?
  - (३) “सेंट फ्रान्सिस कोण होता?” त्याची गोष्ट थोडक्यात लिहा.
२. प्रेम, विष, तेज, उपकार, एकांत, घाण, मळ, धर्म, खूळ यांपासून बनणारी विशेषणे सांगा.
३. खालील वाक्यांचे प्रयोग ओळखा :—
  - (१) साप सुंदर असतो.
  - (२) लोक सापाला भितात.
  - (३) असे तुम्ही म्हणा.
  - (४) मी आईला म्हणे.
  - (५) विचार तर करा.

(६) तो शेताचे रक्षण करतो.

४. सिंह, वाघ, घोडा यांपैकी एकावर ८-१० वाक्ये लिहा.

## जन्मतारीख बदलण्यासाठी अर्ज

मुंबई,  
११ जानेवारी, १९८४

अवर सचिव,  
महाराष्ट्र शासन,  
महसूल व वन विभाग,  
मंत्रालय, मुंबई.

महोदय,

माझी महसूल व वन विभागात सहायक म्हणून दिनांक १५ ऑक्टोबर, १९८३ पासून नियुक्ती झाली आहे. नुकतेच माझे सेवापुस्तक तयार झाले असून त्यात १० जुलै, १९४३ ही माझी जन्मतारीख म्हणून नोंदविली आहे. ही नोंद शाळेच्या प्रमाणपत्रातील नोंदीस अनुसरून केली आहे हे खरे, पण तो माझा खरा जन्मदिनांक नव्हे. माझा खरा जन्मदिनांक ४ फेब्रुवारी, १९४४ हा आहे. माझ्या पालकांच्या गैरसमजामुळे चुकीची नोंद झाली असावी. माझ्या वडिलांची दैनंदिनी व माझी जन्मपत्रिका यांनुसार ४ फेब्रुवारी, १९४४ हाच माझा खरा जन्मदिनांक आहे, असे माझे वडील वा. वि. पोंक्षे, यांनी दंडाधिकारी, नागपूर यांच्यासमोर मुद्रांकित कागदपत्रावर शपथपत्र लिहून दिले आहे व त्यानुसार इलाखाशहर दंडाधिकारी, मुंबई, यांनी मूळ अधिवास दाखला दिला आहे. तरी कृपया हे पुरावे विचारात घेऊन माझ्या सेवापुस्तकातील जन्मतारखेची दुरुस्ती व्हावी ही विनंती.

आपला,  
(म. वा. पोंक्षे),  
सहायक, महसूल व वन विभाग.  
म. व वन विभाग/क शाखा.

श्री. म. वा. पोंक्षे, सहायक, यांचे आवेदनपत्र कृपया पाहावे. सदर आवेदनपत्रात त्यांनी विनंती केल्याप्रमाणे इलाखा-शहर दंडाधिकारी, यांच्या दाखल्यानुसार त्यांच्या सेवापुस्तकातील जन्मतारखेची नोंद बदलण्यास हरकत नसावी. मुंबई नागरी सेवानियमातील नियम १७१ प्रमाणे, जन्मदिनांक बदलावयाचा असल्यास त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याने एक वर्षाच्या आत योग्य पुरावा दाखल करावयाचा असतो. श्री. पोंक्षे यांनी नियुक्तीपासून एका वर्षाच्या आत पुरावा दाखल केला आहे. हा पुरावा ग्राह्य मानून त्याप्रमाणे त्यांच्या सेवापुस्तकातील जन्म दिनांकाची नोंद दुरुस्त करून अधिवास दाखला सेवापुस्तकात ठेवण्यात येईल. तत्पूर्वी हे प्रकरण अभिप्रायासाठी सामान्य प्रशासन विभागाने अनौपचारिकरीत्या पहावे.

अद्याक्षरी.  
अवर सचिव

सामान्य प्रशासन विभागाकडे अनौपचारिक संदर्भ; दिनांक .....  
अनुक्रमांक सामान्य प्रशासन विभाग- ड शाखा

पाहून परत.  
अवर सचिव

अनौपचारिक संदर्भ महसूल व वन विभाग, दिनांक .....

म. व वन विभाग  
क शाखा

श्री. पोंक्षे यांची विनंती मान्य करण्यास हरकत नसावी.  
ज्ञापन अनुमोदनार्थ प्रस्तुत.

आद्याक्षरी  
अवर सचिव

### ज्ञापन

क्रमांक स्थापना-११६५-२०४१६-क,  
म. व वन विभाग इ.

श्री. म. वा. पोंक्षे, यांचा जन्मदिनांक १० जुलै, १९४३ ऐवजी ४ फेब्रुवारी, १९४४ असा मानण्यात येत असून त्याप्रमाणे त्यांच्या सेवापुस्तकात आवश्यक ती नोंद घेऊन त्यांनी सादर केलेला अधिवास दाखला त्यांच्या सेवापुस्तकावर ठेवण्यात येत आहे.

अवर सचिव, महाराष्ट्र शासन,  
महसूल व वन विभाग.

श्री. म. वा. पोंक्षे,  
सहायक, महसूल व वन विभाग,  
सचिवालय, मुंबई.

प्रत रवाना :-

(१) लेखा शाखा, महसूल व वन विभाग, सचिवालय, मुंबई, यांना श्री. पोंक्षे यांच्या अधिवास दाखल्यासह माहितीकरिता व आवश्यक त्या कार्यवाहिकरिता.

(२) निवड फाईल.



## अभ्यास

सरकारी सेवेत असताना कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखेत बदल करण्यास केव्हा परवानगी नाकारली जाते?

### महंमदाचा उपदेश

“बंधूनो, मी आज सांगतो ते ऐका. कारण आणखी एखादे वर्ष मला लाभेल असे वाटत नाही. या जागी पुन्हा तुमच्यात मी दिसेन, वावरेन, बोलेन असे वाटत नाही. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वाना पवित्र वाटतो; त्याप्रमाणे सर्वांचे जीवन व मालमत्ता पवित्र माना. तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याची वेळ येईपर्यंत असे प्रेमाने व बंधुभावाने वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश करू नका. एके दिवशी ईश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहे, हे कधीही विसरू नका. त्या दिवसाची नेहमी आठवण ठेवा. तेथे सर्व कृत्यांचा झाडा द्यावा लागेल.

मित्रांनो, पतीचे पत्नीवर काही हक्क आहेत, तसेच पत्नीचेही पतीवर आहेत. आपल्या बायकांना प्रेमाने व सहानुभूतीने वागवा. कठोर होऊ नका. दयाळू राहा. तुम्ही ईश्वराच्या जामीनकीवर आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो. खरे ना? परमेश्वराच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात, ही गोष्ट विसरू नका.

तसेच, तुमच्यावर कोणी विश्वास टाकला तर त्याचा विश्वासघात करू नका. दिलेला शब्द पाळा. पाप टाळा. सावकारी निषिद्ध आहे. व्याजबट्टा वर्ज्य आहे, हे ध्यानात धरा. पैसे उसने घेणाऱ्याने घेतले तेवढे परत करावे. व्याज देऊ नये, मुद्दलाची फेड व्हावी.

आणि प्राचीन काळापासून तुम्ही रक्ताचा सूड घेत आलात. खुनाचा बदला घेत आलात. परंतु आजपासून ते बंद होत आहे. ही गोष्ट निषिद्ध आहे. आजपासून सारी सूडाची भांडणे रद्द झाली समजा.

आणि तुमचे गुलाम; त्यांना नीट वागवा. तुम्ही खाल तेच त्यांनाही खायला द्या. तुम्ही कपडे घालाल तसेच त्यांना द्या. लक्षात ठेवा की, कसेही झाले तरी तेही खुदाचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेने वागवता कामा नये.

मित्रांनो, माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या. सारे लोक एकमेकांचे भाऊ आहेत हे कधीही विसरू नका. जे दुसऱ्याचे आहे ते त्याने स्वेच्छेने, खुशीने दिल्याशिवाय त्याला हात लावू नका. अन्यायापासून व अन्याय करणाऱ्यापासून दूर राहा. सावध राहा.

जे येथे आज हजर आहेत त्यांनी हे सारे गैरहजर असणाऱ्यास सांगावे. येथे ऐकणाऱ्यापेक्षाही ज्याला हे सांगितले जाईल तो कदाचित ते अधिकच लक्षात ठेवण्याचा संभव आहे.”

### अभ्यास

१. “त्या दिवसाची नेहमी आठवण ठेवा.” कल्पनाविस्तार करा.
२. पति-पत्नी, मालक-गुलाम, यांच्याविषयी महंमदाचे काय विचार आहेत?
३. दयाळू, निषिद्ध, वर्ज्य, अक्षम्य, प्राचीन, पवित्र, कायदेशीर, नीट, कठोर या शब्दांचे विरुद्ध

अर्थाचे शब्द सांगा.

## शास्त्रीजींच्या जीवनछटा

### शास्त्रीजी सापडले

१९०४ च्या डिसेंबरातील ही घटना आहे. लालबहादूरजी त्यावेळी अवघे चार महिन्यांचे होते. छोट्या लालबहादूरजींना घेऊन त्यांची आई गंगा नदी पार करून जात होती. नावेत बरीच गर्दी होती एवढ्यात त्या गर्दीत आईच्या कडेवरून छोटे लालबहादूरजी घसरले आणि बेपत्ता झाले. नावेत एकच हाहाःकार उडाला. त्या बिचाऱ्या मातेने बरीच शोधाशोध केली, आरडाओरड केली. पण छे, मुलाचा काही शोध लागला नाही. आईच्या कडेवरून निसटलेले ते मूल पुढील होडीत बसलेल्या एका शेतकऱ्याच्या टोपलीत अलगदपणे जाऊन पडले होते. त्या शेतकऱ्याला वाटले, हा गंगा मातेने दिलेला प्रसादच आहे. म्हणून त्याने मुलाला चार दिवस आपल्या घरी नेऊन त्याची चांगली बडदास्त राखली. पण शेवटी त्याला राहवेना आणि मग त्याने त्या मुलाच्या आईचा शोध करून त्याला तिच्या हवाली केले.

### आणि एकदा असेही झाले

एकदा शास्त्रीजींच्या निवासस्थानाच्या दारावरची विजेची घंटा वाजली. दार उघडले गेले आणि एक सडपातळ बांध्याची ठेंगू मूर्ती दारात उभी राहिली. “मी आपल्या सेवेसी काय बरे करावे?” मोठ्या अदबीने त्या व्यक्तीने दाराबाहेरच्या व्यक्तीला विचारले.

पाहुण्या माणसाने सांगितले, “कृपा करून मंत्रिमहाशयांना सांगा की, आपण जो लघुटंकलेखक मुद्दाम बोलावला होता तो आलेला आहे.”

“जरा थांबा हं” असे म्हणून ती दार उघडणारी व्यक्ती आत गेली आणि त्यानंतर दुसरी व्यक्ती तेथे आली आणि बाहेर आलेल्या पाहुण्याला आत घेऊन गेली. “चला, मंत्रिमहाशयांनी आपल्याला बोलावले आहे.”

तो पाहुणा आता गेला आणि स्तंभितच झाला. दरवाजा उघडणारी ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द मंत्रिमहाशयच होते. पाहुण्याने झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली. परंतु लालबहादूरजी हसतच राहिले.

### हुंडा पण हुंडा

शास्त्रीजींच्या विवाहाच्या वेळेची गोष्ट आहे. वधूपरीक्षेच्या वेळी लालबहादूरजींच्या सासऱ्यांने त्यांना विचारले, “मग, आपल्या हुंड्याच्या अटी कोणत्या आहेत?”

विवाहोत्सुक लालबहादूरजींनी सांगितले, “चरखा आणि हाताने कातलेल्या सुताच्या लडी.” वराच्या या उत्तराने वधूपक्षाकडील सारीच मंडळी आश्चर्यचकित झाली. “हे काय, आणखी काही मागा ना.”

अनेकांनी त्यांना सल्ला दिला. पण शास्त्रीजी म्हणाले, “या सांगितलेल्या दोन वस्तू आणि तुमची लाडकी कन्या याशिवाय तिसरी वस्तू जर देणार असाल तर मी हा असा निघालो पाहा.”

सासरच्या मंडळींना लालबहादूरजींचे हे विचित्र मागणे अर्थातच मान्य करावे लागले.

### खरा कर्णधार

एकदा शास्त्रीजींच्या बंगल्याचे आणि त्यांच्या आवारातील इमारतींचे एका महिन्याचे विजेचे बिल ५०० रुपये झाले आहे असा लोकसभेत कोणीतरी आक्षेप घेतला. त्याबरोबर शास्त्रीजी आश्चर्याने थक्क झाले व ते सर्व बिल त्यांनी आपल्या स्वतःच्या खाजगी पैशातून भरले. सदसद्विवेकबुद्धीचा जागता पहारा शास्त्रीजींच्या प्रत्येक कृतीतून अशा प्रकारे दिसून येतो. भारताच्या कर्णधारपदी इतक्या स्वच्छ विचारांचा व कृतीचा ध्येयनिष्ठ सदगृहस्थ लाभला ही केवढ्या सुदैवाची गोष्ट!

### अभ्यास

१. लालबहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद भेटीबाबत १५ ते २० ओळी लिहा (२ परिच्छेद).
२. वर दिलेल्या त्यांच्या आठवणींपैकी, तुम्हाला कोणती आठवण विशेष आवडते व का?

### भारताचे वाचस्पती

दाक्षिणात्य पध्दतीचा शुभ्र व उंच फेटा, त्यामुळे चमकणारी गंभीर व बुद्धीप्रधान मुद्रा, सोनेरी चौकटीच्या चष्यातून चमकणारे सात्विक नेत्र, बदामी रंगाचा लांब रेशमी कोट आणि सुरूप्रमाणे उंच व सडपातळ देहयष्टी असे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हाताची मिठी छातीवर ठेवून बोलू लागले की वातावरण विद्युन्मय होऊन जाते.

कुलगुरू कॉलिन्स यांनी डॉ. राधाकृष्णन यांचे भाषण ऐकले. भाषण संपल्यावर ते डॉ. राधाकृष्णनना उद्देशून म्हणाले, “महाराज, चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा मी मानसशास्त्राचा विद्यार्थी होतो तेव्हा मला आपल्यासारखे प्राध्यापक मिळाले असते तर किती बरे झाले असते?” एकदा इंग्लंडमध्ये डॉ. राधाकृष्णन यांचे भाषण व्हावयाचे होते त्याच वेळेस क्रीडानौकांची मनोहर स्पर्धा होती. परंतु ती पाहण्याचे टाकून माणसे डॉ. राधाकृष्णन यांच्या व्याख्यानाकडे वळली. यावरून त्यांचे भाषण किती मनोवेधक व विद्वत्ताप्रचुर असते याची कल्पना येईल.

डॉ. राधाकृष्णन हे खरेखुरे तत्त्वज्ञानी आहेत. “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” असे त्यांचे वर्तन असते. त्यांच्या शिष्टाचारात विलक्षण मार्दव असते. मोठमोठे राजकारणीही त्यामुळे दिपून गेले आहेत. त्यांचे वागणे म्हणजे नम्रता व डौल यांचे मोठे मनोहर मिश्रण आहे. ज्ञानामुळे ते विनयशील झाले आहेत, तसेच, त्यांचा आत्मविश्वासही वाढलेला आहे. तत्त्वज्ञानी किंवा लेखक माणसे व्यवहारात नेहमी अपेशी ठरतात. त्यांना राजदरबारात चमकणे किंवा राजकारण करणे जमत नाही. राधाकृष्णन त्याला अपवाद आहेत. डॉ. राधाकृष्णन यांच्याइतका गौरव फार थोड्यांच्या वाट्याला आला असेल. जगद्वंद्य गांधीजींपुढे ते एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे बसत. गुरुवर्य टागोर किंवा न्यायमूर्ती रानडे यांच्याविषयी त्यांनी प्रगट केलेला गाढ आदर पहिला म्हणजे राधाकृष्णन यांच्या लीनतेची कल्पना येईल. राधाकृष्णन हे मुख्यतः तत्त्वज्ञ असले तरी, एकारलेले नाहीत. अनेक उपयुक्त व मनोरंजक विषयांची त्यांना गोडी आहे. अनेक क्षेत्रातील माणसे त्यांच्याभोवती असतात. शरीर सुव्यवस्थित ठेवण्यास जसा व्यायाम पाहिजे तसा मन प्रसन्न ठेवण्यास आध्यात्मिक व्यायाम पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यांनी पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानांचे कठीण ग्रंथ पचविले आहेत.

—गो. प. तळवलकर

### अभ्यास

१. डॉ. राधाकृष्णन राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या हुद्यावर होते?
२. राष्ट्रपतींची कोणतीही पाच कर्तव्ये लिहा.
३. डॉ. राधाकृष्णन कोणत्या गोष्टीला अपवाद आहेत?
४. डॉ. राधाकृष्णन यांनी लिहिलेल्या कोणत्याही तीन ग्रंथांची नावे लिहा.

### राष्ट्रपित्याचे निर्वाण

आमच्या जीवनातला प्रकाश आज गेला आहे. सर्वत्र काळोख पसरला आहे. काय सांगावे आणि कसे बोलावे ते कळत नाही. आमचा परमपूज्य नेता आम्हाला सोडून गेला आहे इतकी वर्षे आम्ही त्याला डोळे भरून पाहता होतो. पण यापुढे तो आम्हाला दिसणार नाही. कोणत्याही बाबतीत आम्हाला मार्गदर्शन किंवा सल्ला पाहिजे असला किंवा संकटाच्या प्रसंगी धीर हवा असला तर आम्ही त्यांच्याकडे धाव घेत होतो. यापुढे आम्हाला मार्गदर्शन कोण करणार, धीर कोण देणार, आणि प्रकाश कोठून मिळणार?

हा प्रकाश खरोखर गेला आहे काय? नाही, तसे म्हणणे चूक आहे. या देशावर लकाकणारा हा प्रकाश काही सामान्य प्रकाश नव्हता. तो स्वर्गीय प्रकाश होता. तो यापुढेही या देशावर शेकडो वर्षे लकाकत राहील. सान्या जगाला तो चैतन्य देत राहील. असंख्य अंतःकरणांना आधार देईल. याच प्रकाशाने आपल्याला स्वातंत्र्याचा मार्ग दाखविला.

यापुढे आम्हाला बेजबाबदारपणे वागून चालणार नाही. कोणत्याही संकटाशी बेडरपणे आणि निर्धारपूर्वक सामना करण्यासाठी आम्ही सदैव तयार असले पाहिजे. त्या महान पुढाऱ्याने दिलेल्या आदेशांचे आणि शिकवणुकीचे आम्ही निष्ठापूर्वक पालन केले पाहिजे. त्यांच्या स्वर्गस्थ आत्म्याला दुःख होईल असे यत्किंचितही गैरवर्तणुकीचे किंवा हिंसेचे कृत्य आमच्या हातून घडता कामा नये.

याचा अर्थ आपण कमकुवत बनले पाहिजे असा नाही. उलट, एकोप्याने व सर्व शक्तीनिशी आपण आपल्या समोरील अडचणींना तोंड दिले पाहिजे. आपल्यावर कोसळलेल्या या घोर संकटाच्या प्रसंगी आपण आपल्या क्षुल्लक मतभेदांना मूठमाती दिली पाहिजे आणि आपण सर्व एक झालो पाहिजे. हे महान संकट एक प्रकारचे आपल्याला आव्हान आहे. जीवनात जे काही महान असेल ते स्मरणात ठेवून ज्यांचा आजवर आपण फार विचार करीत आलो त्या क्षुल्लक गोष्टी सोडून देणे हाच या घटनेचा अर्थ आहे. त्यांच्या निश्चयाने जीवनातील महान्मंगल गोष्टींचा विचार करण्याला चालना मिळालेली आहे. वरील गोष्टी स्मरणात ठेवल्या तर भारताचे यापुढे निश्चित कल्याण होईल.

—पं. जवाहरलाल नेहरू

### अभ्यास

१. आपण वरील प्रसंगी कोणत्या गोष्टी स्मरणात ठेवाव्या?
२. बापूजींच्या जीवनचरित्रातील दोन छोट्या कथा लिहा.

### भारतीय परंपरा

पुत्र प्लेगाने आजारी असताही शांतपणे, “केसरी” लिहिणारे लोकमान्य; दोन तपांहून अधिक काळ केवळ ध्यानात रमणारे अरविंद; “सरकारी धोरणाप्रमाणे पत्र चालवा, म्हणजे तुम्हाला मदत देऊ” असे बंगालचा गव्हर्नर सांगत असता “देशात एक तरी प्रामाणिक संपादक नको का?” असे म्हणून निघून जाणारे “अमृतबझार पत्रिके” चे आद्य संपादक बाबू शिशिरकुमार घोष; नागपूरच्या सन, १९२० मधील राष्ट्रीय सभेत असहकारितेचा ठराव मांडीत असता “अहो तुम्ही अजून बॅरिस्टरी चालवीतच आहात” असे श्रोत्यांतून कोणी म्हणताच “चित्तरंजन जे बोलतो ते करतो” असे गर्जणारे व दुसऱ्याच दिवशी सर्वस्वत्याग करणारे देशबंधू; एके दिवशी मनात विषयवासना आली म्हणून स्वतःवर संतापून तापलेल्या तव्यावर जाऊन बसणारे स्वामी विवेकानंद; आईने बोलावले, परंतु साहेब जाऊ देत नाही, असे पाहताच राजीनामा देणारे व वाटेत प्रचंड पूर आला असताही नदीत आईच्या नावाने उडी टाकणारे ईश्वरचंद्र विद्यासागर; माझ्या पत्नीकडे गेली वीस वर्षे मी माता म्हणूनच पाहात आहे,” असे सांगणारे महात्माजी; “चलाव तेरी गोली” असे म्हणून गुरखा शिपायांसमोर आपली विशाल छाती उघडी करणारे स्वामी श्रध्दानंद; “गांधी टोपी काढ, नाही तर गोळी झाडतो” असे पिस्तुल रोखून सांगितले जात असताही आविचल उभे राहणारे सोलापूरचे वीर तुळशीदास जाधव; मोटारीखाली चिरडून घेणारा हुतात्मा बाबू गेनू; गीतेचे स्मरण होताच, रामनाम मनात येताच, तनू पुलकित होऊन ज्यांच्या डोळ्यांतून घळघळ अश्रुधारा वाहू लागतात, अशी ती वर्ध्याची ज्ञानकर्मभक्तीची मूर्ती पूज्य विनोबाजी; “जगातील कोणती शक्ती माझ्या मोटारीवरचा झेंडा काढते ते बघू दे,” असे गर्जणारे निर्भयमूर्ती ध्येयरत जवाहरलाल.

—लेखक साने गुरुजी

### अभ्यास

१. भारतीय परंपरेत बसणाऱ्या आणखी कोणत्याही दोन व्यक्तींची वैशिष्ट्ये सांगा
२. बाबू गेनू, ईश्वरचंद्र विद्यासागर, देशबंधू दास, श्री. छगला यांपैकी कोणाही दोघांवर प्रत्येकी ६-७ वाक्यांचा परिच्छेद लिहा.
३. ध्यान, तप, प्रमाण, परंपरा, पक्षपात, त्याग यांपासून होणारी विशेषणे सांगा.
४. पुढील वाक्ये भविष्यकाळाच्या सर्व प्रकारांत बदला :—
  - (१) मी तुम्हाला मदत देतो.
  - (२) त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहतात.
  - (३) त्यांना गीतेचे स्मरण झाले.



## विनंती अर्ज

मुंबई,  
१ सप्टेंबर, १९८४

आयुक्त,  
मुंबई विभाग,  
मुंबई.

**विषय :** ज्येष्ठतासूची दुरुस्त करण्याबाबत.

महोदय,

लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी केलेल्या निवडीत मी यशस्वी झालो आहे. त्याप्रमाणे माझी परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या १० उमेदवारांना ७ दिवसांच्या आत आपल्या जागी रुजू होण्याचा आदेश, क्रमांक निमअ-१०८४, दिनांक १८ जून, १९८४ च्या नियुक्ती जापनाद्वारे देण्यात आला आहे. त्याप्रमाणे मी दिनांक २४ जून, १९८४ रोजी माझ्या जागी रुजू झालो.

निवडीनंतर गुणवत्तेनुसार केलेल्या निवडसूचीत माझा क्रमांक ५ वा आहे. परंतु आता चालू सूचित माझा क्रमांक १० वा आहे.

परिपत्रक क्रमांक एस्एन्आर्-१०६५ व शासन निर्णय क्रमांक एस्एन्आर्-१०६५-२३४४२-फ, दिनांक २८ मार्च, १९५२ मध्ये ज्येष्ठता पद्धती स्पष्ट केली आहे. या पद्धतीनुसार नियुक्त कालावधीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता निवडसूचीप्रमाणेच राहावयाची आहे. तरी विनंती की ज्येष्ठतासूचीत माझे स्थान क्रमांक ५ वर कायम करावे.

आपला,

**वि. वि. विश्वासराव,**  
परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी,  
ठाणे.

— — — —

आयुक्त, मुंबई विभाग.

क शाखा.

सादर—

कृपया श्री. वि. वि. विश्वासराव, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी, ठाणे यांचे दिनांक १ सप्टेंबर, १९८४ चे आवेदनपत्र पाहावे.

सदर आवेदनपत्रान्वये श्री. विश्वासराव यांनी असे कळविले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी निवड केलेल्या १० उमेदवारांच्या यादीत त्यांचा क्रमांक ५ वा आहे. तसेच नियुक्तीच्या जापनानुसार ते ७ दिवसांच्या आत आपल्या जागी रुजू झाले आहेत. असे असतानाही आता तयार करण्यात आलेल्या परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत त्यांना १० व्या क्रमांकावर दर्शविण्यात आले आहे. सबब परिपत्रक क्रमांक एस्एन्आर्-१०६५ व शा. नि. क्र. एस्एन्आर्-१०६५-२३४४२-फ, दिनांक २८ मार्च, १९५२ मधील ज्येष्ठता पद्धतीप्रमाणे त्यांचे स्थान क्रमांक ५ वर कायम करावे अशी विनंती केली आहे.

या कार्यालयाच्या जापन क्रमांक निमअ-१०६५, दिनांक १८ जून, १९८४ अन्वये श्री. विश्वासराव यांची परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून ठाणे येथे नेमणूक करण्यात आली असून त्यातील आदेशानुसार ते ७ दिवसांच्या आत म्हणजेच दिनांक २४ जून, १९८४ रोजी त्यांच्या जागी रुजू झाल्याचे जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या दिनांक १ जुलै, १९८४ च्या पत्रावरून दिसून येते. तसेच लोकसेवा आयोगाने पाठविलेली मूळ यादी पाहता असे दिसून येते की, त्या यादीत श्री. विश्वासराव यांचा पाचवा क्रमांक आहे. परिपत्रक क्रमांक एस्एन्आर्-१०६५ व शासन निर्णय क्रमांक एस्एन्आर्-१०६५-२३४४२-फ, दिनांक २८ मार्च, १९५२ अनुसार विहित कालावधीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता लोकसेवा आयोगाच्या निवडसूचीप्रमाणे ठेवावयाची असते. त्यामुळे श्री. विश्वासराव यांनी केलेली विनंती रास्त असून ती मान्य करण्यास हरकत नसावी.

वरील विचार मान्य झाल्यास प्रस्तुत प्रारूपास कृपया अनुमोदन मिळावे.

सही :

उपआयुक्त

आयुक्त

-----

क्रमांक निमअ-१०८४-क

आयुक्त, मुंबई विभाग, यांचे कार्यालय

जापन

अनुक्रमणिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुणवत्तेनुसार तयार केलेल्या परीवीक्षाधीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निवडसूचीनुसार श्री. विश्वासराव यांचे स्थान क्रमांक ५ वर कायम करण्यात येत आहे.

आयुक्त,  
मुंबई विभाग.

श्री. वि. वि. विश्वासराव,  
परीवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी, ठाणे.

प्रत माहितीकरिता रवाना :—

(१) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

(२) जिल्हाधिकारी, ठाणे.

#### अभ्यास

१. तुमची ज्येष्ठतासूची दुरुस्त करण्याकरिता कार्यालयप्रमुखांना आवेदनपत्र लिहा. त्यावर टिप्पणी लिहून ज्ञापन तयार करा.

२. तुमच्याऐवजी तुमच्यापेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्याला वरची जागा दिली आहे. तुमच्यावर अन्याय झाला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवेदनपत्र पाठवा.

### विशाल भारत

या विशाल भारतात अनेक प्रांत आहेत. मोठ्या कुटुंबात पुष्कळ भाऊ असावेत त्याप्रमाणे या विशाल भारतीय कुटुंबात पुष्कळ भाऊ आहेत. या भावांनी परस्परांशी संयमाने वागले पाहिजे. एका कुटुंबात राहावयाचे असेल, तर आपापलीच तुणतुणी वाजवून चालणार नाही, आपापलेच सूर उंच करून भागणार नाही. युरोपात लहान लहान अनेक देश विभक्त आहेत, आणि कापाकापी करीत आहेत. तसे जर भारताचे व्हावयास नको असेल, तर भारताने जपले पाहिजे. एकत्र कुटुंबात दुसऱ्याचे सुखदुःख आधी पाहावयाचे, आधी माझे नाही, आधी तुझे, हे जसे करावे लागते, तसेच आपणास भारतीय संसारात करावे लागेल.

महाराष्ट्राने गुजराथला म्हणावे, “धन्य गुजराथ! महात्माजींना व सरदार वल्लभभाईंना जन्म देणारा गुजराथ धन्य होय.” गुजराथने महाराष्ट्राला म्हणावे, “धन्य महाराष्ट्र! लोकमान्यांना जन्म देणारा, छत्रपती श्री शिवाजीस जन्म देणारा, शुरांचा महाराष्ट्र धन्य आहे.” बंगालला म्हणावे, “बा वंग देशा, कृतार्थ आहेस तू, जगदीशचंद्र, प्रफुल्लचंद्र, रवींद्र, देशबंधू, सुभाषबाबू यांना जन्म देणाऱ्या, श्रीरामकृष्ण व विवेकानंद यांना प्रसवणाऱ्या, बलिदान देणाऱ्या शेकडो सत्पुत्रांनी शोभणाऱ्या प्रांता, धन्य आहे तुझी!” पंजाबला म्हणावे, “हे पंजाबा, दयानंदाची तू कर्मभूमी, स्वामी रामतीर्थांची जन्मभूमी, श्रध्दानंद, लालाजी, भगतसिंग यांची तू माता, थोर आहेस तू!” सरहद्द प्रांताला म्हणावे, “पंचवीस लाख लोकांतून सोळा हजार सत्याग्रही देणाऱ्या तेजस्वी प्रांता, धन्य आहे तुझी. देवाचे सैनिक देणाऱ्या प्रांता, तू भारताची शोभा व आशा आहेस.” मद्रासला म्हणावे, “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारख्या थोर तत्त्वज्ञाला आणि शिक्षणतज्ञाला जन्म देणाऱ्या प्रांता, धन्य आहेस तू.”

अशा रीतीने सारे प्रांत परस्परांची मुक्तकंठाने स्तुती करीत आहेत. एकमेकांचा गौरव करीत आहेत, एकमेकांचा प्रकाश घेत आहेत, एकमेकांपासून स्फूर्ती घेत आहेत, एकमेकांचे हात हातात घेत आहेत, असा देखावा या भारतात दिसला पाहिजे; परंतु याला मोठे मन हवे, याला संयम हवा.

(लेखक—साने गुरुजी)

### अभ्यास

१. भारताला विशाल का म्हटले आहे?
२. “असा देखावा या भारतात दिसला पाहिजे” ... स्पष्ट करा.
३. म्हैसूर, बिहार व मद्रास या प्रांतांना उद्देशून महाराष्ट्र काय म्हणेल?
४. गौरव करणे, हातात हात घेणे, संयमाने वागणे, तुणतुणे वाजविणे, जन्म देणे, स्तुती करणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

## कार्यालयीन परिपत्रक

**विषय :** कार्यालयीन वेळेसंबंधी.

परिपत्रक क्रमांक स्थापना १९८४, दिनांक २५ मार्च, १९८४.

### परिपत्रक

कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात बरेच वेळा उशीरा येत असल्याचे आढळून आल्यावरून पुन्हा एकदा कार्यालयीन वेळेसंबंधीचे नियम सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहेत कार्यालयीन वेळेसंबंधीचे नियम खाली देण्यात येत असून त्यांचे कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रकारे पालन करण्यात येत आहे किंवा नाही याकडे अधिक लक्ष पुरविण्यात येईल. यापुढे नियमबाह्य वर्तन करणाऱ्याविरुद्ध कडक उपाययोजना करण्यात येईल :-

(१) कार्यालयात येण्याची वेळ सकाळी १० वाजताची असून त्यानंतर फक्त १० मिनिटांची सवलत देण्यात येईल.

(२) बरोबर १०-१० वाजता हजेरीपत्रक उचलून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खोलीत नेऊन ठेवण्यात येईल.

(३) १०-१० नंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वरील अधिकाऱ्याकडे जाऊन तेथे ठेवण्यात आलेल्या समयोत्तर हजेरीपत्रकात सही करून इतर आवश्यक माहिती भरावी.

(४) कर्मचाऱ्याने दिलेले कारण समर्थनीय न वाटल्यास पहिल्या वेळी त्यास मौखिक ताकीद देण्यात येईल.

(५) त्याच महिन्यात दुसऱ्या वेळी उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यास लेखी ताकीद देण्यात येईल.

(६) एकाच महिन्यात तीनदा उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्याची एक नैमित्तिक रजा कमी करण्यात येईल.

(७) त्यानंतर वारंवार उशीरा आल्यास एका दिवसापेक्षा जास्त नैमित्तिक रजा कमी करण्यात येतील व त्याबरोबरच शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.

(८) चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी वेगळे हजेरीपत्रक ठेवण्यात येईल. हे हजेरीपत्रक बरोबर ९-४५ वाजता उचलण्यात येईल.

(९) दुपारच्या भोजनासाठी १२ ते २ चे दरम्यान फक्त ३० मिनिटे कार्यालय सोडण्याची सवलत देण्यात येईल.

(१०) अधीक्षक अगर संबंधित शाखेतील वरिष्ठतम अधिकाऱ्याकडे एक नोंदवही ठेवण्यात येईल. शाखेतील कर्मचाऱ्यांनी या वहीत भोजनास व चहास जाण्याची व परत येण्याची वेळ नमूद करावी व इतर वेळी शाखा सोडून जावयाची असल्यास शाखाप्रमुखाची परवानगी घ्यावी.

कार्यालय प्रमुख

प्रत माहितीकरिता—

- (१) सर्व लिपिक,
- (२) मुख्य लिपिक,
- (३) अधीक्षक,
- (४) सूचनाफलक,

— — — —

**विषय :** भोजनाच्या व चहाच्या वेळेसंबंधी.

परिपत्रक क्रमांक स्थापना-१९८४, दिनांक १२ जून १९८४.

परिपत्रक

दिनांक २५ मार्च, १९८४ रोजी कार्यालयीन वेळेसंबंधी एक परिपत्रक काढून ते कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या माहितीकरिता फिरविण्यात आले होते. तथापि, सदर परिपत्रकात नमूद केलेल्या भोजनाच्या व चहाच्या वेळेसंबंधीचे नियम बरेच कर्मचारी पाळत नाहीत व ते आपापल्या सोईप्रमाणे भोजनासाठी व चहासाठी जातात असे कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. कार्यालयीन शिस्तीच्या दृष्टीने ही गोष्ट गैर असून प्रत्येक कर्मचाऱ्याने नियमांचे कसोशीने पालन करणे जरूर आहे. तरी कर्मचाऱ्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे भोजनास किंवा चहास न जाता परिपत्रक क्रमांक स्थापना-१९८४, दिनांक २५ मार्च, १९८४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ठराविक वेळांतच भोजनास किंवा चहास जाण्याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे सर्व शाखाप्रमुखांनी आपापल्या शाखेतील सर्व कर्मचारी शक्यतो एकाच वेळी भोजनास अगर चहास जाणार नाहीत अशा तऱ्हेने शाखेतील कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या व चहाच्या वेळा ठरवून घ्याव्यात. एखाद्या कर्मचाऱ्याला काही विशेष कारणाकरिता त्याने लिहून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त अन्य वेळी चहास अगर भोजनास जावयाचे असेल तर त्याने त्याप्रमाणे शाखाप्रमुखांची आगाऊ परवानगी घेणे जरूर आहे. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांस पुन्हा एकदा सूचना देण्यात येते की, त्यांच्याकडून संबंधित नियमांचे व वरील सूचनांचे पालन व्हावे.

कार्यालय प्रमुख

अनुक्रमणिका

**विषय :** भोजन व चहासाठी किंवा इतर कामासाठी कार्यालय सोडण्याच्या वेळेची नोंद नोंदवहीत करण्यासंबंधी.

परिपत्रक क्रमांक स्थापना-१९८४-आ, दिनांक .....नोव्हेंबर, १९८४.

दिनांक १२ जून, १९८४ च्या परिपत्रकान्वये भोजनाच्या आणि चहाच्या वेळेची नोंद नोंदवहीत करण्याबाबत या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले असूनसुद्धा काही कर्मचारी तशी नोंद न करता बाहेर जातात असे आढळून आले आहे. नोंद न करता कर्मचाऱ्यांनी बाहेर जाणे हे नियमबाह्य वर्तन असून अशी नोंद यापुढे कोणाही कर्मचाऱ्याने न केल्यास त्याच्याविरुद्ध योग्यती कार्यवाही करण्यात येईल. तसेच या वेळांव्यतिरिक्त इतर वेळी कोठेही बाहेर जावयाचे असल्यास त्याबाबतची नोंदही नोंदवहीत करणे आवश्यक आहे व त्याचबरोबर त्याकरिता शाखाप्रमुखांची परवानगीही घेणे जरूर आहे. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी सध्याची आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन, तसेच “जास्तीत जास्त काम” हेच उद्दिष्ट समोर ठेवून वेळेसंबंधीचे नियम कटाक्षाने पाळावेत. शाखाप्रमुखांनी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सदर नोंदवही आपापल्या शाखाधिकाऱ्याकडे अवलोकनार्थ पाठवावी. वरील नोंदी तयार केलेल्या नवीन तक्त्याच्या प्रती आस्थापना शाखेकडून पुरविण्यात येतील.

कार्यालय प्रमुख

### अभ्यास

प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कार्यविवरण तयार करून ते सप्ताहाच्या शेवटी आपल्या शाखाप्रमुखाकडे सादर करण्यासंबंधी एक परिपत्रक तयार करा.

## अर्ज, टिप्पणी व उत्तर

जयसिंगपूर

१ मे, १९८४

जिल्हाधिकारी,  
कोल्हापूर.

**विषय :** जमिनीचा ताबा मिळविण्याविषयी.

महोदय,

मी जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर, येथील एक शेतकरी आहे. येथील जमीन भू-मापन क्रमांक २२५, हिस्सा ४, क्षेत्र ५ एकर २५ गुंठे, आकार रुपये १४.२५ या जमिनीचा मी मालक आहे. त्यातील ३ एकर २५ गुंठे इतकी जमीन मी स्वतः कसतो व २ एकर जमीन श्री. शंकर नारायण हे कूळ म्हणून कसतात. परंतु श्री. शंकर नारायण यांनी मला त्या जमिनीचा गेल्या ३ वर्षांचा खंड रुपये २७५ दिला नाही. त्यांना दिलेली नोटीस त्यांनी स्वीकारली नाही. ही जमीन मला वैयक्तिक लागवडीसाठी हवी आहे. म्हणून श्री. शंकर नारायण यांची कूळवहिवाट रद्द करून जमिनीचा ताबा मला द्यावा ही विनंती.

आपला,

वि. कृ. फडणीस.

— — — —

जिल्हाधिकारी कार्यालय

सादर--

श्री. फडणीस यांची दिनांक १ मे, १९८४ च्या पत्रात केलेली विनंती पाहावी. कुळाने सतत ३ वर्षे खंड न दिल्यास जमिनीतील कुळाची कुळवहिवाट रद्द करता येते. तथापि, त्यापूर्वी शासनातर्फे कुळास आणखी एक संधी देण्यात यावी असे आदेश आहेत त्यानुसार श्री. शंकर नारायण, राहणार जयसिंगपूर, यांना हे पत्र मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत श्री. फडणीस यांच्याकडे अथवा मामलेदार, जयसिंगपूर, यांच्याकडे खंडाच्या बाकीचा भरणा करण्याबद्दल कळविण्यात यावे. तसेच इतके दिवस खंड का भरला नाही याचे कारण दाखविण्यास सांगून यापुढे तो नियमित भरणार असल्याबद्दलचे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून घ्यावे असे वाटते.

प्रारूप अनुमोदनार्थ प्रस्तुत.

क्रमांक एनसी. १२८४-म

अनुक्रमणिका



जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर  
दिनांक १ सप्टेंबर, १९८४

श्री. शंकर नारायण,  
जयसिंगपूर.

**विषय :** जमिनीचा खंड भरण्याबाबत.

महोदय,

जयसिंगपूर येथील भू-मापन क्रमांक २२५ हिस्सा ४ या जमिनीचे मालक श्री. वि. कृ. फडणीस यांनी असे कळविले आहे की आपण कसत असलेल्या त्यांच्या दोन एकर जमिनीचा तीन वर्षांचा खंड रुपये २७५ आपण त्यांना अद्याप दिलेला नाही. शासकीय नियमांनुसार सतत तीन वर्षे खंड न दिल्यास कुळाची कुळवहिवाट रद्द करता येते. तथापि, खास बाब म्हणून हे पत्र मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत खंडाची रक्कम मामलेदार, जयसिंगपूर, यांच्या कार्यालयात भरण्याची आणखी एक संधी आपणास देण्यात येत आहे. त्याप्रमाणे खंडाच्या रकमेचा आपण भरणा करावा व आतापर्यंत खंड का भरला नाही याचे कारण दाखवून यापुढे खंड नियमितपणे भरणार असल्याबद्दलचे प्रतिज्ञापन १५ दिवसांच्या आत पाठवावे. वरील गोष्टी आपणाकडून वेळीच न झाल्यास योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल.

आपला,

जिल्हाधिकारी,  
कोल्हापूर.

श्री. वि. कृ. फडणीस यांस वरील पत्राची प्रत माहितीकरिता रवाना.

**अभ्यास**

कूळकायद्याचे उद्दिष्ट काय? त्यातील कोणत्याही पाच महत्त्वाच्या कलमांचा आशय लिहा.

### कार्यक्षम राज्यकारभार

कार्यक्षम राज्यकारभाराच्या आपल्या काय कल्पना आहेत? या बाबतीत माझ्या कल्पना अगदी साध्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो.

कार्यक्षम कारभार याचा अर्थ जे ठरले असेल, जे करावयाचे असेल, ते तातडीने केले पाहिजे. तसेच, ते प्रामाणिकपणाने केले पाहिजे आणि ते करून आपण लोकांचे समाधान केले पाहिजे. माझ्या कल्पनेप्रमाणे कार्यक्षम राज्यकारभाराच्या या तीन कसोट्या आहेत. विलंब का लागतो? मला असे वाटते की, याबाबतीत वारंवार तपासणी केली पाहिजे. आपण कोणीही या बाबतीत एकच एक असा नियम घालून देऊ शकणार नाही. विलंब कसा टाळावा? सरकारने, विभागीय अधिकाऱ्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विभागामध्ये काही थोड्याफार गोष्टीत बदल करून, त्यात दुरुस्ती करून हा प्रश्न सुटणार नाही. विलंब टाळण्याचा एकच मार्ग आहे व तो म्हणजे आलेले काम एका ठराविक मर्यादित पुरे केलेच पाहिजे अशी मनाला सवय लावून घेतली पाहिजे आणि ती सवय इतरांना लावली पाहिजे. एखाद्या प्रकरणासंबंधी अधिक माहिती मागवावयाची नसेल तर प्रश्नच नाही. पण अधिक माहिती मागवावयाची असेल तर त्यामुळे अधिक विलंब होतो असा आपला अनुभव आहे. तेव्हा माहिती मागविण्याच्या बाबतीत आपण मनाशी निर्णय घेतला पाहिजे की, सदरहू माहिती एका ठराविक काळात आलीच पाहिजे. यासंबंधी आपल्या मनाला सतत चिंता लागून राहिल्याशिवाय, आपल्या मनाला क्लेश झाल्याशिवाय हा विलंबाचा प्रश्न सुटणार नाही. हा संबंध राज्यकारभाराच्या पाठीमागे लागलेला राक्षस आहे. असे माझे मत आहे आणि वारंवार त्याचा पराभव करण्याची नित्य जागरूकता ठेवल्याशिवाय हा राक्षस पराभूत होणार नाही. तो एकदा पराभूत होऊन जात नाही तो रोज जन्माला येतो, प्रत्येक क्षणाला जन्माला येतो, प्रत्येक क्षणाला त्याच्याशी युद्ध करावे लागते. असा हा प्रश्न आहे आणि म्हणून या विलंबाच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण नेहमी जागरूक असले पाहिजे. एखाद्याच दिवशी विलंबाचा प्रश्न दूर झाला तर त्याचा उपयोग नाही. दुसऱ्या दिवशी परत विलंब होण्याची शक्यता असते. ज्याला आपण सरकारी यंत्रणेचे काम म्हणतो त्याला मराठीत कागदी घोडे नाचविणे म्हणतात. राज्यकारभारामध्ये खरेखुरे घोडे नाचू शकत नाहीत, तर ते कागदावरचेच नाचतात. तेव्हा कागदावरचे घोडे म्हणून जर ते नाचावयाचे असतील तर या कागदी घोड्यांना आपण सारखे पळविले पाहिजे, हलविले पाहिजे, त्याच्यासंबंधी जागरूक असले पाहिजे आणि हा विलंबाचा प्रश्न तातडीने, जागरूकतेने आपल्याला सोडविता यावा म्हणून त्यासंबंधाने काही निश्चित निर्णय घेतला पाहिजे. माझ्या कल्पनेप्रमाणे या बाबतीत एकच निर्णय असू शकतो. तो असा की, समोर असलेले काम ज्या दिवशीचे त्या दिवशीच पुरे करणे आणि अधिक माहिती मागविण्याकरिता काम जावयाचे असेल त्याच्यासंबंधीही काही निश्चित असे निर्णय घेतले पाहिजेत. जी माहिती लवकर द्यावयाची असेल त्याकरिता दोन दिवसांची, काहींच्याकरिता आठ दिवसांची, काहींच्याकरिता दहा दिवसांची ह्याप्रमाणे जास्तीत जास्त कालमर्यादा घातली पाहिजे. माहिती मागविण्याकरिता गेलेला कागद हा अमूक दिवसांनी परत आलाच पाहिजे, अशी आपल्याला सवय लागली पाहिजे.

(श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या एका भाषणातील उतारा)

### अभ्यास

१. कार्यक्षम राज्यकारभाराच्या मुख्य कसोट्या कोणत्या?

### अनुक्रमणिका

२. तुमच्या कार्यालयात कारभार जास्त कार्यक्षम करावयाचा असेल तर तुम्ही कोणते उपाय अंमलात आणाल?
३. नामे द्या :--  
कार्यक्षम, काल्पनिक, साधा, प्रामाणिक, मर्यादित, निर्णायक, अनुभवी, ठराविक, क्लेशदायक, राक्षसी, जागरूक, क्षणिक, कागदी, निश्चित.
४. तुमच्या विभागातील सर्व पत्रव्यवहार राजभाषेतून चालावा म्हणून कोणकोणत्या गोष्टी कराल?
५. वरील नामे व विशेषणे प्रत्येकी वेगवेगळ्या वाक्यात वापरा.

भाग ६  
शासन-व्यवहारविषयक शब्दावली

### शासन-व्यवहारविषयक शब्दावली

- |                                     |   |
|-------------------------------------|---|
| १. मंत्रालयीन विभाग                 | १४. कोण, कोठे?                            |
| २. शाखा                             | १५. कोणापासून काय?                        |
| ३. शासकीय पत्रव्यवहाराचे प्रकार     | १६. समुदायवाचक शब्द                       |
| ४. काही पदनामे                      | १७. आवाजनिदर्शक शब्द                      |
| ५. अभ्यासाचे विषय                   | १८. विस्मयार्थी शब्द                      |
| ६. काही आलयान्त शब्द                | १९. 'करणे' पासून बनलेली संयुक्त क्रियापदे |
| ७. काही रुग्णालयीन शब्द             | २०. कर्तृत्ववाचक नामे                     |
| ८. विद्यालये, महाविद्यालये व संस्था | २१. अनेकार्थी शब्द                        |
| ९. काही ग्रंथालयीन शब्द             | २२. नेहमी घोटाल्यात पाडणारे शब्द          |
| १०. काही विद्यालयीन शब्द            | २३. काही नामे व अनुरूप विशेषणे            |
| ११. सामासिक शब्द                    | २४. क्रियापदांपासून बनलेली नामे व विशेषणे |
| १२. काही न्यायालयीन शब्द            | २५. संक्षेप व विस्तार                     |
| १३. व्यावसायिक                      |   |

**सचिवालयीन विभाग**  
(Secretariat Departments)

(१)	सामान्य प्रशासन विभाग	General Administration Department
(२)	गृह विभाग	Home Department
(३)	वित्त विभाग	Finance Department
(४)	महसूल व वन विभाग	Revenue and Forests Department
(५)	सार्वजनिक बांधकाम विभाग	Public works Department
(६)	पाटबंधारे विभाग	Irrigation Department
(७)	विधी व न्याय विभाग	Law and Judiciary Department
(८)	कृषि व सहकार विभाग	Agriculture and Co-operation Department
(९)	शिक्षण व सेवायोजन विभाग	Education and employment Department
(१०)	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	Industries, Energy and Labour Department
(११)	अन्न व नागरी पुरवठा विभाग	Food and Civil Supplies Department
(१२)	नगर विकास व आरोग्य विभाग	Urban Development and Public Health Department
(१३)	ग्रामविकास विभाग	Rural Development Department
(१४)	नियोजन विभाग	Planning Department
(१५)	समाज कल्याण व क्रीडा विभाग	Social welfare and sports Department
(१६)	विधानकार्य विभाग	Legislative Affairs Department
(१७)	गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग	Housing and special Assistance Department
(१८)	फलोत्पादन व सामाजिक वनीकरण विभाग	Horticulture and Social Forestry Department
(१९)	माहिती व जनसंपर्क, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग	Information and Public Relations Tourism and cultural Affairs Department

## २ शाखा

### (Branches)

(१)	आस्थापना शाखा	Establishment Branch
(२)	लेखा शाखा	Accounts Branch
(३)	नोंदणी शाखा	Registry
(४)	अनुवाद शाखा	Translation Branch
(५)	प्रशिक्षण शाखा	Training Branch
(६)	ग्रंथालय शाखा	Library Branch
(७)	परीक्षा शाखा	Examination Branch
(८)	सहायक अनुदान शाखा	Grant-in-Aid Branch
(९)	टंकलेखन शाखा	Typing Branch
(१०)	लेखनसामग्री शाखा	Stationery Branch
(११)	निविदा शाखा	Tender Branch
(१२)	आवक-जावक शाखा	Inward and Outward Branch
(१३)	रचना व कार्यपद्धती शाखा	Organisation & Method Branch
(१४)	अर्थसंकल्प शाखा	Budget Branch

**शासकीय कामकाजातील लेखन प्रकार**  
(Types of writings in Government Business)

(१)	टिप्पणी	Note
(२)	मसुदा/प्रारूप	Draft
(३)	स्मरणपत्र	Reminder
(४)	शासकीय पत्र	Government Letter
(५)	अर्धशासकीय पत्र	D. O. Letter
(६)	पृष्ठांकन	Endorsement
(७)	कार्यालयीन आदेश	Officer Order
(८)	कार्यालयीन परिपत्रक	Office Circular
(९)	शासन निर्णय	Government Resolution
(१०)	गोपनीय पत्र	Confidential letter
(११)	कार्यवृत्त	Minutes of the meeting
(१२)	सांविधिक आदेश	Statutory Order
(१३)	अधिसूचना	Notification
(१४)	अनौपचारिक संदर्भ	Unofficial Reference
(१५)	सर्वप्राथम्य पत्र	Top priority letter
(१६)	प्रसिद्धी पत्रक	Press Release/Press Note
(१७)	तार	Telegram
(१८)	शुद्धिपत्र	Corrigendum
(१९)	आवेदनपत्र, अर्ज	Application
(२०)	ज्ञापन	Memorandum
(२१)	तातडी पत्र	Urgent Letter
(२२)	तात्काळ पत्र	Immediate Letter



(२३)	प्रतिवेदन/अहवाल	Report
(२४)	प्रमाणपत्र	Certificate
(२५)	पुरवणीपत्र	Addendum
(२६)	गोपनीय अभिलेख	Confidential Record
(२७)	शीघ्रपत्र	Express Letter
(२८)	ज्ञाप	Memo
(२९)	परिशिष्ट	Appendix
(३०)	अनुसूची	Schedule
(३१)	कार्यसूची	Agenda
(३२)	अग्रेषण पत्र	Forwarding Letter
(३३)	उपरिपत्र	Covering Letter

**काही पदनामे**  
(Some designations)

(१)	मुख्य सचिव	Chief Secretary	(१३)	लघुलेखक	Stenographer
(२)	अपर सचिव	Additional Secretary	(१४)	लेखनसामग्री लिपिक	Stationary Clerk
(३)	उपसचिव	Deputy Secretary	(१५)	नोंदणी लिपिक	Registry Clerk
(४)	अवर सचिव	Under Secretary	(१६)	दैनंदिनी लिपिक	Diary Clerk
(५)	स्वीय सहाय्यक	Personal Assistant	(१७)	रोखपाल	Cashier
(६)	पर्यवेक्षक	Supervisor	(१८)	लघु-टंकलेखक	Steno-typist
(७)	अधीक्षक	Superintendent	(१९)	लेखा परीक्षक	Auditor
(८)	वरिष्ठ लिपिक	Senior Clerk	(२०)	लेखापाल	Accountant
(९)	कनिष्ठ लिपिक	Junior Clerk	(२१)	भांडारपाल	Store-keeper
(१०)	वरिष्ठ सहायक	Senior Assistant	(२२)	अभिलेखापाल	Record-keeper
(११)	कनिष्ठ सहायक	Junior Assistant	(२३)	समयलेखक	Time-keeper
(१२)	टंकलेखक	Typist	(२४)	अनुवादक	Translator
			(२५)	स्वागतकार	Receptionist

**आणखी काही पदनामे**  
(Some more designations)

(१)	धर्मादाय आयुक्त	Charity Commissioner
(२)	संचालक	Director
(३)	उपसंचालक	Deputy Director
(४)	निर्मिति अधिकारी	Production Officer
(५)	मनोरंजन अधिकारी	Recreation Officer
(६)	कार्यकारी अभियंता	Executive Engineer

(७)	निवडणूक अधिकारी	Election Officer
(८)	मतदान अधिकारी	Polling Officer
(९)	पोलीस महानिरीक्षक	Inspector-General of Police
(१०)	कारागृह महानिरीक्षक	Inspector-General of Prisons
(११)	महासमादेशक	Commandant-General
(१२)	विधी सल्लागार	Legal Adviser
(१३)	रचना व कार्यपद्धति अधिकारी	Organisation and Methods Officer
(१४)	लेखा अधिकारी	Accounts Officer
(१५)	संशोधन अधिकारी	Research Officer
(१६)	अधिदान व लेखा अधिकारी	Pay and Accounts Officer
(१७)	कोषागार अधिकारी	Treasury Officer
(१८)	प्रबंधक	Registrar
(१९)	जनसंपर्क अधिकारी	Public Relations Officer
(२०)	विक्रीकर अधिकारी	Sales Tax Officer
(२१)	दंडाधिकारी	Magistrate
(२२)	जिल्हाधिकारी	Collector
(२३)	भूमि संपादन अधिकारी	Land Acquisition Officer
(२४)	पुनर्वसन अधिकारी	Rehabilitation Officer
(२५)	जनगणना अधिकारी	Census Officer
(२६)	वास्तुशास्त्रज्ञ	Architect
(२७)	मृद सर्वेक्षण अधिकारी	Soil Survey Officer
(२८)	जिल्हा व सत्र न्यायाधीश	District and Sessions Judge
(२९)	सांख्यिक	Statistician
(३०)	प्रकल्प अधिकारी	Project Officer
(३१)	प्राध्यापक	Professor

(३२) अधिव्याख्याता

Lecturer

(३३) अधिष्ठाता

Dean

**अभ्यासाचे विषय**  
(Subjects of Study)

(१)	विमागणितशास्त्र	Science of Actuary
(२)	जीवशास्त्र	Biology
(३)	रसायनशास्त्र	Chemistry
(४)	वाणिज्य	Commerce
(५)	अर्थशास्त्र	Economics
(६)	तर्कशास्त्र	Logic
(७)	तत्त्वज्ञान	Philosophy
(८)	भौतिक	Physics
(९)	प्राणिशास्त्र	Zoology
(१०)	जीवरसायनशास्त्र	Biochemistry
(११)	गृहविज्ञान	Home Science
(१२)	विधि	Law
(१३)	राज्यशास्त्र	Political Science
(१४)	मानसशास्त्र	Psychology
(१५)	समाजशास्त्र	Sociology
(१६)	मातृभाषा	Mother-tongue
(१७)	शरीररचनाशास्त्र	Anatomy
(१८)	वास्तुशास्त्र	Architecture
(१९)	विद्युत अभियांत्रिकी	Electrical Engineering
(२०)	धातुशास्त्र	Metallurgy
(२१)	मुद्रणतंत्रशास्त्र	Printing Technology
(२२)	भूविज्ञान	Geology

(२३)	अणुजीवशास्त्र	Bacteriology
(२४)	शरीर विकृतिशास्त्र	Pathology
(२५)	शल्यचिकित्साशास्त्र	Surgery
(२६)	कीटकशास्त्र	Entomology
(२७)	नेत्रचिकित्साशास्त्र	Ophthalmology
(२८)	बधिरीकरणशास्त्र	Anesthesia
(२९)	औषधशास्त्र	Pharmacology
(३०)	हृदयशास्त्र	Cardiology
(३१)	दंतचिकित्साशास्त्र	Dentistry
(३२)	‘क्ष’ किरणशास्त्र	Radiology
(३३)	प्रसूतिशास्त्र	Midwifery
(३४)	स्त्रीरोगशास्त्र	Gynaecology
(३५)	छायाचित्रण	Photography
(३६)	अध्यापनशास्त्र	Pedagogy
(३७)	लेखाशास्त्र	Accountancy
(३८)	पशुसंवर्धनशास्त्र	Animal Husbandry
(३९)	कृषिविद्या	Agronomy
(४०)	ग्रामीण समाजशास्त्र	Rural sociology
(४१)	मनोविश्लेषणशास्त्र	Psycho-analysis
(४२)	सुघटन शल्यचिकित्साशास्त्र	Plastic surgery
(४३)	चर्मरोगचिकित्साशास्त्र	Dermatology
(४४)	गर्भशास्त्र	Embryology
(४५)	इतिहास	History
(४६)	भूगोल	Geography
(४७)	गणित	Mathematics

(४८)	व्याकरण	Grammar
(४९)	व्यवसायोपचार	Occupational Therapy
(५०)	सैंद्रिय रसायनशास्त्र	Organic Chemistry
(५१)	पेशीशास्त्र	Cytology
(५२)	मानवविज्ञान	Humanities

**काही आलयान्त शब्द**  
(Some words ending in 'आलय')

(१) सचिवालय	Sachivalaya	(१२) मत्स्यालय	Aquarium
(२) दुग्धालय	Dairy	(१३) छात्रालय	Hostel
(३) भोजनालय	Eating House	(१४) देवालय	Temple
(४) वाचनालय	Reading Room	(१५) प्राणिसंग्रहालय	Zoo
(५) विश्वविद्यालय	University	(१६) औषधालय	Dispensary
(६) विद्यालय	School	(१७) महाविद्यालय	College
(७) कार्यालय	Office	(१८) मंत्रालय	Ministry
(८) प्रतीक्षालय	Waiting Room	(१९) वस्त्रालय	Cloth Stores
(९) न्यायालय	Court	(२०) ग्रंथालय	Library
(१०) पदार्थसंग्रहालय	Museum	(२१) चिकित्सालय	Clinic
(११) रुग्णालय	Hospital	(२२) हिमालय	The Himalayas



### काही रुग्णालयीन शब्द (Some words pertaining to a Hospital) विभाग (Departments)

(१)	आंतर रुग्ण विभाग	In-patient Department
(२)	बाह्य रुग्ण विभाग	Out-patient Department
(३)	रक्तदान विभाग	Blood Donation Department
(४)	नेत्रोपचार विभाग	Ophthalmic Department
(५)	लघुशल्यचिकित्सा विभाग	Minor Surgery Department
(६)	दंतोपचार विभाग	Dental Department
(७)	बधिरीकरण विभाग	Anesthetic Department
(८)	त्वचारोग व गुप्त रोग विभाग	Skin and Venereal Diseases Department
(९)	कान, नाक, घसा चिकित्सा विभाग	Ear, Nose, Throat Department
(१०)	प्रसूति विभाग	Maternity Department
(११)	‘क्ष’ किरण विभाग	‘X’ Ray Department
(१२)	व्रणोपचार विभाग	Dressing Department
(१३)	बालरोग चिकित्सा विभाग	Children’s Diseases Department
(१४)	स्त्रीरोग चिकित्सा विभाग	Gynaecological Department
(१५)	शस्त्रक्रिया विभाग	Operation Department
(१६)	कुटुंबनियोजन विभाग	Family Planning Department
(१७)	प्रथमोपचार विभाग	First Aid Department
(१८)	श्वानदंश उपचार विभाग	Anti Rabic Treatment Department

### इतर शब्द (Other words)

प्रवेश (Admission); तपासणी (Examination); निदान (Diagnosis); उपचार (Treatment); हिवताप (Malaria); विषमज्वर (Typhoid); कर्करोग (Cancer); देवी (Small-pox); कांजिण्या (Chicken-pox); खोकला (Cough); अस्थिभंग (Fracture); अपचन (Indigestion); सूज (Swelling); लक्षण (Symptom); तापमापक (Thermometer); तपमान (Temperature); डोकेदुखी (Headache); पोटदुखी (Stomachache); पाठदुखी (Backache); हत्तीरोग (Elephantiasis); शुश्रूषा (Nursing);

दवाखाना (Dispensary); रक्तदाब (Blood\_pressure); रक्तपुरवठा (Blood-supply); रुग्णवाहन (Ambulance); सर्दी, पडसे (Common Cold); बद्धकोष्ठ (Constipation); अतिसार (Diarrhoea); आमांश (Dysentery); शक्तिवर्धक (Tonic); जीवनसत्त्वे (Vitamins); आहार (Diet) हृत्स्पंदन (Palpitation); पटेक्षण (Screening); शीतज्वर (Influenza).

### विद्यालये, महाविद्यालये व संस्था (Schools, Colleges and Institutions)

(१)	पूर्वप्राथमिक विद्यालय/शाळा	Pre-Primary School
(२)	प्राथमिक विद्यालय/शाळा	Primary School
(३)	माध्यमिक विद्यालय/शाळा	Secondary School
(४)	उच्च माध्यमिक विद्यालय/शाळा	Higher Secondary School
(५)	वाणिज्य विद्यालय/शाळा	Commerce School
(६)	बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय/शाळा	Multi-purpose High School
(७)	प्रायोगिक विद्यालय/शाळा	Experimental School
(८)	व्यावसायिक विद्यालय/शाळा	Vocational School
(९)	मूलोद्योग विद्यालय/शाळा	Basic School
(१०)	तंत्र माध्यमिक विद्यालय/शाळा	Technical High School
(११)	विद्यानिकेतन	Public School
(१२)	अध्यापन विद्यालय/शाळा	Practicing School
(१३)	मुद्रण कला विद्यालय	School of Printing Technology
(१४)	चर्मविद्यालय	Leather Working School
(१५)	सहशिक्षण विद्यालय/शाळा	Co-educational School
(१६)	मूलोद्योग प्राथमिक शिक्षण महाविद्यालय	Basic Primary Training College
(१७)	अभियांत्रिकी महाविद्यालय	Engineering College
(१८)	विज्ञान महाविद्यालय	College of Science
(१९)	वाङ्मय महाविद्यालय	College of Arts
(२०)	विधि महाविद्यालय	Law College
(२१)	माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय	Secondary Training College
(२२)	वास्तुशास्त्र महाविद्यालय	College of Architecture
(२३)	वाणिज्य महाविद्यालय	Commerce College

(२४)	कृषि महाविद्यालय	College of Agriculture
(२५)	पशुवैद्यक महाविद्यालय	Veterinary of College
(२६)	तंत्रनिकेतन	Polytechnic
(२७)	वैद्यक महाविद्यालय	Medical College
(२८)	कामगार संस्था	Labour Institute
(२९)	सहकारी संस्था	Co-operative Society
(३०)	वस्त्रनिर्माण संस्था	Textile Institute
(३१)	पणन संस्था	Marketing Society
(३२)	गृहनिर्माण संस्था	Housing Society
(३३)	कुक्कुटपालन संस्था	Poultry Society
(३४)	विणकर संस्था	Weavers Society
(३५)	जीवन सुधार संस्था	Better Living Society
(३६)	सामुदायिक शेती संस्था	Collective Farming Society
(३७)	आरोग्य संस्था	Public Health Institute
(३८)	चर्मशोधन संस्था	Tanning Institute

**काही ग्रंथालयीन शब्द (Some words pertaining to a Library)**

(१) ग्रंथपाल	(१८) खजिनदार
(२) ग्रंथसूची	(१९) अनामत रक्कम (Deposit)
(३) संदर्भग्रंथ	(२०) सांस्कृतिक कार्यक्रम
(४) खुले कपाट विभाग (Open shelf section)	(२१) संमेलन
(५) वर्गणीदार	(२२) व्याख्यान
(६) कार्यवाह (Secretary)	(२३) चर्चा
(७) दैनिक	(२४) परिसंवाद (Symposium)
(८) साप्ताहिक	(२५) टीका (Criticism)
(९) पाक्षिक	(२६) कादंबरी
(१०) मासिक	(२७) नाटक
(११) त्रैमासिक	(२८) चरित्र
(१२) षण्मासिक	(२९) काव्य
(१३) वार्षिक	(३०) लघुनिबंध
(१४) अभ्यागत (A Visitor)	(३१) लघुकथा
(१५) सदस्य	(३२) विनोदी वाङ्मय
(१६) वर्गणी	(३३) परीक्षण
(१७) अभ्यासिका (Study)	(३४) स्पर्धा (Competition)
	(३५) स्थानिक वृत्त

**काही विद्यालयीन शब्द (Some words pertaining to a School)**

(१) विद्यार्थी	(३२) अर्ध फी माफी
(२) विद्यार्थिनी	(३३) निबंध
(३) अध्यापन	(३४) सामना
(४) अध्यापक	(३५) पाठांतर
(५) अध्यापिका	(३६) वाचन
(६) अध्ययन	(३७) लेखन
(७) मुख्याध्यापक	(३८) सभागृह
(८) मुख्याध्यापिका	(३९) सहल
(९) पर्यवेक्षक	(४०) नकाशा
(१०) उपस्थिति	(४१) प्रश्नपत्रिका
(११) अनुपस्थिति	(४२) उत्तरपत्रिका
(१२) गृहपाठ	(४३) मूकवाचन
(१३) वर्गपाठ	(४४) हस्ताक्षर
(१४) तिमाही परीक्षा	(४५) वादविवाद सभा
(१५) सहामाही परीक्षा	(४६) विज्ञानमंडळ
(१६) नऊमाही परीक्षा	(४७) शिस्त
(१७) वार्षिक परीक्षा	(४८) सामान्य ज्ञान
(१८) प्रगति-पुस्तक	(४९) समारंभ
(१९) श्रुतलेखन	(५०) सामुदायिक कवायत
(२०) शुद्धलेखन	(५१) बालदिन
(२१) प्रयोगशाळा	(५२) बालवीर
(२२) शारीरिक शिक्षण	(५३) सूक्ष्म अभ्यास
(२३) वैद्यकीय तपासणी	(५४) स्थूल अभ्यास

(२४) सरासरी उपस्थिति

(२५) अभ्यासक्रम

(२६) पाठ्यपुस्तक

(२७) प्रार्थना

(२८) ध्वजवंदन

(२९) वर्तणूक

(३०) शिष्यवृत्ति

(३१) पूर्ण फी माफी

(५५) पृथक्करण

(५६) वर्गीकरण

(५७) आलेख

(५८) अनुदान संहिता

(५९) चित्रकला

(६०) उत्तीर्ण

(६१) अनुत्तीर्ण

**सामासिक शब्द**  
(Compound words)

(१)	अर्थसंकल्प	Budget
(२)	अंशकालिक	Part-time
(३)	आडकाठी	Hindrance
(४)	आदेशभंग	Breach of orders
(५)	आधारसामग्री	Data
(६)	कर्तव्यपालन	Discharge of duties
(७)	कर्मचारीवर्ग	Staff
(८)	काटकसर	Economy
(९)	कार्यपद्धति	Procedure
(१०)	कार्यवाही	Action on a file
(११)	कार्यक्रम	Programme
(१२)	कालमर्यादा	Time-limit
(१३)	काळजीपूर्वक	Carefully, with care
(१४)	गुणदोष	Merits and demerits
(१५)	घरभाडे	House Rent
(१६)	जनगणना	Census
(१७)	ज्येष्ठतासूची	Seniority list
(१८)	टाळेबंदी	Lock out
(१९)	टोपणनावी	Pseudonymous
(२०)	दळणवळण	Communication
(२१)	दक्षतारोध	Efficiency bar
(२२)	दिनदर्शिका	Calendar



(२३)	दूरध्वनी	Telephone
(२४)	नगरपालिका	Municipality
(२५)	नियमबाह्य	Out of order
(२६)	निवासस्थान	Residence
(२७)	निवृत्तिवेतन	Pension
(२८)	नोंदवही	Register
(२९)	पत्रव्यवहार	Correspondence
(३०)	पदसमाप्ती	Termination
(३१)	पार्श्वभूमी	Background
(३२)	पूर्णकालिक	Full-time
(३३)	पूर्वग्रह	Prejudice
(३४)	पूर्वचारित्र्य	Antecedent
(३५)	पूर्वस्थिति	Status quo
(३६)	पंचवार्षिक	Five yearly
(३७)	प्रथमदर्शनी	Prima Facie
(३८)	प्रथमोपचार	First Aid
(३९)	प्रमाणपत्र	Certificate
(४०)	भविष्यकाल	Future tense
(४१)	भूतकाल	Past tense
(४२)	मागणीपत्र	Indent
(४३)	मार्गदर्शन	Guidance
(४४)	मूलभूत	Fundamental
(४५)	राजपत्र	Gazette
(४६)	राज्यपाल	Governor
(४७)	राजीनामा	Resignation

(४८) लेखापरीक्षा	Audit
(४९) लोकसभा	Parliament
(५०) वर्तमान काल	Present tense
(५१) वस्तुस्थिती	Matter of fact
(५२) वर्तमानपत्र	Newspaper
(५३) विश्वासघात	Breach of trust
(५४) विचारविनिमय	Consultation
(५५) वेतनमान	Scale of pay
(५६) वेतनवाढ	Increment
(५७) वेतनश्रेणी	Scale of pay
(५८) शिस्तभंग	Breach of discipline
(५९) सभागृह	Place of the meeting (House)
(६०) सहमति	Concurrence
(६१) स्मरणपत्र	Reminder
(६२) स्वयंपूर्ण	Self-contained
(६३) स्वयंस्पष्ट	Self-explanatory
(६४) हस्तक्षेप	Interference

## काही न्यायालयीन शब्द

(Some words pertaining to a Court of Law)

(१)	मुख्य न्यायमूर्ती	Chief Justice	(२८)	शपथ	Oath
(२)	न्यायालय	Court	(२९)	जामीन	Surety
(३)	लघुवाद न्यायालय	Court of Small Causes	(३०)	शिक्षा	Sentence
(४)	अपमृत्यु निर्णेत	Coroner	(३१)	दंड	Fine
(५)	औद्योगिक न्यायालय	Industrial Court	(३२)	आरोप	Charge
(६)	कामगार न्यायालय	Labour Court	(३३)	कलम	Section
(७)	न्यायमूर्ती	Judge	(३४)	मानहानी	Defamation
(८)	सर्वोच्च न्यायालय	Supreme Court	(३५)	खून	Murder
(९)	जिल्हा व सत्र न्यायाधीश	District & Sessions Judge	(३६)	वैध	Legal
(१०)	दंडाधिकारी	Magistrate	(३७)	अवैध	Illegal
(११)	बाल न्यायालय	Juvenile Court	(३८)	न्यायप्रतिनिधी	Legal representative
(१२)	महा अधिवक्ता	Advocate-General	(३९)	भारत संरक्षण कायदा	Defence of Indian Act
(१३)	आरोपी	Accused	(४०)	निषेधाज्ञा/व्यादेश	Injunction
(१४)	मुक्तता	Discharge	(४१)	समन्स/आवाहनपत्र	Summons
(१५)	अटक	Arrest	(४२)	पुरावा	Evidence Proof
(१६)	माफी	Exemption	(४३)	अब्रूनुकसानी	Defamation
(१७)	अफरातफर	Defalcation	(४४)	न्यायालय अवमान	Contempt of Court

(१८) साक्षीदार	Witness	(४५) बदनामी	Libel, Slander
(१९) घटस्फोट	Divorce	(४६) सदोष मनुष्यवध	Culpable Homicide
(२०) वकील	Pleader	(४७) जन्मठेप	Transportation for life
(२१) वादी	Plaintiff	(४८) तडीपारी	Deportation
(२२) प्रतिवादी	Defendant	(४९) अतिचार/अपप्रवेश	Trespass
(२३) भारतीय दंड संहिता	Indian Penal Code	(५०) अभियोग	Prosecution
(२४) न्यायाधिकरण	Tribunal	(५१) लेखी पुरावा	Written evidence
(२५) तडजोड	Compromise	(५२) पोटगी	Maintenance
(२६) लाच	Bribe	(५३) आत्महत्या	Suicide
(२७) उलट तपासणी	Cross- examination	(५४) कपट/लबाडी	Fraud
		(५५) अपहरण	Abduction

**व्यावसायिक**  
(Professionals)

(१)	गवंडी	Mason	(२८)	दुकानदार	Shopkeeper
(२)	कुंभार	Potter	(२९)	फूलवाला	Florist
(३)	कोष्टी	Weaver	(३०)	गायक	Musician
(४)	वाणी	Grocer	(३१)	नर्तक	Dancer
(५)	शिंपी	Tailor	(३२)	औषध-विक्रेता	Chemist
(६)	धनगर	Shepherd	(३३)	वैमानिक	Pilot
(७)	धोबी/परीट	Washerman	(३४)	यात्रेकरू	Pilgrim
(८)	दलाल	Agent	(३५)	पाणीवाला	Waterman
(९)	स्वयंपाकी/आचारी	Cook	(३६)	आयकर सल्लागार	Incometax Advisor
(१०)	माळी	Gardner	(३७)	नेत्रवैद्य	Ophthalmist
(११)	शिकारी	Hunter	(३८)	ज्योतिषी	Astrologer
(१२)	सोनार	Goldsmith	(३९)	व्यवस्थापक	Manager
(१३)	खलाशी	Sailor	(४०)	फळवाला/फळविक्या	Fruit-seller
(१४)	कोळी	Fisherman	(४१)	शल्यचिकित्सक	Surgeon
(१५)	चांभार	Shoemaker	(४२)	रंगारी	Dyer
(१६)	सुतार	Carpenter	(४३)	समाजकार्यकर्ता	Social worker
(१७)	जादूगार	Magician	(४४)	लाकूडतोड्या	Wood-cutter
(१८)	वाटाड्या	Guide	(४५)	लोहार	Smith
(१९)	मजूर	Labourer	(४६)	न्हावी	Barber
(२०)	हमाल	Coolie	(४७)	खाटीक	Butcher
(२१)	अध्यापक	Teacher	(४८)	शेतकरी	Farmer
(२२)	वकील	Pleader	(४९)	दंतवैद्य	Dentist

(२३)	नळ कारागीर	Plumber	(५०)	दूधवाला	Milkman
(२४)	चिकित्सक/डॉक्टर	Doctor	(५१)	गासूडी	Snake charmer
(२५)	परिचारिका	Nurse	(५२)	कापडव्यापारी	Cloth Merchant
(२६)	पाववाला	Baker	(५३)	शरीररक्षक	Body-guard
(२७)	फेरीवाला	Hawker	(५४)	संपादक	Editor

**कोण, कोठे?**

घोडा--तबेला  
 सर्प, मुंग्या--ढोली, वाखळ, बीळ  
 हत्ती/अस्वल--अरण्य  
 उंदीर--बीळ  
 मनुष्य--घर  
 औषध--बाटली  
 छात्र--छात्रालय  
 शेतकरी--झोपडी  
 राजा--राजवाडा  
 पुस्तके--ग्रंथालय  
 खलाशी--बोट  
 कोंबडी--खुराडे

चिमणी/कावळा--घरटे  
 गाय, बैल, म्हैस--गोठा  
 मासे--पाणी  
 कासव--विहीर  
 पुजारी-देवालय  
 सुसर, मगर--समुद्र  
 डास--डबके  
 वाघ, सिंह--गुहा  
 कैदी--तुरंग  
 कोळी--जाळे  
 मंत्री--मंत्रालय  
 सैनिक--लष्कर, छावणी

### कोणापासून काय?

ढगापासून--पाऊस  
 लाकडापासून--कोळसा  
 सूर्यापासून--उजेड  
 झाडापासून--डिंक  
 जीवनापासून--अनुभव  
 झाडापासून--परोपकार  
 झाडापासून--सावली  
 सज्जनापासून--संयम  
 औषधापासून--गुण  
 दगडापासून--पाटी  
 मेंढीपासून--लोकर  
 दुधापासून--शक्ति, दही, पेढा

दह्यापासून--ताक  
 गुरूपासून--ज्ञान  
 तिळापासून--तेल  
 अंड्यापासून--पिळ्ळू  
 कापसापासून--सूत  
 खोबऱ्यापासून--तेल  
 म्हशीपासून/गायीपासून--दूध  
 बीपासून--झाड  
 चंद्रापासून--चांदणे  
 फुलापासून--फळ, सुवास, मध  
 वृत्तपत्रापासून--माहिती



**समुदायवाचक शब्द**  
(Words denoting Collections)

१. विद्यार्थ्यांचा	वर्ग	९. कागदाचा	गट्टा
२. स्त्रियांचा/पुरुषांचा/माणसांचा	जमाव	१०. गवताचा	भारा
३. चोरांची	टोळी	११. माणसांची	गर्दी
४. गवतांची	गंजी	१२. विमानांचा	ताफा, तांडा
५. धान्याचा/फळांचा/भाज्यांचा	ढीग	१३. लाकडाची	मोली
६. फुलांचा	गुच्छ	१४. उंटांचा	काफिला
७. केळ्यांचा/द्राक्षांचा	घड	१५. पक्ष्यांचा	थवा
८. तारकांचा	पुंज	१६. शेळ्यांचा/मेंढ्यांचा/गाईचा/ म्हशींचा/हत्तींचा	कळप
		१७. किल्ल्यांचा	जुडगा

### आवाजनिदर्शक शब्द

(Words denoting sounds of Creatures, Animals etc.)

(१)	कावळा	काव काव करतो	(१०)	पाल	चुकचुकते
(२)	चिमणी	चिव चिव करते	(११)	घोडा	खिंकाळतो
(३)	मांजर	म्यांव म्यांव करते	(१२)	डास	गुणगुणतो
(४)	कुत्रा	भुंकतो	(१३)	गाढव	ओरडते
(५)	सिंह	गर्जना करतो (गरजतो)	(१४)	मोर	केकाटतो
(६)	वाघ	डरकाळी फोडतो	(१५)	उंदीर	चू चू करतो
(७)	कोंबडा	आरवतो	(१६)	शेळी	बे बे करते
(८)	गाय	हंबरते	(१७)	भुंगा	गुंजारव करतो
(९)	हत्ती	चीत्कारतो	(१८)	वानर-माकड	हुप हुप करते

**अ किंवा अन् प्रत्यय लागून बनणारे विरुद्धार्थी शब्द**  
(Opposite words formed with the prefixes अ and अन्)

**With Prefix अ**

(१) चर--अचर	(१३) कारण--अकारण
(२) न्याय--अन्याय	(१४) धीर--अधीर
(३) पूर्ण--अपूर्ण	(१५) व्यवस्था--अव्यवस्था
(४) भय-अभय	(१६) धर्म--अधर्म
(५) स्थिर--अस्थिर	(१७) विचार--अविचार
(६) चेतन--अचेतन	(१८) द्वैत--अद्वैत
(७) भाव--अभाव	(१९) परिचित--अपरिचित
(८) मराठी--अमराठी	(२०) कल्याण--अकल्याण
(९) पथ्य--अपथ्य	(२१) हित--अहित
(१०) जीर्ण--अजीर्ण	(२२) निश्चित--अनिश्चित
(११) ज्ञान--अज्ञान	(२३) नीति--अनीति
(१२) चल--अचल	

**With Prefix अन्**

(१) इच्छा--अनिच्छा	(११) ठायी--अनाठायी
(२) अर्थ--अनर्थ	(१२) अपेक्षित--अनपेक्षित
(३) अनुभवी--अननुभवी	(१३) उपस्थिती--अनुपस्थिति
(४) आचार--अनाचार	(१४) आवश्यक--अनावश्यक
(५) अंत--अनंत	(१५) अन्य--अनन्य
(६) आर्य--अनार्य	(१६) आदर--अनादर
(७) आयास--अनायास	(१७) आदि--अनादि
(८) अवस्था--अनवस्था	(१८) इष्ट--अनिष्ट

(९) औरस--अनौरस

(१९) एक--अनेक

(१०) आसक्ति--अनासक्ति

**‘करणे’ या क्रियापदापासून बनलेली काही संयुक्त क्रियापदे**  
**(Some compound verbs formed with the verb ‘करणे’)**

(१) पसंत करणे	(to chose, to prefer)	(३४) प्रयत्न करणे	(to try)
(२) स्नान करणे	(to bath)	(३५) फिर्याद करणे	(to file a suit)
(३) प्रारंभ करणे	(to commence)	(३६) पूजा करणे	(to worship)
(४) स्वच्छ करणे	(to clean)	(३७) प्रार्थना करणे	(to pray)
(५) तुलना करणे	(to compare)	(३८) तक्रार करणे	(to complain)
(६) निश्चय करणे	(to resolve)	(३९) काम करणे	(to wrok)
(७) आशा करणे	(to hope)	(४०) वजन करणे	(to weigh)
(८) कल्पना करणे	(to imagine)	(४१) खरेदी करणे	(to purchase)
(९) मंजूर करणे	(to sanction)	(४२) प्रवास करणे	(to travel)
(१०) द्वेष करणे	(to hate)	(४३) श्रम करणे	(to exert)
(११) प्रयोग करणे	(to experiment)	(४४) अनुवाद करणे	(to translate)
(१२) टीका करणे	(to criticise)	(४५) विचार करणे	(to think)
(१३) कृपा करणे	(to favour)	(४६) उद्घाटन करणे	(to inaugurate)
(१४) नामंजूर करणे	(to refuse)	(४७) जाहीर करणे	(to announce)
(१५) क्षमा करणे	(to pardon)	(४८) माफ करणे	(to excuse)
(१६) प्रेम करणे	(to love)	(४९) क्षमापित करणे	(to condone)
(१७) लाड करणे	(to fondle)	(५०) व्यायाम करणे	(to take exercise)
(१८) उल्लेख करणे	(to specify)	(५१) नोंद करणे	(to register)
(१९) नाखूष करणे	(to displease)	(५२) स्वागत करणे	(to welcome)
(२०) हुकूम करणे	(to order)	(५३) अभिनंदन करणे	(to congratulate)
(२१) स्तुती करणे	(to praise)	(५४) दुरुस्त करणे	(to mend)
(२२) सिद्ध करणे	(to prove)	(५५) परत करणे	(to return)

(२३) विनंती करणे	(to request)	(५६) सेवा करणे	(to serve)
(२४) शिक्षा करणे	(to punish)	(५७) उघड करणे	(to expose)
(२५) दंड करणे	(to fine)	(५८) बंद करणे	(to close)
(२६) सही करणे	(to sign)	(५९) स्वयंपाक करणे	(to cook)
(२७) धूम्रपान करणे	(to smoke)	(६०) भाषण करणे	(to lecture)
(२८) लिलाव करणे	(to auction)	(६१) अपमान करणे	(to insult)
(२९) खर्च करणे	(to spend)	(६२) सन्मान करणे	(to honour)
(३०) अभ्यास करणे	(to study)	(६३) परीक्षा करणे	(to examine)
(३१) संदर्भ करणे	(to refer)	(६४) निरीक्षण करणे	(to inspect)
(३२) स्थगित करणे	(to postpone)	(६५) सर्वेक्षण करणे	(to survey)
(३३) रसग्रहण करणे	(to appreciate)	(६६) पर्यवेक्षण करणे	(to supervise)

## कर्तृवाचक नामे

### (Agent Nouns)

(१) लुटणे--लुटारू.	(२१) काम करणे--कामकरी, कामगार.
(२) खेळणे--खेळाडू.	(२२) प्रवास करणे--प्रवासी.
(३) वाचणे--वाचक.	(२३) फिर्याद करणे--फिर्यादी.
(४) प्रेक्षण करणे--प्रेक्षक.	(२४) प्रशिक्षण घेणे--प्रशिक्षार्थी.
(५) सुचविणे--सूचक.	(२५) श्रवण करणे--श्रोता.
(६) अनुमोदन देणे--अनुमोदक.	(२६) विक्री करणे--विक्रेता.
(७) अध्यापन करणे--अध्यापक.	(२७) पाठ करणे--पाठक.
(८) परीक्षा करणे--परीक्षक.	(२८) स्वयंपाक करणे--स्वयंपाकी.
(९) सेवा करणे--सेवक.	(२९) वाढणे--वाढपी.
(१०) अनुवाद करणे--अनुवादक.	(३०) रंगविणे--रंगारी.
(११) शोधणे--शोधक.	(३१) लिहिणे--लेखक.
(१२) पूजा करणे--पूजक, पुजारी.	(३२) ज्योतिष सांगणे--ज्योतिषी.
(१३) निरीक्षण करणे--निरीक्षक.	(३३) निर्देश करणे--निर्देशक.
(१४) गाणे--गायक.	(३४) दान करणे--दाता.
(१५) प्रेषण करणे--प्रेषक.	(३५) माहिती असणे--माहितगार.
(१६) तपासणे--तपासनीस.	(३६) शिकार करणे--शिकारी.
(१७) ठेवणे--ठेवीदार.	(३७) रक्षण करणे--रक्षक.
(१८) उद्घाटन करणे--उद्घाटक.	(३८) उपदेश करणे--उपदेशक.
(१९) लेखन करणे--लेखनिक.	(३९) सर्वेक्षण करणे--सर्वेक्षक.
(२०) टीका करणे--टीकाकार.	(४०) सल्ला देणे--सल्लागार.

**अनेकार्थी शब्द व त्यांचे उपयोग**  
(Words with more than one meaning illustrated)

शब्द	अर्थ	उपयोग
(१) जीवन	१. पाणी	मेघ <b>जीवन</b> देतो.
	२. आयुष्य	<b>जीवन</b> क्षणभंगूर आहे.
(२) दंड	१. शिक्षा	त्याला <b>पाच</b> रुपये <b>दंड</b> झाला.
	२. व्यायामाचा प्रकार (जोर)	पूर्वी लोक पाचशे <b>दंड</b> काढीत असत.
	३. बाहू	मल्लाचे <b>दंड</b> पीळदार असतात.
(३) अंक	१. आकडा	सात हा विषम <b>अंक</b> आहे.
	२. नाटकाचा भाग	काही नाटकात तीन <b>अंक</b> असतात.
(४) कर	१. सारा	राजा प्रजेकडून <b>कर</b> घेतो.
	२. हात	विवाहात <b>करग्रहण</b> होते.
	३. किरण	सूर्याला <b>सहस्रकर</b> म्हणतात.
(५) अर्क	१. सत्त्व	काही लोक <b>मद्यार्क</b> काढतात.
	२. सूर्य	अर्क हे <b>सूर्याचे</b> एक <b>नाव</b> आहे.
(६) वर	१. आशीर्वाद	सावित्रीने यमाकडे तीन <b>वर</b> मागितले.
	२. नवरा	वधू- <b>वर</b> संशोधन मंडळात चौकशी करा.
	३. श्रेष्ठ	तो <b>कविवर</b> आहे.
(७) फूट	१. भेदभाव	आमच्यात <b>फूट</b> पडली.
	२. मोजण्याचे माप	खोलीची लांबी बारा <b>फूट</b> आहे.
(८) सुमन	१. फूल	<b>सुमने</b> घेऊन देवाची पूजा करा.
	२. चांगले मन	देवाची <b>सुमनाने</b> पूजा करा.
	३. मुलीचे नाव	<b>सुमन</b> हे मुलीचे नाव आहे.
(९) नाद	१. आवाज	भांड्याचा <b>नाद</b> होतो.



	२. छंद	त्याला कादंबरी वाचण्याचा <b>नाद</b> आहे.
(१०) हार	१. पराभव	लढाईत त्यांनी <b>हार</b> खाल्ली.
	२. पंक्ति	वर्गात मुले <b>हारीने</b> बसतात.
	३. कंठा	स्त्रिया कधी कधी <b>हार</b> वापरतात.
	४. फुलांची माळ	अध्यक्षांना <b>हार</b> घालतात.
(११) मान	१. आदर	पुढाऱ्यांचा <b>मान</b> राखा.
	२. शरीराचा भाग	त्यांची मान <b>ताठ</b> आहे.
(१२) घाट	१. आकार	भांड्याचा <b>घाट</b> बेढब आहे.
	२. पहाडी रस्ता	पुण्याला जाताना खंडाळ्याचा <b>घाट</b> लागतो.
	३. नदीकाठावरील बांधकाम	कृष्णा नदीवर सुंदर <b>घाट</b> आहेत.

**नेहमी घोटाल्यात पाडणारे शब्द**  
(Confusing words)

(१)	दिन	(A day)	दीन	(Poor)
(२)	प्रसाद	(A favour)	प्रासाद	(A palace)
(३)	गृह	(House)	ग्रह	(A planet)
(४)	जड	(Heavy)	जाड	(fat)
(५)	स्वगत	(To oneself)	स्वागत	(Reception)
(६)	संबंध	(Whole)	संबंध	(Relation)
(७)	रवि	(The Sun)	रवी	(A churning rod)
(८)	माशी	(A fly)	मावशी	(Aunt)
(९)	मुख	(A face)	मुख्य	(Chief)
(१०)	मद	(Intoxication)	मंद	(Slow)
(११)	खून	(Murder)	खूण	(Sign)
(१२)	सुत	(A son)	सूत	(Yarn)
(१३)	अभिनव	(Novel)	अभिनय	(Acting)
(१४)	वाट	(Way)	वाटा	(Share)
(१५)	रंग	(A colour)	रांग	(A row, A queue)
(१६)	सकट	(Along with)	संकट	(A calamity)
(१७)	हर	(God Shiva)	हार	(A garland)
(१८)	पर	(Other, another)	पार	(Beyond)
(१९)	मन	(Mind)	मान	(Respect)
(२०)	युग	(Age)	योग	(Coincidence)
(२१)	सज्ज	(Ready)	सज्जा	(A verandah)
(२२)	दर	(Fare, Rate)	दार	(A door)

(२३)	पाय	(A foot)	पाया	(A foundation)
(२४)	पाणि	(A hand)	पाणी	(Water)
(२५)	चार	(Four)	चारा	(Fodder)
(२६)	चिता	(A pyre)	चिंता	(Anxiety)
(२७)	देव	(God)	दैव	(Fate)
(२८)	एक	(One)	ऐक	(Listen)
(२९)	माल	(Goods)	माळ	(A necklace)
(३०)	गाल	(A Cheek)	गाळ	(Silt)

**काही नामे व अनुरूप विशेषणे**  
(Some nouns with appropriate adjectives)

(१) अमृत, साखर, मध—गोड	(२३) कुंभकर्ण—झोपाळू
(२) हत्ती—लठ्ठ, अवजड	(२४) कोल्हा—लबाड, लुच्चा
(३) कळी—कोमल	(२५) कुत्रा—इमानी
(४) फूल—नाजूक	(२६) गाय, गोगलगाय—गरीब
(५) हळद—पिवळी	(२७) रामशास्त्री—न्यायी
(६) दगड, हिरा, वज्र—कठीण	(२८) दुर्वास—कोपिष्ट, रागीट
(७) पुतळा—स्तब्ध	(२९) ध्रुव—अचल
(८) बर्फ—थंड	(३०) पर्वत—अढळ
(९) स्पटिक—स्वच्छ	(३१) काळ—निष्ठुर
(१०) सूत—सरळ	(३२) वाघ—क्रूर
(११) शाळिग्राम, कोळसा—काळा	(३३) भीम—बलवान
(१२) रेशीम, लोणी—मऊ	(३४) बकासुर—खादाड
(१३) वारा—अस्थिर, चंचल	(३५) सूर्य—तेजस्वी
(१४) पीस—हलके	(३६) मोती—पाणीदार
(१५) सागर—विशाल, खोल, गंभीर	(३७) फुलपाखरु—स्वच्छंदी
(१६) ताड—उंच	(३८) राम—एकवचनी, आज्ञाधारक
(१७) चंद्र—शीतल	(३९) हरिश्चंद्र—सत्यवादी
(१८) मधमाशी—उद्योगी	(४०) नदी—परोपकारी
(१९) बालक—निष्पाप	(४१) बगळा—कपटी
(२०) ससा—भित्रा	(४२) गाढव—बेअकली
(२१) शिसे—जड	(४३) अस्वल—केसाळ
(२२) कर्ण—दानशूर	

टीप.—वरील गुण घेऊन निरनिराळी वाक्ये करता येतात. उदाहरणार्थ—

- |                          |  |
|--------------------------|--|
| (१) साखर—गोड—            | १. साखर गोड असते.                                |
|                          | २. साखरेत गोडी असते.                             |
|                          | ३. आंबा साखरेसारखा गोड आहे.                      |
| (२) ससा—भित्रा—          | १. ससा भित्रा असतो.                              |
|                          | २. ससा भित्रेपणाकरिता प्रसिद्ध आहे.              |
|                          | ३. तो ससासारखा भित्रा आहे.                       |
| (३) हरिश्चंद्र—सत्यवादी— | १. हरिश्चंद्र सत्यवादी होता.                     |
|                          | २. सत्यवादीपणाकरिता हरिश्चंद्र प्रसिद्ध होता.    |
|                          | ३. महात्मा गांधी हरिश्चंद्रासारखे सत्यवादी होते. |

**क्रियापदांपासून बनलेली नामे व विशेषणे**  
(Nouns and Adjectives formed from Verbs)

क्रियापद	नाम	विशेषण
(१) फुटणे	फूट	फुटीर, फुटका-की-के
(२) मोडणे	मोड/मोडणावळ	मोडका-की-के
(३) तापणे	ताप	तापदायक
(४) भिणे	भीति	भीतिदायक
(५) करणे	कार्य कृति क्रिया, कर्तव्य/कर्तृव्य	कार्यशील कृतिशील क्रियाशील, कर्तव्यशील, कर्तृत्वांन
(६) कंटाळणे	कंटाळा	कंटाळवाणा
(७) भांडणे	भांडण	भांडखोर
(८) खाणे	खाद्य	खादाड
(९) झोपणे	झोप	झोपाळू
(१०) वाचणे	वाचन	वाचनीय
(११) उल्लेखणे	उल्लेख	उल्लेखनीय
(१२) ठरविणे	ठराव	ठराविक
(१३) लांबणे	लांबण, लांबी	लांब
(१४) बोलणे	बोल	बोलका-की-के
(१५) भरणे	भर, भरणा	भरघोस, भरपूर, भरीव
(१६) चालणे	चाल	चालू
(१७) पसरणे	पसारा	पसरट
(१८) चोरणे	चोरी, चोर	चोरटा-टी-टे
(१९) निंदणे	निंदा	निंद्य
(२०) हसणे	हास्य	हास्यास्पद

	हसू	हसरा
(२१) रडणे	रड	रडका
(२२) दिसणे	दृश्य दृष्टि	दर्शनीय दृश्य
(२३) दाखवणे	देखावा	दिखाऊ
(२४) कोरणे	कोर	कोरीव
(२५) रेखाटणे	रेखा	रेखीव
(२६) पचणे	पचन	पाचक
(२७) देणे	दान, दातृत्व, देयक	देय
(२८) समजणे	समजूत/समजावणी/समझ	समंजस
(२९) घाबरणे	घाबरगुंडी	घाबरट, घाबरा-री-रे
(३०) आखणे	आखणी	आखीव
(३१) निवडणे	निवड, निवडणूक	निवडक
(३२) उतरणे	उतार	उतरता-ती-ते
(३३) बांधणे	बांध, बंधारा, बांधकाम, बंधन, बांधणावळ, बांधणी	बद्ध
(३४) तिरस्कारणे	तिरस्कार	तिरस्करणीय
(३५) रागावणे	राग	रागीट
(३६) दुखणे	दुःख	दुःखी

## संक्षेप व विस्तार

## (Abbreviations and their expansions)

A. A. O.	Assistant Accounts Officer	सहायक लेखा अधिकारी
A. G.	Accountant-General	महालेखापाल
A. N.	After Noon	मध्यान्होत्तर
B. A.	Bachelor of Arts	साहित्य स्नातक
B. C.	Before Christ	ख्रिस्तपूर्व
B. C. S. R.	Bombay Civil Services Rules	मुंबई नागरी सेवा नियम
B. Com.	Bachelor of Commerce	वाणिज्य स्नातक
B. N.	Before Noon	मध्यान्हपूर्व
C. S. P. O.	Central Stores Purchasing Organisation.	मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना
C. F.	Contingency Fund	आकस्मिकता निधि
C. M.	Chief Minister	मुख्य मंत्री
P. C.	Criminal Procedure Code	दण्ड प्रक्रिया संहिता
D. A.	Daily Allowance	दैनिक भत्ता
D. A.	Dearness Allowance	महागाई भत्ता
D. M.	District Magistrate	जिल्हा दंडाधिकारी
D. M.	Deputy Minister	उपमंत्री
D. O.	Demi-Official Letter	अर्धशासकीय पत्र
D. S.	Deputy Secretary	उप-सचिव
D. A. H.	Director of Animal Husbandry	पशु-संवर्धन संचालक
D. I. G. (Police)	Deputy Inspector General of Police.	पोलीस उपमहानिरीक्षक
D. E.	Director of Education	शिक्षण संचालक
D. S. P.	District Superintendent of Police	जिल्हा पोलीस अधीक्षक



E. B.	Efficiency Bar For example	उदाहरणार्थ
E. P. C.	Expenditure Priorty Committee	व्यय अग्रक्रम समिती
F. O. R.	Free on Rail	रेल्वेवर मोफत
F. D.	Finance Department	वित्त विभाग
G. A. D.	General Administration Department.	सामान्य प्रशासन विभाग
G. P. F.	General Provident Fund	सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधि
G. R.	Government Resolution	शासन निर्णय
H. D.	Home Department	गृह विभाग
H. R. A.	House Rent Allowance	घरभाडे भत्ता
I. A. S.	Indian Administrative Service	भारतीय प्रशासन सेवा
I. F. S.	Indian Forest Service	भारतीय वन सेवा
I. G. P.	Inspector-General of Police	पोलीस महानिरीक्षक
I. O. U.	I owe you	मी तुम्हास देणे आहे
I. P. C.	Indian Penal Code	भारतीय दण्ड संहिता
L. A. Q.	Legislative Assmbly Question	विधानसभा प्रश्न
L. C. A.	Local Compensatory Allowance	स्थानिक पूरक भत्ता
L. C. Q.	Legislative Council Question	विधानपरिषद प्रश्न
M. L. A.	Member of the Legislative Assembly.	विधानसभा सदस्य
M. P.	Member of the Parliament	लोकसभा सदस्य
N. C. C.	National Cadet Corps	राष्ट्रीय छात्रसेना
O. & M.	Organisation and Method Officer	रचना व कार्यपद्धती अधिकारी
O. I. G. S.	On India Government Service	भारत सरकार सेवार्थ
P. A. O.	Pay and Accunts Officer	अधिदान व लेखा अधिकारी
P. M.	Prime Minister	पंतप्रधान
P. R. O.	Public Relations Officer	जनसंपर्क अधिकारी

P. & S. D.	Political and Services Department	राजनैतिक व सेवा विभाग
P. S.	Post Script	ताजा कलम
P. T. O.	Please Turn Over	कृपा करून मागे पहावे
P. W. D.	Public Works Department	सार्वजनिक बांधकाम विभाग
R. A. O.	Resident Audit Officer	निवास लेखा परीक्षा अधिकारी
R. B. S.	Rural Broadcasting Section	ग्रामीण ध्वनिक्षेपण विभाग
R. D.	Revenue Department	महसूल विभाग
R. S. V. P.	Reply, if you please	कृपा करून उत्तर पाठवावे (कृ. क. उ. पा.)
S. R. T. C.	State Road Transport Corporation.	राज्य मार्ग परिवहन महामंडळ
S. P. S.	State Police Service	राज्य पोलीस सेवा
S. T.	Standard Time	प्रमाण वेळ
T. A.	Travelling Allowance	प्रवास भत्ता
U. O. R.	Un-Official Reference	अनौपचारिक संदर्भ
U. N. O.	United Nations Organisation	संयुक्त राष्ट्र संघ
U. S.	Under Secretary	अवर सचिव
V. I. P.	Very Important Person	अति महत्वाची व्यक्ती
W. H. O.	World Health Organisation	जागतिक आरोग्य संस्था

भाग ७  
प्रशासनिक शब्दकोश व वाक्यांचा अनुवाद

## प्रशासनिक शब्दकोश व वाक्यांचा अनुवाद

१. शासकीय शब्दावली.
२. काही वाक्यांचा अनुवाद.
३. काही शासकीय वाक्यांचा अनुवाद.

## शासकीय शब्दावली

### “A”

Above said	उपरोक्त
Absence	अनुपस्थिती
Abstract	गोषवारा
Accounts	लेखा
Accountant-General	महालेखापाल
Accounts Branch	लेखा शाखा
Accused	आरोपी
Aquarium	मत्स्यालय
Act	अधिनियम
Action	कार्यवाही, कारवाई, कृत्य.
Additional	अतिरिक्त, अपर
Address	पत्ता, मानपत्र, अभिभाषण.
Adjourn	स्थगित करणे
Administration	प्रशासन
Administrative	प्रशासकीय, प्रशासनिक.
Administrator	प्रशासक
Admissible	अनुज्ञेय
Advance	अग्रिम धन, आगाऊ रक्कम.
Advisor	सल्लागार
Agreement (document)	करार, संमतिपत्र.
Agriculture	कृषि
Agriculturist	शेतकरी

Ambiguous	संदिग्ध
Anniversary	वर्धापन दिन, पुण्यतिथी, जयंती.
Anti-date	मागील तारीख घालणे.
Appendix	परिशिष्ट
Application	आवेदनपत्र, अर्ज.
Appointment	नेमणूक, नियुक्ति.
Appreciation	गुणगौरव, रसग्रहण.
Approval	मान्यता, अनुमोदन.
(put up for approval).	(मान्यतेकरिता प्रस्तुत)
Arbitration	लवाद
Arbitrator	लवाद
Area	क्षेत्र
Arrest	अटक
Article (of a document).	अनुच्छेद
Assembly	सभा
Association	संघ, साहचर्य
Authorise	प्राधिकार देणे
Authority	प्राधिकार

### “B”

Bad behaviour	दुर्वर्तन
Bar	रोध
Bank	बँक
Barred by time	मुदतबाह्य
Basic education	मूलोद्योग शिक्षण
Bearer cheque	दर्शनी धनादेश

Bill	विधेयक बिल, देयक.
Bi-monthly	द्वैमासिक
Birth right	जन्मसिद्ध अधिकार.
Board	मंडळ
Book	पुस्तक, ग्रंथ.
Book-depot	ग्रंथागार
Breach	भंग
Breach of discipline	शिस्तभंग
Breach of rules	नियमभंग
Budget	अर्थसंकल्प
Budget head	अर्थसंकल्प शीर्ष
Burden	भार
Bureau	विभाग, केंद्र.
By-way	उपमार्ग

### “C”

Cadre	श्रेणी, संवर्ग
Capacity	क्षमता
Capital	(१) भांडवल, (२) राजधानी.
Case	दावा, खटला, प्रकरण.
Casual leave	नैमित्तिक रजा
Central	केंद्रीय
Centralization	केंद्रीकरण
Chairman	अध्यक्ष, सभापती.
Chapter	प्रकरण
Charges	खर्च, आकार.

Check	नियंत्रण
Chief	प्रमुख
Circle	मंडल
Circular	परिपत्रक
Civil	नागरी
Claim	हक़
Clarification	स्पष्टीकरण
Classification	वर्गीकरण
Clause	खंड
Clerk	लिपिक
Collector	जिल्हाधिकारी
College	महाविद्यालय
Command	समादेश
Commission	आयोग
Commissioner	आयुक्त
Committee	समिती
Communication	दळणवळण
Communication (of pension).	अंशराशीकरण
Compensation	भरपाई
Competent	सक्षम
Concerned	संबंधित
Consent	संमति
Consideration	मोबदला
Constable	शिपाई
Construction	बांधकाम



Context	संदर्भ
Contingent	आकस्मिक
Contract	करार, संविदा
Control	नियंत्रण
Conveyance	वाहन
Co-operation	सहकार, सहकार्य
Cost	(१)परिव्यय, (२)खर्च, (३)किंमत.
Court	न्यायालय
Criminal	गुन्हेगार
Cultivator	शेतकरी

#### “D”

Daily wages	रोजंदारी
Date	दिनांक, तारीख.
Dearness	महागाई
Decentralization	विकेंद्रीकरण
Declaration	घोषणा
Defence	संरक्षण, बचाव.
Defendant	प्रतिवादी
Delay	विलंब
Demi-official	अर्धशासकीय
Department	विभाग
Departmental enquiry.	विभागीय चौकशी
Deputy	(१)दुय्यम, (२)प्रतिनिधि.
Deputy Minister	उपमंत्री
Designation	पदनाम

Details	तपशील
Detection	तपास
Detenue	स्थानबद्ध
Direction	निदेश, दिशा, सूचना.
Director	संचालक
Directorate	संचालनालय
(to) Discharge	पार पाडणे
Discussion	चर्चा
Dismissal	बडतर्फी
Dispensary	औषधालय, दवाखाना
Disposal	विल्हेवाट
(to) Dispose of	निकालात काढणे, विल्हेवाट लावणे
District level	जिल्हा पातळी
Division	विभाग
Domicile	अधिवास
Draft	मसुदा, प्रारूप
<b>“E”</b>	
Earned leave	अर्जित रजा
Education	शिक्षण
Efficiency	कार्यक्षमता
Electricity	विद्युत्
Eligibility	पात्रता
Employment	सेवायोजन, रोजगार
Encroachment	अतिक्रमण
Endorsement	पृष्ठांकन

(to) Enforce	अमलात आणणे
Enforcement	अमलबजावणी
Engineer	अभियंता
Enquiry	चौकशी
Entry	नोंद
Establishment	आस्थापना
Exceptional	अपवादात्मक
circumstance	परिस्थिति.
(to) Execute	पार पाडणे, अंमलबजावणी, करणे.
Execution	अंमलबजावणी
Executive	कार्यकारी
Expenditure	खर्च
Expiry	समाप्ति
Explanation	स्पष्टीकरण
Extension	विस्तार
<b>“F”</b>	
Factory	कारखाना
Faculty	सहजशक्ति
Family planning	कुटुंबनियोजन
Famine	दुष्काळ
Federation	संघ
Fee	फी
(to) File	दाखल करणे, फाईल करणे.
File	फाईल
Finance	वित्त

Financial	वित्तीय
Fine	दंड
Firing	गोलीबार
Fisheries	मत्स्यव्यवसाय
Forest	वन
Form	प्रपत्र, नमुना.
Forwarded	अग्रेषित
Full-time	पूर्णकालिक
Function	कृत्य, कार्य, समारंभ.

### “G”

Gazette	राजपत्र
Gazetted	राजपत्रित
Glossary	शब्दावलि
Government	शासन, सरकार.
Governor	राज्यपाल
Grade	श्रेणी
Grant	मंजूरी, अनुदान
Grant-in-aid	सहायक अनुदान
Gross abuse	अक्षम्य दुरुपयोग
Ground	(१)जमीन, (२)कारण, (३)आधार.
Ground-work	पाया
Guardian	पालक
Guidance	मार्गदर्शन

### “H”

Habit	संवय
-------	------

Head	प्रमुख
Head Quarters	मुख्यालय
Health	आरोग्य
Home guards	नगरसैनिक
Hospital	रुग्णालय
Housing Board	गृहनिर्माण मंडळ

“I”

(to) Implement	पार पाडणे, कार्यान्वित करणे.
Income	आय, उत्पन्न
Increment	वेतनवाढ, वेतनवृद्धि.
Index	सूची
Industry	उद्योग
(to) Inform	कळवणे
Inquest	तपास
Inquiry	चौकशी
Inspection	निरीक्षण
Inspector	निरीक्षक
Installment	हप्ता
Instruction	सूचना
Instructor	निदेशक
Insurance	विमा
Interim	अंतरिम
Intimation	सूचना
Introduce	प्रस्तुत करणे, प्रस्तावना करणे.
Invalid pension	रुग्णता वेतन

Irrigation	पाटबंधारे, जलसिंचन.
Investigation	अन्वेषण, तपास, तपासणी.
“J”	
Judgment	न्यायनिर्णय, निकाल.
“K”	
Keeper	पालक
“L”	
Labour	कामगार
Land	जमीन, भूमि
Land revenue	शेतसारा, जमीन महसूल.
Law	विधी, कायदा
Leader	प्रमुख, पुढारी, नेता.
Leave	रजा
Lecture	व्याख्यान
Legal	कायदेशीर, वैध
Legislative Assembly	विधानसभा
Legislative Council	विधानपरिषद
Liability	दायित्व
Library	ग्रंथालय
Line	धारणाधिकार
List	सूची, यादी.
Load	भार, ओझे.
Local	स्थानिक
Lodge	दाखल करणे

“M”

Madam	महोदया
Main	मुख्य
Maintenance	परिरक्षण
Major	मुख्य, प्रधान
Matter	विषय, बाब
Medical	वैद्यकीय
Meeting	सभा, बैठक
Member	सदस्य
Memo	ज्ञाप
Memorandum	(१)ज्ञापन, (२)टाचण, (३)निवेदन.
Minister	मंत्री
Ministry	मंत्रालय
Minutes	कार्यवृत्त, अभि-टिप्पणी.
Mission	मंडळ
Motion	प्रस्ताव
Multi-purpose	बहु-उद्देशीय
Municipality	नगरपालिका

#### “N”

Note	टीप, टिप्पणी
Notice	सूचना, नोटीस
Notification	अधिसूचना

#### “O”

Obligation	बंधन
Offence	अपराध
Offender	गुन्हेगार, अपराधी

Office	कार्यालय
Official	शासकीय, सरकारी, अधिकृत.
Officiating	स्थानापन्न
On probation	परिवीक्षाधीन
Order	आदेश
Organization	संघटना
Outlay	खर्च, व्यय
Outline	आराखडा

### “P”

Pact	करार
Panel	नामिका
Paragraph	परिच्छेद
Particulars	तपशील
Part-time	अंशकालिक
Pay	वेतन
Payment	प्रदान, भरणा
Penalty	दंड, शास्ति
Pension	निवृत्तिवेतन
Permanent	स्थायी, कायम
Personal Assistant	स्वीय सहायक
Perusal	अवलोकन
Plaintiff	वादी
Playground	क्रीडांगण
Pleader	वकील
Police	पोलीस



Power	(१)वीज, (२)शक्ति
Prescribed form	विहित प्रपत्र, ठराविक नमुना.
Prescribed period	विहित कालावधि
Preservation	परिरक्षण
President	अध्यक्ष
Press	मुद्रणालय
Primary	प्राथमिक
Principal	मुख्य, प्राचार्य, मुद्दल.
Proceedings	कार्यवाही, कामकाज.
(to) produce	दाखल करणे, उत्पादन करणे.
Produce/Production.	उत्पादन
Punishment	शिक्षा
(to) Put up	प्रस्तुत करणे

#### “Q”

Qualification	अर्हता
Question	वाद, प्रश्न
Quarterly	त्रैमासिक, तिमाही
Quinquennial	पंचवार्षिक

#### “R”

Recognition	मान्यता
Reconstruction	पुनर्रचना
Record	अभिलेख
Reference	निर्देश, संदर्भ
Registration	नोंदणी
Registry	नोंदणी शाखा

Religion	धर्म
Reminder	स्मरणपत्र
Remuneration	मोबदला, पारिश्रमिक.
Rent	खंड, भाडे.
Reorganisation	पुनर्रचना
Repatriation	प्रत्यावर्तन
Report	अहवाल, प्रतिवृत्त, प्रतिवेदन.
Reporter	प्रतिवेदक, वार्ताहर.
Request	विनंती
Requisition	मागणी
Research	संशोधन
Resolution	(१)ठराव, (२)शासन निर्णय.
Responsibility	जबाबदारी
Revenue	महसूल
Reversion	प्रत्यावर्तन
Right	अधिकार
Rural development.	ग्रामविकास

### “S”

Sachivalaya	सचिवालय
Salary	वेतन
Sale	विक्री
Sanction	मंजूरी
Scarcity	टंचाई
Schedule	अनुसूची
Scheme	योजना

School	विद्यालय, शाळा.
Secretary	सचिव
Section	(१)कलम, (२)विभाग, (३)शाखा.
Senior	वरिष्ठ
Seniority	ज्येष्ठता
Sentence	(१)शिक्षादेश, दंडादेश, (२)वाक्य.
Servant	कर्मचारी
Service	सेवा
Session	सत्र, अधिवेशन.
Short-hand	लघुलेखन
Signature	स्वाक्षरी, सही
Sir	महोदय
Sitting	बैठक
Small savings	अल्पबचत
Statement	(१)कथन, (२)विवरणपत्र, (३)विधान.
Statistics	आकडेवारी, सांख्यिकी.
Stenography	लघुलेखक
Subject	विषय
(to) Submit	सादर करणे
Subordinate	दुय्यम
Subsidiary	दुय्यम
Substantive	कायम
Substitute	बदली
Suggestion	सूचना
Suit	खटला, दावा.

Summons	समन्स, आवाहनपत्र
Superintendence	अधीक्षण
Superintendent	अधीक्षक
Supersession	अधिक्रमण
Supervision	पर्यवेक्षण
Supervisor	पर्यवेक्षक
Supplement	पुरवणी
Supply	पुरवठा
Supreme Court	सर्वोच्च न्यायालय
(to) Suspend	निलंबित करणे
Suspension	निलंबन

#### “T”

Tax	कर
Teacher	शिक्षक
Telephone	दूरध्वनी
Temporary	तात्पुरता, अस्थायी.
Tenancy	कुळवहिवाट
Tenant	कूळ
Tender	निविदा
Title	हक्क
Top-priority	सर्वप्राथम्य
Tour	दौरा
Trainee	प्रशिक्षार्थी
Training	प्रशिक्षण
Transfer	(१)हस्तांतरण, (२)स्थानांतरण, बदली.

Transport	परिवहन
Travelling allowance	प्रवासभत्ता
Trial	न्यायचौकशी
Trunk call	नगरान्तर भाष
Trustee	विश्वस्त
Typing	टंकलेखन
Typist	टंकलेखक

### “U”

Under Secretary	अवर सचिव
Unemployment	बेकारी
Union	संघ
University	विद्यापीठ
Urban	नागरी
Urban development	नगरविकास

### “V”

Vacancy	रिकामे पद
Vacant	रिकामे, रिक्त
Validity	मान्यता
Verbal	शाब्दिक
Verification	पडताळणी
Voluntary	स्वेच्छा

### “W”

Wage	वेतन
Warning	इशारा, ताकीद
Warrant	अधिपत्र

Witness

साक्षीदार

Works

बांधकाम

Work-sheet

कार्यविवरण

“Y”

Yearly

वार्षिक

Yours faithfully

आपला विश्वासू

Yours sincerely

आपला स्नेहांकित

**काही वाक्यांचा अनुवाद**  
(Translation of some sentences)  
**वर्तमानकाळ (Present Tense)**

- |  |   |
|--|---|
| 1. The Scientists say, "The Earth is not stable, it moves round the Sun".        | शास्त्रज्ञ म्हणतात, "पृथ्वी स्थिर नाही ती सूर्याभोवती फिरते."   |
| 2. The rose is a beautiful flower.   | गुलाब हे एक सुंदर फूल आहे.                                      |
| 3. You get up early in the morning, read a newspaper and then go out for a walk. | तुम्ही सकाळी लवकर उठता, वर्तमानपत्र वाचता व नंतर फिरावयास जाता. |
| 4. He who praises himself earns discredit.                                       | जो आत्मस्तुती करतो तो अपयश मिळवितो.                             |
| 5. We do not know the officer's designation.                                     | अधिकाऱ्यांचे पदनाम आम्हांस माहीत नाही.                          |

**अपूर्ण वर्तमानकाळ (Continuous Present Tense)**

- |  |  |
|--|--|
| 1. The birds are flying in the sky and a hawk is chasing them.                         | पक्षी आकाशात उडत आहेत व ससाणा त्यांचा पाठलाग करत आहेत.                     |
| 2. The teacher is teaching the pupils, but the pupils are not attending to the lesson. | अध्यापक विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत, पण विद्यार्थी पाठाकडे लक्ष देत नाहीत. |
| 3. The Secretary is thanking the President.  | कार्यवाह अध्यक्षंचे आभार मानत आहेत.  |
| 4. We are waiting for you and you are still writing the answer-book.                   | आम्ही तुझी वाट पाहत आहोत आणि तू अजून उत्तरपत्रिका लिहीत आहेस.              |
| 5. It is raining cats and dogs outside; we are, therefore, playing some indoor games.  | बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे; म्हणून आम्ही घरातच काही खेळ खेळत आहोत.         |

**पूर्ण वर्तमानकाळ (Present Perfect Tense)**

- |  |   |
|--|---|
| 1. God has sent us into this world.  | परमेश्वराने आपल्याला या जगात पाठविले आहे.                         |
| 2. The steamer has stopped at the port and the passengers have just alighted on the shore. | आगबोट बंदरावर थांबली आहे, आणि उतारू नुकतेच किनाऱ्यावर उतरले आहेत. |

- |  |  |
|--|--|
| 3. The pupil has played a mischief in the class, but the teacher has, forgiven him.                        | विद्यार्थ्याने वर्गात मस्करी केली आहे, पण शिक्षकांनी त्यास क्षमा केली आहे.                                     |
| 4. The newspapers have published a false report of his speech; he has therefore, complained to the editor. | वृत्तपत्रांनी त्यांच्या भाषणाचा चुकीचा वृत्तांत प्रसिध्द केला आहे, म्हणून त्यांनी संपादकांकडे तक्रार केली आहे. |
| 5. The clerk has put up a note and the Senior Clerk has examined it.                                       | लिपिकाने टिप्पणी प्रस्तुत केली आहे, आणि वरिष्ठ लिपिकांनी ती तपासली आहे.  |

### रीती वर्तमानकाळ (Habitual Present Tense)

- |   |  |
|---|--|
| 1. The fish live the sea; they think that they are quite safe in the water; but the fishermen catch them. | मासे समुद्रात राहात असतात; आपण पाण्यात अगदी सुरक्षित आहोत असे ते समजत असतात; पण कोळी त्यांना पकडत असतात. |
| 2. The District Magistrate issues the orders.   | जिल्हा दंडाधिकारी आदेश काढत असतात.   |
| 3. He regularly prays early in the morning.   | तो नियमितपणे प्रातःकाळी प्रार्थना करित असतो.   |
| 4. The peon sits outside the officer's chamber and occasionally naps.                                     | शिपाई अधिकाऱ्यांच्या खोलीबाहेर बसत असतो व कधी कधी डुलक्या घेत असतो.                                      |
| 5. Nobody trusts a liar and a cunning person.   | खोटे बोलणाऱ्यावर व लबाड माणसावर कोणी विश्वास ठेवत नसतात.   |

### भूतकाळ (Past Tense)

- |   |  |
|---|--|
| 1. The batsman hit the ball with a great force, but the fielder caught it.                      | फलंदाजाने चेंडू फार जोराने मारला, पण क्षेत्ररक्षकाने तो पकडला.       |
| 2. He said to me yesterday that he wanted some sugar.   | आपल्याला थोडी साखर पाहिजे असे तो मला काल म्हणाला.                    |
| 3. The authorities declared the Congress Party successful in the election.                      | निवडणुकीत काँग्रेस पक्ष यशस्वी झाला असे प्राधिकाऱ्यांनी जाहीर केले.  |
| 4. I came home in the evening, changed the clothes, washed hands and feet and had a cup of tea. | मी संध्याकाळी घरी आलो, कपडे बदलले हातपाय धुतले आणि एक कप चहा प्यालो. |
| 5. "You took the lead" said the officer firmly.   | "तू पुढाकार घेतलास" असे अधिकारी ठामपणे म्हणाले.                      |



### अपूर्ण भूतकाळ (Continuous Past Tense)

- |  |  |
|--|--|
| 1. Last evening the milkman was milking the cow and a snake was just peeping in his house. | काल संध्याकाळी गवळी गाईची धार काढत होता; तितक्यातच एक सर्प त्याच्या घरात डोकावत होता.        |
| 2. The teacher was revising the portion and pupils were fully co-operating with him.       | शिक्षक अभ्यासाची उजळणी करीत होते व विद्यार्थी त्यांना पूर्णपणे सहकार्य देत होते.             |
| 3. Yesterday when I was stitching my torn shirt, my wife was curiously looking at me.      | काल जेव्हा मी आपला फाटलेला शर्ट शिवत होतो, तेव्हा माझी पत्नी माझ्याकडे कुतूहलाने पाहात होती. |
| 4. The police officer was investigating the crime and asking questions to every villager.  | पोलीस अधिकारी गुन्हाचा तपास करीत होते व प्रत्येक खेडुताला प्रश्न विचारीत होते.               |
| 5. We were travelling in the first class and the ticket checker was checking tickets.      | आम्ही पहिल्या वर्गातून प्रवास करीत होतो व तिकीट तपासनीस तिकिटे तपासत होते.                   |

### पूर्ण भूतकाळ (Past Perfect Tense)

- |   |   |
|---|---|
| 1. Four boys had started towards the royal court; they had not taken any present with them. | चार मुले राजदरबाराकडे निघाली होती; त्यांनी आपल्याबरोबर कोणताही नजराणा घेतला नव्हता. |
| 2. Last week I had gone to Aurangabad and stayed with a friend of mine.                     | गेल्या आठवड्यात मी औरंगाबाद येथे गेलो होतो व माझ्या मित्राकडे राहिलो होतो.          |
| 3. My mother had given me this ring on my last birthday.                                    | माझ्या गेल्या वाढदिवशी आईने मला ही अंगठी दिली होती.                                 |
| 4. My clerk had come to ask for six day's casual leave.                                     | माझा लिपिक सहा दिवसाची नैमित्तिक रजा मागण्याकरिता आला होता.                         |
| 5. None of the pupils had brought the homework.   | कोणाही विद्यार्थ्याने गृहपाठ आणला नव्हता.   |

### रीती भूतकाळ (Habitual Past Tense)

- |   |   |
|---|---|
| 1. Mahatma Gandhi used to sit by his father and used to read out news from the newspaper. | महात्मा गांधी आपल्या वडिलांजवळ बसत असत व वर्तमानपत्रातील बातम्या वाचून दाखवत असत. |
|---|---|

- |   |   |
|---|---|
| 2. We ourselves used to wash our clothes and dry them.  | आम्ही स्वतः आपले कपडे धूत असू व वाळत घालीत असू.                           |
| 3. I used to take a good deal of exercise and used to run a mile everyday.                            | मी रोज पुष्कळ व्यायाम करीत असे व एक मैल धावत असे.                         |
| 4. Formerly people used to travel on foot and on horse back. They never used to rest for a long time. | पूर्वी लोक पायी व घोड्यावर प्रवास करीत असत, ते फार वेळ विश्रांती घेत नसत. |
| 5. Your parents used to worship God, but you never do it.   | तुमचे आईवडील देवाची पूजा करीत असत, पण तुम्ही कधीच करीत नाही.              |

### भविष्यकाळ (Future Tense)

- |  |   |
|--|---|
| 1. The clouds will disappear, the Sun will shine brightly and then we will come to your house.             | ढग नाहीसे होतील, सूर्य प्रकाशेल आणि नंतर आम्ही तुमच्या घरी येऊ.                         |
| 2. I shall never forget your kindness as long as I live.   | मी जन्मभर तुमचे उपकार विसरणार नाही.   |
| 3. If you will appoint me to post referred to above, I shall carry out my duties honestly and efficiently. | जर तुम्ही मला उपरोल्लिखित पदावर नेमाल तर मी माझे काम सचोटीने व कार्यक्षमतेने पार पाडीन. |
| 4. If the authorities will permit me, I shall visit my friends and return.                                 | जर अधिकारी मला परवानगी देतील तर मी आपल्या मित्रांना भेटेन व परत येईन.                   |
| 5. How can the wives be happy if their husbands will squander money in gambling?                           | जर पती (यजमान) जुगारात पैसे उधळतील तर त्यांच्या पत्नी कशी सुखी राहतील?                  |

### अपूर्ण भविष्यकाळ (Continuous Future Tense)

- |  |  |
|--|--|
| 1. He will be travelling by this time tomorrow and I shall be waiting for him.               | उद्या ह्या वेळेस तो प्रवास करीत असेल आणि मी त्याची वाट पहात असेन.    |
| 2. I shall most probably be in Nagpur at this time tomorrow and shall be staying in a hotel. | उद्या ह्या वेळेत मी बहुधा नागपुरात असेन व एका उपहारगृहात राहात असेन. |
| 3. We will be having these rains in our village.   | आमच्या गावी हा पाऊस पडत असेल.  |

- |   |   |
|---|---|
| 4. Which subject will you be studying tomorrow at this time? I shall be studying Mathematics at this time.  | उद्या या वेळेस तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास करीत असाल? (तू कोणत्या विषयाचा अभ्यास करीत असशील?) उद्या या वेळेस मी गणिताचा अभ्यास करीत असेन. |
| 5. Men and women, boys and girls will be planting trees tomorrow and will be celebrating the Vanamahotsava. | स्त्रिया व पुरुष, मुले व मुली उद्या झाडे लावत असतील व वनमहोत्सव साजरा करीत असतील.   |

### पूर्ण भविष्यकाळ (Future Perfect Tense)

- |  |   |
|--|---|
| 1. I shall have gone there before you.                                     | तुमच्यापूर्वी मी तेथे गेलेलो असेन.                                |
| 2. The procession will have started by this time.                          | या वेळेस मिरवणूक निघालेली असेल.                                   |
| 3. They will have finished the examination by six in the evening tomorrow. | उद्या सायंकाळी सहापर्यंत त्यांची परीक्षा संपलेली असेल.            |
| 4. By now he will have got up and gone out for a walk.                     | एव्हाना तो उठलेला असेल व फिरावयास गेलेला असेल.                    |
| 5. I hope you will have finished your secret discussions.                  | तुम्ही आपली गुप्त खलबते/चर्चा संपविलेली असतील/असेल असे मला वाटते. |

### अर्थ (Moods)

#### आज्ञार्थ (Imperative Mood)

- |   |   |
|---|---|
| 1. Silence, do not say a word and do not stay here even for a moment.         | चूप, एक चकार शब्द बोलू नकोस व क्षणभर देखील येथे थांबू नकोस.             |
| 2. Please wait here and listen to what the Surgeon says.                      | कृपा करून येथे थांबा व शल्यचिकित्सक काय म्हणतात ते ऐका.                 |
| 3. Be careful in your diet and pay heed to the smallest detail.               | आहाराच्या बाबतीत काळजी घ्या आणि लहानसहान गोष्टींकडे/तपशिलकडे लक्ष द्या. |
| 4. May the good meet the good and the wicked, the wicked.                     | सज्जन सज्जनास भेटो व दुर्जन दुर्जनास.                                   |
| 5. May there be happiness for all on the Earth and may all people be healthy. | पृथ्वीवर सर्वांना सुख मिळो व सर्व लोक निरोगी असोत.                      |

### विध्यर्थ (Potential Moods)

- |                                     |  |
|-------------------------------------|--|
| 1. What now are we to understand by | आता आम्ही यावरून काय समजावे? आम्ही राहावे की |
|-------------------------------------|--|

- |  |   |
|--|---|
| this? Should we stay or go.  | जावे?   |
| 2. Boys and girls should obey their parents and should never swerve from the right path. | मुलांमुलींनी आईवडिलांच्या आज्ञा पाळाव्यात व सन्मार्गापासून दूर जाऊ नये. |
| 3. All should obey the king's commands and none should violate the rules.                | सर्वांनी राजाच्या आज्ञा पाळाव्यात व कोणीही नियमांचा भंग करू नये.        |
| 4. He should not commit the same mistake again.  | त्याने पुन्हा ती चूक करू नये.   |
| 5. That you should be at fault!  | तुम्ही दोषी असावे!  |

### संकेतार्थ (Conditional Mood)

#### वर्तमानकाळ (Present Tense)

- |   |  |
|---|--|
| 1. Were we all birds we would have gone anywhere. | आपण सर्वच पक्षी असतो, तर आपण कोठेही जाऊ शकलो असतो.                             |
| 2. Do not come if it is raining.                  | जर पाऊस पडत असला तर येऊ नका.<br>(पाऊस पडत असल्यास येऊ नका.)                    |
| 3. If he is studying, do not disturb him.         | तो जर अभ्यास करीत असेल तर त्याला त्रास देऊ नकोस (तर अभ्यासात व्यत्यय आणू नका). |

#### भूतकाळ (Past Tense)

- |   |   |
|---|---|
| 1. Had he gone there in time he could have saved her.                       | तो तेथे वेळेवर आला असता तर त्याने तिला वाचविले असते.  |
| 2. Had you strived so much, you would never have failed to succeed.         | तुम्ही जर एवढे परिश्रम केले असते तर तुम्हाला कधीच अपयश मिळाले नसते. (तर तुम्हाला यश मिळाल्याखेरीज राहिले नसते). |
| 3. What would you have done had the child fallen down from the fifth floor? | जर मूल पाचव्या मजल्यावरून खाली पडले असते तर तुम्ही काय केले असते?   |

#### भविष्यकाळ (Future Tense)

- |   |   |
|---|---|
| 1. Please tell me if he would be going.                     | तो जाणार असेल तर मला सांग.                          |
| 2. If you stand in my way you will surely die.              | जर तुम्ही माझ्या वाटेत याल तर तुम्ही खात्रीने मराल. |
| 3. Should they visit Nagpur, they would surely eat oranges. | ते नागपूरला जातील तर खात्रीने संत्री खातील.         |



## काही शासकीय वाक्यांचा अनुवाद

### “A”

- (1) A full-time Government servant should always be preferred to a part time one.  
अंशकालिक कर्मचाऱ्यापेक्षा पूर्णकालिक कर्मचाऱ्यास नेहमी अग्रक्रम द्यावा.
- (2) A revised draft notification is sent herewith.  
अधिसूचनेचा सुधारलेला मसुदा पाठवण्यात येत आहे.
- (3) Acceptance of the tender will rest with the undersigned.  
निविदा स्वीकारणे हे खाली सही करणाऱ्या अधिकाऱ्यावर अवलंबून राहील.
- (4) According to normal rules Shri ..... is entitled to Rs. 3,000.  
सर्वसाधारण नियमांनुसार श्री. .... हे रुपये तीन हजार इतकी रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
- (5) Administrative approval is accorded to the proposal for the creation of the post of an additional Superintendent in the General Administration Department.  
सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त अधीक्षकाचे पद निर्माण करण्याच्या प्रस्तावास प्रशासनिक मान्यता देण्यात येत आहे.
- (6) Amended draft as per Secretary's orders be put up immediately.  
सचिवांच्या आदेशानुसार सुधारलेला मसुदा तात्काळ प्रस्तुत करावा.
- (7) Approved as per remarks in the margin.  
समासातील श्रेयांनुसार मान्य.
- (8) As far as possible earmark the first available vacancies for members of the backward classes.  
शक्यतो प्रथम उपलब्ध रिक्त जागा मागास वर्गातील लोकांसाठी राखून ठेवा.

### “B”

- (1) Blank tender forms can be obtained from the office of the under-signed.  
कोरी निविदापत्रे खाली सही करणाऱ्याच्या कार्यालयातून मिळू शकतील.
- (2) Bribery and corruption should have no place whatsoever in any Government office.

कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचलुचपत व भ्रष्टाचार यांना स्थान असता कामा नये.

- (3) By a certain date the work-sheets should be submitted to the O. & M. Officer.

विवक्षित तारखेपर्यंत कार्यविवरणे रचना व कार्यपद्धती अधिकाऱ्यांकडे सादर करावीत.

- (4) By order and in the name of the Governor of Maharashtra.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

- (5) By this measure, industrialisation will be delayed.

या उपाययोजनेमुळे औद्योगिकरणास विलंब लागेल.

“C”

- (1) Candidates should be given to understand that their appointment is on trial.

उमेदवारांना अशी जाणीव करून द्यावी की त्यांची नियुक्ती प्रायोगिक स्वरूपाची आहे.

- (2) Carry forward the balance on the next page.

शिल्लक पुढील पानावर घ्या.

- (3) Competent authorities can fill a post substantively.

समक्ष प्राधिकारी एखादी जागा कायम स्वरूपात भरू शकतात.

- (4) Compulsory primary education has, by now, been introduced in every village with a population of 200 or more.

सक्तीचे प्राथमिक शिक्षण आतापावेतो 200 किंवा त्याहून जास्त लोकवस्ती असलेल्या प्रत्येक खेड्यात चालू करण्यात आले आहे.

- (5) Copy forwarded for information and guidance.

प्रत माहितीकरिता व मार्गदर्शनासाठी पाठविण्यात येत आहे.

“D”

- (1) Discussed with the Secretary. The Education Department may put up a supplementary demand for the above proposal as modified immediately.

सचिवांबरोबर चर्चा केली. फेरबदल केल्याप्रमाणे उपरोक्त प्रस्तावासाठी शिक्षण विभागाने तात्काळ पूरक मागणी सादर करावी.

- (2) Disobedience of orders and disorders behavior has been proved beyond doubt in this case. Drastic action is therefore, necessary.

अनुक्रमणिका

या प्रकरणी आदेशभंग आणि अव्यवस्थित वागणूक संशयातीतपणे सिद्ध झाली, असल्यामुळे कडक कारवाईची गरज आहे.

- (3) Documentary evidence/proof should be called for.

लेखी प्रमाण मागवावे/कागदोपत्री पुरावा मागवावा.

- (4) Draft notification is in order.

अधिसूचनेचा मसुदा नियमांस धरून/नियमानुसार आहे.

- (5) Drawing and disbursing officers should be authorised to sign the pay bills of the subordinate staff.

आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या वेतन बिलांवर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करावे.

- (6) During the current year the rate of interest on the balances in the General Provident Fund of the incumbent has been increased.

चालू वर्षात पदधारकाच्या सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीतील शिलकीवरील व्याजाचा दर वाढवला आहे.

#### “E”

- (1) Education grants should be rationalised and procedure for giving these grants should be simplified.

शिक्षण अनुदानाकरिता काही वाजवी सिद्धांत निश्चित करावेत आणि ही अनुदान देण्याची कार्यपद्धती सुलभ करावी.

- (2) Enquiry should be completed and report submitted without delay.

चौकशी पूर्ण करावी आणि अहवाल/प्रतिवेदन अविलंब सादर करावा/करावे.

- (3) Ensure that the rules are properly observed in future.

यापुढे नियमांचे योग्य रीतीने पालन केले जाईल याची काळजी घ्यावी.

- (4) Every officer has to carry out multifarious duties.

प्रत्येक अधिकाऱ्याला बहुविध कर्तव्ये पार पाडावी लागतात.

- (5) Examine the proposal in the light of observation at “A”.

“अ” स्थानी व्यक्त केलेल्या विचारांस अनुलक्षून प्रस्तावाचे परीक्षण करावे.

- (6) Expenditure on the above account should be met out of the savings under the head



“XIX G.A.D.” in the current year’s budget.

वरील कारणासाठी केलेला खर्च चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातील “एकोणीस सा. प्र. वि.” या शीर्षाखालील बचतीतून भागवावा.

- (7) Explanatory note placed below may please be seen.

खाली ठेवलेली स्पष्टीकरणात्मक टिप्पणी कृपया पाहावी.

**“F”**

- (1) F. D. may kindly see for concurrence.

वित्त विभागाने हे कृपया सहमतीसाठी पाहावे.

- (2) F. D. should be approached for *ex-post-facto* sanction to the expenditure.

खर्चास कार्योत्तर मंजूरी देण्याबाबत वित्त विभागास लिहावे.

- (3) Fair copy of the draft is put up for approval.

मसुद्याची स्वच्छ प्रत मान्यतेकरिता प्रस्तुत केली आहे.

- (4) For the reasons explained above, I do not concur with the proposal.

वर स्पष्ट केलेल्या कारणासाठी मी प्रस्तावाशी सहमत नाही.

- (5) Forwarded for immediate compliance.

तात्काळ पालनाकरिता पुढे पाठविण्यात आले आहे.

- (6) Forwarded with compliments for information/necessary action/remarks and disposal.

माहितीसाठी/आवश्यक कार्यवाहीसाठी/अभिप्रायासाठी व निकालात काढण्यासाठी पुढे पाठविण्यात येत आहे.

- (7) Further orders in the matter will follow; till then this case may be kept in await.

या बाबतीत पुढील आदेश मागाहून पाठविण्यात येतील; तोपर्यंत हे प्रकरण प्रतीक्षाधीन ठेवावे.

**“G”**

- (1) Government consider that there is no case for suspending the officer from service.

अधिकाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यासाठी पुरेसे कारण आहे, असे शासनाला वाटत नाही.

- (2) Government decided to hold a departmental enquiry against him as in the opinion of Government he was acquitted by the court on some technical grounds.

शासनाच्या मते न्यायालयाने काही तांत्रिक कारणास्तव त्यांची निर्दोषी म्हणून सुटका केली असल्याने त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

- (3) Government desire that severe action should be taken against officers who are guilty of gross misconduct and negligence while on duty.

कर्तव्यस्थ असताना अत्यंत गैर अशी वर्तणूक व निष्काळजीपणा याबद्दल दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जावी, अशी शासनाची इच्छा आहे.

- (4) Government may be moved to waive the recovery of arrears.

थकबाकीची वसुली माफ करण्याबद्दल शासनास विनंती करावी.

- (5) Government Resolution No. 1129 of 23-6-1964 makes it clear that officers on deputation to other departments will be entitled to receive a deputation allowance at 20 per cent of their substantive pay or Rs. 50 whichever is less.

शासननिर्णय क्रमांक ११२९, दिनांक २३ जून, १९६४ यावरून असे स्पष्ट दिसते की, जे अधिकारी अन्य विभागात प्रतिनियुक्तीवर जातील, त्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २० टक्के किंवा रुपये ५० यापैकी जे कमी असेल ते मिळण्याचा हक्क आहे.

- (6) Some Government servants in their dealings with visitors often act in all arrogant and high-handed manner.

काही शासकीय कर्मचारी अभ्यागतांशी व्यवहार करताना पुष्कळ वेळा उद्धट आणि उद्दाम रीतीने वागतात.

- (7) Group application by Government servants should never be entertained.

शासकीय कर्मचाऱ्यांकडून आलेले सामूहिक अर्ज केव्हाही स्वीकारू नयेत/विचारात घेऊ नयेत.

## “H”

- (1) He has asked for Rs. 3,000 which is much more than what he can get under the normal rules.

त्यांनी मागितलेली रुपये ३,००० ची रक्कम सर्वसाधारण नियमांनुसार त्यांना मिळू शकणाऱ्या रकमेपेक्षा पुष्कळच अधिक आहे.

- (2) He has about Rs. 10,000 to his credit in the General Provident Fund account.

सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीत त्यांच्या खाती सुमारे १०,००० रुपये जमा आहेत.

- (3) He has been taking a keen interest in the all-round development of the district, with particular emphasis on its industrialisation.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे व विशेषतः त्याच्या औद्योगीकरणाकडे ते आस्थापूर्वक लक्ष देत असतात.

- (4) He has been placed under suspension as there is a *prima facie* evidence against him.

त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावा असल्यामुळे त्यांना निलंबनाधीन ठेवले आहे.

- (5) He is allowed to cross the efficiency bar.

त्यांना दक्षतारोध पार करण्यास परवानगी/अनुमती दिली आहे.

- (6) He is mentally and physically fit to carry out the office work.

कार्यालयीन काम करण्यास ते मानसिक व शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम आहेत.

- (7) He may be continued in service for a further period of one year.

त्यांची सेवा पुढील एक वर्षापर्यंत चालू ठेवावी.

- (8) He will have to bear his travelling expenses.

त्यांना आपला प्रवासखर्च स्वतःच करावा लागेल.

- (9) His absence from office may be treated as extraordinary casual leave as a special case.

विशेष बाब म्हणून त्यांची कार्यालयातील अनुपस्थिती असाधारण नैमित्तिक रजा समजावी.

- (10) His explanation may be obtained and forwarded to this department with your remarks for further action.

त्यांचे स्पष्टीकरण मागवावे व ते आपल्या अभिप्रायांसह पुढील कार्यवाहीकरिता या विभागाकडे पाठवावे.

- (11) His increment has been withheld.

त्यांची वेतनवाढ रोखून ठेवली आहे.

- (12) His work for the current year will have to be closely watched.

चालू वर्षातील त्यांच्या कामावर बारकाईने देखरेख ठेवावी लागेल.

“1”

- (1) I am to state that this office has accepted the lowest tender for the supply of furniture.

मला असे सांगावयाचे आहे की फर्निचरचा पुरवठा करण्याबद्दलची कमीत कमी दराची निविदा या कार्यालयाने स्वीकारली आहे.

- (2) I find no reason to change my previous order.  
माझे पूर्वीचे आदेश बदलण्याचे मला कारण दिसत नाही.
- (3) I have made some verbal changes; the amended draft may be approved.  
मी काही शाब्दिक फेरफार केले आहेत; सुधारलेल्या मसुद्यास अनुमोदन मिळावे.
- (4) I have the honour to inform you that you have deliberately violated the orders of your superior.  
तुम्हांस कळविण्यात येते की, तुम्ही जाणूनबुजून आपल्या वरिष्ठांच्या आदेशांचा भंग केला आहे.
- (5) I have the honour to state that a gross injustice has been done in my case.  
मला सादर निवेदन करावयाचे आहे की, माझ्या बाबतीत घोर अन्याय करण्यात आला आहे.
- (6) I shall be highly obliged if you personally look into the matter and arrange to reply by return of post.  
आपण या प्रकरणी जातीने लक्ष घालून उलट टपाली उत्तर पाठविल्यास मी आपला अत्यंत आभारी होईन.
- (7) I reiterate my former comments.  
मी माझ्या पूर्वीच्याच अभिप्रायांचा पुनरुच्चार करू इच्छितो.
- (8) In the absence of definite information from the subordinate offices, the replies to starred questions cannot be submitted within the prescribed time-limit.  
दुय्यम कार्यालयांकडून निश्चित माहिती न आल्यामुळे तारांकित प्रश्नांची उत्तरे विहित कालमर्यादेत सादर करता येत नाहीत.

## “J”

- (1) Join duties at once; your request for cancellation of transfer cannot be granted.  
कामावर ताबडतोब रुजू व्हा; बदली रद्द करण्यासंबंधीची तुमची विनंती मान्य करता येत नाही.
- (2) Joining report should invariably be dispatched on the day the officer takes over charge.  
अधिकारी ज्या दिवशी कार्यभार स्वीकारतील त्याच दिवशी रुजू झाल्याचे/पदग्रहणाचे प्रतिवेदन न चुकता पाठवावे.
- (3) Joining time on transfer cannot be asked for as a matter of right.  
बदली झाल्यावर हक्क म्हणून पदग्रहण अवधी मागता येत नाही.

- (4) Judgement in this case has been reserved.

याबाबीवरील/प्रकरणावरील न्यायनिर्णय राखून ठेवला आहे.

- (5) Justify in detail the necessity of the additional posts asked for.

मागितलेली अतिरिक्त पदे का आवश्यक आहेत याचे सविस्तर समर्थन करा.

“K”

- (1) Kindly acknowledge the receipt of this letter by return of post.

या पत्राची पोच कृपया उलट टपाली पाठवावी.

- (2) Kindly confirm the presumption made by this office.

या कार्यालयाची धारणा बरोबर असल्याचे कृपया कळवावे.

- (3) Kindly permit me to leave the headquarters during the period of leave.

रजेच्या मुदतीत मला मुख्यालय सोडण्याची कृपया अनुमती द्यावी.

“L”

- (1) Leave if due and admissible may be granted.

रजा देय व अनुज्ञेय असल्यास मंजूर करावी.

- (2) Leave on average pay for ten days followed by leave on half average pay for seven days has been granted to Shri .....; the said leave may please be notified in the gazette.

श्री. .... यांना दहा दिवसांची सरासरी वेतनावरील रजा व त्या रजेस जोडून सात दिवसांची अर्धसरासरी वेतनावरील रजा मंजूर करण्यात येत आहे; उक्त रजा राजपत्रात कृपया अधिसूचित केली जावी.

- (3) (The) Letter under reference needs no action as it is pseudonymous.

संदर्भाधीन पत्र टोपणनावी असल्यामुळे त्यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

- (4) (The) Liability for this additional expenditure will rest with the party concerned.

या अतिरिक्त खर्चाची जबाबदारी संबंधित पक्षावर राहिल.

- (5) Lien means the title of a Government servant to hold substantively a permanent post, including a tenure post.

धारणाधिकार म्हणजे एखाद्या सावधि-पदासह कोणतेही स्थायी पद, मूळ पद म्हणून धारण

करण्याचा शासकीय कर्मचाऱ्याचा हक्क.

- (6) Local purchases of stationery and other articles should be made after obtaining the prior sanction of the Government.

शासनाची पूर्वानुमती मिळाल्यानंतरच लेखनसामग्रीची आणि इतर वस्तूंची स्थानिकरीत्या खरेदी करावी.

- (7) (The) Loss of revenue thus sustained cannot be made good by any other means.

या प्रकारे झालेल्या महसुलाची हानी इतर कोणत्याही मार्गाने भरून काढता येणे शक्य नाही.

- (8) Looking to the purpose for which he has requested for the advance, it may be sanctioned as a special case.

त्यांनी ज्या प्रयोजनाकरिता हे अग्रिम मागितले आहे ते लक्षात घेता, विशेषबाब म्हणून ते मंजूर करावे.

### “M”

- (1) Major items of equipment costing above Rs. 5,000per article can be purchased through the normal agency of the Central Stores Purchase Organisation.

प्रत्येक रु. ५,००० किंमतीहून अधिक किंमतीची मोठी उपकरणे नेहमीप्रमाणे मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेमार्फत खरेदी करता येतील.

- (2) May I know when a reply in the matter can be expected?

याबाबत उत्तर केव्हा मिळू शकेल ते मला कळेल काय?

- (3) Medical examination is compulsory in respect of every Govt. servant on his first appointment.

प्रथम नेमणुकीनंतर प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यास वैद्यकीय तपासणी अनिवार्य आहे.

- (4) Merged States servants have a right of appeal in respect of the fixation of their seniority.

विलीन संस्थानांतील कर्मचाऱ्यांना आपली ज्येष्ठता निश्चित करण्याच्या बाबतीत अपील करण्याचा अधिकार आहे.

- (5) Most of the additional expenditure was incurred on account of the additions and alterations in the original scheme at the eleventh hour.

अतिरिक्त खर्चापैकी बहुतेक खर्च, मूळ योजनेत आयत्यावेळी केलेल्या फेरबदलामुळे झाला.

- (6) Most of the candidates appointed recently need a thorough training in respect of the

B.C.S.R.

नुकत्याच नियुक्त केलेल्या बऱ्याचशा उमेदवारांना मुंबई नागरी सेवा नियमांबाबत परिपूर्ण प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

### “N”

- (1) Necessary entries may be made in his service book.  
त्यांच्या सेवापुस्तकात आवश्यक त्या नोंदी कराव्यात.
- (2) Nine-monthly expenditure statements should give the clear idea of the balance to be surrendered.  
नऊमाही खर्चाच्या विवरणपत्रांवरून शासनास परत करावयाच्या शिल्लक रकमेची स्पष्ट कल्पना आली पाहिजे.
- (3) No further action is necessary, file.  
यापुढे आणखी कार्यवाही आवश्यक नाही, दफ्तरी दाखल करावे.
- (4) No-objection certificate from the previous employer should be produced at the time of the interview.  
मुलाखतीच्या वेळी मागील सेवायोजकाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्रस्तुत करावे.
- (5) No previous advances from the G.P.F. are outstanding against him.  
त्यांच्याकडे सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीतील पूर्वीची कोणतीही बाकी राहिलेली नाही.
- (6) “No profit, no loss” should be the first principle of the every departmental stores.  
“ना नफा, नातोटा” हे प्रत्येक विविध वस्तुभांडाराचे पहिले तत्त्व असावे.
- (7) Not more than two holidays can be enjoyed in conjunction with any spell of casual leave.  
नैमित्तिक रजेच्या कोणत्याही कालावधीला जोडून दोनपेक्षा अधिक सुट्या घेता येणार नाहीत.

### “O”

- (1) Occasional surprise checks will improve the efficiency of the staff and speed up the office work.  
अधूनमधून केलेल्या अचानक तपासणीमुळे कर्मचारीवर्गाची कार्यक्षमता वाढेल आणि कार्यालयीन कामकाजास गती मिळेल.
- (2) Officers appointed on probation shall have to pass the departmental examination

before they complete the probationary period.

परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना त्यांचा परिवीक्षाकाल पूर्ण होण्यापूर्वी विभागीय परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल.

- (3) On receipt of these ordres the surplus staff should be relieved.

हे आदेश मिळाल्यावर अतिरिक्त कर्मचारीवर्ग सेवामुक्त करावा.

- (4) Orders in this connection will be issued very shortly.

या संबंधात लवकरच आदेश देण्यात येतील.

- (5) Other things being equal, a candidate belonging to a scheduled caste should be given preference.

अन्य परिस्थिती/बाबी समान असल्यास, अनुसूचित जातीतील उमेदवारास प्राधान्य द्यावे.

- (6) Overtime allowance is not admissible in the case of gazetted officers.

राजपत्रित अधिकाऱ्यांना अतिकालिक भत्ता अनुज्ञेय नाही.

“P”

- (1) Please contact Shri. ‘X’ on phone.

श्री. ‘क्ष’ यांच्याशी कृपया दूरध्वनीवर संपर्क साधावा.

- (2) Please ensure that the rules are properly observed in future.

यापुढे नियमांचे योग्य पालन केले जाईल याची कृपया काळजी घ्या.

- (3) Please issue an urgent reminder.

कृपया तातडीचे स्मरणपत्र पाठवा.

- (4) Please put up a self-contained proposal.

कृपया स्वयंपूर्ण प्रस्ताव प्रस्तुत करा.

- (5) Please quote the authority.

कृपया प्राधिकार उद्धृत करा/प्रमाण द्या.

- (6) Please see the letter, dated 29th July 1965, from the Registrar, High Court.

कृपया प्रबंधक, उच्च न्यायालय, यांचे दिनांक 29 जुलै 1965 चे पत्र पहावे.

- (7) Please see the letter from the Commissioner, Bombay Division.

अनुक्रमणिका



कृपया आयुक्त, मुंबई विभाग, यांचे पत्र पाहावे.

- (8) Please see the undersigned.

कृपया खाली सही करणाऱ्यास भेटावे.

- (9) Please submit the information in the prescribed form.

कृपया विहित प्रपत्रात/ठराविक नमुन्यात माहिती सादर करा.

- (10) Please treat this as most urgent.

कृपया हे अत्यंत तातडीचे समजावे.

- (11) Please treat this as strictly confidential.

कृपया हे अगदी गोपनीय समजावे.

- (12) Please write the abbreviated address of the office.

कृपया कार्यालयाचा संक्षिप्त पत्ता लिहा.

### “Q”

- (1) Qualified candidates will have to appear at the interview at their own cost.

अर्हताप्राप्त उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी यावे लागेल.

- (2) Qualifying standards should be strictly adhered to while selecting candidates for the posts of the Deputy Collector.

उपजिल्हाधिकाऱ्याच्या पदांसाठी उमेदवारांची निवड करताना अर्हताविषयक प्रमाणे काटेकोरपणे पाळावीत.

- (3) Quinquennial administrative reports should be preserved by every office.

प्रत्येक कार्यालयाने पंचवार्षिक प्रशासनिक अहवाल जनत करून ठेवावे.

### “R”

- (1) Recall from leave all the military personnel gone on leave, casual or earned.

नैमित्तिक अथवा अर्जित रजेवर गेलेल्या सर्व लष्करी अधिकाऱ्यांना ताबडतोब रजेवरून परत बोलवा.

- (2) Refresher courses, for those who are already trained in the departmental procedure should be started in every district.

‘विभागीय कार्यपद्धती’ या विषयाचे अगोदरच प्रशिक्षण घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांकरिता प्रत्येक

जिल्ह्यात उजळणी पाठ्यक्रम सुरू करावेत.

- (3) Report regarding analysis and valuation of crops should be put up immediately.

पिकांच्या वर्गीकरणासंबंधीचा आणि मूल्यांकनासंबंधीचा अहवाल तात्काळ प्रस्तुत करावा.

- (4) Report regarding character and antecedents of the candidates should be called for from the local police before issuing appointment orders.

नियुक्ती आदेश रवाना करण्यापूर्वी उमेदवारांचे चरित्र आणि पूर्वचरित्र यांबाबत स्थानिक पोलिसांकडून अहवाल मागवावा.

- (5) Right to reject any or all the applications is reserved with the Department.

कोणताही किंवा सर्व अर्ज नाकारण्याचा हक्क विभागाने राखून ठेवला आहे.

- (6) Returned the papers with a reply that a retrospective effect be given to the proposal.

प्रस्तावास पूर्वलक्षी प्रभाव द्यावा या उत्तरासहित कागद परत पाठविले आहेत.

- (7) Rules and regulations should be carefully studied by every Government servant desiring for promotion.

बढती इच्छिणाऱ्या प्रत्येक शासकीय कर्मचार्याने नियमांचा व विनियमांचा अभ्यास काळजीपूर्वक केला पाहिजे.

“S”

- (1) Sanction cannot be accorded to this expenditure according to normal rules.

सामान्य नियमांनुसार या खर्चास मंजूरी देता येत नाही.

- (2) Separate applications are invited for the following posts :-

(1) Investigating Officer; (2) Survey Officer; (3) Inspecting Officer.

खालील जागांसाठी स्वतंत्र आवेदनपत्रे मागविण्यात येत आहेत :-

(1) अन्वेषण अधिकारी; (2) सर्वेक्षण अधिकारी; (3) निरीक्षण अधिकारी.

- (3) Shri..... may please see these papers for immediate remarks in the first instance.

त्वरित अभिप्रायासाठी हे कागदपत्र प्रथमतः श्री. .... यांनी पहावे.

- (4) Shri ..... should comply with the above orders within a week failing which serious action will be taken against him.

अनुक्रमणिका

श्री. .... यांनी वरील आदेशांचे एक आठवड्याच्या आत पालन करावे; पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

- (5) Special pay for handling cash is ordinarily admissible only to one person in an office.

रोख रक्कम हाताळण्याकरिता दिले जाणारे विशेष वेतन हे सामान्यतः कार्यालयातील फक्त एकाच व्यक्तीस अनुज्ञेय असते.

- (6) Shri ..... is entitled to a special pay not exceeding  $\frac{1}{10}$  th of the presumptive pay of the post, in question.

श्री. .... हे संबंधित पदाच्या आनुषंगिक वेतनाच्या  $\frac{1}{10}$  पेक्षा अधिक नाही इतके वेतन मिळण्यास पात्र आहेत.

- (7) Since the L.A. is in session, these papers may be shown to C.M. before the advance from the C.F. is drawn.

विधानसभेचे अधिवेशन चालू असल्याने आकस्मिकता निधीतून आगाऊ रक्कम काढण्यापूर्वी हे कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दाखवावेत.

- (8) Suitable action should be taken against the person concerned after giving him an oppourtunity to be heard.

संबंधित व्यक्तीस आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर तिच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी.

“T”

- (1) The above proposal may kindly be treated as very urgent and necessary orders in the matter may kindly be issued as early as possible.

वरील प्रस्ताव अत्यंत तातडीचा समजावा आणि यासंबंधात आवश्यक आदेश शक्य तो लवकर काढावेत.

- (2) The above vacancies should not be kept substantively filled.

वरील रिकामी पदे कायमची भरू नयेत.

- (3) The abstract of the receipts expenditure should be put up forthwith.

जमा आणि खर्च यांचा गोषवारा तात्काळ प्रस्तुत करावा.

- (4) The advance increment proposed is not admissible under the rules.

प्रस्तावित आगाऊ वेतनवाढ नियमांनुसार अनुज्ञेय नाही.

- (5) The application may be rejected

अनुक्रमणिका

अर्ज नाकारावा/आवेदनपत्र फेटाळावे.

- (6) The argument put forth in the above note is fallacious beyond doubt.

वरील टिप्पणीत केलेला युक्तिवाद निःसंशय तर्कदुष्ट आहे.

- (7) The Legislative Assembly is adjourned *sine die*.

विधानसभा बेमुदत तहकूब करण्यात आली आहे.

- (8) The present arrangements will continue until further orders.

पुढील आदेश मिळेपर्यंत सध्याची व्यवस्था चालू राहील.

- (9) These orders shall not be called in question on any ground.

या आदेशांवर कोणत्याही कारणास्तव आक्षेप घेतला जाणार नाही.

- (10) These papers should be scrutinised by the U.S. before referring them to the A.G.

हे कागदपत्र महालेखापालांकडे पाठविण्यापूर्वी अवर सचिवांनी त्यांची बारकाईने तपासणी करावी.

- (11) This being an anonymous application, may be filed.

हा अर्ज निनावी असल्यामुळे फाईल करावा.

- (12) This case should be dealt with promptly.

या प्रकरणावर तत्परतेने कार्यवाही करावी.

- (13) This has been informally ascertained from the G.A.D.

सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत अनौपचारिकपणे खात्री करून घेतली आहे.

- (14) This is an advance copy of the application. No. action need to be taken till the application in original along with the remarks of the head of the office is received.

ही अर्जाची आगाऊ प्रत आहे. कार्यालयप्रमुखांच्या अभिप्रायासह/शेऱ्यासह मूळ अर्ज येईपर्यंत काहीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

- (15) This is clearly a criminal breach of trust.

हा उघडउघड दंडनीय विश्वासघात आहे.

“U”

- (1) Under instructions from the Secretary, Finance Department, I have to inform you that your request to allow you to continue in the post of the Under Secretary cannot be granted, in view of the fact that the Government have ordered that ten per cent of the

अनुक्रमणिका

posts of all the cadres are to be retrenched.

सर्व संवर्गातील दहा टक्के जागा कमी कराव्यात असे आदेश शासनाने दिलेले आहेत. हे लक्षात घेता, वित्त सचिवांच्या अनुदेशांनुसार तुम्हांस कळविण्यात येते की, अवर सचिवांच्या पदावरील तुमची नेमणूक चालू ठेवण्यासंबंधीची तुमची विनंती मंजूर करता येत नाही.

- (2) Unforeseen circumstances prevent me from availing myself of the concession granted by you.

अकल्पित परिस्थितीमुळे मी आपण दिलेल्या सवलतीचा फायदा घेऊ शकत नाही.

- (3) Unofficial letters addressed to any of the officers should never be entered in the inward register.

कोणत्याही अधिकाऱ्याच्या नावे आलेल्या अशासकीय पत्रांची नोंद आवक नोंद वहीत कधीच करू नये.

- (4) Until further orders, the office hours in the Sachivalaya will be from 10-00 a.m. to 5-00 p.m. with 30 minutes' interval from 1-00 p.m. to 1-30 p.m. for lunch and 15 minutes' interval from 4-00 p.m. to 4-15 p.m. for tea.

पुढील आदेश होईपर्यंत सचिवालयातील कार्यालयीन वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत राहील. या वेळेत जेवणासाठी 1 ते 1-30 पर्यंत अर्धा तास आणि चहापानासाठी 4 ते 4-15 पर्यंत पंधरा मिनिटे मध्यंतर राहील.

- (5) Upper age-limit will be relaxed in the case of the candidates from Backward Classes and Scheduled Castes.

मागास वर्गाच्या व अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या बाबतीत वरची वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल.

“V”

- (1) Vacant posts should not be filled until further orders from the Chief Minister.

मुख्य मंत्र्यांकडून पुढील आदेश मिळेपर्यंत रिकामी पदे भरू नयेत.

- (2) “verified and found correct” should be the only remark that every officer should enter in the account book at the time of the inspection provided the accounts are correct.

प्रत्येक अधिकाऱ्याने तपासणीच्या वेळेस लेखे बरोबर असल्यास “पडताळले व बरोबर आढळले” एवढाच शेर लेखापुस्तकात लिहावा.

- (3) Very important persons are likely to attend the seminar conducted by the Agricultural Department.

अनुक्रमणिका

कृषी विभागाने आयोजित केलेल्या/चालविलेल्या परिसंवादास अति महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याचा संभव आहे.

- (4) Very urgent cases should be personally attended to by the Superintendent concerned.

अत्यंत तातडीची प्रकरणे संबंधित अधीक्षकांनी स्वतः हाताळावीत/अत्यंत तातडीच्या प्रकरणांवर संबंधित अधीक्षकांनी स्वतः कार्यवाही करावी.

“W”

- (1) We do not know the whereabouts of the individual.

त्या व्यक्तीचा ठावठिकाणा आम्हांस माहीत नाही.

- (2) We may issue the draft notification which has been examined by the establishment branch.

आस्थापना शाखेने तपासलेल्या मसुद्याप्रमाणे अधिसूचना काढावी.

- (3) What is the established procedure in such cases?

अशा बाबतीत रुढ कार्यपद्धती काय आहेत?

- (4) While calculating the total cost of the maintenance of this building, the following items of expenditure should be taken into account.

या इमारतीच्या देखभालीच्या एकूण खर्चाची गणना करताना खालील बाबी विचारात घेतल्या पाहिजेत.

- (5) With reference to your memo cited above, I beg to state that my absence from the office on the 24th of the last month may not be treated as wilful absence; the circumstances that led to the said absence were entirely beyond my control.

वर उल्लेखिलेल्या आपल्या ज्ञापनाच्या संदर्भात निवेदन आहे की, माझी गेल्या महिन्यातील 24 तारखेची कार्यालयीन अनुपस्थिती ही हेतुपुरस्सर अनुपस्थिती होती असे समजले जाऊ नये; ज्या परिस्थितीत मला अनुपस्थित राहावे लागले ती माझ्या आटोक्याबाहेरची होती.

“Y”

- (1) You are called upon to show cause or causes as to why severe disciplinary action should not be taken against you.

तुमच्याविरुद्ध शिस्तभंगाची कडक कारवाई का करू नये, याबद्दल कारण अगर कारणे दाखविण्यात तुम्हांस फर्माविण्यात येत आहे.

- (2) Your presumption is correct.

अनुक्रमणिका

आपली धारणा बरोबर आहे.

- (3) Your request to post you as Parishad Education Officer at Poona cannot be considered.

पुणे येथे परिषद शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती व्हावी या आपल्या विनंतीचा विचार करता येत नाही.

- (4) You should appreciate my difficulties regarding the shortage of staff.

कार्यालयात पुरेसे कर्मचारी नसल्याबद्दलची माझी अडचण आपण समजून घ्यावी.

भाग ८  
परिशिष्ट



## परिशिष्ट

१. काही वाक्प्रचार.
२. निवडक म्हणी.
३. लेखनविषयक नियम.

काही वाक्प्रचार व त्यांचे उपयोग  
(Some idioms and their uses)

अनु- क्रमांक	वाक्प्रचार		मराठी अर्थ	इंग्रजी अर्थ	मराठी वाक्यात उपयोग
१	वाटाण्याच्या अक्षता लावणे	...	विनंती अमान्य करणे, किंवा नकारात्मक उत्तर देणे.	To refuse flatly	पुष्कळ वेळा आवेदनपत्रातील विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात
२	डोळ्यात तेल घालून कोणतीही गोष्ट करणे	...	काळजीपूर्वक काम करणे	To work with precision and care.	रात्रीच्या वेळेस पहारेकरी डोळ्यात तेल घालून पहारा करता
३	पिकले पान	...	अतिशय म्हातारा माणूस	An extremely old person.	पिकले पान केव्हा गा पडेल याचा नेम नसा
४	पाणी ओळखणे	...	लायकी पाहणे किंवा कर्तृत्वशक्ती अजमावणे, पारखणे.	To discover the virtue or capability.	सामना चालू असताना प्रतिस्पर्धी संघाचे पाणी ओळखले पाहिजे.
५	ब्रह्मघोटाळा होणे	...	गोंधळ होणे	To be in a state of confusion.	अधीनस्थ कार्यालयाकडून चुक माहिती असल्यामुळे ब्रह्मघोटाळा झाला ३
६	द्राविडी प्राणायाम	...	१. एखाद्या साध्या गोष्टीसाठी विनाकारण करावा लागणारा खटाटोप. २. मुद्दाम वाकडे जाण्याचा खटाटोप.	A round about procedure.	कोणतीही कामे करताना द्राविडी प्राणायामाचा अवलंब करू नये.
७	ताटाखालचे मांजर	...	पूर्णपणे आज्ञांकित माणूस	(1) A Tool (2) A complete slave or	लक्षमणराव हा गोविंदरावांच्या ताटाखालचे मांजर

				cycophant.	आहे.
८	भांडण उकस्न काढणे	...	मागल्या गोष्टीचा उल्लेख करून शमलेले भांडण पुन्हा उपस्थित करणे.	To pick up a quarrel.	काहीतरी कारण काढून राम गोविंदाबरोबर भांडण उकस्न काढणे आहे.
९	राईचा पर्वत करणे	...	१. अतिशयोक्ती करणे २. अगदी क्षुल्लक वस्तूला अतोनात महत्त्व देणे.	To make a mountain out of a mole-hill.	१. काही लोकांना राईचा पर्वत करण्याची सवय असते. २. माझ्या हातून घडलेल्या क्षुल्लक चुकीबद्दल अधीक्षकांना राईचा पर्वत केला.
१०	इमानास जागणे	...	पूर्वीचे उपकार स्मरण वागणे.	To prove true to the salt.	सैनिक इमानास जागणं तर राष्ट्राचे कधीही अकल्याण होणार नाही.
११	पोबारा करणे	...	१. पळून जाणे. २. एखाद्याची नजर चुकवून निसटून जाणे.	To take to one's heels.	आपल्या सैनिकांनी जोराचा हल्ला चढविला शत्रुसैन्याने पोबारा केला.
१२	एखाद्याची अंडीपिल्ली बाहेर काढणे	...	एखाद्याची रहस्ये किंवा गुप्त गोष्टी उघडकीस आणणे.	(1) to expose one through. (2) To divulge one's secrets so as to discredit him utterly.	तू मला विरोध केला तर मी तुझी सर्व अंडीपिल्ली बाहेर काढून तुझी फजिती करीन.
१३	खडा टाकून पाहाणे	...	१. थोड्याशा गोष्टीने परीक्षा पाहाणे. २. अंदाज घेणे, अजमावून पाहणे.	To sound a man	मित्र अडचणीत मदत करील काय? यासाठी मी त्याच्याकडे जाऊन खडा टाकून पाहाणं.
१४	अडणीवरचा शंख	...	१. बिनअकली मनुष्य.	A dunce	अडणीवरचा शंख कोठल्याही

			२. उच्च स्थानावरील मूर्ख व अशिक्षित माणूस.		जबाबदारीच्या कामा नेमला तर कामाचे वाटोळे होते.
१५	पाठ दाखविणे	...	समोरून पळून जाणे.	To run away from	लढाईत आम्ही मारून किंवा मरू; पण शत्रू पाठ दाखविणार नाही.
१६	चालत्या गाड्यास खीळ घालणे	...	सुरळीत कामात अडथळा आणणे.	To put a spoke in the wheel.	चालत्या गाड्यास खीळ घालणे शहाणपणाचे नाही.
१७	तुणतुणे वाजविणे	...	तीच ती गोष्ट पुनःपुन्हा सांगत सुटणे.	To reiterate. To keep on the same story.	एकाच कुटुंबात राहावयाचे असेल तर आपापले तुणतुणे वाजवून चालणार नाही.
१८	थंडा फराळ करणे	...	१. उपाशी राहणे. २. घोटभर पाणी पिऊन राहाणे.	To dine upon a draught of cold water.	पुष्कळ गरीब लोकांना थंडा फराळ करून दिवस काढावे लागतो.
१९	ऊहापोह करणे	...	सविस्तर चर्चा करणे.	To discuss the pros and cons of a thing.	राजकारणातील महत्त्वाचा विषयाचा ऊहापोह केल्यावरच निष्कर्ष काढणे चांगले.
२०	हरभऱ्याच्या झाडावर चढविणे	...	एखाद्याची लबाडीने खोटी स्तुती करणे.	To evalue a person by flattering.	स्वार्थ साधावयाचा असल्यास एखाद्यास हरभऱ्याच्या झाडावर चढवावे लागते.
२१	पगडी फिरविणे	...	१. करार मोडणे. २. पूर्वीचा पक्ष सोडून दुसरा पक्ष स्वीकारणे.	To change the mind.	पूर्वी काँग्रेस पक्षात केलेले काही लोक आता पगडी फिरवीत आहेत.
२२	माशा मारीत बसणे	...	निरुद्योगी बसणे.	To remain without occupation.	माशा मारीत बसण्या माणूस आळशी बनतो.
२३	वाटेवर पडणे	...	सहज प्राप्त	To be easily accessible/obt	पैसे काय वाटेवर पड आहेत? त्यासाठी खूप

			असणे.	ainable.	श्रम करावे लागतात
२४	सोन्याचा धूर निघणे ...	अतिशय संपत्तिमान असणे. अतिशय श्रीमंत असणे.	To have abundance riches.	अमेरिकेत आता सोन्याचा धूर निघत आहे.	
२५	किल्ली फिरविणे ...	१. गुप्तपणे बंदोबस्त करणे. २. काही गुप्तप्रकारे मन वळवणे.	(१) To manage secretly. (२) Work upon by some artful suggestion.	अधीक्षकांनी आधीच किल्ली फिरवून ठेवल्यामुळे मला रज मिळू शकली नाही.	
२६	गुण उधळणे ...	दुर्गुण प्रकट करणे.	To manifest ones evil qualities.	नोकरी लागल्याबरोबर एक महिन्याच्या आत त्याने गुण उधळले.	
२७	नावाने खडे फोडणे ...	दूषण देणे.	To blame To slander	वरिष्ठ अधिकाऱ्यांना परस्पर भेटाल तर अधीक्षक तुमच्या नावा खडे फोडतील.	
२८	हातातोंडाशी गाठ ...	जेमतेम खाण्यास मिळणे.	To make both ends meet with great difficulty.	दोन दिवसांच्या उपवासानंतर एकदा हातातोंडाशी गाठ पडली.	
२९	काथ्याकूट करणे ...	निरर्थक चर्चा करणे. To examine the pros and consn.	To discuss in vain.	क्षुल्लक विषयावर काथ्याकूट करीत बस नये.	
३०	स्वर्ग दोन बोटे उरणे ...	गर्वाने अतिशय फुगून जाणे.	To be puffed up with pride	पूर्वी मुलगा मराठी सातवी पास झाला तर पालकाला स्वर्ग दोन बोटे उरत असे.	
३१	राम म्हणे ...	मरणे.	To expire.	रोगाच्या तिसऱ्या अवस्थेत रोगी राम म्हणावयाच्या बेतात असतो.	

३२	पारावार नसणे	...	१. मर्यादा नसणे २. साधारण मर्यादेच्या पलीकडे असणे.	To be beyond limits.	विनूच्या खोडकरपण पारावार नाही.
३३	नाव मिळविणे	...	कीर्ती संपादन करणे.	To make a name.  To earn a fame.	तुमच्या मुलाने वकिल नाव मिळविले आहे.
३४	जीव भांड्यात पडणे	...	कालजी दूर होणे.	To get ease.  To find rest.	महागाईच्या दिवसात मुलाला नोकरी मिळाली हे ऐकून आईचा जीव भांड्यात पडला.
३५	कागदी घोडे नाचविणे	...	कागदावर नुसत्याच वाटाघाटी करणे.	To indulge in a mere red tape	कार्यालयीन कारभार कागदी घोडे नाचवून कार्यक्षमता निर्माण होत नाही.
३६	गाशा गुंडाळणे	...	(सामानाची आवराआवर करून) निघून जाणे.	To leave bag and baggage.	आमच्या घरी आश्रय मिळणार नाही असे पाहून पाहुण्यांनी गाशा गुंडाळला.
३७	अत्तराचे दिवे जाळणे	...	पैशाची उधळपट्टी करणे.	To be extravagant.	पुष्कळ श्रीमंत लोक अजूनही अत्तराचे दिवे जाळतात.
३८	तोंड काळे करणे	...	निघून जाणे, पळून जाणे.	To abscond.	तुला जर माझ्या म्हणण्याप्रमाणे चालावयाचे असेल तर माझ्या घरी रहा, नाहीतर तोंड काळे व
३९	जिभेला हाड नसणे	...	जिभेवर नियंत्रण नसणे.	To have no hold over one's tongue	तो हवे ते बोलेल, त्याच्या जिभेला हाड नाही.
४०	अन्नास लावणे	...	उपजीविकेचे साधन मिळवून देणे.	To give employment	हल्ली सेवायोजन कार्यालय पुष्कळ तरुणांना अन्नास लाव



**निवडक म्हणी**  
(Phrase)

(१) एक ना धड, भाराभर चिंध्या.	(1) Jack of all trades, but master of none.
(२) चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.	(2) Every dog has his day.
(३) नाचता येईना अंगण वाकडे	(3) A bad workman quarrels with his tools.
(४) बळी तो कान पिळी (सत्तेपुढे शहाणपण नाही).	(4) Might is right.
(५) वरातीमागून घोडे.	(5) After death, the doctor.
(६) खाण तशी माती.	(6) Like father, like son; like begets like.
(७) बडा घर पोकळ वासा.	(7) Great cry and little wool.
(८) हाताच्या काकणाला आरसा कशाला?	(8) We do not want a candle to see the sun.
(९) असंगाशी संग, प्राणाशी गाढ.	(9) Bad company leads to ruin.
(१०) मनात एक, जनात एक.	(10) One in secret, another in public.
(११) करावे तसे भरावे.	(11) Reap as you sow.
(१२) यथा राजा तथा प्रजा.	(12) Like master, like man.
(१३) व्यक्ती तितक्या प्रकृती.	(13) Many men, many minds.
(१४) उथळ पाण्याला खळखळाट फार.	(14) An empty vessel makes much noise.
(१५) पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.	(15) One man's fault is another man's lesson.
(१६) शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला छडीचा.	(16) A nod for the wise, a rod for the fool.
(१७) एक हाताने टाळी वाजत नाही.	(17) There can be no quarrel without two parties (It takes two to make a quarrel).
(१८) डोंगर पोखरून उंदीर काढणे.	(18) Much ado about nothing.



(१९) डोळ्यात केर, कानात फुंकर.	(19) Application of a wrong remedy to a wrong disease.
(२०) जेवीन तर तुपाशी नाहीतर उपाशी.	(20) My own terms or none.
(२१) खोट्याच्या कपाळी गोटा.	(21) Evil to him who evil thinks.
(२२) खाई त्याला खवखवे.	(22) Conscience pricks wrongdoer.
(२३) अती तेथे माती.	(23) Extremes are always bad.
(२४) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.	(24) To be generous at another's expense.
(२५) हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे.	(25) A bird in the hand is worth two in the bush.
(२६) हात ओला तर मित्र भला.	(26) Our friend is friendly while our hand is full.
(२७) ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल.	(27) He who is sick will seek the physician.
(२८) घर फिरले म्हणजे घराचे वासे फिरतात.	(28) In adversity even friends become foes.
(२९) इच्छा तेथे मार्ग.	(29) Where there's a will there is a way.
(३०) कामापुरता मामा (गरज सरो वैद्य मरो).	(30) Dangers past, God is forgotten.
(३१) आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देईना; किंवा इकडे आड तिकडे विहीर,	(31) A dilemma (Between Scylla and charybdis).
(३२) हजीर तो वजीर.	(32) First come, first served.
(३३) येरे माझ्या मागल्या.	(33) The state is as clear as before.
(३४) नवी विटी, नवे राज्य.	(34) New lords, new laws.
(३५) शितावरून भाताची परीक्षा.	(35) A straw shows which way the wind blows.
(३६) पाचही बोटे सारखी नसतात.	(36) Dissimilarity is the law of nature.
(३७) जशास तसे.	(37) Tit for tat.
(३८) नव्याचे नऊ दिवस.	(38) A new broom sweeps clean.

(३९) भरल्या गाड्यास सुपाचे ओझे.	(39) The last straw break the camel's back.
(४०) शेरास सव्वा शेर.	(40) A rougue meeting his match.
(४१) पळसाला पाने तीन.	(41) Human nature is the same everywhere.
(४२) गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.	(42) Casting pearls before swine.
(४३) थेंबे थेंबे तळे साचे.	(43) Small drops make a pool.
(४४) दाम करी काम.	(44) Money makes the mare go.
(४५) जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण.	(45) Uneasy lies the head that wears the crown.
(४६) देश तसा वेष.	(46) Be a Roman when you go to Rome.
(४७) प्रयत्नान्ती परमेश्वर.	(47) God helps those who help themselves.
(४८) नव्याचे नऊ दिवस.	(48) A wonder lasts but nine days.
(४९) गरज पडली म्हणजे अकल सुचते. (गरज ही शोधाची जननी आहे)	(49) Necessity is the mother of invention.
(५०) हयातीची घागर अन् ज्ञानाचा सागर.	(50) Life is short and art is long.

## लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळ

(मुंबई येथे दिनांक २ ऑक्टोबर, १९६१ रोजी सर्वसंमत झालेले)

### (१) अनुस्वार

**नियम १ ला.—**स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. उदा., तंटा, चिंच, आंबा, संस्कृत. अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही.

(अ) मराठी शब्दांत अनुनासिकाचा उच्चार जेव्हा खणखणीत, स्पष्ट असतो, त्या वेळी शीर्षबिंदू लिहावा, म्हणजे अनुनासिकपूर्व अक्षरावर टिंब लिहून तो उच्चार दर्शवावा. परंतु काही शब्दांत हा उच्चार अगदी अस्पष्ट असतो, किंबहुना उच्चारला जातच नाही, तेथे ती अक्षरे अनुस्वारविरहितच लिहावी. उदा, हसणे, धावणे, सावळा, आतडे, घराणे, मेंढरू, लेकरू, मी, आम्ही, तुम्ही (तृतीयेची रूपे), जातो-गेलो (प्रथमपुरुषी रूपे), हे, ते, जे, ही, ती.जी (नपुंसलिंगी रूपे), जेव्हा-जेव्हा, जो-तो (कालवाचक अव्यये), इत्यादी.

(आ) जेथे अनुनासिकाचा उच्चार स्पष्ट होतो, तेथे तो सामान्यतः शीर्षबिंदूनेच व्यक्त करावा. तथापि तत्सम, म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले जे शब्द, त्यांमध्ये परसवर्ण लिहून तो व्यक्त करण्यास हरकत नाही. या सवलतीप्रमाणे कंकण, शंख, कुंज, पंडित, चंद्र, पंचमी यांसारखे शब्द कवडण, शखड, कुञ्ज, पण्डित, चन्द्र, पञ्चमी असे लिहिण्यास हरकत नाही. वेदान्त, देहान्त हेही असेच शब्द आहेत. परंतु तत्सम नसणारे मराठी शब्द शीर्षबिंदू देऊनच लिहावे. उदा., दंग, चिंच, खंत, उंट, संप असे शब्द दगड, चिन्च अथवा चिञ्च, खन्त, उण्ट, सम्प असे लिहू नयेत. (परसवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे.)

**नियम २ रा :--** य्, र, ल्, व्, श्, ष्, स्, ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल संस्कृताप्रमाणे केवळ शीर्षबिंदू द्यावा. उदा., सिंह, संयम, मांस.

सिंह, संयम, मांस इत्यादी शब्दांत अनुस्वाराचा स्पष्ट उच्चार करीत असता त्यानंतर व पुढील अक्षराआधी मध्ये 'य' कार किंवा 'व' कार उच्चारात येतो. उच्चारानुसारी लेखन व्हावे म्हणून कित्येक लोक सिंह, संयम, मांस असे त्यांचे लेखन करताना दिसतात. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व पूर्ण केला की, आपोआपच 'य' वा 'व' उच्चारला जातो. म्हणून तो लिहून दाखविण्याची गरज नसते. लेखनात अनेक वेळा येणारे असे आणखी काहीशब्द पुढे दिले आहेत :-- संशय, संरक्षण, संसार, संसृति, संहार किंवा संस्था, संवाद, संयोग, अंश, संस्कार, इत्यादी. 'ल' पूर्वी असे स्पष्टोच्चारित अनुनासिक आल्यास आणखी एक 'ल' कारमध्ये लिहिण्याची क्वचित पद्धत होती; तसेही करण्याचे कारण नाही. सं-लाप-संलाप (संल्लाप नको).

**नियम ३ रा.-- नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदा. लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.**

वरील नियमातच 'नामांच्या' आणि 'सर्वनामांच्या' या शब्दांत अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट होतच आहे. तो दर्शविण्यासाठी तेथे म्हणजे त्या शब्दांच्या सामान्यरूपाच्या अंत्य अक्षरावर अनुस्वार येतोच. उदाहरणादाखल घेतलेल्या शब्दांत तो तितकासा स्पष्ट नसला तरी अस्पष्टपणे उच्चारला जातो व त्यान्ला, लोकांन्ला, असेही उच्चार कित्येकांच्या तोंडी असलेले आढळतात. तेव्हा तो उच्चार सरसकट लिहून व्यक्त करावा हे युक्त होय.

या नियमाप्रमाणे चतुर्थीचे एकवचनी व अनेकवचनी 'स, ला' हे प्रत्यय, आणि सप्तमीचे एकवचनी व अनेकवचनी प्रत्यय 'त' किंवा 'मध्ये' हे शब्दयोगी अव्यय, नाम-सर्वनामास लावताना होत असणारा फरक विशेष लक्षात घ्यावा.

उदा.,	मुलास	(ए. वचन),	मुलांस	(अ. वचन)
	मुलाला	(ए. वचन),	मुलांला-ना	(अ. वचन)
	घरात	(ए. वचन),	घरांत-मध्ये	(अ. वचन)

इतर विभक्ति-प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यये यांच्याबाबतही हाच नियम समजावा. उदा. मुलाशी-मुलांशी, मुलाते-मुलांते, मुलाने-मुलांनी, गावाहून-गावांहून, घरावर-घरांवर इत्यादी.

**नियम ४ था.-- वरील नियमाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.**

ज्यांचा उच्चार स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे होत नाही, ते अनुस्वार देण्याचे कारण नाही ही भूमिका येथे घेण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत दिले जाणारे पुढील वेगवेगळ्या प्रकारचे अनुस्वार लेखनातून गळतील :--

१. नपुंसकलिंगी ई-कारान्त. ऊ-कारान्त व ए-कारान्त नामांच्या शेवटी उभयवचनी येणारे अनुस्वार; उदा., घरें, घरटीं, घोडें, घोडीं, लेकरूं, लेकरें, मोतीं, मोत्यें, नामें, रूपें, करणें, बोलणें, इत्यादी, हे अनुस्वार लिहिता येणार नाहीत. (२) लिंगानुसार बदलणाऱ्या विशेषणांच्या नपुंसकलिंगी रूपांवर येणारे अनुस्वार; उदा., काळीं-गोरीं (मुलें), चांगली (फळें), पांढरीं (फुलें), वेडीं, शहाणीं, इत्यादीं. यांतील अंत्याक्षरावरील अनुस्वार देता येणार नाहीत. (३) अर्थभेद स्पष्ट व्हावा म्हणून दिले जाणारे अनुस्वार; उदा., नाव (नौका)-नांव (नाम), पांच (पंच)-पाच (रत्नप्रकार), कां (कारण)-का (काय), जो-तो (सर्वनामे), जो-तो (कालवाचक क्रियाविशेषणे), की (किंवा)-की (इतर अर्थाने). तसेच घांट-घाट, कांच-काच, वाचणें-वांचणें, इत्यादी हे अनुस्वार देण्याची गरज नाही. (४) क्रियापद रूपांवरील पुरुषवाचक अनुस्वार; उदा., मी-आम्ही, जातो-गेलों, करितों, करीं, असें, करीत असूं; तुम्ही करितां, करां, गेलां, करीत असां; हे प्रथम पुरुषवाचक व द्वितीय पुरुषवाचक अनुस्वार देण्याचे कारण नाही, देऊ नयेत. (५) नपुंसकलिंगी ए-कारान्त सर्वनामांवरील अनुस्वार; उदा., जें, तें, हें (जीं-तीं-हीं अनेकवचनी रूपेसुद्धा) हे अनुस्वार आता द्यावयाचे नाहीत. (६) विभक्तिमूलक अनुस्वार सर्वच्या सर्व वरील

**अनुक्रमणिका**

नियमाप्रमाणे गळतात. तृतीयेचे नें, नीं, एं, हीं, शीं, चतुर्थीचा तें, सप्तमीचे तं, ईं, या प्रत्ययांवरील अनुस्वार देण्याची गरज नाही. रामें, रामानें, लोकांनीं, त्यांहीं, लोडाशीं, रामातें, घरांत, घरीं, दारीं, हे शब्द अनुक्रमे रामे, रामाने, लोकांनी, त्यांही, लोडाशी, रामाते, घरात, घरी, दारी, असे लिहावे. (७) तां, तांना, ऊं या प्रत्यायांनी साधलेल्या धातुसाधितांवरील अनुस्वारही गळतात. जातां-येतां, जातांना-येतांना, जाऊं-कसूं, इत्यादी प्रयोगांतील अनुस्वार आता उरले नाहीत.

## (२) ऱ्हस्व-दीर्घ

नियम ५ वा.-- तत्सम (ऱ्हस्व) इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द प्रथमेत दीर्घान्त लिहावे; उदा.कवी, मती, गती, गुरू इतर शब्दांच्या अंती येणारा इ-कार व उ-कार दीर्घ लिहावा. उदा., पाटी, जादू, पैलू, विनंती, ही (शब्दयोगी अव्यय).

अपवाद : आणि, नि. स्पष्टीकरण :-- परंतु, यथामति, तथापि, इत्यादी तत्सम अव्यय ऱ्हस्वान्त लिहावी. तसेच सामासिक शब्दांतही तत्सम (ऱ्हस्व) इ-कारान्त व उ-कारान्त शब्द पूर्वपद असताना ऱ्हस्वान्तच लिहावे. उदा. बुद्धिवैभव, कविराज, गतिमान, गुरुवर्य.

प्रथमेत म्हणजे प्रथमेच्या दोनही वचनांत, त्याप्रमाणे प्रथमेबरोबर अप्रत्ययी द्वितीयाही अभिप्रत आहे. तत्सम ऱ्हस्वान्त शब्द मुळामध्ये ऱ्हस्वान्तच आहेत ही भूमिका येथे मान्य आहे. त्यामुळे समासांमधून ते तसेच उच्चारले जातात म्हणून समासांत उत्तरपद नसताना ते तसेच म्हणजे ऱ्हस्वान्तच लिहावे. सामासिक शब्दांबरोबर गतिमान, गुरुवर्य, इत्यादी साधित शब्दांनाही हाच न्याय लागू आहे. विभक्तिप्रत्यय आणि शब्दयोगी अव्यये लावताना ते दीर्घान्त उच्चारले जातात, म्हणून पूर्वीही दीर्घान्त लिहिले जात; परंतु प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यये लागलेली नसतानाही मराठीच्या स्वभावानुसार ते बहुधा दीर्घान्तच उच्चारले जातात. म्हणून प्रथमेत आणि अप्रत्ययी द्वितीयेत असता ते दीर्घान्त लिहावे असा या नियमाचा अभिप्राय आहे. या अभिप्रायाप्रमाणे कवि, गति, मति, स्थिती, दृष्टि, वृष्टि, अग्नि, अतिथि, अद्रि, पति, इत्यादी शब्द याप्रमाणे दीर्घान्त लिहावे. अप्रत्ययी द्वितीयेची उदाहरणे :-- (१) मी तुझे हेतू जाणतो; (२) कौरवांनी विराटाच्या धेनू पळविल्या.

नियम ६ वा.-- (दीर्घ) ई-कारान्त व उ-कारान्त शब्दांतील उपान्त्य इ-कार व उ-कार ऱ्हस्व लिहावे. उदा. गरीबी, माहिती, हुतुतू, सुरू. अपवाद :-- नीति, भीति, रीति, कीर्ति, इत्यादी, तत्सम शब्द.

तत्सम शब्दांची ही यादी आणखी पुष्कळच वाढविता येईल. प्रीति, भूमि, स्फूर्ति, दीप्ति, ऊर्मि, वीचि, विभूति, इ. शब्द असे आहेत. हे तत्सम शब्द मुळात दीर्घान्त नसल्याने वस्तुतः प्रस्तुत नियमाच्या कक्षेत येऊ नयेत. परंतु नवीन लेखनाप्रमाणे ते प्रथमेत आणि अप्रत्ययी द्वितीयेत दीर्घान्त लिहावयाचे असल्याने ते दीर्घान्त शब्दच मानले जाण्याचा संभव आहे. म्हणून अपवादरूपाने त्याचा वेगळा उल्लेख केला आहे. इतर दीर्घ-स्वरान्त शब्दरूपातसुद्धा उपान्त्य इ-कार व उ-कार उच्चारप्रमाणे ऱ्हस्व लिहावे. उदा., बोलवित, मिळवितो, ठेविले, इ.

नियम ७ वा.-- अ-कारान्त शब्दांचे उपान्त्य इ-कार व उ-कार दीर्घ लिहावे. उदा., गरीब, वकील, वीट, सून, वसूल. अपवाद :- ऱ्हस्वोपान्त्य अ-कारान्त तत्सम शब्द, उदा., गुण, विष, मधुर, प्रचुर.

असे आणखीही काही शब्द पुढे दिले आहेत :-

(अ) विहीर, उंदीर, अमीर, फकीर, भरीव, कणीक, ठरीव, हुस्प, नाजूक, पूर.

(आ) अपवादभूत तत्सम शब्द :- शुक्र, विधुर, मंदिर, जटिल, भिन्न, अखिल, अधिप, छिन्न, छिद्र, अंकुश, अंकुर, अद्भुत, अरुण इ. सर्वसाधारणपणे तत्सम शब्दांच्या मूळ रुपांत बदल होऊ नये, मुळात त्यांचे जसे उच्चार होतात, तसेच ते कायम रहावे व केवळ विभक्तिरूपात किंवा शब्दयोगी अव्यये लागताना अपरिहार्य असे उच्चारानुसारी फरक त्यात करावे. इतर करू नयेत, अशी या नियमामागील भूमिका आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक, कायिक, वाचिक, स्थानिक, इत्यादी इक-प्रत्ययान्त तत्सम शब्द ऱ्हस्वोपान्त्यच लिहावे. इतरत्रही हीच भूमिका लक्षात ठेवावी. तत्सम नसणारे भिंत, धुंद यासारखे शब्द उच्चार प्रमाणे ऱ्हस्वोपान्त्यच लिहावे.

नियम ८ वा.-- उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य इ-कार-उ-कार उभय-वचनी सामान्यरूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा; उदा., गरिबास, वकिलांना, सुनेला, वसुलाची, नागपुरास, जिवाला (प्राण, मन या अर्थी). अपवाद.-दीर्घोपान्त्य तत्सम शब्द, उदा., शरीरास, गीतेत, सूत्रास, जीवास (प्राणी या अर्थी).

तांदूळ, बेडूक, कापूस, ढेकूण इत्यादी शब्दांचे सामान्यरूप करताना उपान्त्य 'ऊ' राहात नाही. त्या ठिकाणी वरील नियमाचा उपयोग नाही हे उघड आहे. त्यांची रूपे बेडकांनी, कापसाची, ढेकणांना अशी होतात. तेथे 'ऊ' ऱ्हस्व वा दीर्घ होण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. दीर्घोपान्त्य तत्सम शब्दात उपान्त्य ई-कार वा ऊ-कार ऱ्हस्व होत नाही याची आणखी उदाहरणे पुढे दिली आहेत.-- क्रीडा, लीला, वीणा, वीर, शीत, गीत, संगीत, दूत, पूजा, मयूर, भूत, पूर्व, चूर्ण, धूलि, दीप, नीच, दीन, परीक्षा, पीठ, पीडा, नवीन, प्रवीण, इत्यादी.

### (३) किरकोळ

नियम ९ वा.-- पूर हा ग्रामवचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा. उदा., नागपूर, संबळपूर, तारापूर.

नियम १० वा.-- कोणता, एखादा ही रूपे लिहावी; कोणचा, एकदा ही रूपे लिहू नयेत.

नियम ११ वा.-- हळूहळू, मुळमुळ, खुटखुट या शब्दांतील दुसरा स्वर व चौथा स्वर दीर्घ लिहावा.

नियम १२ वा.-- ए-कारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे. उदाहरणार्थ, करण्यासाठी, फडक्यांना (म्हणजे फडके यांना), पाहण्याला; करणेसाठी, फडकेंना, पाहणेला यासारखी ए-कारान्त सामान्यरूपे लिहू नयेत.

नियम १३ वा.-- लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चारप्रमाणे असावे. अन्य प्रसंगी तसे लिहू नये.

नियम १४ वा.—मराठीत रूढ झालेले पुढील तत्सम शब्द अकारान्त लिहावे :-- क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान इत्यादी.

असे आणखी काही शब्द पुढे दिले आहेत:-- किंचित्, तद्वत्, तस्मात्, दैववशात्, श्रीमान्, धनवान्, भगवान्, विद्युत्, परिषद्, संसद्, सम्राट्, हे शब्द किंचित, तद्वत्, तस्मात्, दैववशात्, श्रीमान्, धनवान्, भगवान्, विद्युत्, परिषद्, संसद्, सम्राट् असे लिहावेत.

---

शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर.

अनुक्रमणिका



## भाषा संचालनालयाची इतर प्रकाशने

- ०१ पदनाम कोश
- ०२ वित्तीय शब्दावली
- ०३ शासन व्यवहार कोश
- ०४ ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश
- ०५ गणितशास्त्र परिभाषा कोश
- ०६ समाजशास्त्र परिभाषा कोश
- ०७ तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश
- ०८ वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश
- ०९ रसायनशास्त्र परिभाषा कोश
- १० भूशास्त्र परिभाषा कोश
- ११ शारीर परिभाषा कोश
- १२ शिक्षणशास्त्र परिभाषा कोश
- १३ यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश
- १४ स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश
- १५ भौतिकशास्त्र परिभाषा कोश
- १६ विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश
- १७ कृषिशास्त्र परिभाषा कोश
- १८ जीवशास्त्र परिभाषा कोश
- १९ शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश
- २० राज्यशास्त्र परिभाषा कोश
- २१ साहित्य समीक्षा परिभाषा कोश
- २२ लोकप्रशासन परिभाषा कोश
- २३ अर्थशास्त्र परिभाषा कोश
- २४ धातुशास्त्र परिभाषा कोश
- २५ मानसशास्त्र परिभाषा कोश
- २६ व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश
- २७ संख्याशास्त्र परिभाषा कोश
- २८ औषधशास्त्र परिभाषा कोश
- २९ मराठी लघुलेखन
- ३० मराठी लघुलेखन मार्गदर्शिका
- ३१ मराठी टंकलेखन प्रवेशिका

३२	शासन व्यवहारात मराठी
३३	प्रशासन वाक्प्रयोग
३४	प्रशासनिक लेखन
३५	राजभाषा परिचय
३६	राजभाषा परिचय कार्यरूप व्याकरण
३७	कार्यदर्शिका
३८	शुद्धलेखन नियमावली
३९	मंथन
४०	भारताचे संविधान
४१	न्याय व्यवहार कोश (सुधारित)
४२	भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश
४३	भूगोलशास्त्र परिभाषा कोश
४४	विकृतिशास्त्र परिभाषिक शब्दावली (इंग्रजी - मराठी)
४५	वृत्तपत्रविद्या परिभाषा कोश
४६	शासन व्यवहार शब्दावली (मराठी - इंग्रजी)
४७	भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (मराठी - इंग्रजी)
४८	न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश